

महामुनि आदिकवि श्रीवाल्मीकिप्रणीत

# श्रीरामायण महाकाव्य

[ द्वितीय भाग ]

( २ )

अयोध्या-काण्ड

( पूर्वार्ध )

( मराठी अनुवाद व उपसंहार यांसहित )

संपादक

श्रीपाद दामोदर सातवळेकर,

अध्यक्ष, स्वाध्याय-मण्डल, औंध.

विष्णु दामोदरशास्त्री पण्डित (तोपखाने) ;  
वाल्मीकि-वाकप्रदीप; आर्मी आडोनेन्स-रिटायर्ड; ग्वाल्हेर.

प्रथम आवृत्ति.

शक १८६४, सन १९४२.

मूल्य ४) ६०

---

मुद्रक व प्रकाशक

वसंत श्रीपाद सातवळेकर, B. A.,  
भारत मुद्रणालय, औंध, ( जि० सातारा. )

---

CENTRAL ARCHAEOLOGICAL  
LIBRARY NEW DELHI

Acc. No. .... 1003 .....

Date. .... 9-2-57 .....

..... SaBkr / Sat. ....

## अयोध्या-काण्ड

( पूर्वार्ध )

अयोध्याकाण्डाचा हा पूर्वार्ध, मराठी अनुवाद व निरीक्षण यांसह वाचकांच्या पुढे ठेवीत आहों. या भागामध्ये दशरथाच्या कौटुंबिक स्थितीचे उत्तम चित्र कवीने वर्णिले आहे. दशरथाच्या ३५० स्त्रिया असून, त्यांत मुख्य राण्या तीन होत्या. यांचे आपसांतील संबंध कसे होते व त्यांच्या आपसांतील वागणुकीमुळे दशरथाची कौटुंबिक स्थिति कशी झालेली होती, यासंबंधाने जें आदि कवीने या महाकाव्यांत वर्णन केले आहे, तें आजहि चित्ताकर्षक वाटल्यावाचून राहणार नाही.

हें समग्र वर्णन या विभागांत आलेले आहे. तें हृदयंगम तर आहेच; पण बोधप्रदही आहे. वाचकांनी याचा सूक्ष्म अभ्यास करावा. यासाठी विस्तृत निरीक्षणासह तें वाचकांच्या पुढे ठेवीत आहों. तें पहिल्या भागाप्रमाणेच वाचकांना आकर्षक वाटेल, अशी आम्हांस आशा आहे.

या काण्डांतील चित्रे श्री० बाबुराव संतराम सावंत चित्रकार, पुणे, यांनी काढलेली आहेत, याबद्दल त्यांचे फार आभारी आहोंत.

‘ प्रकाशक ’



## श्री वाल्मीकि रामायणाच्या

### अयोध्याकाण्डाच्या पूर्वार्धाची विषयसूची.

#### सर्ग १, पृष्ठ १-१०

भरत शत्रुघ्नासह मातुलगृहीं ( राजा अश्वपतीकडे ) रहावयास जातो ( १-५ ). रामाचें गुणवर्णन ( ६-३५ ). “ आपल्या डोळ्यांसमोर रामास राज्याभिषेक व्हावा, ” अशा इच्छेने दशरथ राजा सर्व मांडलिक, मन्त्री वगैरेंची सभा भरवितो. ( ३६-५१ )

#### सर्ग २, पृ. १०-१९

राजसभेमध्ये दशरथ राजाचें समयोचित भाषण होतें ( १-१५ ). मन्त्री व प्रजाजन रामराज्याभिषेकास संमति देतात ( १६-२५ ), आणि रामराज्याभिषेकाचें योग्य समर्थन करतात ( २६-५४ ).

#### सर्ग ३, पृ. १९-२६

रामाला राज्याभिषेक करण्याचें ठरतें ( १-७ ). वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे सर्व तयारी होते ( ८-२६ ). राम राजसभेंत येतो व दशरथ त्याला उपदेश करतो ( २७-४६ ). सभेचें काम संपतें ( ४७-५० ).

#### सर्ग ४, पृ. २७-३४

दशरथ राजा रामाला पुनः आपल्याजवळ बोलावून आणतो व त्यास उपदेश करितो ( १-२८ ). नंतर राम कौसल्येच्या महालांत जातो व पुष्कळ वेळ माता-पुत्रांचें संभाषण होतें ( ३१-३८ ). पुढे राम लक्ष्मणाला म्हणतो की, ‘ आता तूं या राज्याचा भोग घे, ’ असें म्हणून राम आपल्या मंदिराकडे निघून जातो ( ३९-४५ ).

#### सर्ग ५, पृ. ३४-३८

वसिष्ठ महर्षि रामाकडे येऊन उद्या अभिषेक आहे, त्यासाठी व्रतस्थ रहा असें सांगतात ( ६-१० ). अयोध्यानगरींत सर्व लोकांस आनंद होतो व सर्व जनता रामराज्याभिषेकाचा समारंभ पाहण्यास उत्सुक होते ( ११-२६ ).

**सर्ग ६, पृ० ३९-४३**

अयोध्येत गुह्या-तोरणें उभारलीं व नाचगणें सुरू झालें. राम आपल्या मंदिरांत व्रतस्थ राहतो व प्रातःकालीं उठून ज्ञानसंभ्या करून तयार होतो (१-१६). राम राजा होणार, म्हणून सर्वांनाच आनंद होतो व अभिषेकासाठी आलेल्या अलोट जनसमुदायामुळे सर्व अयोध्या राजवजून जाते (१७-२८).

**सर्ग ७, पृ० ४३-४९**

कैकेयीची दासी गच्छीवर गेली असतां ती अयोध्यानगर झुंगारलेलें पाहते व त्याचें कारण जवळच असलेल्या रामाच्या दारिद्र्या विचारते. तीहि रामाचा राज्याभिषेक आहे, म्हणून सांगते (१-१०). तें ऐकतांच मंथरेच्या पायाचा तिलिक मस्तकास पोचते व ती लगेच कैकेयीला भेटून, तिचें मन विघडविण्याचा प्रयत्न करते (११-३६).

**सर्ग ८, पृ० ४९-५६**

मंथरा कैकेयीला सांगते की, रामाला राज्याभिषेक झाला, तर त्यांत तुझा सत्यानाश होणार आहे. प्रथम हें तिला पटत नाही (१-१९). मंथरेला अधिक राग येतो व ती कैकेयीला "रामाला वनवास व भरताला राज्य" देतां येईल, असें कर, म्हणून परोपरीने समजाऊन सांगते (२०-२९).

**सर्ग ९, पृ. ५६-६७**

मंथरेचें भाषण ऐकल्यावर कैकेयीची समजूत पटते व ती तिच्या म्हणण्याप्रमाणे करण्यास तयार होते व तिलाच विचारते की, असें घडण्यासाठी काय करावें तें सांग (१-४). प्रथम तूं रागावून बस व राजा समजूत घाटूं लागला, म्हणजे राजाने देऊं केलेल्या दोन वरांची त्यास आठवण करून, एका वराने रामाला १४ वर्षे वनवास व दुसऱ्याने भरताला राज्य मागून घे, असें मंथरा कैकेयीस करावयास सांगते (५-३०). कैकेयी मंथरेच्या म्हणण्याप्रमाणे करण्याच्या तयारीस लागते (३१-६६).

**सर्ग १०, पृ. ६७-७४**

कैकेयी हसून बसली. इकडे राजाने अभिषेकाची सर्व तयारी केल्यानंतर तो कैकेयीच्या महालाकडे गेला, तेव्हा ती तेथे नव्हती. दासांच्या सांगण्यावरून तो

क्रोधागारांत गेला ( १-२७ ). तेव्हा ती कुद झाली आहे, असें त्यांस समजलें व त्याने तिची पुष्कळ समजूत घातली. हवें तें माग, तें मी तुला देतो, असें तिला तो म्हणाला. ( २८-४१ ).

### सर्ग ११, पृ. ७४-७८

कैकेयी दशरथास ' आपलें वचन पालन करीन, ' अशी प्रतिज्ञा करण्यास सांगते ( १-३ ). राजा त्याला प्रिय अशा रामाची शपथ घेऊन प्रतिज्ञा पालन करतो, असें त्रिवार म्हणतो ( ४-१० ). नंतर ती पूर्वी देऊ केलेल्या वरांची आठवण देते ( ११-२१ ). आणि एका वराने भरतास राज्याभिषेक व दुसऱ्या वराने रामास १४ वर्षे वनवास असे दोन वर मागते ( २२-२३ ).

### सर्ग १२, पृ. ७९-९६

हें ऐकतांच राजाला मूच्छा येते. सावध झाल्यावर तो कैकेयीची बरीच निर्भर्त्सना करतो ( १-३४ ) व पुनः विनवणी करतो की, पृथ्वीवरील कोणतेंहि सुख तूं माग, पण माझा मृत्यु मागूं नको ( ३५-३६ ). पण कैकेयीला तें पटत नाही व ती आपलाच हट्ट धरून बसते ( ३७-३९ ). राजा तिजो समजूत घालाव्याचा यत्न करतो व पुष्कळ शोक करतो ( ५०-११२ ).

### सर्ग १३, पृ. ९७-१०१

राजा स्वतः शोक करून मूर्च्छित होतो. येथेच रात्र पडते व तेथेच दुसऱ्या दिवशीं सकाळीं सूर्योदय होतो ( १-२७ ).

### सर्ग १४, पृ. १०१-१११

राजाचें समजूत करण्यासाठी केलेलें कोणतेंच बोलणें विचारांत न घेतां, कैकेयी राजाला " माझे न ऐकलें, तर मी जीव देईन, " म्हणून भीति घालते ( १-१० ). सकाळीं बाहेर अभिषेकाची तयारी सुरू आहे, अशा वेळीं दशरथाचा आज्ञा नसतांच कैकेयीने सुमंत्रास म्हटलें की रामाला येथे महालांत घेऊन ये ( ११-६० ). ' राजाची आज्ञा नसतां मी त्यांस कसें बोलावूं, ' असें सुमंत्र म्हणाला. तेव्हा दशरथाने त्यास रामाला आणण्यास सांगितलें ( ६०-६७ ).

### सर्ग १५, पृ. १११-११९

राजमण्डपांत अभिषेकाकरिता सर्व लोक तयार झाले आहेत. वसिष्ठादिक ऋषि

तेथे जमले आहेत. अशा वेळीं सुमंत्र रामास बोलविण्याकरिता रामाच्या सोदिरा-  
कडे गेला ( १-४८ ).

**सर्ग १६, पृ० ११९-१२७**

सुमंत्र दशरथाचा व कैकेयीचा निरोप रामास सांगतो. राम कैकेयीच्या वाड्यांत  
येण्यासाठी निघतो, सीता दरवाजापर्यन्त पोचविण्यास येते. राम रथांतून दश-  
रथाच्या वाड्याकडे जातो ( १-४७ ).

**सर्ग १७, पृ० १२७-१३०**

सागरांतून राम येत असतां त्यावर लक्षा फुलें वगैरेंचा वर्षांच पुरवासी लोक  
करतात, अशा रीतीने थोरांचे आशीर्वाद घेतघेत राम राजवाड्यांत शिरतो व  
बाकीचे लोक बाहेरच थांबतात ( १-२३ ).

**सर्ग १८, पृ० १३१-१३७**

पितापुत्र-भेट होते ( १-५ ). दशरथाची क्षीण मुद्रा पाहून तसें होण्याचें  
कारण कैकेयीमातेस राम विचारितो ( ६-१८ ). कैकेयी त्यास सांगते की,  
राजाने पूर्वी मला दोन वर दिले होते, त्यांतील एकाने तूं वनवासास जावें व  
दुसऱ्याने तुझ्या राज्याभिषेकाकरिता केलेल्या तयारीने भरताला राज्याभिषेक  
करावा, अशी राजाची इच्छा आहे. यासाठी तसें तूं कर व राजाचें रक्षण  
कर ( १९-४१ ).

**सर्ग १९, पृ० १३७-१४५**

राम तसें करण्यास तयार होतो, पण म्हणतो की, राजा स्वतःच असें मला  
कां म्हणत नाही ? ( १-७ ). त्यावर कैकेयी म्हणते की-तूं वनांत जाईपर्यंत राजा  
जेवणारही नाही, यासाठी लवकर आटोप. हें ऐकून राजा रडतो ( ८-२७ ). राम,  
कैकेयी व दशरथ यांस प्रदक्षिणा करून, त्यांचा निरोप घेतो. राज्याभिषेकसामग्रीला  
प्रदक्षिणा करून तो बाहेर पडतो. छत्रचामरें न घेतां तेथून तो पायींच कौसल्य-  
च्या महालाकडे जातो ( २८-४० ).

**सर्ग २०, पृ. १४५-१५३**

राम वनांत जाणार या कल्पनेने दशरथाच्या अन्तःपुरांत रडारड सुरू होते  
( १-५ ). राम कौसल्येच्या दर्शनास निर्विकार मनाने गेला, त्या वेळीं कौसल्य



ध्यान व हवन करीत बसली होती. राम हा घडलेला सर्व वृत्तांत तिला सांगतो (६-३१). हें एकून कौसल्या मूर्च्छित होते व नंतर शुद्धीवर येऊन, ती फार शोक करते (३२-५५)

**सर्ग २१, पृ. १५४-१६४**

लक्ष्मण दशरथाची रामाला वनांत पाठविण्याबद्दल निंदा करितो (१-१९). त्या बोलण्यास कौसल्या संमति दर्शविते आणि रामाच्या वनांत जाण्याचा निषेध करते. (२०-२८). राम पित्याची आज्ञा पाळनाचें महत्त्व सांगतो व वनांत जाण्याचें ठरवितो. शेवटीं कौसल्या त्यास अनुमति देते व स्वस्त्ययन करून आशीर्वादही देते (२९-६४).

**सर्ग २२, पृ० १६४-१६८**

राम लक्ष्मणाला सांगतो की, हा वनवास भरतामुळे किंवा दशरथामुळे घडलेला नसून हा दैवाचा खेळ आहे. कैकेयीचा यांत कांहीच दोष नाही, दैवाशीं भांडून उपयोग काय ? (१-३०)

**सर्ग २३, पृ० १६९-१७५**

लक्ष्मण रामाला म्हणतो की, पौरुषाशीं टक्कर देणाऱ्याने दैवाची प्रतिष्ठा कां बाळगावी ? लक्ष्मणाने आवेशाचें भाषण करून, असें प्रतिपादिलें की मीच प्रतिपक्षीयांचा वध करून रामास राज्य देईन. हें एकून राम म्हणाला, 'मी पित्याचीच आज्ञा पाळणार आहे. मला राज्य नको आहे' (१-४२).

**सर्ग २४, पृ० १७९-१८१**

कौसल्या शोक करते व मी तुजबरोबर वनांत येतें, असें म्हणते (१-१२). राम तिला पातिव्रत्य-धर्माचा उपदेश करतो व दशरथाची सेवा करण्यासाठीं तूं येथेच रहावेंसे, हें तिला समजावितो (१३-३१). तें एकून कौसल्या रामास वनांत जाण्याची अनुज्ञा देते (३२-३९).

**सर्ग २५, पृ० १८१-१८८**

कौसल्या रामाला वनवासांत त्रास होऊं नये, म्हणून देवांची पूजा करून, रामाचें सर्व बाजूंनी रक्षण करा, अशी अनेक देवतांची प्रार्थना करते व आनंदाने रामाला जाण्यास अनुमति देते. राम तेथून सीतेकडे येण्यास निघतो (१-४५).

**सर्ग २६, पृ० १८८-१९३**

रामाचें खिन्न वदन पाहून सीतेला शंका येते. ती रामास या शुभ प्रसङ्गां असे खिन्न कां दिसतां, असें विचारते ( १३।१८ ). राम तिला घडलेला सर्व वृत्तांत सांगून मी वनांत जात आहे, तूं येथेच रहा व देवांची, मातेची, पित्याची व भरताची सेवा कर, असा उपदेश करतो (१९।३८).

**सर्ग २७, पृ० १९३-१९७**

हें भाषण ऐकून सांता म्हणाली, प्रत्येक जण स्वतंत्र सुख भोगत असला, तरी स्त्री ही पतीच्या दैवाची भागीदारीण आहे. पतीला जी आज्ञा झाली, तीच स्त्रीला झालेली आहे. असें म्हणून ती आपणांस वनांत न्या, असें रामास विनवूं लागली. रामाने तिला हा हृद्द सोडण्याचा पुष्कळ आप्रह केला (१।२५).

**सर्ग २८, पृ० १९७-२०१**

रामाने सीतेला तिने आपला हृद्द सोडावा, म्हणून वनवासांतील अनेक दुःखांचें वर्णन करून सांगितलें. राम वनांत नेण्यास तयार नाही, असें पाहून सीतेस वाईट वाटलें व ती म्हणाली की, तुमची सेवा करून मी वनांत राहिल (१-२३).

**सर्ग २९, पृ० २०२-२०५**

सीता आपल्यास बरोबर घेऊन जाण्याविषयी रामाला आप्रह करते; तसें न झाल्यास मी प्राणत्याग करीन, असेंहि म्हणते ( १--५ ). आपल्यासारखा शूर पति असतां मला कोणतीच काळजी करण्याचें कारण नाही. माझे व आपलें सुख-दुःख एकच आहे. पूर्वी ज्योतिषांनी मला वनवास घडणार, असें वर्तविलें होतें. तेच आता प्राप्त झालें आहे, असें सीता म्हणाली ( ६--२० ). इतकें ऐकूनही रामाने तिला वनांत नेण्याचें कबूल केलें नाही ( २१--२४ ).

**सर्ग ३०, पृ० २०६-२१३**

सीता रागाने रामाची निंदा करते व म्हणते की-मी वनांत तुमची सेवा करीन, तेथील दुःखामध्येच मला सुख आहे ( १--२० ). राम शेवटीं सीतेला नेण्यास तयार होतो, सीतेला आनंद होतो ( २१--४० ). नंतर ती ब्राह्मणांना दानें देते ( ४१--४६ ).

**सर्ग ३१, पृ० २१३-२१९**

लक्ष्मण आपणांस वनांत नेण्याची विनन्ती रामाला करतो. राम त्याला माता-पित्यांच्या सेवेसाठी तूं येथेच रहा, असें सांगतो; पण लक्ष्मणाचा फारच आग्रह पाहून शेवटी वनांत ये म्हणून अनुमति देतो ( १-३७ ).

**सर्ग ३२, पृ० २१९-२२६**

राम, लक्ष्मण व सीता यांनी वनांत जाण्याचा बेत ठरवून, त्यांनी सुयज्ञादिक ब्राह्मणांना व मित्रांना रत्नें, हिरे, सोनें, गाई, वस्त्रे इत्यादिकांचें यथेच्छ दान देऊन, ब्राह्मणांचे आशीर्वादही घेतले ( १:४६ ).

**सर्ग ३३, पृ० २२६-२३१**

राम, लक्ष्मण व सीता दशरथाला भेटण्यासाठी पायीच निघतात. तें पाहून गावांतील लोक कैकेयीची निर्भर्त्सना करतात. आम्ही रामाबरोबर वनांत जाऊं, रामाच्या योगाने वन हेंच नगर होईल व कैकेयीचें नगर हें वन बनेल, असें लोक बोलूं लागले. शोकमय वातावरण सर्व अयोध्यानगरांत पसरलें ( १-३९ ).

**सर्ग ३४, पृ० २३१-२४०**

राम राजाला भेटण्यासाठी राजवाड्यांत येतो. तेथे सर्व राजल्लियाहि येतात ( १-९९ ). नंतर राम दशरथाची अनुज्ञा मागतो. दशरथाला मूर्च्छा येते, तो सावध झाल्यावर पितापुत्रांचें भक्षण होतें. राम पित्राज्ञा हेंच आपलें कर्तव्य आहे, असें सांगतो. दशरथ त्याला आशीर्वाद देतो. कैकेयीशिवाय सर्व मंडळी शोकाने व्याकुल होतात ( २०:६९ ).

**सर्ग ३५, पृ० २४१-२४६**

सुमंत्र कैकेयीवर रागावतो व तिची निंदा करतो ( १-१५ ). तिचा आई अशीच होती, असें सांगून तिच्या आईची माहिती देतो ( १६-२९ ). नंतर तिची पुनः पुष्कळच निंदा करतो; पण कैकेयीवर त्याचा कांहीच परिणाम होत नाही ( ३०-३७ ).

**सर्ग ३६, पृ० २४६-२५१**

दशरथ रामाबरोबर सैन्य वगैरे पाठविण्यास सुमन्त्रास सांगतो ( १-१० ).

कैकेयी त्याचा निषेध करते. नंतर सिद्धार्थ नामक प्रधान तिची अवहेलना करितो ( ११--३३ ).

**सर्ग ३७, पृ० २५१--२५७**

राम स्वतःच सैन्यवगैरे नको म्हणतो. तो दासीकडे वल्कलें मागतो; पण कैकेयी स्वतःच ती त्यास आणून देते. सीतेला ती वल्कलें नेसतां येत नाहींत ( १--१८ ). पुढे वसिष्ठ महर्षींचें भाषण ( १९--३७ ).

**सर्ग ३८, पृ० २५७--२५९**

दशरथ सीतेला वल्कलें दिल्याबद्दल कैकेयीची निर्भर्त्सना करतो व राम दशरथाला माता कौसल्येची काळजी घेण्यास सुचवितो ( १--१५ ).

**सर्ग ३९, पृ० २६०--२६६**

सुमन्त्र रामाला वनांत पोचविण्यास रथ आणतो ( १--१५ ). दशरथ सीतेला दागिने व वस्त्रें वापरण्यासाठी देतो. कौसल्या सीतेस उपदेश करते ( १६--३० ). सीतेचें उत्तर व राम सर्वाची क्षमा मागून आज्ञा घेतो ( ३१--४० ).

**सर्ग ४०, पृ० २६६--२७४**

लक्ष्मण व सीता यांचें कौसल्येला, सुमित्रेला वंदन व त्या प्रेमळ सुमित्रेचा लक्ष्मणास उपदेश ( १--१० ). सुमन्त्राने आणलेल्या रथांतून राम, लक्ष्मण व सीता वनांत निघाली. त्यांचा रथ जोराने चालूं लागला, तेव्हा नगरवासी लोक, दशरथ, वगैरे सर्व ' राम राम ' म्हणून आक्रोश करूं लागले ( ११--५१ ).

**सर्ग ४१, पृ० २७४--२७७**

अयोध्या शोकाने व्यापून जाते ( १--२० ).

**सर्ग ४२, पृ० २७७--२८३**

दशरथ राजा परत फिरून आपणांस कौसल्येच्या महालांत न्या, असें म्हणतो. तेथे कौसल्या व दशरथ दोघेहि शोक करतात. ( १--३५ ).

**सर्ग ४३, पृ० २८३--२८६**

महा भयंकर अशा अरण्यांतील संकटांतून राम पुनः केव्हा परत येईल, असा विलाप कौसल्या करते ( १--२१ ).

**सर्ग ४४, पृ० २८७-२९१**

राजपत्नी सुमित्रा कौसल्येचें सांत्वन करते. ( १-२१ ). रामाचे गुण वर्णून कौसल्येस धीर देते ( २२-३१ ).

**सर्ग ४५, पृ० २९२-२९६**

रामाचा रथ अरण्यांतून जात असतां ब्राह्मण बरोबर जातात. त्यांचा मान राखण्यासाठी राम पायांनीच चालू लागतो. तमसा नदीच्या तीरावर उतरून तेथे ते सर्व मुकाम करतात ( १-३३ ).

**सर्ग ४६, पृ० २९६-३०२**

तमसा नदीवर एक रात्र मुकाम करून दुसरे दिवशीं फार पहाटे राम उठला. इतर प्रजेने आपल्या मागोमाग येऊं नये, म्हणून इतर प्रजा झोपेत असतांच रामाने आपला रथ उलटा अयोध्येकडे प्रथम चालविला व नंतर पुनः अरण्याच्या मार्गाने नेला. अशा रीतीने रस्ता चुकवून राम निघून गेला ( १-३४ ).

**सर्ग ४७, पृ० ३०२-३०५**

राम निघून गेला, असें समजल्यानंतर शोकाने व्याकुळ झालेले सर्व लोक विषण्ण मनाने परत फिरले ( १-१९ ).

**सर्ग ४८, पृ० ३०५-३११**

नगरामध्ये लोक विलाप करतात. जेथे रस नाही, तेथे जिवनांत काय अर्थ आहे ? कैकेयीच्या राज्यांत प्राण गेले तरी आपण राहणार नाही, असे उद्गार घोरोघरीं निघू लागले ( १-३७ ).

**सर्ग ४९, पृ० ३११-३१३**

राम कोसल देश ओलांडून वेदश्रुती, गोमती व स्यादिका या नद्यांचे पलीकडे जातो ( १-१७ ).

**सर्ग ५०, पृ० ३१४-३२१**

नंतर तसाच पुढे जात असतां फळांफुलांनी भरलेल्या वनांत गंगानदीच्या तीरावर ते सर्व मुकाम करतात. तेथे निषादपति गुह रामास भेटतो ( १-३४ ). तो रामाचें चांगल्या प्रकारें आदरातिथ्य करतो ( ३५-५२ ).

**सर्ग ५१, पृ० ३२२-३२६**

रामाचा मुक्काम येथेच होतो. लक्ष्मण व गुह रात्रभर अनेक गोष्टी बोलतात. लक्ष्मणास अयोध्येची आठवण होते. घडलेला प्रकार ऐकून गुहही शोक करतो ( १-२७ ).

**सर्ग ५२, पृ० ३२६-३४१**

राम सुमंत्राला परत जाण्यास सांगतो. राजाचा अपमान होणार नाही, अशा तऱ्हेने वाग म्हणून राम सुमंत्रास उपदेश करतो. सुमंत्राला वाईट वाटते. राम गंगेपलीकडे जातो. गुहाला उपदेश करून परत जाण्यास सुचवितो ( १-१०२ ).

**सर्ग ५३, पृ० ३४१-३४७**

रामाला अयोध्येची आठवण होते. तो कैकेयीची निन्दा करतो व मन मोकळें करून रडतो ( १-२९ ). लक्ष्मण रामाला शोक करणें बरें नाही, तूंच असें केलेंस, तर मी काय करूं ? व या सीतेने तरी काय करावें, असें म्हणतो ( ३०-३५ ).

**सर्ग ५४, पृ० ३४७-३५३**

राम, लक्ष्मण, सीता गंगा-थमुनांच्या संगमावर भरद्वाजाच्या आश्रमाजवळ येतात. भरद्वाज त्यांचें आदरातिथ्य करतात व येथेच रहा, असें म्हणतात ( १-२३ ). तेथून अयोध्या जवळ असल्याने येथे लोक येतील, म्हणून येथे राहणें उचित नाही, असें रामाने म्हटलें. तें ऐकून भरद्वाज ऋषि म्हणाले येथून दहा कोसांवर चित्रकूटपर्वत आहे, तेथे जाऊन रहा ( २४-४१ ).

**सर्ग ५५, पृ० ३५४-३५८**

दुसऱ्या दिवशीं राम चित्रकूटास जाण्यास निघतो. बरेंच दूरवर पोचवून भरद्वाज परत येतात व राम, लक्ष्मण सीता हीं तिघें यमुनानदी ताफ्याच्या सहाय्याने ओलांडून चित्रकूटाच्या मार्गाला लागतात ( १-३४ ).



( १ )

अयोध्याकाण्डाच्या पूर्वार्धाच्या

निरीक्षणाची सूची

प्रास्ताविक ( ३५९ )

आदर्श युवराज ३६२

वीरत्व ( ३६२ ), विद्वत्ता व बुद्धिमत्ता ( ३६३ ), तरुणांचें शिक्षण ( ३६९ ).

रामायणकालचे राजवाडे ३७०

सातमजली घरे ( ३७० ), लुनेगच्ची वाडे ( ३७२ ), दशरथाचा राजवाडा ( ३७३ ), कौसल्येचा वाडा ( ३७४ ), ब्राह्मण बसण्याचे रथ ( ३७६ ), किष्किंध्येंतील वानरांचे वाडे ( ३७८ ), राक्षसांचे लंकेंतील वाडे ( ३७९ ), बागेची शोभा ( ३८१ ), श्रीमंतीचा थाट ( ३८२ ), स्वच्छता ( ३८३ ).

देवालये, देवघरे व उपासनाविधि ३८४

देवतायतन ( ३८५ ), जनार्दन, पुरुष ( ३८६ ), नारायण, विष्णु, मधुसूदन कौसल्येची देवपूजा ( ३९१ ), संध्या व हवन ( ३९३ ), सायंसंध्या ( ३९४ ), सार्वजनिक देवळें ( ३९५ ), देवपूजेचीं साधनें ( ३९८ ), राज्याभिषेकाचा संभार, द्वारपूजा ( ३९९ ), चन्दन लावीत असत, रस्त्यावर धूप जाळीत ( ४०१ ), देवपूजा ( ४०३ ), बलि ( ४०५ ), अतिथिपूजा नगररक्षक देवता ( ४०७ ), गंगेची प्रार्थना ( ४०८ ), अगस्ति आश्रमांतील देवस्थानें ( ४११ ), रावणाची शिवालिंगपूजा ( ४१२ ), प्रदक्षिणा ( ४१४ ), विश्वरूप ईश्वर ( ४१७ ), संध्या ( ४१८ ), वानरही संध्या करीत ( ४२३ ), डोक्यावरून स्नान ( ४२५ ).

उत्तरक्रिया ४२६

सोडचिठी ( ४२७ ), राम दशरथाची उत्तरक्रिया करतो. ( ४२८ ), भरताने दशरथाची उत्तरक्रिया केली. ( ४३१ ), रावणाचा प्रेतसंस्कार ( ४३३ ), वालीचें उत्तरकार्य ( ४३५ ), स्वर्गलोक ( ४३७ ), शपथ दशरथ शपथा घेतो ( ४४१ ),

कैकेयी शपथ घेतो. ( ४४३ ), राम शपथ घेतो. लोक शपथ घेतात. ( ४४४ ),  
मनुस्मृतीतील शपथ मद्यपान ( ४४५ ), मंत्र व पिशाच ( ४४७ ).

**दशरथाला भरतासंबंधाने शंका कां बरें यावी ? ४४९.**

रामाला शत्रु होते काय ? ( ४५३ ), कैकेयीचा दरारा ( ४५४ ), सहज रिदु  
( ४५७ ), रामालाहि शंका होतीच. ( ४६१ ), रामाचा पक्ष व भरताचा  
पक्ष, स्वज्ञाति ( ४६५ ), मंत्रांचें भाषण ( ४६६ ), लोकमत ( ४७० ),  
कौसल्येची आर्थिक स्थिति ( ४७२ ), कौसल्येचें दुःख ( ४७४ ), दशरथाचें  
कबुली ( ४७७ ), राज्यावर सूर्य मावळत नाहीं. युवराजाचें मत ( ४८० ),  
लोकमताची छाप ( ४८१ ), लक्ष्मणाचें म्हणणें ( ४८२ ), दशरथ, कौसल्या व  
सुमित्रा यांचे बांधव ( ४८५ ), कैकेयीचे ज्ञातिबांधव ( ४८६ ), रामाला संशय  
( ४८७ ), राज्यसाधारण हें भय ( ४८९ ).

**पातिव्रत्याचां धर्म ४९३**

कौसल्येचा उपदेश ( ४९४ ), सीतेचें उत्तर ( ४९५ ), कैकेयीची पतिघातकां  
आई ( ५०० ), अन्तःपुरांतील दक्षता ( ५०२ ), राजनीति ( ५०३ ).


**दशरथाची विषयी प्रवृत्ति ५०६**


लक्ष्मण काय म्हणतो ? ( ५०८ ), धन, ऐश्वर्य व दान, सुयज्ञाला देणर्गा,  
तैत्तिरीय शाखेचा आचार्य, कठ व कलाप ( ५१३ ), ज्योतिषावर विश्वास ( ५१५ ).

**श्रीरामचन्द्राचा वनवास ५१७**

त्यागाचें वातावरण ( ५१९ ), स्वयंशासित समाज ( ५२८ ), वनवासांतील  
सामान ( ५२९ ), वनांतील भोजन ( ५३२ ), वानप्रस्थाचें व्रत ( ५३५ ),  
श्रीरामाची वनवासांतील दिनचर्या. वनवासाच्या पूर्व दिवशी ( ५३९ ), राज्या-  
रोहणाचा दिवस ( ५४० ), पहिला दिवस, दुसरा ( ५४१ ), तिसरा, चवथा,  
पांचवा दिवस. कांही स्थलांचे निर्देश ( ५४२ ), चित्रकूटावरील वास्तव्य ( ५४३ ).







राम रथानुन कैकेयीच्या महालाकडे जातो. (अ. १६।२९)

श्रीहामुनि-वाल्मीकि-प्रणीतं

# श्री रा मा य ण म् ।

अयोध्या-काण्डम् ।

॥ॐ॥ गच्छता मातुलकुलं भरतेन तदानघः ।	
शत्रुघ्नो नित्यशत्रुघ्नो नीतः प्रीतिपुरस्कृतः	१
स तत्र न्यवसज्जात्रा सह सत्कारसत्कृतः ।	
मातुलेनाश्वपतिना पुत्रस्नेहेन लालितः	२
तत्रापि निवसन्तौ तौ तर्प्यमाणौ च कामतः ।	
भ्रातरौ स्मरतां वीरौ वृद्धं दशरथं नृपम्	३
राजापि तौ महातेजाः सस्मार प्रोषितौ सुतौ ।	
उभौ भरतशत्रुघ्नौ महेन्द्रवरुणोपमौ	४

ध्येयं सदा परिभवन्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् ।  
भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥  
त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेणिसतराज्यलक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम् ।  
मायासृगं ददितयेप्सितमन्वधावद्वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥

भरत मातुलगृहीं जाऊं लागला असतां ( कामकोधादि ) नित्य शत्रूंचा नाश करणाऱ्या शत्रुघ्नालाही तो प्रेमपूर्वक आपल्याबरोबर घेऊन गेला व त्या ठिकाणीं तो भ्रात्यासहवर्तमान वास्तव्य करू लागला असतां, अश्वपति मातुल त्याचा चांगला सत्कार करीत असे व पुत्रप्रेमाने त्याचे लालन करीत असे; परंतु अशा प्रकारच्या मातुलगृहीं ते रहात असतांनाही आणि इष्ट वस्तु प्राप्त होऊन, त्यांचे मनोरथ तेथे सिद्धीस जात असतांनाही त्या वीर भ्रात्यांना वृद्ध दशरथराजाचे स्मरण होत असे व महातेजस्वी राजालाही परदेशांत गेलेल्या आपल्या उभेयतां

म० १ (अयोध्या)

सर्व एव तु तस्येष्टाश्चत्वारः पुरुषर्षभाः ।	
स्वशरीराद्विनिर्वृत्ताश्चत्वार इव वाहवः	५
तेषामपि महातेजा रामो रतिकरः पितुः ।	
स्वयंभूरिव भूतानां बभूव गुणवत्तरः	६
स हि देवैरुदीर्णस्य रावणस्य वधार्थिभिः ।	
अर्थितो मानुषे लोके जज्ञे विष्णुः सनातनः	७
कौसल्या शुशुभे तेन पुत्रेणामिततेजसा ।	
यथा वरेण देवानामदितिर्वज्रपाणिना	८
स हि रूपोपपन्नश्च वीर्यवाननसूयकः ।	
भूमावनुपमः सृनुर्गुणैर्दशरथोपमः	९
स च नित्यं प्रशान्तात्मा मृदुपूर्वं च भाषते ।	
उच्यमानोऽपि परुषं नोत्तरं प्रतिपद्यते	१०
कदाचिदुपकारेण कृतेनैकेन तुष्यति ।	

इंद्रवरुणतुल्य भरतशत्रुघ्नपुत्रांचें स्मरण होत असे; कारण स्वतःच्या शरिरांतून निघालेल्या चार हातांप्रमाणेच कीं काय, त्या दशधराजाला सर्व चारीही पुरुषश्रेष्ठ पुत्र एकसारखेच प्रिय होते. ( १-५ )

त्या चौघांमध्येही महातेजस्वी राम पित्याला विशेष आनंद देणारा असून प्राण्यांमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे अधिक गुणवान् होता; कारण मत्त झालेल्या रावणाचा वध व्हावा, हा उद्देश मनांत धरून देवांनी ( अवतार धारण करण्याविषयी ) सनातन विष्णूची प्रार्थना केली असतां, तो स्वतःच रामरूपाने अवतार धारण करून मनुष्यलोकामध्ये आला होता. यास्तव सुरश्रेष्ठ इंद्रामुळे शोभणाऱ्या अदितीप्रमाणे त्या अपरिमित तेजस्वी पुत्राच्या योगाने कौसल्या शोभत होती. जगतामध्ये अनुपम असलेला तो दशरथपुत्र राम गुणांनी दशरथाप्रमाणे असून रूपवान्, वीर्यवान् व निर्मत्सर होता. त्याचें अंतःकरण नेहमी शांत असे; त्याच्या भाषणांत मर्दव असे व त्याला कोणी टांचून बोलूं लागला असतांही तो त्याला कठोर उत्तर देत नसे. ( ६-१० )

एखाद्याने कधी कळीं त्याच्यावर एखादा स्वल्प जरी उपकार केलेला

न स्मरत्यपकाराणां शतमप्यात्मवत्तया	११
शीलवृद्धैर्ज्ञानवृद्धैर्वयोवृद्धैश्च सज्जनैः ।	
कथयन्नस्ति वै नित्यमस्त्रयोग्यान्तरेष्वपि	१२
बुद्धिमान् मधुरभाषी पूर्वभाषां प्रियंवदः ।	
वीर्यवान्न च वीर्येण महता स्वेन विस्मितः	१३
न चानृतकथो विद्वान्वृद्धानां प्रतिपूजकः ।	
अनुरक्तः प्रजाभिश्च प्रजाश्चाप्यनुरज्यते	१४
सानुक्रोशो जितक्रोधो ब्राह्मणप्रतिपूजकः ।	
दीनानुकम्पी धर्मज्ञो नित्यं प्रग्रहवाञ्छुचिः	१५
कुलोचितमतिः क्षात्रं स्वधर्मं बहु मन्यते ।	
मन्यते परया प्रीत्या महत्स्वर्गफलं ततः	१६
नाश्रेयसि रतो यश्च न विरुद्धकथारुचिः ।	
उत्तरोत्तरशुक्तीनां वक्ता वाचस्पतिर्यथा	१७

असला, तरी तेवढ्याने तो त्याच्यावर संतुष्ट असे आणि अंतःकरण स्वाधीन असल्यामुळे शंभर अपराधांचेही त्याला स्मरण होत नसे. अस्त्राभ्यासाचे समर्थी देखील मधल्या अवकाशांत शीलवृद्ध, ज्ञानवृद्ध व वयोवृद्ध सज्जनांशीं ( विविध शास्त्रीय विषयांवर ) तो नित्य संभाषण करीत असे. तो बुद्धिमान् राम कौणी आला असतां त्याच्याशीं प्रथम आपण होऊन प्रिय व मधुर भाषण करीत असे आणि वीर्यवान् असूनही स्वतःच्या प्रचंड वीर्याचा त्याला कधी अचंबा वाटत नसे. अनृत भाषण कधीही न करतां तो ज्ञानी राम वृद्धांचा मान राखीत असे आणि प्रजाजन त्याच्यावर प्रेम करीत असून, तोही प्रजाजनांवर प्रेम करीत असे. सद्य, क्रोधसंयमन केलेला आणि दीनांवर कृपा करणारा धर्मवेत्ता राम ब्राह्मणांचा सत्कार करीत असून, नेहमी जितेंद्रिय व शुचिर्भूत असे. (११-१५)

आपल्या कुलाला योग्य अशीच त्याची मति असे; स्वतःचा क्षात्रधर्मच तो श्रेष्ठ समजत असे आणि स्वर्गरूप महाफल क्षात्रधर्माच्या अवलंबनानेच साध्य आहे, असे त्याला अगदी मनापासून वाटत असे. श्रेयस्कर न होणारें कर्म करण्याकडे त्याचा कधीच कल नसे; धर्मविरुद्ध भाषणाची त्याला कधी अभिरुचि नसे व

अरोगस्तरुणो वाग्मी वपुष्मान्देशकालवित् ।	
लोके पुरुषसारज्ञः साधुरेको विनिर्मितः	१८
स तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।	
बहिश्चर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः	१९
सर्वविद्याव्रतस्नातो यथावत्साङ्गवेदवित् ।	
इष्वस्त्रे च पितुः श्रेष्ठो बभूव भरताग्रजः	२०
कल्याणाभिजनः साधुरदीनः सत्यचागृजुः ।	
वृद्धैरभिविनीतश्च द्विजैर्धर्मार्थदर्शिभिः	२१
धर्मकामार्थतत्त्वज्ञः स्मृतिमान्प्रतिभानवान् ।	
लौकिके समयाचारे कृतकल्पो विशारदः	२२
निभृतः संवृताकारो गुप्तमन्त्रः सहायवान् ।	
अमोघक्रोधहर्षश्च त्यागसंयमकालचित्	२३

स्वपक्षसमर्थन करण्याविषयी उत्तरोत्तर युक्तियुक्त व अप्रतिहत वक्तृत्व करण्यांत जणू काय प्रति बृहस्पतीच असा असे. असो. आरोग्यसंपन्न, तरुण, वक्ता, सुलक्षण-देहधारी, देशकालज्ञ आणि क्रोणत्या पुरुषाचे अंगी क्रोणता गुण आहे, हें जाणणारा तो राम एकच ब्रह्मदेवानें सर्वगुणसंपन्न निर्माण केलेला होता. यास्तव उत्कृष्ट गुणांनी संपन्न असलेला तो राजकुमार राम अंगच्या गुणांमुळे प्रजाजनांना शरीराबाहेर संचार करणारा प्राणच कीं काय, असा प्रिय झाला. ज्या ज्या विद्येला जें जें व्रत अवश्य असेल, तें तें आचरण्यानंतर समावर्तनसंस्कार झालेला आणि म्हणूनच योग्य रीतीने सांग वेद जाणणारा तो भरताग्रज राम शस्त्रास्त्रांमध्ये तर पित्यापेक्षाही अधिक झाला. ( १६-२० )

असो. तो राम कल्याणांचें उत्पत्तिस्थान, सज्जन, सत्यवचनी व सरळ असून, धर्मार्थवेत्त्या वृद्ध द्विजांपासून त्याला शिक्षण प्राप्त झालें होतें. धर्म, अर्थ आणि काम यांचें तत्त्व जाणणारा तो राम स्मरणशक्ति व समयस्फूर्ति या गुणांनी युक्त असून लोकव्यवहारामध्ये प्रवीण व धर्मशास्त्रामध्येही निष्णात होता. त्या विनयसंपन्न रामाचा अभिप्राय इतरांना समजत नसे; गुप्त मित्रांचें त्याला सहाय्य असे; त्याचा क्रोध आणि हर्ष हे कधीही व्यर्थ जात नसत आणि न्यायमार्गाने द्रव्यार्जन

दृढभक्तिः स्थिरप्रज्ञो नासद्ग्राही न दुर्वचः ।	
निस्तन्द्गीरप्रमत्तश्च स्वदोषपरदोषवित्	२४
शास्त्रज्ञश्च कृतज्ञश्च पुरुषान्तरकोविदः ।	
यः प्रग्रहानुग्रहयोर्यथान्यायं विचक्षणः	२५
सत्संग्रहानुग्रहणे स्थानविन्निग्रहस्य च ।	
आयकर्मण्युपायज्ञः संदृष्टव्ययकर्मवित्	२६
श्रेष्ठ्यं शास्त्रसमूहेषु प्राप्तो व्यामिश्रकेषु च ।	
अर्थधर्मौ च संगृह्य सुखतन्त्रो न चालसः	२७
वैहारिकाणां शिल्पानां विज्ञातार्थविभागवित् ।	
आरोहे विनये चैव युक्तो वारणवाजिनाम्	२८
धनुर्वेदविदां श्रेष्ठो लोकेऽतिरथसंमतः ।	

केव्हा करावयाचें व त्याचा योग्य मार्गाने व्यय केव्हा करावयाचा, हें तो पूर्णपणें जाणत असे. गुरुजनांचे ठिकाणीं दृढ भक्ति असणारा, स्थिरबुद्धीने युक्त असलेला व निंद्य गोष्टीचें कधीही ग्रहण न करणारा असा असून, पुनः दुसऱ्याला उद्वेग उत्पन्न होईल, असें भाषण न करणारा; आलस्यरहित आणि दक्ष असा तो राम परक्यांचे तसेच आपलेही दोष जाणत असे. शास्त्रज्ञ, कृतज्ञ व पाहिल्याबरोबर मनुष्याचें अन्तरज्ञ ओळखण्यांत कुशल असून, तो राम निग्रह आणि अनुग्रह यथायोग्य रीतीने करण्यामध्ये निपुण असे. ( २१-२५ )

सज्जनांचा संग्रह करून त्यांचें पालन करणें व दुर्जेनांना योग्य स्थली व योग्य कालीं शिक्षा करणें, याचें त्याला सम्यक् ज्ञान होतें आणि राज्याचें उत्पन्न वाढविण्यासंबंधांत योग्य उपाययोजना करणें व योग्य मार्गाने खर्च करणें, हें तो पूर्णपणें जाणत असे. शास्त्रांचा सम्यक् विचार करणाऱ्या विद्वत्समाजामध्ये श्रेष्ठत्व पावलेला, तसाच काव्यनाटक अलंकारादिकांमध्येही अत्यन्त निपुण असूनदेखील धर्म व अर्थ यांना बाध न येईल अशा रीतीने सुखाचें सेवन करणारा व आपलें कर्तव्य बजावण्याविषयी सदा तत्पर असा तो राम गज व अश्व यांवर स्वारी करण्यांत व त्यांना शिक्षण देण्यांत अत्यन्त निष्णात होता आणि गीत, वाद्य व चित्रकर्मादि कलांचा तो मर्मज्ञ असून द्रव्याची योग्य व्यवस्था लावण्याचे

अभियाता प्रहर्ता च सेनानयविशारदः	२९
अप्रधृष्यश्च संग्रामे कुडैरपि सुरासुरैः ।	
अनसूयो जितक्रोधो न दृप्तो न च मत्सरी	३०
नावक्षेयश्च भूतानां न च कालवशानुगः ।	
एवं श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ×	३१
संमतस्त्रिषु लोकेषु वसुधायाः क्षमागुणैः ।	
बुद्ध्या बृहस्पतेस्तुल्यो वीर्यं चापि शचीपतेः	३२
तथा सर्वप्रजाकान्तैः प्रीतिसंजननैः पितुः ।	
गुणैर्विरुचे रामो दीप्तः सूर्य इवांशुभिः	३३
तमेवंवृत्तसंपन्नमप्रधृष्यपराक्रमम् ।	

कामांत अत्यन्त चतुर होता. धनुर्वेदेत्यांमध्ये श्रेष्ठ, जगतांतील अतिरथ्यांनाही संमत, शत्रूवर आधी चालून जाणारा आणि आधी प्रहार करणारा तो राम सैन्याच्या हालचाली करविण्यांतही प्रवीण असे. कुड्ड झालेल्या देवदेत्यांनाही संग्रामामध्ये त्याच्यासमोर उभे राहण्याचें धैर्य नसे. असूयारहित व क्रोध आवरून धरणारा तो राम स्वसामर्थ्यांचा कधीही गर्व वहात नसे आणि कोणाचा मत्सरही करीत नसे. ( २६-३० )

सर्व लोकांना तो अत्यन्त आदरणीय वाटत असे. तो कधीही कालाच्या अनुकूल-तेची किंवा प्रतिकूलतेची पर्वा बाळगित नसे. याप्रमाणे तो राजकुमार राम श्रेष्ठ गुणांनी युक्त होता. × त्रैलोक्यांतील लोकांना तो संमत असे; क्षमाप्रसूति गुणांनी तो पृथ्वीची बरोबरी करणारा असे; बुद्धीने बृहस्पतीसारखा असे आणि वीर्यामध्येही इन्द्रासारखा असे. किरणांच्या योगाने ज्याप्रमाणे देदीप्यमान सूर्य शोभत असतो, त्याचप्रमाणे सर्व प्रजाजनांना इष्ट आणि पित्याला आनंद देणाऱ्या अशा

× टीप- बालकाण्ड सर्ग १८, श्लोक २५ ते ३७ मधील व अयोध्याकाण्ड सर्ग १, श्लोक १२ ते ३३ यांमधील वर्णनावरून पाहतां रामादिक चारही बंधूंचें शिक्षण व पर्यायाने त्या कालीं राजपुत्राचें शिक्षण किती उच्च प्रकारचें होतें व विशेषतः रामाची योग्यता केवढी होती, यांवर चांगलाच प्रकाश पडतो.



लोकपालोपमं नाथमकामयत मेदिनी	३४
एतैस्तु बहुभिर्युक्तं गुणैरनुपमैः सुतम् ।	
दृष्ट्वा दशरथो राजा चक्रे चिन्तां परंतपः	३५
अथ राज्ञो बभूवैव वृद्धस्य चिरजीविनः ।	
प्रीतिरेषा कथं रामो राजा स्यान्मयि जीवति	३६
एषा ह्यस्य परा प्रीतिर्हृदि संपरिवर्तते ।	
कदा नाम सुतं द्रक्ष्याम्यभिषिक्तमहं प्रियम्	३७
वृद्धिकामो हि लोकस्य सर्वभूतानुकम्पकः ।	
मत्तः प्रियतरो लोके पर्जन्य इव वृष्टिमान्	३८
यमशक्रसमो वीर्यं बृहस्पतिसमो मतौ ।	
महीधरसमो धृत्यां मत्तश्च गुणवत्तरः	३९
महीमहमिमां कृत्स्नामधिषिष्टन्तमात्मजम् ।	
अनेन वयसा दृष्ट्वा यथा स्वर्गमवाप्नुयाम्	४०

गुणांच्या योगाने राम शोभू लागला. तेव्हा अशा प्रकारच्या आचरणाने संपन्न आणि अजिंक्य पराक्रमाने युक्त असा तो लोकपालतुल्य राम प्रभु असावा, म्हणून पृथ्वी वरील प्रजा इच्छा करू लागली आणि त्या अनेक अनुपम गुणांनी संपन्न असलेल्या पुत्राला अवलोकन करून शत्रुतापन दशरथराजाही त्याला राज्य-भिषेक करण्याचा मनामध्ये विचार करू लागला. ( ३१-३५ )

बहुत कालपर्यन्त प्रजापालन करीत असता वार्धक्य प्राप्त झालेल्या त्या दशरथराजाला “माझ्या जिवन्तपर्णांचे राम राजा कसा होईल?” या विषयी उत्कट इच्छा उत्पन्न झाली आणि म्हणूनच “मी आपल्या प्रिय पुत्राला राज्यभिषेक झालेला केव्हा पाहीन ?” हीच उत्कट इच्छा त्याच्या हृदयामध्ये एकसारखी घोळत होती; कारण लोकांच्या अभ्युदयाची इच्छा धरून जलवृष्टियुक्त पर्जन्या-प्रमाणे प्राणिमात्रांवर दया करणारा हा राम पृथ्वीतील लोकांना माझ्यापेक्षाही प्रिय आहे. वीर्यामध्ये यम व इंद्र यांसमान असलेला, बुद्धीमध्ये बृहस्पतीची बरोबरी करणारा आणि धैर्यासंबंधाने पर्वततुल्य असलेला हा राम माझ्यापेक्षाही सुणी आहे. तस्मात्, या संपूर्ण पृथ्वीचे राज्य चालवितांना मी त्या पुत्राला या

इत्येवं विविधैस्तैस्तैरन्यपार्थिवदुर्लभैः ।	
शिष्टैरपरिमेयैश्च लोके लोकोत्तमैर्गुणैः	४१
तं समीक्ष्य तदा राजा युक्तं समुदितैर्गुणैः ।	
निश्चित्य सचिवैः सार्धं यौवराज्यममन्यत	४२
दिव्यन्तरिक्षे भूमौ च घोरमुत्पातजं भयम् ।	
संचक्षेऽथ मेधावी शरीरे चात्मनो जराम्	४३
पूर्णचन्द्राननस्याथ शोकापनुदमात्मनः ।	
लोके रामस्य बुबुधे संप्रियत्वं महात्मनः	४४
आत्मनश्च प्रजानां च श्रेयसे च प्रियेण च ।	
प्राप्ते काले स धर्मात्मा भक्त्या त्वरितवान्नुपः	४५
नानानगरवास्तव्यान्पृथग्जानपदानपि ।	

वयामध्ये अवलोकन करून योग्य कार्ळी स्वर्गप्राप्ति करून घेईन. ” (३६-४०)

अशा प्रकारचे विचार तो मनामध्ये आणू लागला. जगतामध्ये इतर राजांचे ठिकाणी आढळण्यास दुर्लभ अशा या निर्दिष्ट केलेल्या नाना प्रकारच्या गुणांनी आणि निर्दिष्ट न केलेल्या अशाही लोकोत्तर असंख्य गुणांनी युक्त असलेल्या म्हणजे उक्त व अनुक्त अशा सर्व गुणांनी संपन्न असलेल्या त्या पुत्राला अवलोकन करून आणि मंत्र्यांसहवर्तमान निश्चय करून रामाला यौवराज्याचा अभिषेक करण्याचा दशरथाने विचार केला आणि स्वर्ग, अंतरिक्ष व भूमि यांचे ठिकाणी दृष्टोत्पत्तीस आलेले उत्पातजन्य घोर भय व स्वतःच्या शरिराचे ठिकाणी प्राप्त झालेली जरा, हे त्या बुद्धिमान दशरथ राजाने पुत्राला राज्यभिषेक करण्याचें कारण प्रसिद्ध केलें. नंतर पूर्ण चंद्राप्रमाणे ज्याचें मुख आल्हादकारक आहे, अशा महात्म्या रामाला अभिषेक केला असतां आपली काळजी दूर होऊन, जगतालाही आनंद होईल, असें त्याने मंत्रिमण्डळाचे निदर्शनास आणलें. तेव्हा आपलें कल्याण होऊन प्रजाजनांचा इष्ट हेतु सिद्धिसि जावा, एतदर्थ रामाला राज्याभिषेक करण्याचा काल प्राप्त झाला आहे, असें समजून त्याविषयी दशरथाने मंत्र्यांना मनःपूर्वक त्वरा केली. ( ४१-४५ )

नंतर नाना प्रकारच्या नगरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या आणि भिन्न भिन्न देशां-

समानिनाय मेदिन्यां प्रधानान्पृथिवीपतिः	४६
तान्वेश्मनानाभरणैर्यथाहं प्रतिपूजितान् ।	
ददर्शलंकृतो राजा प्रजापतिरिव प्रजाः	४७
न तु केकयराजानं जनकं वा नराधिपः ।	
त्वरया चानयामास पश्चात्तौ श्रोष्यतः प्रियम् × ४८	

मध्ये राहणाच्या पृथ्वीतील राजांना भूपति दशरथ राजाने मंत्र्यांकडून बोलावून आणिले आणि उतरण्याला घरे व नाना प्रकारची भूषणे देऊन यथायोग्य रीतीने त्यांचा आदरसत्कार झाल्यावर, प्रजाजनांची भेट घेणारा ब्रह्मदेव की काय, अशा त्या दशरथराजाने अलंकार धारण करून त्यांची भेट घेतली; परंतु, इच्छिलेले कार्य सिद्धीस नेण्याची त्वरा असल्यामुळे “यांना नंतर प्रिय वार्ता समजेल,” असे मनांत आणून त्या दशरथराजाने केकयराजाला अथवा जनकाला × त्या वेळी आणविले

× जनकराजा व केकयराज यांस अवश्य बोलवावयास हवे होते; कारण दोघेही व्याहीच ! त्यांतही केकयराजाचा मान जनकराजापेक्षा मोठा; पण केकयराज जर या समारंभास आला असता, तर त्याने व भरताचा मामा युधाजित् याने भरताचा पक्ष उचलून धरून, रामाच्या राज्याभिषेकाच्या मार्गांत मोठेच विघ्न उपस्थित केले असते आणि तसे झाले असते, तर जनकराजालाही सहजच रामाचा पक्ष उचलून धरणे प्राप्त झाले असते आणि त्यामुळे उभय पक्षांत भयंकर रणक्रंदन होऊन, उभयपक्षांही अत्यन्त वाईट परिणाम झाला असता. एकट्या जनकराजालाच बोलावण्यापासून कांहीदेखील विघ्न उभे राहण्याचा संभव नव्हता; पण दोघां व्याह्यांपैकी एकाला बोलाविणे व एकाला न बोलाविणे, यांत व्यवहारदृष्ट्याही अयोग्य असून, केकय राजाचा अपमान झाला असता. तसा प्रकार जनकासंबंधांत नव्हता; कारण तो आला असता तर मुलीचा व जावयाचा सोहळा त्याने प्रत्यक्षच पाहिला असता. न आल्याने, आपल्या मुलीच्या व जावयाच्या उत्कर्षाची आनंदवार्ता ऐकूनही त्याला तितकाच आनंद झाला असता. या कारणास्तव, जनकराजा युधाजितापेक्षा जवळ असूनदेखील त्याला ( युधाजिताला ) टाळण्यास्तव यालाही बोलाविले नाही.

अथोपविष्टे नृपतौ तस्मिन्परपुरार्दने ।

ततः प्रविविशुः शेषा राजानो लोकसंमताः ४९

अथ राजवितर्णेषु विविधेष्वासनेषु च ।

राजानमेवाभिमुखा निषेदुर्नियता नृपाः ५०

स लब्धमानैर्विनयान्वितैर्नृपैः पुरालयैर्जानपदैश्च मानवैः ।

उपोपविष्टैर्नृपतिर्वृतो बभौ सहस्रचक्षुर्भगवान्निवामरैः ५१

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोध्याकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ [ ५१ ]

द्वितीयः सर्गः ।

ततः परिषदं सर्वामामन्त्र्य वसुधाधिपः ।

हितमुद्धर्षणं चैवमुवाच प्रथितं वचः १

दुन्दुभिस्वरकल्पेन गम्भीरेणानुनादिना ।

स्वरेण महता राजा जीमूत इव नादयन् २

राजलक्षणयुक्तेन कान्तेनानुपमेन च ।

न.ही. असो. शत्रूंच्या नगरांना पीडा देणारा तो दशरथराजा सभेमध्ये येऊन बसल्यानंतर केकय आणि जनक यांशिवाय इतर लोकमान्य राजे सभेत प्रविष्ट झाले. ( ४६-४९ )

नंतर दशरथराजाने नाना प्रकारचीं आसनं दाखवून दिल्यावर आपआपल्या नेमलेल्या आसनांवरच ते राजे दशरथराजाच्या संमुख बसले आणि सत्कार झालेले विनयी राजे व अयोध्यानगरीतील आणि देशांतील दाटीदाटीने बसलेले लोक यांच्या योगाने परिवेष्टित झालेला तो राजा देवांनी परिवेष्टित झालेल्या भगवान् इंद्राप्रमाणे शोभू लागला. ( ५०-५१ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथोध्याकांडापैकी पहिला सर्ग समाप्त झाला. ॥ १ ॥

नंतर सर्व सभेला अवधान देण्यास सांगून भूपति दशरथराजा हितकारक, अतिशय हर्षवर्धक व सर्वास स्पष्ट ऐकू जाईल, असें भाषण करू लागला. दुन्दुभीच्या ध्वनीसारखा गंभीर असल्यामुळे ज्याचा प्रतिध्वनि उठत आहे, अशा मोठ्या स्वराने दशरथराजा मेघाप्रमाणे दशदिशा नादित करू लागला व

उवाच रसयुक्तेन स्वरेण नृपतिर्नृपान्	३
विदितं भवतामेतद्यथा मे राज्यमुत्तमम् ।	
पूर्वकैर्मम राजेन्द्रैः सुतवत्परिपालितम्	४
सोऽहमिक्ष्वाकुभिः सर्वैर्नरेन्द्रैः प्रतिपालितम् ।	
श्रेयसा योक्तुमिच्छामि सुखार्हमखिलं जगत्	५
मयाप्याचरितं पूर्वं; पन्थानमनुगच्छता ।	
प्रजा नित्यमनिद्रेण यथाशक्त्यभिरक्षिताः	६
इदं शरीरं कृत्स्नस्य लोकस्य चरता हितम् ।	
पाण्डुरस्यातपत्रस्य च्छायायां जरितं मया	७
प्राप्य वर्षसहस्राणि बहून्यायूंषि जीवतः ।	
जीर्णस्यास्य शरीरस्य विश्रान्तिमभिरोचये	८
राजप्रभावजुष्टां च दुर्बहामजितेन्द्रियैः ।	
परिश्रान्तोऽस्मि लोकस्य गुर्वी धर्मधुरं वहन्	९
सोऽहं विश्राममिच्छामि पुत्रं कृत्वा प्रजाहिते ।	

राजलक्षणाला योग्य, इष्ट आणि अनुपम अशा अद्भुत रसाने संपन्न असलेल्या स्वराने तो दशरथराजा सभेत बसलेल्या राजांना म्हणाला, “ माझ्यापूर्वी होऊन गेलेल्या राजाधिराजांनी या माझ्या उत्कृष्ट राज्याचें पुत्राप्रमाणे परिपालन केलें, हें तुम्हांला विदितच आहे. तेव्हा सर्व इक्ष्वाकुवंशज राजांनी पालन केल्यामुळे सुख भोगण्यासच योग्य झालेल्या या संपूर्ण जगताचें कल्याण करण्याची माझी इच्छा आहे. ( १-५ )

पूर्वजांनी घालून दिलेल्या मार्गाच अनुसरून मीही हें राज्य चालविलें आहे आणि नित्य दक्ष राहून प्रजाजनांचें यथाशक्ति रक्षण केलेलें आहे. संपूर्ण प्रजाजनांचें हित संपादन करण्यासाठी अविश्रान्त श्रम करण्यांत मी हें शरीर शुभ्रवर्ण छत्राच्या छायेखाली अगदी जीर्ण करून टाकलें आहे. याकरिता हजारों वर्षे म्हणजे पुरुषांची अनेक आयुष्ये होईपर्यंत जगून जीर्ण झालेल्या या शरिराला आता विश्रान्ति द्यावी, अशी माझी इच्छा आहे. ज्याला शौर्यप्रभृति राजप्रभावांची अपेक्षा आहे आणि इंद्रियाधीन पुरुषांना जें रेटणें दुर्घट आहे, असें जगताचें

संनिहृष्टानिमान्सर्वाननुमान्य द्विजर्षभान्	१०
अनुजातो हि मां सर्वैर्गुणैः श्रेष्ठो ममात्मजः ।	
पुरंदरसमो वीर्ये रामः परपुरंजयः	११
तं चन्द्रमिव पुष्येण युक्तं धर्मभृतां वरम् ।	
यौवराज्ये नियोक्तास्मि प्रातः पुरुषपुंगवम्	१२
अनुरूपः स वो नाथो लक्ष्मीवाल्लक्ष्मणाग्रजः ।	
त्रैलोक्यमपि नाथेन येन स्यान्नाथवत्तरम्	१३
अनेन श्रेयसा सद्यः संयोक्ष्येऽहमिमां महीम् ।	
गतक्लेशो भविष्यामि सुते तस्मिन्निवेश्य वै	१४
यदिदं मेऽनुरूपाय मया साधु सुमन्त्रितम् ।	
भवन्तो मेऽनुमन्यन्तां कथं वा करवाण्यहम्	१५

धर्मरूप जू वाहतां वाहतां मी श्रांत झालों आहे. तस्मात् संनिध असलेल्या या सर्व द्विजश्रेष्ठांच्या संमतीने प्रजाहिताविषयी पुत्राची योजना करून विश्रांति घेण्याचें माझ्या मनांत आहे. ( ६-१० )

“ माझा ज्येष्ठ पुत्र राम सर्व गुणांनी माझ्यासारखाच निपजला आहे आणि तो शत्रूंचीं नगरें जिकणारा व वीर्यामध्ये इंद्राची बरोबरी करणारा आहे. तेव्हा पुढ्य नक्षत्राने युक्त असलेल्या चंद्राप्रमाणे कोणतेंही कार्य सिद्धीस नेण्याविषयी दक्ष आणि धर्मनिष्ठामध्ये उत्कृष्ट अशा पुरुषश्रेष्ठ रामाला मी उद्देक प्रातःकालीं यौवराज्याचा अभिषेक करणार; कारण जो राजा मिळाला असतां, त्रैलोक्याला-देखील आपणाला अत्युत्तम राजा लाभला असा अभिमान वाटेल, तो हा लक्ष्मणाग्रज वैभवशाली राम तुम्हांला योग्य असा प्रभु आहे. या कारणास्तव रामाला राज्याभिषेक करण्यांत या पृथ्वीचें ( राष्ट्राचें ) कल्याण आहे, म्हणून आता यत्किंचितही विलंब न करतां रामाला राज्याभिषेक करीन आणि त्याच्यावर पृथ्वीपालनाचा भार घालून मी या दगदगीपासून मुक्त होईन. या कार्याविषयी हा माझा विचार योग्य आहे, असें होणें जर आपणाला वाटत असेल आणि असें जर आपणाला अनुकूल असेल, तर आपण मला अनुमोदन द्यावें आणि, हें आपणाला संमत नसेल, तर क्लेशांतून मुक्त होण्याविषयी मी काय करावें,

यद्यप्येषा मम प्रीतिर्हितमन्याद्विचिन्त्यताम् ।	
अन्या मध्यस्थचिन्ता तु विमर्दाभ्यधिकोदया	१६
इति ब्रुवन्तं मुदिताः प्रत्यनन्दन्नृपा नृपम् ।	
वृष्टिमन्तं महामेघं नर्दन्त इव बर्हिणः	१७
स्निग्धोऽनुनादः संजज्ञे ततो हर्षसमीरितः ।	
जनौघोद्घुष्टसंनादो मेदिनीं कम्पयन्निव	१८
तस्य धर्मोर्थविदुषो भावमाज्ञाय सर्वशः ।	
ब्राह्मणा जनमुख्याश्च पौरजानपदैः सह	१९
समेत्य ते मन्त्रयितुं समतागतबुद्धयः ।	
ऊचुश्च मनसा ज्ञात्वा वृद्धं दशरथं नृपम्	२०
अनेकवर्षसाहस्रो वृद्धस्त्वमसि पार्थिव ।	

तें आपण मला कथन करावें. ( ११-१५ )

“ रामाला अभिषेक व्हावा अशी जरी माझी उत्कट इच्छा आहे, तरी लोकांचें हित होण्याचा दुसरा कांही उपाय असल्यास त्याचाही आपण विचार करावा; कारण, मध्यस्थांनी निःपक्षपातीपणाने केलेल्या विचाराची गोष्टच निराळी आहे. दोन्ही पक्षांचा खल होऊन जो विचार ठरतो, तो अधिक श्रेयस्कर असतो. ” याप्रमाणे दशरथराजा भाषण करूं लागला असतां जलवृष्टि करणाऱ्या मोठ्या मेघाचें ज्याप्रमाणे मयूरपक्षी गर्जना करीत करीत अभिनंदन करितात, त्याप्रमाणे त्या सभेंतील सर्व राजे आनंदित होऊन त्याचें अभिनंदन करूं लागले असतां त्यांच्या त्या अभिनन्दनाच्या सहातुभूतिपूर्ण प्रतिध्वनीने सर्व सभामंडप भरून गेला आणि जनसमूहांच्या आनंदघोषाचा ध्वनि तर पृथ्वी कंपित करीत आहे कीं काय, असा होऊं लागला. नंतर त्या धर्मार्थवेत्त्या दशरथराजाचा अभिप्राय पूर्णपणें लक्षांत घेऊन ब्राह्मण आणि जनतेचे पुढारी, नगरांतील व देशांतील लोकांसहवर्तमान एकत्र जुळून एकमताने विचार करूं लागले आणि विचार केल्यानंतर आप- आपल्या मनाशीं पुनः पुनः काय तो निश्चय करून ते वृद्ध दशरथ राजाला म्हणाले. ( १६-२० )

‘ हे राजा, तूं हजारों वर्षांचा वृद्ध आहेस; तेव्हा तूं आपल्या युवराज

स रामं युवराजानमभिषिञ्चस्व पार्थिवम्	२१
इच्छामो हि महाबाहुं रघुवीरं महाबलम् ।	
गजेन महता यान्तं रामं छत्रावृताननम्	२२
इति तद्वचनं श्रुत्वा राजा तेषां मनःप्रियम् ।	
अजानन्निव जिज्ञासुरिदं वचनमब्रवीत्	२३
श्रुत्वैतद्वचनं यन्मे राघवं पतिमिच्छथ ।	
राजानः संशयोऽयं मे तदिदं ब्रूत तत्त्वतः	२४
कथं नु मायि धर्मेण पृथिवीमनुशासति ।	
भवन्तो द्रष्टुमिच्छन्ति युवराजं महाबलम्	२५
ते तमूर्चुर्महात्मानः पौरजानपदैः सह ।	
बहवो नृप कल्याणगुणाः सन्ति सुतस्य ते	२६
गुणान्गुणवतो देव देवकल्पस्य धीमतः ।	
प्रियानानन्दनान्कृत्स्नान्प्रवक्ष्यामोऽद्य ताञ्छुणु	२७

रामाला राज्याभिषेक कर. छत्राने मुख आच्छादून गेलें असतां गजावर आरूढ होऊन महाबलाढ्य व महापराक्रमी रघुवीर रामाला जातांना पाहण्याची आमची इच्छा आहे.” हें त्याचें भाषण श्रवण केल्यावर त्यांच्या मनाला कौणती गोष्ट प्रिय आहे, हें माहीत नसल्यासारखें दाखवून त्यांच्या मनांतील भाव समजून घेण्याच्या उद्देशानेच की काय, दशरथराजा त्यांना म्हणाला, “ हे नृप हो ! माझें भाषण श्रवण करून ज्या अर्थी तुम्ही रघुवंशज राम प्रभु होण्याची इच्छा करीत आहां, त्या अर्थी मला हा एक संशय आहे, त्याचें तुम्ही खरें खरें उत्तर वा. अहो, धर्माने पृथ्वीचें राज्य मी करीत असतांना महाबलाढ्य राम युवराज होण्याची तुम्ही कां बरें इच्छा करीत आहां ? ” (२१-२५)

असें दशरथराजाने विचारल्यानंतर नगरांतील आणि देशांतील लोकांसह-वर्तमान ते सर्व महात्मे त्याला म्हणाले, “ हे भूपते ! ज्यांचे योगाने प्रजेचें कल्याण होईल, असे पुष्कळच गुण तुझ्या पुत्राच्या टिकाणी आहेत. हे राजा ! गुणी, देवतुल्य आणि बुद्धिमान् अशा तुझ्या पुत्राच इष्ट व आनंदकारक सर्व गुण आम्ही आता सांगतो, ते तूं श्रवण कर. हे प्रजाधिपते दशरथराजा ! अमोघपरा-



दिव्यैर्गुणैः शक्रसमो रामः सत्यपराक्रमः ।	
इक्ष्वाकुभ्योऽपि सर्वेभ्यो ह्यतिरिक्तो विशांपते	२८
रामः सत्पुरुषो लोके सत्यः सत्यपरायणः ।	
साक्षाद्रामाद्विनिर्वृत्तो धर्मश्चापि श्रिया सह	२९
प्रजासुखत्वे चन्द्रस्य वसुधायाः क्षमागुणैः ।	
बुद्ध्या बृहस्पतेस्तुल्यो वीर्ये साक्षाच्छचीपतेः	३०
धर्मज्ञः सत्यसन्धश्च शीलवाननसूयकः ।	
क्षान्तः सान्त्वयिता श्लक्ष्णः कृतज्ञो विजितेन्द्रियः	३१
मृदुश्च स्थिरचित्तश्च सदा भव्योऽनसूयकः ।	
प्रियवादी च भूतानां सत्यवादी च राघवः	३२
बहुश्रुतानां वृद्धानां ब्राह्मणानामुपासिता ।	
तेनास्येहातुला कीर्तिर्यशस्तेजश्च वर्धते	३३
देवासुरमनुष्याणां सर्वास्त्रेषु विशारदः ।	

कमी राम दिव्य गुणांनी इंद्राची बरोबरी करणारा असल्यामुळे इक्ष्वाकुवंशजां-  
पेक्षा वरचढ आहे. या जगतामध्ये सत्यावलंबी रामच खरा सत्पुरुष असून,  
अर्थासहवर्तमान धर्मही साक्षात् रामापासूनच निघालेला आहे. सारांश, धर्म  
व अर्थ हे देन्हीही रामावरच अवलंबून आहेत. प्रजाजनाना आनंद देण्या-  
विषयी राम चंद्राची बरोबरी करणारा आहे; क्षमाप्रसूति गुणांनी तो पृथ्वी-  
समान आहे. बुद्धीने तो बृहस्पतिसमान आहे आणि वीर्यामध्ये तर तो प्रत्यक्ष  
इन्द्रासमान आहे. (२६-३०)

धर्मवेत्ता, सत्यप्रतिज्ञ, सुशील, कोणाचा मत्सर न करणारा, क्षमाशील, इतरां-  
चें दुःख निवारण करणारा, मधुरभाषणी, कृतज्ञ, जितेंद्रिय मृदु, दृढनिश्चयी,  
सर्व कर्मांत कुशल व आश्रितांचें हित करणारा आणि इतरांच्या मत्सरास पात्र  
नसलेला रघुवंशज राम प्राणिमात्रांशीं प्रिय व सत्य भाषण करणारा असून  
बहुश्रुत वृद्ध ब्राह्मणांचा समागम करणारा आहे आणि त्यामुळे या जगतामध्ये  
त्याची कीर्ति, ख्याति आणि शौर्य यांची अभिवृद्धि होत आहे. देव, असुर आणि  
मनुष्य यांच्या सर्व अस्त्रांमध्ये निपुण, ज्या ज्या विशेला जें जें व्रत आवश्यक,

सम्यग्विधाव्रतस्नातो यथावत्साङ्गवेदचित्	३४
गान्धर्वे च भुवि श्रेष्ठो बभूव भरताग्रजः ।	
कल्याणाभिजनः साधुरदीनात्मा महामतिः	३५
द्विजैरभिविनीतश्च श्रेष्ठैर्धर्मार्थनैपुणैः ।	
यदा व्रजति संग्रामं ग्रामार्थं नगरस्य वा	३६
गत्वा सौमित्रिसहितो नाविजित्य निवर्तते ।	
संग्रामात्पुनरागत्य कुञ्जरेण रथेन वा	३७
पौरान्स्वजनवन्नित्यं कुशलं परिपृच्छति ।	
पुत्रेष्वग्निषु दारेषु प्रेष्यशिष्यगणेषु च	३८
निखिलेनानुपूर्व्यां च पिता पुत्रानिवौरसान् ।	
शुश्रूषन्ते च वः शिष्याः कच्चिद्धर्मसु दंशिताः	३९
इति वः पुरुषव्याघ्रः सदा रामोऽभिभाषते ।	
व्यसनेषु मनुष्याणां भृशं भवति दुःखितः	४०

तै तै उत्तम रीतीने आचरल्यानंतर समावर्तन झालेला आणि यथायोग्य रीतीने सांग वेद जाणणारा तो भरताग्रज राम संगीतशास्त्रांतही या पृथ्वीमध्ये सर्वांत श्रेष्ठ आहे. कल्याणांचें तर तो महाबुद्धिमान सज्जन राम निवासस्थानच आहेः क्षोभ उत्पन्न होण्यासारिखा प्रसंग असतांनाही त्याचें अंतःकरण कधीही क्षुब्ध होत नाही. ( ३१-३५ )

धर्म व अर्थ यांमध्ये निपुण असलेल्या द्विजांनी शिक्षण दिलेला राम ग्रामाच्या अथवा नगराच्या रक्षणार्थ जेव्हा लक्ष्मणासहवर्तमान संग्रामामध्ये जातो, तेव्हा शत्रूला जिकल्यावाचून माघारा फिरतच नाही आणि गजावर अथवा रथामध्ये आरूढ होऊन संग्रामांतून परत आल्यानंतर स्वजनांप्रमाणे पौरजनांना— पुत्र अग्नि, स्त्रिया, सेवकजन आणि शिष्यगण यांविषयी पूर्ण रीतीने औरस पुत्रांना विचारणाऱ्या पित्याप्रमाणे— कुशल प्रश्न करीत असतो. “ शिष्य आपली शुश्रूषा करीत असतात ना ? ” व “ सेवक आपल्या रक्षणाविषयी दक्ष असतात ना ? ” ( ३६-३९ )

असैं तो पुरुषश्रेष्ठ राम अनुक्रमें ब्राह्मणांना व क्षत्रियांना सर्वदा विचारीत

उत्सवेषु च सर्वेषु पितेव परितुष्यति ।	
सत्यवादीं महेश्वासो वृद्धसेवी जितेन्द्रियः	४१
स्मितपूर्वाभिभाषी च धर्मं सर्वात्मना श्रितः ।	
सम्यग्योक्ता श्रेयसां च न विगृह्य कथारुचिः	४२
उत्तरोत्तरयुक्तौ च वक्ता वाचस्पतिर्यथा ।	
सुभूरायतताम्राक्षः साक्षाद्विष्णुरिव स्वयम्	४३
रामो लोकाभिरामोऽयं शौर्यवीर्यपराक्रमैः ।	
प्रजापालनसंयुक्तो न रागोपहितेन्द्रियः	४४
शक्तस्त्रैलोक्यमप्येष भोक्तुं किं नु महीमिमाम् ।	
नास्य क्रोधः प्रसादश्च निरर्थोऽस्ति कदाचन	४५
हन्त्येष नियमाद्ब्रह्मानवध्येषु न कुप्यति ।	
युनक्त्यर्थैः प्रहृष्टश्च तमसौ यत्र तुष्यति	४६

असतो. कौणाही मनुष्यावर दुःखाचे प्रसंग आले असतां तो अत्यंत दुःखित होतो आणि प्रजाजनांमध्ये कौणताही उत्सव सुरू झाला असतां, पुत्राच्या सुखाने संतुष्ट होणाऱ्या पित्याप्रमाणे, राम संतुष्ट होत असतो. सत्यवचनी, महाधनुर्धारी, वृद्धांचा समागम करणारा, जितेंद्रिय आणि स्मितपूर्वक भाषण करणारा राम अगदी मनापासून धर्माचें अवलंबन करून राहिलेला आहे. तो प्रजाजनांचें योग्य मार्गाने कल्याण घडवून आणणारा आहे. लोकांमध्ये कलह लावून एकमेकांचीं भांडणें ऐकण्याची त्याला आवड नाही आणि उत्तमोत्तम संभाषणासंबंधाने तर तो बृहस्पती-प्रमाणेच वक्ता आहे. उत्कृष्ट भित्तया आणि विशाल व आरक्तवर्ण नेत्र यांनी युक्त असलेला हा त्रैलोक्यसुंदर राम शौर्य, वीर्य आणि पराक्रम यांच्या योगाने प्रत्यक्ष विष्णूची बरोबरी करणारा आहे. प्रजापालनाविषयी हा दक्ष असून याचीं इंद्रियें विषयेच्छेच्या आधीन कधीही होत नाहीत. (४०-४४)

तस्मात्, त्रैलोक्याचाही उपभोग घेण्यास हा समर्थ आहे; मग या पृथ्वीचा उपभोग घेऊं शकेल, याची शंकाच कशाला पाहिजे ? याची अवकृपा अथवा कृपा कधीही व्यर्थ होत नाही. शास्त्राच्या नियमाला अनुसरून हा वध्यांचा वध करीत असतो, अवध्यांचे ठिकाणीं क्रोध करीत नाही आणि ज्याच्यावर संतुष्ट होतो,

दान्तैः सर्वप्रजाकान्तैः प्रीतिसंजननैर्नृणाम् ।	
गुणैर्विरोचते रामो दीप्तः सूर्य इवांशुभिः	४७
तमेवंगुणसंपन्नं रामं सत्यपराक्रमम् ।	
लोकपालोपमं नाथमकामयत मेदिनी	४८
वत्सः श्रेयसि जातस्ते दिष्ट्यासौ तव राघव ।	
दिष्ट्या पुत्रगुणैर्युक्तो मारीच इव कश्यपः	४९
बलमारोग्यमायुश्च रामस्य विदितात्मनः ।	
देवासुरमनुष्येषु सगन्धर्वोरगेषु च	५०
आशंसते जनः सर्वो राष्ट्रे पुरवरे तथा ।	
आभ्यन्तरश्च बाह्यश्च पौरजानपदो जनः	५१
स्त्रियो वृद्धास्तरुण्यश्च सायंप्रातः समाहिताः ।	
सर्वा देवान्नमस्यान्ति रामस्यार्थं मनस्विनः ।	
तेषां तद्याचितं देव त्वत्प्रसादात्समृद्धयताम्	५२

त्याला हा राम हर्षयुक्त होऊन द्रव्यसंपन्न करून सोडितो. सारांश, मनोनिग्रही, सर्व प्रजाजनांना इष्ट आणि मनुष्यांना आनंददायक अशा गुणांनी युक्त असलेला हा राम किरणांच्या योगाने दैदीप्यमान असलेल्या सूर्याप्रमाणे प्रकाशित आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या गुणांनी संपन्न असलेला अमोघपराक्रमी व लोकपालतुल्य राम आपला नाथ असावा, अशी पृथ्वीला अर्थात् पृथ्वीवरील जनांना इच्छा झाली आहे. ( ४५-४८ )

आमच्या भाग्यामुळे हा तुझा पुत्र रघुवंशज राम प्रजाजनांचे रक्षणरूप कल्याण करण्याविषयी समर्थ झाला आहे आणि आमच्या भाग्यामुळेच हा मारीचपुत्र कश्यपप्रमाणे गुणांनी युक्त आहे. देव, असुर, मनुष्य, गंधर्व आणि उरग यांच्यामध्ये, राष्ट्रांमध्ये व या श्रेष्ठ नगरामध्ये असणारा जो तो जन या रामाला बल, आरोग्य आणि आयुष्य चिंतीत असतो. ( ४९-५० )

सेवक, नगरांत व देशांत राहणारे बाहेरील लोक आणि सर्व वृद्ध व तरुण स्त्रिया महात्म्या रामाकरिता ( तो राजा वंहावा, म्हणून ) सकाळसन्ध्याकाळ एकाम्र अन्तःकरणाने देवाची नमस्कारपूर्वक प्रार्थना करीत असतात. यास्तव हे

राममिन्दीवरश्यामं सर्वशत्रुनिबर्हणम् ।

पश्यामो यौवराज्यस्थं तव राजोत्तमात्मजम् ५३

तां देवदेवोपममात्मजं ते सर्वस्य लोकस्य हिते निविष्टम् ।

हिताय नः क्षिप्रमुदारजुष्टं मुदाभिषेक्तुं वरद त्वमर्हसि ५४

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्वितीयः सर्गः । २ [१०५]

तृतीयः सर्गः ।

तेषामञ्जलिपद्मानि प्रगृहीतानि सर्वशः ।

प्रतिगृह्याब्रवीद्राजा तेभ्यः प्रियहितं वचः १

अहोऽस्मि परमप्रीतः प्रभावश्चातुलो मम ।

यन्मे ज्येष्ठं प्रियं पुत्रं यौवराज्यस्थमिच्छतः २

इति प्रत्यर्चितात्राजा ब्राह्मणानिदमब्रवीत् ।

वसिष्ठं वामदेवं च तेषामेवोपशृण्वताम् ३

चैत्रः श्रीमानयं मासः पुण्यः पुष्पितकाननः ।

यौवराज्याय रामस्य सर्वमेवोपकल्पताम् ४

राजा ! तुझ्या कृपाप्रसादाने त्यांच्या मनांतील उद्देश सिद्धीस जावो. हे नृपश्रेष्ठ ! नील कमलाप्रमाणे श्यामवर्ण असा तुझा पुत्र सर्वशत्रुनाशक राम यौवराज्यावर बसल्याचें आम्ही पाहूं. तस्मात्, हे वरप्रद भूपते ! सर्व लोकांच्या हिताविषयी तत्पर व उदार गुणानी संपन्न अशा आपल्या देवाधिदेव विष्णुतुल्य रामाला आमच्या हिताकरिता तूं आनंदाने राज्याभिषेक कर. ( ५१-५४ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी दुसरा सर्ग समाप्त झाला. ॥ २ ॥

आपल्या मस्तकाशीं राजांनी जीं अंजलिरूप कमलें लाविलीं होतीं, त्यांचा सर्वप्रकारें योग्य संमानपूर्वक स्वीकार करून दशरथराजा त्यांना प्रिय व हितकारक अशा शब्दांनी म्हणाला, “ अहो ! ज्या अर्थी माझा ज्येष्ठ प्रिय पुत्र यौवराज्यावर बसावा, अशी तुझी इच्छा करीत आहां, त्या अर्थी मी आपला प्रभावही अतुल समजत आहें. ” याप्रमाणे त्यांना मान दिल्यावर ते ऐकत असतांनाच दशरथराजा वसिष्ठ, वामदेव इत्यादि ब्राह्मणांना म्हणाला, “ हा वनं प्रफुल्लित झालेला श्रीमान्

राज्ञस्तूपरते वाक्ये जनघोषो महानभूत्	५
शनैस्तस्मिन्प्रशान्ते च जनघोषे जनाधिपः ।	
वसिष्ठं मुनिशार्दूलं राजा वचनमब्रवीत्	६
अभिषेकाय रामस्य यत्कर्म सपरिच्छदम् ।	
तदद्य भगवन्सर्वमाज्ञापयितुमर्हसि	७
तच्छ्रुत्वा भूमिपालस्य वसिष्ठो मुनिसत्तमः ।	
आदिदेशाग्रतो राज्ञः स्थितान्युकान्कृताञ्जलीन्	८
सुवर्णादीनि रत्नानि बलीन्सर्वौषधीरपि ।	
शुक्लमाल्यानि लाजांश्च पृथक् च मधुसर्पिणी	९
अहतानि च वासांसि रथं सर्वायुधान्यपि ।	
चतुरङ्गबलं चैव गजं च शुभलक्षणम्	१०
चामरव्यजने चोभे ध्वजं छत्रं च पाण्डुरम् ।	
शतं च शातकुम्भानां कुम्भानामग्निवर्चसाम्	११
हिरण्यशुक्लमृषभं समग्रं व्याघ्रचर्म च ।	
यच्चान्यत्किञ्चिदेषु तत्सर्वमुपकल्प्यताम्	१२
उपस्थापयत प्रातरग्न्यागारे महीपतेः ।	

चैत्रमास पवित्र आहे. तेव्हा तुम्ही रामाला यौवराज्याचा अभिषेक करण्याविषयी सर्व तयारी करा. ” हें राजाचें म्हणणें संपतें, तोंच लोकांनी मोठा आनंदघोष केला व तो आनंदघोष हळूहळू शांत झाल्यावर प्रजाधिपति दशरथराजा मुनिश्रेष्ठ वसिष्ठाना म्हणाला, “ हे भगवन् ! रामाच्या अभिषेकाकरितां जें कर्म कर्तव्य आहे, त्यासाठी साहित्य काय पाहिजे, हें आपण आम्हांला सर्व सांगा. (१-७)

हें दशरथभूपतीचें भाषण श्रवण केल्यावर मुनिश्रेष्ठ हात जोडून राजाच्या पुढे उभे राहिलेल्या सेवादक्ष मंत्र्यांना म्हणाले, “ सुवर्णप्रभृति रत्नें, पूजाद्रव्यें, सर्व प्रकारच्या औषधि, श्वेतपुष्पें, लाह्या, वेगवेगळ्या पात्रांत मध व घृत, कोरीं वळें, रथ, सर्व प्रकारचीं आयुधें, चतुरंग सेना, सुलक्षणी गज, चौरी व मोर्चेळ हीं दोन्ही, ध्वज, श्वेत छत्र, अग्नीप्रमाणे उज्ज्वल असे शंभर सुवर्णकुंभ, सुवर्णशृंगी वृषभ, सबंध व्याघ्रचर्म आणि इतरही हळदकुंकू वगैरे लागणारें सामान हें

अन्तःपुरस्य द्वाराणि सर्वस्य नगरस्य च	१३
चन्दनस्रग्भिरर्च्यन्तां धूपैश्च घ्राणहारिभिः ।	
प्रशस्तमन्नं गुणवद्दक्षिणीरोपसेचनम्	१४
द्विजानां शतसाहस्रं यत्प्रकाममलं भवेत् ।	
सत्कृत्य द्विजमुख्यानां श्वः प्रभाते प्रदीयताम्	१५
घृतं दधि च लाजाश्च दक्षिणाश्चापि पुष्कलाः ।	
सूर्येऽभ्युदितमात्रे श्वो भविता स्वस्तिवाचनम्	१६
ब्राह्मणाश्च निमन्त्र्यन्तां कल्प्यन्तामासनानि च ।	
आवध्यन्तां पताकाश्च राजमार्गाश्च सिच्यताम्	१७
सर्वे च तालापचरा गणिकाश्च स्वलंकृताः ।	
कक्ष्यां द्वितीयामासाद्य तिष्ठन्तु नृपवेश्मनः	१८
देवायतनचैत्येषु सान्नाभक्ष्याः सदक्षिणाः ।	
उपस्थापयितव्याः स्युर्मात्ययोग्याः पृथक्पृथक्	१९
दीर्घासिवद्गोधाश्च संनद्धा मृष्टवाससः ।	

सर्वे जमवा आणि प्रातःकालीं राजाच्या होमशालेमध्ये सिद्ध ठेवा. अंतःपुराची आणि साऱ्या नगराचीं द्वारे गंध व पुष्पहारांनी व घाणेंद्रिय तल्लीन करणाऱ्या धूपानी सुशोभित व सुगंधित करा. दधि व पय यांनी युक्त असलेले प्रशस्त व गुणवान् अन्न एक लक्ष ब्राह्मणांना अगदी हवे तितकें ( पुरून उरेंल इतकें ) तयार करा आणि उदईक प्रभातकालीं तें द्विजश्रेष्ठाना सत्कारपूर्वक द्या व त्या-बरोबर घृत, दधि, लाह्या आणि विपुल दक्षिणा द्या. उद्या सूर्योदय होतांक्षणीं स्वस्तिवाचन होणें आहे. ( ८-१६ )

त्याकरिता ब्राह्मणांना निमंत्रणें करून असनांची तजवीज ठेवा आणि जिकडे तिकडे पताका बांधून राजमार्गावर सडे घाला. सर्व गीत, वादित्र व नृत्यनिपुण कलावंत लोक आणि उत्तम अलंकार धारण केलेल्या नायकिणी राजवाड्याच्या दुसऱ्या चौकामध्ये येऊन बसूं द्या. देवालये आणि मार्गावरील वृक्ष यांचे ठिकाणी ओदन, भक्ष्य व दक्षिणा यांसहवर्तमान पूजासाहित्य येणाऱ्या ब्राह्मणांकरिता वेगळें वेगळें ठेवून द्या. लांब लांब तलवारी घेऊन अंगुलित्राण धारण केलेले व

महाराजाङ्गनं शूराः प्रविशन्तु महोदयम्	२०
एवं व्यादिश्य विप्रौ तु क्रियास्तत्र विनिष्ठितौ ।	
चक्रतुश्चैव यच्छेषं पार्थिवाय निवेद्य च	२१
कृतमित्येव चाब्रूतामभिगम्य जगत्पतिम् ।	
यथोक्तवचनं प्रीतौ हर्षयुक्तौ द्विजोत्तमौ	२२
ततः सुमन्त्रं द्युतिमात्राजा वचनमब्रवीत् ।	
रामः कृतात्मा भवता शीघ्रमानीयतामिति	२३
स तथेति प्रतिज्ञाय सुमन्त्रो राजशासनात् ।	
रामं तत्रानयांचक्रे रथेन रथिनां वरम्	२४
अथ तत्र सहासीनास्तदा दशरथं नृपम् ।	
प्राच्योदीच्याः प्रतीच्याश्च दाक्षिणात्याश्च भूमिपाः	२५
म्लेच्छाश्चार्याश्च ये चान्ये वनशैलान्तवासिनः ।	
उपासांचक्रिरे सर्वे तं देवा वासवं यथा	२६

उज्ज्वल वस्त्रे परिधान केलेले वीर सज्ज होऊन महोत्सवसमारंभ ज्यांत चालला आहे, त्या राजवाड्याच्या मोठ्या चौकामध्ये प्रविष्ट होऊं या." ( १७-२० )

याप्रमाणे अधिकाऱ्यांना आज्ञा करून, तेथे असलेले विप्र, वसिष्ठ व वामदेव यांनीही आपआपली पुरोहितोचित कर्मे उरकलीं आणि राजाच्या सांगण्यांत इतरही जें कांही राहून गेलें होतें; पण अवश्य कर्तव्य होतें, तेंही सर्व राजाला निवेदन करून त्यांनी केलें व नंतर " सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी झाली, " असें त्या सुप्रसन्न व हर्षयुक्त द्विजश्रेष्ठ वसिष्ठ-वामदेवांनी भूपति दशरथापाशी येऊन सांगितल्यावर तेजस्वी दशरथराजा " धर्माकडे बुद्धि असलेल्या रामाला सत्वर घेऊन ये, " म्हणून सुमंत्राला म्हणाला. तेव्हा " ठीक आहे, " असें त्या सुमंत्राने त्याला सांगितलें आणि रथ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या रामाला राजाच्या आज्ञेवरून तो रथांतून घेऊन आला. दशरथाने सुमंत्राला आज्ञा केल्यानंतर त्या राजवाड्या-मध्ये एकत्र बसलेले पूर्व, उत्तर, पश्चिम व दक्षिण या चारी दिशांकडील म्लेच्छ व आर्य राजे आणि वनामध्ये व पर्वतासमीप वास्तव्य करणारे इतरही भूपति हे सर्व इंद्रासभोवती बसणाऱ्या देवांप्रमाणे त्या दशरथ राजासभोवती बसले. ( २१-२६ )



तेषां मध्ये स राजर्षिर्मरुतामिव वासवः ।	
प्रासादस्थो दशरथो ददर्शयान्तमात्मजम्	२७
गन्धर्वराजप्रतिमं लोके विख्यातपौरुषम् ।	
दीर्घबाहुं महासत्त्वं मत्तमातङ्गगामिनम्	२८
चन्द्रकान्ताननं राममतीव प्रियदर्शनम् ।	
रूपौदार्यगुणैः पुंसां दृष्टिचित्तापहारिणम्	२९
घर्माभितप्ताः पर्जन्यं ह्लादयन्तामिव प्रजाः ।	
न ततर्प समायान्तं पश्यमानो नराधिपः	३०
अवतार्य सुमन्त्रस्तु राघवं स्यन्दनोत्तमात् ।	
पितुः समीपं गच्छन्तं प्राञ्जलिः पृष्ठतोऽन्वगात्	३१
स तं कैलासशृङ्गाभं प्रासादं रघुनन्दनः ।	
आरूरोह नृपं द्रष्टुं सहसा तेन राघवः	३२
सप्राञ्जलिरभिप्रेत्य प्रणतः पितुरन्तिके ।	

देवांमध्ये असलेल्या इंद्रप्रमाणे त्या भूपतीमध्ये बसलेल्या दशरथ राजर्षींनी आपल्या पुत्राला येतांना राजवाड्यांतूनच अवलोकन केलें. त्याची अंगकान्ति गंधर्वराजाप्रमाणे असून, त्याचा पराक्रम जगतामध्ये प्रख्यात होता आणि त्या महाधैर्यवान् व आजानुबाहु रामाची गति मत्त गजाप्रमाणे होती. मुख चंद्रा-पेक्षाही सुंदर असल्यामुळे त्या रामाचें दर्शन अत्यंत प्रिय होतें; रूप व औदार्य एतद्विषयक गुणांनी तो मनुष्याची दृष्टि व चित्त आपणांकडे आकर्षून घेत होता. आणि सूर्याच्या प्रखर तापाने संतप्त झालेल्या लोकांना आल्हाद देणाऱ्या पर्जन्या-प्रमाणे तो आपल्या प्रजाजनाना आपल्या दर्शनाने आल्हाद देत होता. अशा आपणांकडे येत असलेल्या रामाला डोळे भरून पहात असतां भूपति दशरथाची तृप्तीच होईना. ( २७-३० )

रघुवंशज रामाला त्या श्रेष्ठ रथांतून उतरविल्यानंतर तो सुमंत्र सारथि पित्याकडे चाललेल्या रामाच्या मागेमाग हात जोडून जाऊं लागला. रथांतून उतरल्यावर कैलासशिखराप्रमाणे असलेल्या त्या राजवाड्यामध्ये राजाचें दर्शन घेण्याकरिता रघुनंदन राम त्या सारथ्यासह मोठ्या त्वरेने वर चढून गेला व हात

नाम स्वं श्रावयत्रामो ववन्दे चरणौ पितुः	३३
तं दृष्ट्वा प्रणतं पार्श्वे कृताञ्जलिपुटं नृपः ।	
गृह्याञ्जलौ समाकृष्य सस्वजे प्रियमात्मजम्	३४
तस्मै चाभ्युदितं सम्यङ्गाणिकाञ्चनभूषितम् ।	
दिदेश राजा रुचिरं रामाय परमासनम्	३५
तथासनवरं प्राप्य व्यदीपयत् राघवः ।	
स्वयैव प्रभया मेरुमुदये विमलो रविः	३६
तेन विभ्राजिता तत्र सा सभापि व्यरोचत ।	
विमलग्रहनक्षत्रा शारदी द्यौरिवेन्दुना	३७
तं पश्यमानो नृपतिस्तुतोष प्रियमात्मजम् ।	
अलंकृतमिवात्मानमादर्शतलसंस्थितम्	३८
स तं सुस्थितमाभाष्य पुत्रं पुत्रवतां वरः ।	

जोड़ून आणि नम्र होऊन पित्याचे समीप गेल्यानंतर " मी राम " असं म्हणून त्याने आपल्या पित्याच्या चरणांना वंदन केलं. तेव्हा अत्यन्त नम्रपणाने बाजूला हात जोडून उभ्या राहिलेल्या आपल्या प्रियपुत्राला अवलोकन करितांच दशरथ-राजाने त्याला हात धरून जवळ घेतलं व कवटाळून धरिलं आणि तेथे मांडून ठेवलेल्या रत्नं व सुवर्ण यांनी भूषित, अत्यंत रमणीय व श्रेष्ठ अशा आसनावर बसावयास राजाने श्रीरामास आज्ञा केली. ( ३१-३५ )

तेव्हा तें श्रेष्ठ आसन प्राप्त झालें असतां उदयकालीं निर्मल रवि ज्याप्रमाणे स्वतः-च्याच प्रभेने मेरुपर्वताला शोभा आणतो, त्याप्रमाणे रामाने स्वतःच्याच प्रभेने त्या श्रेष्ठ आसनाला शोभा आणिली. आसनाला रामाच्या योगाने शोभा आली, इतकेंच नव्हे; परंतु ज्यांतील ग्रह व नक्षत्रं निर्मल आहेत, असं शरदृतूतील आकाश ज्याप्रमाणे चंद्राच्या योगाने शोभा पावतें. त्याप्रमाणे रामाने प्रकाशित केलेली ती सभाही शोभूं लागली. आरशामध्ये प्रतिबिंबित झालेलें आपलें स्वतः-चेंच भूषित स्वरूप कीं काय, अशा त्या आपल्या प्रिय पुत्राला अवलोकन करून दशरथराजाला अत्यन्त संतोष झाला व नंतर इंद्राशीं भाषण करणारा कश्यपच कीं काय, असा तो पुत्रवानांमध्ये श्रेष्ठ असलेला दशरथराजा आपल्या समीप

उवाचेदं वचो राजा देवेन्द्रमिव कश्यपः	३९
ज्येष्ठायामसि मे पत्न्यां सदृश्यां सदृशः सुतः ।	
उत्पन्नस्त्वं गुणज्येष्ठो मम रामात्मजः प्रियः	४०
त्वया यतः प्रजाश्चेमाः स्वगुणैरनुरञ्जिताः ।	
तस्मात्त्वं पुष्ययोगेन यौवराज्यमवाप्नुहि	४१
कामतस्त्वं प्रकृत्यैव विनीतो गुणवानसि ।	
गुणवत्यपि तु स्नेहात्पुत्र वक्ष्यामि ते हितम् ।	
भूयो विनयमास्थाय भव नित्यं जितेन्द्रियः	४२
कामक्रोधसमुत्थानि त्यजस्व व्यसनानि च ।	
परोक्षया वर्तमानो वृत्त्या प्रत्यक्षया तथा	४३
अमात्यप्रभृतीः सर्वाः प्रजाश्चैवानुरञ्जय ।	
कोष्ठागारायुधागारैः कृत्वा संनिचयान्वहून्	४४
इष्टानुरक्तप्रकृतिर्यः पालयति मेदिनीम् ।	

मर्यादिने व सावधानतेने बसलेल्या आपल्या पुत्राला संबोधून म्हणाला, “ हे रामा ! माझ्या योग्य व ज्येष्ठ पत्नीचे ठिकाणी तू मला अनुरूप असा पुत्र झालेला आहेस. तू गुणांनीही श्रेष्ठ आहेस आणि म्हणूनच तू मला अनुरूप असाच पुत्र आहेस. ( ३९-४० )

“ तू या प्रजांचे आपल्या गुणांनी रंजन केलेले आहेस; तस्मात्, पुष्यनक्षत्रावर तू यौवराज्य प्राप्त करून घे. हे पुत्रा ! यद्यपि तू स्वभावतःच अत्यन्त गुणवान आहेस आणि अत्यन्त विनयशीलही आहेस; तथापि पुत्रप्रेमामुळे मी तुला हिताची गोष्ट सांगतो. तू विनयशील जरी आहेस तर दिखील आणखी विनयाचे अवलंबन करून नेहमी जितेंद्रिय असत जा; काम व क्रोध यांपासून उत्पन्न होणारी जी व्यसनं त्यांपासून दूर रहा. हेरादिकांच्या द्वारा स्वपरराष्ट्रांतील वृत्तान्त समजून घेऊन, त्याचा सभेमध्ये प्रत्यक्ष स्वतः विचारपूर्वक निर्णय करून प्रजांना न्याय देण्याचा परिपाठ ठेव. धान्याचीं कोठारें व शस्त्रांही कोठारें आणि स्वर्ण-रत्नादिकांचीं भाण्डारें यांत अधिक भर घालून अमात्य प्रभृति आपल्या प्रजा-जनांना संतुष्ट ठेव. जो प्रजेवर प्रेम करतो व प्रजेचेंही ज्याच्यावर प्रेम असते,

तस्य नन्दन्ति मित्राणि लब्ध्वामृतमिवामराः ४५  
 तस्मात्पुत्र त्वमात्मानं नियम्यैवं समाचर x ४६  
 तच्छ्रुत्वा सुहृदस्तस्य रामस्य प्रियकारिणः ।  
 त्वरिताः शीघ्रमागत्य कौसल्यायै न्यवेदयन् ४७  
 सा हिरण्यं च गाश्चैव रत्नानि विविधानि च ।  
 व्यादिदेश प्रियाख्येभ्यः कौसल्या प्रमदोत्तमा ४८  
 अथाभवाद्य राजानं रथमारूढ्य राघवः ।  
 ययौ स्वं द्युतिमद्वेश्म जनौघैः प्रतिपूजितः ४९

ते चापि पौरा नृपतेर्ध्वस्तच्छ्रुत्वा तदा लाभमिवेष्टमाशु ।

नरेन्द्रमामन्त्र्य गृहाणि गत्वा देवान्समानर्चुराभिप्रहृष्टाः ५०

इत्याषे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे तृतीयः सर्गः ॥३॥ [१५५]

अशा राजाचा त्याच्या मित्रांना अमृत प्राप्त झालेल्या देवांप्रमाणे आनन्द होत असतो. तस्मात् हे पुत्र ! तू आत्मसंयमन करून याप्रमाणे वागत जा. ” (४९-४६)

हे दशरथराजाचें भाषण श्रवण केल्यावर रामाच्या इच्छेप्रमाणे वागणारे त्याचे सुहृद् सत्वर कौसल्येकडे आले आणि त्यांनी तो वृत्तांत तिला निवेदन केला असतां त्या सर्व राजाख्यांत श्रेष्ठ अशा कौसल्येने गायी आणि नाना प्रकारचीं रत्नें त्या प्रिय वार्ता सांगणाऱ्यांना देण्याची आज्ञा केली. दशरथराजाने उपदेश केल्यानंतर इकडे रघुवंशज रामही राजाला अभिवंदन करून आणि रथारूढ होऊन जनसमुदायाचें अभिनन्दन स्वीकारित आपल्या सुशोभित वाड्यांत गेला; तेथे जमलेले ते नगरवासी जनही प्रिय वस्तूच्या लाभाप्रमाणे असलेले राजाचें तें भाषण श्रवण केल्यावर त्याचा निरोप घेऊन घरीं गेले आणि (आपला मनोरथ सिद्धीस जाण्याचा समय आला आहे, असें समजून) त्यांनी आनंदाने देवतांचें स्तवन केलें. (४७-५०)

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी तिसरा सर्ग समाप्त झाला ॥ ३ ॥

x टीप- या सर्गामधील श्लोक ४२ ते ४६ पर्यंत दशरथराजाने रामास केलेला उपदेश प्रत्येक राजाने, राजपुत्राने व राजपुरुषाने उराशी बाळगण्यासारखा आहे..

चतुर्थः सर्गः ।

गतेष्वथ नृपो भूयः पौरुषेण सह मन्त्रिभिः ।	
मन्त्रयित्वा ततश्चक्रे निश्चयज्ञः स निश्चयम्	१
श्व एव पुष्यो भविता श्वोऽभिषेच्यस्तु मे सुतः ।	
रामो राजीवपत्राक्षो युवराज इति प्रभुः	२
अथान्तर्गृहमाचिश्य राजा दशरथस्तदा ।	
सूतमामन्त्रयामास रामं पुनरिहानय	३
प्रतिगृह्य तु तद्वाक्यं सूतः पुनरुपाययौ ।	
रामस्य भवनं शीघ्रं राममानयितुं पुनः	४
द्वाःस्थैरावेदितं तस्य रामायागमनं पुनः ।	
श्रुत्वैव चापि रामस्तं प्राप्तं शङ्कान्वितोऽभवत्	५
प्रवेश्य चैनं त्वरितो रामो वचनमब्रवीत् ।	
यदागमनकृत्यं ते भूयस्तद् ब्रूह्यशेषतः	६
तमुवाच ततः सूतो राजा त्वां द्रष्टुमिच्छति ।	
श्रुत्वा प्रमाणं तत्र त्वं गमनायेतराय वा	७

नगरवासी जन गेल्यानंतर कालदेशवर्तमान जाणणाच्या त्या प्रभु दशरथ-राजाने पुनरपि मंत्र्यांसहवर्तमान वाटाघाट करून, “ उद्याच धुष्यनक्षत्र आहे. तेव्हा उदर्यकच माझा कमलनयन पुत्र जो राम त्याला युवराज म्हणून राज्याभिषेक करावयाचा” असा निश्चय केला, नंतर घरांत गेल्यावर “रामाला पुनरपि इकडे घेऊन ये,” म्हणून दशरथराजाने सारथ्याला सांगितलें असतां, त्याची आज्ञा शिरसा मान्य करून सारथि रामाला पुनरपि घेऊन येण्याकरिता सत्वर रामाचे वाड्यांत गेला. तेव्हा द्वारपालांनी तो आल्याचें वर्तमान रामाला निवेदन केलें असतां तो पुनः आला आहे, असे ऐकतांच रामाच्या मनांत शंका आली आणि त्या सारथ्याला सत्वर आंत घेऊन “ पुनरपि तुझ्या येण्याचें कारण काय, तें पूर्णपणें सांग, ” असें तो त्याला विचारूं लागला. ( १-६ )

तेव्हा “ राजाला आपणांला भेटण्याची इच्छा आहे, म्हणून आपणांस नेण्या-साठी परत आलों आहे: चलावयाचें किंवा नाही, या संबंधांत मर्जानुरूप आज्ञा

इति सूतवचः श्रुत्वा रामोऽपि त्वरयान्वितः ।	
प्रययौ राजभवनं पुनर्द्रष्टुं नरेश्वरम्	८
तं श्रुत्वा समनुप्राप्तं रामं दशरथो नृपः ।	
प्रवेशयामास गृहं विवशुः प्रियमुत्तमम्	९
प्रविशन्नेव च श्रीमात्राघवो भवनं पितुः ।	
ददर्श पितरं दूरात्प्रणिपत्य कृताञ्जलिः	१०
प्रणमन्तं तमुत्थाप्य संपरिष्वज्य भूमिपः ।	
प्रदिश्य चासनं चास्मै रामं च पुनरब्रवीत्	११
राम वृद्धोऽस्मि दीर्घायुर्भुक्ता भोगा यथेप्सिताः ।	
अन्नवद्भिः क्रतुशतैर्यथेष्टं भूरिदक्षिणैः	१२
जातमिष्टमपत्यं मे त्वमद्यानुपमं भुवि ।	
दत्तमिष्टमधीतं च मया पुरुषसत्तम	१३

व्हावी. ” म्हणून त्या सारथ्याने त्याला सांगितलें व हें त्या सारथ्याचें भाषण श्रवण करून रामही पुनरपि दशरथराजाची भेट घेण्याकरिता सत्वर राजवाड्या-मध्ये गेला. राम येऊन पोचल्याचें ऐकिल्याबरोबर त्याला प्रिय व अत्यन्त हित-कारक अशा कांही गोष्टी सांगण्याचा हेतु मनांत असलेल्या दशरथ राजाने त्याला आंत पाठविणेविषयी आज्ञा केली. वैभवशाली रामानेही पित्याच्या दिवाणखान्यांत प्रविष्ट होतां होतांच हात जोडिले आणि पित्याचें दर्शन होतांक्षणीं दुरूनच त्याला प्रणाम केला. ( ७-१० )

तेव्हा प्रणाम करणाऱ्या त्या रामाला उठवून दशरथ भूपतीने कवटाळून धरिलें आणि हाताने त्याला बसण्याकरिता आसन दाखवून तो पुनरपि त्याला म्हणाला, “ हे रामा ! मी आता वृद्ध झालों आहे. मी दीर्घायुषी आहे; यथेष्ट विषयोपभोग मी घेतले आहेत आणि ब्राह्मणभोजन व विपुल दक्षिणायांसहवर्तमान शेकडो ऋतूंनी मी देवांचें यथाविधि पूजन केलें आहे. हे पुरुषोत्तमा ! पृथ्वीमध्ये अनुपम असें प्रिय अपत्य तूं आज मला प्राप्त झाला आहेस. मी दान, यजन आणि अध्ययन केलें आहे. हे वीरा ! मी पाहिजे त्या

अनुभूतानि चेष्टानि मया वीर सुखान्यपि ।	
देवर्षिपितृविप्राणामनुणोऽस्मि तथात्मनः	१४
न किञ्चिन्मम कर्तव्यं तवान्यत्राभिषेचनात् ।	
अतो यत्त्वामहं ब्रूयां तन्मे त्वं कर्तुमर्हसि	१५
अद्य प्रकृतयः सर्वास्त्वामिच्छन्ति नराधिपम् ।	
अतस्त्वां युवराजानमभिषेक्ष्यामि पुत्रक	१६
अपि चाद्याशुभात्राम स्वप्नान्पश्यामि राघव ।	
सनिर्घाता दिवोल्काश्च पतन्ति हि महास्वनाः	१७
अवष्टब्धं च मे राम नक्षत्रं दारुणग्रहैः ।	
आवेदयन्ति दैवज्ञाः सूर्याङ्गारकराहुभिः	१८
प्रायेण च निमित्तानामीदृशानां समुद्भवे ।	
राजा हि मृत्युमाप्नोति घोरं चापदमृच्छति	१९
तद्यावदेव मे चेतो न विमुह्यति राघव ।	
तावदेवाभिषिञ्चस्व चला हि प्राणिनां मतिः	२०

सुखाचा उपभोग घेतला आहे आणि ( याग, अध्ययन, प्रजोत्पादन, दान आणि उपभोग यांच्या योगाने ) मी देव, ऋषि, पितर, विप्र आणि आत्मा यांच्या ऋणांतून मुक्त झालो आहे. तुझ्या अभिषेकावाचून माझे आता कांहीएक कर्तव्य उरले नाही. यास्तव मी जे तुला सांगतो, ते तू कर. ( ११-१५ )

“ पुत्रा, आज तुला सर्व प्रजा तू राजा व्हावास अशी इच्छा करीत आहेत. तस्मात्, मी तुला यौवराज्याचा अभिषेक करणार आहे; परंतु, हे रघुवंशजा रामा! अशुभ स्वप्ने मी आजच अवलोकन केली आहेत आणि विद्युत्पातासहवर्तमान आकाशांतून मोठ्या गर्जनेने युक्त असे उल्कापातही होत आहेत. इतकेच नव्हे परंतु हे रामा ! सूर्य, मंगल आणि राहु हे क्रूर ग्रह आज माझ्या नक्षत्रांला आले आहेत, असे ज्योतिषी सांगत आहेत. अरे, अशा प्रकारचीं निमित्ते झाली असतां प्रायः राजाला प्रथम घोर विपत्ति प्राप्त होऊन मृत्यु येत असतो. तस्मात्, हे रघुवंशजा रामा ! माझ्या चित्ताला मोह पडला नाही, तोंच तू आपल्याला अभिषेक करून घे; कारण प्राण्यांची बुद्धि अस्थिर आहे. ( १६-२० )

अद्य चन्द्रोऽभ्युपगमत्पुष्यात्पूर्वं पुनर्वसुम् ।	
श्वः पुष्ययोगं नियतं वक्ष्यन्ते दैवचिन्तकाः	२१
तत्र पुष्येऽभिषिञ्चस्व मनस्स्वरयतीव माम् ।	
श्वस्त्वाहमभिषेक्ष्यामि यौवराज्ये परंतप	२२
तस्मात्त्वयाद्यप्रभृति निशेयं नियमात्मना ।	
सह वध्वोपवस्तव्या दर्भप्रस्तरशायिना	२३
सुहृद्श्चाप्रमत्तास्त्वां रक्षन्त्वद्य समन्ततः ।	
भवन्ति बहुविघ्नानि कार्याण्येवंविधानि हि	२४
विप्रोषितश्च भरतो यावदेव पुरादितः ।	
तावदेवाभिषेकस्ते प्राप्तकालो मतो मम	२५
कामं खलु सतां वृत्ते भ्राता ते भरतः स्थितः ।	
ज्येष्ठानुवर्ती धर्मात्मा सानुकोशो जितेन्द्रियः	२६

आज पुष्याचे पूर्वीच्या नक्षत्रावर म्हणजे पुनर्वसु नक्षत्रावर चंद्र आहे आणि चंद्राचा पुष्यनक्षत्राशी योग गणिताने निश्चित होत असल्याचें ज्योतिषी सांगत आहेत. तेव्हा त्या पुष्यनक्षत्रावर तुला अभिषेक करावा, म्हणून माझे मन अति त्वरा करीत आहे. तस्मात्, हे शत्रुतापना ! मी उदयीक तुला यौवराज्याचा अभिषेक करणार. याकरिता आतापासून ही आजची रात्र तूं दर्भास्तरणावर शयन करून आणि भार्येसहवर्तमान जितेन्द्रिय राहून व्यतीत कर आणि तुझे सुहृद् सभोवती राहून अज तुझे दक्षतेने रक्षण करोत; कारण अशा प्रकारच्या कार्यांना पुष्कळ विघ्नें येत असतात. भरत या नगरांतून बाहेर गेला आहे, तोच तुझ्या अभिषेकाचा योग्य काल आहे, असें मला वाटतें. जरी तुझा भ्राता भरत सज्जनांच्या वर्तनाचें अनुकरण करणारा आहे व तुज ज्येष्ठ भ्रात्याच्या मर्जाप्रमाणे वागणारा आहे, हें अगदी सत्य आहे आणि तो धर्मात्मा, दयाळु व जितेंद्रिय आहे. X ( २१-२६ )

X ( श्लोक २५, सर्ग ४ अयोध्याकाण्ड )—या श्लोकावरून पाहतां, दशरथाच्या मनांत भरताविषयी थोडा “ किंतु ” असल्याचें दिसतें. तथापि त्याची खाला काही म्हणण्या सारखी भीति वाटत नव्हती. भीति होती, त्याला खरीखुरी



किं नु चित्तं मनुष्याणामनित्यामिति मे मतम् ।	
सतां च धर्मनित्यानां कृतशोभि च राघव	२७
इत्युक्तः सोऽभ्यनुज्ञातः श्वो भाविन्यभिषेचने ।	
ब्रजेति रामः पितरमभिभाष्याभ्ययाद् गृहम्	२८
प्रविश्य चात्मनो वेदम राज्ञादिष्टेऽभिषेचने ।	
तत्क्षणादेव निष्क्रम्य मातुरन्तःपुरं ययौ	२९
तत्र तां प्रवणामेव मातरं क्षौमवासिनीम् ।	
वाग्यतां देवतागारे ददर्शयाचर्तां श्रियम्	३०

तरीदेखील हे राघवा ! ज्या अर्थी धर्माविषयी नित्य तत्पर असलेल्या सज्जनांचें-  
ही चित्त रागद्वेषादि कारणांमुळे विकारवश दोळन जात असल्याचें दिसतें,  
त्या अर्थी मनुष्यांचें चित्त स्वभावतः अस्थिरच आहे, असें मला वाटतें. ”  
उदयीक होणाऱ्या अभिषेकासंबंधांत येणेप्रमाणे दशरथाने सांगितल्यावर व घरीं  
जाण्याची आज्ञा मिळाल्यावर तो राम पित्याचा निरोप घेऊन आपल्या महालांत  
गेला. राजाने अभिषेकाची आज्ञा दिल्यावर आपल्या घरीं गेल्यानंतर राम  
तत्क्षणींच तेथून निघून मानेच्या अंतःपुरामध्ये गेला, तो ती माता देवघरामध्ये

“मामाची” युधाजिताची !

भरत आला असता तर युधाजितही आलाच असता. तर तो भरताचा हक्क  
पुढे करून युद्धालादेखील उपस्थित झाला असता. भरताचा हक्क राज्यावर  
असल्याबद्दल राम स्वतःच कबूल करीत आहेत, हें भरत जेव्हा रामाला परत  
आणण्यासाठी चित्रकूटावर गेला होता, त्या वेळीं रामाच्या बोलण्यावरूनच स्पष्ट  
होत आहे. त्या प्रसंगीं राम भरताला म्हणत आहेत की,—

पुरा भ्रातः पिता नः स मातरं ते समुद्रहन् ।

पितामहे समाश्रौषीत् राज्यश्रियमनुत्तमम् ॥

( सर्ग १०७, श्लोक ३ )

यावरून युधाजित् भरताचा हक्क पुढे करून, रामाच्या राज्याभिषेकाला निम्न  
उपस्थित करण्याचा संभव होता आणि म्हणून भरतापेक्षा युधाजिताचीच भीति  
दशरथराजाला अधिक होती.


प्रागेव चागता तत्र सुमित्रा लक्ष्मणस्तथा ।	
सीता चानायिता श्रुत्वा प्रियं रामाभिषेचनम्	३१
तस्मिन्कालेऽपि कौसल्या तस्थावामीलितेक्षणा ।	
सुमित्रयान्वास्यमाना सीतया लक्ष्मणेन च	३२
श्रुत्वा पुष्ये च पुत्रस्य यौवराज्येऽभिषेचनम् ।	
प्राणायामेन पुरुषं ध्यायमाना जनार्दनम्	३३
तथा सनियमामेव सोऽभिगग्याभिवाद्य च ।	
उवाच वचनं रामो हर्षयस्तामिदं वरम्	३४
अम्ब पित्रा नियुक्तोऽस्मि प्रजापालनकर्मणि ।	
भविता श्वोऽभिषेको मे यथा मे शासनं पितुः	३५

त्याच्या दृष्टीस पडली. ती × सेवळें नेसून देवपूजनामध्ये गढलेली होती आणि मौन धारण करून रामाला राज्यलक्ष्मी प्राप्त होण्याविषयी देवांची प्रार्थना करीत होती. ( २७-३० )


त्या ठिकाणी सुमित्रा आणि लक्ष्मण यांचें आगमन त्याच्या पूर्वांच झालेलें असून, आपणांला प्रिय असलेला रामराज्याभिषेक श्रवण केल्याबरोबर कौसल्येने सीतेलाही तेथे आणविलें होतें. त्या वेळींही ( राम येऊन समोर उभा राहिला असतांही ), कौसल्या डोळे मिटून बसलेली होती आणि सुमित्रा, सीता व लक्ष्मण ही तिच्या शुश्रूषेमध्ये तत्पर होती. सारांश, पुष्यनक्षत्रावर आपल्या पुत्राला यौवराज्याचा अभिषेक होणार, असें ऐकून ती कौसल्या भक्तजनांचें दुःख निवारण करणाऱ्या पुराणपुरुषाचे प्राणायामपूर्वक ध्यान करीत होती. असो. त्याप्रमाणे ती ध्यानस्थ असतांनाच तिचे समीप जाऊन अभिवंदनपूर्वक तिला आनंद देणाऱ्या रामाने असें उत्कृष्ट भाषण तिच्याशीं केलें. ( ३१-३४ )

“ हे माते ! प्रजापालनरूप कार्याचे ठिकाणीं पित्याने माझी योजना केली आहे आणि पित्याच्या आज्ञेप्रमाणे मला उद्या अभिषेक होणार आहे. माझ्यासारखेंच

× या ठिकाणीं क्षौमवासिनी असें विशेषण कौसल्येला दिलें आहे. यावरून देवपूजावगैरेचे वेळीं सेवळें वस्त्र नेसण्याचा प्रघट अति प्राचीन कालापासून असावा, असें दिसतें.



राम राजसभेत येतो व दशरथ त्याला उपदेश करतो (अधो. ३।४०-४६)



सीतयाप्युपवस्तव्या रजनीयं मया सह ।	
एवमुक्तमुपाध्यायैः स हि मामुक्तवान्पिता	३६
यानि यान्यत्र योग्यानि श्वोभाविन्यभिषेचने ।	
तानि मे मङ्गलान्यद्य वैदेह्याश्चैव कारय	३७
एतच्छ्रुत्वा तु कौसल्या चिरकालाभिकाङ्क्षितम् ।	
हर्षबाष्पाकुलं वाक्यमिदं राममभाषत	३८
वत्स राम चिरं जीव हतास्ते परिपन्थिनः ।	
ज्ञातीन्मे त्वं श्रिया युक्तः सुमित्रायाश्च नन्दय	३९
कल्याणे वत नक्षत्रे मया जातोऽसि पुत्रक ।	
येन त्वया दशरथो गुणैराराधितः पिता	४०
अमोघं वत मे क्षान्तं पुरुषे पुष्करेक्षणे ।	
येयमिक्ष्वाकुराजश्रीः पुत्र त्वां संश्रयिष्यति	४१
इत्येवमुक्तो मात्रा तु रामो भ्रातरमब्रवीत् ।	
प्राञ्जलिं प्रह्वमासीनमभिवीक्ष्य स्मयन्निव	४२

सीतिलाही ही रात्र आत्मसंयमनपूर्वक दर्भास्तरणावर शयन करून व्यतीत केली पाहिजे, असें उपाध्यायांनी सांगितलें असून पित्यानेही मला याप्रमाणेच सांगितलें आहे. यास्तव उद्या होणाऱ्या आभिषेकाला ज्या ज्या कांही मांगलिक गोष्टी योग्य असतील, त्या माझ्याकरिता व सीतेकरिता तूं आज करीव ” ही फार दिव-सांपासून जिची उत्सुकतेने वाट पहात होती, अशी गोष्ट श्रवण करून कौसल्येचा कंठ आनंदाश्रूंनी सद्गदित झाला आणि ती रामाला म्हणाली. ( ३५-३८ )

“ वत्सा रामा, तूं चिरजीवी हो; तुझ्या शत्रूंचा नाश होवो आणि तूं वैभवसंपन्न होऊन माझ्या व सुमित्रेच्या नातेवाईकांना आनंदित कर. हे पुत्रा, तूं खरोखर शुभ नक्षत्रावर मला झाला आहेस आणि म्हणूनच आपल्या गुणांनी पित्या दशरथाचें तूं आराधन केलें आहेस. हे पुत्रा, ज्या अर्थी ही इक्ष्वाकुकुलाची राज्यलक्ष्मी तुझा आश्रय करणार आहे, त्या अर्थी कमलनयन पुराणपुरुषाचें मी जें कांही व्रत आचरिलें, तें सफल झालें. ” याप्रमाणे मातेने रामाला सांगितल्यावर नम्र होऊन व हात जोडून बसलेल्या आपल्या भ्रात्याला अवलोकन करून किंचित् हसत म० ३ (अयोध्या)

लक्ष्मणेमां मया सार्धं प्रशाधि त्वं वसुंधराम् ।  
 द्वितीयं मेऽन्तरात्मानं त्वामियं श्रीरूपस्थिता ४३  
 सौमित्रे भुङ्क्ष्व भोगांस्त्वमिष्टाब्राज्यफलानि च ।  
 जावितं चाधि राज्यं च त्वदर्थमभिकामये ४४  
 इत्युक्त्वा लक्ष्मणं रामो मातरावभिवाद्य च ।  
 अभ्यनुज्ञाप्य सीतां च ययौ स्वं च निवेशनम् ४५  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुर्थः सर्गः ॥४॥ [२००]

पंचः सर्गः ।

संदिश्य रामं नृपतिः श्वोभाविन्याभिषेचने ।  
 पुरोहितं समाहूय वसिष्ठमिदमब्रवीत् १  
 गच्छोपवासं काकुत्स्थं कारयाद्य तपोधन ।  
 श्रेयसे राज्यलाभाय वध्वा सह यतव्रत २  
 तथेति च स राजानमुक्त्वा वेदविदां वरः ।  
 स्वयं वसिष्ठो भगवान्ययौ रामनिवेशनम् ३

हसतच की, काय राम त्याला म्हणाला, “ हे लक्ष्मणा, माझ्यासहवर्तमान तू या पृथ्वीचे राज्य कर; तू माझा दुसरा अंतरात्मा आहेस आणि तुला हें राज्यवैभव आलेलें आहे. हे लक्ष्मणा, तू पाहिजे त्या प्रिय गोष्टींचा उपभोग घे व राज्याची उत्कृष्ट फलें भोग. या राज्याची आणि जीविताचीही तुझ्याकरिताच मी इच्छां करीत आहे. ” याप्रमाणे लक्ष्मणाला सांगून रामाने उभयतां मातांना अभिवंदन केलें आणि आपणांला व सतिला जाण्याविषयींची अनुज्ञा मिळवून, तो आपल्या निवासस्थानामध्ये गेला. ( ३९-४५ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्यः-कांडापैकी चवथा सर्ग समाप्त झाला. ॥ ४ ॥

दुसऱ्या दिवशीं होणऱ्या अभिषेकासंबंधांत रामाला योग्य सूचना करावयाच्या त्या केल्यावर दशरथराजा पुरोहित वसिष्ठाना बोलावून आणून म्हणाला “ हे तपोधन, हे व्रतस्थ मुने, राज्यलाभरूप कल्याण होण्याकरितां भार्येसहवर्तमान काकुत्स्थकुलोत्पन्न रामाकडून आपण आज उपवास करवावा. ” यावर ते वेदवेत्त्यां-

उपवासयितुं वीरं मन्त्रविन्मन्त्रकोविदम् ।	
ब्राह्मं रथवरं युक्तमास्थाय सुधृतव्रतः	४
स रामभवनं प्राप्य पाण्डुराभ्रघनप्रभम् ।	
तिस्रः कक्ष्या रथेनैव विवेश मुनिसत्तमः	५
तमागतमूर्षिं रामस्त्वरन्निव संसंभ्रमम् ।	
मानयिष्यन्स मानार्हं निश्चक्राम निवेशनात्	६
अभ्येत्य त्वरमाणोऽथ रथाभ्याशं मनीषिणः ।	
ततोऽवतारयामास परिगृह्य रथात्स्वयम्	७
स चैनं प्रश्रितं दृष्ट्वा संभाष्याभिप्रसाद्य च ।	
प्रियार्हं हर्षयन्नाममित्युवाच पुरोहितः	८

मध्ये श्रेष्ठ असलेले भगवान् वसिष्ठ मुनि “ ठीक आहे ” म्हणून राजाला म्हणाले आणि धारिलेलें व्रत अत्यंत निश्चयपूर्वक चालविणारे ते मंत्रवेत्ते वसिष्ठ मुनि ब्राह्मणाला योग्य अशा अश्व जोडिलेल्या श्रेष्ठ रथावर आरूढ होऊन मंत्रवेत्त्या वीर रामाला उपवास घालण्याकरिता रामाच्या वाड्याकडे गेले व श्वेत मेघाप्रमाणे हुबेहुब दिसत असलेल्या रामाच्या निवासस्थानापाशी जाऊन पोचल्यावर ते मुनिश्रेष्ठ वसिष्ठ रथांत × बसूनच तीन दरवाजे ओलांडून आंत गेले. ( १-५ )

तेव्हा त्या आलेल्या पूज्य ऋषींचा योग्य सन्मान करण्यास्तव राम मोठ्या आदराने घरांतून सत्वर बाहेर आला आणि त्वरेने त्या विचारी वसिष्ठांच्या रथासमीप आल्यावर त्याने स्वतः हात धरून वसिष्ठांना रथांतून उतरवून घेतलें. नंतर प्रिय भाषणालाच योग्य व नम्रतेने उभ्या असलेल्या त्या रामाला पाहून वसिष्ठांनी “ वत्सा रामा ” असें म्हणून त्याची प्रशंसा केली आणि त्याला हर्ष उत्पन्न करीत

× तिस्रः कक्ष्या रथेनैव विवेश मुनिसत्तमः ॥ असें या ठिकाणी विशेष सांगितलें आहे. यावरून राजवाड्याच्या वंगरे आवारामध्ये गाड्यांत बसून जाण्याची सवलत कांही विवक्षित लोकांनाच होती आणि इतरांना नव्हती अशा ही व्यवस्था अति प्राचीन कालापासूनच चालत आली आहे, असें दिसतें.

प्रसन्नस्ते पिता राम यत्वं राज्यमवाप्स्यसि ।	
उपवासं भवानद्य करोतु सह सीतया	९
प्रातस्त्वामभिषेक्ता हि यौवराज्ये नराधिपः ।	
पिता दशरथः प्रीत्या ययातिं नहुषो यथा	१०
इत्युक्त्वा स तदा राममुपवासं यतव्रतः ।	
मन्त्रवत्कारयामास वैदेह्या सहितं शुचिः	११
ततो यथावद्रामेण स राज्ञो गुरुरर्चितः ।	
अभ्यनुज्ञाप्य काकुत्स्थं ययौ रामनिवेशनात्	१२
सुहृद्भिस्तत्र रामोऽपि सहासीनः प्रियंवदैः ।	
सभाजितो विवेशाथ ताननुज्ञाप्य सर्वशः	१३
हृष्टनारीनरयुतं रामवेश्म तदा बभौ ।	
यथा मत्तद्विजगणं प्रफुल्लनलिनं सरः	१४
स राजभवनप्रख्यात्तस्माद्रामनिवेशनात् ।	
निर्गत्य ददृशे मार्गं वसिष्ठो जनसंवृतम्	१५

करीत ते पुरोहित वसिष्ठ म्हणाले, “ हे रामा, तुझ्यावर पिता प्रसन्न झाला आहे आणि त्यामुळे तुला राज्य प्राप्त होणार आहे. करिता सीतेसहवर्तमान तू आज उपवास कर. ययातील अभिषेक करणाऱ्या नहुषाप्रमाणे तुझा पिता दशरथ राजा उदयीक प्रातःकालीं तुला यौवराज्याचा अभिषेक करणार आहे. ” ( ६-१० )

याप्रमाणे सांगून त्या शुचिर्भूत व व्रतस्थ वसिष्ठमुनींनी सीतेसहवर्तमान रामाकडून समंत्रक उपवास करविला आणि नंतर रामाने त्या राजगुरूंचे यथाविधि पूजन केल्यावर ते वसिष्ठमुनि रामाला सांगून तेथून परत गेले. तेव्हा प्रिय भाषण करणाऱ्या मित्रमण्डळींसह वसलेल्या रामाचे त्या मित्रमण्डळींनी अभिनन्दन केल्यावर त्या सर्वांना निरोप देऊन तो गृहामध्ये प्रविष्ट झाला. त्या वेळीं रामाचे निवासस्थान जिकडे तिकडे आनंदित स्त्रीपुरुषांनी भरून गेले आणि ज्याच्यातील कमलें प्रफुल्लित झालीं आहेत व ज्याच्यावरील पक्षिगण मत्त झाले आहेत, अशा सरोवराप्रमाणे दिसू लागले. असो, राजवाड्याप्रमाणे असलेल्या त्या रामाच्या निवासस्थानापासून निघाल्यावर वसिष्ठांनी मार्गावर लोकांची खेचाखेच झालेली



वृन्दवृन्दैरयोध्यायां राजमार्गाः समन्ततः ।	
बभूवुरभिसंवाधाः कुतूहलजनैर्वृताः	१६
जनवृन्दोर्मिसंघर्षहर्षस्वनवृतस्तदा ।	
बभूव राजमार्गस्य सागरस्येव निःस्वनः	१७
सिक्तसंमृष्टरथ्या हि तथा च वनमालिनी ।	
आसीदयोध्या तदहः समुच्छ्रितगृहध्वजा	१८
तदा ह्ययोध्यानिलयः सखीवालाकुलो जनः ।	
रामाभिषेकमाकाङ्क्षन्नाकाङ्क्षन्नदयं रवेः	१९
प्रजालङ्कारभूतं च जनस्यानन्दवर्धनम् ।	
उत्सुकोऽभूजनो द्रष्टुं तमयोध्यामहोत्सवम्	२०
एवं तज्जनसंवाधं राजमार्गं पुरोहितः ।	
व्यूहन्निव जनौघं तं शनै राजकुलं ययौ	२१

आहे, असें अवलोकन केले; कारण, अयोध्येतील राजमार्ग लोकांचे समुदायावर समुदाय लोटल्याकारणाने अगदी गजबजून गेलेले होते आणि जिकडे-तिकडे रामाभिषेकोत्सव पाहण्याकरिता उत्सुक झालेल्या लोकांची गर्दी उसळली होती. ( ११-१६ )

जनसमुदायरूप लाटांच्या संघर्षामुळे आणि त्यांच्या हर्षातिरेकाने उत्पन्न झालेल्या कोलाहलामुळे राजमार्ग भरून गेल्याकारणाने त्याचा सागरासारखा निर्घोष होऊं लागला. त्या दिवशीं अयोध्येतील मार्गावर झाडून सडे घातलेले होते. ठिकठिक्राणीं तोरणे लाविलेलीं होती आणि जिकडे-तिकडे घरामध्ये गुढ्या उभारलेल्या होत्या. इतकेंच नव्हे परंतु, बायकामुलांसहवर्तमान आनंदाने प्रफुल्लित झालेले अयोध्येतील लोक रामाभिषेकसमारंभ पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे सूर्योदयाची वाट पहात बसले होते. प्रजेला भूषणभूत आणि लोकांचा आनंद वृद्धिगत करणारा असा तो अयोध्येतील महोत्सव पाहण्याकरिता प्रजाजन उत्सुक झाले होते. ( १७-२० )

याप्रमाणे लोकांनी गजबजून गेलेल्या राजमार्गाने पुरोहित वसिष्ठमुनि हळू-हळू त्या जनसमुदायाला आणखी एकत्र जुळवीत जुळवीतच कीं काय राजवाड्या-

सिताभ्रशिखरप्रख्यं प्रासादमधिरुह्य च ।	
समीयाय नरेन्द्रेण शक्रेणैव बृहस्पतिः	२२
तमागतमभिप्रेक्ष्य हित्वा राजासनं नृपः ।	
पप्रच्छ स्वमतं तस्मै कृतमित्याभिवेदयत्	२३
तेन चैव तदा तुल्यं सहासीनाः सभासदः ।	
आसनेभ्यः समुत्तस्थः पूजयन्तः पुरोहितम्	२४
गुरुणा त्वभ्यनुज्ञातो मनुजौघं विसृज्य तम् ।	
विवेशान्तःपुरं राजा सिंहो गिरिगुहामिव	२५

तदग्न्यवेषप्रमदाजनाकुलं महेन्द्रवेश्मप्रतिमं निवेशनम् ।

व्यदीपयंश्चारु विवेश पार्थिवः शशीव तारागणसंकुलं नभः २६

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चमः सर्गः ॥५॥ [२२६]

मध्ये गेले आणि श्वेतवर्ण मेघाप्रमाणे दिसणाऱ्या हिमालय पर्वताच्या शिखरांसमान असलेल्या त्या राजवाड्यांत वर गेल्यावर इंद्राकडे जाणाऱ्या बृहस्पतीप्रमाणे ते दशरथराजाच्या समीप गेले. तेव्हा ते आलेले पाहून दशरथराजा सिंहासनावरून उठून उभा राहिला आणि “माझ्या मताप्रमाणे झालें का ?” म्हणून त्याने विचारिलें असतां त्यांनीही त्याला, ‘झालें’ म्हणून सांगितलें. राजा सिंहासनावरून उठूं लागला असतां त्याच्याबरोबर वसलेले सभासदही पुरोहित वसिष्ठमुनींची मानमान्यता राखण्याकरिता आपआपल्या आसनांवरून उठून उभे राहिले. असो. गुरूनी सर्व तयारी झाल्यामुळे विश्रांति घेण्याविषयी अनुज्ञा दिली असतां त्या जनसमुदायाला निरोप देऊन दशरथराजा पर्वताच्या गुहेंत प्रवेश करणाऱ्या सिंहाप्रमाणे अन्तःपुरामध्ये प्रविष्ट झाला. सारांश, उत्कृष्ट वेष धारण केलेल्या स्त्रियांनी राजबजलेल्या आणि इंद्राच्या मंदिराप्रमाणे असलेल्या त्या मनोहर स्थानाला शोभा आणीत आणीत दशरथराजा, तारागणांनी व्याप्त झालेल्या आकाशामध्ये प्रविष्ट होणाऱ्या चंद्राप्रमाणे, त्यांत प्रविष्ट झाला. ( २१-२६ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी पांचवा सर्ग समाप्त झाला ॥ ५ ॥

षष्ठः सर्गः ।

गते पुरोहिते रामः स्नातो नियतमानसः ।	
सह पत्न्या विशालाक्ष्या नारायणमुपागमत्	१
प्रगृह्य शिरसा पार्त्रीं हविषो विधिवत्ततः ।	
महते दैवतायाज्यं जुहाव ज्वलितानले	२
शेषं च हविषस्तस्य प्राश्याशास्यात्मनः प्रियम् ।	
ध्यायन्नारायणं देवं स्वास्तीर्णं कुशसंस्तरे	३
वाग्यतः सह वैदेह्या भूत्वा नियतमानसः ।	
श्रीमत्यायतने विष्णोः शिश्ये नरवरात्मजः	४
एकयामावशिष्टायां रात्र्यां प्रतिविबुध्य सः ।	
अलङ्कारविधिं सम्यक्कारयामास वेश्मनः	५
तत्र शृण्वन्सुखा वाचः सूतमागधवन्दिनाम् ।	
पूर्वां सन्ध्यामुपासीनो जज्ञाप सुसमाहितः	६
तुष्टाव प्रणतश्चैव शिरसा मधुसूदनम् ।	

पुरोहित वसिष्ठमुनि गेल्यानंतर मनःसंयमन केलेला राम आपल्या विशालनयन स्त्रीसहवर्तमान स्नान करून नारायणाचें ध्यान करूं लागला. नंतर प्रणामपूर्वक त्याने आज्यस्थाली घेतली आणि प्रज्वलित अग्नीमध्ये सर्वोत्कृष्ट नारायण देवतेला उद्देशून आज्याचा होम कला. शेष राहिलेले आज्य प्राशन करून आपणाला प्रिय असलेली गोष्ट सिद्धीस जाण्याविषयी त्याने ईश्वराची प्रार्थना केली आणि नारायण देवतेचें चिंतन करीत करीत तो पुरुषश्रेष्ठ दशरथराजाचा पुत्र भव्य अशा देवगृहामध्ये व्यवस्थित रीतीने पसरलेल्या दर्भास्तरणावर सीतेशहवर्तमान चाड्नीयम व आत्मसंयमन करून शयन करता झाला. नंतर एक प्रहर रात्र राहिल्यावर जागृत होऊन त्याने आपल्या निवासस्थानाला सडांसंमार्जन वगैरे करवून आणि गुळ्या, तोरणें वगैरेंची व्यवस्था लाववून उत्तम प्रकाराने शोभा आणविली. ( १-५ )

पौराणिक, भाट व स्तुतिपाठक, यांचे मधुर शब्द कानावर येऊं लागले असतां प्रातःसंध्या करूं लागलेल्या त्या रामाने अत्यंत स्वस्थांतःकरणपूर्वक जप केला

विमलशैमसंवीतो वाचयामास स द्विजान्	७
तेषां पुण्याहघोषोऽथ गम्भीरमधुरस्तथा ।	
अयोध्यां पूरयामास तूर्यघोषानुनादितः	८
कृतोपवासं तु तदा वैदेह्या सह राघवम् ।	
अयोध्यानिलयः श्रुत्वा सर्वः प्रमुदितो जनः	९
ततः पौरजनः सर्वः श्रुत्वा रामाभिषेचनम् ।	
प्रभातां रजनीं दृष्ट्वा चक्रे शोभयितुं पुरीम्	१०
सिताभ्रशिखराभेषु देवतायतनेषु च ।	
चतुष्पथेषु रथ्यासु चैत्येष्वट्टालकेषु च	११
नानापण्यसमृद्धेषु वणिजामापणेषु च ।	
कुटुम्बिनां समृद्धेषु श्रीमत्सु भवनेषु च	१२
सभासु चैव सर्वासु वृक्षेष्वालक्षितेषु च ।	
ध्वजाः समुच्छ्रिताः साधु पताकाश्चाभवंस्तथा	१३
नटनर्तकसङ्घानां गायकानां च गायताम् ।	

आणि मस्तकाने प्रणाम करून मधुसूदनाचें स्तवन केल्यावर उज्ज्वल पीतांबर परिधान केलेल्या त्या रामाने ब्राह्मणांकडून पुण्याहवाचन करविलें. तेव्हा वाद्यांच्या घोषाबरोबर गंभीर आणि मधुर अशा त्या ब्राह्मणांच्या पुण्याहघोषाने म्हणजे “पुण्याहं” या शब्दाच्या ध्वनीने अयोध्या नगरी दुमदुमून गेली. तदनंतर सीतेसहवर्तमान रामाने अभिषेकाकरिता उपवास केल्याचें श्रवण केल्यावर अयोध्येमध्ये राहणारे सर्व लोक आनंदित झाले आणि रामाला अभिषेक होणार, असें ऐकून आनंदित झालेल्या त्या सर्व नगरवासी जनानीं रात्र उजाडली, असें पाहून ते नगरीला सुशोभित करण्याच्या उद्योगास लागले. ( ६-१० )

श्वेतमेघतुल्य हिमालयपर्वताच्या शिखरांप्रामाणे असलेली देवालये, चौक, मोठमोठे रस्ते, पार, माझ्या, अनेक प्रकारचा माल भरलेलीं उदम्यांचीं दुकानें, कुटुंबी लोकांचीं समृद्ध आणि भव्य गृहें, सर्व सभास्थानें आणि चोहोबाजूंनी दृष्टोत्पत्तीस येणारे उंच उंच वृक्ष यांचे ठिकाणीं निशाणें व पताका चांगल्या

मनःकर्णसुखा वाचः शुश्राव जनता ततः	१४
रामाभिषेकयुक्ताश्च कथाश्चक्रुर्मिथो जनाः ।	
रामाभिषेके संप्राप्ते चत्वरेषु गृहेषु च	१५
बाला अपि क्रीडमाना गृहद्वारेषु सङ्घशः ।	
रामाभिषवसंयुक्ताश्चक्रुरेव कथा मिथः	१६
कृतपुष्पोपहारश्च धूपगन्धाधिवासितः ।	
राजमार्गः कृतः श्रीमान्पौरै रामाभिषेचने	१७
प्रकाशीकरणार्थं च निशागमनशङ्कया ।	
दीपवृक्षांस्तथा चक्रुरनुरथ्यासु सर्वशः	१८
अलङ्कारं पुरस्यैवं कृत्वा तत्पुरवासिनः ।	
आकाङ्क्षमाणा रामस्य यौवराज्याभिषेचनम्	१९
समेत्य सङ्घशः सर्वे चत्वरेषु सभासु च ।	
कथयन्तो मिथस्तत्र प्रशशंसुर्जनाधिपम्	२०

रीतीने उभारिल्या गेल्या. ठिकठिकाणीं नट व नर्तक ( नृत्य करणारे ) यांचे समुदाय आपआपलीं कामें करूं लागले असतां आणि गवई गाऊं लागले असतां मनाला आणि श्रवणेंद्रियाला सुखावह असे शब्द जनसमुदायाला ऐकूं येऊं लागले. याप्रमाणे रामाला अभिषेक होण्याचा समय प्राप्त झाला असतां चवाढ्यावरून आणि घरांतून लोक रामाभिषेकासंबंधानेच आपआपसांत गोष्टी बोलूं लागले; घरांच्या दारांशीं ठिकठिकाणीं बालकांचे समुदाय एकत्र मिळून खेळत असतांनादेखील रामाच्या अभिषेकासंबंधानेच आपआपसांत वाटाघाटी करूं लागले. (११-१६)

नगरांतील लोकांनी रामाच्या अभिषेकोत्सवाप्रीत्यर्थं फुलांच्या आराशीं करून व ठिकठिकाणीं धूप जाळून, राजमार्ग सुगन्धित व सुशोभित केला आणि समारंभ लांबल्यास कदाचित् रात्रही होईल अशी शंका येऊन प्रकाश करण्याकरिता त्यांनी लहान लहान रस्त्यांतूनसुद्धा अगदी चोहोकडे दीपवृक्ष तयार करून ठेविले. याप्रमाणे नगरी सुशोभित करून, रामाला यौवराज्याचा अभिषेक होण्याची इच्छा करणारे त्या नगरींतील सर्व लोक, चवाढ्यांवर आणि सभांमधून संघशः एकत्र जुळले आणि आपआपसांत गोष्टी बोलतां बोलतां दशरथराजाची

अहो महात्मा राजायमिक्ष्वाकुकुलनन्दनः ।	
ज्ञात्वा वृद्धं स्वमात्मानं रामं राज्येऽभिषेक्ष्यति	२१
सर्वे ह्यनुगृहीताः स्म यन्नो रामो महीपतिः ।	
चिराय भविता गोप्ता दृष्टलोकपरावरः	२२
अनुद्धतमना विद्वान्धर्मात्मा भ्रातृवत्सलः ।	
यथा च भ्रातृषु स्निग्धस्तथास्मास्वपि राघवः	२३
चिरं जीवतु धर्मात्मा राजा दशरथोऽनघः ।	
यत्प्रसादेनाभिषिक्तं रामं द्रक्ष्यामहे वयम्	२४
एवंविधं कथयतां पौराणां शुश्रुवुः परे ।	
दिग्भ्यो विश्रुतवृत्तान्ताः प्राप्ता जानपदा जनाः	२५
ते तु दिग्भ्यः पुरीं प्राप्ता द्रष्टुं रामाभिषेचनम् ।	
रामस्य पूरयामासुः पुरीं जानपदा जनाः	२६
जनौघैस्तैर्विसर्पद्भिः शुश्रुवे तत्र निःस्वनः ।	

प्रशंसा करुं लागले. ( १७-२० )

“ काय हो तरी हा महात्मा इक्ष्वाकुवंशज दशरथ राजा ! अहो, आपण वृद्ध झालों, असें समजून हा रामाला राज्याभिषेक करणार आहे. आता जगतांतील सर्व इष्टानिष्ठ गोष्टींचें ज्ञान ज्याला आहे, असा रामराजा चिरकालपर्यन्त आपला पालक होणार. हा आपणां सर्वांवर खरोखर ईश्वराचा अनुग्रह झाला आहे. विनयशील, अंतःकरणाने युक्त, ज्ञाता, धर्मनिष्ठ आणि भ्रातृवत्सल असा हा रघुवंशज राम भ्रात्याप्रमाणे आपणांवरही प्रेम करणारा आहे. ज्याच्या कृपेमुळे आज आम्हांला रामाला राज्याभिषेक झालेला पाहण्याचा सुप्रसंग येणार आहे, तो श्रेष्ठ धर्मात्मा दशरथराजा दीर्घायु होवो. ” ( २१-२४ )

याप्रमाणे राजधानीतील लोक आपआपसांत बोलू लागले असतां रामाच्या अभिषेकाचा वृत्तांत श्रवण करून चोहोकडून आलेल्या देशांतील इतर लोकांनीही तें बोलणें ऐकिलें आणि रामाचा अभिषेक पाहण्याकरिता चोहोकडून राजधानी-मध्ये आलेल्या त्या देशांतील लोकांनी तर रामाच्या त्या नगरीमध्ये अगदी गर्दांच उसळवून दिली. तेव्हा त्या राजधानीकडे चाललेल्या जनसमुदायांना

पर्वसूदीर्णवेगस्य सागरस्येव निःस्वनः २७  
 ततस्तदिन्द्रक्षयसंनिभं पुरं दिदृक्षुभिर्जानपदैरुपाहितैः ।  
 समन्ततः सस्वनमाकुलं बभौ समुद्रयादोभिरिवार्णवोदकम् २८  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षष्ठः सर्गः ॥६॥ [२५४]

सप्तमः सर्गः ।

ज्ञातिदासी यतो जाता कैकेय्या तु सहोषिता ।  
 प्रासादं चन्द्रसंकाशमारोह यदृच्छया १  
 सिक्तराजपथां कृत्स्नां प्रकीर्णकमलोत्पलाम् ।  
 अयोध्यां मन्थरा तस्मात्प्रासादादन्ववैक्षत २  
 पताकाभिर्वरार्हाभिर्ध्वजैश्च समलंकृताम् ।  
 सिक्तां चन्दनतोयैश्च शिरःस्नातजनैर्युताम् ३  
 माल्यमोदकहस्तैश्च द्विजेन्द्रैरभिनादिताम् ।

पर्वदिवशीं ( पूर्णिमेचे दिवशीं ) भरतीचे वेळीं मोठ्या वेगाने युक्त झालेल्या सागराच्या गंभीर ध्वनीसारखी अयोध्या नगरींतील जनसमुदायांचा ध्वनि ऐकू येऊ लागला आणि समुद्रांतील जलचरांच्या योगाने ज्याप्रमाणे समुद्राचें उदक सशब्द व क्षुब्ध होऊन जातें, त्याप्रमाणे अभिषेक-महोत्सव पाहण्याकरिता आलेल्या देशांतील लोकांच्या योगाने इंद्रभुवनाप्रमाणे असलेलें तें नगर चोहोकडून क्षुब्ध व ध्वनियुक्त झालें. ( २५-२८ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी सहावा सर्व समाप्त झाला. ॥ ६ ॥

दूरची नातलग असल्यामुळे अगदी लहानपणापासून कैकेयीपाशीच राहिलेली तिच्या माहेरची दासी मन्थरा चंद्राप्रमाणे गुप्त्र असलेल्या बाड्याच्या गच्चीवर सहजगत्या गेली असतां, अयोध्यानगरीकडे पाहूं लागली, तों चोहोंकडे राजमार्गावर सडे घातलेले आहेत, कमलपुष्पें पसहन दिलेली आहेत, अत्यन्त मौल्यवान् अशा पताका आणि ध्वज यांच्या योगाने नगरी सुशोभित केलेली आहे; जेथे जांगा उंच व सखल आहे, अशा मार्गावरही ती सुशोभित केलेली आहे; तिच्या मार्गावरून सर्वत्र चन्दनाचें पाणी शिंपडलेलें आहे; तिच्यांतील लोकांनी अभ्यंग

शुक्लदेवगृहद्वारां सर्ववादित्रनादिताम्	४
संप्रहृष्टजनाकीर्णां ब्रह्मघोषनिनादिताम् ।	
प्रहृष्टवरहस्त्यश्वं संप्रणदितगोवृषाम्	५
हृष्टप्रमुदितैः पौरैरुच्छ्रितध्वजमालिनीम् ।	
अयोध्यां मन्थरा दृष्ट्वा परं विस्मयमागता	६
सा हर्षोत्फुल्लनयनां पाण्डुरश्वौमवासिनीम् ।	
अविदूरे स्थितां दृष्ट्वा धात्रीं पप्रच्छ मन्थरा	७
उत्तमेनाभिसंयुक्ता हर्षेणार्थपरा सती ।	
राममाता धनं किं नु जनेभ्यः संप्रयच्छति	८
अतिमात्रं प्रहर्षः किं जनस्यास्य च शंस मे ।	
कारयिष्यति किं वापि संप्रहृष्टो महीपतिः	९
विदीर्यमाणा हर्षेण धात्री तु परया मुदा ।	

स्नान केलेलें आहे; पुष्पें व मोदक हातांत असलेल्या द्विजश्रेष्ठांच्या घोषांनी ती दुमदुमून गेलेली आहे; तिच्यांतील देवालायांच्या द्वारांना शुभ्र रंग दिलेला आहे; सर्व प्रकारच्या वाद्यांनी ती नादित झालेली आहे; जिकडे तिकडे लोकांना हर्ष झाला आहे; वेदघोषाच्या ध्वनीने ती नगरी नादित झालेली आहे; उत्कृष्ट गज आणि अश्व यांनाही हर्ष झालेला आहे; गाई व बैलही आनंदाने डरक्या फोडीत आहेत. ( १—५ )

आणि आनंदित झालेल्या नगरीतील लोकांनी ध्वजपंक्ति उभारिलेल्या आहेत, असें तिच्या दृष्टीस पडलें आणि अशा प्रकारें सुशोभित झालेली अयोध्यानगरी अवलोकन करून, तिला अत्यंत विस्मय झाला. तेव्हा हर्षाने तिचे नेत्र प्रफुल्लित झालेले आहेत आणि जिने शुभ्रवर्ण रेशमी शालू नेसलेला आहे, अशी रामाची दाई जवळच उभी होती, तिला पाहून मन्थरा म्हणाली, “पराकाष्ठेचा हर्ष होऊन मनोरथ सिद्धीस गेल्याप्रमाणे दिसत असलेली ही राममाता लोकांना द्रव्य कशाकरिता देत आहे? या लोकांना अतिशय हर्ष कशाकरिता झालेला आहे आणि दशरथराजा तरी अत्यंत हर्षयुक्त होऊन काय करविण्याच्या बेतात आहे, हें मला सांग. ” याप्रमाणे विचारलें असतां पोटामध्ये हर्ष मावेनासा झाल्यामुळे जणू तिचें पोटच फुटत आहे कीं



आचक्षेऽथ कुब्जायै भूयसीं राघवे श्रियम्	१०
श्वः पुष्येण जितक्रोधं यौवराज्येन चानघम् ।	
राजा दशरथो राममभिषेक्ता हि राघवम्	११
धात्र्यास्तु वचनं श्रुत्वा कुब्जा क्षिप्रममर्षिता ।	
कैलासशिखराकारात्प्रासादादवरोहत	१२
सा दह्यमाना क्रोधेन मन्थरा पापदर्शिनी ।	
शयानामेव कैकेयीमिदं वचनमब्रवीत्	१३
उत्तिष्ठ मूढे किं शेषे भयं त्वामभिवर्तते ।	
उपप्लुतमग्नौघेन नात्मानमवबुध्यसे	१४
अनिष्टे सुभगाकारे सौभाग्येन विकथसे ।	
चलं हि तव सौभाग्यं नद्याः स्रोत इवोष्णगे	१५
एवमुक्ता तु कैकेयी रुष्टया पुरुषं वचः	
कुब्जया पापदर्शिन्या विषादमगमत्परम्	१६

काय, अशी ती दासी अत्यंत आनंदाने त्या कुबडीला रामाच्या राज्यलक्ष्मीविषयी सांगू लागली. ( ६-१० )

“( हे मंथरे ) उदयीक पुष्यनक्षत्रावर क्रोध जिकलेल्या निष्पाप रघुवंशज रामाला दशरथराजा अभिषेक करणार आहे. ” हें दाईचें भाषण श्रवण करितां-क्षणीं ती कुबडी क्रुद्ध झाली आणि कैलासपर्वताच्या शिखराप्रमाणे असलेल्या त्या वाज्याच्या गच्छीवरून खाली उतरली आणि उतरतांक्षणीं क्रोधाने जळत असलेली ती पापवुद्धि मंथरा कैकेयी निजली असतांनाच तिला म्हणाली, “ हे मूढे, ऊठ; निजलीस काय ? तुला भय प्राप्त झालें आहे आणि स्वतः दुःखसागरांत तूं बुडत असूनदेखील त्याची तुला शुद्धही नाही. राजाला तूं मुळीच आवडत नसून, त्याच्या वरवरच्या प्रेमाच्या देखाव्याला भुलून, “ पतीचें माझ्यावरच खरें प्रेम आहे, म्हणून ” बढाया मारीत असतेस; परंतु, ग्रीष्मऋतूतील नदीच्या प्रवाहाप्रमाणे तुझ्यावर असलेलें पतिप्रेम अशाश्वत आहे. ” ( ११-१५ )

याप्रमाणे त्या पापदृष्टि कुबडीने रुष्ट होऊन, कठोर भाषण केलें असतां कैकेयीला पराकाष्ठेचा खेद झाला आणि ती त्या कुबडीला म्हणाली, “ काय मन्थरे माझ्या-

कैकेयी त्वब्रवीत्कुब्जां कञ्चित्क्षेमं न मन्थरे ।	
विषण्णवदनां हि त्वां लक्षये भृशदुःखिताम्	१७
मन्थरा तु वचः श्रुत्वा कैकेय्या मधुराक्षरम् ।	
उवाच क्रोधसंयुक्ता वाक्यं वाक्यविशारदा	१८
सा विषण्णतरा भूत्वा कुब्जा तस्यां हितैषिणी ।	
विषादयन्ती प्रोवाच भेदयन्ती च राघवम्	१९
अक्षयं सुमहद्देवि प्रवृत्तं त्वद्विनाशनम् ।	
रामं दशरथो राजा यौवराज्येऽभिषेक्यति	२०
सास्म्यगाधे भये मग्ना दुःखशोकसमन्विता ।	
दह्यमानानलेनेव त्वद्वितार्थमिहागता	२१
तव दुःखेन कैकेयि मम दुःखं महद्भवेत् ।	
त्वद्वृद्धौ मम वृद्धिश्च भवेदिह न संशयः	२२
नराधिपकुले जाता महिषी त्वं महीपतेः ।	
उग्रत्वं राजधर्माणां कथं देवि न बुध्यसे	२३

संबंधांत कांही अनिष्ट वार्ता आहे कीं काय ? तूं अत्यन्त दुःखित झाली असून, तुझे मुखही अगदी खिन्न झालेलें मला दिसत आहे. ” हें कैकेयीचें मधुर शब्दाने युक्त असलेलें भाषण श्रवण केल्यावर बोलण्यामध्ये पटाईत असलेली ती कुद्ध झालेली मंथरा पूर्वी पेक्षाही अधिक खिन्न झाल्यासारखी होऊन कैकेयीचें हित इच्छिणारी ती कुबडी रामाविषयी कैकेयीच्या अंतःकरणांत भेदभाव उत्पन्न करण्याच्या उद्देशाने तिच्या मनांत खेद उत्पन्न करीत करीत म्हणाली. ( १६-१९ )

” हे राजपति, दशरथराजा रामाला यौवराज्याचा अभिषेक करणार, हा एक फार मोठा आणि अक्षय असा तुझा नाशच होण्याचा समय आला आहे. हें ऐकतांक्षणीं अगाध भयामध्ये मी बुडून गेलें आणि दुःख व शोक यांनी व्याप्त होऊन अग्नीने दग्ध होत असलेलीच कीं काय मी तुझ्या हिताकरिता येथे आलों आहे. हे कैकेयी, तुला दुःख झालें असतां मला फारच दुःख होईल आणि तुझा अभ्युदय झाला असतां माझाही निःसंशय अभ्युदय होईल. तूं राजकुलामध्ये जन्मास आलेली असून राजाची भार्या आहेस; परंतु, हे राजपति,

धर्मवादी शठो भर्ता शृङ्खणवादी च दारुणः ।	
शुद्धभावेन जानीषे तेनैवमतिसंधिता	२४
उपस्थितः प्रयुञ्जानस्त्वयि सान्त्वमनर्थकम् ।	
अर्थेनैवाद्य ते भर्ता कौसल्यां योजयिष्यति	२५
अपवाह्य तु दुष्टात्मा भरतं तव बन्धुषु ।	
काल्ये स्थापयिता रामं राज्ये निहतकण्टके	२६
शत्रुः पतिप्रवादेन मात्रेव हितकाम्यया ।	
आशीविष इवाङ्गेन बाले परिधृतस्त्वया	२७
यथा हि कुर्याच्छत्रुर्वा सर्पो वा प्रत्युपेक्षितः ।	
राज्ञा दशरथेनाद्य सपुत्रा त्वं तथा कृता	२८
पापेनानृतसान्त्वेन बाले नित्यं सुखोचिता ।	
रामं स्थापयता राज्ये सानुबन्धा हता ह्यसि	२९

इतकें असून राजधर्माचें उग्र स्वरूप तूं कसें जाणित नाहीस ? धर्माच्या गोष्टी सांगून गोडगोड थापा मारणारा तुझा पति शठ व भयंकर असतांना तूं त्याला शुद्ध मनाचा समजत आहेस आणि म्हणूनच सर्व प्रकारें तुला त्याने फसविलें आहे. तुझ्याशीं नुसतें पोकळ गोडगोड भाषण करीत असून, कौसल्येचें कल्याण करण्याविषयी तत्पर असलेला तुझा भर्ता आज कौसल्येचाच मनोरथ सिद्धीस नेणाऱ् आहे. ( २०-२५ )

आणि म्हणूनच त्या दुरात्म्या तुझ्या भल्यानि भरताला तुझ्या माहेरीं अगोदरच पाठवून दिलें व अशा युक्तीने निष्कंटक झालेल्या राज्यावर तो उदयीक प्रमातकार्का रामाची स्थापना करणार आहे. अगे पोरी, माता ज्याप्रमाणे भावी हिताच्या आशेने सापाचें पिल्लू कडेखांद्यावर घेऊन त्याचें पोटाच्या मुलासारखें लालनपालन करते, त्याचप्रमाणे तूं हा पतीच्या स्वरूपांत, सर्पासारखा शत्रूच पोसला आहेस. उपेक्षा केली असता शत्रु अथवा सर्प ज्याप्रमाणे अवस्था करीत असतो, त्याप्रमाणे दशरथराजाने आज पुत्रासहवर्तमान तुझी अवस्था करून टाकिली आहे. हे पोरी, रामाला राज्यावर बसविणाऱ्या या दशरथराजाने दुष्टपणा व कपट यांनी भरलेल्या गोडगोड भाषणाने सर्व काल सुखा मध्येच

सा प्राप्तकालं कैकेयि क्षिप्रं कुरु हितं तव ।	
त्रायस्व पुत्रमात्मानं मां च विस्मयदर्शने	३०
मन्थराया वचः श्रुत्वा शयनात्सा शुभानना ।	
उत्तस्थौ हर्षसंपूर्णा चन्द्रलेखेव शारदी	३१
अतीव सा तु संतुष्टा कैकेयी विस्मयान्विता ।	
दिव्यमाभरणं तस्यै कुब्जायै प्रददौ शुभम्	३२
दत्त्वा त्वाभरणं तस्यै कुब्जायै प्रमदोत्तमा ।	
कैकेयी मन्थरां हृष्टा पुनरेवाब्रवीदिदम्	३३
इदं तु मन्थरे मह्यमाख्यातं परमं प्रियम् ।	
एतन्मे प्रियमाख्यातं किं वा भूयः करोमि ते	३४
रामे वा भरते वाहं विशेषं नोपलक्षये ।	
तस्मात्तुष्टास्मि यद्राजा रामं राज्येऽभिषेक्ष्यति	३५
न मे परं किञ्चिदितो वरं पुनः प्रियं प्रियाहं सुवचं वचोऽमृतम् ।	

लोळ्याला योग्य अशा तुझा पुत्रपौत्रादि परंपरेसह घात केला आहे. यास्तव, या समयाला योग्य अशी जी हिताची गोष्ट असेल, ती तू सत्वर कर आणि चाललेला प्रकार आपल्या हिताचाच चालला आहे, असें समजून विस्मयचकित न होतां, अगे कैकेयि, पुत्राचें, माझें आणि आपल्या स्वतःचें रक्षण कर. ” ( २६-३० )

हैं मन्थरेचें भाषण श्रवण केल्यावर हर्षाने व्याप्त झाल्यामुळे शरदृक्तृतील चंद्रकलाच कीं काय अशा रीतीने प्रसन्न मुद्रेने युक्त झालेली कैकेयी शय्येवर उठून बसली. अतिशय संतुष्ट व विस्मययुक्त होऊन तिने त्या कुबडीला शुभ असें एक दिव्य भूषण दिलें आणि त्या कुबडीला भूषण दिल्यावर हर्षयुक्त झालेली ती सर्वाङ्गिणी मन्थरेला पुनरपि म्हणाली, “ हे मन्थरे, हीं पराकाष्ठेची प्रिय वार्ता तूं मला सांगितलीस. खरोखरच ही प्रिय वार्ता तूं मला सांगितली आहेस. आता याबद्दल मी आणखी तुला काय बरें देऊं? राम व भरत यांमध्ये मला कांही भेद दिसत नाही. यास्तव राजा रामाला राज्याभिषेक करणार म्हणून मी संतुष्ट झालें आहे. हे प्रियदानयोग्य मन्थरे, या तुझ्या प्रिय

तथा ह्यवाचस्त्वमतः प्रियोत्तरं वरं परं ते प्रददामि तं वृष्णु ३६  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तमः सर्गः ७ [२९०]

अष्टमः सर्गः ।

मन्थरा त्वभ्यसूयैनामुत्सृज्याभरणं हि तत् ।  
उवाचेदं ततो वाक्यं कोपदुःखसमन्विता १  
हर्षं किमर्थमस्थाने कृतवत्यसि वालिशे ।  
शोकसागरमध्यस्थं नात्मानमवबुध्यसे २  
मनसा प्रसहामि त्वां देवि दुःखार्दिता सती ।  
यच्छोचितव्ये हृष्टासि प्राप्य त्वं व्यसनं महत् ३  
शोचामि दुर्मतित्वं ते का हि प्राज्ञा प्रहर्षयेत् ।  
अरेः सपत्नीपुत्रस्य वृद्धिं मृत्योरिवागताम् ४  
भरतादेव रामस्य राज्यसाधारणाद्भयम् ।

वार्तेपेक्षा मला कोणतेंही चांगलें भाषण अधिक प्रिय नाही; कारण तूं अशाच कांही असृततुल्य वार्ता मला कथन केली आहेस. याकरिता प्रिय वार्ता श्रवण केल्यानंतर मी तुला श्रेष्ठ वर देतें, तो तूं मागून घे. ” ( ३१-३६ )

याप्रमाणे महामुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी सातवा सर्ग समाप्त झाला ॥ ७ ॥

मंथरेला कैकेयीचें भाषण सहन न झाल्यमुळे कैकेयीने दिलेलें तें भूषण तिने भूमीवर फेकून दिलें आणि कोप व दुःख यांनी व्याप्त झालेली ती मंथरा कैकेयीला म्हणाली, “ अगे खुळे, भलत्याच प्रसंगी तूं हा येवढा हर्ष कशाचा मानीत आहेस ? तूं स्वतः शोकसागरामध्ये बुडत आहेस, याची तुला शुद्ध नाही. हे राजपति, भयंकर संकट प्राप्त होऊन शोक करण्याचा समय आला आसतांना, तूं आनंदित झाली आहेस, हें पाहून मला अत्यन्त दुःख होत आहे व मी मनापासून तुझा निषेध करीत आहे. तुझ्या मूढपणाबद्दल मला वाईट वाटत आहे. मृत्यूप्रमाणे सवतीच्या पुत्राचा अभ्युदय प्राप्त झाल्याचें पाहून कोण बरें शहाणी स्त्री आनंदित होईल ? राज्य हें सर्वांनाच साधारण असल्यामुळे भरतापासूनच रामाला भय आहे. तेव्हा याचा विचार करून मी खिन्न झाले आहे; कारण जो एक पुरुष

म० ४ (अयोध्या)

तद्विचिन्त्य विषण्णास्मि भयं भीताद्धि जायते	५
लक्ष्मणो हि महाबाहू रामं सर्वात्मना गतः ।	
शत्रुघ्नश्चापि भरतं काकुत्स्थं लक्ष्मणो यथा	६
प्रत्यासन्नक्रमेणापि भरतस्यैव भामिनि ।	
राज्यक्रमो विसृष्टस्तु तयोस्तावद्यवीयसोः	७
विदुषः क्षत्रचारित्रे प्राज्ञस्य प्राप्तकारिणः ।	
भयात्प्रवेपे रामस्य चिन्तयन्ती तवात्मजम्	८
सुभगा किल कौसल्या यस्याः पुत्रोऽभिषेक्ष्यते ।	
यौवराज्येन महता श्वः पुष्येण द्विजोत्तमैः	९
प्राप्तां वसुमतीं प्रीतिं प्रतीतां हतविद्विषम् ।	
उपस्थास्यसि कौसल्यां दासीवत्त्वं कृताञ्जलिः	१०
एवं च त्वं सहास्माभिस्तस्याः प्रेष्या भविष्यसि ।	

ज्या दुसऱ्या पुरुषाला भूत असतो, तां अधिकारापन्न झाला असतां त्या दुसऱ्या पुरुषाला त्याच्यापासून भय प्राप्त होतें. ( १-५ )

महापराक्रमी लक्ष्मण सर्वस्वीं रामाच्या तंत्राने वागणारा आहे आणि लक्ष्मण ज्याप्रमाणे काकुत्स्थकुलोत्पन्न रामाच्या तंत्राने वागत आहे, तसा शत्रुघ्नही भरताच्या तंत्राने वागत आहे. जन्माच्या क्रमावरून पाहतां देखील रामानन्तर भरताचाच हक्क राज्यावर पोहोचते आणि लक्ष्मण व शत्रुघ्न हे दोघेही वयाने भरतापेक्षाही लहान असल्यामुळे त्यांचा राज्यावरचा हक्क फारच दूर आहे. ( ६-७ )

यास्तव सर्व शास्त्रवेत्ता, राजनीतीं अत्यन्त निपुण व विलंब न करितां सम-योचित कर्तव्य गोष्ट करणारा जो राम त्याच्यापासूनच तुझ्या पुत्राला भय प्राप्त होणार असं समजून मी त्याच्या भयाने कापत आहे. उदयीक पुष्यनक्षत्रावर द्विजश्रेष्ठांकडून जिच्या पुत्राला श्रेष्ठ यौवराज्याचा अभिषेक होणार ती कौसल्या खरोखर भाग्यवती आहे. उद्या पृथ्वी प्राप्त होऊन कौसल्या आनंदित झाली असतां आणि तुम्हांस रख्या प्रतिपक्ष्यांना नष्टप्राय करून ती प्रसिद्धीला आली असतां, तुला हात जोडून दासीप्रमाणे तिच्या सेवेमध्ये तत्पर राहणें भाग पडेल. ( ८-१० )

याप्रमाणे तूं आम्हांस सहवर्तमान तिची दासी होशील आणि तुज्जा पुत्र रामाचा।

पुत्रश्च तव रामस्य प्रेष्यत्वं हि गमिष्यति ११  
 हृष्टाः खलु भविष्यन्ति रामस्य परमाः स्त्रियः । ×  
 अप्रहृष्टा भविष्यन्ति स्नुषास्ते भरतक्षये १२

दास होईल. सीतेच्या सख्यासुद्धा आनंदित होतील आणि राज्यप्राप्तिकमांतून भर-  
 ताचें नांव नाहीसें झालें असता, तुझ्या स्नुषा दुःखित होऊन राहतील.” याप्रमाणे

× या श्लोकांतील “रामस्य परमाः स्त्रियः ” या शब्दांवरून “ रामाला सीतेव्यतिरिक्त आणखीही बहुत स्त्रिया होत्या, ” असें अनुमान काढून, कांही विद्वान् लोक रामाच्या एकरूपत्नीत्वास दूषण आणतात; पण तें त्यांचें अनुमान सत्य नाही. “ परमाः ” म्हणजे, श्रेष्ठ, पूज्य, सन्मान्य अशा स्त्रिया. म्हणजे आया, मावऱ्या, काक्या, माम्या, आते व इतक्याच नात्याच्या बहिणी. त्याच प्रमाणे, सीतेच्याही इतक्याच नात्याच्या स्त्रिया म्हणजे रामाच्या इतक्या प्रकारच्या इतक्याच साखा व मेहुण्या आणि सीतेच्या सैत्रिणी, या सर्व “ रामस्य परमाः स्त्रियः ” म्हणजे “ मानकरणी ” होत. या ठिकाणी “ रामस्य ” ही संबंध-सामान्ये षष्ठी आहे, या कारणास्तव येथे “ स्त्री ” शब्दाचा “ पाणि-गृहीती, पत्नी ” असा अर्थ होत नाही. “ पाणिग्रहण केलेली स्त्री ” या अर्थी भाषे-मध्ये सारीं सात नांवें आहेत तीं- “ पत्नी, पाणिगृहीती, द्वितीया, सहधर्मिणी, भार्या, जाया व दारा, ” हीं सात होत. हीं नांवें - “ पाणिग्रहण केलेल्या स्त्रीव्यतिरिक्त ” अन्यस्त्रियास लागूच शकत नाहीत. तसें ‘ स्त्री ’ या शब्दाचें नाही. “ स्त्री ” हा शब्द यद्यपि, “ पाणिग्रहण केलेल्या स्त्रीसही ” लावला जातो, तथापि, विशेषतः तो सामान्य स्त्रीचाचिही असल्याकारणाने, या “ पत्नी ” आदि सात शब्दांसारखा “ स्त्री ” शब्दाचा “ पाणिग्रहण केलेलीच, ” असा निश्चयात्मक अर्थ होत नाही आणि एकन्दर रामायणावरून पाहतांही “ रामाला सीतेव्यतिरिक्त अन्य विवाहित किंवा भोगिनी स्त्री असल्याचा कोठे वासदेखील नाही. ” या कारणास्तव परम मर्यादापुरुषोत्तम, धर्ममूर्ति, सत्यप्रतिज्ञ अशा श्रीरामाच्यासंबंधांत अशी अश्लाघ्य अनुमानें काढणें हें अत्यन्त “ असमंजस पणाचेंच ” केवळ नव्हे, तर त्याच्याही पलाकटचें “ वाय म्हणतां येईल, ” त्याचें द्योतक आहे.

तां दृष्ट्वा परमप्रीतां ब्रुवन्तीं मन्थरां ततः ।  
 रामस्यैव गुणान्देवी कैकेयी प्रशशंस ह १३  
 धर्मज्ञो गुणवान्दान्तः कृतज्ञः सत्यवाञ्छुचिः ।  
 रामो राजसुतो ज्येष्ठो यौवराज्यमतोऽर्हति १४  
 भ्रातृन्भृत्यांश्च दीर्घायुः पितृवत्पालयिष्यति ।  
 संतप्यसे कथं कुब्जे श्रुत्वा रामाभिषेचनम् १५  
 भरतश्चापि रामस्य ध्रुवं वर्षशतात्परम् ।

रामाविषयी अतिशय असंतुष्ट होऊन भाषण करीत असलेल्या त्या मंथरेला अवलोकन करूनही राजपत्नी कैकेयी रामाच्याच गुणांची प्रशंसा करू लागली. ( ती म्हणाली ) राम हा धर्मवेत्ता, गुणवान्, आत्मसंयमी, कृतज्ञ, सत्यानिष्ठ आणि आचरणाने निर्मल असून राजाचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यालाच यौवराज्य प्राप्त होणें योग्य आहे. तो दीर्घायु राम भ्रात्यांचें आणि दासांचें— पुत्रांचें परिपालन करणाऱ्या पित्याप्रमाणे— पालन करील. तेव्हा, हे कुबडधे, रामाला अभिषेक होत आहे, हें ऐकून तुझ्या अंगाचा काय कारणास्तव सन्ताप होत आहे ? ( ११-१५ )  
 पुरुषश्रेष्ठ भरतही जर राज्यप्राप्तीची इच्छा धरीत असेल, तर रामाने शंभर

( टिप्पणी मागील पृष्ठावरून चालू )

( २ ) याच श्लोकाच्या पुढल्या अर्थात “ स्नुषास्ते भरतक्षये ” असे शब्द आहेत. यांतील “ स्नुषा ” म्हणजे सुनेवरोबर तिच्या माहेरून आंदण आलेल्या तिच्या दासी, या सर्व “ सुनाच ” म्हटल्या जातात.

सांप्रत देखील राजपुतान्यांत राजघराण्यांतून, व मोठ्या खानदानी रजपूत घराण्यांमधून दासी व दास मांचा वर्ग असतो. त्यांना “ गोले ” असे म्हणतात. त्या गोल्यांच्या ज्या माहेरवासिणी मुली त्यांना “ बेटी ” असे म्हणतात. त्यांच्या सासुरवासिणी सुना ज्या असतात, त्यांना “ बहु ” म्हणतात. महाराष्ट्रांत-देखील मराठे क्षत्रिय राजघराण्यांत आणि खानदानी मराठा क्षत्रिय-घराण्यांतूनही हा असाच व्यवहार दृष्टीस पडतो. गोल्याला महाराष्ट्रांत “ लेकवळ्या ” म्हणतात व त्या लेकवळ्यांच्या माहेरवासिणी त्या “ लेकी किंवा पोरी ” व सासुरवासिणी त्या “ सुना ” म्हटल्या जातात. “ सुनापोरी ” हा हड शब्द आहे.



पितृपेतामहं राज्यमवाप्स्यति नरर्षभः	१६
सा त्वमभ्युदये प्राप्ते दहामानेव मन्थरे ।	
भविष्यति च कल्याणे किमिदं परितप्यसे	१७
यथा वै भरतो मान्यस्तथा भूयोऽपि राघवः ।	
कौसल्यातोऽतिरिक्तं च मम शुश्रूषते बहु	१८
राज्यं यदि हि रामस्य भरतस्यापि तत्तदा ।	
मन्यते हि यथात्मानं तथा भ्रातृस्तु राघवः	१९
कैकेय्या वचनं श्रुत्वा मन्थरा भृशदुःखिता ।	
दीर्घमुष्णं विनिःश्वस्य कैकेयीमिदमब्रवीत्	२०
अनर्थदर्शिनी मौर्ख्यान्नात्मानमवबुध्यसे ।	
शोकव्यसनविस्तीर्णे मज्जन्ती दुःखसागरे	२१
भविता राघवो राजा राघवस्य च यः सुतः ।	
राजवंशात्तु भरतः कैकेयि परिहास्यते	२२

वर्षे राज्य केल्यानंतर पितृपितामहादि परंपरेने चालत आलेले राज्य निःसंशय त्यालाही प्राप्त होईल. तस्मात्, रामाभिषेकरूप उत्सव प्राप्त झाला असून, भरताभिषेकरूप श्रेयःप्राप्तीही कांही कालाने होण्याचें निश्चित असतांना, हे मन्थरे, तूं अगदी होरपळल्यासारखी कशाकरिता संतप्त होत आहेस ? मला जसा भरत मान्य आहे, तसा राम तर त्याच्याहीपेक्षा अधिक मान्य आहे आणि तोही कौसल्येपेक्षा माझ्याच शुश्रूषेमध्ये फार तत्पर असतो. शिवाय, रामाला जर राज्य प्राप्त होत आहे, तर तें भरतालाही प्राप्त झाल्यासारखेंच आहे; कारण तो स्वताप्रमाणे आपल्या भ्रात्यांना समजत आहे. ” ( १६-१९ )

हें कैकेयीचें भाषण श्रवण करून मन्थरा अतिशय संतप्त झाली आणि दीर्घ व उष्ण असा सुस्कारा टाकून कैकेयीला म्हणाली “ भलतेंच मनांत घेऊन बसलेली तूं शोक आणि संकट यांनीं व्याप्त झालेल्या दुःखसागरामध्ये बुडत असतांनाही मूर्खपणामुळे तुला स्वतःचें भान राहिलेले नाही. रघुवंशज राम उद्या राजा झाला, म्हणजे त्याचाच पुत्र पुढे राजा होणार आणि हे कैकेयी, राजवंशापासून भरत च्युत होणार. हे स्त्रिये, राजाचे सर्वच पुत्र कधी राज्य

नहि राक्षः सुताः सर्वे राज्ये तिष्ठन्ति भामिनि ।	
स्थाप्यमानेषु सर्वेषु सुमहाननयो भवेत्	२३
तस्माज्ज्येष्ठे हि कैकेयि राज्यतन्त्राणि पार्थिवाः ।	
स्थापयन्त्यनवद्याङ्गि गुणवत्स्वितरेष्वपि	२४
असावत्यन्तनिर्भग्नस्तव पुत्रो भविष्यति ।	
अनाथवत्सुखेभ्यश्च राजवंशाच्च वत्सले	२५
साहं त्वदर्थं संप्राप्ता त्वं तु मां नावबुध्यसे ।	
सपत्निवृद्धौ या मे त्वं प्रदेयं दातुमर्हसि	२६
ध्रुवं तु भरतं रामः प्राप्य राज्यमकण्टकम् ।	
देशान्तरं नायायिता लोकान्तरमथापि वा	२७
बाल एव तु मातुल्यं भरतो नायितस्त्वया ।	
संनिकर्षाच्च सौहार्दं जायते स्थावरेष्विव	२८

करीत नसतात; कारण, सर्वच पुत्र राज्य कलं लागले असतां फारच मोठा अनर्थ होईल. तस्मात्, हे सुंदरी कैकेयी, इतर पुत्र गुणवान् असतांनाही ज्येष्ठ पुत्रालाच राज्याचे अधिकार देत असतात. सारांश, हे दयाशील कैकेयी, हा तुझा पुत्र अनाथाप्रमाणे राजवंशाला आणि सर्व सुखांना अगदी शेवटपर्यंत मुकणार. म्हणून मी तुझ्याकरिता येथे आलें असून, तूं तर माझ्याकडे लक्ष्यच देत नाहीस !! इतकेंच नव्हे, तर सवतीचा अभ्युदय होत आहे, म्हणून तूं मला उलट देणगी देण्यास उद्युक्त झाली आहेस. रामाला निष्कंटक राज्य प्राप्त झालें असतां, तो भरताला परदेशीं अथवा परलोकांही निःसंशय पाठवून देणार. ( २०-२७ )

भरताला तर तूं बालपणींच मातुलगृहीं पाठवून दिलें आहेस; परंतु वृक्षलता-दिकांचे ठिकाणीं सान्निध्यामुळे जसें परस्परसंयोगरूप प्रेम वाढत असतें तसें मनुष्यांमध्येही सान्निध्यामुळेच प्रेम वाढत असतें. ( सारांश वृक्ष, लता बगैरे जवळजवळ असल्यामुळे जशीं एकमेकांना कवटाळून धरितात, तशीच मनुष्यांची स्थिति असल्यामुळे प्रथमपासून भरत जर पित्याचे संनिध असता, तर त्यालाही आज राज्याचा विभाग प्राप्त झालाच असता. शत्रुघ्न येथे असता, तर कदाचित् भरताचा घात झाला नसता; परंतु

भरतानुवशात्सोऽपि शत्रुघ्नस्तत्समं गतः ।	
लक्ष्मणो हि यथा रामं तथायं भरतं गतः	२९
ध्रुयते हि द्रुमः कश्चिच्छेत्तव्यो वनजीवनैः ।	
संनिकर्षादिषीकाभिर्मोचितः परमाद्भयात्	३०
गोप्ता हि रामं सौमित्रिर्लक्ष्मणं चापि राघवः ।	
अश्विनोरिव सौध्रात्रं तयोर्लोकेषु विश्रुतम्	३१
तस्मान्न लक्षणणे रामः पापं किञ्चित्करिष्यति ।	
रामस्तु भरते पापं कुर्यादेव न संशयः	३२
तस्माद्राजगृहादेव वनं गच्छतु राघवः ।	
एतद्धि रोचते मह्यं भृशं चापि हितं तव	३३
एवं ते ज्ञातिपक्षस्य श्रेयश्चैव भविष्यति ।	
यदि चेद्भरतो धर्मात्पित्र्यं राज्यमवाप्स्यति	३४
स ते सुखोचितो वालो रामस्य सहजो रिपुः ।	

तोही भरताच्या तंत्राने वागणारा असल्यामुळे त्याच्याबरोबर चालता झाला; कारण लक्ष्मण जसा रामाच्या अनुरोधाने वागणारा आहे, तसा हा भरताच्या अनुरोधाने वागणारा आहे. वनामध्ये उपजीविका करणाऱ्यांना एक वृक्ष तोडावयाचा होता; परंतु त्याच्या भोवताली असलेल्या काटेरी झुडुपांनी त्या पराकाष्ठेच्या भीतीपासून त्या वृक्षाला मुक्त केलें असे ऐकण्यांत आहे. (२८-३०)

सुमित्रापुत्र लक्ष्मण रामाचें रक्षण करणारा असून, राम लक्ष्मणाचें रक्षण करणारा आहे; कारण त्या उभयतांतील भ्रातृप्रेम अश्विनीकुमारांच्या भ्रातृप्रेमाप्रमाणे लोकप्रसिद्ध आहे. यामुळे लक्ष्मणाचें राम यत्किञ्चित्ही वाईट करणार नाही, परंतु, भरताचें तो निःसंशय वाईट करणारच. तस्मात् राजवाड्यांतूनच आज रामाने वनांत चालतें व्हावें, हें मला रुचत आहे आणि तुझेंही यामध्ये अतिशय हित आहे. याप्रमाणे भरताला जर धर्मतः पित्याचें राज्य प्राप्त झालें, तर तुझ्या माहेरच्या माणसाचेंही कल्याण होईल. तात्पर्य, रामाला राज्यलक्ष्मी प्राप्त झाली, तर त्याचा स्वभावतः शत्रु असलेला, नित्य सुखोपभोगाच्याच योग्य असा तुझा

समृद्धार्थस्य नष्टार्थो जीविष्यति कथं वशे	३५
अभिद्रुतमिवारण्ये सिंहेन गजयूथपम् ।	
प्रच्छाद्यमानं रामेण भरतं त्रातुमर्हसि	३६
दर्पांनिराकृता पूर्वं त्वया सौभाग्यवत्तया ।	
राममाता सपत्नी ते कथं वैरं न यापयेत्	३७
यदा च रामः पृथिवीमवाप्स्यते प्रभूतरत्नाकरशैलसंयुताम् ।	
तदा गमिष्यस्यशुभं पराभवं सहैव दीना भरतेन भामिनि	३८
यदा हि रामः पृथिवीमवाप्स्यते ध्रुवं प्रणष्टो भरतो भविष्यति ।	
अतो हि संचिन्तय राज्यमात्मजे परस्य चैवास्य विवासकारणं	३९
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोध्याकाण्डेऽष्टमः सर्गः ॥ ८ ॥ [ ३२९ ]	

नवमः सर्गः ।

एवमुक्त्वा तु कैकेयी क्रोधेन ज्वलितानना ।

दीर्घमुष्णं विनिःश्वस्य मन्थरामिदमब्रवीत् १

बालक राज्यापासून च्युत झाला असतां, त्या रामाच्या आज्ञेत दासवत् वागून कसा बरें जिवन्त राहील ? तस्मात्, अरण्यामध्ये पाठीस लागलेल्या सिंहापासून गजेन्द्राप्रमाणे रामाकडून पादाक्रान्त होणाऱ्या भरताचें तूं रक्षण कर. ( ३१-३६ )

पतिप्रेमाच्या जोरावर पूर्वी तूं गर्वाने रामाच्या मातेला जुमानिलेले नाहीस. तेव्हा ती तुझी सवत आता त्या वैराचा कां बरें सूड उगवून घेणार नाही ? हे स्त्रिये, विशाल समुद्र आणि पर्वत यांसहवर्तमान पृथ्वी जेव्हा रामाला प्राप्त होईल, तेव्हा भरतासहवर्तमान तूं अनाथ होऊन राममातेच्या दास्यत्वाला प्राप्त होशील. तात्पर्य, रामाला पृथ्वी प्राप्त झाली असतां भरताचा निःसंशय घात होईलच होईल. यास्तव, ज्या उपायाने आपल्या पुत्राला राज्यप्राप्ति होईल व रामाला राज्याबाहेर घालवितां येईल, त्याची मनांत नीट योजना कर. ( ३७-३९ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथोध्याकांडापैकी आठवा सर्ग समाप्त झाला ॥ ८ ॥

याप्रमाणे मन्थरा म्हणाली असतां, कैकेयीची मुद्रा क्रोधाने लाल झाली आणि दीर्घव उष्ण सुस्कारा टाकून ती मन्थरेला म्हणाली, "तर मग आजच मी रामाला

अद्य राममितः क्षिप्रं वनं प्रस्थापयाम्यहम् ।	
यौवराज्येन भरतं क्षिप्रमद्याभिषेचये	२
इदं त्विदानीं संपश्य केनोपायेन साधये ।	
भरतः प्राप्नुयाद्राज्यं न तु रामः कथंचन	३
एवमुक्त्वा तु सा देव्या मन्थरा पापदर्शिनी ।	
रामार्थमुपहिंसन्ती कैकेयीमिदमब्रवीत्	४
हन्तेदानीं प्रपश्य त्वं कैकेयि श्रूयतां वचः ।	
यथा ते भरतो राज्यं पुत्रः प्राप्स्यति केवलम्	५
किं न स्मरसि कैकेयि स्मरन्ती वा निगूहसे ।	
यदुच्यमानमात्मार्थं मत्तस्त्वं श्रोतुमिच्छसि	६
मयोच्यमानं यदि ते श्रोतुं छन्दो विलासिनि ।	
श्रूयतामभिधास्यामि श्रुत्वा चैतद्विधीयताम्	७
श्रुत्वैवं वचनं तस्या मन्थरायास्तु कैकयी ।	
किंचिदुत्थाय शयनात्स्वास्तीर्णादिदमब्रवीत्	८

सत्वर वनामध्ये पाठवितें आणि भरताला आजच्या आजच सत्वर यौवराज्याचा अभिषेक करवितें; परंतु हे मंथरे, कांही केलें तरी, रामाला राज्य प्राप्त न होतां भरतालाच राज्य प्राप्त व्हावें, ही गोष्ट कोणत्या उपायाने मला साधितां येईल, याचा तूं विचार कर. ” याप्रमाणे राजपत्नी मंथरेला म्हणाली असतां, वाईट चिंतणारी ती मंथरा रामाचा अभिषेक हाणून पाडण्याच्या उद्देशाने कैकेयीला म्हणाली ( १-४ ) .

“ हे कैकेयी, आता माझें सामर्थ्य पहा आणि फक्त तुझ्या पुत्राला भरतालाच राज्य कसें प्राप्त होईल, यासंबंधाने तूं आता माझें बोलणें ऐकून घे. हे कैकेयी, तो उपाय तुला स्मरतच नाही किंवा स्मरत असूनही तूं लपवून ठेवीत आहेस ? कारण ज्या अर्थी आपला मनोरथ सिद्धीस नेणारा तो उपाय तूं अनेक वेळा मला सांगितला असूनही मला “सांग,” म्हणून म्हणत आहेस, त्या अर्थी माझ्याच मुखाने वदविण्याचा तुझा उद्देश दिसतो. हे विलासिनी, माझ्या मुखानेच ऐकण्याची जर तुझी इच्छा असेल, तर ऐक आणि ऐकून घेऊन तूं त्याप्रमाणेच वाग. ” हें त्या मंथरेचें भाषण ऐकून घेतल्यावर उत्कृष्ट रीतीने घातलेल्या शय्येपासून

कथयस्व ममोपायं केनोपायेन मन्थरे ।	
भरतः प्राप्नुयाद्राज्यं न तु रामः कथंचन	९
एवमुक्त्वा तदा देव्या मन्थरा पापदर्शनी ।	
रामार्थमुपाहिंसन्ती कैकेयीमिदमब्रवीत्	१०
पुरा देवासुरे युद्धे सह राजर्षिभिः पतिः ।	
अगच्छत्वासुपादाय देवराज्यस्य साह्यकृत्	११
दिशमास्थाय कैकेयि दक्षिणां दण्डकान्प्रति ।	
वैजयन्तामिति ख्यातं पुरं यत्र तिमिध्वजः	१२
स शम्बर इति ख्यातः शतमायो महासुरः ।	
ददौ शक्रस्य सङ्ग्रामं देवसङ्घैरनिन्दितः	१३
तस्मिन्महति सङ्ग्रामे पुरुषान्क्षतविक्षतान् ।	
रात्रौ प्रसप्तान्घ्नन्ति स्म तरसापास्य राक्षसाः	१४
तत्राकरोन्महायुद्धं राजा दशरथस्तदा ।	

कैकेयी किंचित् उठली आणि म्हणाली. ( ५-८ )

“हे मंथरे, कांही केलें, तरी रामाला राज्य प्राप्त न हेतां भरतालाच कोणत्या उपायाने राज्य प्राप्त होईल, तो उपाय तूं मला सांग.” याप्रमाणे राजपत्नी कैकेयी बोलली असतां दुसऱ्याचें वार्डच चिंतणारी ती मंथरा रामाचा अभिषेक हाणून पाडण्याचा उद्देश मनांत धरून कैकेयीला म्हणाली, “पूर्वी देवदैत्यांच्या युद्धामध्ये राजर्षिसहवर्तमान तुझा पति देवराज इंद्राला सहाय्य करण्याकरिता तुला बरोबर घेऊन गेला होता. हे कैकेयी, दक्षिण दिशेस असलेल्या दंडकारण्य देशामध्ये वैजयंत म्हणून प्रसिद्ध राजधानीचें शहर असून, त्या ठिकाणीं तिमिध्वज नांवाचा राजा होता. तोच शंबर म्हणून प्रसिद्ध आहे. शेकडो मार्यांनी युक्त असलेल्या त्या अनिंदित महादैत्याने देवगणांसहवर्तमान इंद्राशी संग्राम केला. ( ९-१३ )

त्या महासंग्रामामध्ये जे पुरुष जखमा लागून रात्रीं पडलेले असत, त्यांना बलात्काराने आंथरुणावरून ओढून नेऊन राक्षस मारीत असत. त्या संग्राम मध्ये दशरथ राजाने मोठें युद्ध केलें. तेव्हा त्या महापराकपी राजाच्या अंगाचे दैत्यांनी

असुरेश्च महाबाहुः शस्त्रैश्च शकलीकृतः	१५
अपवाह्य त्वया देवि सङ्ग्रामान्नष्टचेतनः ।	
तत्रामि विश्वतः शस्त्रैः पतिस्ते रक्षितस्त्वया	१६
तुष्टेन तेन दत्तौ ते द्वौ वरौ शुभदर्शने ।	
स त्वयोक्तः पतिर्देवि यदिच्छेयं तदा वरम्	१७
गृह्णीयां तु तदा भर्तस्तथेत्युक्तं महात्मना ।	
अनभिज्ञा ह्यहं देवि त्वयैव कथितं पुरा	१८
कथेषा तव तु स्नेहान्मनसा धार्यते मया ।	
रामाभिषेकसंभारान्निगृह्य विनिवर्तय	१९
तौ च याचस्व भर्तारं भरतस्याभिषेचनम् ।	
प्रव्राजन् च रामस्य वर्षाणि च चतुर्दश	२०
चतुर्दश हि वर्षाणि रामे प्रव्राजिते वनम् ।	
प्रजाभावगतः स्नेहः स्थिरः पुत्रो भविष्यति	२१

शस्त्रांच्या योगाने अगदी लचके काढिले. हें पाहून, हे राजपति, मूर्छित झालेल्या त्या आपल्या पतीला तूं रणांतून बाहेर दूर काढून नेलेंस; तथापि, तेथेही असुरांनी शस्त्रांच्या योगाने त्याच्या शरिराला क्षतें पाडिलींच; पण त्या प्रसर्गीही तूं त्याचें रक्षण केलेंस. हें पाहिल्यावर तुझा भर्ता संतुष्ट होऊन, हे सुंदरी, तुला त्याने दोन वर देऊं केले असतां, “इच्छेस येईल तेव्हा मी हे वर मागून घेईन,” म्हणून तूं त्याला सांगितलें आहेस व तो महात्माही त्या वेळीं “ठीक आहे” म्हणून बोलला आहे. हे राजपति, हा प्रकार मला विदित नव्हता; परंतु तूंच पूर्वी सांगितला आहेस. ( १४-१८ )

ही गोष्ट तुझे ठिकाणीं प्रेम असल्यामुळे मी मनांत धरून ठेविलेली आहे. याकरिता वरांच्या जोरावर तूं पतीला अडवून धर आणि रामाला अभिषेक करण्याच्या तयारीपासून त्याला परावृत्त कर. तात्पर्य, भरताला राज्याभिषेक आणि रामाला चवदा वर्षेपर्यन्त वनवास, याप्रमाणे ते दोन वर तूं आपल्या भर्त्यापासून मागून घे. चवदा वर्षे राम वनामध्ये गेला म्हणजे तुझ्या पुत्राविषयी प्रजेच्या अंतःकरणांत प्रेम उत्पन्न होईल आणि त्या योगाने राज्यावर त्याचे

क्रोधागारं प्रविशाद्य क्रुद्धेवाश्वपतेः सुते ।	
शेष्वानन्तर्हितायां त्वं भूमौ मलिनवासिनी	२२
मा स्मैनं प्रत्युदीक्षेथा मा चैनमभिभाषथाः ।	
रुदन्ती पार्थिवं दृष्ट्वा जगत्यां शोकलालसा	२३
दयिता त्वं सदा भर्तुरत्र मे नास्ति संशयः ।	
त्वत्कृते च महाराजो विशेदपि हुताशनम्	२४
न त्वां क्रोधयितुं शक्तो न क्रुद्धां प्रत्युदीक्षितुम् ।	
तव प्रियार्थं राजा तु प्राणानपि परित्यजेत्	२५
न ह्यतिक्रमितुं शक्तस्तव वाक्यं महीपतिः ।	
मन्दस्वभावे बुध्यस्व सौभाग्यबलमात्मनः	२६
मणिमुक्तासुवर्णानि रत्नानि विविधानि च ।	
दद्याद्दशरथो राजा मा स्म तेषु मनः कृथाः	२७
यौ तौ देवासुरे युद्धे वरौ दशरथो ददौ ।	
तौ स्मारय महाभागे सोऽर्थो न त्वाक्रमेदिति	२८

आसन दृढ व स्थिर होईल. तस्मात्, हे अश्वपतिकन्ये, तूं आज क्रोधग्रहामध्ये जा आणि भूमीवर कांहीएक न आंधरतां मलिन वस्त्र परिधान करून पड. ( १९-२२ )

राजा आला. असतां त्याच्याकडे तूं पाहूंही नकोस आणि कांही भाषणही करूं नकोस. राजाला पाहिल्याबरोबर तूं शोकाकुल होऊन भूमीवर रुदन करीत पडलेली रहा. तुझ्यावर भर्त्यांचें निरन्तर प्रेम आहे, याविषयी मला संशय नाही. इतकेंच नव्हे परंतु, तूं क्रुद्ध असतांना तुझ्याकडे पाहण्याचेंही त्याला धैर्य नाही. तुला प्रिय असलेली गोष्ट करण्याकरिता राजा प्राणांचाही त्याग करील. तुझा शब्द खाली पाडण्यास तो भूपति समर्थ नाही. तेव्हा, हे मूढे, पतिप्रेमाचें केवढें बळ तुला आहे, हें तूं समजून ऐस. ( २३-२६ )

मणि, मोत्यें, सुवर्ण आणि नाना प्रकारचीं रत्नें तुला दशरथ राजा देऊं लागेल; परंतु तूं त्यांचे ठिकाणीं आपलें मन गुंतवूं नको. हे महाभाग्यवती कैकेयी, देव-दैत्यांच्या युद्धाचे वेळीं जे वर तुला दिलेले आहेत, त्यांचें तूं त्याला स्मरण कर,



यदा तु ते वरं दद्यात्स्वयमुत्थाप्य राघवः ।	
व्यवस्थाप्य महाराजं त्वमिमं वृणुया वरम्	२९
रामप्रवाजनं दूरं नव वर्षाणि पञ्च च ।	
भरतः क्रियतां राजा पृथिव्यां पार्थिवर्षभ	३०
चतुर्दश हि वर्षाणि रामे प्रवाजिते वनम् ।	
रूढश्च कृतमूलश्च शेषं स्थास्यति ते सुतः	३१
रामप्रवाजनं चैव देवि याचस्व तं वरम् ।	
एवं सेत्स्यन्ति पुत्रस्य सर्वार्थास्तव कामिनि	३२
एवं प्रवाजितश्चैव रामोऽरामो भविष्यति ।	
भरतश्च गतामित्रस्तव राजा भविष्यति	३३
येन कालेन रामश्च वनात्प्रत्यागमिष्यति ।	

म्हणजे तुझा तो उद्देश अगदीच कांही निष्फल हाणार नाही. जेव्हा स्वतः शक्ये-  
वरून राजा तुला वर देईल, तेव्हा त्याला वचन पालन करण्याविषयी आधी शपथने  
बांधून घे आणि मग “ हे राजाधिराज, चवदा वर्षे रामाला दूर वनामध्ये  
हाकून देऊन भरताला पृथ्वीचा राजा करावा, ” असा वर तू त्याच्यापाशी  
माग. ( २७-३० )

चवदा वर्षे राम वनामध्ये गेला असतां तितक्या कालामध्ये तुझा पुत्र भरत  
चांगला वाढेल आणि मुळें धरून राहील. सारांश, पुष्कळ वर्षेपर्यंत परिपालन  
केलेला वृक्ष ज्याप्रमाणे चांगला वाढीस लागतो आणि त्याचीं मुळें पक्कीं बसतात,  
त्याचप्रमाणे चवदा वर्षेपर्यंत राम वनवासांत गेला असतां तुझ्या पुत्राच्या राज्या-  
ला बळकटी येऊन, राज्यसंरक्षणाचें एक मुख्य साधन जें सैन्य तेंही तितका काल  
लोटेपर्यंत त्याला वश होऊन राहील व असें झालें असतां राम जरी वनवासांतून  
परत आला, तरी तुझा पुत्र राज्यापासून भ्रष्ट होणार नाही आणि रामही  
राज्याची आशा धरणार नाही. यास्तव, हे राजपत्नी, रामाला वनांत धाडणें हाच  
वर तू त्याच्यापाशी माग, म्हणजे हे कामिनी, पुत्रासंबंधाने तुझे सर्व मनोरथ  
परिपूर्ण होतील. याप्रमाणे रामाला हाकून लाविलें असतां तो प्रजाजनाना अप्रिय  
होईल आणि शत्रु नाहीसा झालेला तुझा भरत राजा होईल. राम वनांतून परत

अन्तर्वहिश्च पुत्रस्ते कृतमूलो भविष्यति	३४
संगृहीतमनुष्यश्च सुहृद्भिः साकमात्मवान् ।	
प्राप्तकालं नु मन्येऽहं राजानं वीतसाध्वसा	३५
रामाभिषेकसंकल्पाग्निगृह्य विनिवर्तय ।	
अनर्थमर्थरूपेण ग्राहिता सा ततस्तया	३६
दृष्टा प्रतीता कैकेयी मन्थरामिदमब्रवीत् ।	
सा हि वाक्येन कुञ्जायाः किशोरीघोत्पथं गता	३७
कैकेयी विस्मयं प्राप्य परं परमदर्शना ।	
प्रज्ञां ते नावजानामि श्रेष्ठ श्रेष्ठाभिधायिनि	३८

येईल, तोंपर्यंत तर मध्यन्तरांच्या काळांत सैन्य व प्रजा यांचें अन्तर्वाह्य प्रेम संपादन झाल्याकारणाने, राज्यावर तुझ्या पुत्राचें आसन चांगलें दृढमूल होईल. ( ३१-३४ )

इतकेंच नव्हे परंतु, विश्वासूक माणसांचा संग्रह त्याच्यापार्शी होऊन, त्या जितेंद्रिय भरताच्या मित्राविषयीही प्रजाजनांचे ठिकाणीं अचल प्रेम उत्पन्न होईल. सारांश, रामाला अभिषेक करण्यापासून राजाला परावृत्त करण्याचा हाच समय आहे, असें मला वाटतें. यास्तव, अगदी निर्भयपणाने, वरांच्या जोरावर राजाला कचाट्यांत धरून रामाला अभिषेक करण्याच्या संकल्पापासून तूं त्याला निवृत्त कर." याप्रमाणे त्या मंथरेने अनर्थावह गोष्टच हिताची आहे, असें कैकेयीचे अंतःकरणांत ठसविलें असतां कैकेयीला हर्ष झाला आणि तिने तिचा उपदेश मान्य केला; कारण लहान शिगरुं बरोबर असलेल्या घोडीप्रमाणे कुबडीच्या भाषणाने ती अत्यंत समजस कैकेयीही अतिशय विस्मित होऊन आड मार्गाला गेली. ( तात्पर्य, अगदी अल्पवयी शिगरुं बरोबर येत असलें, म्हणजे घोडी ज्याप्रमाणे चाबुकस्वार वर बसला असतांनाही त्याला न जुमानितां आपल्या शिगराकरिता आडमार्गाला जाते, त्याप्रमाणे कैकेयी राजाचे अर्धन असतांनाही मंथरेच्या उपदेशामुळे भरताकरिता कुमार्गाकडे वळली ) आणि म्हणूनच मंथरेला म्हणाली, " हितोप- देशाविषयी कुशल व श्रेष्ठ मंथरे, मी तुझ्या बुद्धीची अवज्ञा करित नाहीं. ( ३५-३८ )

पृथिव्यामासि कुब्जानामुत्तमा बुद्धिनिश्चये ।	
त्वमेव तु ममार्थेषु नित्ययुक्ता हितैषिणी	३९
नाहं समवबुद्ध्येयं कुब्जे राज्ञश्चिकीर्षितम् ।	
सन्ति दुःसांस्थिताः कुब्जे वक्राः परमपापिकाः	४०
त्वं पद्ममिव वातेन संनता प्रियदर्शना ।	
उरस्तेऽभिनिविष्टं वै यावत्स्कन्धात्समुन्नतम्	४१
अधस्ताच्चोदरं शान्तं सुनाभमिव लज्जितम् ।	
प्रतिपूर्णं च जघनं सुपीनौ च पयोधरौ	४२
विमलेन्दुसमं वक्रत्रमहो राजसि मन्थरे ।	
जघनं तव निर्मृष्टं रशनादामभूषितम्	४३
जङ्घे भृशमुपन्यस्ते पादौ च व्यायतावुभौ ।	
त्वमायताभ्यां सक्थिभ्यां मन्थरे क्षौमवासिनि	४४

कार्यं कोणते आणि अकार्यं कोणतें, याचा बुद्धिपूर्वक निश्चय करण्याविषयी तूं पृथ्वीतील सर्व कुबड्या दासींमध्ये श्रेष्ठ आहेस आणि तूंच माझ्या कार्याविषयी नेहमी तत्पर असून, माझें हित इच्छिणारी आहेस. हे कुबड्ये, तूं जर समजाविलें नसतेंस, तर राजाचें हें कारस्थान माझ्या लक्ष्यांतच आलें नसतें. हे कुबजे आकृतीने कुरूप, स्वभावाने कुटिल आणि आचरणानेही अत्यंत पापी अशाच दासी पुष्कळ असतात. ( ३९-४० )

परंतु, तूं मात्र वायूने नम्र झालेल्या कमलिनीप्रमाणे वाकलेली असून, तुझी मुद्रा दुसऱ्याला आनंद देणारी आहे. तुझें वक्षःस्थल कुबड्याने व्याप्त झाल्यामुळे स्कंधापयर्त उन्नत आहे आणि वक्षःस्थलाच्या अधोभागी उतकृष्ट नाभीने युक्त असलेलें तुझें उदर कृश असल्यामुळे वक्षःस्थलाची उन्नति पाहून लज्जित झाल्यासारखें दिसत आहे. तुझा कटिप्रदेश विस्तीर्ण असून स्तन चांगले पृष्ठ आहेत आणि तुझें मुख निर्मल चंद्राप्रमाणे दिसत आहे व यामुळे खरोखर, हे मंथरे, तूं कितीतराी चमकत आहेस. तुझा कटिप्रदेश स्वच्छ असून कमरपट्ट्याने भूषित झालेला आहे आणि तुझ्या पोटाच्या तर लोकांच्या उपमेस पात्र झाल्या असून, तुझे दोन्ही पाय विस्तीर्ण आहेत. हे सुंदरी मंथरे, तूं पैठणी नेसून माझ्यापुढे चालू लागलसि

अग्रतो मम गच्छन्ती राजसेऽतीव शोभने ।	
आसन्याः शम्बरे मायाः सहस्रमसुराधिपे	४५
हृदये ते निविष्टास्ता भूयश्चान्याः सहस्रशः ।	
तदेव स्थगु यद्दीर्घं रथघोणमिवायतम्	४६
मतयः क्षत्रविद्याश्च मायाश्चात्र वसन्ति ते ।	
अत्र तेऽहं प्रमोक्ष्यामि मालां कुब्जे हिरण्मयीम्	४७
अभिषेक्ते च भरते राघवे च वनं गते ।	
जात्येन च सुवर्णेन सुनिष्ठेन सुन्दरि	४८
लब्धार्था च प्रतीता च लेपयिष्यामि ते स्थगु ।	
मुखे च तिलकं चित्रं जातरूपमयं शुभम्	४९
कारयिष्यामि ते कुब्जे शुभान्याभरणानि च ।	
परिधाय शुभे वस्त्रे देवतेव चरिष्यासि	५०
चन्द्रमाह्वयमानेन मुखेनाप्रतिमानना ।	

म्हणजे लांब लांब मांड्यांच्या योगाने तूं अतिशयच मनोहर दिसत असतेस. असुराधिपति शंबरापाशी ज्या हजारो माया होत्या त्या व इतरही हजारो माया तुझ्या हृदयामध्ये राहिलेल्या आहेत. आणि रथचक्राच्या तुंब्याप्रमाणे विस्तीर्ण असलेले असे तेंच हें तुझें दीर्घ कुबड आहे, ज्या या तुझ्या कुबडामध्ये मति, राजनीति आणि माया या घर करून आहेत. यास्तव, हे कुब्जे, या तुझ्या कुबडावर ही सोन्याची माल मी घालत्यें. (४९-४७)

राम वनांत जाऊन भरताला राज्याभिषेक झाला की, माझे मनोरथ परिपूर्ण होऊन मला सन्तोष होईल आणि मग हें तुझें कुबड उत्तम जातवन्त बावनकर्शा सोन्याने मढवून काढीन व तुझ्या ललाटावर. अनेक तन्हेतन्हेचीं रत्ने ज्यांत बसविली आहेत, असा एक अत्यन्त सुन्दर, उत्तम प्रतीच्या सोन्याचा तिलकाकृत अलंकार घडवून घालीन. हे कुबडे, चांगली चांगली भूषणे मी तुझ्याकरिता करवीन आणि उत्कृष्ट वस्त्रे परिधान करून तूं देवतेप्रमाणें संचार करशील. (४८-५०)

अप्रतिम सौन्दर्याच्या योगाने चन्द्राशाही स्पर्धा करणाऱ्या आपल्या मुखामुळे

गमिष्यसि गतिं मुख्यां गर्वयन्ती द्विषज्जने	५१
तवापि कुब्जाः कुब्जायाः सर्वाभरणभूषिताः ।	
पादौ परिचरिष्यन्ति यथैव त्वं सदा मम	५२
इति प्रशस्यमाना सा कैकेयीमिदमब्रवीत् ।	
शयानां शयने शुभ्रे वेद्यामग्निशिखामिव	५३
गतोदके सेतुबन्धो न कल्याणि विधीयते ।	
उत्तिष्ठ कुरु कल्याणं राजानमनुदर्शय	५४
तथा प्रोत्साहिता देवी गत्वा मन्थरया सह ।	
क्रोधागारं विशालाक्षी सौभाग्यमदगर्विता	५५
अनेकशतसाहस्रं मुक्ताहारं वराङ्गना ।	
अवमुच्य वरार्हाणि शुभान्याभरणानि च	५६
तदा हेमोपमा तत्र कुब्जावाक्यवशंगता ।	
संविश्य भूमौ कैकेयी मन्थरामिदमब्रवीत्	५७
इह वा मां मृतां कुब्जे नृपायावेदयिष्यसि ।	

शत्रुजनांमध्ये आढ्यतेने मिरविशाल व सर्वांत श्रेष्ठता पावशील. तूं जरी कुबडी आहेस, तरी ज्याप्रमाणे तूं सर्वदा माझ्या पायांची सेवा करीत असतेस, त्याच-प्रमाणे सर्व प्रकारचे अलंकार धारण केलेल्या कुबड्या तुझ्या पायांची सेवा करूं लागतील.” याप्रमाणे कैकेयी मंथरेची प्रशंसा करीत असतांना वेदीतील अग्नीच्या ज्वालेप्रमाणे शुभ्र शय्येवर शयन करणाऱ्या कैकेयीला ती मंथरा म्हणाली, “हे कल्याणि, पाणी निघून गेल्यावर कोणी बांध घालीत नसतात. यास्तव लूठ; आपलें कल्याण करून घे आणि क्रुद्ध झाली आहेस, असें राजाला दाखीव.” याप्रमाणे मंथरेंने प्रोत्साहन दिल्यावर पतिप्रेमाच्या मदाने चहून गेलेली ती विशालनयना राजपत्नी कैकेयी मंथरेसहवर्तमान क्रोधगृहामध्ये गेली. ( ५१-५५ )

अनेक लक्षांचा मोल्याचा हार व बहुमोल अशीं इतर उत्कृष्ट भूषणें तिने काढून ठेविलीं; सुवर्णासारख्या कांतीने युक्त असलेली व कुबडीच्या बोलण्याला चश झालेली ती कैकेयी भूमीवर पडली आणि मंथरेला म्हणाली, “हे कुबडे,

वनं तु राघवे प्राप्ते भरतः प्राप्स्यते क्षितिम् ५८

सुवर्णेन न मे ह्यर्थो न रत्नैर्न च भोजनैः ।

एष मे जीवितस्यान्तो रामो यद्यभिषिच्यते ५९

अथो पुनस्तां महिषीं महीक्षितो वचोभिरत्यर्थमहापराक्रमैः ।

उवाच कुब्जा भरतस्य मातरं हितं वचो राममुपेत्य चाहितम् ६०

प्रपत्स्यते राज्यमिदं हि राघवो यदि ध्रुवं त्वं ससुता च तप्स्यसे ।

ततो हि कल्याणि यतस्व तत्तथा यथा सुतस्ते भरतोऽभिषेक्ष्यते ६१

तथातिविद्धा महिषीति कुब्जया समाहता वागिषुभिर्मुहुर्मुहुः ।

विधाय हस्तौ हृदयेतिविस्मिता शशंस कुब्जां कुपिता पुनः पुनः ६२

यमस्य वा मां विषयं गतामितो निशम्य कुब्जे प्रतिषेपयिष्यसि ।

वनं गते वा सुचिराय राघवे समृद्धकामो भरतो भविष्यति ६३

अहं हि नैवास्तरणानि न स्रजो न चन्दनं नाञ्जनपानभोजनम् ।

माझ्या मनाप्रमाणे गोष्ट घडून न आल्यास एक तर मी येथे मेल्याचें वर्तमान तूं राजाला सांगशील किंवा राम वनांत जाऊन भरताला तरी पृथ्वी प्राप्त होईल. याशिवाय तिसरी गोष्ट कांही संभवनीय नाही. सुवर्ण, रत्नें व नाना प्रकारचे उपभोग यांच्याशीं मला कांहीएक कर्तव्य नाही. रामाला जर अभिषेक झाला, तर हाच माझ्या जीविताचा अंत होय. यानंतर भरतमाता जी राजभार्या कैकेयी, तिच्या हिताचें आणि रामाच्या अहिताचें भाषण अत्यंत क्रूर शब्दांनी त्या कुवडीने तिच्याशीं केलें की, “ हे कल्याणि, रामाला जर हें राज्य प्राप्त झालें, तर पुत्रासहवर्तमान तुला अत्यंत ताप होईल. यास्तव, तुझा पुत्र भरत यालाच राज्याभिषेक होईल, अशा रीतीने जो यत्न करणें असेल तो कर. ” (५६-६०)

याप्रमाणे वारंवाणांचे वारंवार तडाके देऊन त्या कुवडीने अतिशय घायाळ करून टाकिलेली ती राजभार्या कैकेयी हृदयावर हात ठेवून राजाने माझ्याशीं अशा प्रकारें प्रतारणा केली आहे काय ! म्हणून अत्यंत विस्मित झाली. आणि पुन्हाःपुन्हां क्रुद्ध होऊन ती त्या कुवडीला म्हणाली, “ हे कुवडे, रामाला जर राज्याभिषेक झाला तर यमाच्या प्रदेशामध्ये मी येथून गेल्याचें पाहून तूं राजाला तसें सांगशील किंवा पुष्कळ कालपर्यंत राम वनामध्ये चालता झाला, तर

न किञ्चिदिच्छामि न चेह जीवनम्  
 न चेदितो गच्छति राघवो वनम् ६४  
 अथैवमुक्त्वा वचनं सुदारुणम्  
 निधाय सर्वाभरणानि भामिनी  
 असंस्कृतामास्तरणेन मेदिनीम् ।  
 तदाधिशिशये पतितेव किन्नरी ६५  
 उदीर्णसंरम्भतमोवृतानना  
 तदावमुक्तोत्तममाल्यभूषणा ।  
 नरेन्द्रपत्नी विमना बभूव सा  
 तमोवृता द्यौरिव मग्नतारका ६६

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे नवमः सर्गः । १९ [ ३९५ ]  
 दशमः सर्गः ।

विदर्शिता यदा देवी कुञ्जया पापया भृशम् ।  
 तदा शेते स सा भूमौ दिग्धविद्धेव किन्नरी १

भरताचे मनोरथ परिपूर्ण होतील. राम जर येथून वनामध्ये गेला नाही, तर प्रावरणं, माला, चंदन, अंजन, अन्न, उदक, यांपैकी कशालाही मी स्पर्शदेखील करणार नाही. इतकेंच नव्हे, तर मी आपला जीवदेखील ठेवणार नाही.” (६०-६४)

याप्रमाणे मंथरेशीं अति क्रूर भाषण करून त्या छीने आपलीं सर्व भूषणें काढून ठेविलीं आणि आस्तरणरहित अशा भूमीवर पुण्यक्षयामुळे स्वर्गातून खाली पडलेल्या किन्नरीप्रमाणे ती पडली. सारांश, अत्यंत क्रौरूप तमाने जिचें मुख व्याप्त झालेलें आहे आणि उत्तमोत्तमही पुष्पांचा व भूषणांचा जिने त्याग केलेला आहे, अशी ती खिन्न झालेली राजपत्नी कैकेयी, तमाने व्याप्त आणि म्हणूनच नक्षत्ररहित अशा आकाशाप्रमाणे दिसू लागली. ( ६५-६६ )

याप्रमाणे महामुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी नववा सर्ग समाप्त झाला ॥ ९ ॥

दुष्ट कुबडांने राजपत्नी कैकेयीचे मनांत भलतेंच भरवून दिल्यामुळे ती विषलित वाणाने विद्ध झालेल्या किन्नरीप्रमाणे भूमीवर पडली आणि मंथरेंने शिकवून

निश्चित्य मनसा कृत्यं सा सम्यगिति भामिनी ।	
मन्थरायै शनैः सर्वमाचक्षे विचक्षणा	२
सा दीना निश्चयं कृत्वा मन्थरावाक्यमोहिता ।	
नागकन्येव निःश्वस्य दीर्घमुष्णं च भामिनी	३
मुहूर्तं चिन्तयामास मार्गमात्मसुखावहम् ।	
सा सुहृच्चार्थकामा च तं निशम्य विनिश्चयम्	४
बभूव परमप्रीता सिद्धिं प्राप्येव मन्थरा ।	
अथ सा रुषिता देवी सम्यक्कृत्वा विनिश्चयम्	५
संविवेशाबला भूमौ निवेश्य श्रुकुटिं सुखे ।	
ततश्चित्राणि माल्यानि दिव्यान्याभरणानि च	६
अपविद्धानि कैकेय्या तानि भूमिं प्रपेदिरे ।	
तया तान्यपविद्धानि माल्यान्याभरणानि च	७
अशोभयन्त वसुधां नक्षत्राणि यथा नभः ।	
क्रोधागारे च पतिता सा बभौ मलिनाम्बरा	८

ठेविल्या-अन्वये, पूर्वी ठरत्याप्रमाणे पुढे काय काय करावयाचें याचा निश्चय मनांत ठरवून, “ तुझें म्हणणेंच सर्वथा योग्य आहे,” असें ती मंथरेला म्हणाली. तात्पर्य, मंथरेच्या भाषणाने मोहित झालेली ती बिचारी कैकेयी नागकन्येप्रमाणे दोर्घ व उष्ण सुस्कारा टाकूं लागली आणि क्षणभर विचार करून, मंथरेने सांगितलेला मार्गच आपल्या सुखाचा आहे, असें तिने मनामध्ये ठरविलें. तेव्हा कैकेयीची मैत्रीण आणि तिच्याच वैभवाची इच्छा धरणारी मंथरा कैकेयीचा तो निश्चय पाहून मनोरथ सिद्धीस गेल्याप्रमाणे परकाष्ठेची आनंदित झाली. तदनंतर क्रुद्ध झालेली ती राजपत्नी अबला कैकेयी मंथरेने सांगितल्याप्रमाणे करण्याचा पक्का निश्चय करून आणि अति क्रोधामुळे भिवया सुखाकडे करून भूमीवर निजली. तेव्हा तिने काढून टाकिलेली चित्रविचित्र पुष्पें व दिव्य भूषणें हीं भूमीवर पसरलीं; व नक्षत्रें ज्याप्रमाणे आकाशाला शोभा आणितात, त्याप्रमाणे तिने भिरकावून दिलेल्या पुष्पांनी व भूषणांनी पृथ्वीला शोभा आणिली. क्रोध-गृहामध्ये पडलेल्या त्या कैकेयीने मलिन वस्त्र परिधान केलें होतें. ( १-८ )



एकवेणीं दृढां बद्धा गतसत्त्वेव किंनरी ।	
आज्ञाप्य तु महाराजो राघवस्याभिषेचनम्	९
उपस्थानमनुज्ञाप्य प्रविवेश निवेशनम् ।	
अद्य रामाभिषेको वै प्रसिद्ध इति जज्ञिवान्	१०
प्रियार्हां प्रियमाख्यातुं विवेशान्तःपुरं वशी ।	
स कैकेय्या गृहं श्रेष्ठं प्रविवेश महायशाः	११
पाण्डुराभ्रमिवाकाशं राहुयुक्तं निशाकरः ।	
शुकबर्हिसमायुक्तं क्रौञ्चहंसरुतायुतम्	१२
वादित्रवरसंघुष्टं कुब्जावामनिकायुतम् ।	
लतागृहैश्चित्रगृहैश्चम्पकाशोकशोभितैः	१३
दान्तराजतसौवर्णवेदिकाभिः समायुतम् ।	
नित्यपुष्पफलैर्वृक्षैर्वापीभिरुपशोभितम्	१४
दान्तराजतसौवर्णैः संवृतं परमासनैः ।	

आणि केसांचा घट्ट अंबाडा बांधून पडलेली ती गतप्राण झालेल्या किन्नर-स्त्रीप्रमाणे दिसत होती. इकडे रामाभिषेकाची आज्ञा केल्यावर महाराज दशरथाने सभासदांना आपआपल्या घरां जाण्याची अनुज्ञा दिली आणि नंतर तो स्वतः घरामध्ये गेला. तदनंतर आजच रामाला अभिषेक होण्याचें निश्चित झालें आहे, परंतु अद्यापि कैकेयीला हें वर्तमान कळलेलें नाही, असें समजून तो जितेंद्रिय दशरथ राजा प्रिय वार्ता ऐकविण्यास योग्य अशा कैकेयीला तें प्रिय वर्तमान सांगण्याकरिता अंतःपुरामध्ये गेला व अंतःपुरांत गेल्यावर तो महाकीर्तिमान् दशरथ राजा श्वेतवर्ण मेघ व राहु यांनी युक्त असलेल्या आकाशांत प्रविष्ट होणाऱ्या चंद्राप्रमाणे कैकेयीच्या मुख्य गृहामध्ये प्रविष्ट झाला. शुक आणि मयूर यांनी युक्त असलेल्या त्या गृहामध्ये क्रौंच व हंस पक्षी शब्द करीत होते. ( ९-१२ )

वायांचा तेंथे घोष चाललेला होता; कुबळ्या व खुजा स्त्रिया त्यामध्ये होत्या; चंपक व अशोक वृक्ष यांनी सुशोभित असलेली सचित्र लतागृहें तेंथे असून हस्तिदंत, रजत व सुवर्ण यांचे ठिकाठिकाणीं ओंटे केलेले होते; नेहमी प्रफुल्लित व फलयुक्त असलेल्या वृक्षांनी आणि वार्पांनी त्याला शोभा आणिली असून, हस्तिदंत रजत व

विविधैरन्नपानैश्च भक्ष्यैश्च विविधैरपि	१५
उपपन्नं महाहैश्च भूषणैस्त्रिदिवोपमम् ।	
संप्रविश्य महाराजः स्वमन्तःपुरमृद्धिमत्	१५
न ददर्श स्त्रियं राजा कैकेयीं शयनोत्तमे ।	
स कामबलसंयुक्तो रत्यर्थी मनुजाधिपः	१७
अपश्यद्दयितां भार्यां पप्रच्छ विषसाद् च ।	
न हि तस्य पुरा देवी तां वेलामत्यवर्तत	१८
न च राजा गृहं शून्यं प्रविवेश कदाचन ।	
ततो गृहगतो राजा कैकेयीं पर्यपृच्छत	१९
यथापुरमविज्ञाय स्वार्थलिप्सुमपाण्डिताम् ।	
प्रतीहारी त्वथोवाच संव्रस्ता तु कृताञ्जलिः	२०
देव देवी भृशं क्रुद्धा क्रोधागारमभिदुता ।	
प्रतीहार्या वचः श्रुत्वा राजा परमदुर्मनाः	२१

सुवर्ण यांचीं उत्कृष्ट आसनं तेथे सर्वत्र मांडून ठेविलेली होती. नाना प्रकारचीं खाद्यपेयें व भक्ष्यपदार्थ तेथे सिद्ध होते आणि मोठमोठ्या मौल्यवान् वस्त्रुंनी सजवून, त्या गृहाला स्वर्गतुल्य शोभा आणिली होती. अशा त्या आपल्या समृद्ध अन्तःपुरामध्ये महाराज दशरथ प्रविष्ट झाला, तों तेथे शय्येवर प्रिय भार्या कैकेयी त्या राजाच्या दृष्टीस पडली नाही. तेव्हा, उत्कट कामवासना झाल्यामुळे रतिसुखाविषयी उत्सुक झालेल्या त्या भूपतीने तिची चौकशी केली आणि तो खिन्न झाला; कारण, यापूर्वी त्या राजपत्नीने त्याची ती वेळ कधीही चुकविली नव्हती. ( १३-१८ )

आणि म्हणूनच दशरथ राजालाहि कैकेयीरहित अशा त्या गृहामध्ये प्रवेश करण्याचा कधीही प्रसंग आलेला नव्हता. म्हणून गृहांत गेल्याबरोबर, कैकेयी स्वार्थलेलुप व विवेकशून्य बनली आहे ही न जाणून, त्या राजाने नेहमीप्रमाणेच दारावर असलेल्या दासीला ती कोठे आहे, म्हणून विचारिले असता ती दारावर असणारी दासी मगभीत होऊन हात जोडून म्हणाली. ( १९-२० )

“ हे भूपते, राणी अत्यंत क्रुद्ध झाली असून क्रोधगृहामध्ये झपाट्याने निघून

विषसाद पुनर्भूयो लुलितव्याकुलोन्द्रियः ।	
तत्र तां पतितां भूमौ शयानामतथोचिताम्	२२
प्रतप्त इव दुःखेन सोऽपश्यज्जगतीपतिः ।	
स वृद्धस्तरुणीं भार्यां प्राणेभ्योऽपि गरीयसीम्	२३
अपापः पापसंकल्पां ददर्श धरणीतले ।	
लतामिव विनिष्कृत्तां पतितां देवतामिव	२४
किंनरीमिव निर्धूतां च्युतामप्सरसं यथा ।	
मायामिव परिभ्रष्टां हरिणीमिव संयताम्	२५
करेणुमिव दिग्धेन विद्धां मृगयुना वने ।	
महागज इवारण्ये स्नेहात्परमदुःखिताम्	२६
परिमुज्य च पाणिभ्यामभिसंनत्रस्तचेतनः ।	
कामो कमलपत्राक्षीमुत्राच वनितामिदम्	२७

गेली आहे." हें त्या दारावरील दासीचें भाषण श्रवण केल्यावर दशरथ राजाच्या मनाला फारच वाईट वाटलें आणि इंद्रियें अति चंचल व क्षुब्ध होऊन त्याचें चित्त पुनरपि अधिकच व्याकुल झालें व तशा प्रकारें भूमीवर पडून राहण्याला योग्य नसलेली ती कैकेयी भूमीवर पडली आहे, असें पाहून तो भूपति दशरथ राजा दुःखाने अगदी संतप्त झाला. सारांश, त्या वृद्ध व निष्पाप दशरथराजाने प्राणापेक्षाही प्रिय अशी आपली, दुष्ट हेतु मनांत धरून राहिलेली, तरुण भार्या भूतलावर पडलेली जेव्हा पाहिली, तेव्हा ती जणू काय तोंडून टाकलेली लता, अथवा स्वर्गापासून च्युत झालेली देवता, किंवा पुण्यक्षयामुळे स्वस्थानापासून पतित झालेली किन्नरी अथवा स्वर्गापासून च्युत झालेली अप्सरा किंवा दुसऱ्यांना मोह पाडण्याकरिता योजिल्यामुळे मध्येच स्थित असलेली माया अथवा जालयामध्ये जखडून गेलेली हरिणी, अथवा व्याधाचा विषलित बाण लागून पडलेली हत्तीणच आहे की काय, अशी त्याला दिसली. तेव्हा, अरण्यांत पडलेल्या हत्तीणीच्या अंगावर सोंड फिरवणाऱ्या महागजाप्रमाणे मनामध्ये अतिशय त्रस्त झालेला तो कामी दशरथ राजा अत्यंत दुःखित अशा आपल्या स्त्रीच्या अंगावर प्रेमाने हात फिरवून त्या कमलनयना स्त्रीला म्हणाला ( २१-२७ )

न तेऽहमभिजानामि क्रोधमात्मनि संश्रितम् ।  
 देवि केनाभियुक्तासि केन वासि विमानिता २८  
 यदिदं मम दुःखाय शेषे कल्याणि पांसुषु ।  
 भूमौ शेषे किमर्थं त्वं मयि कल्याणचेतसि २९  
 भूतोपहतचित्तेव मम चित्तप्रमाथिनि ।  
 सन्ति मे कुशला वैद्यास्त्वभितुष्टाश्च सर्वशः ३०  
 सुखितां त्वां करिष्यान्ति व्याधिमाचक्ष्व भामिनि ।  
 कस्य वापि प्रियं कार्यं केन वा विप्रियं कृतम् ३१  
 कः प्रियं लभतामद्य को वा सुमहदप्रियम् ।  
 मा रौत्सीर्मा च कार्षीस्त्वं देवि संपरिशोषणम् ३२  
 अवध्यो वध्यतां को वा वध्यः को वा विमुच्यताम् ।  
 दरिद्रः को भवेदाढ्यो द्रव्यवान्वाप्यकिंचनः ३३

“ माझ्या संबंधाने तुला क्रोध येण्याचें कारण काय झालें आहे, हें माझ्या  
 कांही लक्ष्यांत येत नाही. हे देवि, कल्याणि, ज्या अर्थी केरामध्ये लोळत पड-  
 ण्याचें हें मला दुःखदायक कृत्य तूं करित आहेस, त्या अर्थी तुझी कोणी हेटाळणी  
 केली आहे किंवा तुझा कोणी अपमान केला आहे ? तें कळूं दे. तुझ्या हिताचीच  
 इच्छा मनांत बाळगणारा मी जिवंत असतांना तूं कशाकरिता भूमीवर पडली  
 आहेस ? भुतांनी झपाटल्याप्रमाणे तूं भूमीवर पडली असल्यामुळे माझें मन  
 क्षुब्ध करित आहेस. माझ्यापाशी कुशल वैद्य आहेत आणि सर्वप्रकारें तें  
 माझ्यावर संतुष्ट आहेत. ( २८-३० )

तेव्हा हे प्रिये, तुला काय व्याधि आहे, तें सांग, म्हणजे ते तुला सुखी कर-  
 तील. कोणाचें प्रिय करण्याचें तुझ्या मनामध्ये आहे किंवा तुझ्या अप्रिय असलेली  
 गोष्ट कोणी केली आहे ? हें कळूं दे. तुला प्रिय अशा कोणाचा मनोरथ आज  
 सिद्धीस गेला पाहिजे किंवा तुला अप्रिय अशा कोणाला अत्यंत दुःख प्राप्त झालें  
 पाहिजे ? तें तरी समजूं दे. हे देवि, तूं रडूं नकोस आणि विनाकारण आपले  
 शरिरास क्लेश करून घेऊं नकोस. अवध्य असूनही कोणाचा तुझ्या मनामध्ये वध  
 कर्तव्य आहे ? वध्य असूनही कोण मुक्त व्हावा, असें तुला वाटत आहे ? कोण

अहं च हि मदीयाश्च सर्वे तव वशानुगाः ।	
न ते कश्चिदभिप्रायं व्याहन्तुमहमुत्सहे	३४
आत्मनो जीवितेनापि ब्रूहि यन्मनसि स्थितम् ।	
बलमात्मनि जानन्ती न मां शङ्कितुमर्हसि	३५
करिष्यामि तव प्रीतिं सुकृतेनापि ते शपे ।	
यावदावर्तते चक्रं तावती मे वसुन्धरा	३६
द्राविडाः सिन्धुसौवीराः सौराष्ट्रा दक्षिणापथाः ।	
वङ्गाङ्गमगधा मत्स्याः समृद्धाः काशिकोसलाः	३७
तत्र जातं बहु द्रव्यं धनधान्यमजाविकम् ।	
ततो वृणीष्व कैकेयि यद्यत्त्वं मनसेच्छसि	३८
किमायासेन ते भीरु उत्तिष्ठोत्तिष्ठ शोभने ।	
तत्त्वं मे ब्रूहि कैकेयि यतस्ते भयमागतम्	३९
तत्ते व्यपनायिष्यामि नीहारमिव रश्मिवान्	४०

दरिद्री पुरुष संपन्न व्हावा, असा तुझा उद्देश आहे ? अथवा कोण श्रीमान् पुरुष. दरिद्री व्हावा, अर्शा तुझी मनीषा आहे ? तें तरी एकदा कळूं दे. मी आणि माझे लोक हे सर्व तुझे दास आहेत व माझ्या जिवावर जरी प्रसंग आला, तरी तुझा कोणताही मनोरथ हाणून पाडण्याची माझी छाती नाही. यास्तव जें तुझ्या मनांत असेल, तें सांग. माझें प्रेम तुझ्यावर फार आहे, हें आपलें बल तूं जाणीत असूनही माझ्याविषयी शंका घेणें तुला योग्य नाही. ( ३१-३५ )

मी तुझें प्रिय करीन, हें मी तुला आपल्या पुण्याची शपथ घेऊन सांगत आहे. जेथपर्यंत सूर्यमंडल प्रकाशित होत आहे, तेथपर्यंत ही पृथ्वी माझी आहे. यास्तव, तुझा कोणताही मनोरथ सिद्धिस नेणें मला कठीण नाही. द्राविड, सिंधु, सौवीर, सौराष्ट्र, दक्षिणापथ, वंग, अंग, मगध, मत्स्य व संपन्न काशिकोसल-हे देश माझ्या स्वार्थान आहेत. त्या देशांत जें कांही धन, धान्य, लोकरीची वस्त्रे इत्यादि विपुल पदार्थ उत्पन्न होत आहेत, त्यांमधून, हे कैकेयी, जें तुझ्या मनास येईल, तें तूं माग. हे भीरु, तुला इतकें दुःख करून घेण्याचें काय कारण आहे ? हे कल्याणि, ऊठ, ऊठ आणि तुला कोटून भीति प्राप्त झाली आहे तें, हे कैकेयी,

तथोक्ता सा समाश्वस्ता वक्तुकामा तदाप्रियम् ।

परिपीडयितुं भूयो भर्तारमुपचक्रमे

४१

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोध्याकाण्डे दशमः सर्गः ॥१०॥ [४३६]

एकादशः सर्गः ।

तं मन्मथशरैर्विद्धं कामवेगवशानुगम् ।

उवाच पृथिवीपालं कैकेयी दारुणं वचः

१

नास्मि विप्रकृता देव केनचिन्नावमानिता ।

अभिप्रायस्तु मे कश्चित्तमिच्छामि त्वया कृतम्

२

प्रतिज्ञां प्रतिजानीष्व यदि त्वं कर्तुमिच्छसि ।

अथ ते व्याहरिष्यामि यथाभिप्रार्थितं मया

३

तामुवाच महाराजः कैकेयीमीषदुस्सयः ।

कामी हस्तेन संगृह्य मूर्धजेषु भुवि स्थिताम्

४

तूं मला सांग. म्हणजे सूर्य ज्याप्रमाणे धुकें नाहीसें करितो, त्याप्रमाणे मी तुझे भय नाहीसें करीन. ” याप्रमाणे भर्त्याशीं अप्रिय भाषण करण्यास उद्युक्त झालेल्या त्या कैकेयीचें राजाने सांतवन केलें असतां ती भर्त्याला पुनरपि पीडा देण्यास उद्युक्त झाली. ( ३५-४१ )

याप्रमाणे महामुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथो-  
ध्याकांडापैकी दहावा सर्ग समाप्त झाला ॥ १० ॥

कामबाणांनीं विद्ध झाल्यामुळे विषयवासनेच्या तावडींत सापडलेल्या त्या भूपतीला कैकेयी कठोर शब्दांनीं म्हणाली, “ हे राजा, माझी कोणी हेटाळणी केली नाही व माझा कोणी अवमानही केला नाही. माझा एक उद्देश आहे आणि तो तुझ्याकडून सिद्धीस जावा, अशी माझी इच्छा आहे. तूं जर तो माझा उद्देश सिद्धीस नेण्याचें इच्छित असशील, तर तशी प्रतिज्ञा कर, म्हणजे माझा काय उद्देश आहे, तो मी तुला सांगेन. ” ( १-३ )

याप्रमाणे कैकेयीने दशरथाला सांगितलें असतां, त्या विषयलंपट महाराज दशरथ राजाला, मी हिचा शब्द झेलण्यास सारखा तत्पर असतां भलतीच शंका घेऊन ही मला प्रतिज्ञा करण्यास लावीत आहे म्हणून, किंचित हसूं आलों आणि

अवलिप्ते न जानासि त्वत्तः प्रियतरो मम ।	
मनुजो मनुजव्याघ्राद्रामान्यो न विद्यते	५
तेनाजय्येन मुख्येन राघवेण महात्मना ।	
शपे ते जीवनाह्णेण ब्रूहि यन्मनसेप्सितम्	६
यं मुहूर्तमपश्यंस्तु न जीवियमहं ध्रुवम् ।	
तेन रामेण कैकेयि शपे ते वचनक्रियाम्	७
आत्मना चात्मजैश्चान्यैर्वृणे यं मनुजर्षभम् ।	
तेन रामेण कैकेयि शपे ते वचनक्रियाम्	८
भद्रे हृदयमप्येतदनुमृश्योद्धरस्व मे ।	
एतत्समीक्ष्य कैकेयि ब्रूहि यत्साधु मन्यसे	९
बलमात्मनि पश्यन्ती न विशङ्कितुमर्हसि ।	
करिष्यामि तव प्रीतिं सुकृतेनापि ते शपे	१०
सा तदर्थमना देवी तमभिप्रायमागतम् ।	

भूमीवर पडलेल्या त्या कैकेयीचें मस्तक हातांनी उचलून आपल्या मांडीवर ठेवून घेऊन, तिला म्हणाला, “ हे गर्विष्ठ कैकेयी, पुरुषश्रेष्ठ रामाशिवाय तुझ्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय नाही, हें तूं जाणित नाहीस काय ? रघुवंशजांतील मुख्य, शत्रूंनी जिंकण्यास अशक्य आणि माझ्या जीवनाचें साधन अशा महात्म्या रामाशपथ मी तुझा उद्देश सिद्धीस नेईन. करिता, जें तुझ्या मनांत असेल, तें सांग. जो एक क्षणभरही दृष्टिआड झाला असतां मी निःसंशय जगणार नाही, त्या रामाशपथ, हे कैकेयी, मी तुझें सांगणें शेवटास नेईन. स्वतःपेक्षा आणि आपल्या इतर पुत्रापेक्षा मी ज्या पुरुषश्रेष्ठ रामाला प्रिय समजत आहे, त्या रामाशपथ मी तुझें सांगणें शेवटास नेईन. हे कल्याणी, माझें हें अंतःकरण तुझ्याविषयी कसे आहे, याचा विचार करून तूं या दुःखापासून मला सोडीव आणि राम सर्वापेक्षा मला प्रिय आहे, हें लक्षांत घेऊन, हे कैकेयी, जें तुला बरें वाटत असेल, तें तूं सांग. पतिप्रेमरूप बल स्वतःचे ठिकाणी असल्याचें तुला माहित असतांना माझ्याविषयी शंका घेणें योग्य नाही. मी तुला प्रिय असलेली नोष्ट सिद्धीस नेईन; जर न नेईन तर माझें सर्व पुण्य निष्फल होईल. ” (४-१८)

निर्माध्यस्थ्याच्च हर्षाच्च बभाषे दुर्वचं वचः	११
तेन वाक्येन संहृष्टा तमभिप्रायमात्मनः ।	
व्याजहार महाघोरमभ्यागतमिवान्तकम्	१२
यथाक्रमेण शपसे वरं मम ददासि च ।	
तच्छृण्वन्तु त्रयस्त्रिंशद्देवाः सेन्द्रपुरोगमाः	१३
चन्द्रादित्यौ नभश्चैव ग्रहा रात्र्यहनी दिशः ।	
जगच्च पृथिवी चेर्यं सगन्धर्वाः सराक्षसाः	१४
निशाचराणि भूतानि गृहेषु गृहदेवताः ।	
यानि चान्यानि भूतानि जानीयुर्भाषितं तव	१५
सत्यसन्धो महातेजा धर्मज्ञः सत्यवाक्शुचिः ।	
वरं मम ददात्येष सर्वे शृण्वन्तु दैवताः	१६
इति देवी महेष्वासं परिगृह्याभिशस्य च ।	
ततः परमुवाचेदं वरदं काममोहितम्	१७

याप्रमाणे दशरथ म्हणाला असतां मंथरेने सांगितलेलीच गोष्ट मनांत धरून बसलेली ती राजपत्नी कैकेयी तो आपला उद्देश शेवटास जाण्याचा हाच समय आहे, असें जाणून समक्ष स्वतःच कठोर शब्दांनी राजाशीं बोलूं लागली. सारांश, राजाच्या त्या प्रतिज्ञेने अतिशय आनंदित झालेली ती कैकेयी साक्षात् मृत्यूप्रमाणे असलेला तो आपला महाभयंकर अभिप्राय राजाला विदित करण्याचा निश्चय करून म्हणाली, “ प्रथम प्रिय पुत्राची आणि नंतर पुण्याची क्रमाने शपथ घेऊन तूं मला वर देत आहेस, हें इंद्रप्रभृति तेहेतीस देव ऐकून ठेवोत आणि त्याचप्रमाणे चंद्र, सूर्य, आकाश, ग्रह, रात्री, दिवस, दिशा, जगत्, ही पृथ्वी, गंधर्व आणि राक्षस यांसहवर्तमान स्वर्गातील देवता, निशाचर प्राणी, घरांतील गृहदेवता व इतरही प्राणी हें तुझे प्रतिज्ञेचें माषण ऐकून ठेवोत. हा सत्यप्रतिज्ञ, महातेजस्वी, धर्मज्ञ, सत्यवक्ता आणि आचाराने शुद्ध असा भूपति मला वर देत आहे, हें सर्व देवांनी ऐकून ठेवावें. ” ( ११-१६ )

याप्रमाणे राजपत्नी कैकेयीने सत्यप्रतिज्ञत्वादिगुणां विषयी राजाची प्रशंसा करून त्याला वचनांत पक्कें बांधून घेतलें आणि नंतर काममोहित होऊन वर देण्यास उद्युक्त



स्मर राजन्पुरावृत्तं तस्मिन्देवासुरे रणे ।	
तत्र त्वां च्यावयच्छत्रुस्तव जीवितमन्तरा	१८
तत्र चापि मया देव यत्त्वं समभिरक्षितः ।	
जाग्रत्या यतमानायास्ततो मे प्रददौ वरौ	१९
तौ दत्तौ च वरौ देव निक्षेपौ मृगयास्यहम् ।	
तवैव पृथिवीपाल सकाशे रघुनन्दन	२०
तत्प्रतिश्रुत्य धर्मेण न चेद्दास्यसि मे वरम् ।	
अद्यैव हि प्रहास्यामि जीवितं त्वद्विमानिता	२१
वाङ्मात्रेण तदा राजा कैकेय्या स्ववशं कृतः ।	
प्रचस्कन्द विनाशाय पाशं मृग इवात्मनः	२२
ततः परमुवाचेदं वरदं काममोहितम् ।	
वरौ देयौ त्वया देव तदा दत्तौ महीपते	२३
तौ तावदहमद्यैव वक्ष्यामि शुणु मे वचः ।	

झालेल्या त्या राजाला ती म्हणाली, “ हे राजा, पूर्वीच्या वृत्तांताचें स्मरण कर. त्या देवदैत्यांच्या संग्रामामध्ये रात्री युद्धाचे प्रसंगी शंबरनामक शत्रूने तुला अगदी जर्जर करून टाकिलें होतें; त्याने फक्त जीव मात्र तुझा घेतला नव्हता. हे देवा, त्या वेळीं मी जागीं राहून तुझें संरक्षण केलें आणि मुझ्या जिवाकरिता मी फार खटपट केली; म्हणून तूं मला दोन वर दिलेस. ते दिलेले वर, हे राजा, मी तुझ्याचपाशी आजपर्यंत ठेव म्हणून ठेविले होते आणि हे भूपते रघुनंदना, आज मी ते मागत आहे. तस्मात्, धर्माची शपथ घेऊन तूं वचन दिलें असूनही जर मला वर देणार नाहीस तर तुझ्याकडून माझा अपमान झाला, म्हणून मी आजच्या आजच प्राणत्याग करीन. ” ( २०-२१ )

याप्रमाणे कैकेयीने केवळ आपल्या भाषणानेच राजाला आपल्या आधीन करून घेतलें असतां, पाशांत सापडणाऱ्या मृगांप्रमाणे तो दशरथराजा आपल्या घाताकरिता प्रतिज्ञारूप पाशामध्ये सापडल्यासारखा झाला. तदनंतर काममोहित होऊन वर देण्यास उद्युक्त झालेल्या दशरथाला कैकेयी म्हणाली “ हे भूपते राजा, त्या वेळीं देऊं केलेले वर आपण मला आता द्या. ते मी आजच मागून घेत आहे,

अभिषेकसमारम्भो राघवस्योपकल्पितः	२४
अनेन वाभिषेकेण भरतो मेऽभिषिच्यताम् ।	
यो द्वितीयो वरो देव दत्तः प्रीतेन मे त्वया	२५
तदा देवासुरे युद्धे तस्य कालोऽयमागतः ।	
नव पञ्च च वर्षाणि दण्डकारण्यमाश्रितः	२६
चीराजिनधरो धीरो रामो भवतु तापसः ।	
भरतो भजतामद्य यौवराज्यमकण्टकम्	२७
एष मे परमः कामो दत्तमेव वरं वृणे ।	
अद्य चैव हि पश्येयं प्रयान्तं राघवं वने	२८

स राजराजो भव सत्यसंगरः कुलं च शीलं च हि जन्म रक्ष च ।  
परत्र वासे हि वदन्त्यनुत्तमं तपोधनाः सत्यवचो हितं नृणाम् २९

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे एकादशः सर्गः ११ १४६५

यास्तव, माझें भाषण श्रवण करा. रामाच्या अभिषेकाचा जो हा समारंभ केलेला आहे, त्याच समारंभाने माझ्या भरताला अभिषेक व्हावा. हे राजा, त्या देवदैत्यांच्या युद्धामध्ये आपण प्रसन्न होऊन जो दुसरा वर मला देऊं केला होता, तोहि याच वेळेस मला मिळाला पाहिजे. यास्तव वल्कलें आणि अजिनें परिधान करून ज्ञानवान् रामाने तापस वनून चवदा वर्षेपर्यंत दंडकारण्यामध्ये वास्तव्य करावें आणि भरताने आज निष्कण्टक यौवराज्याचा स्वीकार करावा. (२२-२७)

हचि माझी मुख्य इच्छा आहे व आपण दिलेलाच वर मी मागून घेत आहे याकरिता राम वनामध्ये जात असलेला मी आजच पाहणार. तूं राजाधिराज आहेस. करिता आपली प्रतिज्ञा खरी करून कुलाचा, शीलाचा आणि जन्माचा लौकिक रक्षण कर; कारण परलोकीं वास्तव्य करण्यामध्ये पुरुषांना सत्यवचनच अत्यंत हितकारक होतें, असें तपोधन म्हणत असतात. (२८-२९)

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतांल अथो-  
ध्याकांडांपैकी अकरावा सर्ग समाप्त झाला ॥ ११ ॥

द्वादशः सर्गः

ततः श्रुत्वा महाराजः कैकेय्या दारुणं वचः ।	
चिन्तामभिसमापेदे मुहूर्तं प्रतताप च ।	१
किं नु मे यं दिवास्वप्नश्चित्तमोहोऽपि वा मम ।	
अनुभूतोपसर्गो वा मनसो वाप्युपद्रवः	२
इति संचिन्त्य तद्राजा नाध्यगच्छत्तदा सुखम् ।	
प्रतिलभ्य ततः संज्ञां कैकेयीवाक्यतापितः	३
व्यथितो चिक्कवश्चैव व्याघ्रिं दृष्ट्वा यथा मृगः ।	
असंवृतायामासीनो जगत्यां दीर्घमुच्छ्वसन्	४
मण्डले पन्नगो रुद्धो मन्त्रैरिव महाविषः ।	
अहो धिगिति सामर्थो वाचमुक्त्वा नराधिपः	५
मोहमापेदिवान्भूयः शोकोपहतचेतनः ।	
चिरेण तु नृपः संज्ञां प्रतिलभ्य सुदुःखितः	६
कैकेयीमब्रवीत्कुद्धो निर्दहन्निव तेजसा ।	

तदनंतर कैकेयीचें भयंकर भाषण श्रवण केल्यावर महाराज दशरथ चिंताकांत होऊन क्षणभर संतप्त झाला आणि “हें काय मी दिवसा पडणारें स्वप्न पाहिलें? कीं हा मला चित्तभ्रम झालेला आहे? किंवा पिशाचाने झपाटल्याचा हा मला अनुभव आलेला आहे? किंवा हा कांहीं मानसिक उपद्रव आहे?” याविषयी तो मनांत विचार करूं लागला; परंतु असा विचार करूनही त्या राजाला बरें वाटेना. नंतर कैकेयीच्या भाषणाचें स्मरण होऊन संतप्त झालेला तो राजा सावध झाला आणि उघड्या भूमीवर बसलेला तो भूपति व्यघ्रिकडे दृष्टि गेलेल्या मृगाप्रमाणे कैकेयीकडे दृष्टि जातांक्षणीं व्यथित व दीन होऊन दीर्घ सुस्कारे टाकूं लागला व यंत्रमंडलामध्ये मंत्रांच्या योगाने जखडून टाकिलेल्या महाविषारी सर्पाप्रमाणे कैकेयीने जखडून टाकिलेला तो भूपति, “अहो, धिक्कार अतो!” असें रागारागाने म्हणून पुनरपि मूर्छित झाला. नंतर शोकाने मूर्छित झालेला तो राजा बऱ्याच वेळाने शुद्धीवर आला आणि अत्यंत दुःखित झाला; व कुद्ध होऊन दुःखजन्य संतापाने जळफळत जळफळत कैकेयीला म्हणाला, “हे क्रूर, हे दुरा-


नृशंसे दुष्टचारित्रे कुलस्यास्य विनाशिनि	७
किं कृतं तव रामेण पापे पापं मयापि वा ।	
सदा ते जननीतुल्यां वृत्तिं वहति राघवः	८
तस्यैवं त्वमनर्थाय किंनिमित्तमिहोद्यता ।	
त्वं मयात्मविनाशाय भवनं स्वं निवेशिता	९
अविज्ञानान्नुपसुता व्याला तीक्ष्णविषा यथा ।	
जीवलोको यदा सर्वो रामस्याह गुणस्तवम्	१०
अपराधं कमुद्दिश्य त्यक्ष्यामीष्टमहं सुतम् ।	
कौसल्यां च सुमित्रां च त्यजेयमपि वा श्रियम्	११
जीवितं चात्मना रामं न त्वेव पितृवत्सलम् ।	
परा भवति मे प्रीतिर्दृष्ट्वा तनयमग्रजम्	१२
अपश्यतस्तु मे रामं नष्टं भवति चेतनम् ।	
तिष्ठेल्लोको विना सूर्यं सस्यं वा सलिलं विना	१३
न तु रामं विना देहे तिष्ठेत्तु मम जीवितम् ।	

चारिणी, हे कुलघातिनी, हे पापिणी, रामाने अथवा मी तुझें काय वाईट केलें आहे ? नेहमी आपल्या जननीप्रमाणे राम तुझ्याशीं वर्तन ठेवीत असतो. असें असतांना त्याच्या नाशाकरिता तूं तेंथे याप्रमाणे कां उद्युक्त झाली आहेस ? अथवा तुला तरी दोष देण्यांत काय अर्थ आहे ! तीक्ष्ण विषाने युक्त असलेली नागीण जशी एखाद्याने न समजतां घरामध्ये आणून ठेवावी, त्याप्रमाणे राजकन्या म्हणून मीच न समजतां तुला आपल्या नाशाकरिता स्वतःच्या घरामध्ये आणून ठेविली आहे. जगतांतील सर्व लोक जर रामाच्या गुणांची प्रशंसा करीत आहेत, तर कोणत्या अपराधाचें निमित्त करून मी आपल्या प्रिय पुत्राचा त्याग करूं ? कौसल्येचा, सुमित्रेचा अथवा राज्यलक्ष्मीचाही मी त्याग करीन. (७-११)

परंतु, जीविताचें साधन अशा पितृवत्सल रामाचा मी स्वतः होऊन कधीही त्याग करणार नाहीं. ज्येष्ठ पुत्र रामाला अवलोकन केलें, म्हणजे मला पराकाष्ठेचा आनंद होत असतो. तेव्हा राम जर दृष्टिआड झाला, तर माझी शुद्धच नाहीशी होते. सूर्यावाचून कदाचित् जगतही राहिल किंवा उदकावाचून पिकेंही कायम



दशरथ कैकेयीचें सात्वन करतो ( अयो. १०।२८-४० )



तदलं त्यज्यतामेष निश्चयः पापनिश्चये	१४
अपि ते चरणौ मूर्ध्ना स्पृशाम्येष प्रसीद मे ।	
किमर्थं चिन्तितं पापे त्वया परमदारुणम्	१५
अथ जिज्ञाससे मां त्वं भरतस्य प्रियाप्रिये ।	
अस्तु यत्तत्त्वया पूर्वं व्याहृतं राघवं प्रति	१६
स मे ज्येष्ठसुतः श्रीमान्धर्मज्येष्ठ इतीव मे ।	
तत्त्वया प्रियवादिन्या सेवार्थं कथितं भवेत्	१७
तच्छ्रुत्वा शोकसंतप्ता संतापयसि मां भृशम् ।	
आविष्टासि गृहे शून्ये सा त्वं परवशं गता	१८
इक्ष्वाकूणां कुले देवि संप्राप्तः सुमहानयम् ।	
अनयो नयसंपन्ने यत्र ते विकृता मतिः	१९

राहतील; परंतु रामावाचून माझ्या देहामध्ये जीव राहणार नाही. तस्मात्, हे दुष्टबुद्धि कैकेयी, तूं हा आप्रह सोडून दे. याकरिता हा मी आपलें मस्तकही तुझ्या पायावर ठेवीत आहे; तूं मजवर कृपा कर. हे पापिणी, अत्यंत भयंकर असें हें आज तूं मनामध्ये कशाकरिता आणिलें आहेस ? ( १२-१५ )

आता भरत मला प्रिय आहे किंवा नाही, याची परीक्षा पाहण्याकरिताच जर तूं असा प्रकार करीत असशील, तर असो. पण “ तो माझा ज्येष्ठ वैभवशाली राम धर्मानेही ज्येष्ठ आहे, ” असें जें तूं प्रिय भाषण करणारी मला पूर्वी सांगत होतीस, तें केवळ मला गोड लागावें म्हणून व राज्यावर बसल्यावरदेखील रामाने तुझ्याच मर्जाप्रमाणे, तुझ्याच तंत्राने वागावें, या हेतूनेच तूं सांगत होतीस, असें म्हटलें पाहिजे. अथवा महाकुलामध्ये उत्पन्न झालेल्या तुझ्या ठिकाणी असा दुष्ट विचार येणें असंभवनीय आहे. यास्तव शून्य गृहामध्ये तुला पिशाचादिकांनी झपाटलें आहे आणि म्हणूनच तूं दुसऱ्याच्या ताबड्डीत सापडल्यामुळे रामाच्या अभिषेकाचा वृत्तांत श्रवण करितांक्षणीं शोकाने संतप्त होऊन मलाही अत्यंत ताप देत आहेस. हे विनयसंपन्न देवी, तुझ्या मतीलाही ज्या अर्थी विकार झाला, त्या अर्थी इक्ष्वाकूंच्या कुलामध्ये हा एक अति भयंकर अनर्थच प्राप्त झाला आहे, यांत संशय नाही. हे विशालनयने, यापूर्वी

म० ६ (अयोध्या)

नहि किञ्चिदयुक्तं वा विप्रियं वा पुरा मम ।	
अकरोस्त्वं विशालाक्षि तेन न श्रद्दधामि ते	२०
ननु ते राघवस्तुल्यो भरतेन महात्मना ।	
बहुशो हि स्म बाले त्वं कथाः कथयसे मम	२१
तस्य धर्मात्मनो देवि वने वासं यशस्विनः ।	
कथं रोचयसे भीरु नव वर्षाणि पञ्च च	२२
अत्यन्तसुकुमारस्य तस्य धर्मं कृतात्मनः ।	
कथं रोचयसे वासमरण्ये भृशदारुणे	२३
रोचयस्यभिरामस्य रामस्य शुभलोचने ।	
तव शुश्रूषमाणस्य किमर्थं विप्रवासनम्	२४
रामो हि भरताद्भूयस्तव शुश्रूषते सदा ।	
विशेषं त्वयि तस्मात्तु भरतस्य न लक्ष्ये	२५
शुश्रूषां गौरवं चैव प्रमाणं वचनक्रियाम्	
कस्तु भूयस्तरं कुर्यादन्यत्र पुरुषर्षभात्	२६

तूं माझ्याशीं कोणतेंही अयोग्य अथवा अप्रिय भाषण केलेलें नाहीस व म्हणूनच तुझें हें भाषण मला विश्वसनीय वाटत नाही. सारांश, तुला कोणीतरी झपाट्यामुळे तूं असें बोलत आहेस. ( १६-२० )

हे बाले, महात्मा भरत आणि राम हे तुला सारखेच आहेत, म्हणून तूं पुष्कळ वेळा माझ्यापाशी बोलली आहेस. तस्मत् हे देवी, हे भीरु, भरताप्रमाणेच प्रिय असा जो धर्मात्मा व यशस्वी राम त्याने चौदा वर्षेपर्यंत वनवास करावा, हें तुला कसें रुचत आहे ? अत्यंत सुकुमार असून धर्माकडेच मन असलेल्या त्या रामाचें अत्यंत भयंकर अशा अरण्यमध्ये वास्तव्य होणें तुला कसें रुचत आहे ? हे शुभनयने, तुझ्या शुश्रूषेमध्ये तत्पर असणाऱ्या मनोहर रामाला अरण्यांत हाकून देणें तुला कसें रुचत आहे ? भरतापेक्षा रामच नेहमी तुझी शुश्रूषा करीत असतो. त्या रामापेक्षा भरताचे ठिकाणीं तुझेविषयी मुळादेखील अधिक गौरव दृष्टोत्पत्तिसि येत नाही. ( २१-२५ )

सेवा, बहुमान, विश्वस आणि सांगितलेलें करणें, या गोष्टी पुरुषश्रेष्ठ रामाहून



बहूनां स्त्रीसहस्राणां बहूनां चोपजीविनाम् ।	
परिवादोऽपवादो वा राघवे नोपपद्यते	२७
सान्त्वयन्सर्वभूतानि रामः शुद्धेन चेतसा ।	
गृह्णाति मनुजव्याघ्रः प्रियैर्विषयवासिनः	२८
सत्त्वेन लोकाञ्जयति द्विजान्दानेन राघवः ।	
गुरुञ्जुश्रूषया वीरो धनुषा युधि शात्रवान्	२९
सत्यं दानं तपस्त्यागो मित्रता शौचमार्जवम् ।	
विद्या च गुरुशुश्रूषा ध्रुवाण्येतानि राघवे	३०
तस्मिन्नार्जवसंपन्नं देवि देवोपमे कथम् ।	
पापमाशंससे रामे महर्षिसमतेजसि	३१
न स्मराम्याप्रियं वाक्यं लोकस्य प्रियवादिनः ।	
स कथं त्वत्कृते रामं वक्ष्यामि प्रियमप्रियम्	३२
क्षमा यस्मिंस्तपस्त्यागः सत्यं धर्मः कृतज्ञता ।	
अप्यर्हिंसा च भूतानां तस्मृते का गतिर्मम	३३

अधिक कोण करणार आहे ? अनेक हजारो स्त्रियांमध्ये रामाची कोणीही निंदा करीत नाही आणि अनेक सेवकांमध्येही रामावर कोणाचा अपवाद नाही; कारण पुरुषश्रेष्ठ राम शुद्ध मनाने सर्व प्राण्यांचें सांत्वन करीत असतो आणि देशांत राहणाऱ्या लोकांना प्रिय असेल तें करून वश करून घेत असतो. सच्छीलपणामुळे लोकांना, दानाच्या योगाने द्विजांना, शुश्रूषेने गुरूंना आणि धनुष्याच्या योगाने युद्धामध्ये शत्रूंना हा वीर राम आपल्या आधीन करून घेत असतो. सत्य वचन, दान, तप, धर्म, मित्रता, शुचिर्भूतपणा, सरलता, विद्या आणि गुरुशुश्रूषा हे गुण रामाचे ठिकाणीं अचल आहेत. ( २६-३० )

तस्मात् सरल आणि देवतुल्य अशा त्या महर्षींसमान तेजस्वी रामाविषयी, हे देवी, तूं मनामध्ये का बरें पाप आर्णत आहेस ? मी प्रिय भाषण करणारा आहे व लोकांना उद्देशून अप्रिय भाषण केल्याचें मला कधीही स्मरत नाही. तेव्हा तुझ्याकरिता प्रिय रामाला मी अप्रिय भाषण कसें करूं ? क्षमा, तप, औदार्य, सत्य, धर्म, कृतज्ञता आणि प्राण्यांची अर्हिंसा हे गुण ज्याच्या ठिकाणीं आहेत, त्या

मम वृद्धस्य कैकेयि गतान्तस्य तपस्विनः॥  
 दीनं लालप्यमानस्य कारुण्यं कर्तुमर्हसि ३४  
 पृथिव्यां सागरान्तायां यत्किञ्चिदधिगम्यते ।  
 तत्सर्वं तव दास्यामि मा च त्वं मृत्युमाविश ३५  
 अञ्जलिं कुर्मि कैकेयि पादौ चापि स्पृशामि ते ।  
 शरणं भव रामस्य माऽधर्मो मामिह स्पृशेत् ३६  
 इति दुःखाभिसंतप्तं विलपन्तमचेतनम् ।  
 घूर्णमानं महाराजं शोकेन समभिप्लुतम् ३७  
 पारं शोकार्णवस्याशु प्रलपन्तं पुनः पुनः ।  
 प्रत्युवाचाथ कैकेयी रौद्रा रौद्रतरं वचः ३८  
 यदि दत्त्वा वरौ राजन्पुनः प्रत्यनुत्प्यसे ।  
 धार्मिकत्वं कथं वीर पृथिव्यां कथयिष्यसि ३९  
 यदा समेता बहवस्त्वया राजर्षयः सह ।

रामावाचून मला काय बरें आधार आहे ? यास्तव, हे कैकेयी, तूं मजवर दया कर. मी अगदी वृद्ध होऊन वयाच्या शेवटल्या अवस्थेला पोचलों आहे व दीन होऊन मोठ्या काकुळतीने तुझी प्रार्थना करीत आहे. समुद्रवलयंकित पृथ्वीमध्ये जें कांही मिळण्यासारखें असेल, तें सर्व मी तुला देईन. तूं माझ्या मृत्यूचा हट्ट धरूं नकोस. हे कैकेयी, मी तुला हात जोडतो आणि तुझ्या पायावरही मस्तक ठेवतो; परंतु तूं रामाचें रक्षण करणारी हो आणि या लोकां मला अधर्माचा स्पर्श होऊं देऊं नको. ( ३५-३६ )

याप्रमाणे दुःखाने संतप्त, शोकाने व्याप्त, बसल्या जागींच खिळल्यासारखा निश्चल होऊन, काय करावें ? आणि काय न करावें ? याविषयी भ्रान्तींत पडलेल्या व शरिराला कंप सुटून विलाप करीत असलेल्या आणि शोकसागरांतून पार पाडण्याविषयी वारंवार प्रार्थना करीत असलेल्या दशरथ महाराजाला आधींच भयंकर असलेली कैकेयी अधिक भयंकर अशा शब्दांनी म्हणाली, “हे राजा, वर देऊनसवरूनही जर तूं पुन्हा पश्चात्ताप पावत आहेस, तर हे वीरा, पृथ्वीमध्ये लोकांना धार्मिकपणाबद्दल तुझी प्रशंसा कशी करिता येईल ? हे धर्मज्ञा,

कथायिष्यन्ति धर्मज्ञ तत्र किं प्रतिवक्ष्यसि	४०
यस्याः प्रसादे जीवामि या च मामभ्यपालयत ।	
तस्याः कृता मया मिथ्या कैकेय्या इति वक्ष्यासि	४१
क्विल्विषं त्वं नरेन्द्राणां करिष्यासि नराधिप ।	
यो दत्त्वा वरमद्यैव पुनरन्यानि भाषसे	४२
शैब्यः श्येनकपोतीये स्वमांसं पक्षिणे ददौ ।	
अलर्कश्चक्षुषी दत्त्वा जगाम गतिमुत्तमाम्	४३
सागरः समयं कृत्वा न वेलामतिवर्तते ।	
समयं मानृतं कार्षीः पूर्ववृत्तमनुस्मरन्	४४
स त्वं धर्मं परित्यज्य रामं राज्येऽभिषिच्य च ।	
सह कौसल्यया नित्यं रन्तुमिच्छसि दुर्मते	४५

अनेक राजर्षि तुझी भेट घेऊन मला दिलेल्या वरासंबंधाने गोष्टी बोलू लागले असतां तुला विचारतील, तेव्हा तूं त्यांना काय बरें उत्तर देशील ? (३७-४०)

“ जिच्या कृपेने मी जिवंत राहिलों आणि जिनें माझे रक्षण केलें, त्या कैकेयीला दिलेलें वचन मी मिथ्या केलें.” असेंच तुला सांगावें लागेल. ज्या अर्थी वर देऊनसवरूनही आज पुन्हा भलतोच भाषणें करीत आहेस, त्याअर्थी, हे राजा, आपल्या कुलांतील राजांच्यानांवाला तूं कलंक लावशील. अरे, शैब्य राजाने कपोताला अभय दिलें होतें व तें आपलें अभय वचन परिपूर्ण करण्याकरिता कपोताबद्दल त्याने आपलें स्वतःचें मांस श्येनपक्ष्याला दिलें; असें श्येनकपोतीय आख्यानामध्ये सांगितलें आहे. अलर्कराजाने अंध ब्राह्मणाला वर देऊं केला; तेव्हा त्याने “ तुझे डोळे मला दे !” असा वर मागितला असतांही अलर्क राजा प्रतिज्ञा शेवटास नेण्याकरिता त्याला आपले नेत्र देऊन उत्तम गतीला गेला. मर्यादेचें अतिक्रमण न करण्याविषयी देवांनी प्रार्थना केली असतां “ मी अतिक्रमण करणार नाहीं,” असें त्यांना वचन दिल्यापासून समुद्रही मर्यादेचें अतिक्रमण करीत नाही. तस्मात्, या पुरातन वृत्तांताचें स्मरण करून तरी तूं आपली प्रतिज्ञा असत्य करून नको. हे दुर्मते, धर्माचा त्याग करून आणि रामाला राज्याभिषेक करून कौसल्ये-सहवर्तमान नित्य रममाण होण्याची तूं इच्छा करीत आहेस. ( ४१-४५ )

भवत्वधर्मो धर्मो वा सत्यं वा यदि वानृतम् यत्त्वया संश्रुतं मह्यं तस्य नास्ति व्यतिक्रमः	४६
अहं हि विषमद्यैव पीत्वा बहु तवाग्रतः । पश्यतस्ते मरिष्यामि रामो यद्यभिषिच्यते	४७
एकाहमपि पश्येयं यद्यहं राममातरम् । अञ्जलिं प्रतिगृह्णन्तीं श्रेयो ननु मृतिर्मम	४८
भरतेनात्मना चाहं शपे ते मनुजाधिप । यथा नान्येन तुष्येयमृते रामविवासनात्	४९
एतावदुक्त्वा वचनं कैकेयी विरराम ह । विलपन्तं च राजानं न प्रतिव्याजहार सा	५०
श्रुत्वा तु राजा कैकेय्या वाक्यं परमशोभनम् । रामस्य च वने वासमैश्वर्यं भरतस्य च	५१
नाभ्यभाषत कैकेयीं मुहूर्तं व्याकुलेन्द्रियः । प्रैक्षतानिमिषो देवीं प्रियामप्रियवादिनीम्	५२

अरे, हा धर्म असो अथवा अधर्म असो किंवा सत्य असो अथवा अनृत असो, तूं जें मला वचन दिलें आहेस, तें फिरणार नाही. रामाला जर राज्याभिषेक होईल, तर मी आजच पुष्कळसें विष भक्षण करून तूं पहात असतां तुझ्यापुढे प्राण देईन. राजमाता या नात्याने सर्व लोकांचे नमस्कार घेतांना रामाच्या मातेला पाहण्याचा एक दिवस जरी मला प्रसंग आला, तर खरोखर मरणच मला श्रेयस्कर होणार आहे. हे राजा, भरताशपथ आणि आपल्या स्वतःशपथ मी तुला सांगतें की, रामाला वनांत पाठविणें यावाचून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मला संतोष होणार नाही. ( ४६-४९ )

इतकें भाषण करून कैकेयी स्वस्थ राहिली आणि राजा विलाप करूं लागला असतांही ती त्याच्याशीं कांहीएक बोलेनाशीं झाली. तेव्हा रामाला वनवास आणि भरताला ऐश्वर्य, हें कैकेयीचें अत्यंत अशुभ भाषण श्रवण केल्यावर दशरथ राजा अत्यन्त व्याकुल झाल्यामुळे कैकेयीशीं क्षणभर कांहीच न बोलतां अप्रिय भाषण करणाऱ्या आपल्या प्रिय भायेंकडे क्रोधाने कांही वेळ टक लावून पाहूं लागला;

तां हि वृज्रसमां वाचमाकर्ण्य हृदयाप्रियाम् ।	
दुःखशोकमर्यां श्रुत्वा राजा न सुखितोऽभवत् ५३	
स देव्या व्यवसायं च घोरं च शपथं कृतम् ।	
ध्यात्वा रामेऽतिनिःश्वस्य छिन्नस्तरुरिवापतत् ५४	
नष्टचित्तो यथोन्मत्तो विपरीतो यथातुरः ।	
हृततेजा यथा सर्पोऽवभूव जगतीपतिः ५५	
दीनयातुरया वाचा इति होवाच कैकयीम् ।	
अनर्थमिममर्थाभं केन त्वमुपदेशिता ५६	
भूतोपहतचित्तेव व्रुवन्ती मां न लज्जसे ।	
शीलव्यसनमेतत्ते नाभिजानाम्यहं पुरा ५७	
बालायास्तत्त्विदानीं ते लक्ष्ये विपरीतवत् ।	
कुतो वा ते भयं जातं या त्वमेवंविधं वरम् ५८	
राष्ट्रे भरतमासीनं वृणीषे राघवं वने ।	

कारण अंतःकरणाला अप्रिय आणि दुःखः व शोक हाच ज्याचा परिणाम, असें तें वृज्रप्राय भाषण श्रवण केल्यापासून राजाला सुख झालें नाहीं. इतकेंच नव्हे तर आपल्या भायेंचा तो निश्चय आणि तिला दिलेलें वचन पालन करण्याविषयी स्वतः आपण घेतलेली घोर शपथ यांचा विचार मनांत आल्याबरोबर अतिशय सुस्कारे टाकून छिन्न वृक्षाप्रमाणे तो एकाएकी भूमीवर पडला आणि भान नाहीसे झालेल्या उन्मत्त पुरुषाप्रमाणे, विपरीतप्रकृति झालेल्या व्याधिग्रस्त पुरुषाप्रमाणे अथवा तेजहरण केलेल्या सर्पाप्रमाणे तो भूपति दिसूं लागला. (५०-५५)

आणि दीन व व्याकुल शब्दांनी तो कैकेयीला म्हणाला, “हितकारक पदिसणाऱ्या या अनर्थाचा तुला कोणी उपदेश केला आहे? आणि पिशाचाने अंतःकरण झापाटल्याप्रमाणे माझ्याशीं असें भाषण करितांना तुला लाज कशी वाटत नाही? यापूर्वी बालपर्णीसुद्धा तुझ्या सुशीलपणावर अशी धाड आलेली मला स्मरत नाही; परंतु, सांप्रत तुझ्या ठिकाणीं हा सगळाच प्रकार मला विपरीत दिसत आहे. भरताला राज्यावर बसवून रामाला वनवासांत पाठविण्या-विषयी तूं वर मागत आहेस; परंतु अशा प्रकारचा वर मागण्यासारखें भय तुला

विरमैतेन भावेन त्वमेतेनानृतेन च	५९
यदि भर्तुः प्रियं कार्यं लोकस्य भरतस्य च ।	
नृशंसे पापसंकल्पे क्षुद्रे दुष्कृतकारिणि	६०
किं नु दुःखमलीकं वा मयि रामे च पश्यसि ।	
न कथंचिद्वते रामाद्भरतो राज्यमावसेत्	६१
रामादपि हि तं मन्ये धर्मतो बलञ्चरम् ।	
कथं वक्ष्यसि रामस्य वनं गच्छेति भाषिते	६२
मुखवर्णं विवर्णं तु यथैवेन्दुमुपप्लुतम् ।	
तां तु मे सुकृतां बुद्धिं सुदृद्धिः सह निश्चिताम्	६३
कथं द्रक्ष्याम्यपावृत्तां परैरिव हतां चमूम् ।	
किं मां वक्ष्यन्ति राजानो नानादिग्भ्यः समागताः	६४
बालो वताथमैक्ष्वाकश्चिरं राज्यमकारयत् ।	
यदा हि बहवो वृद्धा गुणवन्तो बहुश्रुताः	६५

कोट्टून प्रप्त झालें आहे ? भर्ता, लोक आणि भरत ह्यांना प्रिय असलेलें जर तुला कर्तव्य असेल तर या विचारापासून आणि या अवृत्त मार्गापासून तूं परावृत्त हो. ( ५६-६० )

हे दुष्टे, हे क्षुद्रे, हे दुराचारिणी, हे पापिणी, तुला दुःख होण्यासारखें काय कारण अथवा कोणता अपराध माझे ठिकाणी व रामाचे ठिकाणी तुझ्या दृष्टीस पडत आहे ? रामावाचून भरत कधीही राज्यावर बसणार नाही; कारण रामापेक्षाही मी त्याला अधिक धार्मिक समजत आहे. बरें, “ वनांत जा, ” असें कदाचित् मी जरी रामाला सांगितलें, तरी तुझ्याने त्याला कसें सांगवेल ? कारण, राम तुला अतिशयच प्रिय आहे. ग्रहण लागलेल्या चंद्राप्रमाणे राम वनवासांत गेल्यामुळे निस्तेज झालेली आपली मुद्रा मी आरशामध्ये कशी बरें अवलोकन करूं ? आणि सुहृदांसहवर्तमान जो उत्कृष्ट विचार मी निश्चित केला तो, शत्रूंनी पराजित केलेल्या सैन्याप्रमाणे, परत फिरलेला मी कसा बरें पाहूं ? देशोदेशीं हून आलेले राजे मला काय बरें म्हणतील ? ( ६०-६४ )

“ हा इक्ष्वाकुवंशज दशरथ मूर्ख असतांना य.ने पुष्कळ दिवस राज्य तरी कसें

परिप्रक्ष्यन्ति काकुत्स्थं वक्ष्यामीह कथं तदा ।	
कैकेय्या क्लिश्यमानेन पुत्रः प्रव्राजितो मया	६६
यदि सत्यं ब्रवीम्येतत्तदसत्यं भविष्यति ।	
किं मां वक्ष्यति कौसल्या राघवे वनमास्थिते	६७
किं चैनां प्रतिवक्ष्यामि कृत्वा विप्रियमीदृशम् ।	
यदा यदा च कौसल्या दासीव च सखीव च	६८
भार्यावद्भगिनीवच्च मातृवच्चोपतिष्ठति ।	
सततं प्रियकामा मे प्रियपुत्रा प्रियंवदा	६९
न मया सत्कृता देवी सत्कारार्हा कृते तव ।	
इदानीं तत्तपतिं मां यन्मया सुकृतं त्वयि	७०
अपथ्यव्यञ्जनोपेतं भुक्तमन्नमिवातुरम् ।	
विप्रकारं च रामस्य संप्रयाणं वनस्य च	७१
सुमित्रा प्रेक्ष्य वै भीता कथं मे विश्वसिष्यति ।	
कृपणं वत वैदेही श्रोष्यति द्वयमप्रियम्	७२

केलें ? ” असेंच म्हणतील. गुणवान् आणि बहुश्रुत असे अनेक वृद्ध लोक “ राम कोठे आहे ? ” असे मला विचारूं लागले असतां, मी त्यांना काय बरें सांगूं ? “कैकेयीच्या तावडीत सापडल्यामुळे मी आपला पुत्र वनवासांत घालविला,” असें जरी मी खरें सांगूं लागलों, तरी लोकांना तें असत्यच वाटणार. राम वनामध्ये निघाला असतां कौसल्या मला काय बरें म्हणेल ? ( ६५-६७ )

आणि अशा प्रकारची अप्रिय गोष्ट केल्यावर मी तरी तिला काय बरें उत्तर देऊं ? जेव्हा जेव्हा ती पुत्रवत्सल व मधुर भाषण करणारी कौसल्या, माझे प्रिय करण्यासाठी, माझ्या शुश्रूषेत नेहमी तत्पर रहात असे, तेव्हा तेव्हा ती सत्कारास पात्र असतांनाही तुझ्याकरिता मी तिचा सत्कार केला नाही. अपथ्य पदार्थांनी युक्त असलेलें अन्न भक्षण केलें असतां त्यापासून जशी रुग्ण मनुष्याला पीडा होते, तशी तुझ्याशी चांगल्या रितीने जें मी वर्तन केलें, त्याची आता मला पीडा होत आहे. ( ६८-७१ )

रामाचा आभिवेक हाणून त्याला वनांत पाठविल्याचें पाहून, भयभीतः

मां च पञ्चत्वमापन्नं रामं च वनमाश्रितम् ।	
वैदेही बत मे प्राणाञ्छ्लोचन्ती क्षपयिष्यति	७३
हीना हिमवतः पार्श्वे किंनरेणैव किंनरी ।	
न हि राममहं दृष्ट्वा प्रवसन्तं महावने	७४
चिरं जीवितुमाशंसे रुदन्तीं चापि मौथिलीम् ।	
सा नूनं विधवा राज्यं सपुत्रा कारयिष्यसि	७५
सतीं त्वामहमत्यन्तं व्यवस्याम्यसतीं सतीम् ।	
रूपिणीं विषसंयुक्तां पीत्वैव मदिरां नरः	७६
अनृतैर्वत मां सान्त्वैः सान्त्वयन्ती स्म भाषसे ।	
गीतशब्देन संरुध्य लुब्धो मृगमिवावधीः	७७
अनार्य इति मामार्याः पुत्रविक्रायकं ध्रुवम् ।	

झालेली सुमित्रा माझ्यावर कसा बरें विश्वास ठेवील ? तुझ्या मनाप्रमाणे झालें असतां मी मृत झालों आणि राम वनवासांत गेला, अशा दोन खरोखर दुःखदायक व अप्रिय गोष्टी सीतेला ऐकाव्या लागतील. हिमालयपर्वतावर पतीचा वियोग झालेल्या किन्नरस्त्रीप्रमाणे सीता माझ्याकरिता व रामाकरिता शोक करीत करीत आपले प्राण व्याकुळ करील. राम महावनःमध्ये निघालेला पाहून आणि मिथिल-राजकन्या सीता रुदन करीत आहे, असें अवलोकन करून फार वेळ जगण्याचा मला आशा नाही. तुला आपल्या पुत्रासहवर्तमान राज्य चालवावें लागेल; तें खरोखर विधवा होऊनच चालवावें लागेल. ( ७१-७५ )

दृष्टीला मनोहर भासणारी मदिरा प्याल्यावर विकार उत्पन्न झाला असतां ज्याप्रमाणे ती सविष असल्याचें समजून घेतें, त्याचप्रमाणे केवळ तुझ्या मनोहर रूपावरून, तूं सती आहेस असें मी फार समजत होतों, पण तुझ्या या वर्तनावरून तूं दिसण्यांत मात्र सती असून, वस्तुतः असती आहेस, असा माझा आता निश्चय झाला. खोख्या अशा मायेच्या शब्दांनी माझें सांत्वन करीत माझ्याशीं तूं आजपर्यंत गोड भाषण करीत आली आहेस. आणि गायनाच्या ध्वनीने मृगाला कचाट्यांत धरून त्याचा वध करणाऱ्या पारध्याप्रमाणे तूं आज माझा वध करण्यास प्रवृत्त झाली आहेस. ( ७६-७७ )



विकरिष्यन्ति रथ्यासु सुरापं ब्राह्मणं यथा	७८
अहो दुःखमहो कृच्छ्रं यत्र वाचः क्षमे तव ।	
दुःखमेवंविधं प्राप्तं पुरा कृतमिवाशुभम्	७९
चिरं खलु मया पापे त्वं पापेनाभिरक्षिता ।	
अज्ञानादुपसंपन्ना रज्जुरुद्धन्धनी यथा	८०
रममाणस्त्वया सार्धं मृत्युं त्वां नाभिलक्षये ।	
बालो रहसि हस्तेन कृष्णसर्पमिवास्पृशाम्	८१
तं तु मां जीवलोकोऽयं नूनमाक्रोष्टुमर्हति ।	
मया ह्यपितृकः पुत्रः स महात्मा दुरात्मना	८२
बालिशो बत कामात्मा राजा दशरथो भृशम् ।	
स्त्रीकृते यः प्रियं पुत्रं वनं प्रस्थापयिष्यति	८३
वेदैश्च ब्रह्मचर्यैश्च गुरुभिश्चोपकीर्तितः ।	

सुरापान करणाऱ्या ब्राह्मणाची ज्याप्रमाणे रस्त्यांतून लोक निंदा करीत असतात, त्याचप्रमाणे “पुत्राचा विक्रय करून स्त्रीसुखाचा उपभोग घेणारा हा दुष्ट आहे,” म्हणून सभ्य लोक माझा निःसंशय धिक्कार करू लागतील ! अरेरे, कायरे हें दुःख !! अरे, केवढा हा दुःखाचा प्रसंग ! ज्या अर्थी तुझे हे शब्द मला ऐकून घेणें भाग पडत आहे, त्या अर्थी पूर्वी कधी तरी केलेल्या पापकर्मांचें फल म्हणून अशा प्रकारचें हें अपरिहार्य दुःख मला प्राप्त झालें आहे, असें वाटतें. हे पापिणी, नकळत जशी एखाद्याने आपल्या गळ्याभोंवती पडलेली फासाची दोरी तशीच राहूं द्यावी, तशी मी पाण्याने आपल्या नाशाकरिता तुला खरोखर पुष्कळ दिवसपर्यंत जतन करून ठेविली. ( ७८-८० )

हाताने कृष्णसर्पाला स्पर्श करणाऱ्या बालाप्रमाणे तुझ्यासहवर्तमान रममाण होणाऱ्या माझ्या लक्ष्यांत तूं प्रत्यक्ष मृत्यु आहेस हें आलें नाही; यामुळे आता या पृथ्वीतील सर्व प्राण्यांनी माझी निंदा करणेंच योग्य आहे; कारण मी दुरात्म्याने त्या महात्म्या पुत्राला वनांत पाठवून अनाथ करण्याचा प्रसंग आणला. “स्त्रीकरिता पुत्राला वनांत पाठवून देणारा हा विषयासक्त दशरथ राजा खरोखर अतिशय मूर्ख आहे.” अशी लोक माझी निंदा करतील. वेदाध्ययन, ब्रह्मचर्य आणि

भोगकाले महत्कृच्छ्रं पुनरेव प्रपत्स्यते	८४
नालं द्वितीयं वचनं पुत्रो मां प्रतिभाषितुम् ।	
स वनं प्रव्रजेत्युक्तो बाढमित्येव वक्ष्यति	८५
यदि मे राघवः कुर्याद्भनं गच्छेति चोदितः ।	
प्रतिकूलं प्रियं मे स्यान्न तु वत्सः करिष्यति	८६
राघवे हि वनं प्राप्ते सर्वलोकस्य धिक्कृतम् ।	
मृत्युरक्षमणीयं मां नयिष्यति यमक्षयम्	८७
मृते मयि गते रामे वनं मनुजपुंगवे ।	
इष्टं मम जने शेषे किं पापं प्रतिपत्स्यसे	८८
कौसल्या मां च रामं च पुत्रौ च यदि हास्यति ।	
दुःखान्यसहती देवी मामेवानुगमिष्यति	८९
कौसल्यां च सुमित्रां च मां च पुत्रैस्त्रिभिः सह ।	
प्रक्षिप्य नरके सा त्वं कैकेयि सुखिता भव	९०
मया रामेण च त्यक्तं शाश्वतं सत्कृतं गुणैः ।	

गुरुशुश्रूषा यांच्या योगाने आधीच कृश झालेल्या रामाला राज्योपभोगसमयीही पुनरपि मोठें दुःख सोसावें लागणार. माझ्या पुत्राला माझ्याशीं दुसरें भाषण कांही करवणारच नाही. “वनांत जा,” असें म्हटलें असतां तो “ठीक आहे,” एवढेंच म्हणेल. मी “वनांत जा,” म्हणून सांगितलें असतां राम जर माझ्या या सांगण्याविरुद्ध वागला, तर मला तें प्रियच होईल; परंतु, तो पुत्र तसें करणारच नाही. राम वनांत गेला असतां क्षमेस अपात्र आणि म्हणूनच सर्व लोकांनी धिक्कारिलेल्या मला मृत्यु यमसदनीं नेईल. मी मेल्यावर आणि पुढुषश्रेष्ठ राम वनवासांत गेल्यावर अवशिष्ट राहिलेल्या माझ्या प्रिय जनांना तूं कितीतरी दुःख देशील! माझा आणि रामाचा कौसल्येला जर वियोग झाला आणि त्याचप्रमाणे सुमित्रेला जर माझा, रामाचा आणि आपल्या उभयता पुत्रांचा वियोग झाला, तर त्या उभयतांनाही दुःख सहन न होऊन त्या माझेच मागोमाग परलोकीं येतील. सारांश, कौसल्येला, सुमित्रेला आणि तिन्ही पुत्रांसहवर्तमान मला नरकांत लोटून देऊन हे कैकेयी, तूं सुखी हो. (८१-९०)

इक्ष्वाकुकुलमक्षोभ्यमाकुलं पालयिष्यसि	९१
प्रियं चेद्भरतस्यैतद्गामप्रवाजनं भवेत् ।	
मा स्म मे भरतः कार्षीत्प्रेतकृत्यं गतायुषः	९२
मृते मयि गते रामे वनं पुरुषपुंगवे ।	
सेदानीं विधवा राज्यं सपुत्रा कारयिष्यसि	९३
त्वं राजपुत्रि दैवेन न्यवसो मम वेश्मनि ।	
अकीर्तिश्चातुला लोके ध्रुवः परिभवश्च मे ।	
सर्वभूतेषु चावज्ञा यथा पापकृतस्तथा	९४
कथं रथैर्विभुर्यात्वा गजाश्वैश्च मुहुर्मुहुः ।	
पद्भ्यां रामो महारण्ये वत्सो मे विचारिष्यति	९५
यस्य चाहारसमये सूदाः कुण्डलधारिणः ।	
अहंपूर्वाः पचन्ति स्म प्रसन्नाः पानभोजनम्	९६
स कथं नु कषायाणि तित्कानि कटुकानि च ।	
भक्षयन्वन्यमाहारं सुतो मे वर्तयिष्यति	९७
महार्हवस्त्रसंबद्धो भूत्वा चिरसुखोचितः ।	

गुणांनी अलंकृत, शाश्वत आणि क्षोभरहित असैं इक्ष्वाकुल मी व रामाने सोडलें असतां तूं तें क्षुब्ध झालेलें परिपालन करशील. रामाचें वनवासांत जाणें जर भरताला प्रिय असेल, तर मी मरण पावल्यानंतर भरताने माझें उत्तरकार्य करूं नये. पुरुषश्रेष्ठ राम वनांत गेल्यामुळे मी मृत झालों असतां हे राजकन्ये, विधवा झालेली तूं पुत्रासहवर्तमान खुशाल राज्य कर. दुर्दैवाने तुझें वास्तव्य माझ्या घरीं झालें आहे, त्या अर्थी जगतामध्ये माझी अत्यंत अपकीर्ति व हेटाळणी निःसंशय होणार आणि पातकी पुरुषाप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये माझी अवज्ञा होणार. रथ, गज आणि अश्व यांवर नेहमी आरूढ होऊन जाणारा माझा पुत्र प्रभु राम महारण्यामध्ये पायांनी कसा बरें जाईल ? ( ९१-९५ )

ज्याच्या भोजनाचा समय झाला असतां कुंडलें धारण करणारे आचारी आनंदित होऊन चढाओढीने खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करित असतात, तो माझा पुत्र तुरट, कडू आणि तिखट कंदमुळांवर अर्थात् वन्य आहारावर कशी

काषायपरिधानस्तु कथं रामो भविष्यति ९८

कस्येदं दारुणं वाक्यमेवंविधमपीरितम् ।

रामस्यारण्यगमनं भरतस्याभिषेचनम् ९९

धिगस्तु योषितो नाम शठाः स्वार्थपरायणाः ।

न ब्रवीमि स्त्रियः सर्वा भरतस्यैव मातरम् १००

अनर्थभावेऽर्थपरे नृशंसे ममानुतापाय निवेशितासि ।

किमप्रियं पश्यसि मन्निमित्तं हितानुकारिण्यथवापि रामे १०१

परित्यजेयुः पितरोऽपि पुत्रान्भार्याः पतींश्चापि कृतानुरागाः ।

कृत्स्नं हि सर्वं कुपितं जगत्स्यादृष्ट्वैव रामं व्यसने निमग्नम् १०२

अहं पुनर्देवकुमाररूपमलंकृतं तं सुतमात्रजन्तम् ।

नन्दामि पश्यन्निव दर्शनेन भवामि दृष्ट्वैव पुनर्युवेव १०३

बरें उपजीविका करील ? मोठमोठीं मौल्यवान् वरें परिधान करणारा आणि पुष्कळ दिवसांपर्यंत सुखांत राहिलेला राम आज काषायवस्त्रें कर्शी बरें परिधान करील ? रामाचें अरण्यामध्ये गमन आणि भरताला अभिषेक अशा प्रकारचें जें भयंकर भाषण आज मला ऐकणें भाग पडलें, तें खरोखर माझ्या एखाद्या अनिर्वचनीय दुष्कर्माचेंच फल होय. धिक्कार असो या स्वार्थसाधु कपटी स्त्रियांना ! सर्व स्त्रियांसंबंधाने माझें हें म्हणणें नाही. फक्त भरताच्या मातेलाच उद्देशून मी हें म्हणत आहे. ( ९६-१०० )

अनर्थकारक गोष्ट करण्याचा उद्देश धरून स्वार्थ साधूं पाहणोर हे दुष्टे, मला क्लेश व्हावेत, म्हणूनच परमेश्वराने तुला माझ्या घरी घातलें आहे, असें दिसतें. नाहीतर जगताचें हित करण्याविषयी तत्पर असलेल्या रामापासून किंवा माझ्यापासून स्वतःला अप्रिय होण्यासारखें तुला काय बरें दिसत आहे ? राम संकटांत सापडल्याचें पाहून पिते पुत्रांचा व अनुरक्त भार्या पतींचाही त्याग करतील. इतकेंच नव्हे; परंतु संपूर्ण जगत् कुद्ध होऊन जाईल. देवकुमारांप्रमाणे असलेला माझा पुत्र राम अलंकार धारण करून माझ्याकडे येत असल्याचें ऐकून प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे मला आनंद होतो आणि त्याला पाहिल्यावर तर तरुण पुरुषांप्रमाणे मी उत्साहयुक्त होत असतो. कदाचित् सूर्यावाचूनही लोकांचा व्यव-

विना हि सूर्येण भवेत्प्रवृत्तिरवर्षता वज्रधरेण वापि ।

रामं तु गच्छन्तमितः समीक्ष्य जीवेन्न कश्चित्त्विति चेतना मे १०४

विनाशकामामहिताममित्रामावासयं मृत्युमिवात्मनस्त्वाम् ।

चिरं बताङ्गेन धृतासि सर्पी महाविषा तेन हतोऽस्मि मोहात् १०५

मया च रामेण सलक्ष्मणेन प्रशास्तु हीनो भरतस्त्वया सह ।

पुरं च राष्ट्रं च निहत्य बान्धवान्ममाहितानां च भवामिभाषिणी ६

नृशंसवृत्ते व्यसनप्रहारिणि प्रसह्य वाक्यं यदिहाद्य भाषसे ।

न नाम ते तेन मुखात्पतन्त्यधो विशीर्यमाणा दशनाः सहस्रधा ७

न किञ्चिदाहाहितमप्रियं वचो न वेत्ति रामः परुषाणि भाषितुम् ।

कथं तु रामे ह्यभिरामवादिनि ब्रवीषि दोषान्गुणनित्यसंमते १०८

प्रताम्य वा प्रज्वल वा प्रणश्य वा सहस्रशो वा स्फुटितां महीं व्रज ।

हार चालेल आणि इंद्र जरी पर्जन्य पाडीत नसला, तरीही कदाचित् लाकांची उप-

जीविका सुरू राहिल; परंतु येथून राम वनांन जात असल्याचें अवलोकन करून

कोणीही जिवंत राहणार नाही, असें मला वाटतें. माझ्या विनाशाची व अकल्या-

णाची इच्छा धरून माझ्याशीं शत्रुभावाने वागणाऱ्या आणि म्हणूनच माझ्या

मृत्युप्रमाणे असलेल्या तुला मी आपणांपाशीं राहून घेतली आणि मोहामुळे तुला

महाविषारी सर्पिणाला मी पुष्कळ दिवसपर्यंत अडकावर धारण केली; त्यामुळे

मझा घात झाला आहे. ( १०१-१०५ )

मी आणि लक्ष्मणासहवर्तमान राम यांनी रहित असलेल्या भरताने तुझ्या-

सहवर्तमान राजधानीवर व राष्ट्रवर अंमल चालवावा आणि बांधवांना मारून

तूं माझ्या शत्रूंच्या मनांत अत्यन्त हर्ष उत्पन्न हे. प्यास कारणीभूत व्हावेंस. संक-

टांत सापडलेल्यावर प्रहार करणारी हे दुराचारिणी, आज तूं या ठिकाणीं उद्धट-

पणाने भाषण करीत असूनही तुझ्या दातांचे हजारो तुकडे होऊन ते तुझ्या

मुखांतून कसे पडत नाहीत, हें मला समजत नाही. रामाने आजपर्यंत अहित-

कारक आणि अप्रिय असें भाषण याकिंचितही केलेलें नाही व कठोर शब्द

उच्चारणें तर त्याला ठाऊकच नाही. तेव्हा गुणांच्या योगाने सर्वांना सर्वदा संमत

अशा प्रिय भाषण करणाऱ्या रामाला तूं दोष कसे लावीत आहेस ? खुशाल तूं

न ते करिष्यामि वचः सुदारुणं समाहितं केकयराजपांसने १०९  
 क्षुरोपमां नित्यमसत्प्रियंवदां प्रदुष्टभावां स्वकुलोपघातिनीम् ।  
 न जीवितुं त्वां विषहेऽमनोरमां दिधक्षमाणां हृदयं सबन्धनम् ११०  
 न जीवितं मेऽस्ति कुतः पुनः सुखं विनात्मजेनात्मवतां कुतो रतिः।  
 ममाहितं देवि न कर्तुमर्हसि स्पृशामि पादावपि ते प्रसाद मे १११  
 स भूमिपालो विलपन्ननाथवत्स्त्रिया गृहीतो हृदयेऽतिमात्रया ।  
 पपात देव्याश्चरणौ प्रसारिताबुभावसंप्राप्य यथातुरस्तथा ११२


[ ५७७ ]

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥


हवी तितकी सन्ताप, जाळून घे, जीव दे अथवा हजारो तुकडे तुकडे होऊन पृथ्वी-  
 त मिळून जा. हे केकयराजकलंकिनि, अत्यंत भयंकर असें हैं तूं केलेलें भाषण मी  
 कधीही ऐकणार नाहीं. वस्तूयाचीच उपमा तुला योग्य आहे. नेहमी तूं प्रिय  
 परंतु मिथ्या भाषण करणारी आहेस; तुझी बुद्धि फार दुष्ट आहे आणि तूं आपल्या  
 कुलाचा घात करणारी आहेस. यास्तव प्राणांसहवर्तमान हृदय दग्ध करण्याची  
 इच्छा करीत असल्यामुळे मनाला दुःख देणाऱ्या तुला जिवन्त ठेवण्यासदेखील  
 माझे मन घेत नाही. ( १०६-११० )

( राम वनवासांत गेला असतां ) मी जिवंतही रहाणार नाहीं, मग सुखाची  
 गोष्ट कशाला पाहिजे ? कारण, आत्मवेच्या पुरुषांना पुत्रांवाचून सुख केदून  
 असणार ? यास्तव, हे देवी, तूं माझे अकल्याण करूं नकोस. मी तुझे पायही  
 धरितों. तूं मजवर कृपा कर. याप्रमाणे अमर्याद रीतीने वागणाऱ्या स्त्रीच्या  
 कचाट्यांत सापडलेला तो दशरथभूपति अनाथाप्रमाणे विलाप करीत करीत  
 आपल्या भार्येच्या पसरलेल्या पायांना स्पर्श करण्याकरिता गेला असतां व्यधि-  
 ग्रस्त पुरुषाप्रमाणे तिच्या पायांपर्यंत पोचण्यापूर्वीच मूर्च्छित होऊन भूमीवर  
 पडला. ( १११-११२ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील  
 अयोध्याकांडापैकी बारावा सर्ग समाप्त झाला. ॥ १२ ॥



कैकेयी दशरथाकडे दोन वर मागते. ( अ. ११।२६-२८ )





त्रयोदशः सर्गः ।

अतदर्हं महाराजं शयानमतथोचितम् ।	
ययातिमिव पुण्यान्ते देवलोकात्परिच्युतम्	१
अनर्थरूपासिद्धार्था ह्यभीता भयदर्शिनी ।	
पुनराकारयामास तमेव वरमङ्गना	२
त्वं कथसे महाराज सत्यवादी दृढव्रतः ।	
मम चेदं वरं कस्माद्विधारयितुमिच्छसि	३
एवमुक्तस्तु कैकेय्या राजा दशरथस्तदा ।	
प्रत्युवाच ततः क्रुद्धो मुहूर्तं विह्वलन्निव	४
मृते मयि गते रामे वनं मनुजपुंगवे ।	
हन्तानार्यै ममामित्रे सकामा सुखिनी भव	५
स्वर्गेऽपि खलु रामस्य कुशलं दैवतैरहम् ।	
प्रत्यादेशादभिहितं धारयिष्ये कथं वत	६

स्त्रीच्या पायावर डोकें ठेवण्याइतक्या केविलवाण्या स्थितीला प्राप्त होईपर्यन्त शोक करण्याला अयोग्य आणि भूमीवर शयन करण्याला अयोग्य असतांनाही तशा रीतीने शयन करणारा आणि म्हणूनच पुण्य सरल्याबरोबर देवलोकापासून च्युत झालेल्या ययातीप्रमाणे दिसणारा जो महाराज दशरथ त्याला, त्याच वराच्या संबंधाने इक्ष्वाकुकुलाला अनर्थरूप, इच्छित हेतु सिद्धीस न गेलेली, लोकापवादाची भीति न बाळगणारी आणि रामापासून भरताला अपाय होईल, असें मनांत भय बाळगणारी स्त्री कैकेयी पुनः म्हणाली, “ हे महाराज, सत्यवादी आणि स्वीकारिलेले व्रत नेटाने चालविणारा म्हणून तुझी मोठी ख्याति आहे. तस्मात् माझे हें वररूपी ऋण बुडविण्याची इच्छा काय म्हणून करीत आहेस ? ” याप्रमाणे कैकेयी बोलली असतां, दशरथ राजा क्रोधाने क्षणभर विह्वल होऊन, पतिला म्हणाला “ हे दुष्टे, हे शत्रुरूपिणी, पुरुषश्रेष्ठ राम वनामध्ये गेला आणि मी मेलों, म्हणजे आपले मनोरथ परिपूर्ण करून घेऊन तूं सुखी हो. ( १-५ )

स्वर्गमध्ये गेल्यावर “रम कुशल अहे ना ?” म्हणून देवांनी विचारलें, तर मी त्यांना काय बरें सांगूं ? “ मी त्याला वनांत पाठविलें, ” असें जर सांगिन, तर

कैकेय्याः प्रियकामेन रामः प्रव्राजितो वनम् ।  
 यदि सत्यं ब्रवीम्येतत्तदसत्यं भविष्यति ७  
 अपुत्रेण मया पुत्रः श्रमेण महता महान् ।  
 रामो लब्धो महातेजाः स कथं त्यज्यते मया ८  
 शूरश्च कृतविद्यश्च जितक्रोधः क्षमापरः ।  
 कथं कमलपत्राक्षो मया रामो विवास्यते ९  
 कथमिन्दीवरस्यामं दीर्घबाहुं महाबलम् ।  
 अभिराममहं रामं स्थापयिष्यामि दण्डकान् १०  
 सुखानामुचितस्यैव दुःखैरनुचितस्य च ।  
 दुःखं नामानुपश्येयं कथं रामस्य धीमतः ११  
 यदि दुःखमकृत्वा तु मम संक्रमणं भवेत् ।  
 अदुःखार्हस्य रामस्य ततः सुखमवाप्नुयाम् १२  
 नृशंसे पापसंकल्पे रामं सत्यपराक्रमम् ।

“अशा उत्कृष्ट गुगवान् पुत्राला तूं वनांत कसें पाठविलेंस” म्हणून मला लाज-  
 विषयाकरिता जर ते विचारूं लागले, तर तें माझ्याने ऐकवणारही नाही.  
 “कैकेयीचें प्रिय करण्याकरिता रामाला मी वनवासांत पाठविलें,” असें जर मी  
 त्यांना खरें सांगूं लागलों, तर तें माझें बोलणें ते असत्यच समजतील आणि  
 “विषयवासनेमुळे याने अशी गोष्ट केली,” असेंच ते म्हणतील. “मी निपु-  
 त्रिक असतांना मोठ्या कष्टाने हा महात्मा, महातेजस्वी पुत्र राम मला प्राप्त  
 झाला आहे. त्याचा मी त्याग कसा बरें करूं ? शूर, सर्व विद्यापारंगत, जितक्रोध  
 आणि क्षमाशील असा जो कमलनयन राम त्याला मी कसें बरें हाकून लावावें ?  
 नील कमलाप्रमाणे ज्याचा वर्ण आहे, अशा महाबलाढ्य, आजानुबाहु व मनोहर  
 रामाला मी दंडकारण्यामध्ये कसें बरें पाठवावें ? ( ६-१० )

जन्मापासून सुखामध्ये वाढलेल्या आणि दुःखाची कधीच सवय नसलेल्या  
 विचारवान् रामाचें दुःख मी कसें बरें पाहूं ? दुःख भोगण्याला अयोग्य अशा  
 रामासाठी दुःख करण्याची पाळी येण्यापूर्वीच जर माझें परलोकीं गमन होईल,  
 तर मला तें अत्यन्त सुखावह होईल. हे दुष्टे, हे पापबुद्धि कैकेयी, माझ्या अमोघ-

किं विप्रियेण कैकेयि प्रियं योजयसे मम	१३
अकीर्तिरतुला लोके ध्रुवं परिभविष्यति	१४
तथा विलपतस्तस्य परिभ्रामितचेतसः ।	
अस्तमभ्यागमत्सूर्यो रजनी चाभ्यवर्तत	१५
सा त्रियामा तदार्तस्य चन्द्रमण्डलमण्डिता ।	
राज्ञो विलपमानस्य न व्यभासत शर्वरी	१६
सदैवोष्णं विनिःश्वस्य वृद्धो दशरथो नृपः ।	
विललापार्तवद् दुःखं गगनासकलोचनः	१७
न प्रभातं त्वयेच्छामि निशे नक्षत्रभूषिते ।	
क्रियतां मे दया भद्रे मयायं रचितोऽञ्जलिः	१८
अथवा गम्यतां शीघ्रं नाहमिच्छामि निर्घृणाम् ।	
नृशसां कैकेयीं द्रष्टुं यत्कृते व्यसनं मम	१९
एवमुक्त्वा ततो राजा कैकेयीं संयताञ्जलिः ।	
प्रसादयामास पुनः कैकेयीं राजधर्मवित्	२०

पराक्रमी प्रिय रामाला वनांत जावयास लाऊन, माझ्यापासून त्याची ताटातूट करण्यास तूं कां प्रवृत्त झाली आहेस ? असें झालें असतां लोकामध्ये माझी कांही पराकाष्ठेची अपकीर्ति होईल व आजपर्यंत मिळविलेल्या कीर्तीवर तुझ्या योगाने पाणी पडेल. ” ( ११-१४ )

याप्रमाणे अंतःकरणाला मोह पडून तो दशरथ विलाप करीत असतां सूर्य अस्तास जाऊन रात्र पडली आणि ती रात्रही जरी चंद्रमंडलाने भूषित होती, तरी विलाप करीत असलेल्या त्या राजाला ती सुखदायक झाली नाही. तेव्हा एकसारखे सुस्कारे टाकून तो वृद्ध दशरथ राजा आकाशाकडे दृष्टि देऊन आर्त मनुष्याप्रमाणे दुःखाने विलाप करूं लागला की, “ हे नक्षत्रभूषित रात्री, तूं उजाडूं देऊं नकोस. हे कल्याणी, तूं मजवर दया कर. हे मी तुला हात जोडिले आहेत. अथवा तूं जा लवकर. जिच्याकरिता मला हें दुःख झालें आहे, त्या निर्दय व दुष्ट कैकेयीचें फार वेळपर्यंत तोंड पाहण्याची मला इच्छा नाही. ” ( १५-१९ )

याप्रमाणे विलाप करून त्या दशरथराजाने कैकेयीपुढे हात जोडिले आणि तो

साधुवृत्तस्य दीनस्य त्वद्रतस्य गतायुषः ।	
प्रसादः क्रियतां भद्रे देवि राज्ञो विशेषतः	२१
शून्येन खलु सुश्रोणि मयेदं समुदाहृतम् ।	
कुरु साधु प्रसादं मे बाले सहृदया ह्यसि	२२
प्रसीद देवि रामो मे त्वदत्तं राज्यमन्ययम् ।	
लभतामसितापाङ्गे यशः परमवाप्स्यसि	२३
मम रामस्य लोकस्य गुरुणां भरतस्य च ।	
प्रियमेतद्गुरुश्रोणि कुरु चारुमुखेक्षणे	२४

विशुद्धभावस्य हि दुष्टभावा दीनस्य ताम्राश्रुकलस्य राज्ञः ।  
 श्रुत्वा विचित्रं करुणं विलापं भर्तुर्नृशंसा न चकार वाक्यम् २५  
 ततः स राजा पुनरेव मूर्च्छितः प्रियामतुष्टां प्रतिकूलभाषिणीम् ।  
 समीक्ष्य पुत्रस्य विवासनं प्रति क्षितौ धिसंज्ञो निपपात दुःखितः २६

राजधर्मज्ञ दशरथ पुनरपि कैकेयीची प्रार्थना कर्हं लागला की, “ हे कल्याणी, मी सद्वर्तनाने धामगणारा दशरथ आज दीन होऊन सर्वस्वीं तुझ्या अधीन झालों आहे व आता माझ्या आयुष्याचे दिवसही थोडकेच राहिले आहेत. करिता, हे देवी, मी राजा आहे, या गोष्टीकडे विशेष लक्ष्य देऊन तूं मजवर कृपा कर. हे सुंदरी, सारासार विचार न राहिल्यामुळे मी तुझ्याशीं हें कठोर भाषण केलें; परंतु तूं दयाळू आहेस; करिता, हे बाले, मजवर चांगली कृपा कर. हे देवी, मजवर प्रसन्न हो. तूंच रामाला राज्य दे आणि हे कृष्णनयने, त्याला तूं दिलेले राज्य अक्षय प्राप्त होऊं दे, म्हणजे तुझीही पराकाष्ठेची कीर्ति होईल. हे सुंदरी, हे मनोहरवदने, हे सुंदरनयने, मला रामाला, लोकांना, वसिष्ठप्रभृति गुरुंना आणि भरतालाही हीच गोष्ट प्रिय आहे. ” ( २०-२४ )

याप्रमाणे रडून रडून ज्याच्या नेत्रांतील अश्रूही आरक्तवर्ण झाले आहेत व जो मनाने शुद्ध आहे, अशा त्या भर्त्याचा नाना प्रकारचा दीन विलाप श्रवण करूनही पापबुद्धि दुष्ट कैकेयीने त्याच्या म्हणण्याकडे मुळीच लक्ष्य दिलें नाही. तेव्हा तो राजा पुनरपि मूर्च्छित झाला आणि कांहींसा सावध झाल्यावर असंतुष्ट आणि विरुद्ध भाषण करणाऱ्या आपल्या प्रिय पत्नीकडे पाहूं लागला;

इतीव राज्ञो व्यथितस्य सा निशा जगाम घोरं श्वसतो मनस्विनः ।  
विबोध्यमानः प्रतिबोधनं तदा निवारयामास स राजसत्तमः २७

[ ६०४ ]

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥

चतुर्दशो सर्गः ।

पुत्रशोकार्दितं पापा विसंज्ञं पतितं भुवि ।	
विचेष्टमानमुत्प्रेक्ष्य ऐक्ष्वाकमिदमब्रवीत्	१
पापं कृत्वैव किमिदं मम संश्रुत्य संश्रवम् ।	
शेषे क्षितितले सन्नः स्थित्यां स्थातुं त्वमर्हसि	२
आहुः सत्यं हि परमं धर्मं धर्मविदो जनाः ।	
सत्यमाश्रित्य च मया त्वं धर्मं प्रतिचोदितः	३
संश्रुत्य शैब्यः श्येनाय स्वां तनुं जगतीपतिः ।	
प्रदाय पक्षिणे राजा जगाम गतिमुत्तमाम्	४

परंतु इतकें झालें असतांही पुत्राला वनवासांत पाठविष्याविषयी ती आपला आप्रह सोडीत नाही, असें अवलोकन केल्यावर तो राजा दुःखित व मूर्छित होऊन पृथ्वीवर पडला. याप्रमाणे दुःखाकुल होऊन तो विचारी राजा भयंकर सुस्कारे टाकीत पडला असतांना ती रात्र निघून गेली. तेव्हा मंगल गीतादिकांनी भाटवगैरे लोक त्याला उठवूं लागले असतां, त्या राजश्रेष्ठाने त्यांचा प्रतिबंध केला. ( २५-२७ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी तेरावा सर्ग समाप्त झाला .॥ १३ ॥

पुत्रशोकाकुल झाल्यामुळे मूर्छित होऊन तडफडत असलेल्या इक्ष्वाकुवंशज दशरथराजाला अवलोकन करून दुष्ट कैकेयी म्हणाली, “ अरे, मला वर देण्याची प्रतिज्ञा करून तूं पाप केल्याप्रमाणे व्याकुळ होऊन भूतलावर पडला आहेस, हें काय? सज्जनांच्या सत्यपालनरूप मर्यादेनेच वागणें तुला योग्य आहे. धर्मज्ञ लोक नलालाम्ब श्रेष्ठ धर्म म्हणतात आणि मीही सत्यरूप धर्माचेंच अवलंबन करून तुला वरदानाविषयी मागणें केलें आहे. भूपति शैब्य राजा कपोताला अभय

तथा ह्यलर्कस्तेजस्वी ब्राह्मणे वेदपारगे ।	
याचमाने स्वके नेत्रे उद्धृत्याविमना ददौ	५
सरितां तु पतिः स्वल्पां मर्यादां सत्यमन्वितः ।	
सत्यानुरोधात्समये वेलां स्वां नातिवर्तते	६
सत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः ।	
सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनावाप्यते परम्	७
सत्यं समनुवर्तस्व यदि धर्मं धृता मतिः ।	
स वरः सफलो मेऽस्तु वरदो ह्यसि सत्तम	८
धर्मस्यैवाभिकामार्थं मम चैवाभिचोदनात् ।	
प्रवाजय सुतं रामं त्रिःखलु त्वां ब्रवीम्यहम्	९
समयं च ममार्येमं यदि त्वं न करिष्यसि ।	
अग्रतस्ते परित्यक्ता परित्यक्ष्यामि जीवितम्	१०
एवं प्रचोदितो राजा कैकेय्या निर्विशङ्कया ।	

देष्याची प्रतिज्ञा केल्यावर, आपलें शरीर श्येन पक्ष्याला देऊन उच्छ्रित गतीला गेला. त्याचप्रमाणे तेजस्वी अलर्क राजाने वेदपारंगत ब्राह्मण याचना करुं लागला असतां आपले नेत्र काढून, खिन्न न होतां, त्याला दिले. ( १-५ )

सत्याचें अवलंबन करून असलेला समुद्र सत्याचा त्याग होईल, या भीतीने चंद्रोदयकालीं वृद्धिगत होण्याचा समय असतांही मर्यादेचें उल्लंघन यत्किंचितही करीत नाही. सत्यवचन हेंच प्रणवरूप ब्रह्म होय; सत्यावरच धर्म अवलंबून आहे; अक्षय वेदही सत्याच्याच आश्रयाने आहेत आणि सत्य हेंच ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीचें साधन आहे. धर्मावर जर तुझी दृढ निष्ठा असेल, तर सत्याला अनुसरून वाग आणि हे सज्जनश्रेष्ठ, ज्या अर्थी तूं मला वर दिला आहेस, त्या अर्थी तो माझा वर सफल होवो. सारांश, धर्माच्याच प्राप्तीकरिता आणि मी सांगत आहे म्हणून, तूं आपला पुत्र राम याला वनामध्ये पाठीव; हें मी तुला तीन वेळ सांगत आहे. हे आर्य, माझी ही अट जर तूं शेषटास न नेशील, तर तूं माझी उपेक्षा केलीस, म्हणून तुझ्यासमोर मी जीव देईन. ” ( ६-१० )

याप्रमाणे निःशंकपणाने कैकेयीने राजाला सांगितलें असतां इंद्राने टाकिलेला

नाशकत्पाशमुन्मोक्तु बलिर्निद्रकृतं यथा	११
ऊङ्ग्रान्तहृदयश्चापि विवर्णवदनोऽभवत् ।	
स धुर्यो वै परिस्पन्दन्युगचक्रान्तरं यथा	१२
विकलाभ्यां च नेत्राभ्यामपश्यन्निव भूमिपः ।	
कृच्छ्राद्वैर्येण संस्तभ्य कैकेयीमिदमब्रवीत्	१३
यस्ते मन्त्रकृतः पाणिरश्रौ पापे मया धृतः ।	
संत्यजामि स्वजं चैव तव पुत्रं सह त्वया	१४
प्रयाता रजनी देधि सूर्यस्योदनयं प्रति ।	
अभिषेकाय हि जनस्त्वरयिष्यति मां ध्रुवम्	१५
रामाभिषेकसंभारैस्तदर्थमुपकल्पितैः ।	
रामः कारयितव्यो मे मृतस्य सलिलक्रियाम्	१६
सपुत्रया त्वया नैव कर्तव्या सलिलक्रिया ।	
व्याहन्तास्यशुभाचारे यदि रामाभिषेचनम्	१७

पाश ज्याप्रमाणे बलीला सोडावितां आला नाही, त्याप्रमाणे सत्यरूप पाशाच्या बंधनापासून दशरथराजा मुक्त होण्यास समर्थ झाला नाही. इतकेंच नव्हे, परंतु जूं आणि चाक यांमध्ये सापडून तडफड करित असलेल्या बैलाप्रमाणे तो मनामध्ये गोंधळून जाऊन त्याचें मुख निस्तेज झालें आणि अश्रूंनी नेत्र व्याकुल झाल्यामुळे दृष्टि अंधुक झालेला तो भूपति धैर्याने दुःख आवरून धरून मोठ्या कष्टाने कैकेयीला म्हणाला, “ हे पापिणी, अग्निसंनिध मी जें तुझें समंत्रक पाणिग्रहण केलें आहे, त्याचा मी त्याग करितों आणि माझ्यापासून झालेला तुझा पुत्र भरत त्याचाही तुझ्या सहवर्तमान मी त्याग करितों. ( ११-१४ )

हे देवी, रात्र निघून गेली. आता सूर्योदयाच्या वेळेला अभिषेकाकरिता जुळविलेल्या सामग्रीने रामाला अभिषेक करण्याकरिता लोक मला निःसंशय घाई करितात. यास्तव रामाच्या अभिषेकाकरिता जुळविलेल्या सामग्रीने मला रामाला अभिषेक करविलाच पाहिजे. आता गुरूचाही अवमान करून जर तुला रामाला अभिषेक हाणून पाडावयाचाच असेल, तर हे दुराचारिणी, त्याच अभिषेकसामग्रीने मज मृताचें उत्तरकार्यच रामाकडून करवावें लागेल. तूं आपल्या

न शक्तोऽद्यास्म्यहं द्रष्टुं दृष्ट्वा पूर्वं तथा मुखम् ।	
हतहर्षं तथानन्दं पुनर्जनमवाङ्मुखम्	१८
तां तथा ब्रुवतस्तस्य भूमिपस्य महात्मनः ।	
प्रभाता शर्वरी पुण्या चन्द्रनक्षत्रशालिनी	१९
ततः पापसमाचारा कैकेयी पार्थिवं पुनः ।	
उवाच परुषं वाक्यं वाक्यज्ञा रोषमूर्छिता	२०
किमिदं भाषसे राजन्वाक्यं गररुजोपमम् ।	
आनाययितुमक्लिष्टं पुत्रं राममिहार्हसि	२१
स्थाप्य राज्ये मम सुतं कृत्वा रामं वने चरम् ।	
निःसपत्नां च मां कृत्वा कृतकृत्यो भविष्यसि	२२
स तुन्न इव तीक्ष्णेन प्रतोदेन हयोत्तमः ।	
राजा प्रचोदितोऽभीक्ष्णं कैकेय्या वाक्यमब्रवीत्	२३
धर्मबन्धेन बद्धोऽस्मि नष्टा च मम चेतना ।	

पुत्रासहवर्तमान माझे उत्तरकार्य करितां उपयोगीच नाही; कारण, रामाला अभिषेक होणार, हें समजल्याबरोबर लोकांचीं मुखकमलें प्रफुल्लित झालेलीं मी अवलोकन केलेलीं आहेत. करिता, रामाभिषेक हाणून पाडिला गेला, तर हर्षरहित व आनंदरहित होऊन लोकांनी आपलीं तोंडें खाली घातलेलीं आता माझ्याने पाहवणार नाहीत. ” याप्रमाणे तो महात्मा दशरथ भूपति त्या कैकेयीशीं बोलत आहे, तींच चंद्र व नक्षत्रसमुदाय यांनी युक्त असलेलीं तीं पुण्यकारक रात्र उजाडली. ( १५-१९ )

तेव्हा पापबुद्धीने वागणारी आणि संभाषण करण्यामध्ये निपुण असलेली तीं कैकेयी क्रोधाने अगदी व्याप्त होऊन कठोर शब्दांनी राजाला म्हणाली, “ हे राजा, विषजन्य दुःखाप्रमाणे दुःख देणारें हें तूं काय बोलत आहेस ? आपल्या पुत्राला रामालाच सरळ येथेच बौलावून आणीव. माझ्या पुत्राला राज्यावर बसवून आणि रामाला वनवासांत पाठवून मला शत्रुराहित केलेंस, म्हणजे तूं कृतकृत्य होशील. ” सबकून चाबूक मारिला असतां उत्कृष्ट अश्व ज्याप्रमाणे स्वाराच्या काबूत येतो, त्याप्रमाणे कैकेयीने वारंवार वाक्प्रहार करून, वश करून घेतलेल्ल



ज्येष्ठं पुत्रं प्रियं रामं द्रष्टुमिच्छामि धार्मिकम्	२४
ततः प्रभातां रजनीमुदिते च दिवाकरे ।	
पुण्ये नक्षत्रयोगे च सुहूर्ते च समागते	२५
वसिष्ठो गुणसंपन्नः शिष्यैः परिवृतस्तथा ।	
उपगृह्याशु संभारान्प्रविवेश पुरोत्तमम्	२६
सिक्तसंमार्जितपथां पताकोत्तमभूषिताम् ।	
संहृष्टमनुजोपेतां समृद्धविपणापणाम्	२७
महोत्सवसमायुक्तां राघवार्थं समुत्सुकाम् ।	
चन्दनागुरुधूपैश्च सर्वतः परिधूपिताम्	२८
तां पुरीं समतिक्रम्य पुरन्दरपुरोपमाम् ।	
ददर्शान्तःपुरं श्रीमान्नानाध्वजगणायुतम्	२९
पौरजानपदाकीर्णं ब्राह्मणैरुपशोभितम् ।	
यष्टिमद्भिः सुसंपूर्णं सद्भैः परमार्चितैः	३०

राजा म्हणाला, “ धर्मबंधनाने मी बद्ध झालों असल्यामुळे मला आता कांही सुचत नाही. प्रिय आणि धार्मिक अशा ज्येष्ठ पुत्र रामाला पाहण्याची माझी इच्छा आहे. ” ( २०-२४ )

तदनंतर रात्र उजाडलेली पाहून, सूर्योदय झाल्यावर शुभनक्षत्रीं समुहूर्त प्राप्त झाला असता, शिष्यांनी परिवेष्टित असे गुणसंपन्न वसिष्ठमुनि अभिषेकाचें साहित्य घेऊन त्या उत्कृष्ट नगरामध्ये सत्वर प्रविष्ट झाले. त्या नगरीतील रस्ते शिंपून व झाडून काढिलेले होते. उत्तम उत्तम पताकांनी त्या नगरीला शोभा आणिलेली होती. आंतील लोक हर्षयुक्त झालेले होते; बाजारांतून विक्रीचे पदार्थ पुष्कळ मांडून ठोविलेले होते; जिकडे तिकडे महोत्सव चाललेला होता. रामाकरिता आंतील लोक उत्सुक झालेले होते आणि चंदन व अगुरु यांचे चौहोकडे धूप घातलेले होते. अशा त्या इंद्रनगरीसमान असलेल्या नगरींत बराच मार्ग आक्रमण करून गेल्यावर, श्रीमान् वसिष्ठमुनींनी, ज्यामध्ये नाना प्रकारचे ध्वज उभारलेले होते, असें अंतःपुर अवलोकन केलें. नगरीतील आणि बाहेरून आलेल्या स्त्रोकांची ज्याच्या पुढे गर्दी उसळलेली होती, ब्राह्मणांच्या योगाने ज्याला शोभा

तदन्तःपुरमासाद्य व्यतिचक्राम तं जनम् ।	
वसिष्ठः परमप्रीतः परमर्षिभिरावृतः	३१
स त्वपश्यद्विनिष्क्रान्तं सुमन्त्रं नाम सारथिम् ।	
द्वारे मनुजसिंहस्य सचिवं प्रियदर्शनम्	३२
तमुवाच महातेजाः सूतपुत्रं विशारदम् ।	
वसिष्ठः क्षिप्रमाचक्ष्व नृपतेर्मांमिहागतम्	३३
इमे गङ्गोदकघटाः सागरैभ्यश्च काञ्चनाः ।	
औदुम्बरं भद्रपीठमभिषेकार्थमाहृतम्	३४
सर्वबीजानि नन्धाश्च रत्नानि विविधानि च ।	
क्षौद्रं दधि घृतं लाजा दर्भाः सुमनसः पयः	३५
अष्टौ च कन्या रुचिरा मत्तश्च वरवारणः ।	
चतुरश्वो रथः श्रीमान्निखिंशो धनुरुत्तमम्	३६
वाहनं नरसंयुक्तं छत्रं च शशिसंनिभम् ।	
श्वेते च वालव्यजने भृङ्गारं च हिरण्मयम्	३७

आलेली होती आणि उत्तम प्रकारें शंगारिलेल्या उत्कृष्ट अश्वानी व भालदार-  
चोपदारांनी जें गजबजलेलें होतें. ( २६-३० )

अशा प्रकारच्या अंतःपुरासमीप गेल्यावर महर्षींनी परिवेष्टित असलेले  
वसिष्ठमुनि अत्यंत प्रसन्न होऊन तेथे जमलेल्या लोकांच्या गर्दीतून वाट काढून,  
जाऊं लागले असतां, ज्याचें दर्शन आलहादकारक आहे, असा अंतःपुरांतून  
बाहेर येत असलेला पुरुषश्रेष्ठ दशरथ राजाचा सुमन्त्र नामक सारथी व मंत्री त्यांनीं  
अवलोकन केला. ( ३१-३२ )

आणि ते महातेजस्वी वसिष्ठमुनि त्या व्यवहारज्ञ सारथ्याला म्हणाले, “ मां  
येथे आलों आहें, हें तूं राजाला सत्वर निवेदन कर. अभिषेकाकरिता हे गंगाजलाचे  
घट आणिलेले आहेत, समुद्रांवरूनही सुवर्णघट त्यांच्या उदकाने भरून आणिलेले  
आहेत आणि अभिषेकाकरिता उंबराचें हें भद्रपीठही आणिलेलें आहे. सर्व प्रकारचीं  
बीजें, गंध, नाना प्रकारचीं रत्नं, मध, दधि, घृत, लाह्या, दर्भ, पुष्पें, पय, सुंदर  
अशा आठ कुमारिका, मदमत असा उत्कृष्ट गज, चार अश्व जोडिलेला

हेमदामपिनद्धश्च ककुब्जान्पाण्डुरो वृषः ।	
केसरी च चतुर्दंष्ट्रो हरिश्रेष्ठो महाबलः	३८
सिंहासनं व्याघ्रतनुः समिधश्च हुताशनः ।	
सर्वे वादित्रसंघाश्च वेश्याश्चालंकृताः स्त्रियः	३९
आचार्या ब्राह्मणा गावः पुण्याश्च मृगपक्षिणः ।	
पौरजानपदश्रेष्ठा नैगमाश्च गणैः सह	४०
पते चान्ये च बहवः प्रियमाणाः प्रियंवदाः ।	
अभिषेकाय रामस्य सह तिष्ठन्ति पार्थिवैः	४१
त्वरयस्व महाराजं यथा समुदितेऽहनि ।	
पुष्ये नक्षत्रयोगे च रामो राज्यमवाप्नुयात्	४२
इति तस्य वचः श्रुत्वा सूतपुत्रो महाबलः ।	
स्तुवन्नृपतिशार्दूलं प्रविवेश निवेशनम्	४३
तं तु पूर्वोदितं वृद्धं द्वारस्था राजसंमताः ।	

वैभवशाली रथ, खड्ग, उत्कृष्ट धनुष्य, भौयासहवर्तमान पालखी, चंद्रासारिखें निर्मल छत्र, शुभ्रवर्ण चामरें, सुवर्णाची झारी. ( ३३-३७ )

सोन्याच्या साखळदंडाने बांधिलेला आणि वशिष्ठ असलेला श्वेतवर्ण बैल, विपुल आयाळ आणि चार दाढा यांनी युक्त असलेला महाबलाढ्य व श्रेष्ठ अश्व, सिंहासन, व्याघ्रचर्म, समिधा, अग्नि, सर्व प्रकारचे वाद्यसमुदाय, वेश्या, अलंकार धारण केलेल्या स्त्रिया, आचार्य, ब्राह्मण, गाई, पवित्र पशुपक्षी, नगरांतील व देशांतील श्रेष्ठ श्रेष्ठ लोक आणि आपआपल्या गणांसहवर्तमान उदमी लोक, हे व इतरहि पुष्कळ प्रिय भाषण करणारे व प्रसन्न मुद्रेने युक्त असलेले लोक सामन्त राजांसहवर्तमान रामाच्या अभिषेकाकरिता वाट पहात तिष्ठत उभे आहेत यास्तव, गुणसंपन्न अशा या आजच्या शुभ दिवशीं पुष्यनक्षत्र आहे. तौपर्यन्त, रामाचा राज्याभिषेक उरकून घेणेस्तव तूं महाराज दशरथाकडून त्वरा करीव. ” ( ३८-४२ )

हें त्या वसिष्ठमुनींचें भाषण श्रवण केल्यावर तो महाबलाढ्य सारथि नृपश्रेष्ठ दशरथाची स्तुति करीत करीत तो असलेल्या स्थानांमध्ये गेला. तेव्हा “ याला

न शेकुरभिसरोद्दुं राज्ञः प्रियचिकीर्षवः	४४
स समीपस्थितो राज्ञस्तामवस्थामजज्ञिवान् ।	
वाग्भिः परमतुष्टाभिरभिष्टोतुं प्रचक्रमे	४५
ततः सूतो यथापूर्वं पार्थिवस्य निवेशने ।	
सुमन्त्रः प्राञ्जलिभूत्वा तुष्टाव जगतीपातिम्	४६
यथानन्दति तेजस्वी सागरो भास्करोदये ।	
प्रीतः प्रीतेन मनसा तथा नन्दय नस्ततः	४७
इन्द्रमस्यां तु वेलायामभितुष्टाव मातलिः ।	
सोऽजयहानवान्सर्वास्तथा त्वां बोधयाम्यहम्	४८
वेदाः सहाङ्गा विद्याश्च यथा ह्यात्मभुवं प्रभुम् ।	
ब्रह्माणं बोधयन्त्यद्य तथा त्वां बोधयाम्यहम्	४९
आदित्यः सह चन्द्रेण यथाभूतधरां शुभाम् ।	
बोधयत्यद्य पृथिवीं तथा त्वां बोधयाम्यहम्	५०

कधीही कोणी आडकाठी करुं नये,” असें राजाने पूर्वीच सांगून ठोविलें असल्यामुळे राजाचें प्रिय करण्याची इच्छा करणारे व राजाला संमत असलेले द्वारपाल त्याला आडकाठी करण्यास समर्थ झाले नाहीत. आंत प्रविष्ट झाल्यावर तो सुमंत्र राजाचे समीप उभा राहिला; परंतु कैकेयीने करून टाकिलेली ती राजाची अवस्था समजण्यांत न आल्यामुळे अत्यंत स्तुतिपरिपूर्ण शब्दांनी तो त्याची प्रशंसा करूं लागला. ( ४३-४५ )

सारंग, राजा जेथे बसला होता, त्या स्थानामध्ये गेलेला तो सारथी सुमंत्र हात जोडून पूर्वीप्रमाणे पृथ्वीपति दशरथाची स्तुति करूं लागला. तो म्हणाला, “ सूर्योदय झाला असतां त्याच्या तेजाने युक्त झालेला समुद्र ज्याप्रमाणे ज्ञानास आलेल्या पुरुषांना आनंदित करितो, त्याप्रमाणे आपण स्वतः संतुष्ट होऊन प्रसन्न अंतःकरणाने आम्हांला आनंदित करा. या सूर्योदयाचे वेळीं मातर्लने इंद्राची स्तुति केली असतां, त्या इंद्राने सर्व दानवांचा पराभव केला. तस्मात् ज्याप्रमाणे ज्ञातलि इंद्राला उठवितो, त्याप्रमाणे मी तुला उठवीत आहे. सांग वेद व मीमांसा ज्याप्रमाणे स्वयंभु प्रभु ब्रह्मदेवाला मृष्टि करण्याविषयी जागृत करतात त्याप्रमाणे

उत्तिष्ठ सुमहाराज कृतकौतुकमङ्गलः ।	
विराजमानो वपुषा मेरोरिव दिवाकरः	५१
उदतिष्ठत रामस्य समग्रमभिषेचनम् ।	
पौरजानपदाश्चापि नैगमश्च कृताञ्जलिः	५२
अयं वसिष्ठो भगवान्ब्राह्मणैः सह तिष्ठति ।	
क्षिप्रमाज्ञाप्यतां राजत्राघवस्याभिषेचनम्	५३
यथा ह्यपालाः पशवो यथा सेना ह्यनायका ।	
यथा चन्द्रं विना रात्रिर्यथा गावो विना वृषम्	५४
एवं हि भविता राष्ट्रं यत्र राजा न दृश्यते ।	
एवं तस्य वचः श्रुत्वा सान्त्वपूर्वमिवाथर्ववत्	५५
अभ्यकीर्यत शोकेन भूय एव महीपतिः ।	
ततस्तु राजा तं सूतं सन्नहर्षः सुतं प्रति	५६
शोकरक्तेक्षणः श्रीमानुद्धीक्ष्योवाच धार्मिकः ।	

मी तुला जागृत करितों. आदित्य व चंद्र भूतधरा पृथ्वीला अर्थात् पृथ्विविरच्या सर्व लोकांना जागृत करितात, त्याप्रमाणे मी तुला जागृत करितों. (४६-५०)

हे महाराज, अभिषेकोत्सवसंबंधी मंगल कृत्य करून नाना प्रकारची वस्त्रे व अलंकार धारण करा व मेरुपर्वतावर उदय पावलेल्या सूर्याप्रमाणे लोकांना आनंदित करा. रामचंद्राच्या अभिषेकाचें सर्व साहित्य तयार आहे व त्याकरिता पुरांतले व देशांतले लोक आणि शेटसावकारही हात जोडून उभे आहेत. हे भगवान् वसिष्ठमुनि ब्राह्मणांसहवर्तमान येऊन उभे राहिले आहेत. हे राजन्, रामास अभिषेक करण्याविषयी सत्वर अनुज्ञा व्हावी. ज्याप्रमाणे रक्षकावाचून पशु, सेनाधिपतीवाचून सेना, चंद्रावाचून रात्रि व वृषभावाचून गाई शोभत नाहीत, त्याप्रमाणे राजावाचून राज्य शोभत नाही. करिता आपण उठावें ” याप्रमाणे सुमंत्राचें सांत्वनपूर्वक आणि आश्चर्ययुक्त असें भाषण ऐकून, राजा पुनरपि शोकाने व्याप्त झाला. (५१-५५)

नंतर पुत्रासैवन्धांत, ज्याचा उत्साह नष्ट झाला आहे व शोकाने ज्याचे नेत्र आरक्तवर्ण झाले आहेत, असा तो धार्मिक राजा त्या सुमंत्राला म्हणाला, “हे

वाक्यैस्तु खलु मर्माणि मम भूयो निवृन्तसि	५७
सुमन्त्रः करुणं श्रुत्वा दृष्ट्वा दीनं च पार्थिवम् ।	
प्रगृहीताञ्जलिः किञ्चित्स्माद्देशादपाक्रमत्	५८
यदा वक्तुं स्वयं दैन्यान्न शशाक महीपतिः ।	
तदा सुमन्त्रं मन्त्रज्ञा कैकेयी प्रत्युवाच ह	५९
सुमन्त्र राजा रजनीं रामहर्षसमुत्सुकः ।	
प्रजागरपरिश्रान्तो निद्रावशमुपागतः	६०
तद्रच्छ त्वरितं सूत राजपुत्रं यशस्विनम् ।	
राममानय भद्रं ते नात्र कार्या विचारिणा	६१
अश्रुत्वा राजवचनं कथं गच्छामि भामिनि ।	
तच्छ्रुत्वा मन्त्रिणो वाक्यं राजा मन्त्रिणमब्रवीत्	६२
सुमन्त्र रामं द्रक्ष्यामि शीघ्रमानय सुन्दरम् ।	
स मन्यमानः कल्याणं हृदयेन ननन्द च	६३

सुमन्त्रा, तूँ आपल्या भाषणाने पुनरपि माझे मर्मोद्धाटन कां करित आहेस ? ” हें त्या दीन झालेल्या राजाचें, हृदयाला द्रव येण्यासारखें भाषण श्रवण केल्यावर सुमन्त्राने हात जोडिले व तो तेशून बाजूला सरला. तेव्हा स्वप्रतिज्ञापालनरूप संकटांत सापडल्याकारणाने दीन झाल्यामुळे राजाच्या मुखांतून कांहीच शब्द निघत नाही, असे पाहून कैकेयी आपण होऊन बोलूं लागली. ती म्हणाली “ हे सुमन्त्रा, रामाला राज्याभिषेक होणार, याचा हर्ष झाल्यामुळे राजाचा रात्रभर डोळा लागला नाही व त्यामुळे हल्ली तो निद्रावश झाला आहे, करिता, हे सूता, तुझे कल्याण असो. तू यशस्वी राजपुत्र रामचंद्राला कांही विचार न करितां सत्वर घेऊन ये. ( ५६-६१ )

हे ऐकून सुमन्त्र म्हणाला, “ हे कैकेयी, राजाज्ञा झाल्यावाचून रामचंद्राला आगण्याकरिता मी कसा बरें जाऊं ? ” याप्रमाणे सुमन्त्राचें वचन श्रवण करतां क्षणीं दशरथराजा मंत्र्याला म्हणाला, “ हे सुमन्त्रा, मी सुंदर अशा रामाला अवलोकन करण्याची इच्छा करितों. यास्तव त्यास तूं सत्वर घेऊन ये. ” असें राजाने सांगितलें असतां, राजा कदाचित् रामदर्शनाने संतुष्ट होऊन रामाला राज्याभिषेक

निर्जगाम च स प्रीत्या त्वरितो राजशासनात् ।

सुमन्त्रश्चिन्तयामास त्वरितं चोदितस्तया ६४

व्यक्तरामाभिषेकार्थं इहायस्यति धर्मराट् ।

इति सूतो मतिं कृत्वा हर्षेण महता पुनः ६५

निर्जगाम महातेजा राघवस्य दिदृक्षया ।

सागरहृदसंकाशात्सुमन्त्रोऽन्तःपुराच्छुभात् ६६

ततः पुरस्तात्सहसा विनिःसृतो महीपतेर्द्वारगतान्विलोकयन् ।

ददर्श पौरान्विविधान्महाधनानुपस्थितान्द्वारमुपेत्य विष्टितान् ६७

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वात्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥

[ ६७१ ]

पञ्चदशः सर्गः ।

ते तु तां रजनीमुष्य ब्राह्मणा वेदपारगाः ।

उपतस्थुरुपस्थानं सह राजपुरोहिताः १

करील, असें वाटून सुमंत्र मनामध्ये आनंदित झाला व तो राजाच्या आज्ञेवरून भोक्त्या प्रेमाने निघाला असतां कैकेयी त्यास म्हणाली, “ हे सुमंत्रा, रामाला लवकर घेऊन ये. ” ( ६२-६४ )

याप्रमाणे पुनरपि कैकेयीचें भाषण श्रवण केल्यावर सुमंत्र मनामध्ये विचार करूं लागला की, कैकेयीची ही त्वरा रामाला अभिषेक करण्याकरिताच असावी काय ? हा धर्मरक्षण करणारा दशरथराजा अगदी थकल्यासारखा दिसत आहे. याचें बाहेर येण्याचें मान दिसत नाही. असा विचार करून तो महातेजस्वी सुमंत्र रामचन्द्राची भेट देण्याकरता समुद्राच्या डोहाप्रमाणे शोभणाऱ्या अंतःपुरांतून बाहेर पडला. तदनंतर पृथ्वीपति दशरथराजाच्या अंतःपुरांतून बाहेर पडतांच देवडीवर प्राप्त झालेले पौर व मोठमोठाले श्रीमान् लोक सुमंत्राने अवलोकन केले. ( ६५-६७ )

याप्रमाणे महामुनिवात्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी चवदावा सर्ग समाप्त झाला. ॥ १४ ॥

राजाच्या पूर्वीच्या आज्ञेवरून उमाध्यायांसह ते वेदपरंगत ब्राह्मण ती रात्र

अमात्या बलमुख्याश्च मुख्या ये निगमस्य च ।	
राघवस्याभिषेकार्थे प्रीयमाणाः सुसंगताः	२
उदिते विमले सूर्ये पुष्ये चाभ्यागतेऽहनि ।	
लग्ने कर्कटके प्राप्ते जन्म रामस्य च स्थिते	३
अभिषेकाय रामस्य द्विजेन्द्रैरुपकल्पितम् ।	
काञ्चना जलकुम्भाश्च भद्रपीठं खलंकृतम्	४
रथश्च सम्यगास्तीर्णो भास्वता व्याघ्रचर्मणा ।	
गङ्गायमुनयोः पुण्यात्संगमादाहतं जलम्	५
याश्चान्याः सरितः पुण्या हृदाः कूपाः सरांसि च ।	
प्राग्वाहाश्चोर्ध्ववाहाश्च तिर्यग्वाहाश्च क्षीरिणः	६
ताभ्यश्चैवाहतं तोयं समुद्रेभ्यश्च सर्वशः ।	
क्षौद्रं दधि घृतं लाजा दर्भाः सुमनसः पयः	७
अष्टौ च कन्या रुचिरा मत्तश्च वरवारणः ।	
सजलाः क्षीरिभिश्छन्ना घटाः काञ्चनराजताः	८

गेल्यानंतर प्रातःकालीं राजद्वारांत आले. प्रधानमण्डळी, सैन्यांतील अधिकारी आणि व्यापारीवर्गातील मुख्य मुख्य लोक रामाच्या अभिषेकाकरिता प्रेमाने एकत्र झाले. स्पष्ट सूर्याचा उदय झाला असता, त्या वेळीस पुष्यनक्षत्र असतां आणि रामाच्या जन्मकालीं असणारें कर्कलग्न प्राप्त झालें असतां ब्राह्मणांनी रामाच्या अभिषेकाकरिता सर्व तयारी केली, ती अशी- सुवर्णाचे कुंभ जलाने भरून ठेविले; सिंहासन अलंकृत केलें; रथावर सुशोभित व्याघ्रचर्म घातलें. पुण्यकारक अशा गंगायमुनेच्या संगमांतून उदक आणून ठेविलें व पूर्वेकडे वाहणाऱ्या, पर्वत वगैरे आड आल्यामुळे ऊर्ध्व व वाकड्या वाहणाऱ्या, पुष्कळ पाण्याने भरून चाललेल्या अशा ज्या नद्या आहेत, त्या नद्यांपासून आणि सर्व समुद्रांपासून उदक आणून ठेविलें. मध, दही, तूप, लाह्या, दर्भ, फुलें आणि दूध हेही पदार्थ आणून ठेविले. ( १-७ )

आठ रूपवती कन्या आणिल्या व मदींमत्त असा हत्ती आणून उभा केला. उदकाने भरलेले व ज्या वृक्षांना चीक येतो, त्या वृक्षांच्या पल्लवाने आच्छादिलेले



पद्मोत्पलयुता भान्ति पूर्णाः परमवारिणा ।	
चन्द्रांशुविकचप्रख्यं पाण्डुरं रत्नभूषितम्	९
सज्जं तिष्ठति रामस्य बालव्यजनमुत्तमम् ।	
चन्द्रमण्डलसंकाशमातपत्रं च पाण्डुरम्	१०
सज्जं द्युतिकरं श्रीमदभिषेकपुरःसरम् ।	
पाण्डुरश्च वृषः सज्जः पाण्डुराश्वश्च संस्थितः	११
वादित्राणि च सर्वाणि बंदिनश्च तथा परे ।	
इक्ष्वाकूणां यथा राज्ये सम्भ्रयेताभिषेचनम्	१२
तथा जातीयमादाय राजपुत्राभिषेचनम् ।	
ते राजवचनात्तत्र समवेता महीपतिम्	१३
अपश्यन्तोऽब्रुवन्को नु राज्ञो नः प्रतिवेदयेत् ।	
न पश्यामश्च राजानमुदितश्च दिवाकरः	१४
यौवराज्याभिषेकश्च सज्जो रामस्य धीमतः ।	
इति तेषु ब्रुवाणेषु सर्वास्तांश्च महीपतीन्	१५

असे सौन्याचे आणि रुप्याचे घट आणि सूर्यविकासी व चंद्रविकासी कमलांनी युक्त, निर्मल उदकाने भरलेले व शोभायमान असे घट ठेविले, चंद्राच्या किरणांप्रमाणे शुभ्र रत्नाने अलंकृत केलेली अशी उत्तम चौरी रामाला वारा घालण्याकरिता तयार करून ठेविली आणि चंद्रबिंबासारखे शोभणारे पांढरें असे छत्रही तयार करून ठेविलें. ( ८-१० )

याप्रमाणे रामाला अभिषेक करण्याच्या उपयोगी पडणारे मुख्य मुख्य साहित्य तयार केलें. शिवाय पांढरा बैल आणि पांढरा घोडाही तयार करून ठेविला. सर्व प्रकारची वाद्ये तयार ठेविली आणि भाट उभे केले. ज्याप्रमाणे इक्ष्वाकुकुलोत्पन्न पुरुषाना राज्याभिषेक करितेवेळीं जसें साहित्य पाहिजे, त्याप्रमाणे तसें रामाला अभिषेक करण्याकरिता सर्व साहित्य तयार केलें. राजाच्या आज्ञेवरून जुळलेले ते सर्व लोक त्या ठिकाणीं राजा न दिसल्यामुळे आपआपसांत बोलूं लागले की, “ येथे आम्ही आलों आहोंत, हें राजाला कोण कळवील ? सूर्याचा उदय तर झाला आणि राजा तर येथे दिसत नाही. बुद्धिमान् अशा रामाला यौवराज्याभिषेक म० ८ (अयोध्या)

अब्रवीत्तानिदं वाक्यं सुमन्त्रो राजसत्कृतः ।	
रामं राज्ञो नियोगेन त्वरया प्रस्थितो ह्यहम्	१६
पूज्या राज्ञो भवन्तश्च रामस्य तु विशेषतः ।	
अयं पृच्छामि वचनात्सुखमायुष्मतामहम्	१७
राज्ञः संप्रतिबुद्धस्य चानागमनकारणम् ।	
इत्युक्त्वान्तः पुरद्वारमाजगाम पुराणावित्	१८
सदा सक्तं च तद्वेश्म सुमन्त्रः प्रविवेश ह ।	
तुष्टावास्य तदा वंशं प्रविश्य स विशाम्पतेः	१९
शयनीयं नरेन्द्रस्य तदासाद्य व्यातिष्ठत ।	
सोऽत्यासाद्य तु तद्वेश्म तिरस्करणमन्तरा	२०
आशीर्भिर्गुणयुक्ताभिरभितुष्टाव राघवम् ।	
सोमसूर्यौ च काकुत्स्थ शिववैश्रवणावपि	२१
वरुणश्चाग्निरिन्द्रश्च विजयं प्रदिशन्तु ते ।	

करण्याची सर्व तयारी सिद्ध आहे. ” असें ते लोक बोलत असतां, राजाने सत्कार केलेला सुमन्त्र, तेथे जुळलेल्या सर्व राजांना असें बोलला की, “ राजान्या आज्ञेवरून हा मी त्वरेने रामाला आणण्याकरिता निघालों आहे. ( ११-१६ )

आपण सर्व दशरथराजाला पूज्य आहांत, त्याहीपेक्षा रामाला अधिक पूज्य आहांत. याकरिता आपल्या आज्ञेवरून राजाला आपल्याला सुखाने निद्रा लागली होती ना ? आणि जागें असून बाहेर न येण्याचें कारण काय ? असें द्वारावर वाट पहात उभे असलेले राजे व ब्राह्मण इत्यादि लोक विचारांत आहेत, अशी राजाला विज्ञापना करितों. ” असें बोलून सामन्त्र राजेलोकांसंबंधांत राजदरबारांतील जुन्या चालीरीति जाणणारा असा सुमन्त अंतःपुराच्या द्वाराकडे परत गेला. ( १७-१८ )

ज्या अंतःपुरांत जाण्याकरिता त्याला कधीही परवानगी लागत नसे, त्या अंतःपुरांत त्याने प्रवेश केला. व तेथे गेल्यावर राजाच्या वंशाची स्तुति करण्यास आरंभ केला व तेथे राजाच्या शय्यागारांत पटद्याच्या आड अगदी जवळ उभा राहिला आणि आशीर्वादपूर्वक व गुणवर्णनपर अशी त्याची स्तुति करूं लागला.

गता भगवती रात्रिरहः शिवमुपस्थितम्	२२
बुद्ध्यस्व राजशार्दूल कुरु कार्यमनन्तरम् ।	
ब्राह्मणा बलमुख्याश्च नैगमाश्चागतास्त्वह	२३
दर्शनं तेऽभिकाङ्क्षन्ते प्रतिबुद्ध्यस्व राघव ।	
स्तुवन्तं तं तदा सूतं सुमन्त्रं मन्त्रकोविदम्	२४
प्रतिबुद्ध्य ततो राजा इदं वचनमब्रवीत् ।	
राममानय सूतेति यदस्यभिहितो मया	२५
किमिदं कारणं येन ममाज्ञा प्रतिवाह्यते ।	
न चैव संप्रसुप्तोऽहमानयेहाशु राघवम्	२६
इति राजा दशरथः सूतं तत्रान्वशात्पुनः ।	
स राजवचनं श्रुत्वा शिरसा प्रतिपूज्य तम्	२७
निर्जगाम नृपावासान्मन्यमानः प्रियं महत् ।	

“ हे ककुत्स्थकुलोत्पन्न राजा, चंद्र आणि सूर्य, शंकर आणि कुबेर, वरुण, अग्नि आणि इंद्र हे तुला विजय देवोत. ऐश्वर्याने शोभणारी अशी रात्र संपली व शुभकारक दिवसालाही आरंभ झाला. ( १८-२२ )

तरी, हे राजश्रेष्ठा, जागा हो व कर्तव्यकर्म करण्यास आरंभ कर. ब्राह्मण, सेनाधिपति आणि पौरजन हे सर्व येथे आले आहेत व हे राघवा, ते तुला भेटण्याची इच्छा करीत आहेत. तरी तू जागा हो.” हें बोलणें ऐकतांक्षणीं राजा, सुमंत्र जरी पडद्याच्या आड होता, तरी त्याच्या शब्दावरून त्यास ओळखून स्तुति करणाऱ्या आणि मसलतीमध्ये निपुण असलेल्या सुमंत्र सारख्याला, असें बोलला की, “ हे सुमंत्रा, मी तुला रामाला आणण्याविषयी सांगितलें असतां पुन्हा मग धरा येण्याचें कारण काय? माझी आज्ञा पालन न करण्याचें कारण काय? मी कांही झोपलेलों नाहीं. असो: आता लवकर रामाला इकडे घेऊन ये. ” ( २३-२६ )

याप्रमाणे दशरथराजाने रामाला आणण्याविषयी पुन्हा सूताला आज्ञा केली असतां त्या सुमंत्राने राजाचें बोलणें ऐकून राजाला मस्तक लववून नमस्कार केला आणि हें आपणांला अत्यंत प्रिय तेच काम मिळलें आहे, असें मानून राज-

प्रपन्नो राजमार्गं च पताकाध्वजशोभितम्	२८
दृष्टः प्रसुदितः सूतो जगामाशु विलोकयन् ।	
स सूतस्तत्र शुश्राव रामाधिकरणाः कथाः	२९
अभिषेचनसंयुक्ताः सर्वलोकस्य हृष्टवत् ।	
ततो ददर्श रुचिरं कैलाससदृशप्रभम्	३०
रामवेश्म सुमन्त्रस्तु शक्रवेश्मसमप्रभम् ।	
महाकपाटपिहितं धितर्दिशतशोभितम्	३१
काञ्चनप्रतिमैकाग्रं मणिविद्रुमतोरणम् ।	
शारदाभ्रघनप्रख्यं दीप्तं मेरुगुहासमम्	३२
मणिभिर्वरमाल्यानां सुमहद्भिरलंकृतम् ।	
मुक्तामणिभिराकीर्णं चन्दनागुरुभूषितम्	३३
गन्धान्मनोज्ञान्विसृजद्दार्दुरं शिखरं यथा ।	
सारसैश्च मयूरैश्च विनदद्भिराजितम्	३४

गृहांतून बाहेर पडला आणि ध्वज व पताका यांनी सुशोभित अशा राजमार्गावर प्राप्त झाला. नंतर सर्वांगावर रोमांच उभारिलेले आहेत, असा आनंदित झालेला सुमंत्र मार्गातील शोभा पहात पहात लवकर चालला असता, त्या ठिकाणीं सुमंत्राने, हषोद्रीकाने फुललेल्या त्या सर्व लोकांचा रामाच्या अभिषेकसंबंधी चाललेल्या कथा ऐकल्या. पुढे सुमंत्र सुंदर कैलस पर्वताप्रमाणे व इंद्रगुहाप्रमाणे शोभणारे, ज्यास मोठमोठालीं कपाटे आहेत, ज्यामध्ये शेकडो ओटे आहेत, ज्याचीं शिखरे सुवर्णाच्या प्रतिमांनी सुशोभित केली आहेत, ज्याच्या दरवाज्यावर रत्नांचे व पोवळ्यांचे काम केलेले आहे, जें शरदकालच्या संध्याप्रमाणे दिसणारे, मेरुपर्वताच्या गुहेसारखे भासणारे, सोन्याच्या फुलांच्या माळांतून मधूनमधून घातलेल्या अत्यंत तेजस्वी अशा रत्नांनी अलंकृत केलेले, चोहोकडे मोल्यांनी व रत्नांनी सुशोभित केलेले आणि चंदन व अगरु यांचा सर्वत्र घमघमाट सुटला आहे, असे रामचंद्रांचें गृह त्या सुमंत्राच्या दृष्टीस पडलें. ( २७-३० )

ज्यांतून उत्तम प्रकारचे सुगंध निघत आहेत, अशा सुगंधी चंदनवृक्षाला धारण करणारा मलयपर्वतच कीं काय असें शोभणारे, शब्द करणारे सारस

सुकृतेहामृगाकीर्णं सूत्कीर्णं भक्तिभिस्तथा ।	
मनश्चक्षुश्च भूतानामाददत्तिगमतेजसा	३५
चन्द्रभास्करसङ्काशं कुबेरभवनोपमम् ।	
महेन्द्रधामप्रतिमं नानापाक्षिसमाकुलम्	३६
मेरुशृङ्गसमं सूतो रामवेश्म ददर्श ह ।	
उपस्थितैः समाकीर्णं जनैरञ्जलिकारिभिः	३७
उपादाय समाक्रान्तैस्तदा जानपदैर्जनैः ।	
रामाभिषेकसुमुखैरुन्मुखैः समलंकृतम्	३८
महामेघसमप्रख्यमुदग्रं सुविराजितम् ।	
नानारत्नसमाकीर्णं कुञ्जकैरपि चावृतम्	३९

स वाजियुक्तेन रथेन सारथिः समाकुलं राजकुलं विराजयन् ।  
वरूथिना राजगृहाभिपातिना पुरस्य सर्वस्य मनांसि हर्षयन् ४०

आणि मोर यांनी सुशोभित, स्थलविशेषीं द्वारें, भिंती व खांब यांवरून सुवकरीतीने बसविलेल्या सोन्याच्या ढाळलेल्या लांडग्यांच्या प्रतिमांनी व्याप्त असलेलें व अत्यन्त नाजुक अशा, लाकडावरील खोदीव कामांनी सर्वत्र शोभिवन्त केलेलें आणि प्रतिबिंबित झालेल्या सूर्यकिरणानी अत्यन्त तेजस्वी दिसूं लागल्याकारणाने सर्व लोकांच्या मनाला व नेत्राला हरण करणारें, चंद्र आणि सूर्य यांच्यासारिखें भासणारें, कुबेराच्या अथवा महाप्रतापी इंद्राच्या मंदिराप्रमाणे दिसणारें, अनेक पक्ष्यांनी व्याप्त अशा मेरूच्या शिखराप्रमाणे भव्य आणि तेथे एकत्र झालेल्या व हात जोडून उभ्या असलेल्या अशा लोकांनी व्याप्त असलेलें, रामाच्या अभिषेकाविषयी उत्सुक अशा नजराने घेऊन आलेल्या देशांतल्या लोकांनी भूषित केलेलें असें मोठ्या मेघाशीं तुल्य व प्रशस्त असणारें, अत्यंत सुशोभित असणाऱ्या अनेक रत्नांनी व्याप्त असें व दासवगैरे लोकांनी गजबजून गेलेलें असें रामाचें घर बघतां झाला. ( ३१-३९ )

तो सुमंत्र, ज्यास घोडे लाविले आहेत व ज्याचे भोवती रक्षकगण चालत आहेत, अशा रथावर आरूढ होऊन, ज्या ठिकाणीं अति गर्दी आहे, अशा मार्गाला सुशोभित करीत करीत व नगरांतल्या सर्व लोकांना आनंद देत देत, रामाच्या

ततः समासाद्य महाधनं महत्प्रहृष्टरोमा स बभूव सारथिः ।  
 मृगैर्मयूरैश्च समाकुलोल्बणं गृहं वराहस्य शचीपतेरिव ४१  
 स तत्र कैलासनिभाः खलंकृताः प्रविश्य कक्ष्याखिदशालयोपमाः ।  
 प्रियान्वरात्राममते स्थितान्वहन्व्यपोह्य शुद्धान्तमुपस्थितो रथी ४२  
 स तत्र शुश्राव च हर्षयुक्ता रामाभिषेकार्थकृताञ्जनानाम् ।  
 नरेन्द्रसूनोरभिमङ्गलार्थाः सर्वस्य लोकस्य गिरः प्रहृष्टाः ४३  
 महेन्द्रसन्नप्रतिमं च वेश्म रामस्य रम्यं मृगपक्षिजुष्टम् ।  
 ददर्श मेरोरिव शृङ्गमुच्चं विभ्राजमानं प्रभया सुमन्त्रः ४४  
 उपस्थितैरञ्जलिकारिभिश्च सोपायनैर्जानपदैर्जनैश्च ।  
 कोट्या परार्धैश्च विमुक्तयानैः समाकुलं द्वारपदं ददर्श ४५  
 ततो महामेघमहीधराभं प्रभिन्नमत्यङ्कुशमत्यसहाम् ।

गृहाकडे चालला असतां, तो सारथी ज्यामध्ये मोर व हरिण चोहोकडे संचार करीत आहेत अशा व अनेक मौल्यवान् वस्तूंचा संग्रह असलेल्या अशा इंद्राच्या गृहाप्रमाणे शोभणाऱ्या व सर्व श्रेष्ठ वस्तूंचा उपभोग घेण्याला योग्य अशा रामाच्या समृद्ध गृहाला जाऊन आनंदित झाला व त्यामुळे पोहोचल्याबरोबर त्याच्या रोमांच अंगावर उभे राहिले. नंतर तो सुमंत्र, त्या गृहांतील कैलासपर्वतासारखे शोभणारे आणि अलंकारांनी सुशोभित केलेले असे काही चौक ओलांडून रामाच्या आज्ञेमध्ये वागणारे, रामाला अत्यंत प्रिय व श्रेष्ठ अशा बहुत द्वारपालांचे उल्लंघन करून, रथासह अन्तःपुरासमीप येऊन उभा राहिला असतां, त्याने त्या ठिकाणीं रामाच्या अभिषेकाकरिता खटपट करणाऱ्या लोकांच्या, ज्यांत रामाच्या कल्याणाचाच अर्थ आहे अशा, गोष्टी आणि इतरही तिथे जुळलेल्या लोकांच्या आनन्दाच्या भरांत चालेल्या गोष्टी ऐकल्या. इंद्राच्या गृहाप्रमाणे शोभणारे, मृग आणि पक्षी हे ज्या ठिकाणीं संचार करितात असें, मेरुपर्वताच्या शिखरासारखे उंच, तेजाने अत्यंत शुशोभित दिसणारे व रमणीय असें रामाचे गृह त्याने पाहिले आणि नजराणे घेऊन येऊन, आपली रथवगैरे वाहनें एका बाजूस ठेऊन. हात जोडून उभे राहिलेल्या कोट्यवधि देशांतल्या लोकांनी भरून गेला आहे, असा दरवाज्यापुढचा चौक त्याच्या दृष्टीस पडला. ( ४०-४५ )

रामोपवाह्यं रुचिरं ददर्श शत्रुंजयं नागमुदग्रकायम् ४६  
 खलङ्कृतान्साश्वरथान्सकुञ्जरानमात्यमुख्यांश्च ददर्श वल्लभान् ।  
 व्यपोह्य सूतः सहितान्समन्ततः समृद्धमन्तःपुरमाविवेश ह ४७  
 ततोऽद्रिकूटाचलमेघसन्निभं महाविमानोपमवेश्मसंयुतम् ।  
 अवार्यमाणः प्रविवेश सारथिः प्रभूतरत्नं मकरो यथाऽर्णवम् ॥४८॥  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चदशः सर्गः ॥ १५ ॥ [ ७१९ ]

षोडशः सर्गः ।

स तदन्तःपुरद्वारं समतीत्य जनाकुलम् ।  
 प्रविविक्तां ततः कक्ष्यामाससाद पुराणवित् १  
 प्रासकार्मुकविभ्रद्भिर्भुवाभिर्भृष्टकुण्डलैः ।  
 अप्रमादिभिरेकाग्रैः स्वानुरक्तैरधिष्ठिताम् २

नंतर मोठमोठाले मेघ ज्या पर्वतावर उतरले आहेत अशा पर्वताप्रमाणे दिस-  
 दिसणारा, उन्नत झालेला, महाताला अंकुशानेही आवरण्यास कठिण व  
 स्वतः रामाच्या स्वारीचा आणि ज्याचा देह फार मोठा आहे, असा  
 शत्रुंजय नामक सुंदर हत्ती त्याला दिसला. सुमंत्र सारथि उत्तम उत्तम  
 अलंकारांनी युक्त असे अश्व, गज व रथ यांवर आरूढ झालेले असे मुख्य मुख्य  
 प्रधान व राज्याच्या प्रीतीतले दुसरे लोक यांना मार्गातून एका बाजूस करून  
 आंत गेल्यावर, तो पर्वताच्या शिखरावर स्थिर असणाऱ्या मेघासारख्या दिसणाऱ्या  
 व मोठमोठाल्या विमानासारख्या गृहांनी युक्त असलेल्या, अशा रामाच्या खास  
 अंतःपुरांत, ज्याप्रमाणे मकर पुष्कळ रत्नांनी भरलेल्या समुद्रांत प्रवेश करतो,  
 त्याप्रमाणे कोठेही आडकाठी न होतां प्रविष्ट झाला. ( ४६-४८ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयो-  
 ध्याकांडापैकी पंधरावा सर्ग समाप्त झाला ॥ १५ ॥

तो जुना माहितगार सारथि लोकांची गर्दी झालेलें अंतःपुराचें द्वार ओलांडून  
 जेथे गर्दी नाही अशा चौकामध्ये गेला. त्या चौकामध्ये भाले व धनुष्ये यांनी सज  
 असलेले, उज्ज्वल कुंडलें धारण केलेले, एकाग्र अंतःकरण करून रक्षणाविषयी दक्ष

अत्र काषायिणो वृद्धान्वेत्रपाणीन्स्वलङ्कृतान् ।	
ददर्श विष्टितान्द्वारि रूयध्यक्षान्सुसमाहितान्	३
ते समीक्ष्य समायान्तं रामप्रियचिकीर्षवः ।	
सहस्रोत्पतिताः सर्वे ह्यासनेभ्यः ससम्भ्रमाः	४
तानुवाच विनीतात्मा सूतपुत्रः प्रदक्षिणः ।	
क्षिप्रमाख्यात रामाय सुमन्त्रो द्वारि तिष्ठति	५
ते राममुपसंगम्य भर्तुः प्रियचिकीर्षवः ।	
सहभाषाय रामाय क्षिप्रमेवाचचक्षिरे	६
प्रतिवेदितमाज्ञाय सूतमभ्यन्तरं पितुः ।	
तत्रैवानाययामास राघवः प्रियकाम्यया	७
तं वैश्रवणसंकाशमुपविष्टं स्वलङ्कृतम् ।	
ददर्श सूतः पर्यके सौवर्णे सोत्तरच्छदे	८
वराहसधिराभेण शुचिना च सुगन्धिना ।	
अनुलिप्तं परार्ध्येन चन्दनेन परन्तपम्	९

असलेले आणि राजविषयी अन्तःकरणापासून भाक्ति असलेले तरुण लोक होते. या ठिकाणी काषायवस्त्र परिधान करून व उत्तम प्रकारचे अलंकार धारण करून हातांमध्ये राजवेत्र घेतलेले वृद्ध लोक मोठ्या दक्षतेने स्त्रियांवर देखरेख करण्याकरिता ठेवलेले त्या सारथ्याने ह्यारामध्ये अवलोकन केले. रामाचें प्रिय करण्याची इच्छा धरणाच्या त्या लोवांनी त्या सारथ्याला येतांना पाहिलें आणि पाहिल्याबरोबर ते सर्व लगवगीने आपआपल्या स्थानापासून उठून उभे राहिले. (१-४)

तेव्हा अतिशयच सरळ रीतीने वागणारा तो नम्र सारथी "सुमन्त्र दारामध्ये उभा आहे, हें सत्वर रामाला सांगा," म्हणून त्यांना म्हणाला असतां, स्वामीचें प्रिय करणारे ते वेत्रधर रामाकडे गेले आणि भार्येसहवर्तमान असलेल्या रामाला त्यांनी तें वृत्त सत्वरच निवेदन केलें. तेव्हा पित्याच्या अतरंगांतलें सारथी आला आहे, असें समजतांक्षणीं पित्याचें प्रिय करण्याची इच्छा धरून रघुवंशज रामाने त्याला तेथेच आणविलें. तेथे गेल्यावर कुबेराप्रमाणे उत्तम प्रकारचे अलंकार धारण करून मच्छरदाणीने युक्त असलेल्या सुवर्णमंचकावर बसलेल्या रामाला त्या



स्थितया पार्श्वतश्चापि वालव्यजनहस्तया ।	
उपेतं सीतया भूयश्चित्रया शशिनं यथा	१०
तं तपन्तमिवादित्यमुपपन्नं स्वतेजसा ।	
ववन्दे वरदं बन्दी विनयज्ञो विनीतवत्	११
प्राञ्जलिः सुमुखं दृष्ट्वा विहारशयनासने ।	
राजपुत्रमुवाचेदं सुमन्त्रो राजसत्कृतः	१२
कौसल्या सुप्रजा राम पिता त्वां द्रष्टुमिच्छति ।	
महिष्यापि हि कैकेय्या गम्यतां तत्र मा चिरम्	१३
एवमुक्तस्तु संहृष्टो नरसिंहो महाद्युतिः ।	
ततः संमानयामास सीतामिदमुवाच ह	१४
देवि देवश्च देवी च समागम्य मदन्तरे	
मन्त्रयेते ध्रुवं किञ्चिदभिषेचनसंहितम्	१५

सारथ्याने अवलोकन केलें. वराहाच्या रक्ताप्रमाणे लाल शुचि आणि सुगंधी अशा उत्कृष्ट चंदनाची त्या शत्रुदमन रामाला उठी लाविलेली होती आणि हातामध्ये पंखा घेऊन सीता समीपच उभी असल्यामुळे चित्रासंज्ञक तारेने युक्त असलेल्या चंद्राप्रमाणे तो फारच शोभत होता. (५-१०)

स्वतःच्या तेजाने युक्त असल्यामुळे सूर्याप्रमाणे प्रकाशत असलेल्या वरप्रद रामाला, विनयज्ञ व विनयशालि सुमंत्राने वंदन केलें आणि विहार, शयन, आसन वगैरेविषयी राजा ज्याचा मान राखित आला आहे, असा तो सुमंत्र सारथी हात जोडून व प्रसन्नमुख असलेल्या राजपुत्राला अवलोकन करून म्हणाला, “ हे रामा, तुझ्यामुळे कौसल्या सुपुत्रवती झाली आहे. आता राणी कैकेयीसहवर्तमान तुझा पिता तुझी भेट घेण्याची इच्छा करीत आहे. यास्तव, विलंब व करितां तिकडे चलावें. ” याप्रमाणे महातेजस्वी पुरुषश्रेष्ठ रामाला सारथ्याने सांगितलें असतां, त्याने आनंदाने सुमंत्राच्या सांगण्याला मान दिला आणि तो सातिला म्हणाला. (११-१४)

हे देवी, राजा आणि राजपत्नी कैकेयी माझ्याकरिता एक ठिकाणी जुळून निःसंशय अभिषेकसंबंधानेच कांही विचार करीत आहेत, वर्तनाने अतिशय सरळ

लक्षयित्वा ह्यभिप्रायं प्रियकामा सुदक्षिणा ।	
संचोदयति राजानं मर्दर्थमसितेक्षणा	१६
सा प्रहृष्टा महाराजं हितकामानुवर्तिनीं ।	
जननी चार्थकामा मे केकयाधिपतेः सुता	१७
दिष्ट्या खलु महाराजो महिष्या प्रियया सह ।	
सुमन्त्रं प्राहिणोद् दूतमर्थकामकरं मम	१८
यादृशी परिषत्तत्र तादृशो दूत आगतः ।	
ध्रुवमद्यैव मां राजा यौवराज्येऽभिषेक्ष्यति	१९
हन्त शीघ्रमितो गत्वा द्रक्ष्यामि च महीपतिम् ।	
सह त्वं परिवारेण सुखमास्व रमस्व च	२०
पति संमानिता सीता भर्तारमसितेक्षणा ।	
आ द्वारमनुवव्राज मङ्गलान्यभिदध्युषी	२१
राज्यं द्विजातिभिर्जुष्टं राजसूयाभिषेचनम् ।	
कर्तुमर्हति ते राजा वासवस्यैव लोककृत्	२२

आणि राजाचें प्रिय करण्याविषयी तत्पर असलेली ती कृष्णनयना केकेयी राजाचा अभिप्राय जाणून, माझ्या हितार्थ त्याला कांहीतरी सांगत आहे. ती माझे हित इच्छिणारी व महाराजाच्या इच्छेनुरूप वागणारी अशी माझी माता, केकय राजाची कन्या, आनंदित होऊन माझ्या हितार्थ कांहीतरी सांगत आहे. खरोखर आपल्या प्रिय पत्नीसहवर्तमान महाराजाने माझा उद्देश व इच्छा सिद्धीस नेणारा सुमन्त्र दूत पाठवून दिला, ही फार चांगली गोष्ट झाली. ज्या प्रकारची त्या ठिकाणी सभा आहे, त्याच प्रकारचा दूत येथे आला आहे. यावरून राजा मला आजच यौवराज्याचा अभिषेक करणार, हें निश्चित आहे. करिता मी आता येथून जाऊन भूपतीची भेट घेतों. तूं आपल्या सखीजनांसहवर्तमान आनन्दांत कालक्षेप कर ( १५-२० ).

याप्रमाणे भर्त्याने सन्मान केला असतां भर्त्याचें अभीष्ट चिंतन करणारी कृष्णनयना सीता द्वारापर्यंत त्याचे मागोमाग त्यास पोहोचवावयास गेली आणि म्हणाली, “ इंदाला अभिषेक करणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे राजाने राजसूय यागा-विषयी आपणांकडून दीक्षा घेवविणें योग्य होईल; कारण राज्यामध्ये असंख्य

दीक्षितं व्रतसम्पन्नं वराजिनधरं शुचिम् ।	
कुरङ्गशृङ्गपाणिं च पश्यन्ती त्वां भजाम्यहम्	२३
पूर्वां दिशं वज्रधरो दक्षिणां पातु ते यमः ।	
वरुणः पश्चिमामाशां धनेशस्तूत्तरां दिशम्	२४
अथ सीतामनुज्ञाप्य कृतकौतुकमङ्गलः ।	
निश्चक्राम सुमन्त्रेण सह रामो निवेशनात्	२५
पर्वतादिव निष्क्रम्य सिंहो गिरिगुहाशयः ।	
लक्ष्मणं द्वारि सोऽपश्यत्प्रह्लाञ्जलिपुटं स्थितम्	२६
अथ मध्यमकक्षयायां समागच्छत्सुहृज्जनैः ।	
स सर्वानर्थिनो दृष्ट्वा समेत्य प्रतिनन्द्य च	२७
ततः पावकसंकाशमारुरोह रथोत्तमम् ।	
वैयाघ्रं पुरुषव्याघ्रो राजितं राजनन्दनः	२८

ब्राह्मण आनन्दांत वास्तव्य करीत आहेत. यास्तव उत्कृष्ट अजिन धारण करून व मृगशृंग हातांत घेऊन व्रतस्थ, शुचिर्भूत व दीक्षा घेतलेल्या आपणांला अवलोकन करीत असतांना मी आपली सेवा करीन. वज्रपाणी इंद्र पूर्व दिशेस आपलें रक्षण करो, दक्षिण दिशेस यम आपलें रक्षण करो, पश्चिम दिशेस वरुण आपलें रक्षण करो आणि उत्तर दिशेस कुबेर आपलें रक्षण करो. ” ( २१-२४ )

याप्रमाणे सीतेचें बोलणें झाल्यावर अभिषेकोत्सवाकरिता मंगल केलेला राम सीतेला निरोप देऊन सुमंत्रासहवर्तमान घरांतून बाहेर पडला आणि गिरिकंदरा-मध्ये वास्तव्य करणारा सिंह ज्याप्रमाणे पर्वतांतून बाहेर निघतो, त्याप्रमाणे घरांतून निघाल्यावर त्या रामाने दारामध्ये नम्र होऊन व हात जोडून उभ्या असलेल्या लक्ष्मणाला अवलोकन केलें. तदनंतर त्या मधल्या चौकांत आल्यावर त्याने आपल्या मित्रमंडळींची भेट घेतली आणि आपणांस राज्याभिषेक व्हावा, असें इच्छिणाऱ्या व दर्शनाच्या इच्छेने तेथे आलेल्या इतरही लोकांवर दृष्टिक्षेप करून, त्यांचाही आश्वासनपूर्वक योग्य आदर करून, अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि व्याघ्र-चर्मनि परिबेष्टित अशा आपल्या सुशोभित व उत्कृष्ट रथावर राजकुमार आरूढ झाला. ( २५-२८ )

मेघनादमसम्बार्धं मणिहेमविभूषितम् ।	
मुष्णन्तमिव चक्षुंषि प्रभया मेरुवर्चसम्	२९
करेणुशिशुकल्पैश्च युक्तं परमवाजिभिः ।	
हरियुक्तं सहस्राक्षो रथमिन्द्र इवाशुगम् ॥	
प्रययौ तूर्णमास्थाय राघवो ज्वलितः श्रिया	३०
स पर्जन्य इवाकाशे स्वनवानभिनादयन् ।	
निकेताच्चिर्ययौ श्रीमान्महाभ्रादिव चन्द्रमाः	३१
चित्रचामरपाणिस्तु लक्ष्मणो राघवानुजः ।	
जुगोप भ्रातरं भ्राता रथमास्थाय पृष्ठतः	३२
ततो हलहलाशब्दस्तुमुलः समजायत ।	
तस्य निष्क्रममाणस्य जनौघस्य समन्ततः	३३
ततो हयवरा मुख्या नागाश्च गिरिसंनिभाः ।	
अनुजगमुस्तथा रामं शतशोऽथ सहस्रशः	३४

त्या रथाचा ध्वनि मेघासारखा गंभीर होता. त्यामध्ये जागा विस्तीर्ण होती. रत्नांनी व सुवर्णांनी त्याला शृंगारिले होते आणि मेरुपर्वताप्रमाणे तेजस्वी असलेला तो आपल्या प्रभेने लोकांची दृष्टि वेधून टाकित होता. असो. हरिसंज्ञक अश्व जोडिलेल्या रथावर आरूढ होणाऱ्या इंद्राप्रमाणे लहानसे हत्तीच कीं काय, अशा धिप्पाड असलेल्या उत्कृष्ट अश्वानी युक्त अशा आपल्या शीघ्रगामी रथावर सत्वर आरूढ होऊन, मेघमण्डळांतून बाहेर पडणाऱ्या कान्तिमान् चन्द्राप्रमाणे राज्य-लक्ष्मीने झळकत असलेला तो रघुवंशज राम आकाशामध्ये गर्जना करणाऱ्या मेघांप्रमाणे गर्जना करणाऱ्या आपल्या रथाने भूप्रदेश नादित करित चालला. तेव्हा रामाचा कनिष्ठ भ्राता लक्ष्मण हातामध्ये चित्रविचित्र दंडाने युक्त असलेले चामर घेऊन, पृष्ठभागाकडून रथावर आरूढ होऊन, सूर्याच्या तापापासून भ्रात्याचे रक्षण करू लागला असता त्याच्यापुढे निघालेल्या जनसमुदायामध्ये प्रचंड आनंदध्वनि झाला. ( २९-३३ )

तेव्हा उत्कृष्ट अश्व व पर्वतासारखे धिप्पाड असे मुख्य मुख्य गज शेकडो हजारो रामाच्या मागोमाग चालू लागले व चंदन आणि अगुरु यांनी भूषित होऊन

अग्रतश्चास्य सन्नद्धाश्चन्दनागुरुभूषिताः ।	
खड्गचापधराः शूरा जग्मुराशंसवो जनाः	३५
ततो वादित्रशब्दाश्च स्तुतिशब्दाश्च वन्दिनाम् ।	
सिंहनादाश्च शूराणां ततः शुश्रुविरे पथि	३६
हर्म्यवातायनस्थाभिर्भूषिताभिः समन्ततः ।	
कीर्यमाणः सुपुष्पौघैर्ययौ स्त्रीभिररिन्दमः	३७
रामं सर्वानवद्याङ्ग्यो रामपिप्रीषया ततः ।	
वचोभिरग्न्यैर्हर्म्यस्थाः क्षितिस्थाश्च वचन्दिरे	३८
नूनं नन्दति ते माता कौसल्या मातृनन्दन ।	
पश्यन्ती सिद्धयात्रं त्वां पित्र्यं राज्यमुपस्थितम्	३९
सर्वसीमन्तिनीभ्यश्च सीता सीमन्तिनीवरा ।	
अमन्यन्त हि ता नार्यो रामस्य हृदयप्रिमाम्	४०
तया सुचरितं देव्या पुरा नूनं महत्तपः ।	
रोहिणीव शशाङ्केन रामसंयोगमाप या	४१

खड्ग व धनुष्य धारण केलेले रामाचे हितैषी शूर लोक सज्ज होऊन त्याच्यापुढे चालू लागले. तदनंतर वाद्यांचे व भाटांच्या स्तुतीचे ध्वनि आणि शूरांचे सिंहनाद मार्गामध्ये कानी येऊं लागले आणि असा समारंभ चालला असतांना अलंकार धारण केलेल्या स्त्रिया आपआपल्या घराच्या खिडक्यांमध्ये सभोवती उभ्या राहून, उत्कृष्ट पुष्पांच्या राशी रामावर उधळीत असतांना तो शत्रुदमन राम चालला होता. तेव्हा ज्यांच्या अवयवांमध्ये कोठेही नांव ठेवण्याला जागा नाही, अशा स्त्रिया आपआपल्या माब्धांवर उभ्या असलेल्या व खालीही उभ्या असलेल्या रामाला प्रसन्न करून घेण्याच्या उद्देशाने वंदनपूर्वक उत्कृष्ट शब्दांनी त्याची स्तुति करू लागल्या. ( ३४-३८ )

“ हे मातृप्रिय, परंपरागत चालत आलेलें राज्य तुला प्राप्त होण्याचा समय आला आहे, हें पाहून खरोखर तुझ्या कौसल्या मातेला आनंद होत असला पाहिजे. सर्व स्त्रियांपेक्षा सीता स्त्री श्रेष्ठ आहे आणि रामाला ती मनापासून प्रिय आहे, असें इतर स्त्रिया आपआपसांत बोलत होत्या. चंद्राचा समागम प्राप्त

इति प्रासादगृहेषु प्रमदाभिर्नरोत्तमः ।

शुश्राव राजमार्गस्थः प्रिया वाच उदाहृताः ४२

स राघवस्तत्र तदा प्रलापाञ्जुश्राव लोकस्य समागतस्य ।

आत्माधिकारा विविधाश्च वाचः प्रहृष्टरूपस्य पुरे जनस्य ४३

एष श्रियं गच्छति राघवोऽद्य राजप्रसादाद्द्विपुलां गमिष्यन् ।

एते वयं सर्वसमृद्धकामा येषामयं नो भविता प्रशास्ता ४४

लाभो जनस्यास्य यदेष सर्वं प्रपत्स्यते राष्ट्रमिदं चिराय ।

न ह्यप्रियं किञ्चन जातु कश्चित्पश्येन्न दुःखं मनुजाधिपेऽस्मिन् ४५

सघोषवाद्भिश्च हयैः सनागैः पुरःसरैः स्वस्तिकसूतमागधैः ।

प्रहीयमानः प्रवरैश्च वादिकैरभिष्टुतो वैश्रवणो यथा ययौ ४६

होणाच्या रोहिणीप्रमाणे जिला रामाचा समागम प्राप्त झाला त्या सीतादेवीने खरोखर पूर्वी मोठीच तपश्चर्या केली असली पाहिजे." ( ३९-४१ )

याप्रमाणे वाड्याच्या मनोऱ्यावर बसलेल्या स्त्रियांनी केलेली प्रिय भाषणें राजमार्गांमध्ये असलेल्या पुरुषश्रेष्ठ रामाने ऐकिलीं. तात्पर्य, त्या नगरामध्ये आनंदमय होऊन जुळलेल्या लोकांची भाषणें व नाना प्रकारचे शब्द त्या रघुवंशज रामाने आपल्या संबधाने ऐकिले. कांही म्हणाले " राजाच्या कृपेने विपुल संपत्ति प्राप्त होणाच्या उद्देशाने हा रघुवंशज राम आज चालला आहे आणि हा आता आमचा अधिपति होणार असल्यामुळे आमचे सर्व मनोरथ परिपूर्ण झाल्याचसारखे आहेत. आता बहुकालपर्यंत याला हें राष्ट्र प्राप्त होणार आहे, हा या लोकांना एक लाभच आहे. कारण या राजाच्या कारकीर्दीमध्ये कोणत्याही मनुष्याला दुःख पाहण्याची पाळी येणार नाही, इतकेंच नव्हे परंतु कोणालाही कसल्याही प्रकारची अप्रिय गोष्ट अनुभवण्याचा प्रसंग येणार नाही. " ( ४२-४५ )

याप्रमाणे लोकांची संभाषणें चाललीं असतांना व डंक्याचे घोडे आणि हत्ती यांसहवर्तमान पुढे चाललेले जयजयकार करणारे भाट आणि स्तुतिपाठक वंशपाठक प्रोत्साहन देत असतांना श्रेष्ठ स्तुतिपाठक ज्याची स्तुति करीत आहेत, अशा कुबेराप्रमाणे राम जाऊं लागला असतां, तो राजमार्ग हत्तिणी, हत्ती, रथ

करेणुमातङ्गरथाश्वसंकुलं महाजनौघैः परिपूर्णचत्वरम् ।

प्रभूतरत्नं बहुपण्यसंचयं ददर्श रामो विमलं महापथम् ४७

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥

[ ७६६ ]

सप्तदशः सर्गः ।

स रामो रथमास्थाय संप्रहृष्टसुहृज्जनः ।

पताकाध्वजसंपन्नं महार्हागुरुधूपितम् १

अपश्यन्नगरं श्रीमान्नाजानसमान्वितम् ।

सगृहैरभ्रसंकाशैः पाण्डुरैरुपशोभितम् २

राजमार्गं ययौ रामो मध्येनागुरुधूपितम् ३

चन्दनानां च मुख्यानामगुरूणां च संचयैः ।

उत्तमानां च गन्धानां क्षौमकौशाम्बरस्य च ४

आविद्धाभिश्च मुक्ताभिर्हृत्तमैः स्फाटिकैरपि ।

आणि अश्व यांनी गजबज्जन गेलेला, मोठमोठ्या लोकसमुदायांनी ज्यांतील पटांगणें भरून गेलेलीं होतीं असा व नाना प्रकारचीं मौल्यवान् रत्नें आणि अनेक प्रकारचे विक्रीचे पदार्थ ज्या ठिकाणीं नीट व्यवस्थेने मांडून ठेविलेले होते, असा राजमार्ग त्याच्या दृष्टीस पडला. ( ४६-४७ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी सोळावा सर्ग समाप्त झाला ॥ १६ ॥

ज्याच्या मित्रमंडळींना फारच आनंद झाला आहे असा, तो राम रथावर आरूढ होऊन जाऊं लागला असतां, त्या वैभवशाली रामाने मोठमोठ्या मौल्यवान् अगुरूंचे धूप ठिकठिकाणीं जळत आहेत व जिकडे-तिकडे पताका व ध्वज उभारिलेले आहेत, आणि जेथेथे अनेकविध लोकांची गर्दी जमलेली आहे, असें नगर अवलोकन केलें आणि अत्रतुल्य श्वेत गृहांनी ज्याला शोभा आलेली आहे व अगुरूंच्या धूपाचा ज्यामध्ये सर्वत्र परिमळ सुटला आहे, अशा राजमार्गामधून तो चालला. उत्कृष्ट चंदन व अगुरु, उत्तम सुगंधि द्रव्यें आणि ताग व रेशीम यांचीं वस्त्रें यांच्या ढीगांनी व व्यवस्थितपणें मांडून ठेवलेले मोत्यांचे सर व

शोभमानमसंबाधं तं राजपथमुत्तमम्	५
संवृतं विविधैः पुष्पैर्भक्ष्यैरुच्चावचैरपि ।	
ददश तं राजपथं दिवि देवपतिर्यथा	६
दध्यक्षतहविलजिर्धूपैरगुरुचन्दनैः ।	
नानामाल्योपगन्धैश्च सदाभ्यर्चितचत्वरम्	७
आशीर्वादान्बहूञ्जृग्ण्वन्बहुभिः समुदीरितान् ।	
यथार्हं चापि संपूज्य सर्वानेव नरान्ययौ	८
पितामहैराचरितं तथैव प्रपितामहैः ।	
अद्योपादाय तं मार्गमभिषिक्तोऽनुपालय	९
यथा स्म पोषिताः पित्रा यथा सर्वैः पितामहैः ।	
ततः सुखतरं सर्वे रामे वेत्स्याम राजनि	१०
अलमद्य हि भुक्तेन परमार्थैरलं च नः ।	
यदि पश्याम निर्यान्तं रामं राज्ये प्रतिष्ठितम्	११

उत्कृष्ट स्फटिकाच्या वस्तु यांच्या योगाने शोभिवन्त दिसणारा, उत्कृष्ट वंदोवस्तु असलेला आणि नाना प्रकारचीं सुगंधी पुष्पे व विविध प्रकारचे साधारण व उंची खाद्य पदार्थ खचून मांडून ठेवल्यामुळे ज्याच्या दोनही बाजू अगदी झाकून गेल्या होत्या, असा तो राजमार्ग स्वर्गाचे अवलोकन करणाऱ्या इंद्राप्रमाणे रामाने अवलोकन केला. ( १-६ )

दही, अक्षता, घृत, लाह्या, अगुरु व चंदन यांचे धूप आणि नाना प्रकारचीं पुष्पे व सुगंधी द्रव्ये यांच्या योगाने त्या राजमार्गातील पटांगणे भूषित केलेली होती. अशा प्रकारच्या त्या राजमार्गातून अनेक लोकांनी उच्चारिलेले अनेक आशीर्वाद श्रवण करीत करीत आणि सर्व लोकांना योग्यतेप्रमाणे मान देत देत, तो राम चालला. तेव्हा वृद्ध लोक त्याला म्हणाले “ आज अभिषेक झाल्यावर तू अजापणज्यांनी चालविलेल्या मार्गाचे अवलंबन करून परिपालन कर आणि ज्याप्रमाणे तुझ्या पित्याने व तुझ्या सर्व पूर्वजांनी आमचे पोषण केले, त्याप्रमाणे तू आमचे पोषण कर, म्हणजे तुज रामराजाच्या कारकीर्दीमध्ये आम्ही पूर्वापेक्षाही अधिक सुखाने राहू. आज घरांतून बाहेर निघालेला हा राम राज्यावर बसलेला जर दृष्टी



ततो हि नः प्रियतरं नान्यत्किञ्चिद्भविष्यति ।	
यथाभिषेको रामस्य राज्येनामिततेजसः	१२
एताश्चान्याश्च सुहृदामुदासीनः शुभाः कथाः ।	
आत्मसंपूजनीः शृण्वन्वयौ रामो महापथम्	१३
नहि तस्मान्मनः कश्चिच्चक्षुषी वा नरोत्तमात् ।	
नरः शक्रोत्यपाकृष्टमतिक्रान्तेऽपि राघवे	१४
यश्च रामं न पश्येत्तु यं च रामो न पश्यति ।	
निन्दितः सर्वलोकेषु स्वात्माप्येनं विगर्हते	१५
सर्वेषु स हि धर्मात्मा वर्णानां कुरुते दयाम् ।	
चतुर्णां हि वयःस्थानां तेन ते तमनुव्रताः	१६
चतुष्पथान्देवपथांश्चैत्यांश्चायतनानि च ।	
प्रदक्षिणं परिहरञ्जगाम नृपतेः सुतः	१७
स राजकुलमासाद्य मेघसङ्घोपमैः शुभैः ।	
प्रासादशृङ्गैर्विविधैः कैलासशिखरोपमैः	१८

पडेल, तर आम्ही ऐहिक विषयसुखाची व पारमार्थिक साधनांचीही पूर्वा करणार नाही; कारण अत्यंत तेजस्वी रामाच्या राज्याभिषेकापेक्षा दुसरी कौणतीही गोष्ट आम्हांला अधिक प्रिय होणार नाही. ” ( ७-१२ ).

अशाच प्रकारच्या स्वतःच्या प्रशंसेसंबंधाने मित्रांच्या शुभ कथा श्रवण करीत करीत, उदासीन वृत्तीने असलेला राम राजमार्गाने चालला. राम जरी पुढे लांब निघून गेला, तरी देखील कोणीही पुरुष आपलें मन अथवा दृष्टि त्याच्या वरून काढून घेण्यास समर्थ झाला नाही. ज्याने कोणी त्या वेळीं रामाला अवलोकन केलें नाही आणि ज्याच्याकडे रामाची दृष्टि गेली नाही, त्याची सर्व लोकांमध्ये निंदा होऊन, त्याने स्वतःही आपली निंदा करून घेतली. ( १३-१६ )

चारी वर्णातील सर्वही लोकांचे ठिकाणी तो त्यांच्या वयोमानानुरूप दया करीत असे आणि त्यामुळे ते सर्वही त्याच्या मनाप्रमाणे वागत असत. चौक, देवालयांचे मार्ग, प्रसिद्ध वृक्ष आणि देवस्थाने यांना उजवी घालीत घालीत तो राजकुमार गेला आणि राजवाड्यापाशी आल्यानंतर इंद्राच्या निवासस्थानाप्रमाणे

आवारयद्भिर्गगनं विमानैरिव पाण्डुरैः ।  
 वर्धमानगृहैश्चापि रत्नजालपरिष्कृतैः १९  
 तत्पृथिव्यां गृहवरं महन्द्रसदनोपमम् ।  
 राजपुत्रः पितुर्वैश्वं प्रविवेश श्रिया ज्वलन् २०  
 स कक्ष्या धन्विभिर्गुप्तास्तिक्रम्यऽतिक्रम्य वाजिभिः ।  
 पदातिरपरे कक्ष्ये द्व जगाम नरात्तमः २१  
 स सर्वाः समतिक्रम्य कक्ष्या दशरथात्मजः ।  
 संनिवर्त्य जनं सर्वं शुद्धान्तःपुरमत्यगात् २२

तस्मिन्प्रविष्टे पितुरन्तिकं तदा जनः स सर्वां मुदितो नृपात्मजे ।  
 प्रतीक्षते तस्य पुनः स्म निर्गमं यथोदयं चन्द्रमसः सरित्पतिः २३  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे सप्तदशः सर्गः १७ [ ७८९ ]

पृथ्वीतील श्रेष्ठ गृह जें पित्याचें निवासस्थान, त्यामध्ये तो राज्यलक्ष्मीने झलकत असलेला राजपुत्र प्रविष्ट झाला. त्या राजवाड्याचीं अनेक शुभ शिखरें मेघपटलाप्रमाणे मोठीं असून, कैलासपर्वताच्या शिखरासारखीं उंच होतीं आणि आकाशाच्या वेष्टून टाकणाऱ्या श्वेतवर्ण विमानाप्रमाणे असलेली व रत्नसमुदायांनीं भूषित केलेलीं क्रीडास्थानें राजवाड्यासभोवतीं होतीं. ( १६-२० )

पित्याच्या निवासस्थानाला गेल्यानंतर धनुर्धारी पुरुषांचा जेथे पहारा आहे, असे तीन चौक अश्वसद्वर्तमानच ओलांडून जाऊन तो पुरुषश्रेष्ठ राम दुसरे दोन चौक पायांनी चालून गेला आणि याप्रमाणे सर्व चौक ओलांडल्यावर तो दशरथपुत्र राम सर्व लोकांना परत फिरवून अंतःपुरामध्ये प्रविष्ट झाला. व तो राजकुमार पित्याच्या अंतःपुरांत प्रविष्ट झाल्यानंतर बाहेरील सर्व लोक आनंदित झाले आणि सागर ज्याप्रमाणे चंद्रोदयाची वाट पहात बसतो त्याप्रमाणे तो राम त्या अंतःपुरांतून बाहेर पडण्याची ते वाट पहात बसले. ( २१-२३ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी सतरावा सर्ग समाप्त झाला ॥ १७ ॥

अष्टादशः सर्गः।

स ददर्शासिने रामो विषण्णं पितरं शुभे ।	
कैकेय्या सहितं दीनं मुखेन परिशुष्यता	१
स पितुश्चरणौ पूर्वमभिवाद्य विनीतवत् ।	
ततो वचन्दे चरणौ कैकेय्याः सुसमाहितः	२
रामेत्युक्त्वा तु वचनं बाष्पपर्याकुलेक्षणः ।	
शशाक नृपतिर्दीनो नेक्षितुं नाभिभाषितुम्	३
तदपूर्वं नरपतेर्दृष्ट्वा रूपं भयावहम् ।	
रामोऽपि भयमापन्नः पदा स्पृष्ट्वैव पन्नगम्	४
इन्द्रियैरप्रहृष्टैस्तं शोकसंतापकरीतम् ।	
निःश्वसन्तं महाराजं व्यथिताकुलचेतसम्	५
ऊर्मिमालिनमक्षोभ्यं क्षुभ्यन्तमिव सागरम् ।	
उपप्लुतमिवादित्यमुक्तानृतमृषिं यथा	६

अंतःपुरांत गेल्यानंतर आपला पिता दुःखित व दीन झाला असून त्याचें मुख निस्तेज झालें आहे आणि कैकेयीसहवर्तमान तो मंचकावर आहे, असें त्या रामाने अवलोकन केलें, तेव्हा प्रथम रामाने पित्याचे चरणाला नम्रपणें अभिवंदन केलें आणि नंतर स्वस्थांतःकरणपूर्वक त्याने कैकेयीचे चरणौ वंदन केलें. यानंतर दशरथ राजा “ राम ” येवढीच अक्षरें बोलून स्वस्थ राहिला. कारण अश्रूंनी डोळे भरून आल्यामुळे व स्वतः दुःखित झाल्यामुळे त्याच्याने रामाशी अधिक बोलवेना व वर तोंड करूनही पहावेना. तेव्हा यापूर्वी आजपर्यन्त कधीही न पाहिलेली अशी राजाची ती भयकारक अपूर्व मुद्रा अवलोकन करून, सर्पांला पादस्पर्श केल्याप्रमाणे रामही भयभीत झाला; कारण इंद्रियें खिन्न होऊन त्या महाराजाचें अंतःकरण क्षुब्ध व व्याकुल झालेलें होतें; शोक व संताप यांनी तो अगदी जर्जर झालेला होता. ( १-५ )

स्वभावतः क्षोभरहित असूनही लाटा उचंबळें लागल्यामुळे क्षुब्ध होणाऱ्या सागराप्रमाणे तो क्षुब्ध झालेला होता. ग्रहण लागलेल्या सूर्याप्रमाणे त्याची अवस्था झालेली होती आणि अतृप्त भाषण केलेल्या ऋषीप्रमाणे त्याचें तेज नाहीसे

अचिन्त्यकल्पं नृपतेस्तं शोकमुपधारयन् ।	
बभूव संरब्धतरः समुद्र इव पर्वणि	७
चिन्तयामास चतुरो रामः पितृहिते रतः ।	
किंस्विदद्यैव नृपतिर्न मां प्रत्यभिनन्दति	८
अन्यदा मां पिता ह्यष्टा कुपितोऽपि प्रसीदति ।	
तस्य मामद्य संप्रेक्ष्य किमायासः प्रवर्तते	९
स दीन इव शोकार्तो विषण्णवदनद्युतिः ।	
कैकेयीमभिवाद्यैव रामो वचनमब्रवीत्	१०
काञ्चिन्मया नापराद्धमज्ञानाद्येन मे पिता ।	
कुपितस्तन्ममाचक्ष्व त्वमेवैनं प्रसादय	११
अप्रसन्नमनाः किं नु सदा मां प्रति वत्सलः ।	
विषण्णवदनो दीनो नहि मां प्रति भाषते	१२

झालें होतें. तेव्हा अत्यंत असंभवनीय अशा प्रकारचा तो राजाला शोक होण्याचें कारण काय, याचा राम विचार करूं लागला असतां, पर्वदिवशी अधिक शुद्ध होणाऱ्या समुद्राप्रमाणे तोही स्वतः पूर्वपिक्षा अधिकच शुद्ध झाला आणि नंतर पित्याचें हित करण्याविषयी तत्पर असलेला तो चतुर राम मनामध्ये विचार करूं लागला की, “आजच हा राजा मला अवलोकन करून मझें अभिनंदन कां करित नाही ? क्रुद्ध झाला असला, तरी मला अवलोकन करितांक्षणीं तो प्रसन्न होतो, असा नेहमीचा अनुभव आहे. तेव्हा आजच, मला अवलोकन करूनही, प्रसन्न होण्याला त्याच्या अन्तःकरणाला काय बरें क्लेश होत आहेत ? यानंतर शोकाकुल झाल्यामुळे मुख खिन्न व निस्तेज होऊन राम दीनाप्रमाणे कैकेयीला म्हणाला, ( ६-१० )

“ ज्याअर्थी माझा पिता क्रुद्ध झाला आहे, त्याअर्थी अज्ञानाने माझ्या हातून कांही अपराध घडला नाही ना, हें तूं मला सांग आणि तूंच याला प्रसन्न कर. माझ्याविषयी नेहमी दयाळु असलेल्या पित्याचें मन आजच कां बरें प्रसन्न नाही ? खिन्नवदन होऊन व दीन होऊन ज्याअर्थी तो माझ्याशीं बोलत नाही, त्याअर्थी त्याचें मन प्रसन्न नाही, हें निश्चित आहे. याला कांही शारीरिक तापाची अथवा

शारीरो मानसो वापि कञ्चिदेनं न बाधते ।	
संतापो वाभितापो वा दुर्लभं हि सदा सुखम्	१३
कञ्चिन्न किञ्चिद्भरते कुमारे प्रियदर्शने ।	
शत्रुघ्ने वा महासत्त्वे मातृणां वा ममाशुभम्	१४
अतोषयन्महाराजमकुर्वन्वा पितुर्वचः ।	
मुहूर्तमपि नेच्छेयं जीवितुं कुपिते नृपे	१५
यतोमूलं नरः पश्येत्प्रादुर्भावमिहात्मनः ।	
कथं तस्मिन्नवर्तेत प्रत्यक्षे सति दैवते	१६
कञ्चित्ते परुषं किञ्चिदभिमानात्पिता मम ।	
उक्तो भवत्या रोषेण येनास्य लुलितं मनः	१७
एतदाचक्ष्व मे देवि तत्त्वेन परिपृच्छतः ।	
किं निमित्तमपूर्वोऽयं विकारो मनुजाधिपे	१८
एवमुक्त्वा तु कैकेयी राघवेण महात्मना ।	

मानसिक व्याधीची पीडा झाली आहे की काय ? कारण नेहमी सुख असणे दुर्लभ आहे. ज्याचें दर्शन प्रिय आहे असा राजकुमार भरत, महाधैर्यवान् शत्रुघ्न, माझ्या माता आणि मी, यापैकी कोणाचे ठिकाणी त्याला कांही अपराध दिसून येत आहे की काय ? राजा जर क्रुद्ध झाला असला तर त्या महाराजाला संतुष्ट केल्यावाचून अथवा त्या पितृत्वाच्या आज्ञेप्रमाणे वागल्यावाचून मी एक क्षणभरही जिवंत रहाण्याची इच्छा करीत नाही. ( ११-१५ )

ज्याच्यापासून आपला जन्म झाला हें समजत आहे, तें प्रत्यक्ष दैवत असतांना त्याच्या मनाप्रमाणे कोणता बरें पुरुष वागणार नाही ? ज्याअर्थी याचें मन कलुषित झालें आहे त्याअर्थी हा आपल्या मुठींत आहे अशा गर्वाने अथवा रागारागाने तूं माझ्या पित्याला कांही कठोर भाषण केलें आहेस की काय ? राजाचे ठिकाणी पूर्वी कधीही दृष्टोत्पत्तीस न आलेला असा हा विकार आताच दृष्टोत्पत्तीस येण्याचें काय कारण असावें बरें ? हें मी तुला विचारीत आहे. तर हे देवि, तूं हें मला खरें खरें सांग. ” ( १६-१८ )

याप्रमाणे महात्मा रघुवंशज राम बोलला असतां अत्यंत निर्लज्ज बनलेली कैकेयी

उवाचेदं सुनिर्लज्जा धृष्टमात्महितं वचः	१९
न राजा कुपितो राम व्यसनं नास्य किञ्चन ।	
किञ्चिन्मनोगतं त्वस्य त्वद्भयान्नानुभाषते	२०
प्रियं त्वामप्रियं वक्तुं वाणी नास्य प्रवर्तते ।	
तदवश्यं त्वया कार्यं यदनेन श्रुतं मम	२१
एष मह्यं वरं दत्त्वा पुरा मामभिपूज्य च ।	
स पश्चात्तप्यते राजा यथान्यः प्राकृतस्तथा	२२
अतिसृज्य ददानीति वरं मम विशाम्पतिः ।	
स निरर्थं गतजले सतुं बन्धितुमिच्छति	२३
धर्ममूलमिदं राम विदितं च सतामपि ।	
तत्सत्यं न त्यजेद्राजा कुपितस्त्वत्कृते यथा	२४
यदि तद्वक्ष्यते राजा शुभं वा यदि वाशुभम् ।	
करिष्यासि ततः सर्वमाख्यास्यामि पुनस्त्वहम्	२५

रामाला आपल्या स्वार्थाचें व धाडसाचें भाषण करूं लागली की," हे रामा, राजा, क्रुद्ध झालेला नाही व याच्यावर कांही संकटही आलेलें नाही. याच्या मनामध्ये कांही गोष्ट आहे; परंतु तुझ्या भीतीमुळे त्याच्याने ती बोलवत नाही. (१९-२०)

सारांश, तूं याला प्रिय असल्यामुळे तुझ्याशीं अप्रिय भाषण करण्याला याची वाणी प्रवृत्त होत नाही; परंतु, याने जें मला वचन दिलें आहे तें तुला अवश्य शेवटास नेलें पाहिजे. याने आधीं मला वर देऊं करून, त्यांच्या योगाने माझा मानही राखिला आणि नंतर हा राजा, आता एखाद्या प्राकृत जनाप्रमाणे, पश्चात्ताप करीत बसला आहे. या प्रजाधिपतीने " वर देईन " म्हणून जर माझ्याशीं प्रतिज्ञा केली आहे, तर आता याचे पश्चात्तापांत पडणे म्हणजे पाणी निघून गेल्यावर बांध घालण्याची याने इच्छा करणें त्याप्रमाणेच निरर्थक आहे. हे रामा, सत्य हेंच धर्माचें मूल आहे, हेंच सज्जनांना विदित व अभिमत आहे. यास्तव, तुझ्याकरिता हा राजा क्रुद्ध होऊन त्या सत्याचा त्याग करणार नाही, अशी तूं व्यवस्था कर. जें सांगण्याचा राजाचा उद्देश आहे तें, शुभ असो अथवा अशुभ असो, तूं जर शेवटास नेणार असशील तर मीही पुनरपि तें तुला सर्व सांगेन. (२१-२५)

यदि त्वभिहितं राज्ञा त्वयि तन्न विपत्स्यते ।	
ततोऽहमभिधास्यामि न ह्येष त्वयि वक्ष्यति	२६
एतच्च वचनं श्रुत्वा कैकेय्या समुदाहृतम् ।	
उवाच व्यथितो रामस्तां देवीं नृपसंनिधौ	२७
अहो धिक् नार्हसे देवि वक्तुं मामीदृशं वचः ।	
अहं हि वचनाद्वाङ्मः पतेयमपि पावके	२८
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे ।	
नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च	२९
तद् ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकाङ्क्षितम् ।	
करिष्य्य प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते	३०
तमार्जवसमायुक्तमनार्या सत्यवादिनम् ।	
उवाच रामं कैकेयी वचनं भृशदारुणम्	३१
पुरा देवासुरे युद्धे पित्रा ते मम राघव ।	

सारांश, राजाच्या अनुमतीने मी जें तुला सांगेन, तें जर तुझे ठिकाणी व्यर्थ होणार नसेल, म्हणजे तूं जर त्याप्रमाणे वागण्यास तयार असशील, तर मी तुला सांगेन. याला तुझ्याशी बोलवणार नाही.” हे कैकेयीने केलेले भाषण श्रवण करून दुःखित झालेला राम राजाचे संनिध त्या राजभार्येला म्हणाला “ हे देवी, धिःकार असो मला, ज्या अर्थी माझ्याविषयी तुला अशी शंका येत आहे !! मला उद्देशून अशा प्रकारचे भाषण करणें तुला योग्य नाही. मी राजाच्या सांगण्यावरून असीमध्येही उडी घालीन. तीक्ष्ण विषही भक्षण करीन अथवा गुरु, पिता राजा आणि माझ्या हिताविषयी तत्पर असलेल्या याने आज्ञा केली असतां मी आपल्याला सागरांतही लेंदून घेईन. तस्मात् हे देवी, जें कांही राजाच्या मनांत असेल तें सांग; मी तें शेवटास नेण्याची प्रतिज्ञा करीत आहे. राम दौनदा भाषण करीत नसतो. ” ( २६-३० )

याप्रमाणे राम म्हणाला असतां सरळ रीतीने वागणाऱ्या त्या सत्यवादी रामाला ती दुष्ट कैकेयी अत्यंत कठोर शब्दांनी म्हणाली “ हे राघवा, पूर्वी देवदैत्यांच्या युद्धांमध्ये याला शल्य लागलें असतां तें काढून मी याचें रक्षण केलें,

राक्षितेन वरं दत्ता सशाल्येन महारणे	३२
तत्र मे याञ्चितो राजा भरतस्याभिषेचनम् ।	
गमनं दण्डकारण्ये तव चाद्यैव राघव	३३
यदि सत्यप्रतिज्ञं त्वं पितरं कर्तुमिच्छसि ।	
आत्मानं च नरश्रेष्ठ मम वाक्यमिदं शृणु	३४
संनिदेशे पितुस्तिष्ठ यथानेन प्रतिश्रुतम् ।	
त्वयारण्यं प्रवेष्टव्यं नव वर्षाणि पञ्च च	३५
भरतश्चाभिषिच्येत यदेतदभिषेचनम् ॥	
त्वदर्थं विहितं राज्ञा तेन सर्वेण राघव	३६
सप्त सप्त च वर्षाणि दण्डकारण्यमाश्रितः ।	
अभिषेकमिदं त्यक्त्वा जटार्चिरधरो भव	३६
भरतः कोसलपतेः प्रशास्तु वसुधामिमाम् ।	
नानारत्नसमाकीर्णां सवाजिरथसंकुलाम्	३८
एतेन त्वां नरेन्द्रोऽयं कारुण्येन समाप्लुतः ।	

तेव्हा त्या महासंग्रामामध्ये या तुझ्या पित्याने मला दोन वर देऊं केले होते व भरताला राज्याभिषेक आणि तुझे आजच्या आज दंडकारण्यामध्ये गमन, म्हणून ते दोन वर देण्याविषयी, हे राघवा, मी राजाची प्रार्थना केली आहे. तस्मात् पित्याची व आपली प्रतिज्ञा खरी करण्याची जर तुला इच्छा असेल तर हें माझे भाषण ऐक. पित्याने केलेली प्रतिज्ञा शेंवटास नेण्याविषयी तूं तत्पर हो. (३१-३५)

सारांश, या तुझ्या पित्याने मला वर देऊं केल्याप्रमाणे तुला चवदा वर्षे अरण्यामध्ये गेलें पाहिजे आणि हे राघवा, तुझ्याकरिता जी ही अभिषेकसामग्री राजाने जुळविली आहे, त्या सर्व सामग्रीच्या योगाने भरताला अभिषेक झाला पाहिजे. तात्पर्य, या राज्याभिषेकाचा त्याग कर आणि जंटा व वल्कलें धारण करून तूं चवदा वर्षेपर्यंत दंडकारण्यांत वास कर व नाना प्रकारच्या रत्नांनी परिपूर्ण आणि अश्व व रथ यांनी भरलेल्या या कोसल देशाधिपतीच्या पृथ्वीचे भरताला परिपालन करूं दे. अशा प्रकारचे दोन वर याने मला दिले आहेत आणि



शोकैः संक्लिष्टवदनो न शक्नोति निरीक्षितुम् ३९  
 एतत्कुरु नरेन्द्रस्य वचनं रघुनन्दन ।  
 सत्येन महता राम तारयस्व नरेश्वरम् ४०  
 इतीव तस्यां परुषं वदन्त्यां न चैव रामः प्रविवेश शोकम् ।  
 प्रविव्यथे चापि महानुभावो राजा च पुत्रव्यसनाभितप्तः ४१ [८३०]  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डेऽष्टादशः सर्गः १८ [८३०]

एकोनविंशः सर्गः ।

तदप्रियममित्रघ्नो वचनं मरणोपमम् ।  
 श्रुत्वा न विव्यथे रामः कैकेयीं चेदमब्रवीत् १  
 एवमस्तु गमिष्यामि वनं वस्तुमहं त्वितः ।  
 जटाचीरधरो राज्ञः प्रतिज्ञामनुपालयन् २  
 इहं तु ज्ञातुमिच्छामि किमर्थं मां महीपतिः ।  
 नाभिनन्दति दुर्धर्षो यथापूर्वमरिन्दमः ३  
 मन्युर्न च त्वया कार्यो देवि ब्रूमि तवाग्रतः ।

त्यामुळे दयेने गहिवरून गेलेला आणि म्हणूनच शोकामुळे खिन्नवदन झालेला हा राजा तुझ्याकडे पाहण्यास समर्थ होत नाही. तस्मात् हे रघुनंदना रामा, हें राजाने दिलेलें वचन तूं शेवटास ने आणि या मोठ्या सत्याने तूं राजाला तार. ” याप्रमाणे ती कैकेयी कठोर भाषण करीत असतांनाही रामाला वाईट वाटलें नाहीं; परंतु महाप्रभावी दशरथराजा, येणाऱ्या पुत्रवियोगरूप संकटामुळे संतप्त होऊन, फारच दुःखित झाला. ( ३६—४१ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी अठरावा सर्ग समाप्त झाला ॥ १८ ॥

शत्रूंचा घात करणारा राम तें मरणतुल्य दुःसह भाषण श्रवण करूनही दुःखित न होतां कैकेयीला म्हणाला “ वरें आहे. मी जटा व वल्कलें धारण करून येथून, राजाची प्रतिज्ञा शेवटास जावी या उद्देशाने, वनामध्ये वास्तव्य करण्याकरिता जातां; परंतु ज्याच्यासमोर जाण्याची इतरांना भीति वाटते, असा हा शत्रूंचें दमन करणारा भूपति पूर्वीप्रमाणे माझे अभिनंदन कां करीत नाही, हें

यास्यामि भव सुप्रीता वनं चीरजटाधरः	४
हितेन गुहणा पित्रा कृतज्ञेन नृपेण च ।	
नियुज्यमानो विस्रब्धः किं न कुर्यामहं प्रियम्	५
अलीकं मानसं त्वेकं हृदयं दहते मम ।	
स्वयं यन्नाह मां राजा भरतस्याभिषेचनम्	६
अहं हि सीतां राज्यं च प्राणानिष्ठान्धनानि च ।	
हृष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय प्रचोदितः	७
किं पुनर्मनुजन्द्रेण स्वयं पित्रा प्रचोदितः ।	
तव च प्रियकामार्थं प्रतिज्ञामनुपालयन्	८
तथाश्वासय ह्रीमन्तं किं त्विदं यन्महीपतिः ।	
वसुधासक्तनयनो मन्दमश्रूणि मुञ्चति	९
गच्छन्तु चैवानयितुं दूताः शीघ्रजवैर्हयैः ।	
भरतं मातुलकुलादद्यैव नृपशासनात्	१०

समजभ्याची माझी इच्छा आहे. हे देवी, तूं कुद्ध होऊं नकोस. तूं प्रसन्न अस. मी तुझ्यासमक्ष वल्कलें व जटा धारण करून वनामध्ये जाईन. ( १-४ )

मित्र, गुरु, पिता आणि कृतज्ञ राजा, असा हा मला आज्ञा करूं लागला असतां मी निःशंक होऊन याला प्रिय असलेली कोणती बरें गोष्ट करणार नाहीं ? परंतु भरताला अभिषेक करण्याविषयी स्वतः राजा मला कां सांगत नाही, हें एक दुःख माझ्या अंतःकरणाला जाळीत आहे. फक्त तूं जरी मला सांगितलेस, तरी सीता, राज्य, प्रियप्राण व संपत्ति मी आनंदाने भ्रात्या भरताला स्वतः देईन. तेव्हा तुजें प्रिय करण्याचा उद्देश धरून पित्या भूपतीने स्वतः आज्ञा केली असतां, त्याची स्वतःची प्रतिज्ञा शेवटास नेण्याकरिता मी ही गोष्ट करीनच, याविषयी संशय वेण्याचें कारणच काय ? ( ५-८ )

यास्तव स्वतः ही गोष्ट मला सांगण्याचा संकोच वाटत असल्यामुळे खाली मान घालून बसलेल्या या राजाला तूं धीर दे. हा भूपति खाली मान घालून कां बरें हक्कहक्क रुदन करीत आहे ? महावेगवान् अश्वार आरूढ होऊन, राजाच्या आज्ञेने भरताला मातुलगृहाहून आणण्याकरिता आजच दूत जाऊं वा. पित्याने

दण्डकारण्यमेषोऽहं गच्छाम्येव हि सत्वरः ।	
अविचार्य पितुर्वाक्यं समा वस्तुं चतुर्दश	११
सा हृष्टा तस्य तद्वाक्यं श्रुत्वा रामस्य कैकर्या ।	
प्रस्थानं श्रद्धाना सा त्वरयामास राघवम्	१२
एवं भवतु यास्यन्ति दूताः शीघ्रजवैर्हयैः ।	
भरतं मातुलकुलादिहावर्तयितुं नराः	१३
तव त्वहं क्षमं मन्ये नोत्सुकस्य विलम्बनम् ।	
राम तस्मादितः शीघ्रं वनं त्वं गन्तुमर्हसि	१४
व्रीडान्वितः स्वयं यच्च नृपस्त्वां नाभिभाषते ।	
नैतर्किञ्चिन्नरश्रेष्ठ मन्युरेषोऽपनीयताम्	१५
यावत्त्वं न वनं यातः पुरादस्मादतित्वरन् ।	
पिता तावन्न ते राम स्नास्यते भोक्ष्यतेऽपि वा	१६

केलेली आज्ञा युक्त आहे अथवा अयुक्त आहे, याचा विचार न करितां चवदा वर्षेपर्यंत वास्तव्य करण्याच्या उद्देशाने हा मी दंडकारण्यामध्ये आताच चालता होतो. ” ( ९—११ )

याप्रमाणे रामाचें तें भाषण श्रवण केल्यावर कैकेयीला आनंद झाला आणि राम आता खचित जाणार, असा विश्वास वाटून ती त्याला गमन करण्याविषयी त्वरा करूं लागली. आणि म्हणाली “ असें होऊं दे. महावेगवान् अश्वार आरूढ होऊन भरताला मातुलगृहाहून येथे आणण्याकरिता दूत लोक जातील; परंतु, हे रामा, वनांत जाण्याविषयी उत्सुक झालेल्या त्वां आता विलंब लावणें मला योग्य दिसत नाही. तस्मात् तूं येथून सत्वर वनामध्ये चालता हो. हे पुरुषश्रेष्ठा रामा, लज्जित झाल्यासुळे राजाला स्वतः ही गोष्ट तुला सांगतां येत नाही, यांत कांही विशेष नाही. तूं आता विलंब न करितां वनामध्ये चालता होऊन याचा कोप नाहीसा कर. हे रामा, जोंपर्यंत या नगरापासून तूं आति त्वरा करून वनामध्ये नेला नाहीस, तोंपर्यंत तुझा पिता स्नान अथवा भोजन कांहीएक करणार नाही. ” ( १२—१६ )

धिक्रष्टमिति निःश्वस्य राजा शोकपरिप्लुतः ।	
सूछितो न्यपतत्तस्मिन्पर्यङ्के हेमभूषिते	१७
रामोऽप्युत्थाप्य राजानं कैकेय्याभिप्रचोदितः ।	
कश्येव हतो वाजी वने गन्तुं कृतत्वरः	१८
तदप्रियमनार्याया वचनं दारुणोपमम् ।	
श्रुत्वा गतव्यथो रामः कैकेयीं वाक्यमब्रवीत्	१९
नाहमर्थपरो देवि लोकमावस्तुमुत्सहे ।	
विद्धि मामृषिभिस्तुल्यं विमलं धर्ममास्थितम्	२०
यत्तन्नभवतः किञ्चिच्छक्यं कर्तुं प्रियं मया ।	
प्राणानपि परित्यज्य सर्वथाकृतमेव तत्	२१
न ह्यतो धर्मचरणं किञ्चिदस्ति महत्तरम् ।	
यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनाक्रिया	२२
अनुक्तोऽप्यत्र भवता भवत्या वचनादहम् ।	
वने वस्त्यामि विजने वर्षाणीह चतुर्दश	२३

हैं कैकेयीचें भाषण श्रवण केल्यावर “धिकार असो ! काय रे दुःखाचा प्रसंग हा !” असें म्हणून शोकाकुल झालेला राजा दुःखाचे सुस्कारे टाकूं लागला आणि त्या सुवर्णभूषित मंचकावर सूछित होऊन पडला. नंतर रामाने दशरथ-राजाला सावध केलें आणि कैकेयी पुनरपि म्हणाली असतां, चाबकाने मारिलेल्या घोड्याप्रमाणे वनांत जाण्याविषयी त्याने त्वरा केली आणि अप्रिय व परिणामी भयंकर असें तें दुष्ट कैकेयीचें भाषण श्रवण करूनही मुळीं देखील दुःख न वाटून घणारा राम कैकेयीला म्हणाला. ( १७-१९ )

“हे देवी, मी संपत्तीची आशा धरून या लोकामध्ये वास्तव्य करण्याचें इच्छीत नाहीं. मी ऋषींप्रमाणे निर्मल धर्माचें अवलंबन करून राहिलों आहे, हें तूं समजून ठेव. त्या राजाचें जें कांही प्रिय करणें मला शक्य असेल तें प्राणत्याग करूनही सर्व प्रकाराने केलेंच, असें तूं समज; कारण पित्याची शुश्रूषा करणें अथवा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणें, यापेक्षा कोणतेंही धर्माचरण श्रेष्ठ नाहीं. जरी पित्याने मला सांगितलें नाहीं, तरीदेखील तुझ्या सांगण्यावरून मी निर्जन वनामध्ये चवदा

न नूनं मयि कैकेयी किञ्चिदाशशस्य गुणान् ।	
यद्राजानमवोचस्त्वं ममेश्वरतरा संती	२४
यावन्मातरमापृच्छे सीतां चानुनयाम्यहम् ।	
ततोऽद्यैव गमिष्यामि दण्डकानां महद्वनम्	२५
भरतः पालयेद्राज्यं शुश्रूषेच्च पितुर्यथा ।	
तथा भवत्या कर्तव्यं स हि धर्मः सनातनः	२६
रामस्य तु वचः श्रुत्वा भृशं दुःखगतः पिता ।	
शोकादशकनुवन्वक्तुं प्ररुदो महास्वनम्	२७
वन्दित्वा चरणौ राज्ञो विसंज्ञस्य पितुस्तदा ।	
कैकेय्याश्चाप्यनार्याया निष्पपात महाद्युतिः	२८
स रामः पितरं कृत्वा कैकेयीं च प्रदक्षिणम् ।	
निष्क्रम्यान्तःपुरात्तस्मात्स्वं ददर्श सुहृज्जनम्	२९
तं वाष्पपरिपूर्णाक्षः पृष्ठतोऽनुजगाम ह ।	

वर्षेपर्यंत वास्तव्य करीन. हे कैकेयी, तुझीच माझ्यावर अधिक सत्ता असतांना ज्या अर्थी तूं परस्पर प्रत्यक्ष राजापाशी ही गोष्ट काढलीस त्या अर्थी, माझे ठिकाणी कांहीच चांगुलपणा तुला दिसत नाही काय ? मातेचा निरोप घेऊन सीतेची समजूत घालीपर्यंत तूं धीर धर. येवढें झालें म्हणजे मी आजच्या आजच भव्य अशा दंडकारण्यामध्ये चालता होईन. ( २०-२५ )

भरत राज्याचें परिपालन करून पित्याच्या शुश्रूषेमध्ये तत्पर राहिल अशी तूं व्यवस्था कर; कारण पित्याची शुश्रूषा करणें हा सनातन धर्म आहे. ” हें रामाचें भाषण श्रवण केल्यावर अतिशयच दुःखित झालेला पिता दशरथ, शोका-मुळे मुखांतून शब्द निघेना म्हणून, मोठ्या स्वराने रुदन करूं लागला. तेव्हा मूर्च्छित झालेल्या पित्याच्या चरणांना वंदन करून आणि दुष्ट कैकेयीच्याही चरणांना वंदन करून महातेजस्वी राम तेथून निघाला. पित्याला व कैकेयीला प्रदक्षिणा करून त्या अंतःपुरांतून निघाल्यावर रामाने, बाहेर उत्सुकतेने वाट पाहत उभ्या असलेल्या आपल्या मित्रमंडळीला अवलोकन केलें. राम अंतःपुरांतून बाहेर निघाल्यावर अश्रूंनी नेत्रे भरून आलेला व सुमित्रेचा आनंद वृद्धिंगत

लक्ष्मणः परमकुद्धः सुमित्रानन्दवर्धनः	३०
आभिषेचनिकं भाण्डं कृत्वा रामः प्रदक्षिणम् ।	
शनैर्जगाम सापेक्षो दृष्टिं तत्राविचालयन्	३१
न चास्य महतीं लक्ष्मीं राज्यनाशोऽपकर्षति ।	
लोककान्तस्य कान्तत्वाच्छीतरश्मेरिव क्षयः	३२
न वनं गन्तुकामस्य त्यजतश्च वसुन्धराम् ।	
सर्वलोकातिगस्येव लक्ष्यते चित्तविक्रिया	३३
प्रतिषिध्य शुभं छत्रं व्यजने च स्वलंकृते ।	
विसर्जयित्वा स्वजनं रथं पौरांस्तथा जनान्	३४
धारयन्मनसा दुःखमिन्द्रियाणि निगृह्य च ।	
प्रविवेशात्मवान्वेदम मातुरप्रियशंसिवान् ×	३५

करणारा लक्ष्मण अत्यंत कुद्ध होऊन त्याच्या मागोमाग चालला. आभिषेकाकरिता जुळविलेल्या सामग्रीला प्रदक्षिणा करून, तिकडे दृष्टिपही न करिता वनांत जाण्याची अपेक्षा धरून राम अगदी शान्तपणाने तेथून जाऊ लागला. (२६-३१)

अक्षय कांतीने युक्त असलेल्या चंद्राची शोभा ज्याप्रमाणे क्षयाने कमी होत नाही, त्याप्रमाणे एकाएकी राज्याला मुकण्याने रामाचे सुखावर स्वभावतःच असलेली दिव्य कान्ति मुळीच कमी झाली नाही. जीवन्मुक्ताचे ठिकाणी ज्याप्रमाणे चित्तविकार दृष्टोत्पत्तीस येत नाहीत, त्याप्रमाणे पृथ्वीचा त्याग करून वनामध्ये जाण्यास उद्युक्त झालेल्या रामाचे ठिकाणी कांहीएक मनोविकार दृष्टोत्पत्तीस आला नाही. शुभ छत्र व चांगल्या प्रकारे भूषित केलेली चामरें व रथ हीं नको म्हणून परतवून, स्वजन व पौरजन यांचा निरोप घेऊन, मनच्या मनांतच दुःख आवरून धरून आणि इंद्रियांचें संयमन करून, तो विचारी राम ही अप्रिय गोष्ट मातेला विदित करण्याच्या उद्देशाने तिच्या गृहाममध्ये प्रविष्ट झाला. (३२-३५)

× धारयन् मनसा दुःखं इंद्रियाणि निगृह्य च ।

प्रविवेशात्मवान् वेदम मातुरप्रियशंसिवान् ॥ ३५ ॥

या श्लोकावरून व पुढे कौसल्येची भेट झाल्यावर-

( टिप्पणी पुढे चाल् )

“ देवि नूनं न जानीषि महत् भयमुपस्थितम् ।

इदं च तव दुःखाय वैदेह्या लक्ष्मणस्य च ॥ ”

( सर्ग २०, श्लोक २७ ).

असें तिला म्हणाला. यावरून व तदनन्तर सीतेच्या महालांत गेल्यावर, सीतेला पाहतांच-

“ तां दृष्ट्वा स हि धर्मात्मा न शशाक मनोगतम् ।

तं शोकं राघवः सोढुं ततो विवृततां गतः ॥

( सर्ग २६, श्लोक ७ ).

यावरून, “ राज्यभ्रंशाचें ” रामाला दुःख झालें, हें तर निर्विवाद आहे. असें असतां—

न वनं गन्तुकामस्य त्यजतश्च वसुन्धराम् ।

सर्वलोकातिगस्येव लक्ष्यते चित्तविक्रिया ॥ ”

( सर्ग १९, श्लोक ३३ )

त्याचप्रमाणे, “ नालक्षयत रामस्य कंचित् आकारमानने ” ॥

( सर्ग १ १९-३६ )

म्हणजे, “ प्राप्त झालेंलें पृथ्वीचें राज्य सोडून, वनांत जावें लागत असल्या-संबन्धांत रामाच्या चेहेऱ्यावर कोणत्याही प्रकारें दुःखाची छाया लोकांना दिसून आली नाही, ” असें वर्णन आहे. तें रामाच्या मुत्सद्दीपणाचें द्योतक आहे. म्हणजे राजकारणी पुरुष जे असतात, ते आपल्या पोटांत चाललेल्या खळबळीचा यत्-किंचितही विकार आपल्या चेहेऱ्यावर केव्हाही दिसूं देत नाहीत, इतके ते गंभीर अन्तःकरणाचे असतात. वनवासाला जाण्याची अत्यन्त अप्रिय आज्ञा ऐकिल्याबरोबर अन्तःकरणाला जरी दुःखाचा झटका बसला, तथापि दशरथाच्या वाड्यांतून कौसल्येच्या ( आईच्या ) महालांत जाईपर्यन्त, इतरेजनांना त्याची जाणीव मुळीच न होऊं देणें, हेंच त्या प्रसंगी योग्य होतें. आणि म्हणूनच मनांतल्या मनांत दुःख दावून टेऊन, “ जणू काय कांही झालेंच नाही, ” अशा प्रकारें चेहेऱ्यावर मुळीच विकार दिसूं न देतां, तेथून आईच्या महालांत निघून

सर्वोप्यभिजनः श्रीमाञ्छ्रीमतः सत्यवादिनः ।

नालक्षयत रामस्य कंचिदाकारमानने

३६

उचितं च महाबाहुर्न जहौ हर्षमात्मवान् ।

शारदः समुदीर्णांशुश्चन्द्रस्तेज इवात्मजम्

३७

वाचा मधुरया रामः सर्वं संमानयञ्जनम् ।

तेव्हा अभिषेकोत्सवाकरिता भूषणें धारण करून सभोवती जमलेल्या लोकांना श्रीमान् व सत्यवादी रामाच्या मुखावर कसलाही विकार दिसला नाही. इतकेंच नव्हे, परंतु उज्ज्वल किरणांनी युक्त झालेला शरदतृतील चंद्र ज्याप्रमाणे आपलें तेज सोडित नाही, त्याप्रमाणे त्या जितेंद्रिय व महापराक्रमी रामाने आपल्या स्वाभाविक धैर्याला उचित असलेला हर्ष सोडिला नाही. असो. मधुर वाणीने सर्व

( टिप्पणी पुढे चालू )

गोला; पण जेव्हा प्रत्यक्ष “जन्मदात्री” आई व पुढे प्रिय पत्नी सीता हीं अत्यन्त जिन्हाळ्याचीं मागसें समोर दृष्टीस पडलीं, त्याबरोबर रामाला दुःख दावून ठेवणें अशक्य झालें व जोराचा उमाळा आला आणि आईपुढे “महत् भयमुपस्थितम्” असे शब्द सहजच निघाले आणि सीता दृष्टीस पडतांक्षणीं तर “बांधच फुटला.” आणि इतका वेळपर्यंत महत् प्रयासाने आवरून धरलेला दुःखाचा ओष दुप्पट वेगाने बाहेर आला. येवढें जरी दुःख झालें, तथापि तें आपलें “वैयक्तिक दुःख” म्हणून एकाकडे साहून, “पित्राज्ञा पालनरूप पुत्रधर्मपालनालाच” अधिक महत्त्व रामाने दिलें.

भारतीय युद्धाचे समयां “अर्जुनापुढे” देखील “स्वजन कीं स्वधर्म” हा प्रश्न उभा राहिला होता. व येथे श्रीरामापुढेही “वैयक्तिक सुख कीं स्वधर्म” हा प्रश्न उभा राहिला होता. अर्जुनाचा मोह नष्ट करून, स्वजनांच्या अपेक्षया स्वधर्मपालनाकडेसच त्याची प्रवृत्ति करण्यास त्याला भगवान् गुरु मिळवें लागले. श्रीरामाने आपल्या वैयक्तिक “राज्योपभोगरूप सुखाच्या” अपेक्षया, वनवासजन्य दुःखाचादेखील अंगीकार करून, “पित्राज्ञारूप स्वधर्मपालन करणें” हेंच श्रेयस्कर आहे, असा निश्चय स्वयमेव आपल्या आपणच केला, हें विशेष आहे.



मातुः समीपं धर्मात्मा प्रविवेश महायशाः ३८  
 तं गुणैः समतां प्राप्ते भ्राता विपुलविक्रमः ।  
 सौमित्रिरनुवव्राज धरयन् दुःखमात्मजम् ३९  
 प्रविश्य वेश्मातिभृशं मुदा युतं समीक्ष्य तां चार्थविपत्तिमागताम् ।  
 न चैव रामोऽत्र जगाम विक्रियां सुहृज्जनस्यात्मविपत्तिशङ्कया ४०  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकैनविंशः सर्गः ॥ १९ ॥

विशः सर्गः । [ ८७० ]

तस्मिंस्तु पुरुषव्याघ्र निष्कामति कृताञ्जलौ ।

आर्तशब्दो महाञ्जले स्त्रीणामन्तःपुरे तदा १

कृत्येष्वचोदितः पित्रा सर्वस्यान्तःपुरस्य च २

गतिश्च शरणं चासीत्सं रामोऽद्य प्रवत्स्यति ३

कौसल्यायां यथा युक्तो जनन्यां वर्तते सदा ।

तथैव वर्ततेऽस्मासु जन्मप्रभृति राघवः ३

न कृध्यत्यभिज्ञतोऽपि क्रोधनीयानि वर्जयन् ।

श्लोकांचा मान राखीत राखीत तो धर्मात्मा व महायशस्वी राम मातेचे समीप गेला असतां, गुणांनी त्याची साम्यता पावलेला महापराकमी भ्राता लक्ष्मणही आपलें दुःख आवरून धरून त्याच्या मागोमाग गेला. लोकांना मान देत देत तो राम मातेच्या गृहामध्ये प्रविष्ट झाल्यावर तें गृह अत्यंत आनंदित झालेलें आहे, असें अवलोकन करून व प्राप्त झालेली ऐश्वर्यहानीही लक्ष्यांत घेऊन, कौसल्या, दशरथ वगैरे सुहृदांना कदाचित् प्राणांतिक दुःख होईल, असा विचार मनांत आल्यामुळे रामाने कोणताही विकार दर्शविला नाही. ( ३६-४० )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी एकोणीसावा सर्ग समाप्त झाला ॥ १९ ॥

तो पुरुषश्रेष्ठ राम हात जोडून बाहेर जाऊं लागला असतां अंतःपुरामध्ये स्त्रियांनी एकच कल्होल करून सेडिला. “ सर्व अंतःकरणाचा आश्रय आणि रक्षणकर्ता जो राम तो पित्याने सांगितलें नसूनही आज वनवासाला जाणार आहे. जननी कौसल्या हिच्या सेवेविषयी जसा राम तत्पर असे, तसाच अमच्या म० १० (अयोध्या)

क्रुद्धान् प्रसादयन् सर्वान् स इतोऽद्य प्रवत्स्यति	४
अबुद्धिर्बत नो राजा जीवलोकं चरत्ययम् ।	
यो गतिं सर्वभूतानां परित्यजति राघवम्	५
इति सर्वा महिष्यस्ता विवत्सा इव धेनवः ।	
पतिमाचुकुशुश्चापि सस्वनं चापि चुकुशुः	६
स हि चान्तःपुरे घोरमार्तशब्दं महीपतिः ।	
पुत्रशोकाभिसन्तप्तः श्रुत्वा व्यालीयतासने	७
रामस्तु भृशमायस्तो निःश्वसन्निव कुञ्जरः ।	
जगाम सहितो भ्रात्रा मातुरन्तःपुरं वशी	८
सोऽपश्यत्पुरुषं तत्र वृद्धं परमपूजितम् ।	
उपविष्टं गृहद्वारि तिष्ठतश्चापरान् बहून्	९
दृष्ट्वैव तु तदा रामं ते सर्वे समुपस्थिताः ।	
जयेन जयतां श्रेष्ठं वर्धयन्ति स्म राघवम्	१०

सेवेंतही तो जन्मापासून तत्पर असे. कोणी निंदा केली असताही जो रागावत नाही आणि कोणी त्याला क्रोध येण्यासारखे शब्द बोलले, तरी ते तो मनावर न घेतां विसरून जातो आणि जो नेहमी क्रुद्ध झालेल्यांना प्रसन्न करून घेत असतो, तो राम आज प्रवासाला जाणार. प्राणिमात्रांचें आश्रयस्थान असलेल्या रामाचा त्याग करणारा हा आमचा राजा खरोखर अविचारी असून प्रजांचा नाश करण्यास उद्युक्त झाला आहे. ” ( १-५ )

सारांश, वत्सरहित झालेल्या गार्हप्रमाणे ज्यांची स्थिति झाली आहे, अशा त्या सर्व राजन्निया पतीची निंदा करून मोठमोठ्याने आक्रोश करूं लागल्या, तेव्हा अंतःपुरांत झालेला दुःखित जनांचा तो घोर शब्द श्रवण केल्यावर पुत्रशोकाने संतप्त झालेला राजा मंचकांत डोकें खूपसून पडला; परंतु स्वजनांना दुःख झाल्यामुळे अत्यंत खिन्न झालेला मनोनिग्रहो राम हत्तीप्रमाणे सुस्कारे टाकांत, भ्रात्या लक्ष्मणासहवर्तमान मातेच्या अंतःपुरामध्ये गेला. तों अत्यंत वृद्ध असा एक पुरुष त्या अंतःपुराच्या द्वाराशीं बसलेला असून, इतर पुष्कळ लोक उभे आहेत, असें त्याने अवलोकन केलें. ते सर्व लोक राम दृष्टी पडतांक्षणीं उभे राहिले

प्रविश्य प्रथमां कक्ष्यां द्वितीयायां ददर्श सः ।	
ब्राह्मणान्वेदसंपन्नान्वृद्धाब्राह्मणभिसत्कृतान्	११
प्रणम्य रामस्तान्वृद्धास्तृतीयायां ददर्श सः ।	
स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च द्वाररक्षणतत्पराः	१२
वर्धयित्वा प्रहृष्टास्ताः प्रविश्य च गृहं स्त्रियः ।	
न्यवेदयन्त त्वरितं राममातुः प्रियं तदा	१३
कौसल्यापि तदा देवी रात्रिं स्थित्वा समाहिता ।	
प्रभाते चाकरोत्पूजां विष्णोः पुत्रहितैषिणीं	१४
सा क्षौमवसना हृष्टा नित्यं व्रतपरायणा ।	
अग्निं जुहोति स्म तदा मन्त्रवत्कृतमङ्गलम्	१५
प्रविश्य तु तदा रामो मातुरन्तःपुरं शुभम् ।	
ददर्श मातरं तत्र हावयन्तीं हुताशनम्	१६
देवकार्यनिमित्तं च तत्रापश्यत्समुद्यतम् ।	
दध्यक्षतघृतं चैव मोदकान्हाविषस्तथा	१७

आणि विजयी व श्रेष्ठ अशा रघुवंशज रामाचा जयजयकार करून लागले. ( ६-१० )

एका चौकांत गेल्यावर दुसऱ्या चौकामध्ये राजाने मानमान्यता राखिलेले असे वैदिक वृद्ध ब्राह्मण त्याने अवलोकन केले आणि त्या वृद्धांना प्रणाम करून निघाल्यावर तिसऱ्या चौकामध्ये लहानथोर स्त्रिया द्वाररक्षणाविषयी तत्पर असलेल्या त्याच्या दृष्टीस पडल्या. रामाला अवलोकन केल्यावर त्या स्त्रियांनी आनंदित होऊन, त्याला आशीर्वाद दिले आणि घरांत जाऊन राममातेला ती प्रिय गोष्ट त्यांनी सत्वर निवेदन केली. राजपत्नी कौसल्येनेहि रात्रभर व्रतस्थ राहून पुत्राचें हित व्हावें या उद्देशाने, प्रभातसमयी विष्णूची पूजा केली आणि सोळ्याचें वस्त्र नेसून समंत्रक स्वस्तित्वाचन झालेली व नेहमी आनंदित व व्रतस्थ असणारी कौसल्या त्या वेळीं अग्नीमध्ये हवन करीत बसली होती. ( ११-१५ )

मातेच्या शुभ अंतःपुरामध्ये प्रविष्ट झाल्यावर त्या ठिकाणीं माता अग्नीमध्ये ऋत्विजांकडून होम करवीत आहे, असें रामाच्या दृष्टीस पडलें. देवकार्याकरिता दधि, अक्षता, घृत, मोदक व इतर हविर्द्रव्यें आणि लाह्या, श्वेत पुष्पें, पायस,

लाजान्माल्यानि शुक्लानि पायसं कृसरं तथा ।	
समिधः पूर्णकुम्भाश्च ददर्श रघुनन्दनः	१८
तां शुक्लक्षौमसंवीतां व्रतयोगेन कर्षिताम् ।	
तर्पयन्तीं ददर्शाङ्घ्रिदैवतां वरवर्णिनीम्	१९
सा चिरस्यात्मजं दृष्ट्वा मातृनन्दनमागतम् ।	
अभिचक्राम संहृष्टा किशोरं वडवा यथा	२०
स मातरमुपक्रान्तामुपसंगृह्य राघवः ।	
परिष्वक्तश्च बाहुभ्यामवघ्रातश्च मूर्धनि	२१
तमुवाच दुराधर्षं राघवं सुतमात्मनः ।	
कौसल्या पुत्रवात्सल्यादिदं प्रियहितं वचः	२२
वृद्धानां धर्मशीलानां राजर्षीणां महात्मनाम् ।	
प्राप्नुह्यायुश्च कीर्तिं च धर्मं चाप्युचितं कुले	२३
सत्यप्रतिबन्धं पितरं राजानं पश्य राघव ।	
अद्यैव त्वां स धर्मात्मा यौवराज्येऽभिषेक्षयति	२४
दत्तमासनमालभ्य भोजनेन निमन्त्रितः ।	

तिलमिश्रित चरु, समिधा व जलपूर्णं कुंभ हीं तेषु सिद्ध ठेवलेलीं त्या रघुनन्दन रामाने अवलोकन केलीं. व्रताचरणाने कृश झालेली आपली माता इष्ट हेतु सिद्धीस नेष्याच्या उद्देशाने पांढरी पैठणी नेसून देवतेचें तर्पण करीत आहे, असें रामाने अवलोकन केलें. मातेला आनंद देणारा असा आपला पुत्र बऱ्याच वेळाने आलेला पाहून, घोडी ज्याप्रमाणे शिंगराकडे धावत जाते, त्याप्रमाणे तीही मोठ्या आनंदाने रामाकडे धावतच गेली. ( १६-२० )

तेव्हा आपल्याकडे आलेल्या मातेला रामाने अभिवंदन केल्यावर तिनेही त्याला हातांनी कवटाळून धरून त्याचें मस्तक हुंगलें आणि ती कौसल्या आपल्या अङ्गिभ्य अशा रघुवंशज पुत्राला प्रिय आणि हितावह शब्दांनी पुत्रप्रेमासुळे म्हणाली, “ वृद्ध आणि धर्मनिष्ठ अशा महात्म्या राजर्षीचें आयुष्य, कीर्ति आणि कुलाला उचित असा धर्म हीं तुला प्राप्त होवोत. हे राघवा, पहा तुझा पिता भूपति कसा सत्यवचनी आहे तो !! तो धर्मात्मा आजच तुला यौवराज्याचा अभिषेक कर-

मातरं राघवः किञ्चित्प्रसार्योज्ज्वलीमब्रवीत्	२५
स स्वभावविनीतश्च गौरवाच्च तथानतः ।	
प्रस्थितो दण्डकारण्यमाप्रष्टुमुपचक्रमे	२६
देवि नूनं न जानीषे महद्भयमुपास्थितम् ।	
इदं तव च दुःखाय वैदेह्या लक्ष्मणस्य च	२७
गमिष्ये दण्डकारण्यं किमनेनासनेन मे ।	
विष्टरासनयोग्यो हि कालोऽयं मासुपास्थितः	२८
चतुर्दश हि वर्षाणि वत्स्यामि विजने वने ।	
कन्दमूलफलैर्जीवन्हित्वा मुनिवदामिषम्	२९
भरताय महाराजो यौवराज्यं प्रयच्छति ।	
मां पुनर्दण्डकारण्यं विवासयति तापसम्	३०
स षट् चाष्टौ च वर्षाणि वत्स्यामि विजने वने ।	
आसेवमानो वन्यानि फलमूलैश्च वर्तयन्	३१

णार आहे. आता तू येथेच भोजन करून राजदर्शनाला जा. ” असे सांगून कौसल्येने रामाला आसन दिले; परंतु त्याच्यावर न बसतां त्याला केवळ हस्त-स्पर्श करून व जोडिलेले हात थोडेसे पुढे करून मातेशीं राम भाषण करूं लागला. ( २१-२५ )

सारांश, स्वभावतःच विनयी आणि मातेचे ठिकाणीं पूज्य बुद्धि असल्यामुळे अधिकच नम्र झालेला आणि दंडकारण्यामध्ये निघालेला तो राम मातेचा निरोप घेऊं लागला की, “ हे देवी, खरोखर तुला कांहीच माहीत नाही ! मोठें भय उत्पन्न झालें आहे ! व हें भय तूं, विदेहराजकन्या आणि लक्ष्मण यांच्या खरोखर दुःखाला कारणीभूत होईल. मी दंडकारण्यामध्ये जाणार. मला या आसनाचा काय उपयोग ? आता हा दर्भासनावर बसण्याचा समय मला प्राप्त झाला आहे. मी आता सर्व राजोपभोग्य पदार्थांचा त्याग करून, मुनीप्रमाणे कंद, मुळें व फळें यांवर उपजीविका करित चवदा वर्षेपर्यंत निर्जन वनामध्ये वास्तव्य करणार. महाराज भरताला यौवराज्य देत असून, मला तापस-वेष धारण करून दण्डकारण्यांत पाठवात आहेत. तस्मात्, चवदा वर्षेपर्यंत फलमूलांवर उपजीविका करून

सा निकृतेव सालस्य यष्टिः परशुना वने ।	
पतात सहसा देवी देवतेव दिवश्च्युता	३२
तामदुःखोचितां दृष्ट्वा पतितां कदलीमिव ।	
रामस्तूत्थापयामास मातरं गतचेतसम्	३३
उपावृत्त्योत्थितां दीनां बडवामिव वाहिताम् ।	
पांसुगुण्डितसर्वाङ्गीं विममर्श च पाणिना	३४
सा राघवमुपासीनमसुखार्ता सुखोचिता ।	
उवाच पुरुषव्याघ्रमुपशृण्वति लक्ष्मणे	३५
यदि पुत्र न जायेथा मम शोकाय राघव ।	
न स्म दुःखमतो भूयः पश्येयमहमप्रजाः	३६
एक एव हि बन्ध्यायाः शोको भवति मानसः ।	
अप्रजास्मीति सन्तापो न ह्यन्यः पुत्र विद्यते	३७
न दृष्टपूर्वं कल्याणं सुखं वा पतिपौरुषे ।	
अपि पुत्रे विपश्येयमिति रामास्थितं मया	३८

आणि वानप्रस्थांना योग्य अशा कर्मांचें अवलंबन करून, मी चवदा वर्षे निर्जन वनामध्ये वास्तव्य करणार. ” ( २६-३१ )

हे पुत्राचे शब्द ऐकून कुन्हाडीने तोडिलेली साल वृक्षाची फांदी जशी वनामध्ये पडते, तशी स्वर्गातून च्युत झालेल्या देवतेप्रमाणे ती राजपत्नी कौसल्या एकाएकी भूमीवर पडली. तेव्हा दुःख भोगण्याला योग्य नसलेली आपली माता मूर्छित होऊन केळाप्रमाणे पडलेली अवलोकन केल्याबरोबर रामाने तिला उठविलें आणि पूर्वीं भार वाहून थकवा आल्यावर त्याचा परिहार करण्याकरिता भूमीवर लोळून उठलेल्या घोडीप्रमाणे सर्वांग धुळीने भरलेल्या त्या दीन मातेला त्याने आपल्या हाताने उठून बसविलें व तिच्या अंगास लागलेली धूळ पुसली. तेव्हा सुख भोगण्यालाच योग्य असून दुःखाकुल झालेली ती कौसल्या सर्वाप बसलेल्या पुरुषश्रेष्ठ रामाला लक्ष्मण ऐकत असतांना म्हणाली. ( ३२-३५ )

“ हे राघवा, जर तूं मला शोक करावयास लावण्यासाठीं तूं जन्मालाच आला नसतास, तर मी बंध्या आहे, यापेक्षा अधिक दुःख पाहण्याची मला पाळी

सा बहून्यमनोज्ञानि वाक्यानि हृदयच्छिदाम् ।	
अहं श्रोष्ये सपत्नीनामवराणां परा सती	३९
अतो दुःखतरं किंनु प्रमदानां भविष्यति ।	
मम शोको विलापश्च यादृशोऽयमनन्तकः	४०
त्वयि सन्निहितेऽप्येवमहमासं निराकृता ।	
किं पुनः प्रोषिते तात ध्रुवं मरणमेव हि	४१
अत्यन्तं निगृहीतास्मि भर्तुर्नित्यमसंमता ।	
परिवारेण कैकेय्याः समा वाप्यथवावरा	४२
यो हि मां सेवते कश्चिदपि वाप्यनुवर्तते ।	
कैकेय्या पुत्रमन्वीक्ष्य स जनो नाभिभाषते	४३
नित्यक्रोधतया तस्याः कथं नु खरवादिनम् ।	

आली नसती. वंध्या स्त्रीच्या मनाला " मो वंध्या आहे, " येवढेंच काय तें दुःख वाटत असतें. हे पुत्रा, तिला दुसरें कसलेंही दुःख नसतें. हे रामा, पतीच्या प्रेमासुळे होणारें सुख आजपर्यंत मला जरी पहावयाला मिळाले नाही आणि माझी कोणती हौसही जरी मला पुरवून घेतां आली नाही, तरी माझ्या पुत्राच्या राज्यामध्ये या गोष्टी मला पहावयास सापडतील, अशा आशेने हे रामा, मी आजपर्यंत कुडीत प्राण धरून राहिलें आहे. तेव्हा अशा प्रकारें अगदी जर्जर झालेली मी सर्वांत वरिष्ठ असूनही मला आता कनिष्ठ सवतींचीं हृदयाला घरे पाडणारीं बोलणीं ऐकून घेण्याचा आणखीही प्रसंग येणार. अरे, हा जो मला अशा प्रकारचा अक्षय शोक व विलाप करीत बसण्याचा प्रसंग आलेला आहे, यापेक्षा त्रिंयांना अधिक दुःखदायक अशी कोणती बरें गोंष्ट आहे? अरे तूं जवळ असतां ही जर माझा अशा प्रकारें नेहमी पाणउतारा केला जात असतो, तर बाबा, तूं वनामध्ये गेल्यावर मग काय विचारावयाचें? मला खात्रीने मरणदेखील येईल. भर्त्यांची मर्जी माझ्यावर कधीच नसल्यासुळे कैकेयीच्या दासीप्रमाणे अथवा दासीपेक्षाही कमी समजून, माझा अतिशय अपमान होत असतो. (३६-४२)

जो माझी सेवा करीत आहे किंवा जो कोणी माझ्या मनाप्रमाणे वागत आहे, तोसुद्धा कैकेयीचा पुत्र आलेला पाहून माझ्याशी बोलेनासा होईल. तस्मात्, अशी

कैकेय्या वदनं द्रष्टुं पुत्र शक्ष्यामि दुर्गता	४४
सप्त दश च वर्षाणि जातस्य तव राघव ।	
अतीतानि प्रकाङ्क्षन्त्या मया दुःखपरिक्षयम् ।	४५
तदक्षयं महद् दुःखं नोत्सहे सहितुं चिरात् ।	
विप्रकारं सपत्नीनामेवं जीर्णापि राघव	४६
अपश्यन्ती तव मुखं परिपूर्णशशिप्रभम् ।	
कृपणा वर्तयिष्यामि कथं कृपणजीविका	४७
उपवासैश्च योगैश्च बहुभिश्च परिश्रमैः ।	
दुःखसंवर्धितो मोघं त्वं हि दुर्गतया मया	४८
स्थिरं नु हृदयं मन्ये ममेदं यन्न दीर्यते ।	
प्रावृषीव महानद्या स्पृष्टं कूलं नवाम्भसा	४९
ममैव नूनं मरणं न विद्यते न चावकाशोऽस्ति यमक्षये मम ।	
यदन्तकोऽद्यैव न मां जिहीर्षति प्रसह्य सिंहो रुदतीं मृगीमिव ५०	

विपन्न स्थिति मला प्राप्त झाली असतांना, हे पुत्रा, नेहमीच्या रागीटपणामुळे मर्मभेदक भाषण करणारं कैकेयीचं तोंड माझ्याने कसे रे पहावेले? हे राघवा; आपल्या दुःखाचा परिहार आज होईल, उद्या होईल, अशी वाट पहात पहात तुझ्या जन्मापासून सात, ( दहा आणि ) दहा अशी सत्तावीस वर्षे गेली आणि हे राघवा, आधीच मी अशी जर्जर झालेली आहे, आता यापुढे तरी सवतीने केलेला अपमान सहन करण्याचं बळ माझ्या अंगी राहिलं नाही. पूर्ण चंद्राप्रमाणे असलेलं तुझं मुख दृष्टिआड झालं असतां मी बिचारीने दीनवाणपणाने उपजीविका करून कसे बरं दिवस कंठावेत? अनेक प्रकारं कष्ट सोसून मी जे उपासतापास केले आणि देवांची सेवा केली व अशा रीतीने मी भाग्यहीन बायकोने जें दुःख भोगून तुला वाढविलें, तें व्यर्थच झालें ! ( ४३-४८ )

वर्षाकार्त्तां नवीन उदकाचा स्पर्श झालेल्या महानदीचे तीराप्रमाणे ज्या अर्थी हें माझें हृदय विदीर्ण होऊन जात नाही, त्या अर्थी तें मोठें कठिण आहे, असें मला वाटतें. अरे, शोक करीत बसलेल्या हरणीला एकाएकी उचलून नेणाऱ्या सिंहाप्रमाणे मृत्यु मला नेण्याचा विचार मनांत आणीत नाही, यावरून मी अमर आहे व यमाच्या



स्थिरं हि नूनं हृदयं ममायसं न भिद्यते यद्भुवि नो विदीर्यते ।  
 अनेन दुःखेन च देहमर्पितं ध्रुवं ह्यकाले मरणं न विद्यते ५१  
 इदं तु दुःखं यदनर्थकानि मे व्रतानि दानानि च संयमाश्च हि ।  
 तपश्च तप्तं यदपत्यकाम्यया सुनिष्फलं बीजमिवोत्समूषरे ५२  
 यदि ह्यकाले मरणं यदृच्छया लभेत कश्चिद्दुःखदुःखकर्षितः ।  
 गताहमद्यैव परेतसंसदं विना त्वया धेनुरिवात्मजेन वै ५३  
 अथापि किं जीवितमद्य मे वृथा त्वया विना चन्द्रनिभाननप्रभम् ।  
 अनुव्रजिष्यामि वनं त्वयैव गौः सदुर्बला वत्समिवाभिकाङ्क्षया ५४  
 भृशमसुखममर्षिता यदा बहु विललाप समीक्ष्य राघवम् ।  
 व्यसनमुपनिशाम्य सा महत्सुतमिव बद्धमवेक्ष्य किञ्चरी ५५  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे विशः सर्गः ॥२०॥ [१२५]

देखील घरीं मला ठाव नाही हेंच खरें. खरोखर माझे हृदय ज्या अर्थी या प्रसंगी फाटून जात नाही त्या अर्थी तें लोखंडाचें बनविल्याप्रमाणे बळकट आहे आणि अशा प्रकारच्या दुःखाने देह व्याप्त झाला असतांनाही ज्या अर्थी तो विदीर्ण होऊन पृथ्वीवर पडत नाही त्या अर्थी अकालीं मरण कोणाला येत नाही, हेंच निश्चित आहे. पुत्रप्राप्तीच्या आशेने केलेलीं व्रतें, दानें व नेमधर्म हीं सर्व व्यर्थ होऊन, केलेलें तपही उखीर जमिनीमध्ये पेरलेल्या बीजाप्रमाणे अगदी निष्फल झालें, ही फारच दुःखाची गोष्ट आहे. ( ४९-५२ )

मोठ्या दुःखाने जर्जर झालेल्या एखाद्याला जर खेच्छेने अकालीं मरण प्राप्त होत असतें, तर वत्साचा वियोग झालेल्या धेनूप्रमाणे तुझा वियोग झालेली मी आजच्या आजच यमाच्या घरीं चालती झालें असतें. तथापि, हे इंदुवदना, तुझ्यावाचून आज हें माझे निंद्य जीवन व्यर्थ आहे, करिता अतिशय थकलेली गायही वात्सल्यामुळे जशी आपल्या वासराच्या मागोमाग वनामध्ये जाते, त्याप्रमाणे मी अशी थकलेली असतांनाही तुझ्या मागोमाग वनामध्ये येईन. ” अतिशय दुःख सहन होईनासें होऊन आणि सवतीमुळे आपणांला आणखीही मोठें दुःख प्राप्त झालें आहे, हें अवलोकन करून व आपला पुत्र राघव सत्यभाशाने बद्ध झाला आहे, हें मनांत आणून दुःखित झालेल्या किञ्चरीप्रमाणे ती

एकविंशः सर्गः ।

तथा तु विलपन्तीं तां कौसल्यां राममातरम् ।	
उवाच लक्ष्मणो दीनस्तत्कालसदृशं वचः	१
न रोचते ममाप्येतदार्यं यद्राघवो वनम् ।	
त्यक्त्वा राज्यश्रियं गच्छेत्त्रियया वाक्यवशंगतः	२
चिपरीतश्च वृद्धश्च विषयैश्च प्रधर्षितः ।	
नृपः किमिव न ब्रूयाच्चोद्यमानः समन्मथः	३
नास्यापराधं पश्यामि नापि दोषं तथाविधम् ।	
येन निर्वास्यते राष्ट्राङ्गनवासाय राघवः	४
न तं पश्याम्यहं लोके परोक्षमपि यो नरः ।	
स्वामित्रोऽपि निरस्तोऽपि योऽस्य दोषमुदाहरेत्	५
देवकल्पमृजुं दान्तं रिपूणामपि वत्सलम् ।	
अवेक्षमाणः को धर्मं त्यजेत्पुत्रमकारणात्	६

कौसल्या अशा प्रकारे फारच विलाप करुन लागली. ( ५३-५५ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी विसावा सर्ग समाप्त झाला ॥ २० ॥

याप्रमाणे विलाप करीत असलेल्या त्या राममाता कौसल्येला अवलोकन करुन लक्ष्मण दीन झाला आणि त्या समयालाच शोभणाऱ्या अशा शब्दांनी तिला म्हणाला, “ हे माते, राज्यलक्ष्मीचा त्याग करुन राघव वनामध्ये जाणार आहे, हें मलाही नीट दिसत नाही. स्त्रीच्या भाषणाला वश झालेला, विषयांच्या तावडींत सापडलेला आणि म्हातारपणामुळे बुद्धीला चळ लागलेला हा विषयी व वृद्ध राजा कैकेयी प्रेरणा करुन लागली असतां कोणती बरें बडबड करणार नाही ? दशरथाने रामाला राष्ट्रांतून हाकून देऊन वनवासांत पाठवावें, अशा प्रकारचा राजद्रोहासारखा अपराध किंवा महापातक रामाने केल्याचें माझ्या तर कांहें दृष्टोत्पत्तीस येत नाही. रामाने अपमान करुन सोडिलेला हाडवैरी जरी असला तरी त्याच्या ( रामाच्या ) मागेसुद्धा त्याचा दोष काढणारा पुरुष या जगतामध्ये कोणी असेलसा मला दिसत नाही. ( १-५ )

तदिदं वचनं राज्ञः पुनर्बाल्यमुपैयुषः ।	
पुत्रः को हृदये कुर्याद्राजवृत्तमनुस्मरन्	७
यावदेव न जानाति कश्चिदर्थमिमं नरः ।	
तावदेव मया सार्धमात्मस्थं कुरु शासनम्	८
मया पार्श्वे सधनुषा तव गुप्तस्य राघव ।	
कः समर्थोऽधिकं कर्तुं कृतान्तस्येव तिष्ठतः	९
निर्मनुष्यामिमां सर्वाभयोध्यां मनुजर्षभ ।	
करिष्यामि शरैस्तीक्ष्णैर्यदि स्थास्यति विप्रिये	१०
भरतस्याथ पक्ष्यो वा यो वास्य हितमिच्छति ।	
सर्वास्तांश्च वधिष्यामि मृदुहिं परिभूयते	११
प्रोत्साहितोऽयं कैकेय्या सन्तुष्टो यदि नः पिता ।	
अमित्रभूतो निःसङ्गं वध्यतां वध्यतामपि	१२
गुरोरप्यवलितस्य कार्याकार्यमजानतः ।	

सारांश, देवासारखा निष्पाप, कायावाचामनेकरून अत्यन्त सरळ, सुशिक्षित व जितेन्द्रिय आणि शत्रुवरही दया करणारा अशा पुत्राचा निष्कारण त्याग कर-  
ण्यास कोण बरें धर्माची चाड बाळगणारा पुरुष उद्युक्त होईल आणि राजनीतीला  
अनुसरून वागणारा कोणता बरें पुत्र पोरकटपणा करणाऱ्या या राजाच्या वचनाला  
मान देईल ? तस्मात्, ही गोष्ट बाहेर कोणाला समजली नाही, तोंच माझ्या  
सहाय्याने तूं राज्यकारभार आपल्याकडे घे. हे राघवा, काळासारखा मी तुझ्या  
पाठीमागे धनुष्य घेऊन रक्षण करीत असतांना कोण बरें तुझ्याशीं अतिप्रसंग  
करण्यास समर्थ आहे ? ही अयोध्या जरी विरुद्ध झाली, तरी हे पुरुषश्रेष्ठा, तीक्ष्ण  
बाणांनी मी ती सर्व निर्मनुष्य करून टाकान आणि भरताच्या बाजूचा अधवा  
त्याचें हित इच्छिणारा जो कोणी असेल, त्या सर्वांचाही मी वध करीन; कारण  
मज सापडलें म्हणजे लोक कोपराने खणूं लागतात. ( ६-११ )

कैकेयीने प्रोत्साहन दिल्यामुळे तिच्यावर संतुष्ट होऊन पिता जर आमचा  
शत्रु झाला असेल तर, त्याची मुळीच भीड न धरतां, त्याला बांधून टाकण्याला  
अथवा त्याचा वध करण्यालाही कांही हरकत नाही; कारण विवेकभ्रष्ट झाल्या-

उत्पथं प्रतिपन्नस्य कार्यं भवति शासनम्	१३
बलमेष किमाश्रित्य हेतुं वा पुरुषोत्तम ।	
दातुमिच्छति कैकेय्यै उपस्थितमिदं तव	१४
त्वया चैव मया चैव कृत्वा वैरमनुत्तमम् ।	
कास्य शक्तिः श्रियं दातुं भरतायारिशासन	१५
अनुरक्तोऽस्मि भावेन भ्रातरं देवि तत्त्वतः ।	
सत्येन धनुषा चैव दत्तेनेष्टेन ते शपे	१६
दीप्तमग्निमरण्यं वा यदि रामः प्रवेक्ष्यति ।	
प्रविष्टं तत्र मां देवि त्वं पूर्वमवधारय	१७
हरामि वीर्याद् दुःखं ते तमः सूर्य इवोदितः ।	
देवी पश्यतु मे वीर्यं राघवश्चैव पश्यतु	१८
हनिष्ये पितरं वृद्धं कैकेय्यासक्तमानसम् ।	
कृपणं च स्थितं बाल्ये वृद्धभावेन गर्हितम्	१९

कारणाने कार्याकार्यविवेक न राहित्यामुळे उन्मार्गांला प्रवृत्त झालेल्या गुरूलाही शासन करणें अवश्य आहे. हे पुरुषोत्तमा, न्यायाने तुला प्राप्त झालेलें हें राज्य हा राजा आज कोणाच्या जोरावर अथवा कोणता हेतु मनांत धरून कैकेयीच्या स्वाधीन करण्याची इच्छा करीत आहे ? हे शत्रुदमना, तुझ्याशीं व माझ्याशीं मोठें वैर बांधून भरताला राज्यलक्ष्मी देण्याला याचें काय सामर्थ्य लागून गेलें आहे ? ( १२-१५ )

हे देवी, मी मनापासून आपल्या भ्रात्यावर प्रेम करीत आहे, हें मी तुला सत्य, धनुष्य, दान आणि यज्ञयाग यांची शपथ घेऊन सांगत आहे. हे देवी, प्रदीप्त अग्नीमध्ये अथवा अरण्यामध्ये जर राम प्रवेश करणार असला, तर त्या ठिकाणीं मी त्याच्या आधी प्रवेश करीन, हें तूं समजून ऐस. उदय पावलेला सूर्य ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश करितो, त्याप्रमाणे मी आपल्या सामर्थ्याने तुझ्या दुःखाचा नाश करून टाकितों. राघवाला आणि देवीला एकदा माझे सामर्थ्य दृष्टीं पडूं देच. वृद्धपणामुळे विचारशून्य होऊन कैकेयीचे ठिकाणींच मन गुंतल्यामुळे पोरकटपणा धरून शौचनीय झालेल्या या वृद्ध पित्याला मी आज वाटेला लावतों. ( १६-१९ )

एतत्तु वचनं श्रुत्वा लक्ष्मणस्य महात्मनः ।	
उवाच रामं कौसल्या रुदती शोकलालसा	२०
भ्रातुस्ते वदतः पुत्र लक्ष्मणस्य श्रुतं त्वया ।	
यदत्रानन्तरं तत्त्वं कुरुष्व यदि रोचते	२१
न चाधर्म्यं वचः श्रुत्वा सपत्न्या मम भाषितम् ।	
विहाय शोकसन्तप्तां गन्तुमर्हसि मामितः	२२
धर्मज्ञ इति धर्मिष्ठ धर्मं चरितुमिच्छसि ।	
शुश्रूष्व मामिहस्थस्त्वं चर धर्ममनुत्तमम्	२३
शुश्रूषुर्जननीं पुत्र स्वगृहे नियतो वसन् ।	
परेण तपसा युक्तः काश्यपस्त्रिदिवं गतः	२४
यथैव राजा पूज्यस्ते गौरवेण तथा ह्यहम् ।	
त्वां साहं नानुजानामि न गन्तव्यमितो वनम्	२५
त्वद्वियोगान्न मे कार्यं जीवितेन सुखेन च ।	
त्वया सह मम श्रेयस्तृणानामपि भक्षणम्	२६

हे महात्म्या लक्ष्मणाचें भाषण श्रवण करून रडत असलेली, शोकाकुल झालेली ती कौसल्या रामाला म्हणाली, "हे पुत्रा, तुझा भ्राता लक्ष्मण बोलत आहे तें तूं ऐकिलेंच आहेस. याकरिता आता यानंतर जर तुला त्याचें बोलणें उचित दिसत असेल, तर तूं त्याप्रमाणे कर. माझ्या सवतीने उच्चारिलेलें धर्मविरुद्ध भाषण श्रवण केल्यावर शोकसंतप्त झालेल्या माझा त्याग करून येथून जाणें तुला योग्य नाही. हे धर्मनिष्ठा, तूं धर्मवेत्ता आहेस; म्हणून आज्ञा परिपालनरूप धर्मच आचारण करण्याची जर तुझी इच्छा असेल, तर राज्याचा त्याग करून तूं येथेच रहा आणि माझी शुश्रूषा कर आणि मातृशुश्रूषारूप उत्कृष्ट धर्माचें तूं आचरण कर. हे पुत्रा, मातेची शुश्रूषा करण्याच्या उद्देशाने खगर्हीच शुद्ध राहून वास्तव्य करणारा काश्यप मोठ्या तपश्चर्येने युक्त होऊन म्हणजे मोठ्या तपश्चर्येप्रमाणे मातृसेवेचें फल प्राप्त होऊन स्वर्गाला गेला. ज्याप्रमाणे राजा तुला पूज्य आहे, त्याप्रमाणे श्रेष्ठपणासुळे मीही तुला पूज्य आहे. तस्मात्, मी तुला अनुज्ञा देत नाही; व तूं येथून वनामध्ये जाऊं नकोस. तुझा वियोग झाल्यावर सुखाशी आणि जीवितार्शी

यदि त्वं यास्यासि वनं त्यक्त्वा मां शोकलालसाम् ।  
 अहं प्रायमिहासिष्ये न च शक्यामि जीवितुम् २७  
 ततस्त्वं प्राप्स्यसे पुत्रं निरयं लोकविश्रुतम् ।  
 ब्रह्महत्याभिवाधर्मात्समुद्रः सरितां पतिः २८  
 विलपन्तीं तथा दीनां कौसल्यां जननीं ततः ।  
 उवाच रामो धर्मात्मा वचनं धर्मसहितम् २९  
 नास्ति शक्तिः पितुर्वाक्यं समतिक्रामितुं मम ।  
 प्रसादये त्वां शिरसा गन्तुमिच्छाम्यहं वनम् ३०  
 ऋषिणा च पितुर्वाक्यं कुर्वता वनचारिणा ।  
 गौर्हता जानता धर्मं कण्डुना च विपाश्चिता ३१  
 अस्माकं तु कुले पूर्वं सगरस्याज्ञया पितुः ।  
 खनद्भिः सागरैर्भूमिमवाप्तः सुमहान्वधः ३२  
 जामदग्न्येन रामेण रेणुका जननी स्वयम् ।  
 कृत्ता परशुनारण्ये पितुर्वचनकारणात् ३३

तरी मला काय करावयाचें आहे ? तृण भक्षण करूनही तुझ्यासहवर्तमान राहण्यांत माझे कल्माण आहे. याहीवर शोकाकुल झालेल्या माझा त्याग करून जर तू वनांत जाशील, तर मी अन्नपाणी सोडून मरणाच्या दार्या बसेन; तुझा वियोग झाला असतां मी जिवन्त राहू शकणार नाहीं. असें झालें असतां सिंधु-पति समुद्राला मातेला दुःख देणें या अधर्मासुळे जसें ब्रह्महत्येचें पातक प्राप्त झालें, तसा हे पुत्रां, लोकविख्यात नरक तुला प्राप्त होईल. ” ( २०-२८ )

याप्रमाणे दीन होऊन विलाप करीत असलेल्या कौसल्या मातेला धर्मात्मा राम धर्मात्मा अनुसरून असलेल्या शब्दांनी म्हणाला, “पित्याने जें सांगितलें, त्याचें उल्लंघन करण्याचें मला सामर्थ्य नाही. मी चरणीं मस्तक ठेऊन तुझी प्रार्थना करितों; माझी वनांत जाण्याची इच्छा आहे. वनामध्ये संचार करणाऱ्या धर्मज्ञ व विचारी कंडु ऋषींनी पित्याची आज्ञा परिपालन करण्याकरितां गोवध केला आणि आमच्या कुलामध्येही पित्या सगराच्या आज्ञेने भूमि खणूं लागलेल्या सगरपुत्रांना अत्यंत घोर वध प्राप्त झाला व पित्याच्या सांगण्यासुळे जमदग्निपुत्र परशुरामाने तर

एतैरन्यैश्च बहुभिर्दिवि देवसमैः कृतम् ।	
पितुर्वचनमक्लीबं करिष्यामि पितुर्हितम्	३४
न खल्वेतन्मयैकेन क्रियते पितृशासनम् ।	
एतैरपि कृतं देवि ये मया परिकीर्तिताः	३५
नाहं धर्ममपूर्वं ते प्रतिकूलं प्रवर्तये ।	
पूर्वैरयमभिप्रेतो गतो मार्गोऽनुगम्यते	३६
तदेतच्च मया कार्यं क्रियते भुवि नान्यथा ।	
पितुर्हि वचनं कुर्वन्न कश्चिन्नाम हीयते	३७
तामेवमुक्त्वा जननीं लक्ष्मणं पुनरब्रवीत् ।	
वाक्यं वाक्यविदां श्रेष्ठः श्रेष्ठः सर्वधनुष्मताम्	३८
तव लक्ष्मण जानामि मयि स्नेहमनुत्तमम् ।	
विक्रमं चैव सत्त्वं च तेजश्च सुदुरासदम्	३९
मम मातुर्महद् दुःखमतुलं शुभलक्षण ।	
अभिप्रायं न विज्ञाय सत्यस्य च शमस्य च	४०

अरण्यामध्ये कु-हाडीने स्वतः आपली जननी रेणुका तोडून टाकिली. (२९-३३)

यांनी व स्वर्गातील देवांप्रमाणे असलेल्या इतरही पुष्कळांनी ज्याप्रमाणे धैर्याने पित्याचें वचन सफल केलें. त्याप्रमाणे मी न भिता पित्याचें सांगणें शोचटास नेऊन त्याचें हित करीन. हे देवी, मी एकटाच आज पित्याची आज्ञा परिपालन करीत आहे, अज्ञातली गोष्ट नाही; ज्यांचीं नांवे मी आताच तुला सांगितलीं त्यांनीही असेंच केलें आहे. तुला प्रतिकूल असा कांही नवीन धर्म मी आज प्रवृत्त करीत नाही. पूर्वीच्या लोकांनाही अभिमत असून त्यांनी आचारिलेल्या या मार्गानेच मी जात आहे. तस्मात्, भूलोकामध्ये करण्याला उचित असेंच पित्याचें वचन मी करीत आहे, भलतेंच कांही कृत्य मी करीत नाही. पित्याच्या सांगण्याप्रमाणे वागण्याने कोणचीही हानि होत नाही. (३४-३७)

याप्रमाणे त्या मातेला सांगून संभाषण करणाऱ्यांमध्ये आणि सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ असा राम पुनरपि लक्ष्मणाला म्हणाला, “लक्ष्मणा, माझे ठिकाणीं तुझें उत्कृष्ट प्रेम, पराक्रम, धैर्य आणि दुसऱ्याला सहन होण्यास अतिशयच कठिण असें तुझें

धर्मो हि परमो लोके धर्मं सत्यं प्रतिष्ठितम् ।  
 धर्मसंश्रितमप्येतत्पितुर्वचनमुत्तमम् ४१  
 संश्रुत्य च पितुर्वाक्यं मातुर्वा ब्राह्मणस्य वा ।  
 न कर्तव्या वृथा वीर धर्ममाश्रित्य तिष्ठता ४२  
 सोऽहं न शक्यामि पुनर्नियोगमतिवर्तितुम् ।  
 पितुर्हि वचनाद्वीर कैकेय्याहं प्रचोदितः ४३  
 तदेतां विसृजानार्या क्षत्रधर्माश्रितां मतिम् ।  
 धर्ममाश्रय मा तैक्ष्ण्यं मद्बुद्धिरनुगम्यताम् ४४  
 तमेवमुक्त्वा सौहार्दाद्भ्रातरं लक्ष्मणाग्रजः ।  
 उवाच भूयः कौसल्यां प्राञ्जलिः शिरसा नतः ४५  
 अनुमन्यस्व मां देवि गमिष्यन्तमितो वनम् ।  
 शापितासि मम प्राणैः कुरु स्वस्त्ययनानि मे ४६  
 तीर्णप्रतिज्ञश्च वनात्पुनरेष्याम्यहं पुरीम् ।

तेज हीं सर्व मी जाणीत आहें. हे सुलक्षणा लक्ष्मणा, सत्य आणि शम यांचें तत्त्व विदित नसल्यामुळे माझ्या मातेला मोठें अनुपम दुःख झालेलें आहे. या जगतामध्ये धर्म श्रेष्ठ असून धर्माच्याच आधारावर सत्य आहे आणि माझ्या पित्याचें हें उत्कृष्ट वचनही धर्मालाच अनुसरून आहे. करिता, हे वीरा, सांगण्या-प्रमाणे वागेन असें पित्याला, मातेला अथवा ब्राह्मणाला वचन दिल्यावर धर्माला अनुसरून वागणाऱ्या पुरुषाने तें व्यर्थ करणें योग्य नाही. पित्याच्या आज्ञेचें उल्लंघन करण्यास मी समर्थ नाहीं. हे वीरा, पित्याच्याच आज्ञेवरून कैकेयीने हें मला सांगितलें आहे. तस्मात् केवळ राजनीतीला अनुसरून असलेली ही कुबुद्धि सोडून दे व संतप्त न होतां धर्माचें अवलंबन कर आणि माझ्या विचाराप्रमाणे वाग. ” ( ३८-४४ )

याप्रमाणे प्रेमांमुळे भ्रात्या लक्ष्मणाला सांगितल्यावर राम हात जोडून व मस्तक नम्र करून कौसल्येला म्हणाला, “ हे देवी, तुला माझ्या प्राणांची शपथ आहे, तूं मला येथून वनांत जाण्याला अनुज्ञा दे आणि कल्याणकारक असे आर्शा-वीद तूं मला दे. राजर्षि यथाति पूर्वी स्वर्गांतून च्युत होऊन भूमीवर पडल्यानंतर



ययातिरिव राजर्षिः पुरा हित्वा पुनर्दिवम्	४७
शोकः सन्धार्यतां मातर्हृदये साधु मा शुचः ।	
वनवासादिहैष्यामि पुनः कृत्वा पितुर्वचः	४८
त्वया मया च वैदेह्या लक्ष्मणेन सुमित्रया ।	
पितुर्नियोगे स्थातव्यमेष धर्मः सनातनः	४९
अम्ब संभृत्य संभारान्दुःखं हृदि निगृह्य च ।	
वनवासकृता बुद्धिर्मम धर्म्यानुवर्त्यताम्	५०

एतद्ब्रुवस्तस्य निशम्य माता सुधर्म्यमव्यग्रमाविक्रवं च ।  
 मृतेव संज्ञां प्रतिलभ्य देवी समीक्ष्य रामं पुनरित्युवाच ५१  
 यथैव ते पुत्र पिता तथाहं गुरुः स्वधर्मेण सुहृत्तया च ।  
 न त्वानुजानामि न मां विहाय सुदुःखितामर्हसि पुत्र गन्तुम् ५२  
 किं जीवितेनेह विना त्वया मे लोकेन वा किं स्वध्यामृतेन ।  
 श्रेयो मुहूर्तं तव सन्निधानं ममैव कृत्वाऽपि जीवलोकात् ५३

जसा पुनरपि खर्गाला गेला, तसा प्रतिज्ञा शेवटास नेऊन मी पुनरपि वनांतून या नगरामध्ये येईन. हे माते, आपल्या मनामध्ये शोक आवरून धर; असा असंगल-कारक शोक करीत बसूं नकोस; पित्याची आज्ञा शेवटास नेल्यानंतर मी पुनरपि वनांतून येथे परत येईन. तूं, मी, विदेहराजकन्या, लक्ष्मण आणि सुमित्रा यांना पित्याच्या आज्ञेप्रमाणे वागावें, हाच सनातन धर्म आहे. हे माते, मनामध्ये दुःख आवरून धरून आणि माझ्या वनवासाची तयारी करून वनवासासंबंधी या माझ्या धर्माला अनुसरून असलेल्या विचाराला तूं अनुमोदन दे." ( ४५-५० )

हे अत्यंत धर्मयुक्त, धैर्यसंपन्न आणि निर्भय असं त्याचें भाषण श्रवण केल्यावर मूर्छित झालेली ती राममाता देवी कौसल्या शुद्धीवर येऊन पुनरपि रामाला म्हणाली, " हे पुत्रा, ज्याप्रमाणे पिता तुला पूज्य आहे, तशी स्वधर्म आणि प्रेम हीं लक्ष्यांत घेतलीं अरुतां, मीही आहे. यास्तव मी तुला जाण्याची अनुज्ञा देत नाहीं; व मी अतिशय दुःखित असतांना माझा त्याग करून जाणें, हे पुत्रा, तुलाही योग्य नाही. तुझा वियोग झाल्यावर जीविताशीं, जगताशीं इतर देव इत्यादिकांच्या पूजनाशीं अथवा मोक्षसाधनाशीं मला काय कर्तव्य आहे ? सर्व लोकांच्या सान्नि-

नरेरिवोल्काभिरपोह्यमानो महागजो ध्वान्तमभिप्रविष्टः ।  
 मूयः प्रज्ज्वाल विलापमेवं निशम्य रामः कर्हणं जनन्याः ५४  
 स मातरं चैव विसंज्ञकल्पामार्तं च सौमित्रिमभिप्रतप्तम् ।  
 धर्मं स्थितो धर्म्यमुवाच वाक्यं यथा स एवार्हति तत्र वक्तुम् ५५  
 अहं हि ते लक्ष्मण नित्यमेव जानामि भक्तिं च पराक्रमं च ।  
 मम त्वभिप्रायमसंनिरीक्ष्य मात्रा सहाभ्यर्दसि मा सुदुःखम् ५६  
 धर्मार्थिकामाः खलु जीवलोके समीक्षिता धर्मफलोदयेषु ।  
 ये तत्र सर्वे स्युरसंशयं मे भार्यैव वक्ष्यामिमता सपुत्रा ५७  
 यस्मिंस्तु सर्वे स्युरसन्नविष्टा धर्मो यतः स्यात्तदुपक्रमेत ।  
 द्वेष्यो भवत्यर्थपरो हि लोके कामात्मता खल्वति न प्रशस्ता ५८

ध्यापेक्षा क्षणभर तुङ्ग्या संनिध असण्यांतच माझे कल्याण आहे. ” (५१-५२)  
 याप्रमाणे मातेचा दीन विलाप श्रवण केल्यावर, हातांत चुडी घेऊन लोक टोचू  
 लागले असतां रात्री अंधकारामध्ये शिरलेल्या महागजाप्रमाणे राम अधिकच  
 झुब्ध झाला आणि जवळ जवळ मूर्छित झालेल्या मातेला व संतप्त झालेल्या  
 लक्ष्मणाला उद्देशून तो धर्मनिष्ठ राम धर्माला अनुसरून असें भाषण करूं  
 लागला. अशा प्रकारचें भाषण तशा प्रसंगीं ही करण्याला तोच एक योग्य होता.  
 तो म्हणाला “ हे लक्ष्मणा, तुझी भक्ति व पराक्रम यांची मला सर्वकाल  
 जाणीव आहे; परंतु तूं माझा अभिप्राय लक्ष्यांत न घेतां मातेसहवर्तमान दुःखित  
 होत आहेस; त्यास तूं इतकें दुःख करूं नकोस. पूर्वाजित पुण्याचें फल प्राप्त  
 होण्याचा समय आला असतां जगतामध्ये धर्म, अर्थ आणि काम हे जे तिन्ही  
 पुरुषार्थ धर्मफल म्हणून मन्वादिकांनी मानिलेले आहेत. ते सर्वही त्यांपैकी एक  
 धर्म असला, म्हणजे त्याचे पाठोपाठ हेही अवश्य असतातच; याविषयी मला  
 कसलाही संदेह नाही. सारांश अनुकूल, अभिमत आणि पुत्रवती अशी एक  
 भार्या असली, म्हणजे धर्म, अर्थ आणि काम या तिहींनाही साधनीभूत जशी  
 ना एकटीच होते, तसा एक धर्म असला, म्हणजे तो इतरांच्याही अस्तित्वाला  
 कारणीभूत होतो. ( तस्मात्, धर्मच मुख्य आहे आणि म्हणून त्याचेंच रक्षण  
 करणें योग्य आहे. ) ज्या क्रमांमध्ये धर्म, अर्थ आणि काम यांचा कांहीं

गुरुश्च राजा च पिता च वृद्धः क्रोधात्प्रहर्षादथवापि कामात् ।  
 यद्ग्यादिशेत्कार्यमवेक्ष्य धर्मं कस्तं न कुर्यादनृशंसवृत्तिः ५९  
 न तेन शक्नोमि पितुः प्रतिज्ञामिमां न कर्तुं सकलां यथावत् ।  
 स ह्यावयोस्तात गुरुर्नियोगे देव्याश्च भर्ता स गतिश्च धर्मः ६०  
 तस्मिन्पुनर्जीवति धर्मराजे विशेषतः स्वे पथि वर्तमाने ।  
 देवी मया सार्धमितोऽभिगच्छेत्कथं स्विदन्या विधवेव नारी ६१  
 सा मानुमन्यस्व वनं व्रजन्तं कुरुष्व नः स्वस्त्ययनानि देवि ।  
 यथा समाप्ते पुनराव्रजेयं यथा हि सत्येन पुनर्ययातिः ६२  
 यशो ह्यहं केवलराज्यकारणाच्च पृष्टतः कर्तुमलं महोदयम् ।  
 अदीर्घकाले न तु देवि जीविते वृणेऽवरामद्य महीमधर्मतः ६३

संबन्ध नसेल, त्या कर्मांला आरंभ करूं नये. ज्याच्यापासून धर्मप्राप्ति होईल, त्याचाच उपक्रम करावा; कारण, धर्माची पर्वा न करिता केवळ अर्थाकडे लक्ष्य न देणारा पुरुष लोकांमध्ये द्वेषाला पात्र होतो आणि धर्मविरुद्ध विषय-तत्परता तर अतीच निघ आहे. (५४-५८)

तात्पर्य, गुरु, राजा, पिता व वृद्ध इतकीं नातीं लक्ष्यांत घेतलीं असतां तो क्रोधासुळे, हर्षासुळे अथवा विषयवासनेसुळे जें कांही कार्य सांगेल, तें धर्माची चाड वाळगणारा कोण बरें सच्छील पुत्र करणार नाही ? यास्तव पित्याची ही प्रतिज्ञा अगदी पाहिजे तशी पूर्ण रीतीने सिद्धीस नेल्यावाचून माझ्याने राहवणार नाही. कारण, बा लक्ष्मणा, तो आपला गुरु आपणांला आज्ञा करण्याला मुखत्यार आहे आणि भर्ता असल्यासुळे मातेचाही आधार व धर्म तोच आहे. भर्ता असतांना स्त्रीला पुत्रावर अवलंबून राहणें योग्य नाही. म्हणून तो धर्मराज विद्यमान असतांना आणि विशेषतः आपल्या मार्गाने वागत असतांना दुसऱ्या एखाद्या विधवा स्त्रीप्रमाणे मातेला माझ्याबरोबर वनामध्ये येथून कसें बरें येतां येईल ? यास्तव, हे देवी, वनांत निघालेल्या मला तूं अनुज्ञा दे आणि आम्हांला वनवासामध्ये कल्याणप्रद होतील, अशीं मंगल कृत्यें कर; म्हणजे सत्याच्या योगाने जसा ययाति राजा पुनरपि स्वर्गास गेला, तसा मी वनवास समाप्त झाल्यावर पुनरपि येथे येईन. केवळ राज्याकरिता महाफलदायक अशा यशाविषयी मला

प्रसादयन्नरवृषभः स मातरं पराक्रमाजिगमिषुरेव दण्डकान् ।  
अथानुजं भृशमनुशास्य दर्शनं चकार तां हृदि जननीं प्रदक्षिणम् ६३  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥ ९८९ ॥

द्वाविंशः सर्गः ।

अथ तं दयथया दीनं सविशेषममर्षितम् ।  
सरोषमिव नागेद्रं रोषविस्फारितेक्षणम् १  
आसाद्य रामः सौमित्रिं सुहृदं भ्रातरं प्रियम् ।  
उवाचेदं स धैर्येण धारयन्सत्त्वमात्मवान् २  
निगृह्य रोषं शोकं च धैर्यमाक्रम्य केवलम् ।  
अवमानं निरस्यैनं गृहीत्वा हर्षमुत्तमम् ३  
उपकलृप्तं यदैतन्मे अभिषेकार्थमुत्तमम् ।

पराङ्मुख होता येणार नाही. सारांश, हे देवी, ज्या अर्थी मनुष्याचें जीवित अल्प-  
कालपर्यंत आहे, हें निश्चित आहे, त्या अर्थी अधर्माने आज ही क्षुद्र पृथ्वी प्राप्त करून  
धेण्याची मी इच्छा करीत नाही. ( ५९-६३ )

याप्रमाणे मातेचें मन वळविणारा तो पुरुषश्रेष्ठ राम पराक्रमाने दंडकारण्या-  
मध्येच जाण्याविषयी उद्युक्त झाला आणि लक्ष्मणाला आपला विचार आणखी  
समजावून सांगून मातेला प्रदक्षिणा केल्यावर वनवासास जाण्याचाच विचार त्याने  
मनामध्ये निश्चित केला. ( ६४ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयो-  
ध्याकांडापैकी एकविसावा सर्ग समाप्त झाला ॥ २१ ॥

नंतर रामाच्या राज्यहानीचें, त्याच्या इतर मित्रांपेक्षा अधिक दुःख झाल्या-  
मुळे दीन झालेला आणि म्हणून कुद्र नागराजाप्रमाणे सन्तापाने डोळे बटारलेला,  
पण अत्यन्त सरळ स्वभावाचा, असा जो प्रिय भ्राता लक्ष्मण त्याच्याकडे बळून  
तो मनोनिग्रही राम मन आवरून धरून धैर्याने त्याला म्हणाला, “ रोष आणि  
शोक आवरून धरून, केवळ धैर्याचें अवलंबन करून, हा अवमान झाला आहे,  
अशी समजूत टाकून देऊन आणि ‘ उत्कृष्ट प्रकारचा ’ आनंद मानून माझ्या  
अभिषेकाकरिता जी उत्कृष्ट प्रकारची सामग्री जुळविली आहे, ती सर्व सत्वर एकीकडे

सर्वं निवर्तय क्षिप्रं कुरु कार्यं निरव्ययम्	४
सौमित्रे योऽभिषेकार्थं मम संभारसंभ्रमः ।	
अभिषेकनिवृत्त्यर्थं सोऽस्तु संभारसंभ्रमः	५
यस्या मदभिषेकार्थं मानसं परितप्यति ।	
माता नः सा यथा न स्यात्साविशङ्का तथा कुरु	६
तस्याः शङ्कामयं दुःखं मुहूर्तमपि नोत्सहे	
मनासि प्रतिसंजातं सौमित्रेऽहमुपेक्षितुम्	७
न बुद्धिपूर्वं नाबुद्धं स्मरामीह कदाचन ।	
मातृणां वा पितुर्वाहं कृतमल्पं च विप्रियम्	८
सत्यः सत्याभिसन्धश्च नित्यं सत्यपराक्रमः ।	
परलोकभयाद्गीतो निर्भयोऽस्तु पिता मम	९
तस्यापि हि भवेदस्मिन्कर्मण्यप्रतिसंहृते ।	
सत्यं नेति मनस्तापस्तस्य तापस्तपेच्च माम्	१०
अभिषेकविधानं तु तस्मात्संहृत्य लक्ष्मण ।	

ऐव आणि माझें मुख्य कर्तव्य जें वनामध्ये गमन, तें अडथळा न येतां सिद्धीस जाण्याची तजवीज कर. हे लक्ष्मणा, माझ्या अभिषेकाचें सामान जितक्या त्वरेने जुळविण्यांत आलें आहे, तितक्या त्वरेने वनवासांत जाण्याच्या सामग्रीची तयारी झाली पाहिजे. ( १-५ )

माझ्या अभिषेकामुळे जिच्या मनाला संताप झालेला आहे, ती आपली माता कैकेयी निश्चित होईल असें कर. हे लक्ष्मणा, तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या चिंतादुःखाची एक क्षणभरही उपेक्षा करणें मला गोड वाटणार नाही. मातांना अथवा पित्याला अप्रिय असलेली श्रुळकही गोष्ट समजून अथवा न समजून कधीही केल्याचें मला स्मरत नाही. खरें बोलणारा, प्रतिज्ञा खरी करणारा आणि असौघ पराक्रम असा जो माझा पिता परलोकभीतीस्तव असल्याला भ्याला आहे, तो निर्भय होवो. हें अभिषेककृत्य जर बंद केलें नाही तर, कैकेयीला दिलेलें आपलें वचन सत्य होत नाही, म्हणून त्याच्या मनाला पीडा होईल. ( ६-१० )

तस्मात्, हे लक्ष्मणा, हें अभिषेकविधान एकीकडे साहून या नगरांतून शीघ्र

अन्वगेवाहमिच्छामि वनं गन्तुमितः पुरः	११
मम प्रव्राजनादद्य कृतकृत्या नृपालमजा ।	
सुतं भरतमव्यग्रमभिषेचयतां ततः	१२
मयि चीराजिनधरे जटाभण्डलधारिणि ।	
गतेऽरण्यं च कैकेय्या भविष्यति मनःसुखम्	१३
बुद्धिः प्रणीता येनेयं मनश्च सुसमाहितम् ।	
तं नु नार्हामि संक्लेष्टुं प्रव्रजिष्यामि माचिरम्	१४
कृतान्त एव सौमित्रे द्रष्टव्यो मत्प्रवासने ।	
राज्यस्य च वितीर्णस्य पुनरेव निवर्तने	१५
कैकेय्याः प्रतिपत्तिर्हि कथं स्यान्मम वेदने ।	
यदि तस्या न भावोऽयं कृतान्तविहितो भवेत्	१६
जानासि हि यथा सौम्य न मातृषु ममान्तरम् ।	
भूतपूर्वं विशेषो वा तस्या मयि सुतेऽपि वा	१७
सोऽभिषेकनिवृत्त्यर्थैः प्रवासाथैश्च दुर्बचैः ।	
उग्रैर्वाक्यैरहं तस्या नान्यदैवात्समर्थये	१८

वनांतच जाण्याची माझी इच्छा आहे. माझ्या वनवासांत जाण्याने राजकन्या कैकेयी कृतकृत्य होऊन आपल्या भरतनामक पुत्राला खुशाल राज्याभिषेक करवो. वल्कलें, अजिन व जटाजूट धारण करून मी अरण्यामध्ये गेलों असतां कैकेयीच्या मनाला सुख होईल. ज्याने तिला ही बुद्धि शिकवून तिच्या मनाला पटवून दिलें त्याला दुःख देणें मला योग्य नाही. मी आता विलंब न करितां वनामध्ये जाणार. पुढे आलेलें राज्य हुसकून लावून माझ्या वनवासाविषयी प्रेरणा करणारें दैवच आहे असें समजलें पाहिजे. ( ११-१५ )

कारण, तसें नसतें तर कैकेयीच्या मनांत असें कसें आलें असतें ? यावरून हें कृत्य दैवाचेंच आहे, तिचें नाही, असो. हे सौम्य लक्ष्मणा, सर्व मातांचे ठिकाणीं माझी अंतःकरणवृत्ति सारखी आहे, हेंही तुला माहीत आहे व तीही भरत व मी यांस सारखांच लेखीत असून माझ्या अभिषेकाला विघ्न करून मी वनांत जावें, म्हणून फार उग्र वाक्यें बोललीं, हेंही सर्व दैवाचेंच कृत्य आहे, असें मी समजतो. नाही तर

कथं प्रकृतिसंपन्ना राजपुत्री तथागुणा ।	
वृथात्सा प्राकृतेव स्त्री मत्पीड्यं भर्तृसंनिधौ	१९
यदचिन्त्यं तु तद्वैवं भूतेष्वपि न हन्यते ।	
व्यक्तं मयि च तस्यां च पतितो हि विपर्ययः	२०
कश्च दैवेन सौमित्रे योद्धुमुत्सहते पुमान् ।	
यस्य नु ग्रहणं किञ्चित्कर्मणोऽन्यन्न दृश्यते	२१
सुखदुःखे भयक्रोधौ लाभालाभौ भवाभवौ ।	
यस्य किञ्चित्तथाभूतं ननु दैवस्य कर्म तद्	२२
ऋषयोऽप्युग्रतपसा दैवेनाभिप्रचोदिताः ।	
उत्सृज्य नियमांस्तीव्रान्भ्रश्यन्ते काममन्युभिः	२३
असंकल्पितमेवेह यदकस्मात्प्रवर्तते	
निवर्त्यारिधमारम्भैर्ननु दैवस्य कर्म तत्	२४
एतया तत्त्वया बुद्ध्या संस्तभ्यात्मानमात्मना ।	

तशा प्रकारच्या गुणांनी युक्त ती राजकन्या एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणे आपल्या पतीसमोर, स्वतः सत्त्वशील असतांना, कसें बरें बोलेल ? मला त्रास देण्यासारखें अतर्क्य असें जें दैव, तें कोणत्याही प्राण्याचे ठिकाणीं कुंठित होत नाही, हें अगदीं निश्चित आहे. तस्मात्, त्या दैवासुळेच तिच्या मनामध्ये विपरीत गोष्ट आली असून, माझ्या संबंधाने राज्यलक्ष्मी आलेली नाहीशी होणें हा विपरीत प्रकार त्यासुळेच झालेला आहे. ( १६-२० )

ज्या दैवाचें स्वरूप फलावाचून दुसरें दृष्टोत्पत्तीस येत नाही, त्या दैवाशीं झगडून, त्याचें निवारण करण्यास कोण बरें समर्थ आहे ? सुख व दुःख, भय आणि क्रोध, लाभ व हानि आणि उत्पत्ति व विनाश यांपैकी ज्याला जें प्राप्त होतें, तें दैवाचेंच कर्म होय. उग्र तपश्चर्या करणारे ऋषीदेखील दैवाने प्रेरणा केली असतां आपल्या कडकडीत निमयांचा त्याग करितात आणि काम व क्रोध यांच्या ताबडोत सापडून तपापासून भ्रष्ट होतात. यत्नांनी आरंभिलेलें कार्य हाणून पडून मनामध्येही कधी न आणिलेली गोष्ट ज्या अर्थी एकाएकीं होत आहे, त्या अर्थी खरोखर तें दैवाचेंच कर्म होय. यथार्थ विचार लक्षांत घेऊन, स्वतः मन आवरून

व्याहतेऽप्यभिषेके मे परितापो न विद्यते	२५
तस्मादपरितापः संस्त्वमप्यनुविधाय माम् ।	
प्रतिसंहारय क्षिप्रमाभिषेचनिर्कां क्रियाम्	२६
एभिरेव घटैः सर्वैरभिषेचनसंभृतैः ।	
मम लक्ष्मण तापस्ये व्रतस्नानं भविष्यति	२७
अथवा किं ममैतेन राज्यद्रव्यमयेन तु ।	
उद्धृतं मे स्वयं तोयं व्रतादेशं करिष्यति	२८
मा च लक्ष्मण संतापं कार्षीर्लक्ष्म्या विपर्यये ।	
राज्यं वा वनवासो वा वनवासो महोदयः	२९

च लक्ष्मणास्मिन्मम राज्यविघ्ने माता यवीयस्यभिशाङ्कितव्या ।  
 दैवाभिपन्ना न पिता कथंचिज्जानासि दैवं हि तथा प्रभावम् ३०  
 इत्यार्षे श्रीमद्रा० वाल्मी० आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥२२॥ [१०१९]

धरिलें असल्यामुळे आभिषेक हाणून पाडला गेला, तरीसुद्धा मला वाईट वाटत नाही. ( २१-२५ )

तस्मात्, संतापून न जातां तूंही माझेच अनुकरण कर व अभिषेकसमारंभा-  
 करितां धारण केलेले हे अलंकार सत्वर काहून टाक. हे लक्ष्मणा, अभिषेकाकरिता  
 जुळविलेल्या या सर्व कुंभांच्या योगाने तपोरूप व्रताचा संकल्प करण्याकरिता,  
 माझे व्रतग्रहणार्थ स्नान होईल अथवा राज्याभिषेकासाठी सिद्ध करून ठेवलेल्या  
 अनेक मंगल पदार्थांनी युक्त असें हें उदक तरी मला कशाचा पाहिजे ? मी स्वतः  
 आणिलेल्या उदकानेच माझा व्रतग्रहणाचा संकल्प होईल. हे लक्ष्मणा, लक्ष्मीचा  
 उलट प्रकार झाल्याविषयी तूं संतापून जाऊं नकोस; कारण राज्य आणि वनवास  
 यांमध्ये वनवासच अत्यन्त श्रेयस्कर आहे. हे लक्ष्मणा, या राज्यविघ्नाचे मुळाशीं  
 आपली कनिष्ठ माता आहे, अशी तूं मुळींच दांका घेऊं नकोस; कारण ती माता  
 आणि पिता हीं दोन्हीही दैवाधीन झालेलीं आहेत आणि दैवाचाही तसा प्रभाव  
 असल्याचें तूं जाणीत आहेस. ( २६-३० )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-  
 कांडापैकी बाविसावा सर्ग समाप्त झाला ॥ २२ ॥



त्रयोविंशतिः सर्गः ।

इति ब्रुवति रामे तु लक्ष्मणोऽवाक्शिरा इव ।	
ध्यात्वा मध्यं जगामाशु सहसा दैन्यहर्षयोः	१
तथा तु बद्ध्वा भ्रुकुटीं भ्रुवोर्मध्ये नरर्षभः ।	
निशश्वास महासर्पो बिलस्थ इव रोषितः	२
तस्य दुष्प्रतिवीक्ष्यं तद् भ्रुकुटीसहितं तदा ।	
बभौ क्रुद्धस्य सिंहस्य मुखस्य सदृशं मुखम्	३
अग्रहस्तं विधुन्वंस्तु हस्ती हस्तमिवात्मनः ।	
तिर्यगूर्ध्वं शरीरे च पातायित्वा शिरोधराम्	४
अग्राक्षणा वीक्षमाणस्तु तिर्यग्भ्रातरमब्रवीत् ।	
अस्थाने संभ्रमो यस्य जातो वै सुमहानयम्	५
धर्मदोषप्रसङ्गेन लोकस्यानतिशङ्कया ।	
कथं होतदसंभ्रान्तस्त्वद्विधो वक्तुमर्हति	६
यथा ह्येवमशौण्डीरं शौण्डीरः क्षत्रियर्षभः ।	
किं नाम कृपणं दैवमशक्तमभिशांससि	७

याप्रमाणे राम भाषण करूं लागला असतां लक्ष्मणाने खाली मान घातल्यासारिखें केलें. रामाच्या भाषणाचा विचार केल्यानंतर त्याचें मन दुःख व हर्ष यांचेमध्ये हेलकावे घेऊं लागलें आणि क्रोधाने भिवया चढवून तो पुरुषश्रेष्ठ लक्ष्मण बिलांतील क्रुद्ध झालेल्या महासर्पाप्रमाणे मुस्कारे टाकूं लागला. तेव्हा क्रोधाने भिवया चढल्या-मुळे त्या लक्ष्मणाचें तें मुख क्रुद्ध झालेल्या सिंहाच्या मुखाप्रमाणे पाहण्यालाहीं फारच भयंकर दिसूं लागलें. तदनंतर हत्ती ज्याप्रमाणे आपली सोंड हालवितो, त्याप्रमाणे आपला उजवा हात हालवीत हालवीत रागाने इकडेतिकडे व खालीवर माना करीत आणि नेत्रकटाक्षाने पहात पहात आल्या रामाला म्हणाला, “ पित्याची आज्ञा उल्लंघिली असतां धर्माला विरोध येईल, तो न यावा, एतदर्थं लोकापवादाची वृथा भीति बाळगून वनांत जाण्याचा जो तुझे ठिकाणीं हा अतिशयच उतावीळपणा उत्पन्न झाला आहे, तो भ्रांतिमूलक म्हणून अयोग्य आहे. नाहीतर तुझ्यासारिखा निर्भ्रांत व समर्थ क्षत्रियश्रेष्ठ अशा प्रकारचें पोचट

पापयोस्ते कथं नाम तयोः शङ्का न विद्यते ।  
 सन्ति धर्मोपधासक्ता धर्मात्मनिक न बुध्यसे ८  
 तयोः सुचरितं स्वार्थं शाठ्यात्परिजिहीर्षतोः ।  
 यदि नैवं व्यवसितं स्याद्वि प्रागेव राघव ९  
 तयोः प्रागेव दत्तश्च स्याद्वरः प्रकृतश्च सः ।  
 लोकविद्विष्टमारब्धं त्वदन्यस्याभिषेचनम् १०  
 नोत्सहे सहितुं वीर तत्र मे क्षन्तुमर्हसि ।  
 येनैवमागता द्वैधं तव बुद्धिर्महामते ११  
 सोऽपि धर्मो मम द्वेष्यो यत्प्रसङ्गाद्विमुह्यसि ।  
 कथं त्वं कर्मणा शक्तः कैकेयीवशवर्तिनः १२  
 करिष्यसि पितुर्वाक्यमधर्मिष्ठं विगर्हितम् ।

भाषण कसें बरें करील ? अरे, पौरुषाशां टक्कर देण्यास असमर्थ असलेत्या  
 क्षुद्र दैवाची तूं कशाकरिता इतकी प्रतिष्ठा सांगत आहेस ? ( १-७ )

त्या दुष्ट स्त्रीपुरुषासंबंधाने अर्थात् कैकेयी व दशरथ यांच्या संबंधाने  
 तुझ्या मनांत शंका कशी नाही ? हे धर्मात्म्या रामा, धर्माचे पांघरण घेऊन  
 आतून पुरुष पापासक्त असतात, हें तुला माहीत नाही कीं काय ? कपटाने तुझा  
 त्याग करण्याची इच्छा करणाऱ्या त्या उभयतांचा स्वार्थ, तुझ्या वनांत जाण्याने  
 चांगला साधला आहे, हें तूं जाणीत नाहीस काय ? हे राघवा, असें जर ठरलेले  
 नसतें, तर प्रस्तुत जो वर पुढे आला आहे, त्याची देवघेव त्यांच्यांत पूर्वीच  
 व्हावयाला पाहिजे होती. ज्या अर्थी असें झालें नाही, त्या अर्थी पूर्वी वर देऊं  
 केला होता व तो आजपर्यंत मागावयाचा राहिला होता, हें सर्व कांहीतरी खोटें  
 निमित्त पुढे केलें आहे. तुला टाकून दुसऱ्याला अभिषेक करण्याचा जो यांना  
 उपक्रम केला आहे, तोही लोकनिंदेस पात्र असल्यामुळे सहन करण्याची माझी  
 इच्छा नाही. ( ८-११ )

यास्तव, हे वीरा, त्याबद्दल तूं मला क्षमा कर. ज्याच्या योगाने, हे महामते,  
 तुझी बुद्धि अशी द्विधा झाली, ती धर्मही मला पसंत नाही. कारण त्याच्याचमुळे  
 तूं असा मोह पावला आहेस. अरे, पराक्रम करण्यास तूं समर्थ असतांना

यद्यं किल्बिषाद्भेदः कृतोऽप्येवं न गृह्यते	१३
जायते तत्र मे दुःखं धर्मसङ्गश्च गर्हितः ।	
तवायं धर्मसंयोगो लोकस्यास्य विगर्हितः	१४
मनसापि कथं कामं कुर्यात्त्वां कामवृत्तयोः ।	
त्वयोस्त्वहितयोर्नित्यं शत्रवोः पित्रभिधानयोः	१५
यद्यपि प्रतिपत्तिस्ते दैवी चापि तयोर्मतम् ।	
तथाप्युपेक्षणीयं ते न मे तदपि रोचते	१६
विकलवो वीर्यहीनो यः स दैवमनुवर्तते ।	
वीराः संभाषितात्मानो न दैवं पर्युपासते	१७
दैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रवाधितुम् ।	
न दैवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति	१८
द्रक्ष्यन्ति त्वद्य दैवस्य पौरुषं पुरुषस्य च ।	
दैवमानुषयोरद्य व्यक्ता व्यक्तिर्भविष्यति	१९

कैकेयीचा दास बनलेल्या पित्याचें, धर्मीला अतिशय सोडून असलेलें, निंद्य बोलणें कां बरें ऐकत आहेस ? अरे, हें वराचें निमित्त तुझा अभिषेक हाणून पाडण्याच्या दुष्ट बुद्धीने जाणूनबुजून केलेलें आहे, हें इतकें स्पष्ट झालें असूनही तुला तसें वाटत नाही, याबद्दल मला दुःख होत आहे. खरोखर अशा प्रकारची फाजील धर्मनिष्ठा निंद्य आहे. तुझी ही धर्मनिष्ठा या लोकांनाही निंद्य वाटत आहे. अरे, मातापितर हें ज्यांना नुसतें नांव आहे, अशा या अहितकारक व विषयलंपट शत्रूंचा मनोरथ तुझ्यावाचून इतर कोणी सिद्धीस नेण्याचें मनांत तरी कसें आणिल ? ( ११-१५ )

आतां “ त्यांना जी बुद्धि झाली, ती दैवामुळेच झाली, ” असें जरी तुझे मत असलें, तरी तें एकीकडे ठेविलें पाहिजे; कारण तें मला पसंत नाही. अरे, जो भित्रा व वीर्यहीन असतो, तो दैवावर अवलंबून राहतो. समर्थ व स्वाभिमानी पुरुष दैवावर कधीही अवलंबून रहात नाहीत. आपल्या पराक्रमाने दैवाचा प्रतिकार करण्यास जो समर्थ असतो, त्याच्या कार्याचा नाश करण्यास दैव कधीही समर्थ होऊं शकत नाही व तो उमेदही सोडीत नाही. फार कशाला, दैव आणि पुरुष यांचें बल

अद्य मे पौरुषहतं दैवं द्रक्ष्यन्ति वै जनाः ।  
 यैर्देवादाहतं तेऽद्य दृष्टं राज्याभिषेचनम् २०  
 अत्यङ्कुशामिवोद्दामं गर्जं मदजलोद्धतम् ।  
 प्रधावितमहं दैवं पौरुषेण निवर्तये २१  
 लोकपालाः समस्तास्ते नाद्य रामाभिषेचनम् ।  
 न च कृत्स्नास्त्रयो लोका विहन्युः किं पुनः पिता २२  
 यैर्विवासस्तचारण्ये मिथो राजन्समर्थितः ।  
 अरण्ये ते विवत्स्यन्ति चतुर्दशसमास्तथा २३  
 अहं तदाशां धक्ष्यामि पितुस्तस्याश्च या तव ।  
 अभिषेकविघातेन पुत्रराज्याय वर्तते २४  
 मद्दलेन विरुद्धाय न स्याद्दैवबलं तथा ।  
 प्रभविष्यति दुःखाय यथोन्नं पौरुषं मम २५  
 ऊर्ध्वं वर्षसहस्रान्ते प्रजापाल्यमनन्तरम् ।  
 आर्यपुत्राः करिष्यन्ति वनवासं गते त्वयि २६

काय आहे, हें आज लोक पहातील आणि दैव व पुरुषप्रयत्न यांचें स्वरूप आज स्पष्टपणें व्यक्त होईल. दैवामुळे तुझा राज्याभिषेक हाणून पडल्याचें ज्यांनी पाहिलें आहे, ते लोक माझ्या पराक्रमाने दैव हाणून पडल्याचें आज पहातील. (१६-२०)

अंकुशालाही न जुमानितां साखळदंड तोडून धावत चाललेल्या मत्त हत्ती-प्रमाणे अनावर झालेल्या या दैवाला मी आज आपल्या पराक्रमाने ताळ्यावर आणितों. हे रामा, संपूर्ण लोकपाल जरी जुळून आले अथवा संपूर्ण तिन्ही लोक जरी एकत्र झाले, तरी तुझा अभिषेक हाणून पाडण्याचें त्यांचें सामर्थ्य नाही. मग या वृद्ध पित्याची कथाच काय ? हे राजा, ज्यांनी तुझा वनवास आपआपणांमध्ये ठरविला असेल, त्यांनाच त्याप्रमाणे चवदा वर्षेपर्यंत अरण्यांत रहावें लागेल. तुझा अभिषेक हाणून पाडून आपल्या पुत्राला राज्य द्यावयाचें, ही जी तिची व पित्याची आज्ञा ती मी दगध करून टाकीन. माझ्याशीं विरुद्ध वागणाऱ्याला दुःख देण्यास जसें माझे उग्र पौरुष समर्थ आहे, तसें दैवबल नाही. ( २१-२५ )

सहस्र वर्षे प्रजापालन करून तूं वनवासांत गेलास, म्हणजे तुझे पुत्र राज्य

पूर्वराजर्षिवृत्त्या हि वनवासोऽभिधीयते ।	
प्रजा निक्षिप्य पुत्रेषु पुत्रवत्परिपालने	२७
स चेद्राजन्यनेकाग्रे राज्यविभ्रमशङ्कया ।	
नैवमिच्छसि धर्मात्मव्राज्यं राम त्वमात्मनि	२८
प्रतिजाने च ते वीर मा भूवं वीरलोकभाक् ।	
राज्यं च तव रक्षेयमहं वेलेव सागरम्	२९
मङ्गलैरभिषिञ्चस्व तत्र त्वं व्यापृतो भव ।	
अहमेको महीपालानलं वारयितुं बलात्	३०
न शोभार्थाविमौ बाहू न धनुर्भूषणाय मे ।	
नासिरावन्धनार्थाय न शराः स्तम्भहेतवः	३१
अमित्रमथनार्थाय सर्वमेतच्चतुष्टयम् ।	
न चाहं कामयेऽत्यर्थं यः स्याच्छत्रुर्मतो मम	३२

करताल. तेव्हासुद्धा भरतादिकांचा राज्यावर आधिकार नाही. मग सांप्रतची तर गोष्ट कशाला पाहिजे पूर्वी जे राजर्षि होऊन गेले, त्यांचा आचार पाहतां पुत्रवत् परिपालन करण्याकरिता पुत्रांचे स्वाधीन प्रजा करून, नंतर जे वनांत जाणें, त्याला वनवास म्हणतात असें दिसतें. आता, हे धर्मात्म्या रामा, दशरथ राजा चित्त स्थिर नसल्यामुळे प्रतिकूल झाला असतांना त्याच्या आज्ञेला मान न देतां आपण जर राज्याचा स्वीकार केला, तर लोकांना तें रुचणार नाही व आपल्या हातचें राज्य जाईल, अशी शंका येऊन जर तूं स्वतःला राज्य नको, असें इच्छित असशील तर, हे वीर, मर्यादा ज्याप्रमाणे सागराचें रक्षण करिते, त्याप्रमाणे मी तुझें राज्य रक्षण करीन. नाही तर वीर-लोक मला प्राप्त होणार नाहीत, ही मी प्रतिज्ञा करतो. मंगलावह साधनांनी तूं आपल्याला अभिषेक करून घे आणि आता तूं तिकडेच लक्ष्य देऊन रहा. आपल्या बलाने राजांचें निवारण करण्यास मी एकटा समर्थ आहे. ( २६-३० )

अरे, हे माझे बाहु कांहीं शोभेकरिता नाहीत; हें धनुष्य कांहीं भूषण म्हणून मी बाळगलेलें नाहीं; ही तरवार मी कांहीं नुसती कंबरेला लटकवून फिरण्या-करिताच घेतलेली नाही व हे वाणही तूणीरामाच्ये स्वस्थ पडून राहण्याकरिता मी

असिना तीक्ष्णधारेण विद्युच्चलितवर्चसा ।	
प्रगृहीतेन वै शत्रुं वज्रिणं वा न कल्पये	३३
खड्गनिष्पेपनिष्पिष्टैर्गहना दुश्चरा च मे ।	
हस्त्यश्वरथिहस्तोरुशिरोभिर्भविता मही	३४
खड्गधाराहता मेऽद्य दीप्यमाना इवाग्रयः ।	
पतिष्यन्ति द्विषो भूमौ मेघा इव सविद्युतः	३५
वज्रगोधाङ्गुलित्राणे प्रगृहीतशरासने ।	
कथं पुरुषमानी स्यात्पुरुषाणां मयि स्थिते	३६
बहुभिश्चैकमत्यस्यन्नेकेन च बहुञ्जनान् ।	
चिनियोक्ष्याम्यहं बाणान्नुवाजिगजमर्मसु	३७
अद्य मेऽस्त्रप्रभावस्य प्रभावः प्रभविष्यति ।	
रात्रश्चाप्रभुतां कर्तुं प्रभुत्वं च तव प्रभो	३८

धारण केलेले नाहीत. या सर्व चारीही वस्तु शत्रूंचा नाश करण्याकरता आहेत.. अरे, जो माझा अत्यंत वैरी म्हणून मला समजून आला, त्याला जिवंत असलेला पाहणें मला सहन होत नाही. विद्युल्लतेप्रमाणे चमकणारें व तीक्ष्ण धारेचें हें माझे खड्ग हातांत असल्यावर प्रत्यक्ष वज्रपाणि इन्द्र जरी शत्रु म्हणून पुढे आला, तरी त्याचीदेखील मी पर्वा बाळगीत नाहीं, त्याचेदेखील तुकडेतुकडे करून टाकीन.. माझ्या खड्गाच्या आघाताने लुटलेल्या हत्तींच्या सोंडा, अश्वान्च्या तंगल्या आणि रथी पुरुषांचीं मस्तकें यांनी ही पृथ्वी गच्च भरून जाऊन, वरून जाण्यायेण्याला देखील ती अत्यन्त अवघड होईल. माझ्या खड्गाच्या धारेने छिन्नभिन्न झाल्यामुळे इकडेतिकडे उडालेल्या देदीप्यमान अग्नीप्रमाणे अथवा विद्युल्लतेसहवर्तमान असलेल्या मेघाप्रमाणे आज माझे शत्रु भूमिवर पडतील. ( ३१-३५ )

अरे, अंगुलीत्राण चढवून आणि हातांत धनुष्य घेऊन उभा राहिलों असतां पुरुषांमध्ये एकतरी स्वतःला पुरुष समजणारा वीर निघेल काय ? पुष्कळ बाणांनी एकाला व एका बाणाने पुष्कळ लोकांना वेध करणारा मी पुरुष, अथ आणि गज यांचीं मर्मस्थानें बाणांनी फोडून काढीन. हे प्रभो, आज या माझ्या अस्त्रबलाचा प्रभाव दशरथ राजाचें अप्रभुत्व आणि तुझे प्रभुत्व स्थापित

अद्य चन्दनसारस्य केयूरामोक्षणस्य च ।

वसूनां च विमोक्षस्य सुहृदां पालनस्य च ३९

अनुरूपाविमौ बाहू राम कर्म करिष्यतः ।

अभिषेचनविघ्नस्य कर्तृणां ते निवारणे ४०

ब्रवीहि कोऽद्यैव मया वियुज्यतां तवासुहृत्प्राणयशःसुहृज्जनैः ।

यथा तवेयं वसुधा वशा भवेत्तथैव मां शाधि तवास्मि किंकरः४१

विमृज्य बाष्पं परिसान्त्व्य चासकृत्स लक्ष्मणं राघववंशवर्धनः ।

उवाच पित्रोर्वचने व्यवस्थितं निबोध मामेष हि सौम्य सत्पथः४२

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥

[ १०६१ ]

चतुर्विंशः सर्गः ।

तं समीक्ष्य व्यवसितं पितुर्निर्देशपालने ।

कौसल्या बाष्पसंरुद्धा वचो धर्मिष्ठमब्रवीत् १

करून दाखवील. हे रामा, उत्तम प्रकारच्या चन्दनाची उटी लावण्याला व बाहु-  
भूषणें धारण करण्याला योग्य, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचीं दानें देण्याला व  
सुहृदांचें शत्रूपासून रक्षण करण्याला योग्य, असे हे माझे बाहू तुझ्या अभिषेकाला  
विघ्न आणणाऱ्यांचें निवारण करण्याचे कामीं आज त्यांना शोभिल असाच योग्य परा  
क्रम करून दाखवितील. आजच्या आजच तुझ्या कोणत्या शत्रूला प्राण, कीर्ति आणि  
मित्रगण यांपासून मी वेगळें करूं, तें सांग. तात्पर्य, ही पृथ्वी तुझ्या अधीन होईल,  
अशा रीतीने तूं मला आज्ञा कर; मी तुझा दास आहे. ” याप्रमाणें लक्ष्मण बोलत  
असतांना राघववंश वृद्धिंगत करणाऱ्या रामाने त्याचे अश्रु पुसून अनेक वेळा  
त्याचें सांत्वन केलें आणि, “ हे सौम्या ! मातापित्यांच्या वचनावरच मी निश्चल  
आहें व हाच सन्मार्ग आहे, असें तूं समज. ” असें त्याला सांगितलें ( ३६-४२ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-  
कांडापर्यंती तेविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २३ ॥

पित्याची आज्ञा परिपालन करण्याविषयी त्या रामाचा निश्चय झाला आहे, असें  
अवलोकन करून अश्रुंनी कंठ दाटून आलेली कौसल्या धर्मिष्ठ रामाला उद्देशून

अदृष्टदुःखो धर्मात्मा सर्वभूतप्रियंवदः ।	
मयि जातो दशरथात्कथमुञ्छेन वर्तयेत्	२
यस्य भृत्याश्च दासाश्च मृष्टान्यन्नानि भुञ्जते ।	
कथं स भोक्ष्यते रामो वने मूलफलान्यथम्	३
क एतच्छूदधेच्छ्रुत्वा कस्य वा न भवेद्भयम् ।	
गुणवान्दयितो राज्ञः काकुत्स्थो यद्विवास्यते	४
नूनं तु बलवाँल्लोके कृतान्तः सर्वमादिशन् ।	
लोके रामाभिरामस्त्वं वनं यत्र गमिष्यसि	५
अयं तु मामात्मभवस्तवादर्शनमासुतः॥	
विलापदुःखसमिधो रुदिताश्रुहुताहुतिः	६
चिन्तावाष्पमहाधूमस्तवागमनचिन्तजः ।	
कर्शयित्वाधिकं पुत्र निश्वासायाससंभवः	७

म्हणाली," ज्याला आजपर्यंत कसलेही दुःख पाहण्याचा प्रसंग आलेला नाही, जो धर्मात्मा आहे, प्राणिमात्रांशीं प्रिय भाषण करणारा आहे आणि (सर्वभौम) दशरथराजापासून माझे ठिकाणी उत्पन्न झालेला आहे, असा हा राम शेतांत पडलेले धान्यकण वेचून आपली उपजीविका कशी बरे करील ? ज्याचे पगारी नोकर आणि दासही मिष्ट अन्न भक्षण करीत असतात, तो हा राम वनामध्ये कशी बरे फलमूलांवर उपजीविका करील ? राजाला आतिप्रिय आणि गुणी अशा ककुत्स्थकुलोत्पन्न रामाला वनवासांत पाठवीत आहेत, हे ऐकून कोणाला बरे खरे वाटणार आहे ? आणि हे ऐकल्याबरोबर कोणाला बरे भय वाटणार नाही ? हे रामा, त्रैलोक्यामध्ये सर्व प्राणिमात्रांना आनन्द देणारा असा तू ज्या अर्थी वनांत जाणार त्या अर्थी या जगतामध्ये दैवच खरोखर बलवत्तर आहे आणि त्याच्याच योजनेप्रमाणे सर्व कांही होत आहे, असे वाटते. ( १-५ )

तुं सुखरूप परत कसा येशील या काळजीमुळे, माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेला चिन्तारूप अग्नि तू आता दृष्टीस पडणार नाहीस अशी जी मनाची भावना हाच कोणी वायु त्याचेमुळे पेटलेला आणि विलाप व दुःख याच कोणी समिधा यांच्यायोगाने भडकलेला, रुदन करिताना पडलेले अश्रु हेच घृताहुति ज्यांत दिल्या





श्रीरामाच्या वनवासाला कौसल्या अनुमति देते (अ. २४।३२-३८)



त्वया विहीनामिह मां शोकाग्निरतुलो महान् ।	
प्रधक्षयति यथा कक्ष्यं चित्रभानुर्हिमात्यये	८
कथं हि धेनुः स्वं वत्सं गच्छन्तमनुगच्छति ।	
अहं त्वानुगमिष्यामि यत्र वत्स गमिष्यसि	९
यथा निगदितं मात्रा तद्वाक्यं पुरुषर्षभः ।	
श्रुत्वा रामोऽब्रवीद्वाक्यं मातरं भृशदुःखिताम्	१०
कैकेय्या वञ्चितो राजा मयि चारण्यमाश्रिते ।	
भवत्या च परित्यक्तो न नूनं वर्तयिष्यति	११
भर्तुः पुनः परित्यागो नृशंसः केवलं स्त्रियाः ।	
स भवत्या न कर्तव्यो मनसापि विगर्हितः	१२
यावज्जीवति काकुत्स्थः पिता मे जगतीपतिः ।	
शुश्रूषा क्रियतां तावत्स हि धर्मः सनातनः	१३
एवमुक्त्वा तु रामेण कौसल्या शुभदर्शना ।	

आहेत व चिन्तारूपी अग्नीमध्ये त्या अश्रूंची झालेली वाफ हाच प्रचंड धूर ज्यांतून निघत आहे आणि अति जोराने चाललेल्या निश्वासांमुळे जो सारखा भडकत आहे, असा हा अनुपम व प्रचंड शोकाग्नि तुझा वियोग झालेल्या मला अत्यंत वृश करून, ग्रीष्म ऋतूमध्ये शुष्कतृणमय प्रदेशाला जाळणाऱ्या वणव्याप्रमाणे जाळून टाकील, जशी पुढे चालणाऱ्या आपल्या वासराच्या मागोमांग गाव जात असते, तशी हे वत्सा, जिकडे तू जाशील, तिकडे मी तुझ्या मागोमांग येईन. ” (६-९)

हें मातेने केलेलें भाषण रामाने अगदी तिने सांगितल्याप्रमाणे ऐकिलें आणि तें ऐकून घेऊन तो पुरुषश्रेष्ठ राम अत्यंत दुःखित झालेल्या आमल्या मातेला म्हणाला, “ राजाला कैकेयीने फसविलें आहे. तेव्हा मी अरण्यांत गेल्यावर तूंही जर त्याचा त्याग केलास, तर खरोखर तो जिवंत राहणार नाही. शिवाय भर्त्याचा त्याग करणें म्हणजे स्त्रीला केवळ निंघ आहे. तेव्हा मनामध्ये आणव्यासही निंघ असा भर्तृत्याग तू करूं नकोस. जोंपर्यंत माझा ककुत्स्थकुलोत्पन्न पृथ्वीपति पिता जिवंत आहे, तोंपर्यंत तू त्याची शुश्रूषा कर; कारण तसाच सनातन धर्म आहे. ” ( १०-१३ )

म० १२ (अयोध्या)

तथेत्युवाच सुप्रीता राममक्लिष्टकारिणम्	१४
एवमुक्तस्तु वचनं रामो धर्मभृतां वरः ।	
भूयस्तामब्रवीद्वाक्यं मातरं भृशदुःखिताम्	१५
मया चैव भवत्या च कर्तव्यं वचनं पितुः ।	
राजा भर्ता गुरुः श्रेष्ठः सर्वेषामीश्वरः प्रभुः	१६
इमानि तु महारण्ये विहृत्य नव पञ्च च ।	
वर्षाणि परमप्रीत्या स्थास्यामि वचने तव	१७
एवमुक्ता प्रियं पुत्रं वाष्पपूर्णानना तदा ।	
उवाच परमार्ता तु कौसल्या सुतवत्सला	१८
आसां राम सपत्नीनां वस्तुं मध्ये न मे क्षमम् ।	
नय मामपि काकुत्स्थ वनं वन्यां मृगीमिव	१९
यदि ते गमने बुद्धिः कृता पितुरपेक्षया ।	
तां तथा रुदतीं रामोऽरुदन्वचनमब्रवीत्	२०
जीवन्त्या हि स्त्रिया भर्ता दैवतं प्रभुरेव च ।	

याप्रमाणे रामाने तिला म्हटलें असतां, त्यांतील चांगलें कोणतें व वाईट कोणतें, याचें तारतम्य जाणणारी कौसल्या प्रसन्न झाली आणि सरळ रीतीने वागणाऱ्या रामाला “ठीक आहे, ” असें म्हणाली. येंप्रमाणे कौसल्येनें ‘ बरें आहे ’ म्हणून अंगीकार केल्यावर तो धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ राम अत्यंत दुःखित झालेल्या त्या आपल्या मातेला फिरून म्हणाला, “ मी आणि तूं पित्याच्या वचनाप्रमाणेच वागलें पाहिजे; कारण राजा, भर्ता, गुरु, श्रेष्ठ आणि प्रभु इतकी नाती त्याचे ठिकाणीं असल्यामुळे तो आपणां सर्वांचा मुक्त्यार आहे. हीं येवढीं चवदा वर्षे महारण्यांत घालविल्यावर मी मोक्या आनंदाने तुझ्या वचनांत राहिन. ” ( १४-१७ )

याप्रमाणे रामाने कौसल्येला सांगितलें असतां अतिशय दुःखित झालेल्या त्या पुत्रवत्सल कौसल्येचें मुख अश्रूंनीं भरून गेलें आणि ती आपल्या प्रिय पुत्राला म्हणाली “ हे रामा, या सवर्तच्या ज.चामध्ये माझ्याने नाही रे राहवणार. पित्याकरिता वनांत जाण्याचा जर तुझा निश्चयच झाला असेल, तर हे काकुत्स्था, तूं मलाही वनांत संचार करणाऱ्या हरिणीप्रमाणे अरण्यांत वेळून जा. ” ( १८-२० )

भवत्या मम चैवाद्य राजा प्रभवति प्रभुः	२१
न ह्यनाथा वयं राज्ञा लोकनाथेन धीमता	२२
भरतश्चापि धर्मात्मा सर्वभूतप्रियंवदः ।	
भवतीमनुवर्तेत स हि धर्मरतः सदा	२३
यथा मयि तु निष्क्रान्ते पुत्रशोकेन पार्थिवः ।	
श्रमं नावाप्नुयात्किञ्चिदप्रमत्ता तथा कुरु	२४
दारुणश्चाप्ययं शोको यथैनं न विनाशयेत् ।	
राज्ञो वृद्धस्य सततं हितं चर समाहिता	२५
व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा ।	
भर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत्	२६
भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् ।	
अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात्	२७
शुश्रूषामेव कुर्वीत भर्तुः प्रियहिते रता ।	
एष धर्मः स्त्रियो नित्यो वेदे लोके श्रुतः स्मृतः	२८

ल्याप्रमाणे रडत असलेल्या त्या मातेला डोळ्यामध्ये आलेले आपले अश्रु आवरून धरून राम म्हणाला, “ स्त्री जिवंत असतांना भर्ता हेंच तिचें दैवत आणि तिचा प्रभु आहे. तेव्हा आज हा राजा तुझा व माझा प्रभु आहे. जगत्पति विचारी राजामुळे आज आपण सनाथ आहोंत. भरतही धर्मात्मा असून लोकांशीं प्रिय भाषण करणारा आहे. तेव्हा तोही तुझ्याच अनुरोधाने वागेल; कारण तो नेहमी धर्माविषयी रत असतो. मी गेल्यावर राजा पुत्रशोकाने यत्किंचितही क्षीण होणार नाही, अशा रीतीने दक्ष राहून तूं व्यवस्था ठेव. तात्पर्य हा भयंकर शोक याच्या नाशाला कारण होणार नाही, अशा रीतीने नेहमी तूं या वृद्ध राजाचें अत्यन्त काळजीपूर्वक हित करीत जा. ( २१-२५ )

आचरणाने सर्वोत्कृष्ट व नेहमी व्रतें आणि उपवास करणारी अशी जरी स्त्री असली तरी भर्त्याच्या अनुरोधाने जर ती वागत नसेल, तर तिला नरकप्राप्ति होते आणि वंदन व देवपूजन हीं न करतां देखील केवळ पतीच्या सेवेनेच स्त्रीला उत्कृष्ट स्वर्ग प्राप्त होतो. तेव्हा भर्त्याला प्रिय आणि हितकारक असलेली गोष्ट करण्याविषयी तत्पर

अग्निकार्येषु च सदा सुमनोभिश्च देवताः ।	
पूज्यास्ते मत्कृते देवि ब्राह्मणाश्चैव सत्कृताः ।	२९
एवं कालं प्रतीक्षस्व ममागमनकाङ्क्षिणी ।	
नियता नियताहारा भर्तृशुश्रूषणे रता	३०
प्राप्स्यसे परमं कामं मयि पर्यागते सति ।	
यदि धर्मभृतां श्रेष्ठो धारयिष्यति जीवितम्	३१
एवमुक्त्वा तु रामेण वाष्पपर्याकुलेक्षणा ।	
कौसल्या पुत्रशोकार्ता रामं वचनमब्रवीत्	३२
गमने सुकृतां बुद्धिं न ते शक्नोमि पुत्रक ।	
विनिवर्तयितुं वीर नूनं कालो दुरत्ययः	३३
गच्छ पुत्र त्वमेकाग्रो भद्रं तेऽस्तु सदा विभो ।	
पुनस्त्वयि निवृत्ते तु भविष्यामि गतक्लमा	३४
प्रत्यागते महाभागे कृतार्थे चरितव्रते ।	

राहून भर्त्याची सेवाच करावी, हा स्त्रीचा सनातन धर्म वेदांमध्ये व धर्मशास्त्रांत सांगितलेला असून, पुरातन लोकांचा रावरूनही सिद्ध आहे. हे देवी, अग्निहोत्रहोम-समयी माझ्याकरिता पुष्पांनी सर्वदा देवतांचें पूजन करून ब्राह्मणांचा सत्कार करीत जा. अशा रीतीने काल घालवीत घालवीत माझ्या आगमनाची वाट पहात रहा आणि शुचि व मिताहारी राहून पतिसेवेविषयी तत्पर असत जा. धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ असलेला माझा पिता मी परत येईतोंपर्यंत जर जिवंत राहिला, तर मी आल्यावर तुला अतिशय इष्ट असलेला तुझा हेतु सिद्धीस जाईल." ( २६--३१ )

याप्रमाणे रामाने सांगितलें असतां कौसल्येचे नेत्र अश्रूंनी अगदी भरून आले आणि पुत्रशोकांत व्याकुल झालेली ती कौसल्या रामाला म्हणाली, " हे पुत्रा, जाण्याचा जो तूं निश्चय केला आहेस, तो फिरावण्याला मी समर्थ नाहीं. तव्हा हे वीरा, खरोखर काल हा अनुश्रंघनीय आहे, कालाची मर्यादा कोणीही उल्लंघन करू शकत नाही. हे पुत्रा, तूं जा. मार्गांत सर्वत्र सावधपणा ठेव. हे प्रभो, तुझें सर्वदा कल्याण असो. तूं पुनरपि परत आलास, म्हणजे माझे क्लेश नाहीसे होतील. सारांश, मनांत योजिलेलें व्रत संपवून व पित्याच्या ऋणांतून मुक्त

पितुरानुप्यतां प्राप्ते स्वपिप्ये परमं सुखम्	३५
कृतान्तस्य गतिः पुत्र दुर्विभाव्या सदा भुवि ।	
यत्त्वां संचोदयति मेवच आविध्य राघव	३६
गच्छेदानीं महाबाहो क्षेमेण पुनरागतः ।	
नन्दयिष्यसि मां पुत्र साम्ना ऋक्षणेन चारुणा	३७
अपीदानीं स कालः स्याद्वनात्प्रत्यागतं पुनः ।	
यत्त्वां पुत्रक पश्येयं जटावलकलधारिणम्	३८
तथा हि रामं वनवासनिश्चितं ददर्श देवी परमेण चेतसा ।	
उवाच रामं शुभलक्षणं वचो वभूव च स्वस्त्ययनाभिकाङ्क्षिणी३९	
इत्यर्थे श्रीमद्रामा० वाल्मी० आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुर्विंशः सर्गः । २४ । [११००]	
पञ्चविंशः सर्गः ।	

सा विनीय तमायासमुपस्पृश्य जलं शुचि !

चकार माता रामस्य मङ्गलानि मनस्विनी

१

होऊन, कृतकृत्य झालेला तूं महाभाग्यवान् परत आलास, म्हणजे मला मोक्षा सुखाने झोप येईल. ( ३२-३५ )

हे राघवा, ज्या अर्थी माझ्या सांगण्याचा अट्टेर करून तुला वनांत जाण्या-विषयी काल प्रेरणा करीत आहे, त्या अर्थी त्याची गतीच या भूलोकावरिल प्राण्यांना सर्वदा अतर्क्य आहे. महापराक्रमी पुत्रा, तूं आता जा; पुनरपि सुखरूप परत आलास, म्हणजे स्पष्ट आणि मनोहर अशा सात्वतपूर्वक भाषणाने तूं मला आनंद देशील. हे पुत्रा, जटा व वल्कलें धारण केलेल्या तुला वनांतून परत आलेला मी पाहून, अशी वेळ येईल काय ? ” याप्रमाणे रामाचा वनवासांत जाण्याविषयीं निश्चय झाला आहे, असें अवलोकन करून, देवी कौसल्येने अगदी मनापासून त्याच्याशीं असें शुभ भाषण केलें आणि नंतर ती त्याचें स्वस्तिवाचन करण्या-करिता उद्युक्त झाली. ( ३६-३९ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी चौविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २४ ॥

आपला तो शोक एकीकडे ठेवून व शुद्धोदकाने आचमन करून ती विचारी

न शक्यते वारयितुं गच्छेदानीं रघूत्तम ।  
 शीघ्रं च विनिवर्तस्व वर्तस्व च सतां क्रमे २  
 यत्पालयसि धर्मं त्वं प्रीत्या च नियमेन च ।  
 स वै राघवशार्दूल धर्मस्त्वामभिरक्षतु ३  
 येभ्यः प्रणमसे पुत्र देवेष्वायतनेषु च ।  
 ते च त्वामभिरक्षन्तु वने सह महर्षिभिः ४  
 यानि दत्तानि तेऽस्त्राणि विश्वामित्रेण धीमता ।  
 तानि त्वामभिरक्षन्तु गुणैः समुदितं सदा ५  
 पितृशुश्रूषया पुत्र मातृशुश्रूषया तथा ।  
 सत्येन च महाबाहो चिरंजीवाभिरक्षितः ६  
 समित्कुशपवित्राणि वेद्यश्चायतनानि च ।  
 स्थण्डिलानि च विप्राणां शैला वृक्षाः क्षुपा हृदाः ।  
 पतङ्गाः पन्नगाः सिंहास्त्वां रक्षन्तु नरोत्तम ७  
 स्वस्ति साध्याश्च विश्वे च मरुतश्च महर्षिभिः ।  
 स्वस्ति धाता विधाता च स्वस्ति पूषा भगोऽर्यमा ८  
 लोकपालाश्च ते सर्वे वासवप्रमुखास्तथा ।

माता कौसल्या रामाला उद्देशून मंगलकारक वाक्ये उच्चारं लागली. ती म्हणाली  
 “ हे रघूत्तमा, तुझ्या जाण्याला अडथळा आणणे शक्य नाही. करिता आता  
 तू जा; लवकर परत फिर आणि सज्जनांच्या मार्गाने वागत जा. ज्या धर्माचे  
 तू प्रेमाने व निश्चयाने पालन करीत आहेस, तो धर्मच, हे रघुवंशजश्रेष्ठा, तुझे  
 सर्व प्रकारे रक्षण करो. हे पुत्रा, देवालयामध्ये तू ज्यांना प्रणाम करीत असतोस,  
 ते देव महर्षीसहवर्तमान वनामध्ये तुझे रक्षण करोत. विचारी विश्वामित्र मुनींना  
 जी तुला अस्त्रे दिली आहेत, तीं सर्वदा गुणसंपन्न असलेल्या तुझे रक्षण करोत. (१-५)

हे महापराक्रमी पुत्रा, पितृसेवा, मातृसेवा आणि सत्य हीं रक्षण करीत  
 असतांना तू चिरंजीव हो. समिधा, कुश, दर्भ, वेदा, देवालये, विप्रांचीं स्थाने, पर्वत,  
 वृक्ष, अखूड फांद्यांचीं झाडे, सरोवरे, पक्षी, सर्प आणि सिंह, हे नरोत्तमा, तुझे रक्षण  
 करोत. साध्य, विश्वेदेव, महर्षीसहवर्तमान मरुद्रण, विराट्, सृष्टिकर्ता, पूषा, भग



ऋतवः षट् च ते सर्वे मासाः संवत्सराः क्षपाः	९
दिनानि च मुहूर्ताश्च स्वस्ति कुर्वन्तु ते सदा ।	
श्रुतिस्मृतिश्च धर्मश्च पातु त्वां पुत्र सर्वतः	१०
स्कन्दश्च भगवान्देवः सोमश्च सबृहस्पतिः ।	
सप्तर्षयो नारदश्च ते त्वां रक्षन्तु सर्वतः	११
ते चापि सर्वतः सिद्धा दिशश्च सदिगीश्वराः ।	
स्तुता मया वने तस्मिन्पान्तु त्वां पुत्र नित्यशः	१२
शैलाः सर्वे समुद्राश्च राजा वरुण एव च ।	
द्यौरन्तरिक्षं पृथिवी वायुश्च सचराचरः	१३
नक्षत्राणि च सर्वाणि ग्रहाश्च सह दैवतैः ।	
अहोरात्रे तथा सन्ध्ये पान्तु त्वां वनमाश्रितम्	१४
ऋतवश्चापि षट् चान्ये मासाः संवत्सरास्तथा ।	
कलाश्च काष्ठाश्च तथा तव शर्म दिशन्तु ते	१५
महावनेऽपि चरतो मुनिवेषस्य धीमतः ।	
तथा देवाश्च दैत्याश्च भवन्तु सुखदाः सदा	१६

आणि अर्यमा तुझे कल्याण करोत. इंद्रप्रभृति सर्व लोकपाल, सहा ऋतु, सर्व महिने, संवत्सर, रात्री, दिवस आणि मुहूर्त हे तुझे रक्षण करोत आणि हे पुत्रा, श्रुति, स्मृति व धर्म तुझे सर्व बाजूंनी रक्षण करोत. ( ६-१० )

भगवान् स्कंददेव, चंद्र, बृहस्पति, सप्तर्षि आणि नारद हे सर्व बाजूंनी तुझे रक्षण करोत. सिद्ध, दिशा आणि दिक्पाल यांचे मी स्तवन केले आहे. तस्मात्, हे पुत्रा, त्या वनामध्ये ते तुझे नेहमी सर्व बाजूंनी रक्षण करोत. पर्वत, सर्व समुद्र, राजा वरुण, स्वर्ग, अंतरिक्ष, भूमि, चराचरांसहवर्तमान वायु, सर्व नक्षत्रे, अधि-देवता व प्रत्यधिदेवता यांसहवर्तमान सर्व ग्रह, दिवस व रात्री आणि दोन्ही संध्या, वनाच्या आश्रयाने राहिलेल्या तुझे रक्षण करोत. सहा ऋतु, महिने, संवत्सर, कला आणि काष्ठा तुझे कल्याण करोत. ( ११-१५ )

तू विचारी मुनिवेष धारण करून महावनामध्ये संचार करीत असतांना देव आणि दैत्य तुला नेहमी सुखदायक होवोत. हे पुत्रा, घोर व क्रूरकर्मी राक्षस

राक्षसानां पिशाचानां रौद्राणां क्रूरकर्मणाम् ।	
ऋव्यादानां च सर्वेषां मा भूत्पुत्रक ते भयम्	१७
प्लवगा वृश्चिका दंशा मशकाश्चैव कानने ।	
सरीसृपाश्च कीटाश्च मा भूवन्गहने तव	१८
महाद्विपाश्च सिंहाश्च व्याघ्रा ऋक्षाश्च दंष्ट्रिणः ।	
महिषाः शृङ्गिणो रौद्रा न ते द्रुह्यन्तु पुत्रक	१९
नृमांसभोजना रौद्रा ये चान्ये सर्वजातियाः ।	
मा च त्वां हिंसिषुः पुत्र मया संपूजितास्त्विवह	२०
आगमास्ते शिवाः सन्तु सिध्यन्तु च पराक्रमाः ।	
सर्वसंपन्नयो राम स्वस्तिमान्गच्छ पुत्रक	२१
स्वस्ति तेऽस्त्वान्तारिक्षेभ्यः पार्थिवेभ्यः पुनः पुनः ।	
सर्वेभ्यश्चैव देवेभ्यो ये च ते परिपन्थिनः	२२
शुक्रः सोमश्च सूर्यश्च धनदोऽथ यमस्तथा ।	
पान्तु त्वामर्चिता राम दण्डकारण्यवासिनम् ।	२३

आणि पिशाच व सर्व प्रकारचे मांसभक्षक प्राणी यांपासून तुला भय न होवो. वानर, वनमक्षिका, मशक, सर्प आणि कीटक गहन वनामध्ये तुझ्याजवळदेखील व फिरकू शकत. मोठे मोठे गज, सिंह, व्याघ्र, ऋक्ष, विषारी दाढांनी युक्त असलेले प्राणी, महिष आणि क्रूर अशीं हिंस जनावरें, हे पुत्रा, तुला अपाय न करोत. नरमांस भक्षण करणाऱ्या ज्या कांहीं म्हणून दुसऱ्या सर्व जाति आहेत, त्यांचें मी येथे पूजन केलें आहे. यास्तव, हे पुत्रा, त्या तुझी हिंसा न करोत. ( १६-२० )

तुझा मार्ग कल्याणकारक होवो, तुझे पराक्रम सफल होवोत, सर्व प्रकारच्या अपेक्षित समृद्धि वनामध्ये तुला प्राप्त होवोत आणि, हे पुत्रा, तूं कल्याणसंपन्न राहून तुझें गमन होवो. आकाश आणि पृथ्वी यांत वास्तव्य करणारे प्राणी व सर्व देव यांपासून आणि तुझे जे कोणी शत्रु असतील त्यांपासून तुझें कल्याण होवो. हे रामा, शुक्र, चंद्र, सूर्य, कुबेर आणि यम यांचें मी पूजन केलें आहे. करिता तूं दंडकारण्यामध्ये वास्तव्य करित असतांना; तुझें हे रक्षण करोत. अग्नि, वायु, धूम

अग्निर्वायुस्तथा धूमो मन्त्राश्चर्षिमुखच्युताः ।	
उपस्पर्शनकाले तु पान्तु त्वां रघुनन्दन	२४
सर्वलोकप्रभुर्ब्रह्मा भूतकर्तृ तथर्षयः ।	
ये च शेषाः सुरास्ते तु रक्षन्तु वनवासिनम्	२५
इति माल्यैः सुरगणान्गन्धैश्चापि यशस्विनी ।	
स्तुतिभिश्चानुरूपाभिरानर्चायतलोचना	२६
ज्वलनं समुपादाय ब्राह्मणेन महात्मना ।	
हावयामास विधिना राममङ्गलकारणात्	२७
घृतं श्वेतानि माल्यानि समिधश्चैव सर्षपान् ।	
उपसंपादयामास कौसल्या परमाङ्गना.	२८
उपाध्यायः स विधिना हुत्वा शान्तिमनामयम् ।	
हुतहव्यावशेषेण बाह्यं बलिमकल्पयत्	२९
मधुदध्यक्षतघृतैः स्वस्तिवाच्यं द्विजांस्ततः ।	
वाचयामास रामस्य वने स्वस्त्ययनक्रियाम्	३०
ततस्तस्मै द्विजेन्द्राय राममाता यशस्विनी ।	

व ऋषीन्त्या मुखापासून निघालेले मंत्र, हे रघुनंदना, ज्ञानसमर्था तुझे रक्षण करोत. सर्वलोकाधिपति ब्रह्मा, जगत्कारण ब्रह्म आणि बाकीचे जे देव, ते वनांत वास्तव्य करणाऱ्या तुझे रक्षण करोत. ” ( २१-२५ )

असे म्हणत म्हणत त्या विशालनयना यशस्विनी कौसल्येने पुष्पें, गंध आणि यथायोग्य स्तुति यांच्या योगाने देवगणांचें पूजन केलें वनंतर अग्नि आणून राम-मंगलार्थ महात्म्या ब्राह्मणांकडून तिने यथाविधि हवन करविलें. घृत, श्वेत पुष्पें, समिधा आणि मोहऱ्या हीं द्रव्यें त्या सर्व राजस्त्रियांत श्रेष्ठ अशा कौसल्येने जुळ-विल्यावर रामाला आरोग्य प्राप्त व्हावें, या उद्देशाने उपाध्यायाने होम केला आणि होम करून जें हविर्द्रव्य अवाशिष्ठ राहिलें होतें, त्याचा त्याने होमस्थानाहून बाह्य असा लोकपालादिकांना बलि केला आणि त्यावर मध, दही, अक्षता व घृत हीं द्रव्यें घातलीं. तदनंतर रामाचें वनामध्ये मंगल असावें, एतदर्थ ब्राह्मणांकडून तिने पुण्याहवाचन करविलें. ( २६-३० )

दाक्षिणां प्रददौ काम्यां राघवं चेदमन्नवीत्	३१
यन्मङ्गलं सहस्राक्षे सर्वदेवनमस्कृते ।	
वृत्रनाशे समभवत्तत्ते भवतु मङ्गलम्	३२
यन्मङ्गलं सुपर्णस्य विनताकल्पयत्पुरा ।	
अमृतं प्रार्थयानस्य तत्ते भवतु मङ्गलम्	३३
अमृतोत्पादने दैत्यान्घ्नतो वज्रधरस्य यत् ।	
अदितिर्मङ्गलं प्रादात्तत्ते भवतु मङ्गलम्	३४
त्रिविक्रमान्प्रक्रमतो विष्णोरतुलतेजसः ।	
यदासीन्मङ्गलं राम तत्ते भवतु मङ्गलम्	३५
ऋषयः सागरा द्वीपा वेदा लोका दिशश्च ताः ।	
मङ्गलानि महाबाहो दिशन्तु शुभमङ्गलम्	३६
इति पुत्रस्य शेषाश्च कृत्वा शिरसि भामिनी ।	
गन्धैश्चापि समालभ्य राममायतलोचना	३७
औषधीं च सुसिद्धार्थां विशल्यकरणीं शुभाम् ।	
चकार रक्षां कौसल्या मन्त्रैरभिजजाप च	३८

तेव्हा त्या यशस्वी राममातेने त्या द्विजश्रेष्ठाला यथेष्ट दक्षिणा दिली आणि रामाला ती म्हणाली, " सर्व देवांना मान्य अशा इंद्राला वृत्रवधसमर्थी जें मंगल झालें, तें तुला मंगल होवो. अमृत आणण्याकरिता निघालेल्या गरुडाला जें विनतेने पूर्वी मंगल केलें, तें तुला मंगल होवो. अमृतोत्पादनसमर्थी दैत्यांचा घात करणाऱ्या वज्रपाणि इंद्राला अदितेने जें मंगल केलें, तें तुला मंगल होवो. तीन पाउलें टाकतांना अतुल तेजस्वी विष्णूला जें मंगल झालें, तें हे रामा, तुला मंगल होवो. हे महापराक्रमी रामा, ऋषि, सागर, द्वीपें, वेद, लोक आणि दिशा तुला नुसतें मंगलें करोत, इतकेंच नव्हे परंतु मंगलांचेही मंगल त्यांच्यापासून तुला प्राप्त होवो." ( ३१-३६ )

याप्रमाणे म्हणून त्या विशालनयना कौसल्येने रामाच्या मस्तकावर अक्षता टाकिल्या आणि रामाला तिने गंध लाविलें. नंतर जिच्या प्रभावाचा प्रत्यय आलेला आहे, अशी विशल्यकरणी नामक शुभ औषधि रामाचें रक्षण होण्याकरिता

उवाचापि प्रहृष्टेव सा दुःखवशवर्तिनी ।  
 वाङ्मात्रेण न भावेन वाचा संसज्जमानया ३९  
 आनम्य मूर्ध्नि चात्राय परिष्वज्य यशस्विनी ।  
 अवदत्पुत्रमिष्टार्थो गच्छ राम यथासुखम् ४०  
 अरोगं सर्वसिद्धार्थमयोध्यां पुनरागतम् ।  
 पश्यामि त्वां सुखं वत्स संधितं राजवर्त्मसु ४१  
 मङ्गलैरुपसंपन्नो वनवासादिहागतः ।

वध्वाश्च मम नित्यं त्वं कामान्संवर्ध याहि भोः ४२

मयार्चिता देवगणाः शिवाद्यो महर्षयो भूतगणाः सुरोरगाः ।  
 अभिप्रयातस्य वनं चिराय ते हितानि काङ्क्षन्तु दिशश्च राघव ४३  
 अतीव चाश्रुप्रतिपूर्णलोचना समाप्य च स्वस्त्ययनं यथाविधि ।  
 प्रदक्षिणं चापि चकार राघवं पुनः पुनश्चापि निरीक्ष्य सस्वजे ४४  
 तया हि देव्या च कृतप्रदक्षिणो निपीड्य मातुश्चरणौ पुनःपुनः ।

कौसल्येने त्याच्या हातांन बांधून मंत्रांनी तिचे अभिमंत्रणही केले. तदनंतर दुःखा-  
 च्या तावडीत सापडलेली असूनही ती कौसल्या आनंदित झाल्यासारखी झाली  
 आणि रामाला कवटाळून व त्याचे मस्तक हुंगून मनांतून जरी तसा उद्देश नव्हता  
 तरी, केवळ शब्दमात्राने अडखळत अडखळत त्याला म्हणाली, “ हे रामा,  
 तू इष्ट कार्याकरिता खुशाल अरण्यामध्ये जा. हे वत्सा, सर्व हेतु सिद्धीस जाऊन  
 अयोध्येमध्ये तू पुनरपि रोगरहित परत आलास, म्हणजे राजमार्गामध्ये प्रजाजनां-  
 नी परिवेष्टित झालेल्या तुला मी अवलोकन करीन. ( ३७-४१ )

हे रामा, तू मंगलसंपन्न राहून वनवासांतून येथे परत आलास, म्हणजे स्तुषेचे  
 व माझे उद्देश तू सफल कर आणि आता जा. हे राघवा, शिवादि देवगण,  
 महर्षि, भूतगण, इतर देव, पन्नग व दिशा वनांत निषालेल्या तुझ्या हिताची  
 चिरकाल इच्छा धरोत. ” अश्रूंनी जिचे नेत्र अतिशयच भरून आलेले आहेत,  
 अशा कौसल्येने याप्रमाणे यथाविधि मंगल केल्यावर रामाला प्रदक्षिणा केली  
 आणि पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहून तिने त्याला कवटाळून धरिले. तेव्हा त्या  
 देवीने प्रदक्षिणा केली असतां रामाने पुन्हा पुन्हा मातेचे चरण धरिले आणि

जगाम सीतानिलयं महायशाः स राघवः प्रज्वलितस्तया श्रिया ४५  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चविंशतितमः सर्गः । २५ ।  
[ ११४५ ]

षड्विंशः सर्गः ।

अभिवाद्य तु कौसल्यां रामः संप्रस्थितो दनम् ।  
कृतस्वस्त्ययनो मात्रा धर्मिष्ठे वर्त्मनि स्थितः १  
विराजयन्नाजसुतो राजमार्गं नरैर्वृतम् ।  
हृदयान्याममन्थव जनस्य गुणवत्तया २  
वैदेही चापि तत्सर्वं न शुश्राव तपस्विनी ।  
तदेव हृदि तस्याश्च यौवराज्याभिषेचनम् ३  
देवकार्यं स सा कृत्वा कृतज्ञा हृष्टचेतना ।  
अभिज्ञा राजधर्माणां राजपुत्री प्रतीक्षती ४  
प्रविवेशाथ रामस्तु स्ववेश्म सुविभूषितम् ।  
प्रहृष्टजनसंपूर्णं हिया किञ्चिद्वाङ्मुखः ५

त्या मंगलरूप श्रीने झळकूं लागलेल्या त्या महाकीर्तिमान् रघुवंशज रामाने  
सतिच्या मंदिराकडे गमन केलें. ( ४२-४५ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील  
अयोध्याकांडांपैकी पंचविंसावा सर्ग समाप्त झाला ॥ २५ ॥

मातेने मंगल केल्यानंतर अत्यंत धर्मानुरूप अशा मार्गाने वागणारा राम  
कौसल्येला अभिवंदन करून वनांत जावयास निघाला. तो जाऊं लागला असतांना  
प्रजाजनांनी भरून गेलेला राजमार्ग अधिक सुशोभित दिसूं लागला आणि  
गुणसंपन्नतेमुळे लोकांची अंतःकरणे त्याने विह्वल करून टाकिली. इकडे विचन्यः  
सीतेने यांतलें कांहींच ऐकिलें नव्हतें आणि रामाला यौवराज्याचा अभिषेक होणार,  
हेंच तिच्या मन्यामध्ये घोळत होतें. राजधर्माचें जिला ज्ञान आहे, अशी ती  
कृतज्ञ राजकन्या देवांचें पूजन करून रामाची वाट पहात बसली आहे, तों इतक्यांत  
आनंदित लोकांनी गजबजलेल्या व उत्तम प्रकारें भूषित केलेल्या आपल्या मंदिरा-  
मध्ये लजेने किंचित् अधोमुख झालेला राम प्रविष्ट झाला. ( १-५ )

अथ सीता समुत्पत्य वेपमाना च तं पतिम् ।	
अपश्यच्छोकसंतप्तं चिन्ताव्याकुलितेन्द्रियम्	६
तां दृष्ट्वा स हि धर्मात्मा न शशाक मनोगतम् ।	
तं शोकं राघवः सोढुं ततो विवृततां गतः	७
विवर्णवदनं दृष्ट्वा तं प्रस्विन्नममर्षणम् ।	
आह दुःखाभिसंतप्ता किमिदानीमिदं प्रभो	८
अद्य बार्हस्पतः श्रीमान्युक्तः पुष्येण राघव ।	
प्रोच्यते ब्राह्मणैः प्राज्ञैः केन त्वमसि दुर्मनाः	९
न ते शतशलाकेन जलफेननिभेन च ।	
आवृतं वदनं वल्गु च्छेत्रेणाभिविराजते	१०
व्यजनाभ्यां च मुख्याभ्यां शतपत्रनिभेक्षणम् ।	
चन्द्रहंसप्रकाशाभ्यां वीक्ष्यते न तवाननम्	११
वाग्मिना वन्दिनश्चापि प्रहृष्टास्त्वां नरर्षभ ।	
स्तुवन्तो नाद्य दृश्यन्ते मङ्गलैः सूतमागधाः	१२

तेवहा सीता सत्वर उठली आणि शोकाने संतप्त होऊन चित्तेने मनामध्ये व्याकुल झालेल्या आपल्या पतीकडे कांपत कांपत पाहू लागली. तेवहा तिला अवलोकन केल्यावर तो धर्मात्मा रघुवंशज राम मनातील शोक आवहून धरण्यास समर्थ न झाल्यामुळे तो शोक दृष्टोत्पत्तीस आलाच. तेवहा शोक धारण करण्यास असमर्थ दिसत असलेल्या रामाचें मुख घामाने डबडवून निस्तेज झाले आहे, असें अवलोकन करून दुःखसंतप्त झालेली सीता त्याला म्हणली, “ हे प्रभो, या प्रसंगीं हें काय ? हे रघुवंशज, आज चांगला गुरुपुण्ययोग आहे आणि या योगावर आपणांला राज्याभिषेक होणार, असें विद्वान् ब्राह्मण सांगत आहेत. तेवहा आपणांला खिन्न होण्याचें कारण काय ? शकडो शलाकांनी युक्त असलेल्या व उदकाच्या फेसाप्रमाणे शुभ्र असलेल्या छत्राने आपलें मनोहर मुख आच्छादिलें आज कोठे दिसत नाही. चंद्र आणि हंस याप्रमाणे दिसणाऱ्या विज्ञोण्यांचा वारा आज आपल्या कमळासारख्या मुखावर घातला जात नाही आणि हे पुरुषश्रेष्ठ, बोलके भाट, वंशस्तावक व स्तुतिपाठक हेही अनंदित होऊन मंगलकारक शब्दांनी आपली स्तुति

न ते क्षौद्रं च दधि च ब्राह्मणा वेदपारगाः ।	
सूर्ध्नि सूर्धाभिषेक्तस्य ददति स्म विधानतः	१३
न त्वां प्रकृतयः सर्वाः श्रेणीमुख्याश्च भूषिताः ।	
अनुव्रजितुमिच्छन्ति पौरजानपदास्तदा	१४
चतुर्भिर्वेगसंपन्नैर्हयैः काञ्चनभूषणैः ।	
मुख्यः पुष्परथो युक्तः किं न गच्छति तेऽग्रतः	१५
न हस्ती चाग्रतः श्रीमान्सर्वलक्षणपूजितः ।	
प्रयाणे लक्ष्यते वीर कृष्णमेघागिरिप्रभः	१६
न च काञ्चनचित्रं ते पश्यामि प्रियदर्शन ।	
भद्रासनं पुरस्कृत्य यान्तं वीर पुरःसरम्	१७
आभिषेको यदा सज्जः किमिदानीमिदं तव ।	
अपूर्वां मुखवर्णश्च न प्रहर्षश्च लक्ष्यते	१८
इतीव विलपन्तीं तां प्रोवाच रघुनन्दनः ।	
सीते तत्रभवांस्तातः प्रव्राजयति मां वनम्	१९

करीत असल्यांचे आज दृष्टोत्पत्तीस येत नाही. ( ६-१२ )

वेदपारंगत ब्राह्मणांनी राज्याभिषेक झालेल्या आपल्या मस्तकीं मध व दही यथाविधि घातलेले दिसत नाही आणि सर्व मंत्रिमंडळ, मुख्य मुख्य सभानायक व नगरवासी आणि देशातील लोक आपल्या मागोमाग जाण्याची इच्छा करीत नाहीत. सुवर्णाचे अलंकार घातलेले चार वेगवान अश्व ज्याला जोडिले आहेत, असा आपला मुख्य पुष्परथ आपणांपुढे कां चालत नाही ? हे वीर, रंगाने कृष्ण-वर्ण मेघासमान व आकृतीने पर्वतासमान दिसणारा सर्व लक्षणसंपन्न वैभवशाली गज तुमच्या स्वारीमध्ये पुढे कां दिसत नाही ? हे प्रियदर्शन, हे वीर, सोन्याचें काम ज्यावर केले आहे, असें भद्रासन घेऊन आपल्यापुढे जाणारा सेवकही आज मला दिसत नाही. अभिषेकाची जर तयारी झालेली आहे, तर या प्रसंगां आपल्या सुखाकर पूर्वा कधीही न पाहिलेली अशी कळा दिसत असून, हर्ष सुळांच दृष्टो-त्पत्तीस येत नाही, हें काय ? ” ( १३-१८ )

याप्रमाणे विलाप करणाऱ्या त्या सीतेला रघुनंदन राम म्हणाला, “ हे सीते,



कुले महति संभूते धर्मज्ञे धर्मचारिणि ।	
शुणु जानकी येनेदं क्रमेणाद्यागतं मम	२०
राज्ञा सत्यप्रतिज्ञेन पित्रा दशरथेन वै ।	
कैकेय्यै मम मात्रे तु पुरा दत्तौ महावरौ	२१
तयाद्य मम सज्जेऽस्मिन्नभिषेके नृपोद्यते ।	
प्रचोदितः स समयो धर्मेण प्रतिनिर्जितः	२२
चतुर्दश हि वर्षाणि वस्तव्यं दण्डके मया ।	
पित्रा मे भरतश्चापि यौवराज्ये नियोजितः	२३
सोऽहं त्वामागतो द्रष्टुं प्रस्थितो विजनं वनम् ।	
भरतस्य समीपे ते नाहं कथ्यः कदाचन	२४
ऋद्धियुक्ता हि पुरुषा न सहन्ते परस्त्वम् ।	
तस्मान्न ते गुणाः कथ्या भरतस्याग्रतो मम	२५
अहं ते नानुवक्तव्यो विशेषेण कदाचन ।	
अनुकूलतया शक्यं समीपे तस्य वर्तितुम्	२६

तो पूज्य पिता मला वनामध्ये पाठवीत आहे. हे कुलीन धर्मज्ञ धर्मचारिणी जानकी, कोणत्या कारणामुळे आज मला हें वनवासांत जाणें प्राप्त झालें आहे, तें ऐक. सत्यप्रतिज्ञे पित्या दशरथ राजाने माझ्या कैकेयी मातेला पूर्वी दोन मोठे वर देऊं केले होते व राजाच्या प्रस्तावानुसार आज माझा अभिषेक होण्याचें ठरल्यावर तिने तो पूर्वाचा संकेत पुढे करून, धर्ममार्गाने राजाला वश करून घेतलें. यामुळे चवदा वर्षेपर्यंत मला दंडकारण्यामध्ये वास्तव्य केलें पाहिजे. माझ्या पित्याने भरताला यौवराज्याचा अभिषेक करण्याचें ठरविलें आहे. यास्तव निर्जन वनांत जाण्यास सिद्ध झालेला मी तुला भेटण्याकरिता आलों आहे. भरताजवळ तूं माझी कधीही प्रशंसा करीत जाऊं नकोस. वैभवसंपन्न पुरुषांना दुसऱ्याची स्तुति सहन होत नाही. तस्मात् भरतापुढे तूं माझ्या गुणांची प्रशंसा करीत जाऊं नकोस. ( १९.-२५ )

माझ्यासंबंधाने तूं विशेषसें कांहीएक बोलत जाऊं नकोस. भरताच्या मर्जी-प्रमाणे वागून त्याच्या समीप राहणें तुला शक्य आहे. राजाने त्याला यौवराज्य

तस्मै दत्तं नृपतिना यौवराज्यं सनातनम् ।	
स प्रसाद्यस्त्वया सीते नृपतिश्च विशेषतः	२७
अहं चापि प्रतिज्ञां तां गुरोः समनुपालयन् ।	
वनमद्यैव यास्यामि स्थिरीभव मनस्विनि	२८
याते च मयि कल्याणि वनं मुनिनिषेवितम् ।	
व्रतोपवासपर्या भवितव्यं त्वयानघे	२९
कल्यमुत्थाय देवानां कृत्वा पूजां यथाविधि ।	
वन्दितव्यो दशरथः पिता मम जनेश्वरः	३०
माता च मम कौसल्या वृद्धा संतापकर्षिता ।	
धर्ममेवाग्रतः कृत्वा त्वत्तः संमानमर्हति	३१
वन्दितव्याश्च ते नित्यं याः शेषा मम मातरः ।	
स्नेहप्रणयसंभोगैः समा हि मम मातरः	३२
भ्रातृपुत्रसमौ चापि द्रष्टव्यौ च विशेषतः ।	
त्वया भरतशत्रुघ्नौ प्राणैः प्रियतरौ मम	३३
विप्रियं च न कर्तव्यं भरतस्य कदाचन ।	

कायमचें दिलें आहे. तेव्हा, हे सीते, त्याची विशेषतः तो आता राजा असल्याकारणाने तुला कृपा संपादन केली पाहिजे. कैकेयीपत्नी पित्याने केलेली ती प्रतिज्ञा खरी करण्याकरिता मी आजच वनांत जाणार. करिता, हे विचारी सीते, तूं स्वस्थ हो. हे कल्याणी, हे निरुपद्रवी सीते, मुनींना सेवित अशा वनांत मी गेल्यानंतर तूं व्रते व उपवास करीत रहा. पहाटेस उठून देवांचें यथाविधि पूजन करीत जा आणि माझ्या पित्या दशरथ राजाला वंदन करीत जा. ( २६-३० )

माझी माता कौसल्या वृद्ध झाली असून, दुःखाने कृश झाली आहे. तेव्हा धर्मपालन हीच गोष्ट मुख्यतः मनामध्ये आणून, तूं तिची मानमान्यता टेवणें योग्य आहे. माझ्या इतर मातांनाही तूं नेहमी वंदन करीत जा. प्रेम, वात्सल्य आणि माझे लाड पुरवणें, याविषयी सर्वही माता मला सारख्याच आहेत. प्राणभिक्षाही मला प्रिय असे जे भ्राते भरत व शत्रुघ्न, त्यांना विशेषतः तूं आपल्या भ्रात्यांप्रमाणे अथवा पुत्रांप्रमाणे समजून त्यांच्यावर लक्ष्य ठेवत जा; परंतु भरताच्या सर्जा-

स हि राजा च वैदेहि देशस्य च कुलस्य च	३४
आराधिता हि शल्लेन प्रयत्नैश्चोपसविताः ।	
राजानः संप्रसीदन्ति प्रकुप्यन्ति विपर्यये	३५
औरस्यानपि पुत्रान्हि त्यजन्त्यहितकारिणः ।	
समर्थान्संप्रगृह्णन्ति जनानपि नराधिपाः	३६
सा त्वं वसेह कल्याणि राज्ञः समनुवर्तिनी ।	
भरतस्य रता धर्मं सत्यव्रतपरायणा	३७

अहं गमिष्यामि महावनं प्रिये त्वया हि वस्तव्यमिहैव भामिनि ।

यथा व्यलीकं कुरुषे न कस्यचित्तथा त्वया कार्यमिदं वचो मम ३८  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षड्विंशः सर्गः ॥ २६ ॥  
सप्तविंशः सर्गः । [११८३]

एवमुक्त्वा तु वैदेही प्रियाह्वी प्रियवादिनी ।  
प्रणयादेव संकुद्धा भर्तारमिदमब्रवीत् १

बाहेर तूं कधीही वागत जाऊं नकोस; कारण हे वैदेहि, तो आपल्या देशाचा व कुलाचा राजा आहे. सुशीलपणाने राजांचें आराधन करून त्यांची सेवा केली, तरच ते प्रसन्न होतात, नाहीतर कुद्ध होतात. ( ३१-३५ )

अहितकारी अशा स्वतःच्या पुत्रांचाही त्याग करून, आपले उत्तम रीतीने प्रजापालन करण्याचे हेतु सिद्धीस नेण्यास समर्थ असलेल्या तिन्हाइत लोकांनाही राजे आपल्या हाताशी धारतात. यास्तव, हे कल्याणी, धर्माचे ठिकाणी उत्तम प्रकारची निष्ठा ठेवून आणि सत्यरूप व्रताचाच अवलंब करून राजा भरताच्या अनुरोधाने वागून तूं येथेच रहा. हे प्रिये, मी महावनामध्ये जाणार; तूं येथेच रहा आणि तुझ्या हातून कोणाचही अप्रिय होणार नाही, अशा रीतीने तूं आपले वतन ठेव असें माझे तुला सांगणें आहे.” ( ३६-३८ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडांपैकी साव्विसावा सर्ग समाप्त झाला ॥ २६ ॥

प्रिय गोष्टींचा उपभोग घेण्यासच योग्य असलेल्या प्रियवादिनी वैदेहीला रामाने असें सांगितलें असतां, केवळ प्रेमासुळेच कुद्ध होऊन, ती भर्त्याला म्हणाली,

म० १३ (अयोध्या)

किमिदं भाषसे राम वाक्यं लघुतया ध्रुवम् ।	
त्वया यदपहास्यं मे श्रुत्वा नरचरोत्तम	२
वीराणां राजपुत्राणां शस्त्रास्त्रविदुषां नृप ।	
अनर्हमयशस्यं च न श्रोतव्यं त्वयेरितम्	३
आर्यपुत्र पिता माता भ्राता पुत्रस्तथा स्नुषा ।	
स्वानि पुण्यानि भुञ्जानाः खं खं भाग्यमुपासते	४
भर्तुर्भाग्यं तु नार्यैका प्राप्नोति पुरुषर्षभ ।	
अतश्चैवाहमादिष्टा वने वस्तव्यमित्यपि	५
न पिता नात्मजो वात्मा न माता न सखीजनः ।	
इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गतिः सदा	६
यदि त्वं प्रस्थितो दुर्गं वनमद्यैव राघव ।	
अग्रतस्ते गमिष्यामि मृद्गन्ती कुशकण्टकान्	७
ईर्ष्यां रोषं बहिष्कृत्य भुक्तशेषमिवोदकम् ।	
नय मां वीर विस्रब्धः पापं मयि न-विद्यते	८

“ हे पुरुषश्रेष्ठ रामा, मला छुळक समजून आपण हें काय भाषण करीत आहां ? आपण केलेलें हें भाषण ऐकून मला तर अतिशय हसूंच येत आहे. हे नृप, वीर, राजकुमार आणि शस्त्रास्त्रवेत्ते यांना कालिमा लावणारें असें जें अयोग्य भाषण आपण केले आहे, तें ऐकण्यायोग्य नाही. महाराज, पिता, माता, भ्राता, पुत्र आणि स्नुषा हीं सर्व आपआपल्याच सुकृतांचा उपभोग घेणारीं असून, आपल्याच भाग्यावर अवलंबून असतात. परंतु, हे पुरुषश्रेष्ठ, एक स्त्री मात्र भर्त्यांच्या भाग्याची वाटेकरीण असते. तस्मान् वनामध्ये वास्तव्य करावें, ही आज्ञा आपल्याला झाली, ती मलाही झालीच आहे. ( १-५ )

इहलोक्या आणि परलोक्या स्त्रियांना पति हाच मुख्य आश्रय आहे. पिता, पुत्र, आत्मा, साता आणि सख्या यांपैकी कोणीही नाही. हे राघव, आजच जर आपण वनांत निघलां आहां, तर दर्भ व काटे तुडवीत मी आपल्यापुढे जाणार. यास्तव, ईर्ष्या आणि क्रोध सध्या दूर ठेवा आणि, हे वीर, निर्जन प्रदेशामध्ये प्रवास करण्याचा प्रसंग आला असतांना, पिळग शिळक राहिलेजें उदक ज्याप्रमाणे लोक

प्रासादाग्रे विमानैर्वा वैहायसगतेन वा ।	
सर्वावस्थागता भर्तुः पादच्छाया विशिष्यते	९
अनुशिष्टास्मि मात्रा च पित्रा च विविधाश्रयम् ।	
नास्मि संप्रतिवक्तव्या वर्तितव्यं यथा मया	१०
अहं दुर्गं गमिष्यामि वनं पुरुषवर्जितम् ।	
नानामृगगणाकीर्णं शार्दूलगणसेवितम्	११
सुखं वने निवत्स्यामि यथैव भवने पितुः ।	
अचिन्तयन्ती त्रील्लोकांश्चिन्तयन्ती पतिव्रतम्	१२
शुश्रूषमाणा ते नित्यं नियता ब्रह्मचारिणी ।	
सह रंस्ये त्वया वीर वनेषु मधुगन्धिषु	१३
त्वं हि कर्तुं वने शक्तो राम संपरिपालनम् ।	
अन्यस्यापि जनस्येह किं पुनर्मम मानद	१४

बरोबर घेतात, त्याप्रमाणे आपण मला निःशंकपणे वनामध्ये न्या; मला आपण येथे टाकून जावें, असें पाप मजकडून कोणतेंही घडलें नाही. कोणतीही अवस्था-बरी किंवा वाईट प्राप्त झाली तरीदेखील राजवाड्यांत राहण्यापेक्षा, विमानांत बसून फिरण्यापेक्षा अथवा सिद्धि प्राप्त झाल्यामुळे आकाशमार्गाने गमन करण्यापेक्षा स्त्रीने पतिचरणाच्या छायेला असणेच अधिक श्रेयस्कर आहे. या प्रसंगां मीं कसें वागावें, हें कांही मला शिकविण्याचें कारण राहिलें नाही. आईबापांनी मला पूर्वीच संसारांत संभवणाऱ्या अनेक प्रकारच्या अवस्था लक्षांत आणून, त्या मला पढवून ठेविल्या आहेत. ( ६-१० )

\* अनेक प्रकारच्या पशुसमुदायांनी व्याप्त व व्याघ्रांच्या कळपांनी आश्रय केलेल्या अशा निर्जन गहन वनामध्ये मींही जाणार. त्रैलोक्याच्या ऐश्वर्यालादेखील अगदी तुच्छ लेखून, केवळ पतिसैवारूपधर्माचेंच ध्यान-आचरण-करीत, मी अगदी माहेरी असल्यासारखीच वनामध्येही आनन्दाने राहीन. हे वीर, मकरंदाने सुगंधित झालेल्या वनामध्ये मी नेहमीं शुचिर्भूत व ब्रह्मचारिणी राहून आपल्या सेवेमध्ये आपणांसहवर्तमान आनंदांत कालक्रमणा करीन. हे संमानास्पद रामा, एखाद्या ति-हाइताचेंही आपण वनामध्ये संरक्षण करण्यास समर्थ आहां; मग,

साहं त्वया गमिष्यामि वनमद्य न संशयः ।	
नाहं शक्या महाभाग निवर्तयितुमुद्यता	१५
फलमूलाशना नित्यं भविष्यामि न संशयः ।	
न ते दुःखं करिष्यामि निवसन्ती त्वया सदा	१६
अग्रतस्ते गमिष्यामि भोक्ष्ये भुक्तवति त्वयि	१७
इच्छामि परतः शैलान्पल्वलानि सरांसि च ।	
द्रष्टुं सर्वत्र निर्भीता त्वया नाथेन धीमता	१८
हंसकारण्डवाकीर्णाः पद्मिनीः साधुपुष्पिताः ।	
इच्छेयं सुखिनी द्रष्टुं त्वया वीरेण संगता	१९
अभिषेकं करिष्यामि तासु नित्यमनुवता ।	
सह त्वया विशालाक्ष रंस्ये परमनन्दिनी	२०
एवं वर्षसहस्राणि शतं वापि त्वया सह ।	

माझ्या संरक्षणाविषयी तर शंकाच कशाला-पाहिजे ? म्हणून मी आपल्याबरोबर आज निःसंशय वनामध्ये येणार. हे महाभाग्यवान्, वनांत येण्यास तयार झालेल्या मला परत फिरविणे शक्यच नाही. ( १९-१५ )

मी आपली नेहमी फळें व मुळें खाऊन राहीन, याविषयी संशय नको. आपल्या बरोबर रहात असतांना मी आपणांला माझ्यासाठी यत्किंचितही कष्ट पडूं देणार नाही. मी आपल्यापुढे चालत जाईन. माझ्याकरिता आपणांला सावकाश चालण्याची किंवा थांबण्याची पाळी येणार नाही. आपलें भोजन झाल्यावर जें कांही उरेल त्यांत मी भोजन करित जाईन. हे नाथ, आपल्या सहवासांत निर्भयपणें राहून ठिकठिकाणचे पर्वत, तळी व सरोवरे पाहण्याची माझी इच्छा आहे. आपणां वीरांबरोबर सुखाने राहून हंस व कारंडव या पक्ष्यांनी गजबजलेली व चांगल्या रीतीने प्रफुल्लित झालेली कमलयुक्त सरोवरे पाहण्याची मला इच्छा आहे. मी त्या सरोवरांचे ठिकाणी नेहमी लून करित जाईन; आपल्या सेवेमध्ये नेहमी तत्पर राहीन आणि हे विशालनयना, आपल्यासह आनंदाने कालक्रमण करून मी आपणांला पराकाष्ठेचा आनंद देत जाईन. ( १६-२० )

याप्रमाणे आपल्याबरोबर शेंकडो, हजारो वर्षे जरी काढण्याचा प्रसंग आला,

व्यतिक्रमं न वेत्स्यामि स्वर्गोऽपि हि न मे मत्तः २१

स्वर्गोऽपि च विना वासो भविता यदि राघव ।

त्वया विना नरव्याघ्र नाहं तदपि रोचये २२

अहं गामिष्यामि वनं सुदुर्गमं सृगायुतं वानरवारणैश्च ।

निवत्स्यामि यथा पितुर्गृहे तवैव पादाबुपगृह्य संमता २३

अनन्यभावामनुरक्तचेतसं त्वया वियुक्तां मरणाय निश्चिताम् ।

नयस्व मां साधु कुरुष्व याचनां नातो मया ते गुरुता भविष्यति २४

तथा ब्रुवाणामपि धर्मवत्सलां न च स्स सीतां नृवरो निनीषति ।

उवाच चैनां बहु सन्निवर्तने वने निवासस्य च दुःखितां प्रति २५

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥

अष्टाविंशः सर्गः ।

[१२०८]

स एवं ब्रुवतीं सीतां धर्मज्ञां धर्मवत्सलः ।

तरी मला दुःख होणार नाही. तुझ्यावाचून मला स्वर्गसुखदेखील इष्ट नाही. हे राघवा, हे पुरुषश्रेष्ठ, आपल्यावाचून स्वर्गामध्ये जरी माझे वास्तव्य होणें असेल, तर तें-सुद्धा मला संमत नाही. मृग, वानर आणि हत्ती यांनी युक्त अशा अत्यंत दुर्गम वनांत मी जाईन आणि आपल्याच चरणांचा आश्रय करून व आपल्या वचनांत राहून मी अगदी माहेराप्रमाणे वनांत वास्तव्य करीन. आपल्यावरील प्रेमावाचून माझ्या मनांत दुसरी कसलीही गोष्ट नाही. माझे मन आपले ठिकाणी अनुरक्त आहे व आपला वियोग झाल्यास माझा मरणाविषयी निश्चय झालेला आहे. तेव्हा मला वनांत घेऊन जा. माझी एवढी प्रार्थना मान्य कराच. मी आल्याने आपणांला कसलाही भार होणार नाही. ” ती धर्मवत्सल सीता याप्रमाणे म्हणत असतांनाही पुरुषश्रेष्ठ रामाने तिला घेऊन जाण्याचें मनांत आणिलें नाही. इतकेंच नव्हे परंतु, तिने आपला आग्रह सोडावा, एतदर्थ वनवा-सांत होणाऱ्या दुःखासंबंधाने त्याने पुष्कळच तिला सांगितलें. (२१-२५)

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी सत्ताविसावा सर्ग समाप्त झाला ॥ २७ ॥

याप्रमाणे ती धर्मज्ञ सीता बोलत असतांनाही वनांतील दुःखें मनामध्ये आणून

न नेतुं कुरुते बुद्धिं वने दुःखानि चिन्तयन्	१
सान्त्वयित्वा ततस्तां तु वाष्पदूषितलोचनाम् ।	
निवर्तनार्थं धर्मात्मा वाक्यमेतदुवाच ह	२
सीते महाकुलीनासि धर्मं च निरता सदा ।	
इहाचरस्व धर्मं त्वं यथा मे मनसः सुखम्	३
सीते यथा त्वां वक्ष्यामि तथा कार्यं त्वयाबले ।	
वने दोषा हि बहवो वसतस्तान्निबोध मे	४
सीते विमुच्यतामेषा वनवासकृता मतिः ।	
बहुदोषं हि कान्तारं वनमित्यभिधीयते	५
हितबुद्ध्या खलु वचो मयैतदभिधीयते ।	
सदा सुखं न जानामि दुःखमेव सदा वनम्	६
गिरिनिर्झरसंभृता गिरिनिर्दरिवासिनाम् ।	
सिंहानां निनदा दुःखाः श्रोतुं दुःखमतो वनम्	७

त्या धर्मवत्सल रामाने तिला वनांत येण्याचा विचार केला नाही. तिचें भाषण ऐकून घेतल्यानंतर अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या त्या सीतेचें सांत्वन करून, तो धर्मात्मा राम तिने वनांत येण्याचा नाद सोडावा म्हणून तिला म्हणाला, “ हे सीते, तूं महाकुलीन असून, धर्माविषयी नेहमी तत्पर असतेस. यास्तव, तूं येथेच राहून धर्माचरण कर, म्हणजे माझ्या मनाला सुख होईल. हे सीते, मी सांगेन तसें तुला वागलें पाहिजे. हे अबले, वनांत राहणाऱ्याला जे क्लेश प्राप्त होत असतात, ते तूं माझ्यापासून ऐकून घे आणि हे सीते, वनवासाला जाण्याचें जें हें तूं मनामध्ये आणिलें आहेस, तें सोडून दे; कारण निबिड अरण्य हें नुसतें प्रवेश करण्यालादेखील कठीण असून, तें अनेक संकटांनी पूर्ण असतें, असें म्हणतात. ( १-५ )

मी तुझे कल्याण व्हावें, या बुद्धीने खरोखर तुला हें सांगत आहे. वन हें सुख-प्रद कधीही नसून, नेहमी दुःखप्रदच आहे. गिरिकंदरांत राहणाऱ्या सिंहांच्या गर्जना पर्वतावरील नद्यांच्या ध्वनीने युक्त अशा नुसत्या ऐकणेंही दुःखप्रद आहे. तस्मात्, वन हें दुःखकारकच आहे. त्याचप्रमाणे मत्त वनपशु निर्जन वनामध्ये



क्रीडमानाश्च विस्त्रब्धा मत्ताः शून्ये तथा मृगाः ।	
दृष्ट्वा समभिवर्तन्ते सीते दुःखमतो वनम् ।	८
सप्राहाः सरितश्चैव पङ्कवत्यस्तु दुस्तराः ।	
मत्तैरपि गजैर्नित्यमतो दुःखतरं वनम्	९
लतकण्टकसंकीर्णाः कृकवाकूपनादिताः ।	
निरपाश्च सुदुःखाश्च मार्गा दुःखमतो वनम्	१०
सुप्यते पर्णशय्यासु स्वयंभग्नासु भूतले ।	
रात्रिषु श्रमखिन्नेन तस्माद्दुःखमतो वनम्	११
अहोरात्रं च संतोषः कर्तव्यो नियतात्मना ।	
फलैर्वृक्षावपतितैः सीते दुःखमतो वनम्	१२
उपवासश्च कर्तव्यो यथा प्राणेन मैथिलि ।	
जटाभारश्च कर्तव्यो वल्कलाम्बरधारणम्	१३
देवतानां पितृणां च कर्तव्यं विधिपूर्वकम् ।	

निःशंकपणं खेलत असतात; परंतु मनुष्य दृष्टीस पडताक्षणीं ल्याला मारण्याकरिता त त्याच्या अंगावर चालून जातात. म्हणून हे सीते, वन दुःखकारक आहे. वना- मध्ये सुसरी व चिखल यांनी भरलेल्या अशा दुस्तर नद्या असतात व त्या वनांत नेहमी मत्त गज हिंडत असतात. म्हणून वन हें फारच दुःखदायक आहे. वनांतील मर्गामध्ये जिकडेतिकडे लता व काटे पडलेले असतात व मध्यंतरी कोठेही उदक नसून, त्या मार्गावरून जाणेही फार दुःखदायक असते. म्हणून वन हें दुःखकारक आहे. ( ६-१० ).

दिवसां चालून श्रमाने थकून गेलेल्या मनुष्याला रात्री वृक्षावरून भूतलावर आपोआप गळून पडलेल्या पानांची शय्या करून शयन करावें लागते. तस्मात्, वन हें दुःखकारक आहे. वनवासांत राहणाऱ्या मनुष्याने जितेंद्रिय राहिलें पाहिजे आणि वृक्षावरून गळून पडलेल्या फलांवर रात्रीदिवस संतोषाने असलें पाहिजे. म्हणून, हे सीते, वन दुःखकारक आहे. हे मैथिलि, सामर्थ्याप्रमाणे तेथे उपवास केले पाहिजेत आणि जटा धारण करून वल्कलवस्त्रं परिधान केली पाहिजेत. अशा स्थितीतही देव आणि पितर यांचें विधिपूर्वक संतर्पण करून आलेल्या अति-

प्राप्तानामतिथीनां च नित्यशः प्रतिपूजनम्	१४
कार्याखिरभिषेकश्च काले काले च नित्यशः ।	
चरतां नियमेनैव तस्माद्दुःखतरं वनम्	१५
उपहारश्च कर्तव्यः कुसुमैः स्वयमाहृतैः ।	
आर्षेण विधिना वेद्यां सीते दुःखमतो वनम्	१६
यथालब्धेन कर्तव्यः संतोषस्तेन मैथिलि ।	
यथाहारैर्वनचरैः सीते दुःखमतो वनम्	१७
अतीव वातस्तिमिरं बुभुक्षा चास्ति नित्यशः ।	
भयानि च महान्त्यत्र अतो दुःखतरं वनम्	१८
सरीसृपाश्च बहवो बहुरूपाश्च भामिनि ।	
चरन्ति पथि ते दर्पात्ततो दुःखतरं वनम्	१९
नदीनिलयनाः सर्पा नदीकुटिलगामिनः ।	
तिष्ठन्त्यावृत्य पन्थानमतो दुःखतरं वनम्	२०

धींचे नेहमी आदरातिथ्य केलें पाहिजे. वनवास करणाऱ्यांनी नियमानेच वागळें पाहिजे आणि नित्य वेळच्या वेळीं नेमाने त्रिकाल स्नान केलें पाहिजे. तस्मात् वन हें फारच दुःखदायक आहे. ( ११-१५ )

स्वहस्तांनी आणिलेल्या पुष्पांच्या योगाने स्थंडिलावर ऋषिप्रोक्त विधीने नेहमी देवपूजन केलें पाहिजे. म्हणून, हे सीते, वन हें दुःखदायक आहे. हे मैथिली, वनवासी माणसाने जें प्राप्त होईल, त्यांत संतोष मानिला पाहिजे आणि जे पदार्थ भिळतील त्यांवरच उपजीविका केली पाहिजे. म्हणून, हे सीते, वन दुःखदायक आहे. रात्री फारच वारा सुटलेला असून अतिशय अंधार पडलेला असतो; भूक ही नेहमीच लागलेली असते आणि या वनांत भयें तर मोठीच असतात. तस्मात्, वन फारच दुःखदायक आहे. हे स्त्रिये, नाना प्रकारचे असंख्य सर्प वनांत असून ते मोठ्या तोऱ्यातोऱ्याने मार्गावरून संचार करीत असतात; म्हणून वन हें फारच दुःखकारक आहे. गतीनेही नद्यांप्रमाणे वक्र असून, नद्यांच्याच आश्रयाला राहणारे सर्प मार्ग अडवून बसलेले असतात. तस्मात् वन अतिशयच दुःखकारक आहे.

( १६-२० )

पतङ्गा वृश्चिकाः कीटा दंशाश्च मशकैः सह ।	
वाधन्ते नित्यमबले सर्वे दुःखमतो वनम्	२१
द्रुमाः कण्टकिनश्चैव कुशाः काशाश्च भामिनि ।	
वने व्याकुलशाखाग्रास्तेन दुःखमतो वनम्	२२
कायक्लेशाश्च बहवो भयानि विधिनानि च ।	
अरण्यवासे वसतो दुःखमेव सदा वनम्	२३
क्रोधलोभौ विमोक्तव्यौ कर्तव्या तपसे मतिः ।	
न भेतव्यं च भेतव्ये दुःखं नित्यमतो वनम्	२४
तदलं ते वनं गत्वा क्षेमं न हि वनं तव ।	
विमृशन्निव पश्यामि बहुदोषकरं वनम्	२५

वनं तु नेतुं न कृता मतिर्यदा बभूव रामेण तदा महात्मना ।

न तस्य सीता वचनं चकार तं ततोऽब्रवीद्राममिदं सुदुःखिता २६  
इत्यार्षे श्रीमद्रामा० वाल्मी० आदिकाव्येऽयोध्याकाण्डेऽष्टाविंशः सर्गः १२८। [१२३४]

पक्षी, विंचु, कीटक, रानमाशा आणि मशक हे एकसारखे कोणालही पीडा देत असतात. तस्मात्, हे अबले, वन दुःखदायक आहे. हे स्त्रिये, कंटक वृक्ष, कुश आणि काश यांचा शाखांचीं अंग्रे वनामध्ये एकमेकांत गुंतलेली असतात; म्हणून वन हें दुःखकारक आहे. अरण्यांत राहणाऱ्याला नाना प्रकारचीं भयें असून अति ज्ञानच शारीरिक क्लेश होत असतात; म्हणून वन हें सर्वदा दुःखकारकच आहे- क्रोध आणि लोभ सोडून देऊन आपली मति तपश्चर्येकडे लाविली पाहिजे आणि. भिण्यासारखा प्रसंग आला असताही भितां उपयोगी नाही. तस्मात् वन हें दुःखकारकच आहे. यास्तव त्वां वनांत जाऊं नये, वन तुला कल्याणकारक होणार नाही. विचार करून पाहूं लागलें असतां वनांत असंख्य दोष असल्याचें मला दिसतें.” याप्रमाणे तो महात्मा राम जेव्हा वनांत नेण्याचें मनांत आणीना, तेव्हा त्याचें तें बोलणें मनास न आणितां सीता अतिशय दुःखित होऊन त्या रामाला बोलूं लागली. ( २१-२६ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापर्यंकी अष्टाविंशोऽर्ग समाप्त झाला ॥ २८ ॥

एकोनविंशः सर्गः ।

एतच्च वचनं श्रुत्वा सीता रामस्य दुःखिता ।	
प्रसक्ताश्रुमुखी मन्दमिदं वचनमब्रवीत्	१
ये त्वया कीर्तिता दोषा वने वस्तव्यतां प्रति ।	
गुणानित्येव तान्विद्धि तव स्नेहपुरस्कृता	२
मृगाः सिंहा गजाश्चैव शार्दूलाः शरभास्तथा ।	
चमराः सुमराश्चैव ये चान्ये वनचारिणः	३
अदृष्टपूर्वरूपत्वात्सर्वे ते तव राघव ।	
रूपं दृष्ट्वापसर्पेयुस्तव सर्वे हि विभ्यति	४
त्वया च सह गन्तव्यं मया गुरुजनाज्ञया ।	
त्वद्वियोगेन मे राम त्यक्तव्यमिह जीवितम्	५
न हि मां त्वत्समीपस्थामपि शक्रोऽपि राघव ।	
सुराणामीश्वरः शक्तः प्रधर्षयितुमोजसा	६
पतिहीना तु या नारी न सा शक्यति जीवितुम् ।	

हे रामाचें भाषण श्रवण करून दुःखित झालेल्या सीतेच्या मुखावर अश्रु गळू लागले आणि पतिविषयक अत्युत्कट प्रेमाने ती हळूहळू रामाला म्हणाली, “आपण जे वनांत वास्तव्य करण्यासंबंधाने दोष सांगितले, ते माझ्या संबंधांत गुणच आहेत, असें आपण समजा; कारण आपल्या प्रीतीला पात्र अशी मी आहे व आपल्या प्रेमाचें जें स्थान तेथे कोणताही दोष असण्याचा संभव नाही, अशी माझी खात्री आहे. श्वापदे, सिंह, गज, व्याघ्र व शरभ, चमर, सुमर वगैरे मृग आणि इतरही जे कोणी वनांत संचार करणारे असतील ते सर्व, हे राघव, आपलें रूप त्यांनी पाहिलें नसल्यामुळे तें अवलोकून करितांक्षणीं दूर निघून जातील; कारण आपणांला सर्व भितात. हे रामा, गुरुजनांच्या आज्ञेने मला घेऊनच आपणांला गेलें पाहिजे. नाहीतर, हे राम, आपला वियोग झाला असतां मी येथे प्राणत्याग करीन. ( १-५ )

मी आपल्याजवळ असलें म्हणजे देवराज इंद्रही बलात्काराने. मला अपाय करण्यास समर्थ होणार नाही; मग इतरांची कथा कशाळा पाहिजे ?

काममेवंविधं राम त्वया मम निदर्शितम्	७
अथापि च महाप्राज्ञ ब्राह्मणानां मया श्रुतम् ।	
पुरा पितृगृहे सत्यं वस्तव्यं किल मे वने	८
लक्षणिभ्यां द्विजातिभ्यः श्रुत्वाहं वचनं गृहे ।	
वनवासकृतोत्साहा नित्यमेव महाबल	९
आदेशो वनवासस्य प्राप्तव्यः स मया किल ।	
सा त्वया सह भर्त्राहं यास्यामि प्रिय नान्यथा	१०
कृतादेशा भविष्यामि गमिष्यामि त्वया सह ।	
कालश्चायं समुत्पन्नः सत्यवाग्भवतु द्विजः	११
वनवासे हि जानामि दुःखानि बहुधा किल ।	
प्राप्यन्ते नियतं वीर पुरुषैरकृतात्मभिः	१२

ज्या स्त्रीला पतीचा वियोग झाला, तिला जिवंत राहणेंच शक्य नाही. आणि हे राम, अशा प्रकारें आपण स्वतः माझ्या निदर्शनालाही आणून दिलेंच आहे; कारण भरताच्या मर्जेने वागण्याचा जो आपण उपदेश केला आहे, त्यावरूनच पातिहीन स्त्रीला जिवन्त राहणेंच अशक्य आहे, हें आपण माझ्या निदर्शनास आणून दिलें आहे. अर्थात्, त्या उपदेशाप्रमाणे वागणूक होणें माझ्याकडून अशक्यच असल्यामुळे आपला वियोग झाला असतां मरण जवळ केल्यावाचून मला गत्यंतरच नाही. शिवाय, हे महाबुद्धिमान्, माझे खरोखर वनामध्ये वास्तव्य होणें आहे, असें पित्याचें घरीं असतांना ब्राह्मणांच्या मुखांतून मी पूर्वी ऐकिलेलेही आहे. हें सामुद्रिक जाणणांच्या ब्राह्मणांचें वचन पित्याचे घरीं ऐकल्यापासून, हे महाबलाढ्य, वनांत वास्तव्य करण्याविषयी मी नेहमीच उत्सुक झालें आहे. वनवाससंबंधाने असलेला जो ईश्वरी नेमाने, तो माझ्या हातून पार पडलाच पाहिजे. तस्मात्, हे प्रिय, मी आपणांबरोबर वनांत येणार, यांत अंतर पडणार नाही. ( ६-१० )

मी आपल्याबरोबर वनांत येऊन ब्राह्मणांचें तें वचन शेवटास नेईन. तें सिद्धीस जाण्याचा हा समय प्राप्त झाला आहे. यास्तव, तें ब्राह्मणांचें वचन खरें होवें. हे वीरा, वनवासामध्ये जीं दुःखें नाना प्रकारांनी होत असतात, तीं ज्यांनी आपलें

कन्यया च पितुर्गौहे वनवासः श्रुतो मया ।	
भिक्षिण्याः शमवृत्ताया मम मातुरिहाग्रतः	१३
प्रसादितश्च वै पूर्वं त्वं मे बहुतिथं प्रभो ।	
गमनं वनवासस्य काङ्क्षितं हि सह त्वया	१४
कृतक्षणाहं भद्रं ते गमनं प्रति राघव ।	
वनवासस्य शूरस्य मम चर्या हि रोचते	१५
शुद्धात्मन्प्रेमभावाद्धि भविष्यामि विकल्मषा ।	
भर्तारमनुगच्छन्ती भर्ता हि परदैवतम्	१६
प्रेत्यभावे हि कल्याणः संगमो मे सदा त्वया ।	
श्रुतिर्हि श्रूयते पुण्या ब्राह्मणानां यशास्विनाम्	१७
इह लोके च पितृभिर्या स्त्री यस्य महाबल ।	
अद्भिर्दत्ता स्वधर्मेण प्रेत्यभावेऽपि तस्य सा	१८
एवमस्मात्स्वकां नारीं सुवृत्तां हि पतिव्रताम् ।	

मन जिकलें नाहीं, अशा विषयाधीन पुरुषांना होत असतात, असे मी समजते, माझ्या मातेसमोर शमाचें अवलंबन करणाऱ्या एका भिक्षेकरिणीने माझ्या दैवी वनवास असल्याचें सांगितलें आहे व तें कुमारिका असतांनाच पित्याच्या घरी मी ऐकिलें आहे. हे प्रभो, मी कित्येक वेळां वनवासांत जाण्याविषयी विनवण्या करून आपणांला प्रसन्न करून घेतलें आहे. सारांश, आपल्याबरोबर वनांत जाण्याची माझी इच्छा पुष्कळ दिवसांपासूनची आहे. हे राघव, आपलें देव बरें करो. वनांत निघण्याला मी अगदी तयार झालें आहे आणि शूर असे आपण वनवास करीत असतांना मी आपली शुश्रूषा करणें माझ्या मनाला रुचत आहे. ( ११-१५ )

हे शुद्धबुद्धे, प्रेमभावाने मी भर्त्यांच्या मागोमाग वनामध्ये गेलें, म्हणजे मी लोकांपवादापासून आलिस राहिनः कारण, भर्ता हेंच स्त्रीचें मुख्य दैवत आहे. या देहाचा त्याग करून आपण जाऊं लागला असतांही आपला समागम मला परलोकांदेखील नेहमी कल्याणकारक होणारा आहे आणि यशास्वी ब्राह्मणांच्या सुखांतून ही पुढील आशयाची श्रुतीही ऐकूं येत आहे. हे महाबलाढ्य, 'स्वधर्माला अनुसरून इहलोकां वडील माणसांनी उदकपूर्वक जी स्त्री ज्याला दिलेली असते, तीच त्याची

नाभिरोचयसे नेतुं त्वं मां केनेह हेतुना	१९
भक्तां पतिव्रतां दीनां मां समां सुखदुःखयोः ।	
नेतुमर्हसि काकुत्स्थ समानसुखदुःखिनीम्	२०
यदि मां दुःखितामेवं वनं नेतुं न चेच्छसि ।	
विषमग्निं जलं वाहमास्थस्ये मृत्युकारणात्	२१
एवं बहुविधं तं सा याचते गमनं प्रति ।	
नानुमेने महाबाहुस्तां नेतुं विजनं वनम्	२२
एवमुक्ता तु सा चिन्तां मैथिली समुपागता ।	
स्नापयन्तीव गामुष्णैरश्रुभिर्नयनच्युतैः	२३
चिन्तयन्ती तदा तां तु निवर्तयितुमात्मवान् ।	
क्रोधाविष्टां तु वैदेहीं काकुत्स्थो बहुसान्त्वयत्	२४

इत्यार्षे श्रीमद्रामा०वाल्मी० आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकैत्रिंशः सर्गः।२९[१२५८]

परलोकीही स्त्री हेतुः' तस्मात् याप्रमाणे सद्वर्तनाने राहून पातिव्रत्याने वागत असलेल्या मला आपण कोणत्या कारणास्तव या नगरांतून वनांत घेऊन जाण्याचें मनांत आणीत नाही ? हे ककुत्स्थकुलोत्पन्न, मला आपण वनामध्ये घेऊन जा; मां आपले ठिकाणीं अनुरक्त आहे; पतिव्रता आहे; दीन आहे व आपल्या सुखदुःखांचीहि सारखीच वाटेकरीण आहे; म्हणजे आपलें जें सुखदुःख तेंच माझें सुखदुःख आहे. ( १६-२० )

तस्मात्, अशा प्रकारें दुःखित असलेल्या मला आपण जर वनांत नेण्याचें मनांत आणीत नसाल, तर मृत्यु येण्याकरिता विषप्राशन करणें, अग्निकाष्ठ भक्षण करणें अथवा उदकांत उडी घालणें, यांपैकी कांहीतरी मला करावें लागेलच. ” याप्रमाणे तिने नाना प्रकारांनी आपणांला वनांत नेण्याविषयी रामाची प्रार्थना केली असतांही महापराक्रमी रामाने निर्जन वनामध्ये तिला घेऊन जाण्याचें मान्य केलें नाही. तेव्हा तसें रामाने सांगितल्यावर सीता आपल्या नेत्रांतून गळणाऱ्या उष्ण अश्रूच्या योगाने पृथ्वीला जशी कांही स्नानच घालूं लागली आणि चिंताकांत झाली. नंतर वनांत जाण्याच्या अग्रहापासून निवृत्त करण्याकरिता त्या जितेंद्रिय ककुत्स्थकुलोत्पन्न रामाने चिंताकांत होऊन क्रोधाविष्ट झालेल्या त्या

त्रिंशः सर्गः ।

सान्त्वयमाना तु रामेण मैथिली जनकात्मजा ।	
वनवासनिमित्तार्थं भर्तारमिदमब्रवीत्	१
सा तमुत्तमसंविग्ना सीता विपुलवक्षसम् ।	
प्रणयाच्चाभिमानाच्च परिचिक्षेप राघवम्	२
किं त्वाऽमन्यत वैदेहः पिता मे मिथिलाधिपः ।	
राम जामातरं प्राप्य स्त्रियं पुरुषविग्रहम्	३
अनृतं बत लोकोऽयमज्ञानाद्यादि वक्ष्यति ।	
तेजो नास्ति परं रामे तपतीव दिवाकरे	४
किं हि कृत्वा विषण्णस्त्वं कुतो वा भयमस्ति ते ।	
यत्परित्यक्तुकामस्त्वं मामनन्यपरायणाम्	५
द्युमत्सेनसुतं वीरं सत्यवन्तमनुव्रताम् ।	

वैदेहीचें पुष्कळ सांत्वन केलें. ( २१-२८ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतांलः अयोध्याकांडापैकी एकोणतिसावा सर्ग समाप्त झाला ॥ २९ ॥

जनककन्या सीतेचें राम सांत्वन करूं लागला असतां, वनवासांत जाण्यासंबंधाने अनुमति मिळावी, एतदर्थ ती भर्त्याला बोलूं लागली. प्रथमतः वियोगाच्या कल्पनेने अति भयभीत झालेल्या त्या सीतेने प्रेमासुळे व अभिमानासुळे विपुल वक्षःस्थलाने युक्त असलेल्या त्या रघुवंशज रामाची निंदा करण्यास सुरवात केली. ती म्हणाली “हे राम, पुरुषरूप धारण करणारा आणि वस्तुतः स्त्री असलेला जामात मिळविल्याने माझ्या मिथिलाधिपति पित्या जनक राजाला काय बरें वाटेल ? रामाचे ठिकाणी जें उत्कृष्ट तेज आहे, तें या प्रकाशित होणाऱ्या सूर्यामध्येही नाही, असें जर फिरून हे लोक कधी अज्ञानाने म्हणूं लागले, तर तें असत्य आहे असें मी समजेन. काय म्हणून आपण खिन्न झाला आहांत व आपणांला भय. तरी कोठून प्राप्त झालें आहे की, ज्यासुळे फक्त आपणांवरच अवलंबून असलेल्या माझा त्याग करण्यास आपण उद्युक्त झाला आहांत ? ( १-५ )

द्युमत्सेनपुत्र वीर सत्यवानाला जशी सावित्री वश होती, तशी मी आपणांला



सावित्रीमिव मां विद्धि त्वमात्मवशवर्तिनीम्	६
न त्वहं मनसाप्यन्यं द्रष्टास्मि त्वदृतेऽनघ ।	
त्वया राघव गच्छेयं यथान्या कुलपांसिनी	७
स्वयं तु भार्या कौमारीं चिरमध्युषितां सतीम् ।	
शैलूष इव मां राम परेभ्यो दातुमिच्छसि	८
यस्य पथ्यं च रामात्थ यस्य चार्थेऽवरुध्यसे ।	
त्वं तस्य भव वश्यश्च विधेयश्च सदानघ	९
स मामनादाय वनं न त्वं प्रस्थितुमर्हसि ।	
तपो वा यदि वारण्यं स्वर्गो वा स्यात्त्वया सह	१०
न च मे भविता तत्र कश्चित्पथि परिश्रमः ।	
पृष्ठतस्तव गच्छन्त्या विहारशयनेष्विव	११
कुशकाशशरेषीका ये च कण्टकिनो द्रुमाः ।	

बश-आपल्या आधीन आहे, असें आपण समजा. हे निष्पाप राघव, कुलाला बडा लावणारी एखादी स्त्री जशी परपुरुषाकडे पहात असते, तशी मी आपल्या-वाचून दुसऱ्याकडे पाहण्याचें मनांतही आणणार नाही. मी आपल्याबरोबर येईन. तरुण, अगदी लहानपणापासून आपल्याबरोबर राहिलेली आणि पतिव्रता अशी मी आपली भार्या असतांना, हें राम, स्त्रीवर उर्पजीविका करणाऱ्याप्रमाणे आपण मला परपुरुषाला देण्याची इच्छा करीत आहांत. हे निष्पाप, ज्याच्या मर्जा-प्रमाणे वागत जा, म्हणून आपण मला उपदेश करीत आहां आणि ज्याच्याकरिता आपला अभिषेकसमारंभ हाणून पडलेला आहे, त्याच्या मर्जाप्रमाणे आपणच वागत जा आणि त्याचे आज्ञाधारक ही आपणच व्हा. माझ्याने ती गोष्ट होणार नाही. सारांश, मला घेतल्यावाचून वनांत निघणें आपणांला योग्य नाही. आपल्यासहवर्तमान मला तप, अरण्य अथवा स्वर्ग यापैकी कांहीही प्राप्त होवो. ( ६-१० )

क्रीडास्थानांतील शध्येवर पडल्याने ज्याप्रमाणे कांही श्रम होत नाहीत, त्याच-प्रमाणे आपल्या मागेमागे मी वनामध्ये येऊं लागलें असतां मार्गामध्ये मला कस-ल्याही प्रकारचें श्रम होणार नाहीत. कुश, काश, शार, लव्हाळे आणि इतर जे

तूलाजिनसमस्पर्शा मार्गे मम सह त्वया	१२
महावातसमुद्भूतं यन्मामवकरिष्यति ।	
रजो रमण तन्मन्ये परार्ध्यामिव चन्दनम्	१३
शाद्वलेषु यदा शिश्ये वनान्तर्वनगोचरा ।	
कुथास्तरणयुक्तेषु किं स्यात्सुखतरं ततः	१४
पत्रं मूलं फलं यत्तु अल्पं वा यदि वा बहु ।	
दास्यसे स्वयमाहृत्य तन्मेऽमृतरसोपमम्	१५
न मातुर्न पितुस्तत्र स्मरिष्यामि न वेदमनः ।	
आर्तवान्युपभुञ्जाना पुष्पाणि च फलानि च	१६
न च तत्र ततः किञ्चिद्द्रष्टुमर्हसि विप्रियम् ।	
मत्कृतेन च ते शोको न भविष्यामि दुर्भरा	१७
यस्त्वया सह स स्वर्गो निरयो यस्त्वया विना ।	

कांही कंटक वृक्ष मार्गामध्ये असतील, त्या सर्वांचा स्पर्श मी आपल्याबरोबर असले, म्हणजे मला कापसाच्या अथवा कृष्णाजिनाच्या स्पर्शासारखा होईल. हे नाथ, मोठा वारा सुटून जी धूळ माझ्या अंगावर येऊन पडेल, ती मी अत्युत्तम चंदनचूर्णाची वृष्टीच समजेन. वनचर बनल्यानंतर तुझ्या सहवासांत असतांना, वनामध्ये मी जेव्हा कोमल तृणांत शयन करीन, तेव्हा त्या शयनापेक्षा राजवाड्यामध्ये लोकरीच्या कापडांची मऊ मऊ आस्तरणें घातलेल्या मंचकांबरलि शयन मला जास्ती का सुखकर होणार आहे ? पानें, मुळें अथवा फलें यांपैकी जें कांही थोडेंबहुत आपण स्वतः मला आणून द्याल, तेंच मला अमृतासारखें होईल. ( ११-१५ )

ऋतूंना अनुसरून जी जी पुष्पें अथवा फलें मिळतील, त्यांचें सेवन करूं लागलें असतां मला मातेचें, पित्याचें अथवा घराचेंही स्मरणदेखील होणार नाही. मी आल्याने आपलें कांही वाईट होईल, असें आपण मुळीच मनामध्ये आणूं नये व माझ्याकरिता आपणांला वाईट वाटण्याचेंही कारण नाही. माझे पोषण करणें आपल्याला मुळीच कठीण जाणार नाही. आपल्याबरोबर जी स्थिति मला प्राप्त होईल, तोच माझा स्वर्ग आहे आणि आपला वियोग होऊन केवढीही श्रेष्ठ स्थिति

इति जानन्परां प्रीतिं गच्छ राम मया सह	१८
अथ मामेवमव्यग्रां वनं नैव नयिष्यसे ।	
विषमद्यैव पास्यामि मा वशं द्विपतां गमम्	१९
पश्चादपि हि दुःखेन मम नैवास्ति जीवितम् ।	
उज्झितायास्त्वया नाथ तदैव मरणं वरम्	२०
इमं हि सहितुं शोकं सुहूर्तमपि नोत्सहे ।	
किं पुनर्दश वर्षाणि त्रीणि चैकं च दुःखिता	२१
इति सा शोकसंतप्ता विलप्य करुणं बहु ।	
बुक्रोश पतिमायस्ता भ्रूशमालिङ्ग्य सस्वरम्	२२
सा विद्धा बहुभिर्वाक्यैर्दिग्धैरिव गजाङ्गना ।	
चिरसंनियतं वाष्पं सुमोचाग्निमिवारणिः	२३
तस्याः स्फटिकसंकाशं वारि संतापसंभवम् ।	

जरी प्राप्त होणार असली, तरी ती मला नरकतुल्य आहे; हे माझे आपल्या ठिकाणी असलेले पराकाष्ठेचें प्रेम जाणून, हे राम, आपण मला बरोबर घेऊन वनांत जा. ( १६-१८ )

याप्रमाणे एकनिष्ठपणाने सेवा करणाऱ्या मला जर आपण वनांत नेत नसाल, तर शत्रूंच्या अधीन होऊन राहण्यापेक्षा मी आजच्या आजच विषप्राशन करीन. हे नाथ, आपण माझा त्याग करून गेलां म्हणजे आपल्या मागे तरी दुःखामुळे जिवंत राहणें मला शक्य नाहीच. तेव्हा आपण वनवासांत निघण्यापूर्वीच मरण येणें अधिक श्रेयस्कर आहे; कारण, असें झाल्याने वियोगदुःख तरी मला होणार नाही. मला हा शोक एक क्षणभरदेखील सहन होणार नाही; मग दहा, तीन आणि एक इतकीं वर्षे मी कोठून दुःखित राहणार ? ” ( १९-२० )

याप्रमाणे त्या शोकसंतप्त झालेल्या सीतेने दीनवाणीने अतिशयच विलाप केले आणि आपल्या जिवाचा फारच त्रास करून घेऊन व पतीला वारंवार कवटाळून धरून ती मोठमोठ्याने आक्रोश करूं लागली. विषलित बागांनी विद्ध झालेल्या हत्तिणीप्रमाणे रामाच्या अनेक भाषणांनी विद्ध झालेली ती सीता अग्नि बाहेर टाकणाऱ्या अरणीप्रमाणे फार वेळपर्यंत दाबून ठेविलेले अश्रु ढाळूं लागली. संतापान-  
म० १४ ( अयोध्या )

नेत्राभ्यां परिसुखाव पङ्कजाभ्यामिवोदकम्	२४
तत्सितामलचन्द्राभं मुखमायतलोचनम् ।	
पर्यशुष्यत बाष्पेण जलोद्धृतमिवाम्बुजम्	२५
तां परिष्वज्य बाहुभ्यां विसंज्ञामिव दुःखिताम् ।	
उवाच वचनं रामः परिविश्वासयंस्तदा	२६
न देवि तव दुःखेन स्वर्गमप्यभिरोचये ।	
न हि मेऽस्ति भयं किञ्चित्स्वयंभोरिव सर्वतः	२७
तव सर्वमभिप्रायमविज्ञाय शुभानने ।	
वासं न रोचयेऽरण्ये शक्तिमानपि रक्षणे	२८
यत्सृष्टासि मया सार्धं वनवासाय मैथिलि ।	
न विहातुं मया शक्या प्रीतिरात्मवता यथा	२९
धर्मस्तु गजनासोरु सद्भिराचरितः पुरा ।	
तं चाहमनुवर्तिष्ये यथा सूर्यं सुवर्चला	३०

मुळे तिच्या नेत्रांतून गळू लागलेले तें स्फटिकासारखें स्वच्छ जल कमलांतून गळणाऱ्या उदकाप्रमाणे दिसू लागलें. दीर्घ नेत्रांनी युक्त आणि पौर्णिमेच्या निर्मल चंद्राप्रमाणे असलेलें तें तिचें मुख अश्रूंमुळे, उदकांतून बाहेर काढिलेल्या कमला-प्रमाणे शुष्क दिसू लागलें. असो. ( २१--२५ )

याप्रमाणे दुःखित होऊन गतप्राण झाल्याप्रमाणे पडलेल्या त्या सीतेला शुद्धीवर आणण्याकरिता हातांनी कवटाळून धरून राम म्हणाला, “ हे देवि, तुला दुःख होत असेल, तर स्वर्गाचीही मला अभिरुचि नाही आणि स्वयंभू परब्रह्माप्रमाणे मला कोट्टनही भय प्राप्त होण्याचा संभव नाही; परंतु, हे सुमुखि, तुझा सर्व अभि-प्राय न समजल्यामुळे मी तुझें रक्षण करण्यास समर्थ असतांनाही तुझें अरण्यांत वास्तव्य मला बरें वाटलें नाही. हे मैथिली, माझ्यासहवर्तमान वनवास करण्याकरिताच जर तुला ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे, तर आत्मवेत्त्या पुरुषाला दगेचा त्याग करणें जसें अशक्य आहे, तसेंच माझ्या हातून तुझा त्याग होणें अशक्य आहे. हे गजनासोरु, × पूर्वीं सज्जनांनी जो धर्म आचरिलेला आहे, त्याच धर्माच्या

× हत्तीच्या शुंडेसारख्या जिच्या मांड्या आहेत अशी.

न खल्वहं न गच्छेयं वनं जनकनन्दिनि ।	
वचनं तन्नयति मां पितुः सत्योपबृंहितम्	३१
एष धर्मश्च सुश्रोणि पितुर्मातुश्च वक्ष्यता ।	
आज्ञां चाहं व्यतिक्रम्य नाहं जीवितुमुत्सहे	३२
अस्वार्थानं कथं दैवं प्रकारैरभिराध्यते ।	
स्वाधीनं समतिक्रम्य मातरं पितरं गुरुम्	३३
यत्र त्रयं त्रयो लोकाः पवित्रं तत्समं भुवि ।	
नान्यदस्ति शुभापाङ्गे तेनेदमभिराध्यते	३४
न सत्यं दानमानौ वा यज्ञो वाप्याप्तदक्षिणः ।	
तथा बलकराः सीते यथा सेवा पितुर्मता	३५
स्वर्गो धनं वा धान्यं वा विद्याः पुत्राः सुखानि च ।	
गुरुवृत्त्यनुरोधेन न किञ्चिदपि दुर्लभम्	३६

अनुरोधाने मी वागेन आणि तूही सूर्याला अनुसरून वागणाऱ्या सुवर्चलेप्रमाणे मला अनुसरून वाग. ( २६-३० )

हे जनककन्ये, माझे वनांत जाणें होणार नाही, असं होणेंच नाही; कारण सत्याने युक्त असलेलें तें पित्याचें वचन मला वनांत नेत आहे. हे सुंदरी, माता-पितरांच्या अधीन असणें हा धर्म आहे. तस्मात् त्यांच्या आज्ञेचें उल्लंघन करून प्राणधारण करण्याची माझी इच्छा नाही. माता, पिता व गुरु हें आपलें स्वाधीन असलेलें प्रत्यक्ष दैवत टाकून देऊन आपल्या स्वाधीन जें नाही, अशा दुसऱ्या दैवताची नाना प्रकारांनी आराधना कशी करावी ? ज्यांचें आराधन केलें असतां धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाची प्राप्ति होऊन त्रैलोक्याचें आराधन केल्याचें श्रेय येतें, त्या मातापितरांच्या सेवेसारखी दुसरी कोणतीही पवित्र गोष्ट या पृथ्वीवर नाही. न्हणून, हे मुलोचने, मी हें करित आहे. हे सीते, ज्याप्रमाणे पितृसेवा परलोकहितावद्द होत, त्याप्रमाणे सत्य, दान, मान अथवा विपुल दक्षिणेने युक्त असा यज्ञही होत नाही. ( ३०-३५ )

वडिलांच्या मर्जाप्रमाणे वागणाऱ्याला स्वर्ग, धन, धान्य, विद्या, पुत्र आणि सुख यांपैकी कांहीच दुर्लभ नाही. मातापितरांच्या सेवेमध्ये तत्पर राहणाऱ्या महा-

देवगन्धर्वगोलोकान्ब्रह्मलोकान्स्तथा परान् ।	
प्राप्नुवन्ति महात्मानो मातापितृपरायणाः	३७
स मा पिता यथा शास्ति सत्यधर्मपथे स्थितः ।	
तथा वर्तितुमिच्छामि स हि धर्मः सनातनः	३८
मम सन्ना मतिः सीते नेतुं त्वां दण्डकावनम् ।	
वसिष्यामीति सा त्वं मामनुयातुं सुनिश्चिता	३९
सा हि दिष्टानवद्याङ्गि वनाय मदिरेक्षणे ।	
अनुगच्छस्व मां भीरु सहधर्मचरि भव	४०
सर्वथा सदृशं सीते मम स्वस्य कुलस्य च ।	
व्यवसायमनुक्रान्ता कान्ते त्वमतिशोभनम्	४१
आरभस्व शुभश्रोणि वनवासक्षमाः क्रियाः ।	
नेदानीं त्वदृते सीते स्वर्गोऽपि मम रोचते	४२
ब्राह्मणेभ्यश्च रत्नानि भिक्षुकेभ्यश्च भोजनम् ।	
देहि चाशंसमानेभ्यः संत्वरस्व च मा चिरम्	४३

तस्यांना देवलोक, गंधर्वलोक, गोलोक ब्रह्मलोक व इतरही शुभ लोक प्राप्त होतात. सत्य धर्माच्या मार्गाने वागणारा माझा पिता ज्याप्रमाणे आज्ञा करित आहे, त्याप्रमाणे वागण्याची माझी इच्छा आहे; कारण तौच सनातन धर्म आहे. हे सीते, तुला दंडकारण्यांत नेण्यासंबंधाने माझे जें विरुद्ध मत होतें, तें नाहीसैं झालें आहे; कारण वनांत वास्तव्य करणारच अशा दृढ निश्चयाने माझ्या मागोमाग येण्याचा तूं निश्चयच केला आहेस. तस्मात्, हे सुंदरी, हे आरक्तनयने, मी तुला वनांत येण्याची अनुज्ञा देतो. हे भिच्ये, तूं माझ्याबरोबर चल आणि सहधर्मचारिणी हो. ( ३६-४० )

हे सीते, तूं जो हा अत्युत्कृष्ट निश्चय केला आहेस, तो तुझ्या स्वतःच्या व माझ्या कुलाला अनुरूप असच आहे. हे सुंदरी, आता वनवासाला योग्य अशीं जीं कांही कृत्ये तुला करावयाचीं असतील तीं कर. हे सीते, तुझ्यावाचून आता मला स्वर्गही रुचणार नाही. ब्राह्मणांना रत्ने दान कर, बुभुक्षित भिक्षुकांना भोजन घाल आणि निघण्याची त्वरा कर; विलंब लावूं नकोस. मोठमोठीं मौल्यावन्न भूषणें, मोठमोठीं

भूषणानि महार्हाणि वरचत्त्राणि यानि च ।  
रमणीयाश्च ये केचित्क्रीडाथश्चाप्युपस्कराः ४४  
शयनीयानि यानानि मम चान्यानि यानि च ।

देहि स्वभृत्यवर्गस्य ब्राह्मणानामनन्तरम् ४५  
अनुकूलं तु सा भर्तुर्ज्ञात्वा गमनमात्मनः ।

क्षिप्रं प्रमुदिता देवी दातुमेव प्रचक्रमे ४६

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रिंशः सर्गः ॥ ३० ॥

एकत्रिंशः सर्गः ।

[१३०४]

एवं श्रुत्वा स संवादं लक्ष्मणः पूर्वमागतः ।

वाष्पपर्याकुलमुखः शोकं सोढुमशक्नुवन् १

स भ्रातुश्चरणौ गाढं निपीड्य रघुनन्दनः ।

सीतामुवाचातियशां राघवं च महाव्रतम् २

यदि गन्तुं कृता बुद्धिर्वनं मृगगजायुतम् ।

अहं त्वानुगामिष्यामि वनमग्रे धनुर्धरः ३

वृत्ते, मनोहर अर्शी क्रीडासाधनें, शय्या, वाहनें आणि इतरही जें जें म्हणून कांही माझेही असेल, तें तें ब्राह्मणांना देऊन शिल्लक राहिल्यावर आपल्या सेवक-वर्गाला देऊन टाक. ” असें रामाने सांगितल्यानंतर, आपलें वनांत जाणें भल्याला इष्ट आहे; असें समजून आल्यामुळे सीतादेवी तत्क्षणीं आनंदित झाली आणि तिने रत्नें वगैरे देण्यालाच आरंभ केला. ( ४१-४६ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी तिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ३० ॥

याप्रमाणे संवाद ऐकून त्यापूर्वीच तेथे येऊन उभा असलेल्या लक्ष्मणाचें मुख अश्रूंनी व्याप्त झालें आणि रामवियोगजन्य शोक सहन करणें, त्याला अशक्य झालें. तेव्हा तो रघुनंदन लक्ष्मण भ्रात्याचे चरण घट्ट धरून अतियशस्वी सीते-सहवर्तमान महाव्रतस्थ रामाला म्हणाला “ मृग व गज यांनी युक्त असलेल्या वनांत जाण्याचा जर आपला निश्चय झाला असेल, तर धनुष्य धारण करून मी आपल्याबरोबरच वनांत जाण्याला पुढे होणार. पक्षी आणि मृगसमुदाय यांच्या

मया समेतोऽरण्यानि रम्याणि विचरिष्यासि ।  
 पश्चिभिर्भृङ्गयूथैश्च संघुष्टानि समन्ततः ४  
 न देवलोकाक्रमणं नामरत्वमहं वृणे ।  
 ऐश्वर्यं चापि लोकानां कामये न त्वया विना ५  
 एवं ब्रुवाणः सौमित्रिर्वनवासाय निश्चितः ।  
 रामेण बहुभिः सान्त्वैर्निषिद्धः पुनरब्रवीत् ६  
 अनुज्ञातस्तु भवता पूर्वमेव यदस्म्यहम् ।  
 किमिदानीं पुनरपि क्रियते मे निवारणम् ७  
 यदर्थं प्रतिषेधो मे क्रियते गन्तुमिच्छतः ।  
 एतदिच्छामि विज्ञातुं संशयो हि ममानघ ८  
 ततोऽब्रवीन्महातेजा रामो लक्ष्मणमग्रतः ।  
 स्मितं प्राग्गामिनं धीरं याचमानं कृताञ्जलिम् ९  
 स्निग्धो धर्मरतो धीरः सततं सत्पथे स्थितः ।  
 प्रियः प्राणसमो वश्यो विधेयश्च सखा च मे १०

योगाने आसमंतात् नादित ज्ञालेल्या रम्य अरण्यामध्ये माइयासहवर्तमान आपण संचार करावा. ( १-४ )

आपणांचाचून देवलोकाला जाण्याची, अमरपणाची अथवा त्रैलोक्याच्या आधिपत्याचीही मला इच्छा नाही." वनवासाला जाण्याचा ज्याचा अगदी निश्चयच झाला आहे, असा लक्ष्मण याप्रमाणे भाषण करून लागला असता त्या रामाने नाना प्रकारच्या सांत्वनपूर्वक भाषणांनी त्याचा निषेध केला असूनही तो म्हणाला, " आपण जर मला पूर्वीच वनांत येण्याची अनुज्ञा दिली आहे, तर पुनरपि आता आपण माझे निवारण कां करितां ? मी जाण्याची इच्छा करित असतांना आपण कशाकरिता मला अडथळा करित आहां, हें जाणण्याची माझी इच्छा आहे; कारण, हे निष्पापा, आधी स्वतः आपण होऊन वनांत चलण्या-विषयी म्हटलें असून, आता नको कां म्हणण्यांत येत आहे, याबद्दल मला संशय आहे. " ( ५-८ )

तेव्हा आपल्यापूर्वी जाण्यास तयार, समंजस आणि हात जोडून प्रार्थना करीत



मयाद्य सह सौमित्रे त्वयि गच्छति तद्वनम् ।	
को भजिष्यति कौसल्यां सुमित्रां वा यशस्विनीम् ११	
अभिवर्षति कामैर्यः पर्जन्यः पृथिवीमिव ।	
स कामपाशपर्यस्तो महातेजा महीपतिः	१२
सा हि राज्यमिदं प्राप्य नृपस्याश्वपतेः सुता ।	
दुःखितानां सपत्नीनां न करिष्यति शोभनम्	१३
न स्मरिष्यति कौसल्यां सुमित्रां च सुदुःखिताम् ।	
भरतो राज्यमासाद्य कैकेय्यां पर्यवस्थितः	१४
तामार्यां स्वयमेवेह राजानुग्रहणेन वा ।	
सौमित्रे भर कौसल्यामुक्तमर्थममुं चर	१५
एवं मयि च ते भक्तिर्भविष्यति सुदर्शिता ।	
धर्मज्ञ गुरुपूजायां धर्मश्चाप्यतुलो महान्	१६

समोर उभ्या असलेल्या लक्ष्मणाला महातेजस्वी राम म्हणाला, “ तूं माझे ठिकारणीं प्रेम करणारा, धर्माविषयी रत, विचारी, नेहमी सन्मार्गाने वागणारा, प्राणाप्रमाणे मला प्रिय, माझ्या अधीन व माझा आज्ञाधारक असा माझा सख्ता आहेस; परंतु, हे लक्ष्मणा, तूं आज माझ्या बरोबर त्या वनांत निघालास म्हणजे कौसल्येची अथवा यशस्विनी सुमित्रेची शुश्रूषा कोण करणार ? पृथ्वीवर जलवर्षाव करणाऱ्या पर्जन्याप्रमाणे मनोरथसिद्धीची जा वृष्टि करित असतो, तो महातेजस्वी भूपति आज कामपाशांत जखडून गेलेला आहे. तेव्हा अश्वपतिराजाची कन्या ती कैकेयी हें राज्य प्राप्त झाल्यावर दुःखाने गांजलेल्या आपल्या सवतींचें चांगलें करणार नाही. ( ९-१३ )

कैकेयीच्याच धोरणाने वागणाऱ्या भरताला, राज्य प्राप्त टाल्यावर, कौसल्येचें अथवा अत्यंत दुःखित झालेल्या सुमित्रेचें स्मरणदेखील होणार नाही; यास्तव, हे लक्ष्मणा, येथे राहून तूं स्वतः अथवा राजाच्या अनुग्रहाने त्या सार्ध्यांचें आणि कौसल्येचें पोषण करून मी सांगितल्याप्रमाणे वाग. असें केलें असतां माझे ठिकारणीं असलेलें तुजें प्रेम तूं चांगल्या प्रकारें दर्शविलेंस असें होईल आणि हे धर्मवेत्त्या, मातापित्यांची सेवा करणें हा एक मोठा अनुपम धर्म आहे. तस्मात्,

एवं कुरुष्व सौमित्रे मत्कृते रघुनन्दन ।	
अस्माभिर्विप्रहीणाय मातुर्नो न भवेत्सुखम्	१७
एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः शृङ्गण्या गिरा ।	
प्रत्युवाच तदा रामं वाक्यज्ञो वाक्यकोविदम्	१८
तवैव तेजसा वीर भरतः पूजयिष्यति ।	
कौसल्यां च सुमित्रां च प्रयतो नास्ति संशयः	१९
यदि दुःस्थो न रक्षेत भरतो राज्यमुत्तमम् ।	
प्राप्य दुर्मनसा वीर गर्वेण च विशेषतः	२०
तमहं दुर्मतिं क्रूरं वधिष्यामि न संशयः ।	
तत्पक्षानपि तान्सर्वास्त्रैलोक्यमपि किं तु सा	२१
कौसल्यां विभ्रयादार्या सहस्रं मद्धिधानपि ।	
यस्याः सहस्रं ग्रामाणां संप्राप्तमुपजीविनाम्	२२
तदात्मभरणे चैव मम मातुस्तथैव च ।	
पर्याप्ता मद्धिधानां च भरणाय मनास्विनी	२३

हे रघुनन्दना लक्ष्मणा, माझ्याकरिता तू हें कर. आपण टाकून गेलों, म्हणजे आपल्या मातेला सुख होणार नाही. ” ( १४-१७ )

याप्रमाणे रामाने सांगितलें असतांही भाषण कसें करावें, हें जाणणारा लक्ष्मण दुसऱ्याच्या भाषणांतील मर्म जाणणाऱ्या रामाला अति मधुर वाणीने म्हणाला, “ हे वीरा, तुझ्याच तेजाच्या योगाने भरत आत्मसंयमन करून कौसल्येला व सुमित्रेला मान देईल, यांत संशय नाही. हे वीरा, उन्मार्गाचें अवलंबन करून दुष्ट बुद्धीने आणि विशेषतः गर्वाने या प्राप्त झालेल्या राजाचें जर भरत उग्रदृष्टीने परिपालन न करील, तर त्या क्रूर व दुष्टमति भरताचा मी निःसंशय वध करीन. इतकेंच नव्हे परंतु, त्याच्या पक्षाचे जे कांही असतील त्या सर्वांचा वध करून मी त्रेलोक्याचाही वध करीन. शिवाय, ती साध्वी कौसल्या माझ्यासारिखे हजारों पोसण्यास समर्थ आहे; कारण, तिच्यावर अवलंबून असलेल्या लोकांकरिता हजार गाव तिला मिळालेले आहेत. ( १८-२२ )

तस्मात् ती अत्यन्त उदार अन्तःकरणाची कौसल्या आपल्या स्वतःचें; माझ्या

कुरुष्व मामनुचरं वैधर्म्यं नेह विद्यते ।	
कृतार्थोऽहं भविष्यामि तव चार्थः प्रकल्प्यते	२४
धनुरादाय सगुणं खनित्रपिटकाधरः ।	
अग्रतस्ते गमिष्यामि पन्थानं तव दर्शयन्	२५
आहरिष्यामि ते नित्यं मूलानि च फलानि च ।	
वन्यानि च तथान्यानि स्वाहार्हाणि तपस्विनाम्	२६
भवांस्तु सह वैदेह्या गिरिसानुपु रंस्यसे ।	
अहं सर्वं करिष्यामि जाग्रतः स्वपतश्च ते	२७
रामस्त्वनेन वाक्येन सुप्रीतः प्रत्युवाच तम् ।	
व्रजापृच्छस्व सौमित्रे सर्वमेव सुहृज्जनम्	२८
ये च राज्ञो ददौ दिव्ये महात्मा वरुणः स्वयम् ।	
जनकस्य महायज्ञे धनुषी रौद्रदर्शने	२९
अभेद्ये कवचे दिव्ये तूष्णी चाक्षय्यसायकौ ।	

भातेचें आणि माझ्यासारख्या हजारोंचें पोषण करण्यास समर्थ आहे. आपण मला अनुयायी करा. यांत कांहीएक धर्माविरुद्ध होत नाही. तसें ज्ञान्याने मी कृत-कृत्य होईन आणि आपलेंही कार्य होईल. यास्तव, प्रत्यंचेसहवर्तमान धनुष्य धारण करून आणि कुदळ व एक पेटी बरोबर घेऊन आपणांला मार्ग दाखविण्या-करिता मी आपल्या पुढे चालेन. मी नेहमी वनांतील मुलें, फळें व तपस्व्यांच्या होमकर्मांला योग्य असे इतरही पदार्थ तुम्हांला नित्य आणून देत जाईन. आपण खुशाल पर्वतावर वैदेही सीतेसहवर्तमान आनन्दाने कालक्रमणा करीत जा. तुम्ही जागे असतांना अथवा शयन करीत असतांना मी सर्व कांही करीन. ” ( २३-२७ )

लक्ष्मणाच्या भाषणाने राम अतिशयच प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, “ हे लक्ष्मणा, तर मग चल आणि सर्व सुहृदांचा निरोप घे. जनकाच्या महायज्ञामध्ये दिसण्यांतही भयंकर अशीं जीं दोन दिव्य धनुष्यें स्वतः जनकराजाला महात्म्या वरुणाने दिलीं होती व जीं जनकराजाने विवाहसमयी आपणांस आंदण दिलीं, तीं दोनही दिव्य अभेद्य कवचे, अक्षय बाणांनी भरलेले दोनही भाते व सुव-

आदित्यविमलाभौ द्वौ खड्गौ हेमपरिष्कृतौ	३०
सत्कृत्य निहितं सर्वमेतदाचार्यसद्मनि ।	
सर्वमायुधमादाय क्षिप्रमात्रज लक्ष्मण	३१
स सुहृज्जनमामन्थ्य वनवासाय निश्चितः ।	
इक्ष्वाकुगुरुमागम्य जग्राहायुधमुत्तमम्	३२
तद्विच्यं राजशार्दूलः सत्कृतं माल्यभूषितम् ।	
रामाय दर्शयामास सौमित्रिः सर्वमायुधम्	३३
तमुवाचात्मवात्रामः प्रीत्या लक्ष्मणमागतम् ।	
काले त्वमागतः सौम्य काङ्क्षिते मम लक्ष्मण	३४
अहं प्रदातुमिच्छामि यदिदं मामकं धनम् ।	
ब्राह्मणेभ्यस्तपस्विभ्यस्त्वया सह परंतप	३५
वसन्तीह दृढं भक्त्या गुरुषु द्विजसत्तमाः ।	
तेषामपि च मे भूयः सर्वेषां चोपजीविनाम्	३६

वसिष्ठपुत्रं तु सुयज्ञमार्यं त्वमानयाशु प्रवरं द्विजानाम् ।

र्षानी मढविलेले आणि सूर्याप्रमाणे प्रभा असलेले असे दोनही निर्मल खड्ग हीं सर्व सत्कारपूर्वक आचार्यांच्या घरी ठेविली आहेत, तीं सर्व आयुधें घेऊन, हे लक्ष्मणा, तूं सत्वर चल ” ( २८-३१ )

याप्रमाणे रामाने सांगितलें असतां वनवासाला जाण्याचा निश्चय केलेल्या लक्ष्मणाने आपल्या मित्रमंडळींचा निरोप घेऊन व इक्ष्वाकु-कुलाचे गुरु वसिष्ठ यांजकडे जाऊन, त्याने तीं सर्व उत्तम आयुधें मागून घेतलीं व तदनंतर त्या नृपश्रेष्ठ लक्ष्मणाने पुष्पांनीं भूषित आणि पूजा केलेलीं अशीं तीं सर्व आयुधें रामाला दाखविलीं. तेव्हा जवळ अलेल्या लक्ष्मणाला जितेंद्रिय राम प्रीतीने म्हणाला, “ हे सौम्या, हे लक्ष्मणा, अगदी मला हवें होतें, त्या वेळेवरच तूं आला आहेस. हे शत्रुतापना, हें जें कांहीं माझे म्हणून धन आहे तें सर्व तपस्वी ब्राह्मणांना मी तुझ्या हाताने देववून टाकण्याची इच्छा करीत आहे. आपल्या गुरूशीं दृढ प्रेमामेने वागणारे आणि आपले आश्रित या सर्वांना मला आणखी दान देण्याची इच्छा आहे. ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ अशा वसिष्ठपुत्र

अपि प्रयास्यामि वनं समस्तानभ्यर्च्य शिष्टानपरान्द्विजातीन् ३७  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥

द्वात्रिंशः सर्गः ।

[१३४१]

ततः शासनमाज्ञाय भ्रातुः प्रियकरं हितम् ।  
गत्वा स प्रचिवेशाशु सुयज्ञस्य निवेशनम् १  
तं विप्रमग्न्यगारस्थं वन्दित्वा लक्ष्मणोऽब्रवीत् ।  
सखेऽभ्यागच्छ पश्य त्वं वेश्म दुष्करकारिणः २  
ततः संध्यामुपास्थाय गत्वा सौमित्रिणा सह ।  
ऋद्धं स प्राविशलक्ष्म्या रम्यं रामनिवेशनम् ३  
तमागतं वेदविदं प्राञ्जलिः सीतया सह ।  
सुयज्ञमभिक्राम राघवोऽग्निमिवाचिंतम् ४  
जातरूपमयैर्मुख्यैरङ्गदैः कुण्डलैः शुभैः ।  
सहैमसूत्रैर्मणिभिः केयूरैर्वलयैरपि ५  
अन्यैश्च रत्नैर्बहुभिः काकुत्स्थः प्रत्यपूजयत् ।

आर्य सुयज्ञाला तूं सत्वर घेऊन ये, म्हणजे त्या सर्व ब्राह्मणांचें आणि राहिलेल्या इतरही सदाचारसंपन्न द्विजांचें पूजन करून मी वनामध्ये जाईन.” (३२-३७)

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतांल अयोध्याकांडापैकी एकतिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ३१ ॥

तदनंतर प्रिय आणि हितावह अशी आपल्या भ्रात्याची ती आज्ञा मान्य करून, लक्ष्मण सत्वर तेथून निघून सुयज्ञाच्या घरीं गेला आणि होमशाळेंत बसलेल्या त्या विप्राला वंदन करून, लक्ष्मण म्हणाला, “हे मित्रा, पहा, अघटित कृत्य करणाऱ्या रामाच्या घरीं एकदा चल.” तदनंतर मध्यान्ह संध्या उरकून लक्ष्मणाला बरोबर घेऊन तो रम्य आणि वैभवसंपन्न अशा रामाच्या गृहामध्ये गेला. तेव्हा तो वेदवेत्ता सुयज्ञ आला असतां होमकर्ता पूजन केलेला अग्नीच आला आहे कीं काय, असें समजून राम सीतेसहवर्तमान हात जोडून त्याला सामोरा गेला. (१-४)

सुवर्णमय अशीं श्रेष्ठ बाहुभूषणें, शुभ कुंडलें, सोन्यांत ओवलेल्या रत्नमाला,

सुयज्ञं स तदोवाच रामः सीताप्रचोदितः	६
हारं च हेमसूत्रं च भार्यायै सौम्य हारय ।	
रशनां चाथ सा सीता दातुमिच्छति ते सखी	७
अङ्गदानि च चित्राणि केयूराणि शुभानि च ।	
प्रयच्छति सखी तुभ्यं भार्यायै गच्छती वनम्	८
पर्यङ्कमग्न्यास्तरणं नानारत्नविभूषितम् ।	
तमपीच्छति वैदेही प्रतिष्ठापयितुं त्वयि	९
नागः शत्रुञ्जयो नाम मातुलोऽयं ददौ मम ।	
तं ते निष्कसहस्रेण ददामि द्विजपुंगव	१०
इत्युक्तः स तु रामेण सुयज्ञः प्रतिगृह्य तत् ।	
रामलक्ष्मणसर्तानां प्रयुयोजाशिषः शिवाः	११
अथ भ्रातरमव्यग्रं प्रियं रामः प्रियंवदम् ।	
सौमित्रिं तमुवाचेदं ब्रह्मैव त्रिदशेश्वरम्	१२

ऋषीं, आंगठ्या आणि इतरही अनेक रत्नें यांच्या योगाने सुयज्ञाचा सत्कार केल्यावर, ककुत्स्थकुलोत्पन्न राम, त्याच्या भायेंला अलंकार वगैरे देण्याविषयी सीतेने सांगितल्यानंतर सुयज्ञाला म्हणाला, “ हे सौम्या, हार आणि ही सोन्याची गळसरी तू आपल्या भायेंकडे पाठीव आणि तुझ्या भायेंची ती सखी सीता कमरपट्टाही तिला देण्याच्या विचारांत आहे. अद्भुत बाहुभूषणें आणि उत्कृष्ट कडीं तुझ्या भायेंला तिची सखी वनांत जातांना देऊन टाकण्याच्या विचारांत आहे. नाना प्रकारच्या रत्नांनी भूषित आणि उत्कृष्ट आस्तरणांनी युक्त असा मंचकही दानपूर्वक तुझ्या घरीं वैदेही पोचविणार आहे. शत्रुंजयं म्हणून जो गज मला मातुलाने दिला आहे, तो मी सहस्र निष्कांसहवर्तमान, हे द्विजश्रेष्ठ, तुला देतो. ” ( ५-१० )

याप्रमाणे रामाने सांगितल्यावर सुयज्ञाने त्या दानाचा स्वीकार करून राम, लक्ष्मण आणि सीता यांना कल्याणकारक आशीर्वाद दिले. तेव्हा देवराज इंद्राला ब्रह्मदेवच सांगत आहे कीं काय, असा तो प्रिय राम आपल्या एकनिष्ठ व प्रिय भाषण करणाऱ्या भ्रात्या लक्ष्मणाला म्हणाला “ हे लक्ष्मणा, अगस्त्य ऋषींचे पुत्र व

अगस्त्यं कौशिकं चैव तावुभौ ब्राह्मणोत्तमौ ।	
अर्चयाह्वय सौमित्रे रत्नैः सस्यमिवाम्बुभिः	१३
तर्पयस्व महाबाहो गोसहस्रेण राघव ।	
सुवर्णरजतैश्चैव मणिभिश्च महाधनैः	१४
कौसल्यां च य आशीर्भिर्भक्तः पर्युपतिष्ठति ।	
आचार्यस्तैत्तिरीयाणामभिरूपश्च वेदवित्	१५
तस्य यानं च दासीश्च सौमित्रे संप्रदापय ।	
कौशेयानि च वस्त्राणि यावच्चुष्यति स द्विजः	१६
सूतश्चित्ररथश्चार्यः सचिवः सुचिरोषितः	१७
तोषयैतं महाहैश्च रत्नैर्वस्त्रैर्धनैस्तथा ।	
पशुकामिश्च सर्वाभिर्गवां दशशतेन च	१८
ये च मे कठकालापा बहवो दण्डमाणवाः ।	
नित्यस्वाध्यायशीलत्वान्नान्यत्कुर्वन्ति किञ्चन	१९
अलसाः स्वादुकामाश्च महतां चापि संमताः ।	

विश्वामित्र ऋषींचे पुत्र या उभयता द्विजश्रेष्ठांना बोलावून आणून, तूं त्यांचें पूजन कर आणि नंतर पर्जन्य ज्याप्रमाणे उदकाची पिकावर वृष्टि करितो, त्याप्रमाणे रत्नांची वृष्टि करून तूं त्यांना तृप्त कर. हे महापराक्रमी रघुवंशजा लक्ष्मणा, सहस्र गाई, सुवर्ण, रजत आणि मोठमोठीं रत्नें यांच्या योगाने तूं त्यांचें संतर्पण कर. तैत्तिरीय शाखा म्हणणाऱ्यांचा आचार्य, सद्गुणी आणि वेदवेत्ता असा जो अनुरक्त ब्राह्मण कौसल्येपाशी मोठ्या भक्तीने राहत असून तिला नित्य आशीर्वाद देत असतो. ( ११-१५ )

त्या ब्राह्मणाला तो संतुष्ट होईपर्यंत वाहनें, दासी आणि रेशमी वस्त्रें तूं देवीव. हा चित्ररथ नामक सारथि फार दिवस आपल्या घरां राहिला असून, सभ्य च सन्नमसलत देणारा आहे. तेव्हा मोठमोठीं मौल्यवान् रत्नें, वस्त्रें, संपत्ति, सर्व प्रकारच्या शेत्या इत्यादि यज्ञिय पशु आणि सहस्र गाई देऊन तूं त्याला संतुष्ट कर. कठकालापशाखांचें अध्ययन करणारे असे जे पुष्कळ दंड धारण करणारे माझे मित्र नेहमी वेदाध्ययन करण्याविषयी तत्पर असल्यामुळे दुसरें कांहीएक

तेषामशीतियानानि रत्नपूर्णानि दापय	२०
शालिवाहसहस्रं च द्वे शते भद्रकांस्तथा ।	
व्यञ्जनार्थं च सौमित्रे गोसहस्रमुपाकुरु	२१
मेखलीनां महासङ्घः कौसल्यां समुपस्थितः ।	
तेषां सहस्रं सौमित्रे प्रत्येकं संप्रदापय	२२
अम्बा यथा नो नन्देच्च कौसल्या मम दक्षिणाम् ।	
तथा द्विजार्तीस्तान्सर्वाल्लक्ष्मणार्चय सर्वशः	२३
ततः पुरुषशार्दूलस्तद्धनं लक्ष्मणः स्वयम् ।	
यथोक्तं ब्राह्मणेन्द्राणामददाद्धनदो यथा	२४
अथाब्रवीद्ब्राह्मणलांस्तिष्ठतश्चोपजीविनः ।	
स प्रदाय बहुद्रव्यमेकैकस्योपजीवनम्	२५
लक्ष्मणस्य च यद्वेश्म गृहं च यदिदं मम ।	
अशून्यं कार्यमेकैकं यावदागमनं मम	२६

करीत भाहीत, मिष्टान्नाची इच्छा करणारे असूनही स्वाध्यायांत व्यत्यय येईल, या भीतीने भिक्षेला जाण्याचादेखील जे आळस करतात आणि अत्यन्त सद्गर्तनी असल्यामुळे मोठ्या लोकांनाही जे मान्य आहेत, त्यांना ऐशी उंट रत्नें, हजार बैल भात, उसळीला वगैरे उपयोगी पडणारें दोनशे बैल धान्य आणि सहस्र गाई, हे लक्ष्मणा, तूं दे. ( १६-२१ )

ब्रह्मचारी लोकांचा एक भोठा समुदायच ( विवाहाकरिता ) कौसल्येकडे येऊन बसलेला आहे: त्यांपैकी प्रत्येकाला, हे लक्ष्मणा, हजार हजार मोहरा तूं देवीव. हे लक्ष्मणा, आपल्या कौसल्या मातेला आनंद होईल, अशा रीतीने सर्व प्रकारें तूं त्या सर्व ब्राह्मणांचें पूजन कर. ” तदनंतर पुरुषश्रेष्ठ लक्ष्मणाने स्वतः रामाने सांगितलेलें तें धन कुबेराप्रमाणे श्रेष्ठ ब्राह्मणांना अर्पण केलें. नंतर अश्रूंनी ज्यांचा कंठ दाटून आलेला आहे व जे तथे उभे राहिले आहेत, अशा आपल्या आश्रितांना, उपजीविकेला पुरण्यापुरतें विपुल द्रव्य प्रत्येकाला देऊन, तो राम म्हणाला, “ मी येईतोंपर्यंत लक्ष्मणाचें घर व माझे हें घर तुम्हीं एकेकजण आळीपाळीने राखण करीत जा. ” ( २२-२६ )



इत्युक्त्वा दुःखितं सर्वं जनं तमुपजीविनम् ।	
उवाचेदं धनाध्यक्षं धनमानयितां मम	२७
ततोऽस्य धनमाजहुः सर्व एवोपजीविनः ।	
स राशिः सुमहांस्तत्र दर्शनीयो ह्यदृश्यत	२८
ततः स पुरुषव्याघ्रस्तद्धनं सह लक्ष्मणः ।	
द्विजेभ्यो बालवृद्धेभ्यः कृपणेभ्यो ह्यदापयत्	२९
तत्रासीत्पिङ्गलो गार्ग्यस्त्रिजटो नाम वै द्विजः ।	
क्षतवृत्तिर्वने नित्यं फालकुहाललाङ्गली	३०
तं वृद्धं तरुणीं भार्या बालानादाय दारकान् ।	
अब्रवीद्ब्राह्मणं वाक्यं स्त्रीणां भर्ता हि देवता	३१
अपास्य फालं कुहालं कुरुष्व वचनं मम ।	
रामं दर्शय धर्मज्ञं यदि किञ्चिद्वाप्स्यसे	३२
स भार्याया वचः श्रुत्वा शाटीमाच्छाद्य दुःखदाम् ।	
स प्रातिष्ठत पन्थानं यत्र रामनिवेशनम्	३३

असें त्या तेथे जुळलेल्या सर्व दुःखित व आश्रित लोकांना सांगून “ माझ्या-  
कडे धन घेऊन ये, ” म्हणून धनाध्यक्षाला रामाने सांगितलें असतां सर्वही सेवक  
त्याच्याकडे धन घेऊन आले. तेव्हा बघण्यासारिखा फारच मोठा द्रव्याचा  
ढीम त्या ठिकाणीं दृष्टीस पडूं लागला. तदनंतर लक्ष्मणासहवर्तमान त्या पुरुषश्रेष्ठ  
रामाने बालापासून तों वृद्धापर्यंत दीन ब्राह्मणांना तें द्रव्य देऊन टाकिलें. त्या  
ठिकाणीं वर्णाने पिंगट असा एक गार्ग्यगोत्री त्रिजट म्हणून ब्राह्मण होता. त्याच्या  
उपजीविकेला कांही साधन नसल्यामुळे खोरें, कुदळ व नांगर घेऊन तो नेहमी वना-  
मध्ये फिरत असे. त्या वृद्ध ब्राह्मणाकडे आपल्या लहानलहान मुलांना आणून, त्याची  
तरुण भार्या त्याला म्हणाली, “ भर्ता हें स्त्रियांचें दैवत आहे. असें असल्यामुळे  
मी आपणांला सांगणें जरी योग्य नव्हे, तरी या वेळीं आपण माझें ऐकाच. हें  
खोरें व कुदळ टाकून देऊन, आपण जर धर्मज्ञ रामाची भेट घ्याल, तर आपणांला  
कांहीतरी मिलेल. ” ( २७-३२ )

हें भार्येचें भाषण श्रवण केल्यावर, फारच जीर्ण झाला असल्यामुळे

भृग्वङ्गिरःसमं दीप्त्या त्रिजटं जनसंसदि ।	
आपञ्चमायाः कक्ष्याया नैतं कश्चिदवारयत्	३४
स राममासाद्य तदा त्रिजटो वाक्यमब्रवीत् ।	
निर्धनो बहुपुत्रोऽस्मि राजपुत्र महाबल	३५
क्षतवृत्तिर्वने नित्यं प्रत्यवेक्षस्व मामिति ।	
तमुवाच ततो रामः परिहाससमन्वितम्	३६
गवां सहस्रमप्येकं न च विश्राणितं मया ।	
परिक्षिपसि दण्डेन यावत्तावदवाप्स्यसे	३७
स शार्दीं परितः कट्यां संभ्रान्तः परिवेष्ट्य ताम् ।	
आविध्य दण्डं त्रिक्षेप सर्वप्राणेन वेगतः	३८
स तीर्त्वा सरयूपारं दण्डस्तस्य कराच्च्युतः ।	
गोत्रजे बहुसाहस्रे पपातोक्षाणसंनिधौ	३९
तं परिष्वज्य धर्मात्मा आवाप्य सरयूतटात् ।	

अंगावर घेण्यासहई अयोग्य असा एक पंचा त्याने अंगावर घेतला आणि ज्या मार्गाला रामाचें घर होतें, तिकडे तो वृद्ध ब्राह्मण निघाला. भृगु आणि अंगिरा याप्रमाणे तो त्रिजट ब्राह्मण देदीप्यमान असल्यामुळे रामाच्या वाड्यांतील पांचव्या चौकांत येईतोपर्यंत त्याला कोणाही आडकाठी केली नाही. तेव्हा रामाकडे जाऊन तो त्रिजट म्हणाला, “ हे महाबलाड्या राजपुत्रा, मी निर्धन असून, माझ्या पदरीं बरींच मुलेंवाळें आहेत व माझ्या उपजीविकेला कांही साधन नसून मी नेहमी वनामध्ये हिंडत असतो. करिता, माझ्याकडे कृपादृष्टि कर. ” यानंतर राम थोडेने त्याला म्हणाला “ गाईपैकी मी अजून एक हजारदेखील कोणाला दिव्या नाहीत. यास्तव आपण हा दंड जितका लांब फेकाल, तितक्या प्रदेशभर आपणांला गाई मिळतील. ” ( ३३-३७ )

असें रामाने सांगितल्यावर त्या त्रिजटाने लगवर्गाने तो पंचा कमरेभोवताली गुंडाळिला आणि सर्व सामर्थ्याने तो दंड गरगर फिरवून वेगावेगाने भिरकावून दिला. त्या त्रिजटाच्या हातांतून सुटलेला तो दंड सरयू नदी ओलांडून हजारों गाई ज्यामध्ये आहेत, अशा गोत्रजांत बैलांचे समीप जाऊन पडला. तदनंतर

आनयामास ता गावस्त्रिजटस्याश्रमं प्रति ४०

उवाच च तदा रामस्तं गार्ग्यमभिसान्त्वयन् ।

मन्युर्न खलु कर्तव्यः परिहासो ह्ययं मम ४१

इदं हि तेजस्तव यद् दुरत्ययं तदेव जिज्ञासितुमिच्छता मया ।

इमं भवानर्थमभिप्रचोदितो वृणीष्व किं चेदपरं व्यवस्यसि ४२

ब्रवीमि सत्येन न ते स्म यन्त्रणा धनं हि यद्यन्मम विप्रकारणात् ।

भवत्सु सम्यक्प्रतिपादनेन मयार्जितं चैव यशस्करं भवेत् ४३

ततः सभार्यस्त्रिजटो महामुनिर्गवामनीकं प्रतिगृह्य मोदितः ।

यशोबलप्रीतिसुखोपवृंहिणीस्तथाशिषः प्रत्यवदन्महात्मनः ४४

स चोपि रामः प्रतिपूर्णपौरुषो महाधनं धर्मबलैरुपार्जितम् ।

नियोजयामास सुहृज्जने चिराद्यथार्हसंमानवचःप्रचोदितः ४५

द्विजः सुहृद्भृत्यजनेऽथवा तदा दरिद्रभिक्षाचरणश्च यो भवेत् ।

शरयूच्या या तीरापःसून दंडपतनापर्यंत असलेल्या प्रदेशामध्ये ज्या गाई मावल्या, त्या गाई त्रिजटाच्या आश्रमाला पोचवून, धर्मानिष्ठ रामाने त्याची कडकडून भेट घेतली आणि गार्ग्यभोत्री त्रिजटाचें सांत्वन करीत करीत राम त्याला म्हणाला, “ आपण क्रुद्ध होऊं नका; खरोखर ही मी थट्टा केली.” ( ३८-४१ )

आपलें जें हें अनुश्रुधनीय तेज तें जाणण्याच्या इच्छेने मी आपणांला ही गोष्ट करावयास सांगितली. आता गाईशिवाय दुसरेंही, जें कांही इच्छा असेल तें, आपण मागावें. मी हें आपणांला खरें खरें सांगत आहे; आपण संकोच धरूं नका. माझे जें जें म्हणून धन आहे, तें सर्व ब्राह्मणांकरिता आहे; कारण आपल्याला उत्तम प्रकारे दान केल्याने मी मिळविलेलें द्रव्य मला यशस्कर होईल. ” याप्रमाणे रामाने सांगितल्यानंतर गाईचा समुदाय घेऊन तो महामुनि त्रिजट भार्येसहवर्तमान आर्नोदित झाला आणि यश, बळ, आनंद व सुख वृद्धिंगत करणारे आशीर्वाद त्याने महात्म्या रामाला दिले. नंतर महापराकर्मा रामाने धर्मांला अनुसरून असलेल्या सामर्थ्यांनी मिळविलेलें असंख्य धन मित्रांना दिलें; कारण फार दिवसां-पासून ते त्याच्याशीं योग्यतेप्रमाणे मानमान्यतापूर्वक भाषण करीत असल्यामुळे त्यांना देणगी देण्याविषयो त्याच्या मनांत प्रेरणा झाली होती. सारांश, योग्यते-

न तत्र कश्चिन्न वभूव तर्पितो यथाहसंमाननदानसंभ्रमैः ४६  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्वात्रिंशः सर्गः ॥ ३२ ॥

त्रयस्त्रिंशः सर्गः ।

[ १३८७ ]

दत्त्वा तु सह वैदेह्या ब्राह्मणेभ्यो धनं बहु ।  
जग्मतुः पितरं द्रष्टुं सीतया सह राघवौ १  
ततो गृहीते प्रेष्याभ्यामशोभेतां तदायुधे ।  
मालादामभिरासक्ते सीतया समलंकृते २  
ततः प्रासादहर्म्याणि विमानशिखराणि च ।  
अभिरुह्य जनः श्रीमानुदासीनो व्यलोकयत् ३  
न हि रथ्याः सुशक्यन्ते गन्तुं बहुजनाकुलाः ।  
आरुह्य तस्मात्प्रासादाद्दीनाः पश्यन्ति राघवम् ४  
पदातिं सानुजं दृष्ट्वा ससीतं च जनास्तदा ।  
ऊर्चुर्बहुजना वाचः शोकोपहतचेतसः ५

प्रमाणे मानमान्यता, देणगी आणि आदर यांच्या योगाने संतुष्ट न केलेला असा  
कोणीही ब्राह्मण, मित्र, सेवक अथवा दरिद्री भिक्षेकरी तेथे नव्हता. ( ४२-४६ )  
याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील  
अयोध्याकांडापैकी बत्तिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ३२ ॥

वैदेहीसहवर्तमान ब्राह्मणांना विपुल द्रव्य दिल्यानंतर रघुवंशज राम व लक्ष्मण.  
त्या सीतेला बरोबर घेऊन पित्याला भेटण्याकरिता गेले. तेव्हा त्यांचीं धनुष्ये  
सेवकांनी घेतलेलीं होतीं आणि सीतेने पूजा केलेलीं तीं धनुष्ये पुष्पमालारूप  
रज्जूंनी युक्त असल्यामुळे शोभत होतीं. रामलक्ष्मण पित्याला भेटण्याकरिता  
बाहेर पडल्या नंतर उदास झालेले असे श्रमान् लोक घरें, वाडे आणि सात सात  
मजली घरांवरील गच्छ्या यांवर आरूढ होऊन पाहूं लागले. लोकांची अतिशय  
गर्दी झाल्याकारणाने रस्त्यांत जाणें शक्य नसल्यामुळे दिन लोक आपआपल्या  
घरावर चढून तेथून रामाकडे पाहूं लागले आणि लक्ष्मण व सीता यांसहवर्तमान  
त्या पादचारी रामाला अवलोकन करून, शोकाने ज्यांचें मन गोंधळून गेलेलें  
आहे असे, पुष्कळ लोक म्हणाले. ( १-५ )

यं यान्तमनुयाति स्म चतुरङ्गबलं महत् ।	
तमेकं सीतया सार्धमनुयाति स्म लक्ष्मणः	६
ऐश्वर्यस्य रसज्ञः सन्कामानां चाकरो महान् ।	
नेच्छत्येवानृतं कर्तुं वचनं धर्मगौरवात्	७
या न शक्या पुरा द्रष्टुं भूतैराकाशगैरपि ।	
तामद्य सीतां पश्यन्ति राजमार्गगता जनाः	८
अङ्गरागोचितां सीतां रक्तचन्दनसेविनीम् ।	
वर्षमुष्णं च शीतं च नेष्यत्याशु विवर्णताम्	९
अद्य नूनं दशरथः सत्त्वमाविश्य भाषते ।	
न हि राजा प्रियं पुत्रं विवासयितुमर्हति	१०
निर्गुणस्यापि पुत्रस्य कथं स्याद्विनिवासनम् ।	
किं पुनर्यस्य लोकोऽयं जितो वृत्तेन केवलम्	११

“ जो जाऊं लागला असतां मोठें चतुरंग सैन्य मागोमाग जात असे, त्या सीते-सहवर्तमान एकाकी चालणाऱ्या रामाच्या मागोमाग आज फक्त लक्ष्मण जात आहे. ऐश्वर्याचें सुख जाणणारा असून, भोग्य वस्तूंची तर मोठी खाणच कीं काय, असा तो राम धर्मगौरवामुळे आपल्या पित्याचें वचन असत्य करण्याचें मनांत-देखील आणीत नाही. पूर्वी जी आकाशामध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांच्याही दृष्टी पडणें शक्य नव्हती, त्या सीतेला आज भर रस्त्यांतील लोक पहात आहेत. उठी आणि रक्तचंदन अंगाला लावण्याची जिला सवय आहे, त्या सीतेला पर्जन्यवृष्टि, उष्ण आणि शीत हीं तेव्हाच निस्तेज करून टाकतील. खरोखर कोणीतरी पिशाच्याने झपाटल्यामुळे आज हा दशरथ असें बोलत आहे; कारण असें जर नसेल, तर प्रिय पुत्राला दशरथ राजाने हाकून लावणें हें मुळीं संभवनीयच नाही. ( ६-१० )

पुत्र गुणहान जरी झाला, तरी पित्याने त्याला हाकून लावणें संभवेल कसें ? तेव्हा केवळ आपल्या वर्तनाने ज्याने हे लोक आपलेसे करून टाकिले आहेत, त्या रामाला हाकून लावण्यास पित्याने तयार होण्याची गोष्ट पाहिजे कशाळा ? तस्मात्, दशरथराजाला कोणीतरी पिशाच्याने झपाटलें असावें, हीच गोष्ट खरी. अहिंसा,

आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः रामः ।	
राघव शोभयन्त्येते षड् गुणाः पुरुषर्षभम्	१२
तस्मात्तस्योपघातेन प्रजाः परमपीडिताः ।	
औदकानीव सत्त्वानि ग्रीष्मे सलिलसंक्षयात्	१३
पीडया पीडितं सर्वं जगदस्य जगत्पतेः ।	
मूलस्येवोपघातेन वृक्षः पुष्पफलोपगः	१४
मूलं ह्येष मनुष्याणां धर्मसारो महाद्युतिः ।	
पुष्पं फलं च पत्रं च शाखाश्चास्येतरे जनाः	१५
ते लक्ष्मण इव क्षिप्रं सपत्न्यः सह बान्धवाः ।	
गच्छन्तमनुगच्छामो येन गच्छति राघवः	१६
उद्यानानि परित्यज्य क्षेत्राणि च गृहाणि च ।	
एकदुःखसुखा राममनुगच्छाम धार्मिकम्	१७
समुद्धृतनिधानानि परिध्वस्ताजिराणि च ।	
उपात्तधनधान्यानि हृतसाराणि सर्वशः ।	१८

दया, शास्त्राध्ययन, सुखभाव, इंद्रियदमन व मनानिग्रह हे सहा गुण पुरुषश्रेष्ठ रामाला शोभा देत आहेत. ग्रीष्म ऋतूमध्ये उदकाचा क्षय झाला असतां, ज्याप्रमाणे जलचर प्राण्यांना अति दुःख होतें, त्याप्रमाणे त्या सर्वसद्गुणसंपन्न रामाचा राज्याभिषेक हाणून पाडला गेल्याकारणाने, प्रजाजनाना पराकाष्ठेचें दुःख झालें आहे. सारांश, मुळावरतीच कुन्हाड घातल्यावर ज्याप्रमाणे पुष्पफलांसहवर्तमान वृक्ष पीडित होतो, त्याप्रमाणे या जगदीशाला पीडा झाल्यामुळे सर्व जगत् पीडित झाले आहे. धर्म हेंच ज्याचें सार आहे, असा हा महातेजस्वी राम प्राणिमात्रांचें मूल असून इतर प्राणी याच्या शाखा, पुष्पें, फलें व पानें आहेत. ( ११-१५ )

यास्तव, ज्या मार्गाने रघुवंशज राम जात आहे, त्या मार्गाने त्याच्या मार्गो-माग जाणाऱ्या लक्ष्मणाप्रमाणे आपणही मार्या आणि बांधव यांसहवर्तमान सत्वर त्याच्या मार्गोमाग जाऊं. बागा, शेते आणि घरे टाकून देऊन आपण धर्मानेष्ठ रामाच्या मार्गोमाग जाऊं; कारण, त्याचें जें दुःख तेंच आमचें दुःख असून, त्याचें जें सुख तेंच आमचें सुख आहे. ज्यांतील द्रव्य काढून नेलें आहे, देवतांनीही ज्याचा

रजसाभ्यवकीर्णानि परित्यक्तानि दैवतैः ।	
मूषकैः परिधावद्भिर्द्विलैरावृतानि च	१९
अपेतोदकधूमानि हीनसंमार्जनानि च ।	
प्रणष्टबालिकर्मज्यामन्त्रहोमजपानि च	२०
दुष्कालेनेव भग्नानि भिन्नभाजनवन्ति च ।	
अस्मत्त्यक्तानि कैकेयी वेश्मानि प्रतिपद्यताम्	२१
वनं नगरमेवास्तु येन गच्छति रात्रवः ।	
अस्माभिश्च परित्यक्तं पुरं संपद्यतां वनम्	२२
विलानि दंष्ट्रिणः सर्वे सानूनि मृगपक्षिणः ।	
त्यजन्त्वस्मद्भयाद्धीता गजाः सिंहा वनान्वपि	२३
अस्मत्त्यक्तं प्रपद्यन्तु सेव्यमानं त्यजन्तु च ।	
तृणमांसफलादानं देशं व्यालमृगाद्विजम्	२४
प्रपद्यतां हि कैकेयी सपुत्रा सह बान्धवैः ।	
राघवेण वयं सर्वे वने वत्स्याम निर्वृताः	२५

त्याग केला आहे, उंदीर ज्यामध्ये इकडतिकडे धावत आहेत आणि त्यामुळेच विळांनी जे व्याप्त झालेले आहे, ज्यांतील उदक व धूम हीं नाहीशीं झालीं आहेत, सडासंमार्जनही ज्यांत बंद झालेले आहे, बलिदान, पूजा, मंत्र, होम व जप यांचा ज्यामध्ये नायनाट झालेला आहे व दुष्कालामुळे मोडतोड होऊन ज्यांतील भांडीकुंडी फुटून गेलेली आहेत, अशीं आम्ही टाकिलेलीं घरें कैकेयीला मिळोत. ज्या अर्थां राम वनामध्ये चालला आहे, त्या अर्थां ते वनच नगर होवो आणि आम्ही सोडिलेले नगरच वन बनो. ( १६-२२ )

आम्हांला पाहून भयभीत झालेले सर्व सर्प विळांचा, पशुपक्षी पर्वतशिखरांचा आणि गज व सिंह वनांचा त्याग करोत. आम्ही सोडिलेले नगर ओसाड झाल्याकारणाने त्यांत सर्पादिकांची वसती होवो आणि तृण, मांस व फळे जेथे प्राप्त होतात, अंशा सर्प, मृग व पक्षी यांनी युक्त असलेल्या वनाचें आम्ही सेवन करूं लागलों असतां, सर्पादि प्राणी ते सोडून जावोत. आम्ही सोडल्यामुळे अरण्यप्राय झालेल्या अशा प्रदेशांत बांधव आणि पुत्र यांसहवर्तमान कैकेयी खुशाल जाऊन

इत्येवं विविधा वाचो नानाजनसमीरिताः ।

शुश्राव राघवः श्रुत्वा न विचक्रेऽस्य मानसम् २६

स तु वेष्टम पुनर्मातुः कैलासशिखरप्रभम् ।

अभिचक्राम धर्मात्मा मत्तमातङ्गविक्रमः २७

विनीतवीरपुरुषं प्रविश्य तु नृपालयम् ।

ददर्शावस्थितं दीनं सुमन्त्रमविदूरतः २८

प्रतीक्षमाणोऽभिजनं तदार्तमनार्तरूपः प्रहसन्निवाथ ।

जगाम रामः पितरं दिदृक्षुः पितुर्निदेशं विधिवच्चिकीर्षुः २९

तत्पूर्वमैक्ष्वाकसुतो महात्मा रामो गमिष्यन्नृपमार्तरूपम् ।

व्यतिष्ठत प्रेक्ष्य तदा सुमन्त्रं पितुर्महात्मा प्रतिहारणार्थम् ३०

पितुर्निदेशेन तु धर्मवत्सलो वनप्रवेशे कृतबुद्धिनिश्चयः ।

राहो. ( खुशाल राज्य करो. ) आम्ही सर्व रघुवंशज रामासहवर्तमान वनामध्ये सुखाने वास्तव्य करूं. ” ( २३-२५ )

याप्रमाणे नाना प्रकारचीं भाषणें अनेक प्रकारचे लोक करूं लागले व तीं रामाने ऐकिलीं, तथापि त्याच्या मनाला कांहीएक विकार झाला नाही. मत्त गजाप्रमाणे ज्याचीं चालण्याचीं ढब आहे, असा तो धर्मात्मा राम लोकांच्या भाषणाकडे लक्ष्य न देतां कैलासपर्वताच्या शिखराप्रमाणे अंसलेल्या आपल्या मातेच्या निवासस्थानाकडे चालला. तदनंतर ज्यामध्ये विनयशील व शूर पुरुष आहेत, अशा राजवाड्यांत प्रविष्ट झाल्यावर तेथे जवळच दीन होऊन बसलेला सुमन्त्र रामाच्या दृष्टीं पडला. तेव्हा ज्याच्या चेहऱ्यावर दुःखाचें चिन्हही नव्हतें असा तो राम, दुःखित झालेल्या तेथील लोकांना पहात पहात, पित्याची आज्ञा यथाविधि पाळण्याची इच्छा धरून त्याला अवलोकन करण्याच्या, भेटण्याच्या उद्देशाने चालला. राम येण्याच्या पूर्वीच दुःखित होऊन बसलेल्या दशरथ राजाकडे जाणारा तो महात्मा इक्ष्वाकुवंशज राम सुमन्त्राला अवलोकन करून आपल्या आगमनाची वदं पिल्याला देण्याकरिता दाराशीच उभा राहिला. तात्पर्य, पित्याच्या आज्ञेने वनांत जाण्याविषयी मनाचा निश्चय केलेला तो धर्मवत्सल रघुवंशज राम सुमन्त्राला



स राघवः प्रेक्ष्य सुमन्त्रमब्रवीन्निवेदयस्वागमनं नृपाय मे ३१

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥३३॥

चतुस्त्रिंशः सर्गः ।

[१४१८]

ततः कमलपत्राक्षः श्यामो निरुपमो महान् ।

उवाच रामस्तं सूतं पितुराख्याहि मामिति १

स रामप्रेषितः क्षिप्रं संतापकलुषेन्द्रियम् ।

प्रविश्य नृपतिं सूतो निःश्वसन्तं ददर्श ह २

उपरक्तमिवादित्यं भस्मच्छन्नमिवानलम् ।

तटाकमिव निस्तोयमपश्यज्जगतीपतिम् ३

आबोध्य च महाप्राज्ञः परमाकुलचेतनम् ।

राममेवानुशोचन्तं सूतः प्राञ्जलिरब्रवीत् ४

तं वर्धयित्वा राजानं पूर्वं सूतो जयाशिषा ।

भयविक्लवया वाचा मन्दया श्लक्ष्णमब्रवीत् ५

अयं स पुरुषव्याघ्रो द्वारि तिष्ठति ते सुतः ।

पाहून “ मी आल्याचें राजाला निवेदन कर, ” असें त्याला म्हणाला. (२६-३१)

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी तेहेतिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ३३ ॥

तदनंतर श्यामवर्ण, सर्वोत्कृष्ट व उदार असा कमलनयन राम “ मी आल्याचें पित्याला निवेदन कर ” म्हणून सारथ्याला म्हणाला. तेव्हा रामाने पाठविलेला तो सारथी दशरथ राजाकडे सत्वर गेला असतां, राजाचीं इंद्रियें संतापाने क्षुब्ध झालीं असून, तो दीर्घ सुस्कारे टाकात आहे, असें त्या सारथ्याच्या दृष्टीस पडले व यामुळे ग्रहण लागलेला सूर्य, भस्माने आच्छादित झालेला अग्नि अथवा उदकावाचून जलाशय यांप्रमाणे तो भूयति त्याला निस्तेज दिसला. तेव्हा ज्याचा जीव फारच व्याकुळ झालेला होता व रामाकरिताच जो शोक करीत होता, अशा त्या दशरथ राजाला तो महाज्ञानवान् सारथी हात जोडून प्रथमतः त्या राजाचा जयजयकार करून, तो सारथी अडखळत, अस्पष्ट आणि भयामुळे चाचरत चाचरत म्हणाला. ( १-५ )

ब्राह्मणेभ्यो धनं दत्त्वा सर्वं चैवोपजीविनाम्	६
स त्वां पश्यतु भद्रं ते रामः सत्यपराक्रमः ।	
सर्वान्सुहृद आपृच्छथ त्वां हीदानीं दिदृक्षते	७
गमिष्यति महागण्यं तं पश्य जगतीपते ।	
वृत्तं राजगुणैः सर्वैरादित्यामिव रश्मिभिः	८
स सत्यवाक्यो धर्मात्मा गाम्भीर्यत्सागरोपमः ।	
आकाश इव निष्फङ्गो नरेन्द्रः प्रत्युवाच तम्	९
सुमन्वानय मे दारान्ये केचिदिह मामकाः ।	
दारैः परिवृतः सर्वैर्द्रष्टुमिच्छामि राघवम्	१०
सोऽन्तः पुरमतीत्यैव स्त्रियस्ता वाक्यमब्रवीत् ।	
आर्यो ह्यति वो राजा गम्यतां तत्र मा चिरम्	११
एवमुक्ताः स्त्रियः सर्वाः सुमन्त्रेण नृपाज्ञया ।	
प्रचक्रमुस्तद्भवन् भर्तुराज्ञाय शासनम्	१२

“ हा आपला पुत्र पुरुषश्रेष्ठ राम ब्राह्मणांना व आश्रितांना सर्व द्रव्य देऊन टाकून दाराशीं उभा राहिलेला आहे. आपलें देव वरें करो, त्या अमोघ-पराक्रमी रामाला आपलें दर्शन होवो. सर्व सुहृदांचा निरोप घेऊन तो आता आपली भेट घेण्याची इच्छा करीत आहे. हे भूपते, पहा, किरणांनी युक्त असलेला सूर्याप्रमाणे सर्व राजगुणांनी युक्त असलेला तो राम घोर वनांत जात आहे. ” याप्रमाणे सारध्याने सांगितलें असतां गंभीरपणामध्ये सागराची बरोबरी करणारा व आकाशाप्रमाणे निर्लेप असलेला तो धर्मनिष्ठ व सत्यवचनी राजाधिराज दशरथ त्याला म्हणाला, “ हे सुमंत्रा, माझ्या स्त्रियांना आणि जे कोणी येथे माझे असतील, त्यांना तूं घेऊन ये; कारण सर्व स्त्रियांनी परिवेष्टित होऊन रामाला अवलोकन करण्याची माझी इच्छा आहे. ” (६-१०)

याप्रमाणे दशरथराजाने सांगितल्यानंतर तो सारथी अंतःपुरामध्ये गेला आणि “ आर्य दशरथराजा आपणाला बोलावीत आहे; त्याच्याकडे चला; विलंब लावूं नका, ” असें जातांक्षणीं त्या स्त्रियांना म्हणाला. याप्रमाणे राजाच्या आज्ञेने सुमंत्राने सर्व स्त्रियांना सांगितल्यावर भर्त्याची आज्ञा शिरसा मान्य करून त्या

अर्धसप्तशतास्तत्र प्रमदास्ताम्रलोचनाः ।	
कौसल्यां परिवार्याथ शनैर्जग्मुर्धृतव्रताः	१३
आगतेषु च दारेषु समवेक्ष्य महीपतिः ।	
उवाच राजा तं सूतं सुमन्त्रानय मे सुतम्	१४
स सूतो राममादाय लक्ष्मणं मैथिलीं तथा ।	
जगामाभिमुखस्तूर्णं सकाशं जगतीपतेः	१५
स राजा पुत्रमायान्तं दृष्ट्वा चाराकृताञ्जलिम् ।	
उत्पपातासनात्तूर्णमार्तः स्त्रीजनसंवृतः	१६
सोऽभिदुद्राव वेगेन रामं दृष्ट्वा विशांपतिः ।	
तमसंप्राप्य दुःखार्तः पपात भुवि मूर्च्छितः	१७
तं रामोऽभ्यपतत्क्षिप्रं लक्ष्मणश्च महारथः ।	
विसंज्ञामिव दुःखेन सशोकं नृपतिं तथा	१८
स्त्रीसहस्रनिनादश्च संजज्ञे राजवेश्मनि ।	
हा हा रामेति सहसा भूषणध्वनिमिश्रितः	१९

स्त्रिया त्याच्या मंदिराकडे चालल्या आणि राम वनांत जाणार, हें ऐकून दुःखाने रडून रडून डोळे लाल झाले आहेत, अशा व्रतस्थ साडेतीनशे तरुण स्त्रिया कौसल्येच्या भोवताली गराडा घालून हळूहळू तिकडे गेल्या. तदनंतर स्त्रिया आल्यावर राजाने वर पाहिलें आणि “ हे सुमंत्रा, माझ्या पुत्राला घेऊन ये. ” म्हणून त्या सारथ्याला सांगितलें. ( ११-१४ )

तेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता यांना घेऊन तो सारथी सत्वर भूपतीच्या संमुख होऊन त्याच्याजवळ गेला असतां, शिष्टाचाराप्रमाणे हात जोडून आपणांकडे येत असलेल्या पुत्राला अवलोकन करितांक्षणीं स्त्रियांनीं परिवेष्टित असलेला तो दुःखित दशरथराजा आसनावरून सत्वर उठला आणि राम दृष्टीं पडतांक्षणीं वेगाने त्याच्याकडे धावला; परंतु, रामापर्यंत पोचण्याचे पूर्वांच तो दुःखाकुल झालेला भूपति मूर्च्छा येऊन भूमीवर पडला. तेव्हा शोकाकुल आणि दुःखामुळे अगदी मूर्च्छित होऊन पडलेल्या त्या दशरथराजाकडे राम व महारथि लक्ष्मण हे सत्वर धावले. त्या वेळीं “ हे रामा, हे रामा, ” असा हजारो स्त्रियांनीं

तं परिष्वज्य बाहुभ्यां तावुभौ रामलक्ष्मणौ ।	
पर्यङ्के सीतया सार्धं रुदन्तः समवेशयन्	२०
अथ रामो मुहूर्तस्य लब्धसंज्ञं महीपतिम् ।	
उवाच प्राञ्जलिर्वाष्पशोकार्णवपरिप्लुतम्	२१
आपृच्छे त्वां महाराज सर्वेषामीश्वरोऽसि नः ।	
प्रस्थितं दण्डकारण्यं पश्य त्वं कुशलेन माम्	२२
लक्ष्मणं चानुजानीहि सीता चान्वेतु मां वनम् ।	
कारणैर्बहुभिस्तथैर्वार्यमाणौ न चेच्छतः	२३
अनुजानीहि सर्वाङ्गः शोकमुत्सृज्य मानद ।	
लक्ष्मणं मां च सीतां च प्रजापतिरिवात्मजान्	२४
प्रतीक्षमाणमव्यग्रमनुज्ञां जगतीपतेः ।	
उवाच राजा संप्रेक्ष्य वनवासाय राघवम्	२५

राजवाङ्मामध्ये एकाएकी एकच कल्होल करून दिला व या नादांत त्यांच्या भूषणांचा ध्वनीही मिसळला. ( १५-१९ )

तदनंतर सीतेसहवर्तमान त्या उभयतां रामलक्ष्मणांनी हातांनी उचलून धरून रडतरडत त्याला मंचकावर बसविलें नंतर कांही वेळाने शुद्धीवर आलेल्या आणि दुःखाश्रुसागरांत निमग्न झालेल्या दशरथ राजाला राम हात जोडून म्हणाला “ हे महाराज, मी आपला निरोप घेण्याकरिता आलों आहे; आपण आम्हां सर्वांचे प्रभु आहां; पहा, मी दंडकारण्यांत निघालों आहे. माझ्याकडे आपण कृपादृष्टि करा. लक्ष्मणालाही माझ्याबरोबर जाण्याची अनुज्ञा द्या आणि सीतेलाही माझ्या मागोमाग वनामध्ये येऊं द्या. या उभयतांचा पुष्कळ खऱ्या खऱ्या कारणांनी मी वनांत येण्याविषयी निषेध केला, तरी घरीं राहण्याची त्यांची इच्छा नाही; यास्तव हे मान्यं भूपते, आपल्या सनकादि पुत्रांना ब्रह्मदेवाने ज्याप्रमाणे तपश्चर्येला जाण्याची अनुज्ञा दिली, त्याप्रमाणे शोक टाकून देऊन, लक्ष्मण, मी व सीता अशा आम्हां सर्वांना आपण अरण्यांत जाण्याची अनुज्ञा द्या. ” (२०-२४)

याप्रमाणे यत्किंचिसही विषाद न वाटतां वनवासाला जाण्याकरिता भूपतीच्या अनुज्ञेची वाट पाहणाऱ्या रामाकडे पाहून दशरथराजा म्हणाला “ हे राघवा,

अहं राघव कैकेय्या वरदानेन मोहितः ।	
अयोध्यायां त्वमेवाद्य भव राजा निगृह्य माम्	२६
एवमुक्त्वा नृपतिना रामो धर्मभृतां वरः ।	
प्रत्युवाचाञ्जलिं कृत्वा पितरं वाक्यकोविदः	२७
भवान्वर्षसहस्राय पृथिव्या नृपते पतिः ।	
अहं त्वरण्ये वत्स्यामि न मे राज्यस्य काङ्क्षिता	२८
नव पञ्च च वर्षाणि वनवासे विहृत्य ते ।	
पुनः पादौ ग्रहीष्यामि प्रतिज्ञान्ते नराधिप	२९
रुदन्नार्तः प्रियं पुत्रं सत्यपाशेन संयुतः ।	
कैकेय्या चोद्यमानस्तु मिथो राजा तमब्रवीत्	३०
श्रेयसे वृद्धये तात पुनरागमनाय च ।	
गच्छस्वारिष्टमव्यग्रः पन्थानमकुतोभयम्	३१
न हि सत्यात्मनस्तात धर्माभिमनसस्तव ।	
संनिवर्तयितुं बुद्धिः शक्यते रघुनन्दन	३२

कैकेयीने वरदानामुळे मला मोहित केलें आहे. तस्मात् मला कैकेयि टाकून तूच आज अयोध्येमध्ये राजा हो." याप्रमाणे दशरथ राजाने सांगितलें असतां संभाषणपटु आणि धर्मानिष्ठामध्ये श्रेष्ठ असा तो राम हात जोडून पित्याला म्हणाला, "हे भूपते, आपण हजारो वर्षे पृथ्वीचे पति; असा मी अरण्यामध्ये वास्तव्य करीन; मला राज्याची इच्छा नाही. चवदा वर्षे वनवासांत हिंडून प्रतिज्ञा शेषटास गेली म्हणजे, हे प्रजाधिपते, मी पुनरपि आपले पायावर मस्तक ठेवीन." (२५-२९)

याप्रमाणे राम बोलत असतां, आजच्या आजच त्याला वनांत जाण्याची अनुज्ञा द्या, असें गुप्तपणे कैकेयी राजाला सांगूं लागली. तेव्हा सत्यपाशाने जखडून गेलेला व शोकाकुल झालेला दशरथराजा रडतरडत त्या आपल्या प्रिय पुत्राला म्हणाला, "या तुझ्या जाण्यापासून पारमार्थिक हित आणि ऐहिक अभ्युदय साधून तुझें पुनरपि आगमन होवो. तूं दक्ष राहून निर्भय मार्गाने सुखरूप जा. वा रघुनंदना, सत्यावर तुझी भिस्त असल्यामुळे आणि धर्मसंपादनाविषयी तुझ्या मनाचा निश्चय झाला असल्यामुळे अरण्यांत जाण्याचा हा

अद्य त्विदानीं रजनीं पुत्र मा गच्छ सर्वथा ।	
एकाहं दर्शनेनापि साधु तावच्चराम्यहम्	३३
मातरं मां च संपश्यन्वसेमामद्य शर्वराम् ।	
तार्पितः सर्वकामैस्त्वं श्वः काल्ये साधयिष्यासि	३४
दुष्करं क्रियते पुत्र सर्वथा राघव प्रिय ।	
त्वया हि मात्प्रियार्थं तु वनमेवमुपाश्रितम्	३५
न चैतन्मे प्रियं पुत्र शपे सत्येन राघव ।	
छन्नया चलितस्त्वस्मि स्त्रिया भस्माग्नि कल्पया	३६
वञ्चना या तु लब्धा मे तां त्वं निस्तर्तुमिच्छसि ।	
अनया वृत्तसादिन्या कैकेय्याभिप्रचोदितः	३७
न चैतदाश्चर्यतमं यत्त्वं ज्येष्ठः सुतो मम ।	
अपानृतकथं पुत्र पितरं कर्तुमिच्छसि	३८
अथ रामस्तदा श्रुत्वा पितुरातस्य भाषितम् ।	
लक्ष्मणेन सह भ्रात्रा दीनो वचनमब्रवीत्	३९

तुझा विचार फिरविणे शक्य नाही; परंतु हे पुत्रा, कांहीही असो, आजची रात्र तरी तूं जाऊंच नकोस. तुझ्या दर्शनाने एक दिवस तरी मी चांगला घालवीन. मातेकडे आणि माझ्याकडे पाहून ही आजची रात्र तूं येथे वास्तव्य कर. सर्व प्रकारच्या भोग्य वस्तूंनी आज तृप्त होऊन उदरार्थक प्रभातकालीं तूं वनामध्ये जाशील. ( ३०-३४ )

हे रघुनंदना, प्रिय पुत्रा, तूं हें सर्वस्वी दुष्कर कर्म करीत आहेस. माझ्या मर्जा-करिता तूं वनाचा स्वीकार केलास; परंतु, हे पुत्रा, मी तुला खरोखर शपथपूर्वक सांगतो की, हें मला पसंत नाही. भस्मांत दडून राहिलेल्या अभीप्रमाणे अंतस्थ क्रूर असलेल्या या स्त्राने, हे राघवा, तुझ्या राज्याभिषेकापासून मला निवृत्त केलें आहे. या दुराचारिणीं कैकेयीने प्रेरणा केल्यामुळे माझी जी हीं फसवणूक झाली आहे, तिच्यांतून तूं मला पार पाडण्याचें मनांत आण. हे पुत्रा, तूं माझा ज्येष्ठ पुत्र आहेस. तेव्हा आपल्या पित्याला अनृतरहित करण्याची इच्छा करीत आहेस, हें कांही अत्यंत आश्चर्य नव्हे. ” भ्रात्या लक्ष्मणासहवर्तमान असलेला राम दुःखा-

प्राप्स्यामि यानद्य गुणान्को मे श्वस्तान्प्रदास्यति ।	
अपक्रमणमेवातः सर्वकामैरहं वृणे	४०
इयं सराष्ट्रा सजना धनधान्यसमाकुला ।	
मया विसृष्टा वसुधा भरताय प्रदीयताम्	४१
वनवासकृता बुद्धिर्न च मेऽद्य चलिष्यति ।	
यस्तु युद्धे वरो दत्तः कैकेयै वरद त्वया	४२
दीयतां निखिलेनैव सत्यस्त्वं भव पार्थिव ।	
अहं निदेशं भवतो यथोक्तमनुपालयन्	४३
अतुर्दश समा वत्स्ये वने वनचरैः सह ।	
मा विमर्शो वसुमती भरताय प्रदीयताम्	४४
न हि मे काङ्क्षितं राज्यं सुखमात्मनि वा प्रियम् ।	
यथा निदेशं कर्तुं वै तवैव रघुनन्दन	४५
अपगच्छत् ते दुःखं मा भूर्बाष्पपरिप्लुतः ।	

कुल झालेल्या पिलाचें भाषण श्रवण केल्यावर दीन होऊन त्याला म्हणाला, "आज जे गुण मला प्राप्त होतील, ते मला उद्या कोण देणार आहे? यास्तव, येथून गमन करणें यांतच माझे सर्व मनोरथ परिपूर्ण होत आहेत. करिता, येथून आजच्या आज जाणें हेंच मला पसंत आहे. ( ३५-४० )

• राष्ट्र व लोक यांनी युक्त असून धनधान्यांनी समृद्ध अशी ही मी सोडिलेली पृथ्वी आपण भरताला या. वनवासाला जाण्याचा मी जो निश्चय केला आहे, तो माझा आज फिरणार नाही. हे वरप्रद, आपण युद्धसमयी जो कैकेयाला वर देऊं केला आहे, तो पूर्णपणें तिला या आणि, हे भूपते, आपण खरें व्हा. मी आपल्या सांगण्याप्रमाणे आपल्या आज्ञेचें परिपालन करून वनचरांसह वर्तमान चवदा वर्षेपर्यंत वनामध्ये वास्तव्य करीन. आपण आता मुळीच विचारांत पडूं नका व विचार करूं नका; भरताला पृथ्वी देऊन टाका. हे रघुनंदन भूपते, आपल्या आज्ञेप्रमाणे वागणें हें जसें माझ्या मनाला प्रिय आहे, तसें ऐहिक सुख मला प्रिय नाही व राज्याचीही मला इच्छा नाही. ( ४१-४५ )

आपण दुःख करूं नका आणि अश्रूंनी नेत्र भरूं देऊं नका. तहून जाण्याला

न हि क्षुभ्यति दुर्घर्षः समुद्रः सरितां पतिः	४६
नैवाहं राज्यमिच्छामि न सुखं न च मेदिनीम् ।	
नैव सर्वानिमान्कामान्न स्वर्गं न च जीवितम्	४७
त्वामहं सत्यमिच्छामि नानृतं पुरुषर्षभ ।	
प्रत्यक्षं तव सत्येन सुकृतेन च ते शोष	४८
न च शक्यं मया तात स्थातुं क्षणमपि प्रभो ।	
स शोकं धारयस्वेमं न हि मेऽस्ति विपर्ययः	४९
अर्थितो ह्यस्मि कैकेय्या वनं गच्छेति राघव ।	
मया चोक्तं ब्रजामीति तत्सत्यमनुपालये	५०
मा चोत्कण्ठा कृता देव वने रंस्यामहे वयम् ।	
प्रशान्तहरिणाकीर्णं नानाशकुनिनादिते	५१
पिता हि दैवतं तात देवतानामपि स्मृतम् ।	
तस्माद्दैवतमित्येव करिष्यामि पितुर्वचः	५२

कठीण असा नद्यांचा अधिपति समुद्र कधी मर्यादेचें आतिक्रमण करीत नसतो.. राज्य, सुख, पृथ्वी, कसल्याही प्रकारचें हें विषयसुख, स्वर्ग आणि जीवित यांपैकी कशाचीही मला इच्छा नाही. हे पुरुषश्रेष्ठ, आपलेकडे खोटेपणा न येतां, खरेपणा रहावा, हीच माझी इच्छा आहे व हें मी आपणांसमक्ष खरोखर पुण्याला स्मरून शपथेवर सांगत आहे. हे तात, हे प्रभो, आता एक क्षणभरही माझ्याने येथे राहवणार नाही. हे प्रभो आपण हा शोक आवरून धरा; माझ्या निश्चयांत बदल होणार नाही. हे राघव, “ वनांत जा ” म्हणून कैकेयीने मला आज्ञा केली आणि “ जातो ” म्हणून मीही तिला वचन दिलें. तस्मात् मला सत्याचेंच परिपालन केलें पाहिजे. मला येथे राहण्याची उत्कंठा नाही. हे प्रभो, नाना प्रकारच्या पक्ष्यांनी नादित आणि शांत हरिणांनी व्यास अशा वनामध्ये आम्ही सुखाने दिवस काढूं. ( ४६-५१ )

हे तात, देवतांनासुद्धा पिता हेंच दैवत म्हणून म्हटलें आहे. तस्मात्, पिता हेंच दैवत आहे, हीच गोष्ट मनांत आणून मी पित्याच्या आज्ञेप्रमाणे वागणार..



चतुर्दशसु वर्षेषु गतेषु नृपसत्तम ।

पुनर्द्रक्ष्यसि मां प्राप्तं संतापोऽयं विमुच्यताम् ५३

येन संस्तम्भनीयोऽयं सर्वो बाष्पकुलो जनः ।

स त्वं पुरुषशार्दूल किमर्थं विक्रियां गतः ५४

पुरं च राष्ट्रं च मही च केवला मया विसृष्टा भरताय दीयताम् ।

अहं निदेशं भवतोऽनुपालयन्वनं गमिष्यामि चिराय सेवितुम् ५५

मया विसृष्टां भरतो महीमिमां सशैलखण्डां सपुरोपकाननाम् ।

शिवासु सीमाखनुशास्तु केवलं त्वया यदुक्तं नृपते तथास्तु तत् ५६

न मे तथा पार्थिव दीयते मनो महत्सु कामेषु न चात्मनः प्रिये ।

यथा निदेशे तव शिष्टसंमते व्यपैतु दुःखं तव मत्कृतेऽनघ ५७

तदद्य नैवानघ राज्यमव्ययं न सर्वकामान्वसुधां न मैथिलीम् ।

न चिन्तितं त्वामनृतेन योजयन्वृणीय सत्यं व्रतमस्तु ते तथा ५८

हे नृपश्रेष्ठ, चवदा वर्षे लोटल्यावर आपण मला येथे आलेला पहाल; आता हा संताप सोडून द्या. या अशा प्रसंगी लोकांच्या नेत्रांमध्ये अश्रु आले असतां ज्या आपण या सर्व लोकांना आवरून धरणे योग्य आहे, असें असतांनाही, हे पुरुषश्रेष्ठ, त्या आपल्या स्वतःचेच ठिकाणी हा विपरीत प्रकार कसा उत्पन्न झाला ? नगर, राष्ट्र आणि संपूर्ण पृथ्वी यांचा मी त्याग केला आहे; ती आपण भरताला द्या. मी आपली आज्ञा परिपालन करण्याकरिता पुष्कळ दिवसपर्यंत वास्तव्य करण्यास वना-मध्ये जातो. शांत अशा सीमांचे ठिकाणी रममाण होऊन या भरताला पर्वत, नगरें आणि अरण्ये यांसहर्वतमान मी सोडिलेल्या या पृथ्वीचे पूर्णपणे राज्य करूं द्या. हे भूपते, आपण जसें कैकेयीला वचन दिलें आहे, तसेंच होवो. ( ५२-५६ )

हे भूपते, शिष्टसंमत अशी आपली आज्ञा परिपालन करण्याकडे जसें मी लक्ष्य देतो, तसें मोठमोठ्या भोग्य वस्तूंकडे अथवा मनाला प्रिय अशा वस्तूंकडे मी लक्ष्य देत नाहीं. यास्तव, हे निष्पाप, माझ्याकरिता आपण दुःख करूं नका. आपल्या पदरीं खोटेपणा बांधून अक्षय राज्य, सर्व भोग्य वस्तु, पृथ्वी आणि सीता, यांपैकी कशाचीही मी चाड बाळगीत नाहीं. हें माझे खरें खरें व्रत आहे. करिता, आपलें कैकेयीला दिलेलें वचनच खरें होऊं द्या. वनामध्ये फळें व मुळें

फलानि मूलानि च भक्षयन्वने गिरिंश्च पश्यन्सरितः सरांसि च ।  
वनं प्रविश्यैव विचित्रपादपं सुखी भविष्यामि तवास्तु निर्वृतिः ५९  
एवं स राजा व्यसनामिपन्नस्तापेन दुःखेन च पीड्यमानः ।

आलिङ्ग्य पुत्रं सुविनष्टसंज्ञो भूमिं गतो नैव विचेष्ट किञ्चित् ६०

देव्यः समस्ता रुरुदुः समेतास्तां वर्जायित्वा नरदेवपत्नीम् ।

रुदन्सु मित्रोऽपि जगाम मूर्च्छां हाहाकृतं तत्र बभूव सर्वम् ६१

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥३४॥

पञ्चत्रिंशः सर्गः ।

[ १४७९ ]

ततो निर्धूय सहसा शिरो निःश्वस्य चासकृत् ।

पाणिं पाणौ विनिष्पिष्य दन्तान्कटकटारय च १

लोचने कोपसंरक्ते वर्णं पूर्वोचितं जहत् ।

कोपाभिभूतः सहसा संतापमशुभं गतः २

मनः समीक्षमाणश्च सूतो दशरथस्य च ।

भक्षणं कर्तुं त्यांतील पर्वत, नया आणि सरोवरें मी पाहूं लागलों असतां मला  
सुख होईल. इतकेंच नव्हे, परंतु आश्चर्यकारक वृक्षानी युक्त असलेल्या वनांत  
प्रविष्ट होतांक्षणींच मी सुखी होईन आपण निष्कालजी असावें. ” याप्रमाणे रामाने  
सांगितलें असतां संकटांत सापडून संताप व दुःख यांनी व्यकुल होत असलेल्या  
त्या दशरथ राजाने पुत्राला आलिंगन दिलें; परंतु दुःखातिशयाने तो अत्यंत  
मूर्च्छित झाल्यामुळे भूमीवर पडला आणि मुळींच झालचाल करीनासा झाला.  
तेव्हा ती कैकेयी राजपत्नीखेरीज करून, तिथे जमलेल्या सर्व राजपत्न्या रडूं  
लागल्या. सुमंत्रही रडतां रडतां मूर्च्छित झाला आणि याप्रमाणे त्या सर्व राजवाड्या-  
मध्ये हाहाकार उठून गेला. ( ५७-६१ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथोऽध्या-  
कांडापैकी चौतिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ३४ ॥

नंतर एकाएकी मस्तकाला हिसडा देऊन, वारंवार दुःखाचे सुस्कारे टाकून व  
हातावर हात चोळून सुमंत्र कैकेयीवर दात खाऊं लागला. त्याचे नेत्र कोंधाने  
आरक्तवर्ण झाले. पूर्वी असलेलें त्याच्या मुखावरील तेज अदृश्य झालें आणि

कम्पयन्निव कैकेय्या हृदयं वाक्शरैः शितैः ।	३
वाक्यवज्रैरनुपमैर्निभिन्दन्निव चाशुभैः ।	
कैकेय्याः सर्वमर्माणि सुमन्त्रः प्रत्यभाषत	४
यस्यास्तव पतिस्त्यक्तो राजा दशरथः स्वयम् ।	
भर्ता सर्वस्य जगतः स्थावरस्य चरस्य च	५
न ह्यकार्यतमं किञ्चित्तव देवीह विद्यते ।	
पतिर्ग्रीं त्वामहं मन्ये कुलघ्नीमपि चान्ततः	६
यन्महैन्द्रमिवाजय्यं दुष्प्रकम्प्यमिवाचलम् ।	
महोदधिमिवाक्षोभ्यं संतापयसि कर्मभिः	७
मावमंस्था दशरथं भर्तारं वरदं पतिम् ।	
भर्तुरिच्छा हि नारीणां पुत्रकोट्या विशिष्यते	८
यथावयो हि राज्यानि प्राप्नुवन्ति नृपक्षये ।	
इक्ष्वाकुकुलनाथेऽस्मिस्तं लोपयितुमिच्छसि	९

क्रोधाविष्ट झालेल्या त्या सुमंत्राला एकाएकी भयंकर संताप झाला. दशरथाच्या मनाचा कल पाहून तो सुमंत्र सारथि तीक्ष्ण अशा शब्दरूप वाणांनी कैकेयीचे हृदयाचा थरकाप करीत करीत आणि भयंकर व अनुपम अशा शब्दरूप वज्रांनी कैकेयीच्या सर्व मर्मांचा भेद करीत करीत तिला म्हणाला. ( १-४ )

“ सर्व स्थावरजंगमात्मक जगताचा प्रभु व प्रत्यक्ष तुझा पति अशा दशरथ राजाचा तू स्वतः त्याग केला आहेस; यापेक्षा हे राजभार्ये, अधिक निंद अर्शा क्रोणतीही गोष्ट या जगतांत नाही. मी तुला पतीचा व परिणामी सर्व कुलाचा घात करणारी आहेस असें समजतो; कारण महेंद्राप्रमाणे अजिंक्य, पर्वताप्रमाणे अचल आणि महासागराप्रमाणे अक्षोभ्य अशा दशरथराजाला अर्पल्या कर्मांनी तू संताप आणीत आहेस. वरप्रद आणि पालन करणाऱ्या अशा आपल्या भर्त्या दशरथराजाचा तू अवमान करून नकोस; भर्त्याच्या इच्छेला अनुसरून वागणे हे स्त्रियांना एक कोटी पुत्र प्राप्त होण्यापेक्षाही अधिक आहे. राजांच्या मरणानंतर वयाच्या क्रमाला अनुसरून त्यांच्या पुत्रांना राज्य प्राप्त होत असतात; परंतु हा इक्ष्वाकुकुलाचा अधिपति दशरथ जिवंत असतानाच त्या क्रमाचा लोप करण्याची

राजा भवतु ते पुत्रो भरतः शास्तु मेदिनिम् ।	
वयं तत्र गमिष्यामो यत्र रामो गमिष्यति	१०
न च ते विषये कश्चिद्ब्राह्मणो वस्तुमर्हति ।	
तादृशं त्वममर्यादमद्य कर्म कारिष्यसि	११
नूनं सर्वे गमिष्यामो मार्गं रामनिषेवितम् ।	
त्यक्ताया बान्धवैः सर्वैर्ब्राह्मणैः साधुभिः सदा	१२
का प्रीती राज्यलाभेन तव देवि भविष्यति ।	
तादृशं त्वममर्यादं कर्म कर्तुं चिकीर्षसि	१३
आश्चर्यमिव पश्यामि यस्यास्ते वृत्तमीदृशम् ।	
आचरन्त्या न विद्वता सद्यो भवति मेदिनी	१४
महाब्रह्मर्षिसृष्टा वा ज्वलन्तो भीमदर्शनाः ।	
धिग्वाग्दण्डा न हि सान्ति रामप्रवाजने स्थिताम्	१५
आम्रं छित्त्वा कुठारेण निम्बं परिचरेत्तु कः ।	

तु इच्छा करीत आहेस. बाई, तुझा पुत्र राजा होवो; भरत पृथ्वीचें परिपालन करो; जिकडे राम जाईल तिकडे आम्ही जाऊं. ( ५--१० )

तुझ्या देशामध्ये कोणीही ब्राह्मणाने वास्तव्य करणें योग्य नव्हे; कारण अशाच प्रकारचें अमर्याद कर्म तूं करीत आहेस. रामाने स्त्रीकारिलेल्या मार्गानेच खरोखर आम्ही चालते होणार. हे राजपत्नी, सर्व बांधव आणि सज्जन ब्राह्मण यांनी सर्वदा तुझा त्याग केला असतां राज्यलाभाने तुला काय बरें आनंद होणार आहे ? सर्वांनीच तुझा त्याग करावा, अशाच प्रकारचें अमर्याद कर्म करण्याचें तूं आज मनामध्ये आणिलें आहेस. तूं हें अशा प्रकारचें आचरण करीत असतांना एक एक ही पृथ्वी विदीर्ण कशी होऊन गेली नाही, हें मला आश्चर्यासारखेच वाटत आहे. अग्नीप्रमाणे भस्म करून टाकण्यास समर्थ व भयंकर फल देणारे असे मोठमोठ्या महर्षींनी सोडिलेले धिक्कारशब्दरूप दंड, रामाला वनांत हाकून देण्याविषयी आप्रह धरून वसलेल्या, तुझा कसा नाश करीत नाहीत, हेंही मी आश्चर्यच समजत आहे. ( ११--१५ )

आम्रवृक्ष कुठाराने तोडून टाकून निंब वृक्षाची जोपासना कोण करणार आहे ?

यश्चैनं पयसा सिञ्चैनैवास्य मधुरो भवेत्	१६
आभिजात्यं हि ते मन्ये यथा मातुस्तथैव च ।	
न हि निम्वात्स्रवेत्क्षौद्रं लोके निगदितं वचः	१७
तव मातुरसद्ग्राहं विद्मः पूर्वं यथा श्रुतम् ।	
पितुस्ते वरदः कश्चिद्ददौ वरमनुत्तमम्	१८
सर्वभूतरुतं तस्मात्संजज्ञे वसुधाधिपः ।	
तेन तिर्यग्गतानां च भूतानां विदितं वचः	१९
ततो जृम्भस्य शयने विस्तताद्भूरिवर्चसः ।	
पितुस्ते विदितो भावः स तत्र बहुधाहसत्	२०
तत्र ते जननी क्रुद्धा मृत्युपाशमभीप्सती ।	
हासं ते नृपते सौम्य जिज्ञासामीति चाब्रवीत्	२१
नृपश्चोवाच तां देवीं हासं शंसामि ते यदि ।	
ततो मे मरणं सद्यो भविष्यति न संशयः	२२

कारण या निंब वृक्षाला जो पाणी घालील, त्याच्याकरिता तो कधी मधुर होणार नाही. तुझा कुलीनपणा तुझ्या आईप्रमाणेच मी समजत आहे; कारण, “ लिंगाच्या झाडांतून कधी मध पाघळत नाही, ” ही म्हण लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तुझ्या मातेची पापकर्माविषयी असक्ति पूर्वी इत्थंभूत ऐकिलेली मला माहीत आहे. एका वरप्रद ऋषीने तुझ्या पित्याला अनुपम वर दिला होता; त्याच्या योगाने सर्व प्राण्यांच्या भाषेचा अर्थ त्या राजाला समजू लागला व त्यामुळे सर्व पशुपक्षांचे भाषण त्याला समजू लागले. पुढे काही दिवसांनी तुझा पिता केकय शय्येवर शयन करित असताना अतिशय तेजस्वी अशा जृम्भपक्षाचा अभिप्राय त्याच्या शब्दावरून त्याला विदित झाला व तो अभिप्राय विदित झाल्यानंतर त्या शय्येवर तो राजा वारंवार हसू लागला. ( १६-२० )

तेव्हा मृत्युपाशाची इच्छा करणारी तुझी माता क्रुद्ध झाली आणि “ हे सौम्य भूपते, तू कां हसलास, हें जाणण्याची माझी इच्छा आहे, ” म्हणून त्याला म्हणाली. इतकें झाल्यावर राजा त्या राणीला म्हणाला, “ मी कां हसलों, हें जर तुला सांगेन, तर मला लागलेच मरण येईल, यांत संशय नाही. ” परंतु इतकें

माता ते पितरं देवी पुनः केकयमब्रवीत् ।	
शंस मे जीव वा मा वा न मां त्वं प्रहसिष्यासि	२३
प्रियया च तथोक्तः स केकयः पृथिवीपतिः ।	
तस्मै तं वरदायार्थं कथयामास तत्त्वतः	२४
ततः स वरदः साधू राजानं प्रत्यभाषत ।	
स्त्रियतां ध्वंसतां वेयं मा शंसीस्त्वं महीपते	२५
स तच्छ्रुत्वा वचस्तस्य प्रसन्नमनसो नृपः ।	
मातरं ते निरस्याशु विजहार कुबेरवत्	२६
तथा त्वमपि राजानं दुर्जनाचरिते पथि ।	
असद्ग्राहमिमं मोहात्कुरुषे पापदर्शिनी	२७
सत्यश्चात्र प्रवादोऽयं लौकिकः प्रतिभाति मा ।	
पितृन्समनुजायन्ते नरा माद्वरमङ्गनाः	२८
नैव भव गृहाणेदं यदाह वसुधाधिपः ।	
भर्तुरिच्छामुपास्येह जनस्यास्य गतिर्भव	२९

ज्ञात्यावरही ती राणी, तुझी माता, पुनरपि तुझ्या पित्या केकयाला म्हणाली, “ तूं जग अथवा मर. हें तूं मला सांगितलेंच पाहिजेस. असें झालें म्हणजे पुनरपि तूं मला दृसणार नाहीस. ” याप्रमाणे प्रियेने सांगितलें असतां त्या भूपति केकयाने ती गोष्ट त्या वर देणाऱ्या ऋषीला खरीखरी निवेदन केली. तेव्हा तो वर देणारा साधु राजाला म्हणाला, “ ही मरो किंवा उटून जावो; हे भूपते, तूं हिला ही गोष्ट कधीही सांगूं नकोस. ” ( २१-२५ )

प्रसन्न अंतःकरणाने युक्त असलेल्या सुनीचें तें भाषण श्रवण केल्यावर तुझ्या मातेचा सत्वर त्याग करून तुझा पिता कुबेराप्रमाणे सुखाने राहूं लागला. सारांश, हे पापिणी, तूंहि त्याचप्रमाणे दुर्जनांनी आचरिलेल्या मार्गाचें अवलंबन केलें आहेस आणि राजाला मोह उत्पन्न करून तूं त्याच्याकडून हें असत्कार्य करवीत आहेस. पुरुष बापाच्या वळणावर जातात आणि स्त्रिया मातेच्या वळणावर जातात, या लौकिक म्हणीची या तुझ्या आचरणांत तर मला अगदी खरीखरी साक्ष पडत आहे. तर बार्डे, आपल्या आईसारखी होऊं नकोस. राजाने जें हें सांगितलें आहे, तें

मा त्वं प्रोत्साहिता पाषैर्देवराजसमप्रभम् ।	
भर्तारं लोकभर्तारमसङ्गममुपादध	३०
न हि मिथ्या प्रतिज्ञातं करिष्यति तवानघः ।	
श्रीमान्दशरथो राजा देवि राजीवलोचनः	३१
ज्येष्ठो वदान्यः कर्मण्यः स्वधर्मस्यापि रक्षिता ।	
रक्षिता जीवलोकस्य बली रामोऽभिधिच्यताम्	३२
परिवादो हि ते देवि महाल्लोके चरिष्यति ।	
यदि रामो वनं याति विहाय पितरं नृपम्	३३
स्वराज्यं राघवः पातु भव त्वं विगतज्वरा ।	
न हि ते राघवादन्यः क्षमः पुरवरे वसन्	३४
रामे हि यौवराज्यस्थे राजा दशरथो वनम् ।	
प्रवेक्ष्यति महेष्वासः पूर्ववृत्तमनुसरन्	३५
इति सान्त्वैश्च तीक्ष्णैश्च कैकेयी राजसंसदि ।	
भूयः संक्षोभयामास सुमन्त्रस्तु कृताञ्जलिः	३६

एक आणि भर्त्याच्या इच्छेप्रमाणे वागून तू या जनांचें रक्षण कर. कोणी दुष्टांनी चढवून दिल्यामुळे चढून जाऊन तू आपल्या इंद्रतुल्य जगत्पालक भर्त्याकडून अधर्म करवू नकोस. ( २६-३० )

हे देवि, निष्पाप व वैभवशाली असा हा कमलनयन दशरथ राजा तुला दिलेलें वचन सिद्धीस नेणार नाही; कारण, तें थट्टेमध्ये दिलेलें आहे. तस्मात् ज्येष्ठ, उदार, कर्मनिष्ठ, स्वधर्मरक्षक आणि जगत्पालक अशा बलाढ्य रामालाच राज्याभिषेक होऊं दे. पित्या दशरथराजाला सोडून जर राम वनांत गेला तर, हे देवि, लोकांमध्ये तुझी मोठी अपकीर्ति होईल. यास्तव रघुवंशज रामाला आपलें राज्य करूं दे; तूं संतप्त होऊं नकोस. रामावाचून या श्रेष्ठ नगरामध्ये वास्तव्य करणारा कोणीहि पुरुष तुला अनुकूल होणार नाही. रामाने यौवराज्याचा स्वीकार केला, म्हणजे महाधनुर्धारी दशरथराजाच पूर्वजांचें आचरण लक्षांत घेऊन वनामध्ये प्रवेश करील” याप्रमाणे मृदु व तीक्ष्ण शब्दांनी सुमंत्राने राजसभेमध्ये कैकेयीला हात जोडून सांगून तिला क्षोभ आणण्याचा यत्न केला; परंतु त्या राजपत्नीला क्षोभ मुळीच

नैव सा क्षुभ्यते देवी न च स्म-परिदूयते ।

न चास्या मुखवर्णस्य लक्ष्यते विक्रिया तदा ३७

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे पञ्चत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥

पञ्चत्रिंशः सर्गः ।

[ १५१६ ]

ततः सुमन्त्रमैक्ष्वाकः पीडितोऽत्र प्रतिह्वया ।

सवाप्स्यमतिनिःश्वस्य जगादेदं पुनर्वचः १

सूत रत्नसुसंपूर्णां चतुर्विधबला चमूः ।

राघवस्यानुयात्रार्थं क्षिप्रं प्रतिविधीयताम् २

रूपाजीवाश्च वादिन्यो वणिजश्च महाधनाः ।

शोभयन्तु कुमारस्य वाहिनीः सुप्रसारिताः ३

ये चैनमुपजीवन्ति रमते यैश्च वीर्यतः ।

तेषां बहुविधं दत्त्वा तानप्यत्र नियोजय ४

आयुधानि च मुख्यानि नागराः शकटानि च ।

अनुगच्छन्तु काकुत्स्थं व्याघ्राश्चारण्यकोविदाः ५

आला नाही अथवा वाईटही वाटलें नाही. इतकेंच नव्हे परंतु तिच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचा बदल दिसण्यांत आला नाही. ( ३१-३७ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथोऽध्याकांडापैकी पस्तीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३५ ॥

तदनंतर वचन दिलें गेले असल्यामुळे व्याकुल झालेला इक्ष्वाकुवंशज दशरथ राजा अतिशय सुस्कारे टाकून अश्रु टाळीत टाळीत सुमंत्राला म्हणाला, "हे सूता, रामाच्या सेवेकरिता चारी प्रकारच्या सैन्यांनी युक्त व रत्नांनी परिपूर्ण अशी सेना लवकर रामाबरोबर पाठवा. राजकुमाराच्या सेनांचा तळ पडला असतां वेश्या, आपल्या भाषणाने दुसऱ्याचें चित्त वेधणाऱ्या स्त्रिया आणि मोठे धनाढ्य व्यापारी आपलीं दुकानें उत्तम प्रकारें सजवून त्यांना शोभा आणोत. जे रामावर उपजीविका करितात आणि वीर्यपरीक्षा करण्याकरिता ज्यांच्याबरोबर हा राम क्रीडा करीत असतो, त्या मल्लंनाही नाना प्रकारचें द्रव्य देऊन रामाबरोबर पाठवा. मुख्य मुख्य आयुधे, नगरवासी लोक, गाडे आणि अरण्यांतील माहितगार पारधी ककुत्स्थ-



निघ्नन्मृगान्कुञ्जरांश्च पिवंश्चारण्यकं मधु ।	
नदीश्च विविधाः पश्यन्न राज्यं संस्मरिष्यति ६	६
धान्यकोशश्च यः कश्चिद्धनकोशश्च मामकः !	
तौ राममनुगच्छेतां वसन्तं निर्जने वने ७	७
यजन्पुण्येषु देशेषु विसृजंश्चात्तदक्षिणाः ।	
ऋषिभिश्चापि संगम्य प्रवत्स्यति सुखं वने ८	८
भरतश्च महाबाहुरयोध्यां पालयिष्यति ।	
सर्वकामैः पुनः श्रीमात्रामः संसाध्यतामिति ९	९
एवं द्रुवति काकुत्स्थे कैकेय्या भयमागतम् ।	
मुखं चाप्यगमच्छोषं स्वरश्चापि व्यरुध्यत १०	१०
सा विषण्णा च संत्रस्ता मुखेन परिशुष्यता ।	
राजानमेवाभिमुखी कैकेयी वाक्यमब्रवीत् ११	११
राज्यं गतधनं साधो पीतमण्डां सुरामिव ।	
निरास्वाद्यतमं शून्यं भरतो नाभिपत्स्यते १२	१२

कुलोत्पन्न रामाच्याबरोबर जाऊं द्या. ( १-५ )

श्वापदांची व गजांची शिकार करीत करीत, अरण्यांतली मधाचें पान करीत करीत, आणि नाना प्रकारच्या नद्या अवलोकन करीत करीत राम अरण्यांत वास्तव्य करूं लागला, म्हणजे त्याला राज्याचें स्मरण होणार नाही. जें कांही धान्याचें व द्रव्याचें भांडार माझें असेल, तें निर्जन वनामध्ये वास्तव्य करण्याकरिता जाणाऱ्या रामाच्या मागोमाग ज ऊं द्या. पुण्य प्रदेशांचे ठिकाणीं राम यज्ञयाग करूं लागला, शास्त्रोक्त दक्षिणा देऊं लागला आणि ऋषींना भेटूं लागला, म्हणजे वनामध्ये त्याचें वास्तव्य सुखाने होईल. महापराक्रमी भरत अयोध्येचें परिपालन करील; वैभवशाली रामाला सर्व भोग्य वस्तूंसहवर्तमान अरण्यांत पाठवा. ” याप्रमाणे काकुत्स्थकुलोत्पन्न दशरथ बोलूं लागला असतां कैकेयीला भय प्राप्त झालें, तिचें तोंड कोरडें पडलें व तिच्या मुखांतून शब्दही येईनासा झाला. ( ६-१० )

तथापि खिन्न, त्रस्त व निस्तेज अशा मुखाने युक्त झालेली ती कैकेयी सन्मुख होऊन दशरथाला म्हणाली, “ सार काढून घेतलेल्या सुरेप्रमाणे, धररहित आणि

कैकेय्यां मुक्तलज्जायां वदन्त्यामतिदारुणम् ।	
राजा दशरथो वाक्यमुवाचायतलोचनाम्	१३
वहन्तं किं तुदसि मां नियुज्य धुरि माहिते ।	
अनार्ये कृत्यमारब्धं किं न पूर्वमुपारुधः	१४
तस्यैतत्क्रोधसंयुक्तमुक्तं श्रुत्वा वराङ्गना ।	
कैकेयी द्विगुणं क्रुद्धा राजानमिदमब्रवीत्	१५
तवैव वंशे सगरो ज्येष्ठं पुत्रमुपारुधत् ।	
असमञ्ज इति ख्यातं तथायं गन्तुमर्हति	१६
एवमुक्तो धिगित्येव राजा दशरथोऽब्रवीत् ।	
ब्रीडितश्च जनः सर्वः सा च तच्चावबुध्यत	१७

म्हणूनच ज्यांत यत्किंचितही चव राहिली नाही, असें शून्य राज्य भरत स्वीकारणार नाही. ” याप्रमाणे ती कैकेयी लाज सोडून अति भयंकर भाषण करूं लागली असतां दशरथराजा विश्वासनेत्रांनी युक्त असलेल्या त्या कैकेयीला म्हणाला, “ हे अहितकारिणी स्त्रिये, तूं माझ्या मानेवर जू दिलें आहेस; परंतु तें मी वहात असतांनाही तूं मला कशाकरिता बरें पीडा देत आहेस ? हे दुष्टे, आता जें तूं हें कृत्य आरंभिलें आहेस, तें तूं पूर्वाच का मला सांगितलें नाहीस ? सारांश, भोग्य वस्तूंसहवर्तमान रामाने वनवासाला जाऊं नये, असें जें आता म्हणत आहेस, तें तूं पूर्वां वर मागून घेतोवेळींच म्हणावयाला पाहिजे होतें. ज्या अर्थी त्या वेळीं तूं हें नागून घेतलें नाहीस, त्या अर्थी मी तें तुला दिलेंही नाही आणि म्हणूनच रामा भोग्य वस्तु बरोबर नेऊं नये, असें म्हणण्याचा आता तुझा अधिकारही नाही. ” ( ११-१४ )

हें त्या दशरथाचें कौधयुक्त भाषण श्रवण केल्यावर ती श्रेष्ठ स्त्री कैकेयी दुष्पट क्रुद्ध होऊन राजाला म्हणाली, “ तुझ्याच वंशामध्ये सगराने असमंज म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्राला राज्यभोगांचा प्रतिबंध केला होता. तेव्हा त्याचप्रमाणे या रामाने भोग्य वस्तु बरोबर न घेतां, वनवासांत गेलें पाहिजे. ” याप्रमाणे कैकेयी बोलली असतां “ धिक्कार, असो ” येवढेंच दशरथ म्हणाला व त्याच्या योगाने कैकेयीचे सर्व सेवक लज्जित झाले; परंतु तिच्या तें

तत्र वृद्धो महामात्रः सिद्धार्थो नाम नामतः ।	
शुचिर्वहुमतो राज्ञः कैकेयीमिदमब्रवीत्	१८
असमञ्जो गृहीत्वा तु क्रीडतः पथि दारकान् ।	
सरयवां प्रक्षिपन्नप्सु रमते तेन दुर्मतिः	१९
तं दृष्ट्वा नागराः सर्वे क्रुद्धा राजानमब्रुवन् ।	
असमञ्जं वृणीष्वैकमस्मान्वा राष्ट्रवर्धन	२०
तानुवाच ततो राजा किंनिमित्तमिदं भयम् ।	
ताश्चापि राज्ञा संपृष्टा वाक्यं प्रकृतयोऽब्रुवन्	२१
क्रीडतस्त्वेष नः पुत्रान्बालानुद्भ्रान्तचेतसः ।	
सरयवां प्रक्षिपन्माँख्यादितुलां प्रीतिमश्नुते	२२
स तासां वचनं श्रुत्वा प्रकृतीनां नराधिपः ।	
तं तत्याजाहितं पुत्रं तासां प्रियचिकीर्षया	२३
तं यानं शीघ्रमारोप्य सभार्यं सपरिच्छदम् ।	
याधज्जीवं विवास्योऽयमिति तानन्वशात्पिता	२४

गार्वीही आले नाही. त्या ठिकाणी पावित्र, राजाला फारच संमत आणि वृद्ध असा एक सिद्धार्थ म्हणून प्रधान होता, तो कैकेयीला म्हणाला, “ तो दुष्ट बुद्ध्याचा अस-मंजा मार्गामध्ये खेळणाऱ्या मुलाना धरून सरयूनदीत टाकीत असे आणि अशा रीतीने तो आपणाला करमणूक करून घेत असे. त्याला अवलोकन करून क्रुद्ध झालेले सर्व नगरवासी लोक राजाला म्हणाले, “ हे राष्ट्रवर्धना, एक असमंज तरी तू पतकर किंवा आमचा तरी तू स्वीकार कर. ” ( १५-२० )

यावर “ हें भय तुम्हांला कशाकरिता प्राप्त झालें आहे ? ” असें राजाने विचारिलें असता, राजाने प्रश्न केलेले ते प्रजाजन त्याला म्हणाले, “ आमचीं मुलें खेळामध्ये अगदी तल्लीन होऊन खेळूं लागलीं असतां हा त्यांना धरून सरयू नदीत नेऊन बुडवितो आणि या अत्यन्त मूर्खपणाच्या कृत्याचा त्याला अनुपम आनंद वाटतो. ” हें प्रजाजनांचें भाषण श्रवण केल्यावर त्यांचें प्रिय करण्याकरिता राजाने त्या आपल्या अहितकारक पुत्राचा त्याग केला. “ त्याला भार्या आणि सामानसुमान यासह सत्वर गाडीत घाला आणि जन्मपर्यंत हृदपार करून अरण्यांत हाकून द्या, ”

स फालपिटकं गृह्य गिरिदुर्गाण्यलोकयत् ।	
दिशः सर्वास्त्वनुचरन्स यथा पापकर्मकृत्	२५
इत्येनमत्यजद्राजा सगरो वै सुधार्मिकः ।	
रामः किमकरोत्पापं येनैवमुपरुध्यते	२६
न हि कंचन पश्यामो राघवस्यागुणं वयम् ।	
दुर्लभो ह्यस्य निरयः शशाङ्कस्येव कल्मषम्	२७
अथवा देवि त्वं कंचिद्दोषं पश्यसि राघवे ।	
तमद्य ब्रूहि तत्त्वेन तदा रामो विवास्यते	२८
अदुष्टस्य हि संत्यागः सत्पथे निरतस्य च ।	
निर्दहेदपि शक्रस्य श्रुतिं धर्मविरोधवान्	२९
तदलं देवि रामस्य श्रिया विहतया त्वया ।	
लोकतोऽपि हि ते रक्ष्यः परिवादः शुभानने	३०

अशी त्या पित्याने अधिकारी लोकांना आज्ञा केली. तदनंतर वर सांगितलेले पाप-कर्म करणारा तो असमंज एक फाल व एक पेटारा कंदमुल्ले वगैरे काढून ठेवण्या-करिता बरोबर घेऊन पर्वतासबंधी गहन प्रदेशावर चारी दिशांमध्ये संचार करून लागला आणि भक्षणाकरिता कंदमुल्ले पाहून लागला. ( २५-२५ )

तात्पर्य, असा तो दुष्ट होता, म्हणून अत्यंत धार्मिक अशाही सगर राजानं त्याचा त्याग केला; परंतु भोग्य वस्तु बरोबर नेण्याचा तूं प्रतिबंध करीत आहेस असं रामाने काय बरं पातक केले आहे ? या रामाचे ठिकाणीं आम्हांला कोणताच दुष्गुण दिसत नाही व चंद्राचे ठिकाणीं मालिन्य जसें दुर्लभ आहे, तसें याचे ठिकाणीं पाप दुर्लभ आहे. अथवा हे राजपत्नी, रामाचे ठिकाणीं तुला जर कांही दोष दिसत असेल, तर तौ तूं आज खरा खरा सांग; म्हणजे रामाला हाकून देतां येईल. रामाचे ठिकाणीं दोष आहे, असं सिद्ध झाल्या-वाचून त्याला हाकून देतां येणार नाही. सन्मार्गाने वागण्याविषयी तत्पर आणि निदोष अशाचा त्याग केला असतां तो इंद्राचेही तेज नाहीसं करील; कारण असा त्याग धर्माविरुद्ध आहे. तस्मात् हे राजपत्नि, रामाचें राज्यवेम्बव हाणून पाडण्यापासून तुला कांहीएक फायदा नाही. तरी आता हा अज्ञाहास पुरें झाला.

श्रुत्वा तु सिद्धार्थवचो राजा श्रान्ततरस्वरः ।  
 शोकोपहतया वाचा कैकेयीमिदमब्रवीत् ३१  
 एतद्वचो नेच्छसि पापरूपे हितं न जानासि ममात्मनोऽथवा ।  
 आस्थाय मार्गं कृपणं कुचेष्टा चेष्टा हि ते साधुपथादपेता ३२  
 अनुव्रजिष्याम्यहमद्य रामं राज्यं परित्यज्य सुखं धनं च ।  
 सर्वे च राजा भरतेन च त्वं यथासुखं भुङ्क्ष्व चिराय राज्यम् ३३  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षट्त्रिंशः सर्गः ॥ ३६ ॥  
 सप्तत्रिंशः सर्गः । [१५४९]

महामात्रवचः श्रुत्वा रामो दशरथं तदा ।  
 अभ्यभाषत वाक्ये तु विनयज्ञो विनतितवत् १  
 त्यक्तभोगस्य मे राजन्वने वन्येन जीवतः ।  
 किं कार्यमनुयात्रेण त्यक्तसङ्गस्य सर्वतः २  
 यो हि दत्त्वा द्विपश्रेष्ठं कक्ष्यायां कुरुते मनः ।

लोकापवादाची तरी तुला लाज बाळगणें अवश्य आहे. ” ( २६-३० )

हे सिद्धार्थ प्रधानाचें भाषण श्रवण केल्यावर, शब्द फारच खोल गेलेला दश-  
 रथ राजा शोकाकुल वाणीने कैकेयीला म्हणाला, “ हे पापिणी, हे सिद्धार्थ प्रधानाचें  
 म्हणणें जर तूं न ऐकशील, तर तुला माझे अथवा आपल्या स्वतःचेंही हित  
 कळत नाही; कारण या निंद्य मार्गाचें अवलंबन करून तूं जें हें अत्यन्त निंद्य  
 कृत्य केलें आहेस, तें सन्मार्गाला अगदी सोडून आहे. राज्य, सुख आणि धन  
 यांचा त्याग करून मी आज रामाच्या मार्गोमाग जाईन व अयोध्येतील सर्व  
 लोकही त्याच्या मार्गोमाग जाताल; मग तूं राजा भरतासहवर्तमान सुखास  
 येईल, त्याप्रमाणे चिरकाल राज्याचा उपभोग घे. ” ( ३१-३३ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायण संज्ञक आदिकाव्यांतील  
 अयोध्याकांडापैकी छत्तिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ३६ ॥

प्रधानाचें भाषण श्रवण केल्यावर विनयज्ञ राम नम्रपणें दशरथाला म्हणाला,  
 ‘ हे राजा, भोगाचा त्याग करून व सर्वसंगपरित्याग करून वनामध्ये वनांतीलच  
 आहारावर उपजीविका करणाऱ्या मला लवाजम्याशीं काय कर्तव्य आहे ? श्रेष्ठ

रञ्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुञ्जरोत्तमम्	३
तथा मम सतां श्रेष्ठ किं ध्वजिन्या जगत्पते ।	
सर्वाण्येवानुजानामि चीराण्येवानयन्तु मे	४
खनित्रपिटके चोभे समानयत गच्छत ।	
चतुर्दश वने वासं वर्षाणि वसतो मम	५
अथ चीराणि कैकेयी स्वयमाहृत्य राघवम् ।	
उवाच परिधत्स्वेति जनौघे निरपत्रपा	६
स चीरे पुरुषव्याघ्रः कैकेय्याः प्रतिगृह्य ते ।	
सूक्ष्मवस्त्रमवक्षिप्य मुनिवस्त्राण्यवस्त ह	७
लक्ष्मणश्चापि तत्रैव विहाय वसने शुभे ।	
तापसाच्छादने चैव जग्राह पितुरग्रतः	८
अथात्मपरिधानार्थं सीता कौशेयवासिनी ।	
संप्रक्ष्य चीरं सत्रस्ता पृषती वागुरामिव	९

राज देऊन टाकून जो त्याला बांधावयाच्या दोरीवर मन ठेवितो, त्याला उत्कृष्ट गजाचा त्याग केल्यानंतर त्या दोरीशीं काय कर्तव्य असतं ? त्याचप्रमाणे, हे नज्जनश्रेष्ठ जगत्पते, आता सेनेशीं मला काय कर्तव्य आहे ? सर्व कांहीं भोग्य वस्तु मी भरताला देतो. आता मला वल्कलेंच कैकेयीच्या दासीनी आणून द्यावीं. हे दासीनी जा व वनामध्ये चवदा वर्षे वास्तव्य करण्यास सिद्ध झालेल्या मला कुदळ आणि एक पेटारा हीं दोन तुम्ही आणून द्या.” ( १-५ )

याप्रमाणे रामाने दासीना सांगितल्यानंतर कैकेयीने स्वतःच वल्कलें आणलीं “ आणि हीं नेस ” असें यत्किंचितही लाज न वाळगितां ती जनसमुदायामध्ये रामाला म्हणाली. तेव्हा कैकेयीपासून त्या पुरुषश्रेष्ठ रामाने तीं वल्कलें घेतलीं आणि आपलीं बारीक वस्त्रे सोडून ठेऊन मुर्तीना योग्य अशीं तीं वस्त्रे त्याने परिधान केलीं व लक्ष्मणानेही तेथेच आपलीं चांगलीं वस्त्रे टाकून देऊन पित्याच्या समोर तपस्वी लोकांनाच योग्य असलेल्या त्या वस्त्रांचा स्वीकार केला. ( ६-८ )

तेव्हा पैठणी नेसलेली सीता आपल्याला नेसण्याकरिता कैकेयीने आणून दिलेलें वल्कल पाहून, जालें पाहिल्यावर त्रस्त होणाऱ्या हरिणीप्रमाणे त्रस्त झाली. तथापि

सा व्यपत्रपमाणेव प्रगृह्य च सुदुर्मनाः ।	
कैकेय्याः कुशचीरे ते जानकी शुभलक्षणा	१०
अश्रुसंपूर्णनेत्रा च धर्मज्ञा धर्मदर्शिनी ।	
गन्धर्वराजप्रतिमं भर्तारामिदमब्रवीत्	११
कथं नु चीरं वध्नन्ति मुनयो वनवासिनः ।	
इति ह्यकुशला सीता सा मुमोह मुहुर्मुहुः	१२
कृत्वा कण्ठे स्म सा चीरमेकमादाय पाणिना ।	
तस्यौ ह्यकुशला तत्र व्रीडिता जनकात्मजा	१३
तस्यास्तत्क्षिप्रमागत्य रामो धर्मभृतां वरः ।	
चीरं वबन्ध सीतायाः कौशेयस्योपरि स्वयम्	१४
रामं प्रेक्ष्य तु सीताया वध्नन्तं चीरमुत्तमम् ।	
अन्तःपुरचरा नार्यो ममुचुर्वारि नेत्रजम्	१५
ऊचुश्च परमायत्ता रामं ज्वलिततेजसम् ।	
वत्स नैवं निगुक्त्यं वनवासे मनस्विनी	१६

शुभ लक्षणांनी युक्त असलेल्या त्या जनककन्येने लज्जित झाल्यासारिखें करून व अत्यंत खिन्न होऊन कैकेयीपासून ती वल्कल घेतली आणि अश्रूंनी जिचे नेत्र अगदी भरून आले आहेत, अशी ती धर्मज्ञ व धर्माकडेच नजर देऊन वागणारी सीता आपल्या गंधर्वराजतुल्य भर्त्याला म्हणाली, “वनवासी मुनि वल्कल बांधितात तरी कसे ?” असे म्हणून वल्कल बांधण्याविषयी अनभिज्ञ असलेली ती सीता वारंवार गोंधळू लागली. शेवटी एक वल्कल गळ्यांत अडकवून आणि एक हातांत घेऊन, ती तें कसे नेसावें याविषयी ज्ञान नसलेली जनककन्या लज्जित होऊन तेथे उभी राहिली. ( ९-१३ )

तेव्हा धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ असलेला राम सत्वर तिच्या समीप आला आणि सीतेच्या पैठणीवर त्याने स्वतः तें वल्कल बांधिलें; परंतु तें उत्कृष्ट वल्कल सीतेला राम नेसवीत आहे, असें अवलोकन करून अंतःपुरांतील स्त्रियांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि अत्यंत खिन्न होऊन त्या स्त्रिया उज्ज्वल तेजाने युक्त असलेल्या रामाला म्हणाल्या, “हे वत्सा, तुझ्याप्रमाणे ही दृढनिश्चयी

पितुर्वाक्यानुरोधेन गतस्य विजनं वनम् ।	
तावद्दर्शनमस्या न सफलं भवतु प्रभो	१७
लक्ष्मणेन सहायेन वनं गच्छस्व पुत्रक ।	
नेयमर्हति कल्याणी वस्तुं तापसवद्वने	१८
कुरु नो याचनां पुत्र सीता तिष्ठतु भामिनी ।	
धर्मनित्यः स्वयं स्थातुं न हीदानीं त्वमिच्छसि	१९
तासामेवंविधा वाचः शृण्वन्दशरथात्मजः ।	
वबन्धैव तथा चीरं सीतया तुल्यशीलया	२०
चीरे गृहीते तु तया सबाष्पो नृपतेर्गुरुः ।	
निवार्य सीतां कैकेयीं वसिष्ठो वाक्यमब्रवीत्	२१
अतिप्रवृत्ते दुर्मध्ये कैकेयि कुलपांसनि ।	
वञ्चयित्वा तु राजानं न प्रमाणेऽवतिष्ठसि	२२
न गन्तव्यं वनं देव्या सीतया शीलवर्जिते ।	

सीताही वनवासांत जाण्याचें ठरलेलें नाही. पित्याच्या आज्ञेला अनुसरून तूं निर्जन वनामध्ये गेल्यावर परत येईपर्यंत हिचें तरी दर्शन आम्हांला घडूं दे आणि हे प्रभो, अशा रीतीने आमचें जीवित सफल होऊं दे. हे पुत्रा, लक्ष्मणालाच वरोवर घेऊन तूं वनांत जा. तापसाप्रमाणे या गुणवतीने वनामध्ये वास्तव्य करणें उचित नाही. ( १४-१८ )

हे पुत्रा, हें आमचें मागणें ऐक. सीता येथे राहूं दे. तूं नेहमी धर्मानिं वागणारा असल्यामुळे जरी सांप्रत येथे राहण्याची इच्छा करित नसलास, तरी हिला आपली येथेच राहूं दे. ” अशा प्रकारचीं त्यांचीं भाषणें ऐकत असतांना त्या दशरथपुत्र रामाने, आपल्यासारखाच जिचा स्वभाव आहे अशा, सीतेला वर सांगितल्याप्रमाणे वल्कल नेसाविलेंच. तेव्हा सीतेने वल्कलें नेसल्यावर अश्रूंनी नेत्र भरून आलेले राजगुरु वसिष्ठ वनवासांत जाण्याविषयी सीतेचा निरोध करून कैकेयीला म्हणाले, “ हे अति अमर्याद कैकेयी, हे दुष्टे, हे कुलकलंकिनी, राजाला फसवूनही तूं आतासुद्धा प्रामाणिकपणाने वागत नाहीस. सीतेला वनवासांत पाठविण्याविषयी तूं जर राजापाशी मागणें मागितलेंच नाहीस, तर आता तिच्यापुढे वल्कलें



अनुष्ठास्यति रामस्य सीता प्रकृतमासनम्	२३
आत्मा हि दाराः सर्वेषां दारसंग्रहवर्तिनाम् ।	
आत्मेयमिति रामस्य पालयिष्यति मेदिनीम्	२४
अथ यास्यति वैदेही वनं रामेण संगता ।	
वयमत्रानुयास्यामः पुरं चेदं गमिष्यति	२५
अन्तपालाश्च यास्यन्ति सदारो यत्र राघवः ।	
सहोपजीव्यं राष्ट्रं च पुरं च सपरिच्छदम्	२६
भरतश्च सशत्रुघ्नश्चीरवासा वनेचरः ।	
वने वसन्तं काकुत्स्थमनुवत्स्यति पूर्वजम्	२७
ततः शून्यां गतजनां वसुधां पादपैः सह ।	
त्वमेका शाधि दुर्वृत्ता प्रजानामहिते स्थिता	२८
न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः ।	
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति	२९

आणणे तुला उचित नाही. हे सच्छीलशून्य कैकेयी, सीतादेवी वनांत जाणार नाही. रामाला प्रस्तुत प्राप्त होणारं जें सिंहासन त्याचा हीच स्वीकार करून राम येईपर्यंत राज्य करील. सर्व गृहस्थाश्रमी पुरुषांचा स्त्री हा आत्मा आहे. तेव्हा ही रामाचा आत्माच असल्यामुळे तो परत येईपर्यंत पृथ्वीचें परिपालन करील. आता तुझ्या दुराग्रहासुळे सीता जर रामाबरोबर वनांत जाणारच असेल, तर आम्हीही त्याच्या मागोमाग जाऊं व हें सर्व नगरही जाईल. अंतःपुराचे रक्षकही जिकडे राम भायेंसहवर्तमान जाईल तिकडे जातील आणि धन व सामानसुमान बरोबर घेऊन हें नगर व सर्व राष्ट्रही त्याच्या मागोमाग जाईल. ( १९-२६ )

इतकेंच नव्हे परंतु ज्येष्ठ भ्राता राम वनामध्ये वास्तव्य करूं लागला असतां भरतही शत्रुघ्नासहवर्तमान बल्कलें परिधान करून वनचर बनेल आणि रामापाशी राहील. नंतर प्रजाजनांच्या वाईटावर असलेली तूं एकटी दुराचारिणी शून्य आणि निर्जन अशा पृथ्वीवर व पृथ्वीवरील वृक्षांवर आपला अंमल चालीव. ज्या ठिकाणीं राम राजा नाही, तें राष्ट्रच होणार नाही व ज्या ठिकाणीं राम वास्तव्य करील, तें वनच राष्ट्र होईल. भरत जर खरोखरी दशरथराजापासूनच


न ह्यदत्तां महीं पित्रा भरतः शास्तुमिच्छति ।	
त्वयि वा पुत्रवद्वस्तुं यदि जातो महीपतेः	३०
यद्यपि त्वं क्षितितलाद्गगनं चोत्पतिष्यसि ।	
पितृवंशचरित्रज्ञः सोऽन्यथा न करिष्यति	३१
तत्त्वया पुत्रगार्धिन्या पुत्रस्य कृतमप्रियम् ।	
लोके न हि स विद्येत यो न राममनुव्रतः	३२
द्रक्ष्यस्यद्यैव कैकेयि पशुव्यालमृगद्विजान् ।	
गच्छतः सह रामेण पादपांश्च तदुन्मुखान्	३३
अथोत्तमान्याभरणानि देवि देहि स्नुषायै व्यपनीय चीरम् ।	
न चीरमस्याः प्रविधीयतेति न्यवारयत्तद्वसनं वसिष्ठः	३४
एकस्य रामस्य वने निवासस्त्वया वृतः केकयराजपुत्रि ।	
विभूषितेयं प्रतिकर्मनित्या वसत्वरण्ये सह राघवेण	३५

झालेला असेल, तर पित्याने न दिलेल्या पृथ्वीचें राज्य तो इच्छिणार नाही किंवा पुत्राप्रमाणे तुझ्यासमीप राहण्याचेंही त्याच्या मनांत येणार नाही. फार कशाला तूं या भूतलावरून जरी आकाशांत उडून गेलीस, तरी पितृवंशांतील आचार जाणणारा तो भरत असें भलतेंच करणार नाही. ( २७-३१ )

तस्मात्, पुत्राला राज्य प्राप्त होण्याचा अभिलाष धरून तूं खरोखर पुत्राला अप्रिय असलेलीच गोष्ट केली आहेस. कारण रामाला अनुसरून न वागणारा असा जगतांतही कोणीही नाही, मग रामाला सोडून भरत कसा राज्य करणार ? हे कैकेयी, पशु, सर्प, मृग व पक्षी हे रामाबरोबर जातांना तूं आजच पहाशील : इतकेंच नव्हे परंतु, वृक्षही त्याच्याबरोबर जाण्याकरिता उत्सुक आहेत, असें तुझ्या दृष्टीपत्तीस येईल. मग मनुष्यांची तर गोष्ट कशाला पाहिजे ? करिता, हे राजपति, तें वल्कल पलीकडे करून तूं आपल्या स्नुषेला उत्कृष्ट भूषणें दे. हिला वल्कल देणें योग्य नाही. " असें म्हणून वसिष्ठांनी सांगितला तें वल्कल परिधान करण्याचा प्रतिबंध केला आणि पुनरपि ते म्हणाले " हे केकयराजकन्ये, एका रामालाच वनवास तूं मागून घेतला आहेस. यास्तव नेहमी अलंकार धारण करणाऱ्या सांगितला भूषित होऊन अरण्यामध्ये रामाबरोबर वास्तव्य करूं दे. ( ३२-३५ )



राम सीतेला वल्कल नेसवतो. (अयो. ३७।१४)



यानैश्च मुख्यैः परिचारकैश्च सुसंवृता गच्छतु राजपुत्री ।

वत्सैश्च सर्वैः सहितैर्विधानैर्नेयं वृता ते वरसंप्रदाने ३६

तस्मिंस्तथा जल्पति विप्रमुख्ये गुरौ नृपस्याप्रतिमप्रभावे ।

नैव स्म सीता विनिवृत्तभावा प्रियस्य भर्तुः प्रतिकारकामा ३७

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥

अष्टत्रिंशः सर्गः ।

[१५८६]

तस्यां चीरं वसानायां नाथवत्यामनाथवत् ।

प्रचुक्रोश जनः सर्वो धिक्त्वां दशरथं त्विति १

तेन तत्र प्रणादेन दुःखितः स महीपतिः ।

स निःश्वस्योष्णमैक्ष्वाकस्तां भार्यामिदमब्रवीत् २

सुकुमारी च बाला च सततं च सुखोचिता ।

नेयं वनस्य योग्येति सत्यमाह गुरुर्मम ३

इयं हि कस्यापकरोति किञ्चित्तपस्विनी राजवरस्य पुत्री ।

सारांश, उत्कृष्ट उत्कृष्ट वाहनं, सेवक, सर्व प्रकारची वस्त्रे आणि सामानसुमान बरोबर घेऊन ही राजकन्या चांगल्या बंदोबस्ताने जाऊ दे; कारण, वरप्रदान-समयीं तूं हिच्याविषयी मागणी केलेली नाहीस. ” याप्रमाणे अनुपम प्रभावाने युक्त असलेले ते द्विजश्रेष्ठ राजगुरु वसिष्ठ जरी बोलत होते, तरी आपल्या प्रिय भर्त्यांचेच तन्तोतन्त अनुकरण करण्याचीच इच्छा करणाऱ्या त्या सीतेने वल्कलें परिधान करण्यापासून आपलें मन परावृत्त केले नाही. ( ३६-३७ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडांपैकी सदतिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ३७ ॥

ती सीता सनाथ असूनही अनाथाप्रमाणे वल्कल परिधान करू लागली असतां सर्व लोक “ हे दशरथा, तुला धिक्कार असो, ” असें म्हणाले, तेव्हा आक्रोशाने तो भूपति अधिकच दुःखित झाला आणि उष्ण श्वास टाकून तो इक्ष्वाकुवंशज दशरथ त्या भायेंला म्हणाला, “ ही सुकुमार च लहान असून नेहमी हिला सुखांत राहण्याची सवय आहे. तेव्हा हिने वनांत जाणें योग्य नाही, असें जें माझ्या गुरुंंनी सांगितलें आहे, तें सत्य आहे. एखाद्या अपरिचित भिकारणीप्रमाणे म० १७ ( अयोध्या )

या चीरमासाद्य वनस्य मध्ये जाता विसंज्ञा श्रमणीव काचित् ४  
 चीराण्यपास्याज्जनकस्य कन्या नेयं प्रतिज्ञा मम दत्तपूर्वा ।  
 यथासुखं गच्छतु राजपुत्री वनं समग्रा सह सर्वरत्नैः ५  
 अजीवनाह्णेण मया नृशंसा कृता प्रतिज्ञा नियमेन तावत् ।  
 त्वया हि बाल्यात्प्रतिपन्नमेतत्तन्मा दहेद्रेणुमिवात्मपुष्पम् ६  
 रामेण यदि ते पापे किञ्चित्कृतमशोभनम् ।  
 अपकारः क इह ते वैदेह्या दर्शितोऽधमे ७  
 मृगीवोत्फुल्लनयना मृदुशीला मनस्विनी ।  
 अपकारं कामिव ते करोति जनकात्मजा ८  
 ननु पर्याप्तमेवं ते पापे रामविवासनम् ।  
 किमेभिः कृपणैर्भूयः पातकैरपि ते कृतैः ९  
 प्रतिज्ञातं मया तावत्स्वयोक्तं देवि शृण्वता ।

बल्कल परिधान करून वनामध्ये जाण्यास निघालेली ही विचारी वृषश्रेष्ठ जनक-  
 राजाची कन्या कोणाला कांहीतरी अपकार करित आहे काय. ? जनक-  
 कन्येने बल्कल टाकून द्यावी; कारण ही प्रतिज्ञा मी पूर्वी केलेली नाही. यास्तव,  
 सर्व रत्ने बरोबर घेऊन ही राजकन्या वन्यालंकारांनी नटलेली अशी खुशाल  
 जाऊं द्या. रामाला वनवासांत पाठवीन, एवढीच दुष्ट प्रतिज्ञा मी समुर्पु होऊन  
 शपथपूर्वक केलेली आहे; परंतु, सीतेला बल्कल परिधान करण्यास लावणें हें  
 तूं मूर्खपणासुळे आरंभिलें आहेस. करिता, स्वतःचें पुष्प ज्याप्रमाणे वेळेंचा  
 नाश करून टाकितें, त्याप्रमाणे तूं आरंभिलें हें कृत्य तुला दग्ध न करो, म्हणजे  
 झालें. ( १-६ )

हे पापिणी, हे अधम कैकेयी, रामाने जरी कांही तुझा अपराध केला असला,  
 तरी सीतेने येथे तुला काय अपकार केला आहे ? हरिणीप्रमाणे स्वभावाने गरीब  
 आणि प्रफुल्लित नेत्रकमलांनी युक्त असलेली ही विचारी जनककन्या तुला काय  
 बरें अपकार करित आहे ? हे दुष्टे, याप्रमाणे तूं रामाला वनवासांत हाकून दिलेंस,  
 हें खरोखर संपूर्ण नरकांचा अनुभव घेण्यास पुरेसं आहे. मग आणखी हीं अनि-  
 वाच्य दुःखदायक पातकें करून तुला काय प्राप्त करून घ्यावयाचें आहे ? हे देवि,

रामं यद्भिषेकाय त्वमिहागतमब्रवीः	१०
तत्त्वेतत्समतिक्रम्य निरयं गन्तुमिच्छसि ।	
मैथिलीमपि या हि त्वमीक्षसे चीरवासिनीम्	११
एवं ब्रुवन्तं पितरं रामः संप्रस्थितो वनम् ।	
अवाक्शिरसमासीनमिदं वचनमब्रवीत्	१२
इयं धार्मिक कौसल्या मम माता यशस्विनी ।	
वृद्धा चाश्रुद्रशीला च न च त्वां देव गर्हते	१३
मया विहीनां वरद प्रपन्नां शोकसागरम् ।	
अदृष्टपूर्वव्यसनां भूयः संमन्तुमर्हसि	१४

इमां महेन्द्रोपम जातगर्धिनीं तथा विधातुं जननीं ममार्हसि ।

यथा वनस्थे मयि शोककर्षिता न जीवितं न्यस्य यमक्षयं व्रजेत् १५

इत्यार्षे श्रीमद्रा वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डेऽष्टत्रिंशः सर्गः ॥३८॥ [१६०१]

अभिषेकाकरिता राम येथे आला असतां तूं जें त्याला वोललास, तें मी ऐकून घेऊन तेवढ्यालाच अनुमति दिलेली आहे. सीतेच्या संबंधाने मी तुला कसल्ये ही प्रकारचें वचन दिलें नाहीं; परंतु स्वतः जें तूं मागितलेंस, त्याचाही अतिप्रसंग करून तूं नरकांत जाण्याची इच्छा करीत आहेस; कारण सीतेलाही वल्कलें परिधान केलेली पाहण्याची तुझी इच्छा आहे. ” ( ७-११ )

याप्रमाणे खाली मान घालून बसलेला पिता दशरथ कैकेयीला बोलत असतांना वनामध्ये निघालेला राम त्याला म्हणाला, “ हे धर्मनिष्ठ भूपते, ही माझी माता यशस्विनी कौसल्या वृद्ध असून छुद्र स्वभावाची नाही व तुम्हांलाही ती दोष देत नाही. यास्तव हे वरप्रद, माझा वियोग झाल्यामुळे शोकसागरांत बुडून जाऊन आजपर्यंत कधीही न अनुभवलेल्या दुःखांत सापडलेल्या हिच्याकडे आपण जरा अधिक दयाई दृष्टि असूं द्यावी. सारांश, हे महेंद्रतुल्य भूपते, मी वनांत गेल्यानंतर ही माझी माता शोकाने कृश झाल्यामुळे जीविताचा त्याग करून यमसदनाला न जाईल, अशा रीतीने आपण, मला पाहण्याविषयी सदैव अत्यन्त उत्सुक असलेल्या या माझ्या मातेची योग्य काळजी घ्यावी. ( १२-१५ )

एकोनचत्वारिंशः सर्गः ।

रामस्य तु वचः श्रुत्वा मुनिवेषधरं च तम् ।  
 समीक्ष्य सह मार्याभी राजा विगतचेतनः १  
 नैनं दुःखेन संतप्तः प्रत्यवैक्षत राघवम् ।  
 न चैनमभिसंप्रेक्ष्य प्रत्यभाषत दुर्मनाः २  
 स मुहूर्तमिवासंज्ञो दुःखितश्च महीपतिः ।  
 विललाप महाबाहू राममेवानुचिन्तयन् ३  
 मन्ये खलु मया पूर्वं विवत्सा बहवः कृताः ।  
 प्राणिनो हिंसिता वापि तन्मामिदमुपस्थितम् ४  
 न त्वेवानागते काले देहाच्च्यवति जीवितम् ।  
 कैकेय्या क्लिश्यमानस्य मृत्युर्मम न विद्यते ५  
 योऽहं पावकसंकाशं पश्यामि पुरतः स्थितम् ।  
 विहाय वसने सूक्ष्मे तापसाच्छादमात्मजम् ६

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयो-  
 ध्याकांडापैकी अडतिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३८ ॥

रामाचें भाषण श्रवण करून आणि त्याला मुनिवेष धारण केलेला पाहून  
 मार्यासहवर्तमान दशरथराजा मूर्च्छित झाला. अशा प्रकारें दुःखाने संतप्त झाल्या-  
 मुळे रामाकडे कांही वेळ तो पाहीनासा झाला व कांही वेळाने पाहूं लागल्यावरही  
 मनामध्ये खिन्न झाल्यामुळे त्याच्याशीं त्या दशरथाला कांहीएक बोलवेना.  
 अशा प्रकारें सुमारें क्षणभर मूर्च्छित झाल्यानंतर दुःखित झालेला तो महापराकर्मी  
 दशरथराजा रामाचेंच चिंतन करून विलाप करूं लागला की, “ खरोखर पूर्वी  
 मी पुष्कळांना पुत्रहीन केलेलें आहे किंवा पुष्कळच प्राण्यांची मी हिंसाही केलेली  
 आहे, म्हणून मला आता हें दुःख प्राप्त झालें आहे. कैकेयी क्लेश देत असतांनाही  
 ज्या अर्थी मला मृत्यु येत नाही, त्या अर्थी वेळ आल्यावाचून देहांतून जीव जातच  
 नाही, हें सत्य आहे. ( १-५ )

तेजाने अमृतुल्य असा आपला पुत्र सूक्ष्म वस्त्रांचा त्याग करून तपस्व्यांनाच  
 योग्य अशा वस्त्रांनी आच्छादित होऊन पुढे उभा असलेला मी पहात आहे. या



एकस्याः खलु कैकेय्याः कृतेऽयं खिद्यते जनः ।	
स्वार्थे प्रयतमानायाः संश्रित्य निकृतिं त्विमाम्	७
एवमुक्त्वा तु वचनं वाष्पेण विहृतेन्द्रियः ।	
रामेति सकृदेवोक्त्वा व्याहर्तुं न शशाक सः	८
संज्ञां तु प्रतिलभ्यैव मुहूर्तात्स महीपतिः ।	
नेत्राभ्यामश्रुपूर्णाभ्यां सुमन्त्रमिदमब्रवीत्	९
औपवाह्यं रथं युक्त्वा त्वमायाहि हयोत्तमैः ।	
प्रापयैनं महाभागमितो जनपदात्परम्	१०
एवं मध्ये गुणवतां गुणानां फलमुच्यते ।	
पित्रा मात्रा च यत्साधुर्वीरो निर्वास्यते वनम्	११
राज्ञो वचनमाज्ञाय सुमन्त्रः शीघ्रविक्रमः ।	
योजयित्वा ययौ तत्र रथमश्वैरलंकृतम्	१२
तं रथं राजपुत्राय सूतः कनकभूषितम् ।	
आचक्षेऽञ्जलिं कृत्वा युक्तं परमवाजिभिः	१३

रूपटाचा आश्रय करून स्वार्थ साधण्याविषयी धडपडणाऱ्या एका कैकेयीमुळे हे सर्व लोक दुःखित झाले आहेत. ” याप्रमाणे बोलल्यानंतर अश्रूंच्या योगाने कंठ दाटून आल्यामुळे जिव्हा हलेनाशी झाली. तेव्हा “ राम ” असे एकदाच उच्चारिल्यावर त्याच्या तोंडांतून शब्द निघेनासा झाला. तदनंतर क्षणभराने सावध झाल्यावर अश्रूंनी नेत्र भरून आलेला तो दशरथराजा सुमंत्राला म्हणाला, ‘ फिरावयाला जाण्याच्या रथाला उत्कृष्ट अश्व जोडून तू इकडे ये आणि या महाभाग्यवान् रामाला या देशांच्या पलीकडे नेऊन पोचीव. ’ ( ६-१० )

‘ सुशील आणि वीर अशा पुत्राला ज्या अर्थी मातापितर वनांत हाकून देत आहेत त्या अर्थी गुणां लोकांमध्ये गुणांचें फल म्हणजे याप्रमाणे पुत्राला हाकून देणें हेंच ठरणार. ’ राजाची आज्ञा समजून घेऊन सुमंत्र तेथून सत्वर चालता झाला आणि अलंकारयुक्त अशा रथाला अश्व जोडून तो तेथे घेऊन आला. नंतर “ राजकुमाराकरिता सुवर्णभूषित रथ उत्कृष्ट अश्व जोडून तयार आहे, ” असें हात जोडून त्या सारथ्याने सांगितलें असतां काल व देश जाणणारा व सर्व प्रकारें

राजा सत्वरमाहूय व्यापृतं वित्तसंचये ।	
उवाच देशकालज्ञो निश्चितं सर्वतः शुचि	१४
वासांसि च वरार्हाणि भूषणानि महान्ति च ।	
वर्षाण्येतानि संख्याय वैदेह्या क्षिप्रमानय	१५
नरेन्द्रेणैवमुक्तस्तु गत्वा कोशगृहं ततः ।	
प्रायच्छत्सर्वमाहृत्य सीतायै क्षिप्रमेव तत्	१६
सा सुजाता सुजातानि वैदेही प्रस्थिता वनम् ।	
भूषयामास गात्राणि तैर्विचित्रैर्विभूषणैः	१७
व्यराजयत वैदेही वेश्म तत्सुविभूषिता ।	
उद्यतोऽशुमतः काले खं प्रभेव विवस्वतः	१८
तां भुजाभ्यां परिष्वज्य श्वश्रूर्वचनमब्रवीत् ।	
अनाचरन्तीं कृपणं मूर्ध्न्युपाघ्राय मैथिलीम्	१९
असत्यः सर्वलोकेऽस्मिन्सततं सत्कृताः प्रियैः ।	
भर्तारं नानुमन्यन्ते विनिपातगतं स्त्रियः	२०

शुचिर्भूत असलेल्या धनाध्यक्षाला दशरथराजा सत्वर हाक मारून निश्चयाने म्हणाला, “ उत्कृष्ट उत्कृष्ट वस्त्रे आणि मोठमोठीं भूषणे या वनवासविषयक वर्षांची गणना करून तूं सीतेला सत्वर आणून दे. ” ( ११-१५ )

याप्रमाणे राजाची आज्ञा झाल्याबरोबर धनाध्यक्ष जामदारखान्यांत गेला आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे सर्व आणून त्याने तें सत्वर सीतेला दिलें. तेव्हा वनांत जाण्याला निघालेल्या अयोनिसेंभव सीतेने त्या विचित्र भूषणांच्या योगाने सामुद्रिक शास्त्रोक्त लक्षणांनी युक्त असलेले आपले अवयव भूषित केले आणि किरणांनी युक्त असलेला सूर्य उदय पावूं लागला असतां त्याची प्रभा ज्याप्रमाणें आकाशाला शोभा आणिते, त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारें अलंकृत झालेल्या सीतेने त्या धराला शोभा आणिली. तेव्हा कधीही अप्रशस्त वर्तन न करणाऱ्या सीतेचें मस्तकां अवघ्राण करून व तिला बाहूंनी कवटाळून धरून सासू कौसल्या तिला म्हणाली, ‘ नेहमी प्रियवस्तु देऊन सत्कार केलेल्याही ज्या स्त्रिया संकटांत सापडलेल्या, मर्त्याची शुभ्रूषा करण्याची हेळसांड करितात, त्यांची सर्व लोकांमध्ये असतीत्वानेच

एष स्वभावो नारीणामनुभूय पुरा सुखम् ।	
अल्पामप्यापदं प्राप्य दुष्यन्ति प्रजहत्यपि	२१
असत्यशीला विकृता दुर्गा अहृदयाः सदा ।	
असत्यः पापसंकल्पाः क्षणमात्रविरागिणः	२२
न कुलं न कृतं विद्या न दत्तं नापि संग्रहः ।	
स्त्रीणां गृह्णाति हृदयमनित्यहृदया हि ताः	२३
साध्वीनां तु स्थितानां तु शीले सत्ये श्रुते स्थिते ।	
स्त्रीणां पवित्रं परमं पतिरेको विशिष्यते	२४
स त्वया नावमन्तव्यः पुत्रः प्रवाजितो वनम् ।	
तव देवसमस्त्वेष निर्धनः सधनोऽपि वा	२५
विज्ञाय वचनं सीता तस्या धर्मार्थसंहितम् ।	
कृत्वाञ्जलिमुवाचेदं श्वश्रूमभिमुखे स्थिता	२६

गणना होत असते. ( १६-२० )

पूर्वी सुखाचा अनुभव घेऊन पुढे थोडी जरी विपत्ति भोगण्याचा प्रसंग आला तरी भर्त्याला दूषण देण्यास इतकेंच नव्हे परंतु, त्याचा त्याग करण्यासही प्रवृत्त होणें हा दुष्ट स्त्रियांचा स्वभावच आहे. जारिणी स्त्रियांचें असत्य भाषण हेंच शील असून उन्मागाला जाणें, हा त्यांचा स्वभाव आहे. भर्त्याचे ठिकाणीं त्यांचें कर्थांचे खरें प्रेम नसतें; पाप करण्याविषयी त्यांची इच्छा असते आणि क्षणमात्र प्रेम करणाऱ्या त्या स्त्रिया नेहमी बिघडलेल्या असतात. कुल, उपकार, धर्माचा उपदेश, दान आणि बंधन यांपैकी, कांहींही दुष्ट स्त्रियांचें हृदय पापवृत्तीपासून परावृत्त करण्यास समर्थ होत नाही; कारण त्यांचें चित्त अत्यंत चञ्चल असतें. सदाचरण, सत्य वचन, गुरुजनांचा उपदेश आणि मर्यादा यांनाच अनुसरून वागणाऱ्या पतिव्रता स्त्रियांचें पति हाच उत्कृष्ट पुण्यसाधन आहे आणि म्हणूनच स्त्रीला इतर सर्व पुण्यसाधनांपेक्षा पति अधिक आहे. ( २१—२४ )

तस्मात्, वनांत घालविलेल्या त्या माझ्या पुत्रांचा तूं कधी अवमान करूं नको. हा निर्धन असो अथवा सधन असो तुला देवतुल्य आहे. ” हें धर्म द अर्थ यांनी भरलेलें त्या कौसल्येचें भाषण श्रवण केल्यावर संमुख उभी असलेली सीता

करिष्ये सर्वमेवाहमार्या यदनुशास्ति माम् ।	
अभिज्ञास्मि यथा भर्तुर्वर्तितव्यं श्रुतं च मे	२७
न मामसज्जनेनार्या समानयितुमर्हति ।	
धर्माद्विचलितुं नाहमलं चन्द्रादिव प्रभा	२८
नातन्त्रा विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः ।	
नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा	२९
मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः ।	
अमितस्य तु दातारं भर्तारं का न पूजयेत्	३०
साहमेवंगता श्रेष्ठा श्रुतधर्मपराचरा ।	
आर्यै किमवमन्येयं स्त्रिया भर्ता हि दैवतम्	३१
सीताया वचनं श्रुत्वा कौसल्या हृदयंगमम् ।	
शुद्धसत्त्वा मुमोक्षाश्च सहसा दुःखहर्षजम्	३२

हात जोडून आपल्या सासूला म्हणाली, “ सासूबाई जो मला उपदेश करात आहेत, तें सर्व कांही मी करीन. भर्त्याशीं कसें वागावें, याविषयी मी अभिज्ञ आहें आणि माता पितरांपासूनही मी तें ऐकून ठेविलेलें आहे. सासूबाईंनी दुष्ट स्त्रीशीं माझी बरोबरी करूं नये; कारण चंद्रापासून जशी प्रभा दूर होण्यास समर्थ नाही, तशी धर्मापासून चलित होण्यास मी समर्थ नाही, ज्याप्रमाणे तारे-वाचून वीणा ध्वनि उत्पन्न करण्यास समर्थ होत नाही, अथवा ज्याप्रमाणे रथ चाक्रावाचून गमन करण्यास समर्थ होत नाही, त्याचप्रमाणे शंभर पुत्रही असले तरी स्त्रीला पतीवाचून सुख होत नाही. पिता, भ्राता आणि पुत्र हे सर्व क्षणिक सुख देणारे आहेत. तेव्हा अपरिमित सुख हेणान्या भर्त्याचा मान कोण बरें राखणार नाही ! ! ( २५—३० )

“यास्तव, अहो सासूबाई, मला हें सर्व माहीत असून, आपण, माझी आई, अशा श्रेष्ठ स्त्रियांकडून, सामान्य व विशेषरूप धर्माचें श्रवण केलेली असतांना मी पतीचा कसा बरें अवमान करीन ? अहो, भर्ता हेंच स्त्रिचें दैवत आहे. ” याप्रमाणे सीते-चें तें मनोवैधक भाषण श्रवण केल्यावर शुद्ध अंतःकरणाने युक्त असलेली कौसल्या एकाएकी हर्षमिश्रित दुःखजन्य अश्रु ढाळूं लागली. तेव्हा मातांमध्ये जिचा अति-

तां प्राञ्जलिरभिप्रेक्ष्य मातृमध्येऽतिसत्कृताम् ।	
रामः परमधर्मात्मा मातरं वाक्यमब्रवीत्	३३
अम्ब मा दुःखिता भूत्वा पश्येस्त्वं पितरं मम ।	
क्षयोऽपि वनवासस्य क्षिप्रमेव भविष्यति	३४
सुतायास्ते गमिष्यन्ति नव वर्षाणि पञ्च च ।	
समग्रमिह संप्राप्तं मां द्रक्ष्यसि सुहृद्वृतम्	३५
एतावदभिनीतार्थमुक्त्वा स जननीं वचः ।	
त्रयः शतशतार्था हि ददर्शावेक्ष्य मातरः	३६
ताश्चापि स तथैवार्ता मातृर्दशरथात्मजः ।	
धर्मयुक्तमिदं वाक्यं निजगाद कृताञ्जलिः	३७
संवासात्परुषं किञ्चिदज्ञानादपि यत्कृतम् ।	
तन्मे समुपजानीत सर्वाश्चामन्त्रयामि वः	३८
वचनं राघवस्यैतद्धर्मयुक्तं समाहितम् ।	
शुश्रुवुस्ताः स्त्रियः सर्वाः शोकोपहतचेतसः	३९

शय सत्कार होत आहे, अशा कौसल्यामातेकडे पाहून तो परम धर्मात्मा राम हात जोडून तिला म्हणाला; “ हे माते, तू दुःखित होऊ नको; माझ्या पित्याकडे तुझे लक्ष्य असूंदे; माझा वनवास लवकरच संपून जाईल. चवदा वर्षे ही अगदी झोपेतील चवदा घटिकांप्रमाणे सत्वर निघून जातील आणि सुहृदांनी परिवेष्टित असा मी पुनरपि भ्राता व भार्या यांसहवर्तमान येथे आलेला लवकरच तू पाहशील. ( ३१-३५ )

याप्रमाणे मातेशी निश्चित अर्थाचे भाषण करून आपल्या साडेतीनशे मातांचे रामाने वेगळें वेगळें दर्शन घेतलें आणि कौसल्येप्रमाणेच दुःखित झालेल्या त्या मातांना लक्ष्मण त्या दशरथपुत्र रामाने हात जोडून धर्माने युक्त असलेलें भाषण केलें. तो म्हणाला “सहवासामुळे मी जें कांही कठोर भाषण तुमच्याशीं केलें असेल अथवा अज्ञानामुळे जें कांही कठोर वर्तन माझ्या हातून झालें असेल, त्याची तुम्हीं क्षमा करा; मी तुम्हां सर्वांचा आता निरोप घेतों. ” हें रामाचें धर्मयुक्त व गंभीर भाषण त्या स्त्रियांनी श्रवण केलें, तेव्हा त्या सर्व स्त्रियांचें अंतःकरण शोकाने

जज्ञेऽथ तासां सन्नादः क्रौञ्चीनामिव निःस्वनः ।

मानवेन्द्रस्य भार्याणामेवं वदति राघवे ४०.

सुरजपणवमेघघोषवहृशरथवेश्म वभूव यत्पुरा ।

विलापितपरिदेवनाकुलं व्यसनगतं तदभूत्सुदुःखितम् ४१

इत्यार्षे श्रीमद्रामायणवाल्मीकि आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ ३९ ॥ [ १६४२ ]

चत्वारिंशः सर्गः ।

अथ रामश्च सीता च लक्ष्मणश्च कृताञ्जलिः ।

उपसंगृह्य राजानं चक्रुर्दीनाः प्रदक्षिणम् १

तं चापि समनुज्ञाप्य धर्मज्ञः सह सीतया ।

राघवः शोकसंमूढो जननीमभ्यवादयत् २

अन्वक्षं लक्ष्मणो भ्रातुः कौसल्यामभ्यवादयत् ।

अपि मातुः सुमित्राया जग्राह चरणौ पुनः ३

तं वन्दमानं रुदती माता सौमित्रिमब्रवीत् ।

हितकामा महाबाहुं मूढ्युपात्राय लक्ष्मणम् ४

राहिवहन गेलें आणि याप्रमाणे राम बोलें लागला असतां दशरथराजाच्या त्या भार्यामध्ये क्रौंच पक्षिणींच्या ध्वनीप्रमाणे शोकध्वनि उत्पन्न झाला आणि सुरज, पणव व मेघ या वाद्यांच्या ध्वनींनी जें दशरथाचे गृह पूर्वी युक्त होतें, तें विलाप आणि रोदन यांनी व्याप्त, संकटांत सापडलेलें आणि अत्यंत दुःखित असें झालें. ( ३९-४१ )

याप्रमाणे महामुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथोऽध्याकांडापैकी एकुणचाळिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३९ ॥

तदनंतर राम, सीता आणि लक्ष्मण यांनी हात जोडले आणि दिन झालेल्या या त्रिवर्गानी राजाच्या पायांवर मस्तक ठेवून त्याला प्रदक्षिणा केली. नंतर पित्याची अनुज्ञा घेऊन शोकाकुल झालेल्या त्या धर्मज्ञ रामाने सीतेसहवर्तमान आपल्या मातेला अभिवंदन केलें. भ्रात्याने अभिवंदन केल्याबरोबर लक्ष्मणानेही कौसत्येला अभिवंदन केलें आणि तदनंतर त्याने सुमित्रामातेचे पायावर मस्तक ठेऊन वंदन केलें. तेव्हा पुत्राचें हित इच्छिणारी सुमित्रा माता महापराक्रमी लक्ष्मणाचे

सृष्टस्त्वं वनवासाय स्वनुरक्तः सुहृजने ।	
रामे प्रमादं मा कार्षीः पुत्र भ्रातरि गच्छति	५
व्यसनी वा समृद्धो वा गतिरेष तवानघ ।	
एष लोके सतां धर्मो यज्ज्येष्ठवशगो भवेत्	६
इदं हि वृत्तमुचितं कुलस्यास्य सनातनम् ।	
दानं दीक्षा च यज्ञेषु तनुत्यागो मृधेषु हि	७
लक्ष्मणं त्वेवमुक्त्वासौ संसिद्धं प्रियराघवम् ।	
सुमित्रा गच्छ गच्छेति पुनः पुनरुवाच तम्	८
रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् ।	
अयोध्यामटवीं विद्धि गच्छ तात यथासुखम्	९
ततः सुमन्त्रः काकुत्स्थं प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ।	
विनीतो विनयज्ञश्च मातलिर्वासवं यथा	१०

मस्तकीं अवप्राण कहन तो वंदन करीत असतांना रडत रडत त्याला म्हणाला, “ हे पुत्रा, तुझें रामावर आत्यन्तिक प्रेम आहे, म्हणूनच वनवासाला जाण्याची मी तुला अनुज्ञा दिली आहे. यास्तव आपल्या सुहृत् जनाच्या ठिकाणी प्रेम-भावना उत्पन्न करणारा असा तुझा भ्राता राम वनांत जाऊं लागला, म्हणजे तूं कधीही गैरसावध राहूं नकोस. ( १-५ )

“ संकटांत सापडलेला असो अथवा समृद्ध असो, हे निष्पापा पुत्रा, हा रामच तुझी गति आहे आणि ज्येष्ठ भ्रात्याला अनुसरून वागणें, हाच जगतामध्ये सज्जनांचा धर्म आहे. ज्येष्ठाला अनुसरून वागणें हें आचरण या कुलाला उचित असून, तें परंपरागत चालत आलेलें आहे व दान, यज्ञदीक्षा आणि युद्धामध्ये देहत्याग हे धर्मही या क्षत्रियकुलाला उचित आहेत. ” राम प्रिय असल्यामुळे वनवासांत जाण्याला सिद्ध झालेल्या लक्ष्मणाला याप्रमाणे सांगितल्यावर “ जा जा ” असें पुनःपुनः सांगून सुमित्रा त्याला म्हणाली, “ बा पुत्रा, राम हाच दशरथ, जनक-कन्या हीच मी आणि अरण्य हीच अयोध्या असें समजून तूं खुशाल जा. ” तदनंतर इंद्राला ज्याप्रमाणे मातलि सांगतो, त्याप्रमाणें नम्र व विनयशील असा सुमंत्र सारथी हात जोडून काकुत्स्थकुलोत्पन्न रामाला म्हणाला. ( ६-१० )

रथमारोह भद्रं ते राजपुत्र महायशः ।	
क्षिप्रं त्वां प्रापयिष्यामि यत्र मां राम वक्ष्यसे	११
चतुर्दश हि वर्षाणि वस्तव्यानि वने त्वया ।	
तान्युपक्रमितव्यानि यानि देव्या प्रचोदितः	१२
तं रथं सूर्यसंकाशं सीता हृष्टेन चेतसा ।	
आरुरोह वरारोहा कृत्वालंकारमात्मनः	१३
वनवासं हि संख्याय वासांस्याभरणानि च ।	
भर्तारमनुगच्छन्त्यै सीतायै श्वशुरो ददौ	१४
तथैवायुधजातानि भ्रातृभ्यां कवचानि च ।	
रथोपस्थं प्रविन्यस्य सचर्म कठिनं च यत्	१५
अथो ज्वलनसंकाशं चामीकरविभूषितम् ।	
तमारुरुहतुस्तूर्णं भ्रातरौ रामलक्ष्मणौ	१६
सीतातृतीयानारूढान्दृष्ट्वा रथमचोदयत् ।	
सुमन्त्रः संमतानश्वान्वायुवेगसमाञ्जवे	१७

“हे महायशस्वी राजपुत्रा, तुझे कल्याण असो; तू रथावर आरोहण कर. हे रामा, जिकडे सांगशील तिकडे मी तुला सत्वर नेऊन पोचवीन. ज्या अर्थी राजपत्नी कैकेयीने आजच वनांत जावयास सांगितलें आहे, त्या अर्थी वनामध्ये जीं तुला चवदा वर्षे काढावयाचीं आहेत, त्यांना आजच आरंभ झाला पाहिजे.” (याप्रमाणे सुमन्त्र सारथ्याने रामाला सांगितल्यानंतर) वख्तालंकारांनी भूषित असलेली सुंदरी सीता (कुंकू लावून) प्रसन्न मनाने त्या सूर्यासारख्या तेजस्वी रथावर आरूढ झाली. तेव्हा वनवासासंबंधी वर्षांची गणना करून श्वशुर दशरथराजाने भर्त्याच्या बरोबर जाणाऱ्या सीतेला दिलेलीं वस्त्रे व भूषणे (रथामध्ये ठेविलीं) आणि त्याचप्रमाणे भ्रात्या राम-लक्ष्मणाचा आयुधसमुदाय, कवचे, चर्मनि मढविलेला घेठारा व कुदळ रथामध्ये ठेवून दिली. (११-१५)

तदनंतर सुवर्णविभूषित आणि अग्नीसमान तेजस्वी अशा त्या रथावर भ्राते रामलक्ष्मण सत्वर आरूढ झाले. तेव्हा सीतेसहवर्तमान ते दोघे रथावर आरूढ झाले आहेत, असे पाहून वेगामध्ये वायूची बरोबरी करणाऱ्या व सर्वलक्षणसंपन्न



प्रयाते तु महारण्यं चिररात्राय राघवे ।	
वभूव नगरे मूर्च्छां बलमूर्च्छां जनस्य च	१८
तत्समाकुलसंभ्रान्तं मत्तसंकुपिताद्विपम् ।	
हयसिञ्जितनिर्घोषं पुरमासीन्महास्वनम्	१९
ततः सवालवृद्धा सा पुरी परमपीडिता ।	
राममेवाभिदुद्राव घर्मातः सलिलं यथा	२०
पार्श्वतः पृष्ठतश्चापि लम्बमानास्तदुन्मुखाः ।	
वाष्पपूर्णमुखाः सर्वे तमूचुर्भृशानिःस्वनाः	२१
संयच्छ वाजिनां रश्मिन्सुत याहि शनैः शनैः ।	
मुखं द्रक्ष्याम रामस्य दुर्दर्शं नो भविष्यति	२२
आयसं हृदयं नूनं राममातुरसंशयम् ।	
यद्देवगर्भप्रतिभे वनं याति न भिद्यते	२३
कृतकृत्या हि वैदेही छायेवानुगता पतिम् ।	

असलेल्या अश्वाना प्रेरणा करून सुमंत्राने रथ पुढे हाकला. याप्रमाणें रघुवंशज राम पुष्कळ दिवस वास्तव्य करण्याकरिता महावनांत निघाल्यानंतर नगरांत असलेले सर्व लोक अश्व, गजादि सैन्य आणि पशुपक्षी हे सर्व किंकर्तव्यतामूढ झाले. भांबा वून गेले. रामाच्या मागोमाग जाण्याकरिता घाईमुळे जिकडेतिकडे अत्यंत गडबड उडाल्याकारणाने त्या नगरांतील लोकांना काय करावें, हेंच सुचेनासें झालें. रामाच्या वियोगामुळे आंतील मत्त गज कुद्ध झाले व अश्वानांच्या खिदळण्याचा घोष सुरू होऊन जिकडे तिकडे हलकळोळ उडून गेला. तदनंतर उन्हाने व्याकुल झालेला पुरुष जसा उदकाकडे धावतो, तशी रामवियोग-दुःखामुळे अत्यंत पीडित झालेली ती नगरी बाल व वृद्ध यांसहवर्तमान रामाच्या मागोमाग धावूं लागली. (१६-२०)

सारांश, बाजूना व मागे लोंबकळून व सारथ्याकडे तोंड करून अश्वंनी मुख भिजून गेलेले असे सर्व लोक अत्यंत आक्रोश करीत करीत त्याला म्हणाले, " हे सारथ्या, अरे घोड्यांचे लगाम आवहून धर आणि हलके हलके जा. आम्ही रामाचें मुख पाहून घेतां. आता आम्हांला त्याचें दर्शन दुर्लभ होणार आहे. खरोखर रामाच्या मातेचें हृदय निःसंशय लोखंडाचें आहे; कारण आपला स्कंदासारखा पुत्र वनांत निघाला असतांही तें फुटून जात नाही. छायेप्रमाणे पतीला अनुसरणारी ही वैदेही खरोखर कृतकृत्य आहे; कारण, सूर्याची प्रभा ज्याप्रमाणे मेरुपर्वताला

न जहाति रता धर्मं मेरुमर्कप्रभा यथा	२४
अहो लक्ष्मण सिद्धार्थः सततं प्रियवादिनम् ।	
भ्रातरं देवसंकाशं यस्त्वं परिचरिष्यसि	२५
महत्येषा हि ते बुद्धिरेष चाभ्युदयो महान् ।	
एष स्वर्गस्य मार्गश्च यदेनमनुगच्छसि	२६
एवं वदन्तस्ते सोढुं न शेकुर्वाप्पमागतम् ।	
नरास्तमनुगच्छन्ति प्रियमिक्ष्वाकुनन्दनम्	२७
अथ राजा वृतः स्त्रीभिर्दीनाभिर्दीनचेतनः ।	
निर्जगाम प्रियं पुत्रं द्रक्ष्यामीति ब्रुवन्गृहात्	२८
शुश्रुवे चाग्रतः स्त्रीणां रुदतीनां महास्वनः ।	
यथा नादः करेणूनां बद्धे महति कुञ्जरे	२९
पिता हि राजा काकुत्स्थः श्रीमान्सन्नस्तदा वभौ ।	
परिपूर्णः शशी काले ग्रहेणोपप्लुतो यथा	३०

सोडीत नाही, त्याप्रमाणे धर्माचे ठिकाणीं रत असलेली ही सीता आपल्या पतीला सोडून रहात नाही. हे लक्ष्मण, नेहमी प्रिय भाषण करणाऱ्या आपल्या देवतुल्य भ्रात्याची ज्या अर्थी तुला नित्य सेवा घडणार आहे, त्या अर्थी तू कृतार्थ आहेस. ही तुझी बुद्धि मोठी प्रशंसनीय आहे; यापासूनच तुझा मोठा भाग्योदय होणार आहे आणि या रामाच्या मागोमाग जात आहेस, हाच स्वर्गाचा मार्ग आहे.” ( २१-२६ )

याप्रमाणे ते लोक बोलू लागले असतां नेत्रांत भरलेले अश्रु त्यांच्याने थांबवून धरवेनात; परंतु ते लोक तसेंच त्या प्रिय इक्ष्वाकुवंशजाच्या मागोमाग चालले. तदनंतर अंतःकरणांमध्ये खिन्न झालेला व दीन स्त्रियांनी परिवेष्टित असलेला दशरथ राजा, “ प्रिय पुत्राला अवलोकन करितों, ” असे म्हणत म्हणत घरांतून बाहेर पडला. तेव्हा महागज बद्ध झाला असतां ज्याप्रमाणे हत्तिणीं आक्रोश करूं लागतात, त्याप्रमाणे पुढे जाताच रोदन करित असलेल्या स्त्रियांचा प्रचंड ध्वनि कानीं येऊं लागला. तेव्हा ककुत्स्थकुलोत्पन्न व श्रीमान् पिता दशरथराजा पर्वदिवशीं राहनें ग्रस्त केलेल्या चंद्राप्रमाणे खिन्न होऊन गेला. ( २७-३० )

स च श्रीमानचिन्त्यात्मा रामो दशरथात्मजः ।	
सूतं संचोदयामास त्वरितं वाह्यतामिति	३१
रामो याहीति तं सूतं तिष्ठेति च जनस्तथा ।	
उभयं नाशकत्सूतः कर्तुमध्वनि चोदितः	३२
निर्गच्छति महाबाहौ रामे पौरजनाश्रुभिः ।	
पतितैरभ्यवहितं प्रणनाश महीरजः	३३
रुदिताश्रुपरिद्वनं हाहाकृतमचेतनम् ।	
प्रयाणे राघवस्यासीत्पुरं परमपीडितम्	३४
सुस्नाव नयनैः स्त्रीणामन्वमायाससंभवम् ।	
मनिसंक्षोभचलितैः सलिलं पङ्कजैरिव	३५
दृष्ट्वा तु नृपतिः श्रीमानेकचित्तगतं पुरम् ।	
निपपातैव दुःखेन कृत्तमूल इव द्रुमः	३६
ततो हलहलाशब्दो जज्ञे रामस्य पृष्ठतः ।	


हे पाहून आचिंल्य धैर्याने युक्त असलेल्या वैभवशाली दशरथपुत्र रामाने " लवकर हाक " म्हणून सारथ्याला मुचविलें. त्या सारथ्याला " चल " म्हणून राम सांगू लागला आणि " थांब " म्हणून लोक म्हणू लागले; तेव्हा दोन्ही प्रकारच्या आज्ञा झालेल्या त्या सारथ्याला मार्गामध्ये त्या दोहोंपैकी कांहीच करितां घेईना. महापराक्रमी राम नगरांतून जाऊं लागला असतां रथाने उडालेली भूमीवरील धूळ तिच्यावर नगरवासी जनांच्या अश्रूंचा शिडकाव होऊन नाहीशी झाली. रामाच्या प्रयाणसमयी नगरांतील लोक अत्यंत कष्टी झाले; जिकडे तिकडे दुःखाश्रूंचे पूर लोटून सर्वत्रच उत्साह नाहीसा झाल्याकारणाने हाहाकार उडून सर्व नगरांतले लोक अत्यंत दुःखाने मूर्च्छित झाले आणि मत्स्यांच्या हालचालीने चालित झालेल्या कमलापासून जसे पाणी गळू लागते, तसे स्त्रियांच्या नेत्रांतून गळू लागलें. याप्रमाणे सर्व नगरांतील लोकांचें चित्त एका दुःखामध्येच मग्न झालेलें आहे, असें दिसून आल्यावर श्रीमान् दशरथराजा मुळें तोडलेल्या वृक्षाप्रमाणे दुःखाने भूमीवर पडला. ( ३१-३६ )

तेव्हा अत्यंत दुःखित होऊन राजा मूर्च्छित झाल्याचें पाहून रामाच्या मागे


नराणां प्रेक्ष्य राजानं सीदन्तं भृशदुःखितम्	३७
हा रामेति जनाः केचिद्राममातेति चापरे ।	
अन्तःपुरसमृद्धं च क्रोशन्तं पर्यदेवयन्	३८
अन्वीक्षमाणो रामस्तु विषण्णं भ्रान्तचेतसम् ।	
राजानं मातरं चैव ददर्शानुगतौ पथि	३९
स बद्ध इव पाशेन किशोरो मातरं यथा ।	
धर्मपाशेन संयुक्तः प्रकाशं नाभ्युदैक्षत	४०
पदातिनौ च यानार्हावदुःखाहौं सुखोचितौ ।	
दृष्ट्वा संचोदयामास शीघ्रं याहीति सारथिम्	४१
न हि तत्पुरुषव्याघ्रो दुःखजं दर्शनं पितुः ।	
मातुश्च सहितुं शक्तस्तोत्रैर्नुन्न इव द्विपः	४२
प्रत्यगारमिवायान्ती सवत्सा वत्सकारणात् ।	

चाललेल्या लोकांमध्ये हाहाकार उडाला; आणि अंतःपुरासहवर्तमान आक्रोश करित असलेल्या राजाला अवलोकन करून काही लोक “ हे रामा ” असे म्हणून व कांही लोक “ हे राममाते ” असे म्हणून शोक करू लागले. तेव्हा राम मागे वळून पाहू लागला असता राजा व माता आपल्या मागोमाग येत असून राजा खिन्न झाला आहे व त्याचें अंतःकरण गोंधळून गेले आहे, असे मार्गामध्ये त्याच्या दृष्टोत्पत्तीस आले; परंतु पाशाने बद्ध झालेल्या शिगराला जसे आपल्या मातेकडे मोकळेपणाने पाहता येत नाही, त्याप्रमाणे धर्मपाशाने बद्ध झालेल्या रामाला वर मान करून उघडपणें त्यांच्याकडे पाहता येईना. तेव्हा दुःखाचा ज्यांना कधीच अनुभव नाही व नेहमी ज्यांनी सुखच भोगलेले आहे व रथावर आरोहण करून गमन करणेंच ज्यांना उचित आहे, असे आपले मातापितर पायांनी आपल्या मागोमाग येत आहेत, असे आढळून आल्यावर “ लवकर चल ” म्हणून रामाने सारथ्याला सांगितले. ( ३७-४१ )

अंकुशांनी ताडित झालेला गज ज्याप्रमाणे आपल्या पाठीमागे असलेली वस्तु पाहण्यास समर्थ होत नाही, त्याचप्रमाणे पित्याची व मातेची ती दुःखदायक मुद्रा पाहण्यास पुरुषप्रेत्र राम समर्थ झाला नाही; परंतु घरांत वास



श्रीराम, लक्ष्मण व सीतिसह वनांत जाण्यास निघतो. ( अ. ४०।१-१५ )



बद्धवत्सा यथा धेनू राममाताभ्यधावत	४३
तथा रुदन्तीं कोसल्यां रथं तमनुधावतीम् ।	
क्रोशन्तीं राम रामेति हा सीते लक्ष्मणेति च	४४
रामलक्ष्मणसीतार्थं स्रवन्तां वारि नेत्रजम् ।	
असकृत्प्रेक्षत स तां नृत्यन्तीमिव मातरम्	४५
तिष्ठेति राजा चुक्रोश याहि याहीति राघवः ।	
सुमन्त्रस्य बभूवात्मा चक्रयोरिव चान्तरा	४६
नाश्रौषमिति राजानमुपालब्धोऽपि वक्ष्यसि ।	
चिरं दुःखस्य पापिष्ठमिति रामस्तमब्रवीत्	४७
स रामस्य वचः कुर्वन्ननुज्ञाप्य च तं जनम् ।	
व्रजतोऽपि ह्याञ्छीघ्रं चोदयामास सारथिः	४८

बांधून ठेविलें असलें म्हणजे गाय परत यतांना वासराकरिता जशी धावत व वत घरीं येते, तशी राममाता रामाच्या मागे माग धावूं लागली. तेव्हा त्या आपल्या रथाच्या मागोमाग आपली माता कोसल्या रोदन करीत करीत धावत येत आहे, " हे रामा, हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा, " असा आक्रोश करीत आहे आणि राम, लक्ष्मण व सीता यांच्याकरिता अश्रु ढाळीत ढाळीत थयथयाट करीत आहे, असे त्या रामाने अवलोकन केलें. ( ४२-४५ )

" थांब थांब " म्हणून दशरथराजा सुमंत्र सारथ्याला ओरडून सांगूं लागला आणि " चल चल " असें त्याला राम म्हणूं लागला. तेव्हा त्या सुमंत्र सारथ्याचें मन एकमेकांवर चालून येणाऱ्या विरोधी दोन चक्रांच्या मध्यभागी असलेल्या पुष्पाप्रमाणे उदासीन झालें. " मी थांब थांब म्हणत असतांनाही तूं थांबत नाहीस, म्हणून राजा जरी तुला मागे भरला तरी ' मला राजाचें म्हणणें ऐकूं आलें न हीं, ' असें समजून तूं रथ पुढे हाकत जा; कारण जाण्याला विलंब करणें, हें माझ्या दुःखाचें कारण असल्यामुळे तें फारच वाईट आहे. यास्तव, ' सत्वर चल ' " असें राम त्याला म्हणारा. असें रामाने सांगितल्यानंतर रामाच्या आज्ञेप्रमाणे वागणाऱ्या त्या सुमंत्र सारथ्याने मागोमाग येत असलेल्या त्या लोकांचा निरोप घेऊन स्वेच्छेने जात असलेल्या अध्यांना सत्वर जाण्याकरिता

म० १८ (अयोध्या)

न्यवर्तत जनो राक्षो रामं कृत्वा प्रदक्षिणम् ।  
 मनसाप्याशुवेगेन न न्यवर्तत मानुषम् ४९  
 यमिच्छेत्पुनरायातं नैनं दूरमनुव्रजेत् ।  
 इत्यमात्या महाराजमूर्च्छुर्दशरथं वचः ५०  
 तेषां वचः सर्वगुणोपपन्नः प्रस्विन्नगात्रः प्रविषण्णरूपः ।  
 निशम्य राजा कृपणः सभार्यो व्यवस्थितस्तं सुतमीक्षमाणः ५१  
 इत्यर्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चत्वारिंशः सर्गः ॥४०॥  
 एकचत्वारिंशः सर्गः । [ १६९३ ]  
 तस्मिंस्तु पुरुषव्याघ्रे निष्क्रामति कृताञ्जलौ ।  
 आर्तशब्दो हि संजज्ञे स्त्रीणामन्तःपुरे महान् १  
 अनाथस्य जनस्यास्य दुर्बलस्य तपस्विनः ।  
 यो गतिः शरणं चासीत्स नाथः क्व नु गच्छति २  
 न क्रुध्यत्यभिशास्तोऽपि क्रोधनीयानि वर्जयन् ।

प्रेरणा केली; तेव्हा रामाला प्रदक्षिणा करून राजकीय लोक देहाने परत फिरले;  
 परंतु शीघ्र वेगाने युक्त असलेल्या मनाने ते परत फिरले नाहीत आणि रामाच्या  
 मागोमाग चाललेला इतर मनुष्यसमूह तर देहाने व मनानेही परत फिरला नाही.  
 “जो फिरून परत यावा, अशी आपल्याला इच्छा असेल त्याला लांब पोचविण्यास  
 जाऊं नये,” असें अमात्य महाराज दशरथाला सांगू लागले. तेव्हा खिन्नवदन  
 होऊन सर्वांगाला घाम सुटलेला तो सर्वगुणसंपन्न दीन दशरथराजा त्यांचे सांगणे  
 ऐकून भार्येहसवर्तमान त्या आपल्या पुत्राकडे पहात उभा राहिला. ( ४६-५१ )  
 याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-  
 कांडापैकी चाळिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४० ॥

तो पुरुषश्रेष्ठ राम हात जोडून बाहेर जाऊं लागला असतां, स्त्रियांच्या अंतःपुरा-  
 मध्ये मोठाच आक्रोश होऊं लागला. आणि त्या आपल्याशीं म्हणाल्या “आम्ही  
 बिचाऱ्या अनाथ व दुर्बलांचे सर्व संकटांपासून रक्षण करणारा आणि आम्हांला  
 सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ति करून देणारा असा तो नाथ राम कोठे हो जात  
 आहे? कोणीही त्याच्यावर खोटा आरोप केला असतां तो क्रुद्ध होत नाही व



क्रुद्धान्प्रसादयन्सर्वान्समदुःखः क गच्छति	३
कौसल्यायां महातेजा यथा मातरि वर्तते ।	
तथा यो वर्ततेऽस्मासु महात्मा क नु गच्छति	४
कैकेय्या क्लिश्यमानेन राज्ञा संचोदितो वनम् ।	
परित्राता जनस्यास्य जगतः क नु गच्छति	५
अहो निश्चेतनो राजा जीवलोकस्य संक्षयम् ।	
धर्म्यं सत्यव्रतं रामं वनवासे प्रवन्स्यति	६
इति सर्वा महिष्यस्ता विवत्सा इव धेनवः ।	
रुरुदुश्चैव दुःखार्ताः सखरं च विचुकुशुः	७
स तमन्तःपुरे घोरमार्तशब्दं महीपतिः ।	
पुत्रशोकाभिसंतप्तः श्रुत्वा चासीत्सुदुःखितः	८
नाग्निहोत्राण्यह्वयन्त सूर्यश्चान्तरधीयत ।	
व्यसृजन्कवलाग्नागा गावो वत्सान्न पाययन्	९
त्रिशङ्कुलौहिताङ्गश्च बृहस्पतिबुधावपि ।	

प्रजेला क्रोध उत्पन्न होईल, अशीं कृत्ये वज्र्यं करून क्रुद्ध झालेल्या सर्व लोकांचें नेहमी सांत्वन करीत असतो असा व प्रजाजनाना दुःख झालें असतां स्वतः दुःखी होणारा राम कोठे वरें जात आहे ? कौसल्या मातेचे ठिकाणीं व आमचे ठिकाणीं जो सारखाच वागत असतो, तो महात्मा कोठे हो जात आहे ? कैकेयी त्रास देऊं ल गल्यामुळे राजाने वनांत जाण्याची आज्ञा केलेला व केवळ आमचेंच नव्हे परंतु सर्व जगताचें रक्षण करणारा राम कोठे वरें जात आहे ? ( १-५ )

अहो, धर्माला अनुसरून वागणाऱ्या, सत्यव्रताने चालणाऱ्या आणि जगताला आधार असलेल्या रामाला वनवासाकरिता हाकून देणारा राजा खरोखर विचारहीन झालेला आहे. ” अशा रीतीने वत्सरहित धेनूप्रमाणे दुःखाकुल झालेल्या त्या सर्व राजस्त्रिया रोदन करून उच्च स्वराने आक्रोश करूं लागल्या, व अंतःपुरांतील तो घोर आक्रोश श्रवण करून पुत्रशोकाने अतिशय संतप्त झालेला भूपति दशरथराजा अतिशयच दुःखित झाला. राम चालता झाल्यावर अग्निहोत्र-होम होईनासं झालें, सूर्य आच्छादित झाला, हत्ती गवत खाईनासे झाले व गाईही

दारुणाः साममभ्येत्य ग्रहाः सर्वे व्यवस्थिताः	१०
नक्षत्राणि गताचींषि ग्रहाश्च गततेजसः ।	
विशाखाश्च सधूमाश्च नभसि प्रचकाशिरे	११
कालिकानिलवेगेन महोदधिरिवोत्थितः ।	
रामे वनं प्रव्रजिते नगरं प्रचचाल तत्	१२
दिशः पर्याकुलाः सर्वास्तिमिरेणेव संवृताः ।	
न ग्रहो नापि नक्षत्रं प्रचकाशे न किञ्चन	१३
अकस्मात्प्रगारः सर्वो जनो दैन्यमुपागमत् ।	
आहारे वा विहारे वा न कश्चिदकरोन्मनः	१४
शोकपर्यायसंतप्तः सततं दीर्घमुच्छ्वसन् ।	
अयोध्यायां जनः सर्वश्चुक्रोश जगतीपतिम्	१५
बाष्पपर्याकुलमुखो राजमार्गगतो जनः ।	
न दृष्टो लभ्यत कश्चित्सर्वः शोकपरायणः	१६
न वाति पवनः शीतो न शशी सौम्यदर्शनः ।	

वासरांना पाजीनाशा झाल्या. त्रिशंकु, मंगल, बृहस्पति, बुध व इतर सर्व ग्रह दारुण होऊन रात्रीं वक्रगतीने चंद्रासमीप येऊन राहिले. ( ६-१० )

नक्षत्रे निस्तेज झालीं; ग्रहांची कांति नाहीशी झाली व ते ग्रह आपला मार्ग सोडून आकाशामध्ये धूमयुक्त दिसू लागले. वायूच्या वेगामुळे मेघपांक्ति आकाशांत उडवलेल्या सागराप्रमाणेच दिसू लागला व राम वनांत गेला असतां ते सर्व नगर भूकंपाने हल्लं लागले. अंधकाराने जशा कांही सर्व दिशा व्याप्त होऊन जाऊन ग्रह, नक्षत्रं वगैरे कांहीच प्रकाश देईनासे झाले. नगरांतील सर्व लोकांना एकाएका दैन्य प्राप्त झाले आणि खाण्याकडे अथवा व्यवहाराकडे कोणाचेंही लक्ष लागेनासे झाले. इतकेंच नव्हे परंतु वारंवार शोकसंतप्त झाल्यामुळे अयोध्येतील सर्व लोक एकसारखे दीर्घ उच्छ्वास टाकू लागले, आणि ते भूपति दशरथाच्या नांवाने आक्रोश करू लागले. ( ११-१५ )

राजमार्गामध्ये असलेल्या लोकांचीं मुखें अश्रूंनीं भरून गेलीं आणि सर्वच शोकाकुल झाल्यामुळे आनंदित असा कोणीही दृष्टोत्पत्तीस येईना. थंड वारा

न सूर्यस्तपते लोकं सर्वं पर्याकुलं जगत्	१७
अनर्थिनः सुताः स्त्रीणां भर्तारो भ्रातरस्तथा ।	
सर्वे सर्वं परित्यज्य राममेवान्वचिन्तयन्	१८
ये तु रामस्य सुहृदः सर्वे ते मूढचेतसः ।	
शोकभारेण चाक्रान्ताः शयनं नैव भेजिरे	१९

ततस्त्वयोध्या रहिता महात्मना पुरन्दरेणेव मही सपर्वता ।

चचाल घोरं भयशोकदीपिता सनागयोधाश्वगणा ननाद् च २०

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥४१॥

द्विचत्वारिंशः सर्गः ।

[१७१३]

यावच्चु निर्यतस्तस्य रजोरूपमदृश्यत ।

नैवेक्ष्वाकुवरस्तावत्संजहारात्मचक्षुषी

१

यावद्राजा प्रियं पुत्रं पश्यत्यत्यन्तधार्मिकम् ।

वाहीनासा झाला, चंद्र पूर्वाप्रमाणे सौम्य दिसेनासा झाला व सूर्य जगताला प्रकाशित करीनासा झाला. सारांश, सर्व ब्रम्हांडच शोकाकुल होऊन गेले. पुत्र मातापितरांची अपेक्षा धरीनासे झाले आणि भर्ते स्त्रियांची गरज बाळगीनासे झाले आणि भ्राते भ्रात्यांचे आगत्य ठेवीनासे झाले. तात्पर्य, सर्व लोक सर्व कांहीं सोडून देऊन रामाचे चिंतन करू लागले. रामाचे जे सुहृद् होते, त्यांचे मन अगदीच मोहित होऊन गेले व शोकभराने व्याप्त झाल्यामुळे त्यांना झोप कसली ती मुळीच येईनाशी झाली. तेव्हा पर्वत आणि मेरुपर्वत यांसहवर्तमान पृथ्वी इंद्ररहित झाली असतां जशी हळू लागते, त्याप्रमाणे महात्म्या रामाने रहित झालेली अयोध्या भय व शोक यांच्या योगाने जणू काय अगदी पेटून जाऊन भयंकर रीतीने हळू लागली आणि गज, योद्धे व अश्व यांच्या सैन्यासहवर्तमान ती नगरी आक्रोश करू लागली. ( १६-२० )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी एकेचालिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४१ ॥

राम वनांत चालू लागला असतां, त्याच्या रथाने उडालेली धूल जोंपर्यंत दिसत होती, तोंपर्यंत इक्ष्वाकुवंशजश्रेष्ठ दशरथराजाने आपले नेत्र परत फिरविले

तावद्यवर्धतेवास्य धरण्यां पुत्रदर्शने	२
न पश्यति रजोऽप्यस्य यदा रामस्य भूमिपः ।	
तदार्तश्च विषण्णश्च पपात धरणीतले	३
तस्य दक्षिणमन्वागात्कौसल्या बाहुमङ्गना ।	
परं चास्यान्वगात्पार्श्वं कैकेयी सा सुमध्यमा	४
तां नयेन च संपन्नो धर्मेण विनयेन च ।	
उवाच राजा कैकेयीं समीक्ष्य व्यथितेन्द्रियः	५
कैकेयि मामकाङ्गानि मा स्प्राक्षीः पापनिश्चये ।	
नहि त्वां द्रष्टुमिच्छामि न भार्या न च बान्धवी	६
ये च त्वामनुजीवन्ति नाहं तेषां न ते मम ।	
केवलार्थपरां हि त्वां त्यक्तधर्मां त्यजाम्यहम्	७
अगृह्णां यश्च ते पाणिमग्निं पर्यणयं च यत् ।	

नाहीत. जोंपर्यंत अत्यंत धार्मिक अशा आपल्या प्रिय पुत्राला राजा अवलोकन करीत होता, तोंपर्यंत पुत्रदर्शनाकरिता भूमीवर त्याचें शरीर जसें कांही वृद्धिगतच होत होतें. सारांश, जोंपर्यंत रथाने उडालेली धूळ दृष्टीस पडण्याचा संभव होता, तोंपर्यंत दशरथराजा पायाच्या चवड्यावर उभा राहून व उंच मान करून ती पहातच होता; परंतु वनांत जाणाऱ्या रामाच्या रथाने उडालेली धूळसुद्धा जेव्हा दिसेनाशी झाली, तेव्हा दशरथ भूपति व्याकुल व खिन्न होऊन भूतलावर पडला. तेव्हा त्याला उठवून व त्याचा उजवा हात धरून कौसल्या नगरामध्ये परत आली व ती सुंदरी कैकेयी फक्त त्याच्या बाव्या बाजूला राहूनच त्याच्याबरोबर नगरामध्ये आली; कारण न्याय, धर्म व विनय यांनी युक्त असून, अंतःकरणामध्ये शुद्ध झालेला तो दशरथराजा कैकेयीला पाहून म्हणाला. (१-५)

“हे कैकेयी, तूं माझ्या अवयवांना स्पर्श करूं नकोस. हे पापनिश्चये, मला तुझें तोंड पाहण्याची इच्छा नाही. तूं माझी भार्या नव्हेस, इतकेंच नव्हे, परंतु लांबची कोणी नातेवाईकसुद्धा नव्हेस. तुझ्या आश्रयाने जे उपजीविका करणारे असतील, त्यांचा मी कोणी नव्हे व तेही माझे कोणी नव्हेत. धर्माचा त्याग करून केवळ स्वार्थाकडे दृष्टि ठेवणाऱ्या तुझा मी त्याग करितों. मी जें तुझें पाणिग्रहण केलें आणि

अनुजानामि तत्सर्वमस्मिँल्लोके परत्र च	८
भरतश्चेत्प्रतीतः स्याद्राज्यं प्राप्यैतदव्ययम् ।	
यन्मे स दद्यात्पित्रर्थं मा मां तद्वत्तमागमत्	९
अथ रेणुसमुद्भवस्तं समुत्थाप्य नराधिपम् ।	
न्यवर्तत तदा देवी कौसल्या शोककर्षिता	१०
हृत्वेव ब्राह्मणं कामात्स्पृष्ट्वाग्निमिव पाणिना ।	
अन्वतप्यत धर्मात्मा पुत्रं संचिन्त्य राघवम्	११
निवृत्यैव निवृत्यैव सीदतो रथवर्त्मसु ।	
राज्ञो नातिवभौ रूपं ग्रस्तस्यांशुमतो यथा	१२
विललाप स दुःखार्तः प्रियं पुत्रमनुस्मरन् ।	
नगरान्तमनुप्राप्तं बुध्वा पुत्रमथाब्रवीत्	१३
वाहनानां च मुख्यानां बहतां तं ममात्मजम् ।	
पदानि पथि दृश्यन्ते स महात्मा न दृश्यते	१४

तुड्याकडून अमीला जी मी प्रदक्षिणा घालविली, त्यांपासून साध्य होणारे इह-  
लोक व परलोकसंबन्धी व्यवहार तुड्यासह करण्याचें मी आजपासून बन्द  
करतां. हें अक्षय्य राज्य प्राप्त झाल्याने भरत जर संतुष्ट होईल, तर पिता असें  
समजून, तो जें कांही माझें श्राद्धवगैरे करील, तें मला न पोचो.” ( ६-९ )

असो. धुळीने भरलेल्या राजाला भूतलावरून उठविल्यावर शोकाकुल झालेली  
राजपत्नी कौसल्या राजासहवर्तमान परत आली असतां, तो धर्मनिष्ठ दशरथराजा  
पुत्र रामाचें चिंतन करून ब्राह्मणाचा वध केल्याप्रमाणे अथवा अमीला हस्तस्पर्श  
केल्याप्रमाणे दुःख करूं लागला. ज्या मार्गाने रामाचा रथ गेला, तो मार्ग पुनः-  
पुनः दशरथ पाहूं लागला असतां त्याला फारच क्लेश होऊं लागले व त्या वेळीं  
राहुग्रस्त झालेल्या सूर्याप्रमाणे त्या राजाचें रूप तेजोहीन दिसूं लागलें आणि पुत्र  
नगराबाहेर गेला, असें जेव्हा त्याला समजून आलें, तेव्हा त्या प्रिय पुत्राचें स्मरण  
करून दुःखाकुल झालेला तो दशरथराजा असा विलाप करूं लागला. “ त्या  
माझ्या पुत्राला वाहून नेणाऱ्या श्रेष्ठ अश्वान्नीं पाउलें मार्गामध्ये दिसत आहेत;  
परंतु तो महात्मा कोठे दिसत नाही. ( १०-१४ )

यः सुखेनोपधानेषु शैते चन्दनरूपितः ।	
वीज्यमानो महार्हाभिः स्त्रीभिर्मम सुतोत्तमः	१५
स नूनं क्वचिदेवाद्य वृक्षमूलमुपाश्रितः ।	
काष्ठं वा यदि वाद्मानमुपधाय शयिष्यते	१६
उत्थास्यति च मेदिन्याः कृपणः पांसुगुण्ठितः ।	
विनिःश्वसन्प्रस्रवणात्करेणूनामिवर्षभः	१७
द्रक्ष्यान्ति नूनं पुरुषा दीर्घबाहुं वनेचराः ।	
राममुत्थाय गच्छन्तं लोकनाथमनाथवत्	१८
सा नूनं जनकस्येष्टा सुता सुखसदोचिता ।	
कण्टकाक्रमणक्लान्ता वनमद्य गमिष्यति	१९
अनभिज्ञा वनानां सा नूनं भयमुपैष्यति ।	
श्वापदानर्दितं श्रुत्वा गम्भीरं रोमहर्षणम्	२०
सकामा भव कैकेयि विधवा राज्यमावस ।	
न हि तं पुरुषव्याघ्रं विना जीवितुमुत्सहे	२१

उत्कृष्ट अलंकार धारण केलेल्या स्त्रिया वारा घालीत असतांना चंदनाची उटी ल्याविलेला जो माझा उत्कृष्ट पुत्र गाद्यागिरद्यांवर पडत असे, तो आज खरोखर वृक्षमूलांचा आश्रय करून, काष्ठ अथवा पाषाण उशाशीं घेऊन कोठेतरी पडेल. हतिर्णींचा पति पर्वतशिखरप्रसृति प्रदेशावरून जमा उठतो, तसा धुळीने भरलेला तो दीन राम सुरूकारे टाकीत टाकीत पृथ्वीवरून उठेल व तो आजानुबाहु जगत्पति राम उटून ज.ऊं लागला असतां, खरोखर वनांत संचार करणारे लोक अनाथाप्रमाणे त्याला अवलोकन करतील. नेहमी सुखाचा उपभोग घेण्याची संवय झालेल्या त्या प्रिय जनककन्येला कांठ्यांतून चालल्याने क्लेश होतील आणि अशी ती आज वनामध्ये जाईल. वनांविषयी माहिती नसलेल्या त्या जनककन्येने गंभीर आणि अंगावर कांटा आणणारी अशी श्वापदांची गर्जना ऐकिली, म्हणजे तिला खरोखर भय प्राप्त होईल. ( १६-२० )

हे कैकेयी, तुझे मनोरथ आता परिपूर्ण होऊं दे; तूं विधवा होऊन राज्य करणाराण त्या पुरुषश्रेष्ठ रामावाचून मला जिवंत रहावेसे वाटत नाही. ” याप्रमाणे

इत्येवं विलपन् राजा जनौघेनाभिसंवृतः ।	
अपस्नात इवारिष्टं प्रविवेश गृहोत्तमम्	२२
शून्यचत्वरवेश्मन्तां संवृतापणवेदिकाम् ।	
क्लान्तदुर्बलदुःखार्तां नात्याकीर्णमहापथाम्	२३
तामवेक्ष्य पुरीं सर्वां राममेवानुचिन्तयन् ।	
विलपन् प्राविशद्राजा गृहं सूर्य इवाम्बुदम्	२४
महाहृदमिवाक्षोभ्यं सुपर्णेन हृत्तोरगम् ।	
रामेण रहितं वेश्म वैदेह्या लक्ष्मणेन च	२५
अथ गद्गदशब्दस्तु विलपन्वसुधाधिपः ।	
उवाच मृदु मन्दार्थं वचनं दीनमस्वरम्	२६
कौसल्याया गृहं शीघ्रं राममातुर्नयन्तु माम् ।	
न ह्यन्यत्र ममाशवासो हृदयस्य भविष्यति	२७

जनसमुदायांनी परिवेष्टित असलेला राजा विलाप करीत करीत मृताला पोहोचवून स्नान करून घरांत जाणाऱ्या पुरुषाप्रमाणे दुःखित होऊन आपल्या उत्कृष्ट गृहामध्ये प्रविष्ट झाला. तात्पर्य, सर्व लोक रामाच्या मागोमाग गेले असल्यामुळे जिच्यांतील घरांच्या पुढल्या बाजूला व मध्यभागांतही कोणी नव्हतें, जिच्यांतील दुकानें बंद केलेली होती, जिच्यांतील लोक कष्टी, दुर्बल व दुःखी झालेले होते आणि जिच्यांतील मोठमोठे मार्गही विशेषसे गजबजलेले दिसत नव्हते, अशा ती सर्व नगरी अवलोकन करून रामाचेंच चिंतन करणारा तो दशरथराजा मेघांमध्ये प्रवेश करणाऱ्या सूर्याप्रमाणे विलाप करीत करीत गृहामध्ये प्रविष्ट झाला. (२१-२४)

त्या घरामध्ये राम, सीता व लक्ष्मण नसल्यामुळे तें घर गरुडाने आंतील सर्प नाहीसे केल्यामुळे क्षोभरहित झालेल्या महासरोवराप्रमाणे स्तब्ध दिसू लागलें. असो. घरांत आल्यानंतर दुःखामुळे ज्याचा शब्द अडखळत आहे, असा तो भूपति दशरथराजा विलाप करीत करीत अतिशयच सावकाश, फारच हळू आणि म्हणूनच अर्थबोधरहित अशा दीनवाणीने म्हणाला, “ राममाता कौसल्येच्या घरीं मला लवकर न्या; दुसऱ्या ठिकाणीं माझ्या अंतःकरणाला बरें वाटणार

इति ब्रुवन्तं राजानमनयन्द्वारदर्शिनः ।	
कौसल्याया गृहं तत्र न्यवेश्यत त्रिनीतवत्	२८
ततस्तत्र प्रविष्टस्य कौसल्याया निवेशनम् ।	
अधिरुह्यापि शयनं बभूव लुलितं मनः	२९
पुत्रद्वयविहीनं च स्नुषया च विवर्जितम् ।	
अपश्यद्भवनं राजा नष्टचन्द्रमिवाम्बरम्	३०
तच्च दृष्ट्वा महाराजो भुजमुद्यम्य वीर्यवान् ।	
उच्चैः स्वरेण प्राक्रोशद्वा रामं विजहासि नौ	३१
सुखिता वत तं कालं जीविष्यन्ति नरोत्तमाः ।	
परिष्वजन्तो ये रामं द्रक्ष्यन्ति पुनरागतम्	३२
अथ रात्र्यां प्रपन्नायां कालरात्र्यामिवात्मनः ।	
अर्धरात्रे दशरथः कौसल्यामिदमब्रवीत्	३३
न त्वां पश्यामि कौसल्ये साधु मां पाणिना स्पृश ।	
रामं मेऽनुगता दृष्टिरद्यापि न निवर्तते	३४

नाही. ” याप्रमाणे राजा बोलू लागला असतां दारावरील पहारेकरी त्याला कौसल्येच्या महालांत घेऊन गेले व त्यांनी त्याला मोठ्या काळजीपूर्वक तेथे मंचकावर नेऊन बसविले. याप्रमाणे कौसल्येच्या घरी येऊन तो राजा शय्येवर स्वस्थपणें पडला असतांही, त्याचें मन अस्वस्थच होतें व दोन पुत्र आणि स्नुषा यांनी रहित असलेले तें घर चंद्ररहित झालेल्या आकाशाप्रमाणे दशरथराजाला दिसू लागलें. ( २५-३० )

आणि तें अवलोकन केल्यावर तो वीर्यवान् महाराज दशरथ हात वर करून उच्च स्वराने आक्रोश करू लागला की, “ हे रामा, तूं आम्हांला टाकून जात आहेस. राम परत येईपर्यंत जे जिवंत राहतील आणि राम परत आल्यावर त्याला कडकडून भेट देऊन जे अवलोकन करतील, तेच खरोखर सुखी व धन्य पुरुष होत. तदनंतर स्वतःची कालरात्रीच की काय, अशी ती रात्र पडल्यावर मध्यरात्र-समयीं दशरथराजा कौसल्येला म्हणाला, “ हे कौसल्ये, तूं मला दिसत नाहीस. तूं आपल्या हाताने मला चांगला स्पर्श कर; रामाकडे गेलेली माझी दृष्टि अद्यापि



तं राममेवानुविचिन्तयन्तं समीक्ष्य देवी शयने नरेन्द्रम् ।

उपोपविश्याधिकमार्तरूपा विनिःश्वसन्तं विललाप कृच्छ्रम् ३५

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्विचत्वारिंशः सर्गः । १४२ ।

त्रिचत्वारिंशः सर्गः ।

[ १७४८ ]

ततः समीक्ष्य शयने सन्नं शोकेन पार्थिवम् ।

कौसल्या पुत्रशोकार्ता तमुवाच महीपतिम् १

राघवे नरशार्दूले विषं मुक्त्वा हि जिह्वगा ।

विचरिष्यति कैकेयी निर्मुक्तेव हि पद्मगी २

विवास्य रामं सुभगा लब्धकामा समाहिता ।

त्रासयिष्यति मां भूयो दुष्टाहिरिव वेश्मनि ३

अथास्मिन्नगरे रामश्चरन्भैक्षं गृहे वसेत् ।

कामकारो वरं दातुमपि दासं ममात्मजम् ४

निवृत्तं होतं नाहीं.” याप्रमाणे दशरथाने सांगितल्यानंतर रामाचेच चिंतन करीत करीत सुस्कारे टाकात असलेल्या दशरथराजाला शय्येवर अवलोकन करून राजपत्नी कौसल्या जवळ येऊन बसली आणि पूर्वापेक्षाही अधिक दुःखाकुल होऊन घोर विलाप करू लागली. (३१-३५)

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी बेचालिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४२ ॥

तदनंतर शोकाने खिन्न होऊन शय्येवर पडलेल्या त्या भूपाला अवलोकन केल्यावर, पुत्रशोकाकुल झालेली कौसल्या त्याला म्हणाली, “ हे पुरुषश्रेष्ठ, सर्पाप्रमाणे कुटिल गतीने युक्त असलेली कैकेयी रामाचे ठिकाणी आपले कौटिल्यरूप विष ओकून कात टाकून दिलेल्या नागिणीप्रमाणे आता संचार करू लागेल आणि रामाला हाकून देऊन, मनोरथ परिपूर्ण झाल्यामुळे स्वस्थ झालेली ती भाग्यवती कैकेयी घरामध्ये वास करीत असलेल्या दुष्ट सर्पाप्रमाणे मला आता अधिकच त्रास देऊ लागेल. रामाने या नगरामध्ये भिक्षा मागून घरी रहावे, असे जर हिने मागितले असते आणि माझा पुत्र हिचा दास होवो, असा जर आपण हिला वर दिल्या असता, तरीसुद्धा, त्यांत त्याचा वियोग होणार नसल्यामुळे, मला तें इष्टच

पातयित्वा तु कैकेय्या रामं स्थानाद्यथेष्टतः ।	
प्रविद्धो रक्षसां भागः पर्वणीवाहिताग्निना	५
नागराजगतिर्वीरो महाबाहुर्धनुर्धरः ।	
वनमाविशते नूनं सभार्यः सहलक्ष्मणः	६
वने त्वदृष्टदुःखानां कैकेय्यनुमते त्वया ।	
त्यक्तानां वनवासाय कान्यावस्था भविष्यति	७
ते रत्नहीनास्तरुणाः फलकाले विवासिताः ।	
कथं वत्स्यन्ति कृपणाः फलमूलैः कृताशनाः	८
अपीदानीं स कालः स्यान्मम शोकक्षयः शिवः ।	
सहभार्यं सहभ्रात्रा पश्येयमिह राघवम्	९
श्रुत्वैवोपस्थितौ वीरौ कदायोध्या भविष्यति ।	
यशस्विनी हृष्टजना सूच्छ्रुतध्वजमालिनी	१०

शालें असते. स्वस्थानापासून आपल्या इच्छेप्रमाणे रामाला कैकेयीने पदच्युत केले आहे व पर्वदिवशीं यागसमयी अग्निहोत्री ज्याप्रमाणे राक्षसांचा भाग म्हणून कोंडावगैरे बाहेर टाकून देत असतात, त्याप्रमाणे वनामध्ये तिने त्याला फेकून दिले आहे. सारांश, राक्षसांच्या तावडीतून सुटणे कठीणच असल्यामुळे पुनरपि त्याचें मला दर्शन होणें संभवनीय नाही. ( १-५ )

ज्याची चालण्याची ढव महागजाप्रमाणे आहे, असा तो आजानुबाहु, वीर धनुर्धर राम सीता व लक्ष्मण यांसहवर्तमान खरोखर वनांत जात आहे ना ! कैकेयीला आपण बघा होऊन आजपर्यंत दुःख न पाहिलेल्या अशा ज्यांचा आपण वनवासाकरिता त्याग केला. त्यांची वनामध्ये राक्षसांच्या तावडीत सांपडल्यावांचून काय बरें दुसरी अवस्था होणार आहे ! राज्योपभोग हें जें यां वनावस्थेचें फल, तें प्राप्त होण्याच्या ऐन वेळींच आपण त्या तरुणांना वस्त्रालंकारादिक कोणतीही उत्कृष्ट वस्तु बरोबर न देतां वनामध्ये हाकून दिले आहे. तेव्हा फलमूलांवर उपजीविका करून ते दीन कसे बरे वनामध्ये राहतील ! भार्या आणि भ्राता यांसहवर्तमान रामाला मी अवलोकन करीन, अशी ती माझ्या शोकाचा नाश करणारी शुभ वेळ आता कधी येईल काय ! वीर राम व लक्ष्मण आले आहेत,

कदा प्रेक्ष्य नरव्याघ्रावरण्यात्पुनरागतौ ।	
भविष्यति पुरीं हृष्टा समुद्र इव पर्वणि	११
कदायोध्यां महाबाहुः पुरीं वीरः प्रवेक्ष्यति ।	
पुरस्कृत्य रथे सीतां वृषभो गोवधूमिव	१२
कदा प्राणिसहस्राणि राजमार्गं ममात्मजौ ।	
लाजैरवकरिष्यन्ति प्रविशन्तावरिन्दमौ	१३
प्रविशन्तौ कदायोध्यां द्रक्ष्यामि शुभकुण्डलौ ।	
उद्रप्रायुधनिस्त्रिशौ सशुक्लाचिव पर्वतौ	१४
कदा सुमनसः कन्या द्विजातीनां फलानि च ।	
प्रदिशन्तः पुरीं हृष्टाः करिष्यन्ति प्रदक्षिणम्	१५
कदा परिणतो बुद्ध्या वयसा चामरप्रभः ।	
अभ्युपैष्यति धर्मात्मा सुवर्ष इव लालयन्	१६
निःसंशयं मया मन्ये पुरा वीर कदर्यया ।	

असं ऐकित्यावरोबर उंच उंच ध्वज उभाहून या यशस्विनी अयोध्येतील लोक केव्हा बरें आनंदित होतील ? ( ६-१० )

अरण्यांतून परत आलेले पुरुषश्रेष्ठ रामलक्ष्मण अवलोकन करून पर्वदिवशीं आनंदित होणाऱ्या समुद्राप्रमाणे ही नगरी केव्हा बरें आनंदित होईल ? गाईला पुढे करून येणाऱ्या बैलाप्रमाणे रथामध्ये सीतेला पुढे करून आजानुबाहु वीर राम केव्हा बरें अयोध्येमध्ये प्रवेश करील ? शत्रुदमन करणारे माझे पुत्र नगरींत शिहू लागले असतां, राजमार्गामध्ये हजारो मनुष्य त्यांच्यावर केव्हा बरें लाह्या उधळतील !! उत्कृष्ट धनुष्य व खड्ग धारण केल्यामुळे सवंग पर्वताप्रमाणे दिसणारे असे माझे पुत्र उत्कृष्ट कुंडलें धारण करून अयोध्येमध्ये प्रवेश करित असतांना मी केव्हा बरें पाहीन ? कुमारिका व द्विज यांच्यापासून अनुक्रमें पुष्पें व फलें घेत घेत ते त्रिवर्ग आनंदित होऊन, सर्व नगरवासी जनांच्या उत्सवाकरिता केव्हा बरें अयोधानगरीला प्रदक्षिणा करतील ? (११-१५ )

ज्ञानाने वृद्ध आणि वयाने देवांसारखा अत्यंत तरुण असा धर्मात्मा राम वेळेवर पडणाऱ्या पजेन्याप्रमाणे लोकांना आनंद देत देत केव्हा बरें परत येईल ? हे

पातुकामेषु वत्सेषु मातृणां शातिताः स्तनाः	१७
साहं गौरिव सिंहेन विवत्सा वत्सला कृता ।	
कैकेय्या पुरुषव्याघ्र बालवत्सेव गौर्बलात्	१८
न हि तावद्गुणैर्जुष्टं सर्वशास्त्रविशारदम् ।	
एकपुत्रा विना पुत्रमहं जीवितुमुत्सहे	१९
न हि मे जीविते किञ्चित्सामर्थ्यामिह कल्प्यते ।	
अपश्यन्त्याः प्रियं पुत्रं लक्ष्मणं च महाबलम्	२०

अयं हि मां दीपयतेऽद्य बह्विस्तनूजशोकप्रभवो महाहितः ।

महीमिमां रश्मिभिरुत्तमप्रभो यथा निदाघे भगवान्निवाकरः २१  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥

चतुश्चत्वारिंशः सर्गः ।

[ १७६९ ]

विलपन्तीं तथा तां तु कौसल्यां प्रमदोत्तमाम् ।

इदं धर्मं स्थिता धर्म्यं सुमित्रा वाक्यमब्रवीत् १

वीर, पूर्वा मी निःसंशय क्षुद्रवृत्तिने वागून वत्सें स्तनपान करण्याची इच्छा करीत असतांना त्यांच्या मातांचे स्तन कापून टाकिले आहेत; म्हणून, हे पुरुषश्रेष्ठ भूपते, त्या पातकासुळे सिंह ज्याप्रमाणे पुत्रवत्सल गाईला वत्सहीन करून टाकितो, त्याप्रमाणे आपण मला वत्सहीन करून टाकिलें आहे आणि एखादी सिंहाणि ज्याप्रमाणे बाल वत्सांनी युक्त असलेल्या गाईला बलात्काराने वत्सहीन करून टाकिते, त्याप्रमाणे कैकेयिने मला वत्सहीन करून टाकिलें आहे. सारांश, मला एकच पुत्र आहे, तेव्हा गुणसंपन्न आणि सर्वशास्त्रपारंगत अशा त्या पुत्रावाचून माझी जिवंत राहण्याची इच्छा नाही; कारण, प्रिय पुत्र आणि महाबलाढय लक्ष्मण हे दोघेही दृष्टिआड झाले असल्यासुळे जीव धरून राहण्यास माझे अंगी कांही सामर्थ्यच नाही. प्रचंड प्रमेने युक्त असलेला भगवान् सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांच्या योगाने ग्रीष्म ऋतूसध्येही पृथ्वी तप्त करून टाकितो, त्याप्रमाणे महासर्पापेक्षाही तीक्ष्ण असलेला हा पुत्रशोकजन्य अग्नि आज मला संतप्त करित आहे." (१६-२१)

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी त्रैचळिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४३ ॥

तवार्ये सदुणैर्युक्तः स पुत्रः पुरुषोत्तमः ।	
किं ते विलपितेनैवं कृपणं रुदितेन वा	२
यस्तवार्ये गतः पुत्रस्त्यक्त्वा राज्यं महाबलः ।	
साधु कुर्वन्महात्मानं पितरं सत्यवादिनम्	३
शिष्टैराचरिते सम्यक्शश्वत्प्रेत्यफलोदये ।	
रामो धर्मे स्थितः श्रेष्ठो न स शोच्यः कदाचन	४
वर्तते चोत्तमां वृत्तिं लक्ष्मणोऽस्मिन्सदानघः ।	
दयावान्सर्वभूतेषु लाभस्तस्य महात्मनः	५
अरण्यवासे यद्दुःखं जानन्त्येव सुखोचिता ।	
अनुगच्छति वैदेही धर्मात्मानं तवात्मजम्	६
कीर्तिभूतां पताकां यो लोके भ्रामयति प्रभुः ।	
धर्मः सत्यव्रतपरः किं न प्राप्तस्तवात्मजः	७
व्यक्तं रामस्य विज्ञाय शौचं माहात्म्यमुत्तमम् ।	

याप्रमाणे ती दशरथराजाच्या सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ असलेली स्त्री कौसल्या विलाप करीत असतांना धर्माने वागणारी सुमित्रा धर्माला अनुसरून असलेले भाषण तिच्याशीं करूं लागली की, “ हे आर्ये, तुझा तो पुत्र सदगुणी व पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे. तेव्हा तुझा हा विलाप आणि अशा प्रकारें दीनपणें रोदन करणें हें व्यर्थ आहे. हे आर्ये, महात्म्या व सत्यवादी पित्याची प्रतिज्ञा खरी करण्याकरिता राज्याचा त्याग करून जो तुझा महाबलाढ्य पुत्र गेला आहे आणि परलोकीं ज्याचें फल नेहमी चांगलें येतें, अशा शिष्टांनीं आचारलेल्या धर्माविषयी जो रत आहे, त्या श्रेष्ठ रामाबद्दल मुळीच शोक करण्याचें कारण नाही. निष्पाप लक्ष्मण याच्याशीं नेहमी उत्कृष्ट रीतीने वागत आहे व तो लक्ष्मण सर्व भूतांवर दया करणारा आहे. तेव्हा हें एक त्या महात्म्य रामाला सुखच आहे. (१-५)

नेहमी सुख भोगण्याची सवय असलेली ही सीता जरी तुझ्या धर्मात्म्या पुत्राबरोबर जात आहे, तरी वनवासामध्ये जें दुःख असतें, तें जागूनच जात आहे. आपली कीर्तिरूप पताका जो प्रभु नेहमी जगतमध्ये फडकवत आहे, त्या तुझ्या धर्मस्वरूप व सत्यव्रतनिष्ठ पुत्राला काय प्राप्त होण्याचें राहिलें आहे ? रामाचें

न गात्रमंशुभिः सूर्यः संतापयितुमर्हति	८
शिवः सर्वेषु कालेषु काननेभ्यो विनिःसृतः ।	
राघवं युक्तशीतोष्णः सेविष्यति सुखोऽनिलः	९
शयानमनघं रात्रौ पितेवाभिपरिष्वजन् ।	
घर्मघ्नः संस्पृशच्छीतश्चन्द्रमा ह्लादयिष्यति	१०
ददौ चास्त्राणि दिव्यानि यस्मै ब्रह्मा महौजसे ।	
दानवेन्द्रं हतं दृष्ट्वा तिमिध्वजसुतं रणे	११
स शूरः पुरुषव्याघ्रः स्वबाहुबलमाश्रितः ।	
असंवस्तो हारण्येऽसौ वेश्मनीव निवत्स्यते	१२
यस्येषुपथमासाद्य विनाशं यान्ति शत्रवः ।	
कथं न पृथिवी तस्य शासने स्थातुमर्हति	१३
या श्रीः शौर्यं च रामस्य या च कल्याणसत्त्वता ।	
निवृत्तारण्यवासः स्वं क्षिप्रं राज्यमवाप्स्यति	१४

देवादिकांमध्येदेखील प्रसिद्ध असलेलें ( काथिक, वाचिक व मानसिक असें त्रिविध ) पावित्र्य आणि त्याचा अत्यन्त मोठेपणा जाणून सूर्यही त्याला आपल्या किरणांच्या योगाने ताप देणार नाही. सर्व कार्त्ती वनांतून निघालेला आणि पाहिजे तसा शीत व उष्ण असलेला कल्याणकारक व सुखावह वायु रामाची सेवा करील. निष्पाप राम रात्रौ शयन करूं लागला असतां, पिता जसा पुत्राला पोटाशीं कवटाळून धरितो, त्याप्रमाणे संताप नाहीसा करणारा शीतल चंद्रमा आपल्या किरणांनीं स्पर्श करून त्याला आनंद देईल. ( ६-१० )

शंभरासुरपुत्र दैत्यराज सुबाहुचा संग्रामामध्ये वध झाल्याचें पाहून, ज्या महातेजस्वी रामाला ब्रह्मदेवाने दिव्य अस्त्रें दिलीं, तो शूर, पुरुषश्रेष्ठ व आपल्या बाहुबलावरच अवलंबून असणारा राम यत्किंचितही न भितां घराप्रमाणे अरण्यांत वास्तव्य करील. ज्याच्या बाणाच्या टप्प्यांत सापडून शत्रु नाश पावतात, त्याच्या आज्ञेंत पृथ्वी तरी कशी बरें राहणार नाही ? रामाची शरीरक्रांति जशा प्रकारची दिसत आहे, त्याचें शौर्य ज्या प्रकारचें आढळण्यांत येत आहे आणि मनाचा चांगुलपणा त्याचें ठिकाणीं ज्या प्रकारचा दृष्टोत्पत्तीस येत आहे, यावरून पाहतां

सूर्यस्यापि भवेत्सूर्यो ह्यग्रेरग्निः प्रभोः प्रभुः ।	
श्रियाः श्रीश्च भवेदद्रया कीर्त्याः कीर्तिः क्षमाक्षमा १५	
दैवतं देवतानां च भूतानां भूतसत्तमः ।	
तस्य के ह्यगुणा देवि वने वाप्यथवा पुरे	१६
पृथिव्या सह वैदेह्या श्रिया च पुरुषर्षभः ।	
क्षिप्रं तिसृभिरैताभिः सह रामोऽभिषेक्ष्यते	१७
दुःखजं विसृजत्यश्रु निष्कामन्तमुदीक्ष्य यम् ।	
अयोध्यायां जनः सर्वः शोकवेगसमाहतः	१८
कुशचीरधरं वीरं गच्छन्तमपराजितम् ।	
सीतेवानुगता लक्ष्मीस्तस्य किं नाम दुर्लभम्	१९
धनुर्ग्रहवरो यस्य वाणखड्गास्त्रभृत्स्वयम् ।	
लक्ष्मणो व्रजति ह्यग्रे तस्य किं नाम दुर्लभम्	२०
निवृत्तवनवासं तं द्रष्ट्वासि पुनरागतम् ।	
जहि शोकं च मोहं च देवि सत्यं ब्रवीमि ते	२१
शिरसा चरणाचेतौ वन्दमानमनिन्दिते ।	

वनवास संपून लवकरच राज्य प्राप्त होईल, असें दिसत आहे. सूर्याचाही सूर्य, अग्नीचाही अग्नि, प्रभूचाही प्रभु, श्रीचीही श्री, कीर्तीचीही कीर्ति, क्षमेचीही क्षमा, देवतांचेही दैवत आणि प्राण्यांमध्येही श्रेष्ठ असा जो राम, त्याला, हे देवि, वनामध्ये अथवा नगरामध्ये अपाय करणारा असा कोण आहे बरें ? (१५-१६)

पृथ्वी, सीता आणि विजयलक्ष्मी या तिन्ही स्त्रियांसहवर्तमान रामाला लवकरच अभिषेक होईल. ज्याला जातांना पाहून शोकातिशयाने घेहून गेलेले अयोध्येतील सर्व लोक दुःखाश्रु डाळीत आदित आणि कुश व वल्कलें धारण करून जाणाऱ्या ज्या अज्ञिक्य वीरांच्या मागोमाग लक्ष्मीप्रमाणे सीता गेली आहे, त्याला काय बरें दुर्लभ आहे ? धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ असा लक्ष्मण वाण, खड्ग आणि अस्त्रे धारण करून ज्याच्यापुढे जात आहे, त्याला काय बरें दुर्लभ आहे ? (१७-२०)

हे देवि वनवास संपवून तो परत आलेला तूं पाहशील, हें मी तुला सत्य सांगत आहे. याकरिता, हे देवि, शोक व मोह यांचा त्याग कर. हे निर्दोष

म० १९ (अयोध्या)

पुनर्द्रक्ष्यसि कल्याणि पुत्रं चन्द्रमिवोदितम्	२२
पुनः प्रविष्टं दृष्ट्वा तमभिषिक्तं महाश्रियम् ।	
समुत्त्रक्ष्यसि नेत्राभ्यां शीघ्रमानन्दजं जलम्	२३
मा शोको देवि दुःखं वा न रामे दृश्यतेऽशिवम् ।	
क्षिप्रं द्रक्ष्यसि पुत्रं त्वं ससीतं सहलक्ष्मणम्	२४
त्वयाशेषो जनश्चायं समाश्वस्यो यतोऽनघे ।	
किमिदानीमिदं देवि करोषि हृदि विकलवम्	२५
नार्हा त्वं शोचितुं देवि यस्यास्ते राघवः सुतः ।	
न हि रामात्परो लोके विद्यते सत्पथे स्थितः	२६
अभिवादयमानं तं दृष्ट्वा ससुहृदं सुतम् ।	
सुदाश्रु मोक्ष्यसे क्षिप्रं मेघरेखं वार्षिकी	२७
पुत्रस्ते वरदः क्षिप्रमयोध्यां पुनरागतः ।	
कराभ्यां मृदुपीनाभ्यां चरणौ पीडयिष्यति	२८

कल्याणी, उदय पावलेल्या चंद्राप्रमाणे आल्हादकारक असा तुझा पुत्र या तुझ्या चरणांना मस्तकाने प्रणाम करितांना पुनरपि अवलोकन करशील आणि पुनरपि नगरांत प्रविष्ट होऊन, त्या महावैभवशाली रामाला अभिषेक झाल्याचें अवलोकन केल्यावर तूं आपल्या नेत्रांतून सत्वरच आनंदाश्रु ढाळूं लागशील. हे देवि, शोक अथवा दुःख करूं नकोस; रामासंबंधाने कांहीही अशुभ दृष्टोत्पत्तीस येत नाही. सीता आणि लक्ष्मण यांसहवर्तमान तूं आपला पुत्र लवकरच अवलोकन करशील. हे निष्पापे देवि, या सर्व लोकांना तूंच धीर देणें योग्य असतांना सांप्रत हें मनामध्ये असें काय दुःख करीत आहेस ? ( २१-२५ )

ज्या अर्थी राम तुझा पुत्र आहे, त्या अर्थी, हे देवि, त्याबद्दल शोक करणें तुला योग्य नाही; कारण सर्व जगतामध्ये रामापेक्षा कोणीही सन्मार्गाने वागणारा नाही. सुहृदांसहवर्तमान तो आपला पुत्र अभिवंदन करीत असतांना अवलोकन करून वर्षाकालच्या मेघर्पत्तीप्रमाणे तूं सत्वरच आनंदाश्रूंची वृष्टि करूं लागशील. दुसऱ्याचे मनोरथ परिपूर्ण करणारा तुझा पुत्र सत्वरच अयोध्येमध्ये परत येईल आणि कोमल व पुष्ट अशा आपल्या हातांना तुझे पाय धरील. सुहृदांसहवर्तमान



अभिवाद्य नमस्यन्तं शूरं ससुहृदं सुतम् ।

मुदात्तैः प्रोक्षसे पुत्रं मेघराजिरिवाचलम् २९

आश्वासयन्ती विविधैश्च वाक्यैर्वाक्योपचारे कुशलानवद्या ।

रामस्य तां मातरमेवमुक्त्वा देवी सुमित्रा विरराम रामा ३०

निशम्य तल्लक्ष्मणमातृवाक्यं रामस्य मातुर्नरदेवपत्न्याः ।

सद्यः शरीरे विननाश शोकः शरदृतो मेघ इवाल्पतोयः ३१

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः । ४४।

पञ्चचत्वारिंशः सर्गः ।

[१८००]

अनुरक्ता महात्मानं रामं सत्यपराक्रमम् ।

अनुजग्मुः प्रयान्तं तं वनवासाय मानवाः १

निवर्तितेऽपि च बलात्सुहृद्धर्मैण राजनि ।

नैव ते सन्यवर्तन्त रामस्यानुगता रथम् २

अयोध्यानिलयानां हि पुरुषाणां महायशाः ।

तुझा शूर पुत्र चरणस्पर्शपूर्वक नमस्कार करूं लागला असतां, पर्वताला सिंचन करणाच्या मेघपंक्तीप्रमाणे आनंदाश्रूंनी तूं त्याला सिंचन करशील." याप्रमाणे संभाषणामध्ये कुशल असलेली, निर्दोष व मनोहर राजपत्नी सुमित्रा धीर द्रष्ट्याच्या उद्देशाने नाना प्रकारच्या शब्दांनी रामाच्या त्या मातेला अशा प्रकारे चार समाधानाच्या गोष्टी सांगून स्वस्थ राहिली. लक्ष्मणाच्या मातेचे तें भाषण श्रवण करून रामाची माता जी राजपत्नी कौसल्या तिच्या शरिरांतील शोक अल्प उदकाने युक्त असलेल्या शरदृतूंतिल मेघाप्रमाणे तत्क्षणीं नाहीसा झाला. ( २६-३१ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी चव्वेचाळिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४४ ॥

अमोघपराक्रमी व महात्मा राम वनवासाकरिता अरण्यांत जाऊं लागला असतां, त्याच्यावर प्रेम करणारे लोक त्याच्या मागोमाग गेले. मित्रधर्मने अमात्यांनी दशरथराजाला परत फिरविलें; परंतु रामाच्या रथामागोमाग गेलेले लोक नाहीच परत फिरले; कारण तो महायशस्वी व गुणसंपन्न राम अयोध्येमध्ये

वभूव गुणसंपन्नः पूर्णचन्द्र इव प्रियः	३
स याच्यमानः काकुत्स्थस्ताभिः प्रकृतिभिस्तदा ।	
कुर्वाणः पितरं सत्यं वनमेवान्वपद्यत	४
अवेक्षमाणः सस्नेहं चक्षुषा प्रपिबन्निव ।	
उवाच रामः सस्नेहं ताः प्रजाः स्वाः प्रजा इव	५
या प्रीतिर्वहुमानश्च मय्ययोध्यानिवासिनाम् ।	
मत्प्रियार्थं विशेषेण भरते सा विधीयताम्	६
स हि कल्याणचारित्रः कैकेयानन्दवर्धनः ।	
करिष्यति यथावद्वः प्रियाणि च हितानि च	७
ज्ञानवृद्धो वयोवालो मृदुर्वीर्यगुणान्वितः ।	
अनुरूपः स वो भर्ता भविष्यति भयापहः	८
स हि राजगुणैर्युक्तो युवराजः समीक्षितः ।	
अपि चापि मया शिष्टैः कार्यं वो भर्तृशासनम्	९

वास्तव्य करणाया पुरुषानां पूर्णचंद्राप्रमाणे प्रिय झाला होता; परंतु ते प्रजाजन परत फिरण्याविषयी ककुत्स्थकुलोत्पन्न रामाची प्रार्थना करीत असतांनाही पित्याला सत्य करण्याचा उद्देश मनांत धरून राम वनामध्येच चालला आणि दृष्टीने पानच करीत आहे कीं काय, अशा रीतीने त्या प्रजाजनाकडे सप्रेमदृष्टि देऊन, आपलीं मुलेंच कीं काय अशा रीतीने राम प्रेमपूर्वक त्यांना म्हणाला, “अयोध्यावासी लोकांचें जें माझ्यावर प्रेम आहे व माझ्याविषयी जो त्यांना बहुमान वाटत आहे, तें सर्व माझें प्रिय करण्याकरिता भरताचे ठिकाणी त्यांनीं करावें. त्याचें आचरण उत्कृष्ट असून, तो कैकेयीचा आनंद वृद्धिंगत करणारा आहे आणि तो तुम्हांला प्रिय व हितावह अशा गोष्टी अगदी पूर्णपणें करील. ( १—७ )

वयाने बाल परंतु ज्ञानाने वृद्ध, शौर्यगुणांनी युक्त व सौम्य असा तो भरत तुम्हांला योग्य व तुमचें भय दूर करणारा राजा होईल. माझ्यापेक्षाही उत्कृष्ट अशा राजगुणांनी तो युक्त आहे व त्यालाच यौवराज्याचा अभिषेक करण्याविषयी राजाने निश्चय केला आहे. यास्तव तुम्ही आपल्या राजाच्या आज्ञेप्रमाणे वागा

न संतप्येद्यथा चासौ वनवासं गते मथि ।	
महाराजस्तथा कार्यो मम प्रियचिकीर्षया	१०
यथा यथा दाशरथिर्धर्ममेवाश्रितो भवेत् ।	
तथा तथा प्रकृतयो रामं पतिमकामयन्	११
बाष्पेण पिहितं दीनं रामः सौमित्रिणा सह ।	
चकर्षेव गुणर्वद्धं जनं पुरनिवासिनम्	१२
ते द्विजास्त्रिविधं वृद्धा ज्ञानेन वयसौजसा ।	
वयःप्रकम्पशिरसो दूरादूचुरिदं वचः	१३
वहन्तो जवना रामं भो भो जात्यास्तुरङ्गमाः ।	
निवर्तध्वं न गन्तव्यं हिता भवत भर्तरि	१४
कर्णवन्ति हि भूतानि विशेषेण तुरङ्गमाः ।	
यूयं तस्मान्निवर्तध्वं याचनां प्रतिवेदिताः	१५
धर्मतः स विशुद्धात्मा वीरः शुभदृढव्रतः ।	
उपवाह्यस्तु वो भर्ता नापवाह्यः पुराद्वनम्	१६

आणि मी वनवासांत गेल्यावर ज्या रीतीने हा महाराज संतप्त होणार नाही, त्या रीतीने माझे प्रिय करण्याकरिता तुम्ही व्यवस्था करा.” याप्रमाणे जसजसा दाशरथी-राम धर्मालाच अनुसरून वागू लागला, तसतसा त्या प्रजाजनांना रामच आपणांला राजा पाहिजे, असें वाटू लागलें आणि अश्रूंनी ज्यांचे नेत्र भरून गेलेले आहेत, अशा त्या नगरवासी दीन जनांना लक्षणासहवर्तमान राम आपल्या गुणांनी बांधून टाकून जसा कांही ओढूनच नेऊं लागला. तेव्हा ज्ञान, वय आणि तेज या तिन्ही प्रकारांनी वृद्ध झालेले ते द्विज वय झाल्यामुळे मान हालवीत हालवीत दुरूनच म्हणाले, “ हे रामाला ओढून नेणाऱ्या जातिवंत व वेगवान् अध्यांनो, तुम्ही परत फिरा, पुढे जाऊं नका, आपल्या मालकाचें कल्याण करा. प्राण्यांना कान असतात आणि विशेषकरून अध्यांचे कान तर अधिक तिखट असतात. तस्मात् तुम्ही आमच्या या याचनेकडे लक्ष्य देऊन परत फिरा. ( ८-१५ )

धर्मदृष्ट्या पाहूं गेलें असतां शुद्ध अंतःकरणाने युक्त आणि शुभ व दृढ व्रत

एवमार्तप्रलापांस्तान्वृद्धान्प्रलपतो द्विजान् ।	
अवेक्ष्य सहसा रामो रथादवततार ह	१७
पद्भ्यामेव जगामाथ ससीतः सह लक्ष्मणः ।	
संनिकृष्टपदन्यासो रामो वनपरायणः	१८
द्विजातीन्द्रिपदार्तीस्तान् रामश्चारित्रवत्सलः ।	
न शशाक घृणाचक्षुः परिमोक्तुं रथेन सः	१९
गच्छन्तमेवं तं दृष्ट्वा रामं संभ्रान्तमानसाः ।	
ऊचुः परमसंतप्ता रामं वाक्यमिदं द्विजाः	२०
ब्राह्मण्यं कृत्स्नमेतत्त्वां ब्रह्मण्यमनुगच्छति ।	
द्विजस्कन्धाधिरूढास्त्वामग्नयोऽप्यनुयान्त्वमी	२१
वाजपयसमुत्थानि छत्राण्येतानि पश्य नः ।	
पृष्ठतोऽनुप्रयातानि मेघानिव जलाल्यये	२२
अनवाप्तातपत्रस्य रश्मिसंतापितस्य ते ।	
एभिश्छायां करिष्यामः स्वैः छत्रैर्वाजपेयकैः	२३

चालविणाऱ्या तुम्ही आपल्या वीर प्रभूला नगरांतच अऱ्णणे योग्य आहे; नगरांतून तुम्ही त्याला वनांत नेणे उचित नाही.” याप्रमाणे दुःखाचे विलाप करीत करीत बोलत असलेल्या त्या वृद्ध द्विजांना अवलोकन करून राम एकाएकी रथांतून खाली उतरला आणि वनांत जाण्याविषयी तत्पर झालेला तो राम जवळ जवळ पावले टाकून सीता व लक्ष्मण यांसहवर्तमान पायानेच चालला; कारण पायांनी येत असलेल्या त्या ब्राह्मणांकडे रथामध्ये बसून कृपादाष्टि करण्यास सदाचरणाची चाड बाळगणारा तो राम समर्थ झाला नाही. असो. आपल्या प्रार्थनेकडे लक्ष्य न देतां राम पुढेच जात आहे, असें अवलोकन करून वनामध्ये गोंधळून गेलेले ते ब्राह्मण अतिशय संतप्त होऊन त्याला म्हणाले ( १५-२० )

“ हा सर्व ब्राह्मणसमूह ब्राह्मणांच्या हिताविषयी दक्ष असलेल्या तुझ्या मागो-माग येत आहे, म्हणून त्यांच्या खांद्यावर असलेल्या या अग्नीनाही तुझ्या मागो-माग घेऊं दे. शरदृतील मेघाप्रमाणे वाजपेय यागांत प्राप्त झालेलीं हीं आमचीं श्वेत छत्रे तुझ्या मागोमाग आलेलीं अवलोकन कर. छत्र बरोबर नसल्यामुळे

या हि नः सततं बुद्धिर्वेदमन्त्रानुसारिणी ।	
त्वत्कृते सा कृता वत्स वनवासानुसारिणी	२४
हृदयेष्ववतिष्ठन्ते वेदा ये नः परं धनम् ।	
वत्स्यन्त्यपि गृहेष्वेव दाराश्चारित्ररक्षिताः	२५
पुनर्न निश्चयः कार्यस्त्वद्गतौ सुकृता मतिः ।	
त्वयि धर्मव्यपेक्षे तु किं स्याद्धर्मपथे स्थितम्	२६
याचितो नो निवर्तस्व हंसशुकलशिपोरुहैः ।	
शिरोभिर्निभृताचार महीपतनपांसुलैः	२७
बहूनां वितता यज्ञा द्विजानां च इहागताः ।	
तेषां समाप्तिरायत्ता तव वत्स निवर्तने	२८
भक्तिमन्तीह भूतानि जङ्गमाजङ्गमानि च ।	
याचमानेषु तेषु त्वं भक्तिं भक्तेषु दर्शय	२९

सूर्यकिरणानीं संतप्त झालेल्या तुला या वाजपेय यागासंबंधी स्वतःच्या छत्रांनी आम्ही छाया करूं. आमची मति जी नेहमी वेदमंत्रांच्या अभ्यासाकडे असते, ती आज, हे वत्सा, वनवासाकडे लाविलेली आहे. वेद हें आमचें मुख्य धन, तें तर आमच्या हृदयामध्येच आहे आणि पातिव्रत्यधर्म रक्षण करण्यास समर्थ असल्यामुळे आमच्या स्त्रिया घरामध्येच वास्तव्य करणार आहेत. तेव्हा तुझ्या मागोमाग येण्याला आम्हांला कसलीच अडचण नाही. ( २९-२५ )

तुझ्याबरोबर जावयाचा आम्ही पक्का विचार केलेला आहे. आता आमचा पुनरपि निश्चय होणें राहिलें नाही. तथापि आम्ही तुला कांही सांगत आहोंत. अरे, तूच जर धर्माची पर्वा बाळगिनासा झालास, तर धर्ममार्गाने कोण बरें वागणार आहे ? तस्मात्, हे अत्यंत धर्मनिष्ठ, हंस पक्ष्याप्रमाणे ज्यांतील केस शुभ्रवर्ण झाले आहेत आणि भूमीवर पडल्यामुळे जीं धूलियुक्त झालेलीं आहेत, अशा मस्तकांनी आम्ही तुझी प्रार्थना केली आहे, तेव्हा तूं परत फिर. येथे आलेल्यांपैकी पुष्कळ ब्राह्मणांच्या यज्ञाची समाप्ति, हे वत्सा रामा, तुझ्या परत फिरण्यावर अवलंबून राहिली आहे. तेव्हा यज्ञाविध्वंस करून वनांत जाणें तुला योग्य नाही. स्थावरजंगमात्मक प्राण्यांची तुझे ठिकाणी भक्ति आहे; तेव्हा परत

अनुगन्तुमशक्तास्त्वां मूलैरुद्धतवेगिनः ।	
उन्नता वायुवेगेन विक्रोशन्तीव पादपाः	३०
निश्चेष्टाहारसंचारा वृक्षैकस्थाननिश्चिताः ।	
पक्षिणोऽपि प्रयाचन्ते सर्वभूतानुकम्पनम्	३१
एवं विक्रोशतां तेषां द्विजातीनां निवर्तने ।	
ददशे तमसा तत्र वारयन्तीव राघवम्	३२

ततः सुमन्त्रोऽपि रथाद्विसुच्य श्रान्तान्हयान्संपरिवर्त्य शीघ्रम् ।  
पीतोदकांस्तोयपरिप्लुताङ्गानचारयद्वै तमसाविदूरे ३३

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥  
षट्चत्वारिंशः सर्गः । [ १८३३ ]

ततस्तु तमसातीरं रम्यमाश्रित्य राघवः ।

फिरण्याविषयी ते प्राणी तुझी प्रार्थना करीत असतांना, तूही त्या भक्तांचे ठिकाणीं आपले प्रेम दाखीव. मुळांनी जखडून गेल्यामुळे ज्यांची गति अगदी खंडली आहे आणि म्हणूनच तुझ्या मागोमाग जाण्यास जे समर्थ नाहीत, असे उंच उंच वृक्ष वायूच्या वेगाने त्यांच्या शाखांच्या चलनवलनामुळे निघघाऱ्या ध्वनीने जसे कांही परत फिरण्याविषयी तुला ओरडून सांगत आहेत. ( २६-३० )

चलनवलन व आहारार्थ गमन या दोहोंचाही त्याग करून वृक्षरूप एकाच ठिकाणावर निश्चयाने स्थित असलेले हे पक्षीही सर्व प्राण्यांचे ठिकाणीं दया करणाऱ्या तुझी याचना करीत आहेत.” याप्रमाणे परत फिरण्याविषयी ते ब्राह्मण आक्रोश करीत असतांना रामाला अडथळा करण्याकरिताच आली कीं काय, अशी ती तमसानदी दृष्टीस पडूं लागली. तेव्हा सुमंत्र सारथ्यानेही श्रमलेले घोडे रथापासून सोडिले आणि श्रमपरिहार करण्याकरिता भूमीवर लोडून सत्वर उठल्यानंतर त्यांना पाणी पाऊन व धुकून तमसानदीच्या जवळ त्याने त्यांना वैरण घातली. ( ३१-३३ )

याप्रमाणे महामुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील्ल-  
अथोऽध्याकांडापैक्री पंचेचाळिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४५ ॥

सीतामुद्गाक्ष्य सौमित्रिमिदं वचनमब्रवीत्	१
इयमद्य निशा पूर्वा सौमित्रे प्रहिता वनम् ।	
वनवासस्य भद्रं ते न चोत्कण्ठितुमर्हसि	२
पश्य शून्यान्यरण्यानि रुदन्तीव समन्ततः ।	
यथानिलयमायङ्गिर्निर्लीनानि मृगाङ्गिजैः	३
अद्यायोध्या तु नगरी राजधानी पितुर्मम ।	
सखीपुंसा गतानस्माच्छोचिष्यति न संशयः	४
अनुरक्ता हि मनुजा राजानं बहुभिर्गुणैः ।	
त्वां च मां च नरव्याघ्र शत्रुघ्नभरतौ तथा	५
पितरं चानुशोचामि मातरं च यशस्विनाम् ।	
अपि नान्धौ भवेतां नौ रुदन्तौ तावभीक्ष्णशः	६
भरतः खलु धर्मात्मा पितरं मातरं च मे ।	
धर्मार्थकामसहितैर्वाक्यैराश्र्वासयिष्यति	७

तदनंतर तमसानदीच्या रम्य तीराचा आश्रय केल्यावर सांतेकडे पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला, "हे लक्ष्मणा, वनवासासंबंधी ही आज पहिलीच रात्र आली आहे; कारण आजपासूनच वनवासाच्या मुदतीला आरंभ झाला आहे. तस्मात् आजपासून तू आता उत्सुकतेमुळे अयोध्येचें स्मरण करित जाऊं नकोस. आप- आपल्या निवासस्थानाला येणाऱ्या पशुपक्ष्यांच्या योगाने व्याप्त झालेली ही शून्य अरण्ये आपल्याला पाहून, आंत पशुपक्ष्यांची किलबिल चाललेली असल्यामुळे, सर्व बाजूंनी जशी कांही रडत आहेत तीं पहा. अज माझ्या पित्याची राजधानी अयोध्यानगरी स्त्रीपुरुषांसहवर्तमान वनांत गेलेल्या आपणांबद्दल शोक करील, यांत संशय नाही; कारण, हे पुरुषश्रेष्ठा लक्ष्मणा, राजा, तूं, मी आणि भरत-शत्रुघ्न यांचे ठिकाणीं अनेक कारणांमुळे अयोध्येतील लोक प्रीति करित आहेत.. ( १-५ )

पिता आणि यशस्विनी माता या दोहोंबद्दल मला वाईट वाटत आहे; कारण आपणांकरिता तीं एकसारखीं रडून रडून अंध तर होणार नाहीत ना ? अथवा त्यांच्याबद्दल आपण शोक करणें व्यर्थच आहे; कारण धर्म हाच ज्याचा उद्देश

भरतस्यानृशंसत्वं संचिन्त्याहं पुनः पुनः ।	
नानुशोचामि पितरं मातरं च महाभुज	८
त्वया कार्यं नरव्याघ्र मामनुव्रजता कृतम् ।	
अन्वेष्टव्या हि वैदेह्या रक्षणार्थं सहायता	९
अद्भिरेव हि सौमित्रे वत्स्याम्यद्य निशामिमाम् ।	
एतद्धि रोचते मह्यं वन्येऽपि विविधे सति	१०
एवमुक्त्वा तु सौमित्रिं सुमन्त्रमपि राघवः ।	
अप्रमत्तस्त्वमश्वेषु भव सौम्येत्युवाच ह	११
सोऽश्वान्सुमन्त्रः संयम्य सूर्येऽस्तं समुपागते ।	
प्रभृतयवसान्कृत्वा बभूव प्रत्यनन्तरः	१२
उपास्य तु शिवां सन्ध्यां दृष्ट्वा रात्रिमुपागताम् ।	
रामस्य शयनं चक्रे सूतः सौमित्रिणा सह	१३
तां शय्यां तमसातीरे वीक्ष्य वृक्षदलैर्युताम् ।	
रामः सौमित्रिणा सार्धं सभार्यः संविवेश ह	१४

आहे, असा धर्मात्मा भरत इच्छेनुसुप भाषणानी माझ्या पित्याला व मातेला खरो-  
खर थीर देईल. तेव्हा, हे महापराक्रमी लक्ष्मणा, भरताच्या दयाळू स्वभावाचा  
पुन्हा पुन्हा विचार केला, म्हणजे पित्याबद्दल आणि मातेबद्दल मला वाईट वाटे-  
नासें होतें. हे पुरुषश्रेष्ठा, माझ्या मागोमाग येऊन तूं एक कामच केलें आहेस.  
नाहीतर सतिचेच्या रक्षणाकरिता कोणाचेतरी सहाय्य घेणें भाग होतें. हे लक्ष्मणा,  
ही आजची रात्र आपण उदकावरच काढूं; कारण अनेक प्रकारचे वन्य भक्ष्य  
जरी आहे, तरी हेंच मला बरें वाटत आहे. ”

याप्रमाणे लक्ष्मणाला सांगून “ हे सौम्या, अश्वींची नीट काळजी घे, ” असें  
सुमन्त्र सारथ्यालाही सांगितलें; तेव्हा अश्वींना बांधून सूर्य अस्ताला गेल्यानंतर  
सुमन्त्राने त्यांना पुष्कळ वैरण घातली आणि मग तो त्यांच्या अगदी जवळ येऊन  
बसला. रात्र पडूं लागल्याचें आढळून आल्यावर कल्याणकारक अशी सायंसंध्या  
कळून, लक्ष्मणासहवर्तमान सुमन्त्र सारथ्याने रामाकरता कांही प्रदेशावरील धोंडे  
चमैरे काढून टाकून शय्या तयार केली. तेव्हा लक्ष्मणासहवर्तमान सुमन्त्र सारथ्याने



सभार्ये संप्रसुप्तं तु श्रान्तं संप्रेक्ष्य लक्ष्मणः ।	
कथयामास सूताय रामस्य विविधान्गुणान्	१५
जाग्रतोरेव तां रात्रिं सौमित्रेरुदितो रविः ।	
सूतस्य तमसातीरे रामस्य ब्रुवतो गुणान्	१६
गोकुलाकुलतीरायास्तमसाया विदूरतः ।	
अवसत्तत्र तां रात्रिं रामः प्रकृतिभिः सह	१७
उत्थाय च महातेजाः प्रकृतीस्ता निशाम्य च ।	
अब्रवीद्भातरं रामो लक्ष्मणं पुण्यलक्षणम्	१८
अस्मद्व्यपेक्षान्सौमित्रे निर्व्यपेक्षान्गृहेष्वपि ।	
वृक्षमूलेषु संसक्तान्पश्य लक्ष्मण सांप्रतम्	१९
यथते नियमं पौराः कुर्वन्त्यस्मन्नवर्तने ।	
अपि प्राणान्यसिध्यन्ति न तु त्यक्ष्यन्ति निश्चयम्	२०

तमसानदीचे तीर्गे वृक्षांचीं पानें घालून तयार केलेली ती शय्या अवलोकन केल्यावर भायेंसहवर्तमान रामाने शयन केलें. नंतर भायेंसहवर्तमान श्रांत झालेल्या रामाला गाढ झोप लागली आहे, असें अवलोकन करून लक्ष्मण त्या सारथ्याला रामाचे अनेक गुण सांगूं लागला. ( ११-१५ )

त्या उभयतांनी ती रात्र जाग्रणांतच काढिली; कारण त्या तमसानदीच्या तीरीं लक्ष्मण रामाचे गुण सुमंत्र सारथ्याला सांगत असतांनाच रात्र सरली व सूर्योदयाचा समय प्राप्त झाला. गाईच्या कळपांनी जिचें तीर व्याप्त झालेलें आहे, अशा तमसानदीचे तीरीं ब्राह्मण उतरले होते; तेथून बऱ्याच दूर प्रदेशावर रामाने प्रजाजनांसहवर्तमान त्या रात्रीं वास्तव्य केलें आणि सकाळीं उठल्यावर त्या लोकांकडे पाहून उत्कृष्ट लक्षणांनी युक्त असलेल्या भ्रात्या लक्ष्मणाला तो महातेजस्वी राम म्हणाला, “ हे सुमित्रानंदन लक्ष्मणा, घरादाराचीही चाड न वाळगतां केवळ आपलीच आशा धरून पाठोपाठ आलेले व वृक्षाच्या मुळाशीं पडलेले हे लोक सांप्रत अवलोकन कर. मला परत फिरविण्याविषयी हे लोक कसा यत्न करीत आहेत, हें मी समजत आहे; हे प्राणसुद्धा देतील; पण आपला निश्चय सोडणार नाहीत. ( १६-२० )

यावदेव तु संसृतास्तावदेव वयं लघु ।	
रथमारुह्य गच्छामः पन्थानमकुतोभयम्	२१
अतो भूयोऽपि नेदानीमिक्ष्वाकुपुरवासिनः ।	
स्वपेयुरनुरक्ता मां वृक्षमूलेषु संश्रिताः	२२
पौरा ह्यात्मकृताद्दुःखाद्विप्रमोच्या नृपात्मजैः ।	
न तु खल्वात्मना योज्या दुःखेन पुरवासिनः	२३
अब्रवीलुक्ष्मणो रामं साक्षाद्धर्ममिव स्थितम् ।	
रोचते मे तथा प्राज्ञ क्षिप्रमारुह्यतामिति	२४
अथ रामोऽब्रवीत्सूतं शीघ्रं संयुज्यतां रथः ।	
गमिष्यामि ततोऽरण्यं गच्छ शीघ्रमितः प्रभो	२५
सूतस्ततः संत्वरितः स्यन्दनं तैर्हयोत्तमैः ।	
योजयित्वा तु रामस्य प्राञ्जलिः प्रत्यवेदयत्	३६

याकरिता हे गाढ निद्रेमध्ये आहेत, तोच आपण हलकेंच उठून रथावर आरूढ होऊं आणि जिकडे हे येण्याचा संभव नाही, अशा निर्भय मार्गाला चालते होऊं; म्हणजे आता फिरून तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या या अयोध्यावासी लोकांना वृक्षमूलांच्या मुळाशीं येऊन पडण्याचा प्रसंग येणार नाही. आपणांकरिता जर लोकांना दुःख होत असेल, तर राजकुमारांनी त्यांना दुःखांतून मुक्त केलें पाहिजे. आपल्याकरिता लोकांना दुःख होऊं देणें, खरोखर योग्य नाही. X म्हणून धर्माचीं प्रत्यक्ष मूर्तीच कीं काय, अशा रामाला लक्ष्मण म्हणाला, “हे प्राज्ञ, मलाही हेंच योग्य वाटतें. आपण सत्वर रथावर आरूढ व्हा.” यानंतर राम सारथ्याला म्हणाला, “लवकर रथ जोड म्हणजे आपण अरण्यांत जाऊं. हे समर्थ सुमंत्रा, येथून लवकर चल.” ( २१-२५ )

याप्रमाणे रामाने त्वरा केली असतां सारथ्याने ते उत्कृष्ट अश्व रथांला जोडिले आणि हात जोडून तो रामाला म्हणाला, “हे महापराक्रमी रथिश्रेष्ठ, हा रथ

X राजनीतीचें हें उदात्त तत्त्व राज्य हाकणाऱ्यांनी आपल्या हृत्पटलावर नेहमी खोदून ठेविलें पाहिजे. या तत्वांनी वागणारे राज्यकार्यधुरंधर पुरुष ज्या देशांत असतील, त्या देशांतील प्रजा सूर्य-चंद्र आहेत, तोंपर्यन्त पूर्ण राजनिष्ठ राहिल.

अयं युक्तो महाबाहो रथस्ते रथिनां वर ।	
त्वरयारोह भद्रं ते ससीतः सहलक्ष्मणः	२७
तं स्यन्दनमधिष्ठाय राघवः सपरिच्छदः ।	
शीघ्रगामाकुलावतीं तमसामतरन्नदीम्	२८
स संतीर्य महाबाहुः श्रीमाञ्जिष्ठमकण्टकम् ।	
प्रापद्यत महामार्गमभयं भयदर्शिनाम्	२९
मोहनार्थं तु पौराणां सूतं रामोऽब्रवीद्वचः ।	
उदङ्मुखः प्रयाहि त्वं रथमारुह्य सारथे	३०
मुहूर्ते त्वरितं गत्वा निवर्तय रथं पुनः ।	
यथा न विद्युः पौरा मां तथा कुरु समाहितः	३१
रामस्य तु वचः श्रुत्वा तथा चक्रे च सारथिः ।	
प्रत्यागम्य च रामस्य स्यन्दनं प्रत्यवेदयत्	३२
तौ संप्रयुक्तं तु रथं समास्थितौ तदा ससीतौ रघुवंशवर्धनौ ।	
प्रबोदयामास ततस्तुरङ्गमान्ससारथियेन पथा तपोवनम्	३३

जोड़न तयार आहे. आपले देव वरें करो. सीता व लक्ष्मण यांसहवर्तमान आपण सत्वर आरूढ व्हा. ” तदनंतर सामानसुमान बरोबर घेऊन राम रथावर आरूढ झाला व वेगाने वाहणारी व घेटाळा करणाऱ्या भोवऱ्यांनी युक्त असलेली तमसानदी उतरून गेला आणि ती नदी उतरून गेल्यावर तो महपराक्रमी व वैभवशाली राम कल्याणकारक, कंटकरहित आणि भिऱ्या लोकांचीही भीति घालविणाऱ्या राजमार्गाला लगला. जाताना बरोबर आलेल्या आयोध्यावास लोकांना भूल पडावी, म्हणून राम सारथ्याला, म्हणाला ‘हे सारथे, रथावर आरूढ होऊन तू प्रथम उत्तरेकडे तोंड करून चल आणि कांही वेळपर्यंत तसें जाऊन पुनरपि रथ परत फिरीव. सारांश, अयोध्येतील लोकांना माझा पत्ता न लागेल, अशा रीतीने दक्ष राहून व्यवस्था कर. ” ( २६-३० )

हें रामाचें भाषण श्रवण केल्यावर सारथ्याने तसें केलें आणि परत येऊन रथ तयार असल्याचें त्याने पुनरपि रामाला सांगितलें. तेव्हा उत्तम रीतीने जोडिलेल्या रथावर सीतेसहवर्तमान ते रघुवंशवर्धक रामलक्ष्मण आरूढ झाले

ततः समास्थाय रथं महारथः स सारथिर्दाशरथिर्वनं ययौ ।

उदङ्मुखं तं तु रथं चकार प्रयाणमाङ्गल्यनिमित्तदर्शनात् ३४:

इत्यार्षे श्रीमद्रामायणे आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥४६॥

सप्तचत्वारिंशः सर्गः ।

[१८६७]

प्रभातायां तु शर्वर्यां पौरास्ते राघवं विना ।

शोकोपहतनिश्चेष्टा बभूवुर्हतचेतसः १

शोकजाश्रुपरिघूना वीक्षमाणास्ततस्ततः ।

आलोकमपि रामस्य न पश्यन्ति स्म दुःखिताः २

ते विषादात्तवदना रहितास्तेन धीमता ।

कृपणाः करुणा वाचो वदन्ति स्म मनीषिणः ३

धिगस्तु खलु निद्रां तां ययापहतचेतसः ।

नाद्य पश्यामहे रामं पृथूरस्कं महाभुजम् ४

असतां, त्या सुमंत्र सारथ्याने तपोवनाला जाणाऱ्या मार्गाने घोडे हाकले. असो. सारथ्याने रथ फिरवून आणिल्यानंतर सारथ्यासहवर्तमान महाराथि दशरथपुत्र राम त्या रथावर आरूढ होऊन वनामध्ये गेला आणि प्रयाणाला अपेक्षित असा शुभ शकुन उत्तरेस झाल्यामुळे त्याचें फल मिळावें, एतदर्थ प्रथम त्याने रथ उदयोन्मुख उभा केला आणि नंतर त्याच्यावर आरूढ झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून तो वनांत गेला. ( ३१-३३ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी शेचालिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४६ ॥

रात्र उजाडल्यानंतर रामावाचून असलेल्या त्या अयोध्यावासी लोकांना कांही सुचेनासें झालें आणि शोकाने अत्यंत ग्रस्त झाल्यामुळे ते अगदी मूर्च्छित पडले. दुःखार्थूनी खिन्न झालेले ते लोक "इकडेतिकडे पाहूं लागले, परंतु त्या दुःखित लोकांना रथाची धूळ वगैरे कांहीच सुगावा रामासंबंधाने दृष्टोत्पत्तीस येईना. तेव्हा त्या विचारी रामाचा वियोग झाल्यामुळे त्यांच्या मुद्रा खिन्न व दुःखित झाल्या आणि ते विचारे विचारी लोक दैन्ययुक्त शब्द बोलूं लागले. ते म्हणाले, " जिने आमचें अंतःकरण व्यापत्यामुळे विशाल वक्षस्थलाने युक्त असलेला

कथं रामो महाबाहुः स तथाऽवितथक्रियः ।	
भक्तं जनमभित्यज्य प्रवासं तापसो गतः	५
यो नः सदा पालयति पिता पुत्रानिवौरसान् ।	
कथं रघूणां स श्रेष्ठस्त्यक्त्वा नो विपिनं गतः	६
इहैव निधनं याम महाप्रस्थानमेव वा ।	
रामेण रहितानां नो किमर्थं जीवितं हितम्	७
सन्ति शुष्काणि काष्ठानि प्रभूतानि महान्ति च ।	
तैः प्रज्वाल्य चितां सर्वे प्रविशामोऽथवा वयम्	८
किं वक्ष्यामो महाबाहुरनसूयः प्रियंवदः ।	
नीतः स राघवोऽस्माभिरिति वक्तुं कथं क्षमम्	९
सा नूनं नगरी दीना दृष्ट्वास्मान्नाघवं विना ।	
भविष्यति निरानन्दा सर्वावालवयोधिका	१०
निर्यातास्तेन वीरेण सह नित्यं महात्मना ।	

महापराक्रमी राम आज आमच्या दृष्टीं पडत नाही, त्या निद्रेला धिक्कार असे. कधीही खोटं कर्म न करणारा तो महापराक्रमी तपस्वी राम आम्हा भक्तजनांचा त्याग करून कसा हो प्रवासाला गेला ? ( १ - ५ )

औरस पुत्रांचें परिपालन करणाऱ्या पित्याप्रमाणे जो आमचे नेहमी परिपालन करीत असे, तो रघुवंशजश्रेष्ठ राम आम्हांला टाकून अरण्यांत कसा गेला ? आता आम्ही येथेच प्रायोपवेशन करून मरावें अथवा मरणदीक्षापूर्वक उदयोन्मुख होऊन महाप्रस्थानाला तरी जावें; कारण रामाचा वियोग झाला असता, जीवितापासून आम्हांला कोणती फलप्राप्ति होणार आहे ? येथे वाळलेली काष्ठे पुष्कळ व मोठमोठी अशी आहेत, तर त्यांनी तयार केलेली चिता पेटवून देऊन आपण सर्व तिच्यामध्ये प्रवेश तरी करूं. अयोध्येत जाऊन, आपण सांगावें तरी काय ? मत्सररहित आणि प्रिय भाषण करणाऱ्या महापराक्रमी रामाला आम्ही वनामध्ये पोचविलें, असें सांगणें आम्हांला योग्य कसें होईल ! रामावाचून आम्हांला आलेलें पाहून ती दीन नगरी स्त्रिया, बाल आणि वृद्ध यांसहवर्तमान खरोखर दुःखित होईल. त्या महात्म्या वीराबरोबर जर आपण नगरांतून

विहीनास्तेन च पुनः कथं द्रक्ष्याम तां पुरीम्	११
इतीव बहुधा वाचो बाहुमुद्यम्य ते जनाः ।	
विलपन्ति स्म दुःखार्ता हृतवत्सा इवाग्न्यगाः	१२
ततो मार्गानुसारेण गत्वा किञ्चित्ततः क्षणम् ।	
मार्गनाशाद्विषादेन महता समभिप्लुताः	१३
रथमार्गानुसारेण न्यवर्तन्त मनस्विनः ।	
किमिदं किं करिष्यामो दैवेनोपहता इति	१४
तदा यथागतेनैव मार्गेण क्लान्तचेतसः ।	
अयोध्यामगमन्सर्वे पुरीं व्यथितसज्जनाम्	१५
आलोक्य नगरीं तां च क्षयव्याकुलमानसाः ।	
आर्वतयन्त तेऽश्रूणि नयनैः शोकपीडितैः	१६
एषा रामेण नगरी रहिता नातिशोभते ।	
आपगा गरुडेनेव हृदादुद्धृतपन्नगा	१७
चन्द्रहीनमिवाकाशं तोयहीनमिवार्णवम् ।	

बाहेर पडलों, तर त्याच्याशिवाय आता आपण तां नगरी पहावी तरी कशी ? ” ( ६-११ )

या प्रकारें वत्स हरण करून नेलेल्या उत्कृष्ट गाईप्रमाणे दुःखाकुल झालेले ते लोक हात वर करून नाना प्रकारचे शब्द उच्चारून विलाप करूं लागले. तदनंतर ते रथाच्या मार्गाला अनुसरून क्षणभर तिकडे गेले; परंतु पुढे मार्गच नाहीसा झाल्यामुळे, ते अत्यंत खिन्न झाले आणि “ हें काय ? आता आम्ही काय करावें ? आपणाला दैवानेच पळाविलें आहे, ” असें म्हणत म्हणत रथाच्याच मार्गाला अनुसरून ते विचारी लोक परत फिरले. नंतर अंतःकरणामध्ये कष्टी होऊन गेलेले ते सर्वजण त्याच मार्गाचे जिच्यांतील सज्जन दुःखित झाले आहेत, अशा अयोध्या-गरीला परत आले. ( १२-१५ )

ती नगरी अवलोकन करून हर्षनाशामुळे त्यांचीं अंतःकरणें अगदी व्याकुल झाली आणि शोकपीडित होऊन नेत्रांतून ते अश्रु टाळूं लागले व म्हणाले, “ डोहांतून गरुडेने सर्प काढून नेले असतां स्वप्न झालेल्या नदीप्रमाणे

अपश्यन्निहतानन्दं नगरं ते विचेतसः १८  
 ते तानि वेश्मानि महाधनानि दुःखेन दुःखोपहता विशन्तः ।  
 नैव प्रजग्मुः स्वजनं परं वा निरीक्षमाणाः प्रविनष्टहर्षाः १९  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥४७॥  
 अष्टचत्वारिंशः सर्गः । [ १८८६ ]

तेषामेवं विषण्णानां पीडितानामतीव च ।  
 वाष्पविप्लुतनेत्राणां सशोकानां मुमूर्षया १  
 अभिगम्य निवृत्तानां रामं नगरत्रासिनम् ।  
 उद्रतानीव सत्त्वानि बभूवुरमनस्विनाम् २  
 स्वं स्वं निलयमागम्य पुत्रदारैः समावृताः ।  
 अश्रूणि मुमुचुः सर्वे वाष्पेण पिहिताननाः ३  
 न चाह्वयन् चामोदन्वणिजो न प्रसारयन् ।

रामरहित झालेली ही नगरी चांगलीशी शोभत नाही. सारांश, चंद्रहीन आकाशाप्रमाणे अथवा उदकशून्य सागराप्रमाणे अथवा आनंदशून्य झालेलें असें तें नगर त्या भांवावृत्त गेलेल्या लोकांनी अवलोकन केलें आणि हर्ष नाहीसा होऊन दुःखाने पळाडलेले ते लोक कष्टाने मोठमोठ्या मौल्यवान् घरामध्ये शिरें लागले असतां, हें घर आपलें किंवा परक्याचें, हेंही त्यांना भान राहिलें नाही व आंतील माणसें आपलीं किंवा दुसऱ्यांचीं, हें ते पाहूं लागले असतांही त्यांना कळेनासें झालें. ( १६-१९ )

याप्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी सत्तेचाळिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४७ ॥

याप्रमाणे अश्रूंनी नेत्र भरून आलेले, शोकाकुल, खिन्न, अत्यंत दुःखित व कांहीएक सुचेनासे झालेले असे नगरवासी लोक रामाकडे जाऊन परत आले असतां, मरण येईल तर बरें, असें त्यांना वाटूं लागलें व कुडीतून प्राण निघून गेल्याप्रमाणे ते निस्तेज झाले. आपल्या घरी गेल्यावर बायकांमुलें त्यांच्याभोवतालीं जमलीं, तेव्हा अश्रूंनी त्यांचीं मुखें व्याप्त होऊन, ते सर्व जण रोदन करूं लागले. नगरामध्ये कोणाला हर्ष होईना, कोणाला आनंद वाटेना; उदमी लोक विक्रीचे जिन्नस

न चाशोभन्त पण्यानि नापचन् गृहभेधिनः	४
नष्टं दृष्ट्वा नाभ्यनन्दन्विपुलं वा धनागमम् ।	
पुत्रं प्रथमजं लब्ध्वा जननी नाप्यनन्दत्	५
गृहे गृहे रुदत्यश्च भर्तारं गृहमागतम् ।	
व्यगर्हयन्त दुःखार्ता वाग्भिस्तोत्रैरिव द्विपान्	६
किं नु तेषां गृहैः कार्यं किं दारैः किं धनेन वा ।	
पुत्रैर्वापि सुखैर्वापि ये न पश्यन्ति राघवम्	७
एकः सत्पुरुषो लोके लक्ष्मणः सह सीतया ।	
योऽनुगच्छति काकुत्स्थं रामं परिचरन्वने	८
आपगाः कृतपुण्यास्ताः पद्मिन्यश्च सरांसि च ।	
येषु यास्यति काकुत्स्थोऽवगाह्य सलिलं शुचि	९
शोभायिष्यन्ति काकुत्स्थमटव्यो रम्यकाननाः ।	
आपगाश्च महानूपाः सानुमन्तश्च पर्वताः	१०

दुकानांतून मांडून ठेवीनासे झाले, मांडून ठेविलेले जिन्नस शोभेनासे झाले. फार काय ? अयोध्येत कोणाही गृहस्थाच्या घरी चूलही पेटली नाही. नष्ट झालेली वस्तु सापडली असतां अथवा पुष्कळ द्रव्य मिळाले असतांही, कोणाला आनंद होईनासा झाला व पहिल्याच खेपेस पुत्र झाला, तरी स्त्रीला आनंद होईनासा झाला. ( १-५ )

घरोघरीं स्त्रिया रोदन करूं लागल्या आणि अंकुशांनी ज्याप्रमाणे राजांना टोचावें, त्याप्रमाणे भर्ता गृहीं आल्यावर त्या दुःखाकुल स्त्रिया शब्दांनी त्याची निंदा करूं लागल्या. त्या म्हणाल्या, “ रामाचें ज्यांना दर्शन होत नाही, त्यांना घरें, स्त्रिया, धन, पुत्र अथवां सुख यांच्याशीं काय कर्तव्य आहे ? जगतामध्ये लक्ष्मण हाच एक सत्पुरुष आहे; कारण तो रामाची शुश्रूषा करण्याकरिता सीते-सहवर्तमान वनामध्ये त्याच्या मागोमाग गेला आहे. काकुत्स्थकुलोत्पन्न राम ज्यांच्या पवित्र उदकामध्ये स्नान करून जाई व त्या नद्या, तीं सरोवरे आणि त्या कमलयुक्त वापी पुण्यवान् होत. रमा वृक्षसमुदायांनी युक्त असलेली अरण्ये, नद्या, भोठमोठे जलमय देश आणि शिखरयुक्त पर्वत रामाला शोभा



काननं वापि शैलं वा यं रामोऽनुगमिष्यति ।	
प्रियातिथिमिव प्राप्तं नैनं शक्यन्त्यनर्चितुम्	११
विचित्रकुसुमापीडा बहुमञ्जरिधारिणः ।	
राघवं दर्शयिष्यन्ति नगा भ्रमरशालिनः	१२
अकाले चापि मुख्यानि पुष्पाणि च फलानि च ।	
दर्शयिष्यन्त्यनृकोशाद्भिरयो गममागतम्	१३
प्रस्रविष्यन्ति तोयानि विमलानि महीधराः ।	
विदर्शयन्तो विविधान् भूयश्चित्रांश्च निर्झरान्	१४
पादपाः पर्वताग्रेषु रमयिष्यन्ति राघवम् ।	
यत्र रामो भयं नात्र नास्ति तत्र पराभवः	१५
स हि शूरो महाबाहुः पुत्रो दशरथस्य च ।	
पुरा भवति नोऽदूरादनुगच्छाम राघवम्	१६
पादच्छायासुखं भर्तुंस्तादृशस्य महात्मनः ।	
स हि नाथो जनस्यास्य स गतिः स परायणम्	१७

आणितील. ( ६-१० )

ज्या वनामध्ये अथवा ज्या पर्वतावर राम जाईल, तीं वनें अथवा ते पर्वत प्रिय अतिथि प्राप्त झाला आहे, असें समजून त्याचें आदरातिथ्य केल्याशिवाय राहणार नाहीत. भ्रमरांच्या योगाने शोभणारे, आश्चर्यकारक पुष्पांचा तुरा लाविलेले आणि असंख्य पुष्पमुच्छ धारण करणारे वृक्ष रामाच्या दृष्टीस पडतील. राम आला असतां करुणेमुळे आपल्यावरील वृक्षांच्या द्वाराने पर्वत अकार्लीसुद्धा उत्कृष्ट पुष्पे व फले ल्याला दर्शवितील. नाना प्रकारचे अद्भुत प्रवाह दाखविण्याकरिता पर्वत निर्मल उदकांचा स्राव करूं लागतील. पर्वतांच्या माथ्यांवर वृक्ष रामाला रंजवितील. ज्या ठिकाणी राम आहे तेथे भय नाही व पराभवही नाही. ( ११-१५ )

तो दशरथपुत्र महापराक्रमी राम अजून आपल्यापासून फारसा लांब गेला नाही, तोच आपण त्याच्या मागोमाग जाऊं. तशा प्रकारच्या महात्म्या प्रभूची पादच्छाया सुखाचें साधन आहे. कारण तोच या लोकांचा नाथ असून, तोच

वयं परिचरिष्यामः सीतां यूयं च राघवम् ।  
 इति पौरस्त्रियो भर्तृन्दुःखार्तास्तत्तदद्युचन् १८  
 युष्माकं राघवोऽरण्ये योगक्षेमं विधास्यति ।  
 सीता नारीजनस्यास्य योगक्षेमं करिष्यति १९  
 को स्वनेनाप्रतीतेन सोत्कण्ठितजनेन च ।  
 संप्रीयेतामनोज्ञेन वासेन हृतचतसा २०  
 कैकेय्या यदि चेद्राज्यं स्यादधर्म्यमनाथवत् ।  
 न हि नो जीवितेनार्थः कुतः पुत्रैः कुतो धनैः २१  
 यया पुत्रश्च भर्ता च त्यक्तावैश्वर्यकारणात् ।  
 कं सा परिहरेदन्यं कैकेयी कुलपांसनी २२  
 कैकेय्या न वयं राज्ये भृतका हि वसेमहि ।  
 जीवन्त्या जातु जीवन्त्यः पुत्रैरपि शपामहे २३  
 या पुत्रं पार्थिवेन्द्रस्य प्रवासयति निर्घृणा ।

आमची गति व मुख्य आधार आहे. आम्ही सीतेची सेवा करू व तुम्ही रामाची सेवा करा." असे त्या नगरवासी लोकांच्या स्त्रिया दुःखाकुल होऊन आपआपल्या पतींना म्हणू लागल्या. "वनामध्ये राम तुमचा योगक्षेम चालवील आणि आम्हां बायका-मनुष्यांचा योगक्षेम सीता चालवील. (१६-१९)

असुखकारक, खेदजनक व भ्रांतिकारक असे रामाची हुरहुर लागलेल्या लोकां-सहवर्तमान होणारं येथील वास्तव्य कोणाला बरें रुचणार आहे ? कैकेयीच्या हातीच जर राज्य रहावयाचें असेल, तर तें अधर्माने युक्त आणि म्हणूनच अनाथासारखेंच होणार. अशा राज्यांत राहून आम्हांला जीविताशीही कांही कर्तव्य नाही, मग पुत्रांची आणि द्रव्याची पर्वा बालगणार कोण ? ऐश्वर्याकरिता जिने आपल्या पुत्रांचा व भर्त्यांचा त्याग केला, ती कुलाला कलंक लावणारी कैकेयी ऐश्वर्याकरिता दुसऱ्या कोणाचा बरें त्याग करण्याला मागे-पुढे पाहणार आहे ? कैकेयी जिवंत असतांना तिने जरी आमचें पोषण केलें, तरी जिवांत जीव आहे तोपर्यंत आम्हाला तिच्या राज्यांत राहणें नाही, हें आम्ही आपल्या पुत्रांची शपथ वाहून सांगतो. अहो, राजाधिराज दशरथाच्या पुत्राला जी निर्दय स्त्री वनांत

कस्तां प्राप्य सुखं जीवेदधर्म्यां दुष्टचारिणीम्	२४
उपद्रुतमिदं सर्वमनालम्भमनायकम् ।	
कैकेय्यास्तु कृते सर्वं विनाशमुपयास्यति	२५
न हि प्रव्रजिते रामे जीविष्यति महींपतिः ।	
मृते दशरथे व्यक्तं विलोपस्तदनन्तरम्	२६
ते विषं पिबतालोड्य क्षीणपुण्याः सुदुःखिताः ।	
राघवं वानुगच्छध्वमश्रुतिं वापि गच्छत	२७
मिथ्याप्रव्रजितो रामः सभार्यः सह लक्ष्मणः ।	
भरते संनिवद्धाः स्म सौनिके पशवो यथा	२८
पूर्णचन्द्राननः श्यामो गूढजञ्चुररिन्दमः ।	
आजानुबाहुः पद्माक्षो रामो लक्ष्मणपूर्वजः	२९
पूर्वाभिभाषी मधुरः सत्यवादी महाबलः ।	
सौम्यश्च सर्वलोकस्य चन्द्रवत्प्रियदर्शनः	३०

हाकून देते, त्या अधर्मनिष्ठ व दुराचारिणी स्त्रीशीं प्रसंग आला असता कोण वरें सुखाने जगू शकणार आहे ? (२०—२४)

या सर्व जगताला उपद्रव झालेला आहे. यांत कोणी नायक नाहीसा झाला आहे आणि येथे यज्ञयागाचाही नायनाट झाला आहे, तेव्हा कैकेयीपायी या सर्वांचा नाश होणार. राम वनांत गेल्याकारणाने आता भूपति दशरथ जिवंत राहणार नाही व दशरथ मेल्यानंतर सर्वांचा नाश होणें स्पष्टच दिसत आहे. तस्मात् तुम्हा पुरुषांचें आता पुण्य संपलें आहे आणि तुम्ही अखंत दुःखित झाला आहांत. तेव्हा तुम्ही वीष तरी वाटून घ्या, रामाच्या तरी मागोमाग चालते व्हा किंवा जेथे या कैकेयीचें नांवसुद्धा कानावर येणार नाही, अशा ठिकाणीं तरी निघून जा, भार्या आणि लक्ष्मण यासहवर्तमान रामाला कपटाने हाकून दिलें आहे आणि खाटिकाच्या स्वाधीन केलेल्या पशूप्रमाणे आम्हांला भरतापाशी डांबून ठेविलें आहे. पूर्ण चंद्राप्रमाणे आल्हादकारक सुखाने युक्त, श्यामवर्ण, गूढ \* जत्रून युक्त, शत्रुदमन करणास, आजानुबाहु, कमलनयन, लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता, आपण

\* मानेचीं हाडें.

नूनं पुरुषशार्दूलो मत्तमातङ्गविक्रमः ।	
शोभयिष्यत्यरण्यानि विचरन्स महारथः	३१
तास्तथा धिलपन्त्यस्तु नगरे नागरस्त्रियः ।	
चुकुशुर्दुःखसंतप्ता मृत्योरिव भयागमे	३२
इत्येवं विलपन्तीनां स्त्रीणां वेश्मसु राघवम् ।	
जगामास्तं दिनकरो रजनी चाभ्यवर्तत	३३
नष्टज्वलनसंतापा प्रशान्ताध्यायसत्कथा ।	
तिमिरेणानुलिप्तेव तदा सा नगरी बभौ	३४
उपशान्तवणिकपण्या नष्टहर्षा निराश्रया ।	
अयोध्या नगरी चासीन्नष्टतारमिवाम्बरम्	३५

तदा स्त्रियो रामनिमित्तमातुरा यथा सुते भ्रातरि वा विवासिते ।  
विलप्य दीना रुरुदुर्विचेतसः सुतैर्हि तासामधिकोऽपि सोऽभवत् ॥  
प्रशान्तगीतोत्सवनृत्यवादना विभ्रष्टहर्षापि हितापणोदया ।

होऊन पूर्वी भाषण करणारा, मधुरवचनी, सत्यवादी, महाबलाढ्य, सौम्य, सर्वांना दर्शनीय, चंद्राप्रमाणे प्रियदर्शन आणि मत्त गजाप्रमाणे चालणारा, पुरुषश्रेष्ठ, महारथी राम खरोखर अरण्यांना शोभा आणिल." ( २५-३१ )

याप्रमाणे नगरामध्ये विलाप करित असलेल्या त्या नगरवासी लोकांच्या स्त्रिया, मृत्यूचें भय जवळ आल्याप्रमाणे की काय, दुःखाने संतप्त होऊन आक्रोश करूं लागल्या व याप्रमाणे आपआपल्या घरांतून स्त्रिया रामाकरिता विलाप करित असतांना सूर्य अस्तास जाऊन रात्र पडली; तेव्हा होमाकरितासुद्धा त्या नगरीमध्ये कोणी अग्नि प्रज्वलित केला नाही; अध्ययन व-गोष्टी हीं तर अगदी नाहीशी झालीं आणि ती नगरी अंधकाराने व्याप्त झाल्यासारखी दिसूं लागली. वाण्यांचीं दुकानें बंद झाली, हर्ष नाहीसा झाला, लोकांचा आश्रय तुटल्यासारखा झाला आणि अशा प्रकारें ती अयोध्यानगरी नक्षत्रशून्य आकाशाप्रमाणे निस्तेज दिसूं लागली. पुत्राला अथवा भ्रात्याला वनांत हाकून लाविल्याप्रमाणे स्त्रिया रामाकरिता दुःखित झाल्या आणि कसलेही भान न राहतां विलाप करकरीन त्या रडूं लागल्या. कारण त्यांना तो राम पुत्रांपेक्षाही अधिक प्रिय झाला होता. तात्पर्य,

तदा ह्ययोध्या नगरी बभूव सा महार्णवः संक्षपितोदको यथा ३७  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डेऽष्टचत्वारिंशः सर्गः ॥४८॥

एकोनपञ्चाशः सर्गः ।

[१९२३]

रामोऽपि रात्रिशेषेण तेनैव महदन्तरम् ।	
जगाम पुरुषव्याघ्रः पितुराज्ञामनुसरन्	१
तथैव गच्छतस्तस्य व्यपायाद्रजनी शिवा ।	
उपास्य तु शिवां सन्ध्यां विषयानत्यगाहृत	२
ग्रामान्विकृष्टसीमान्तान्पुष्पितानि वनानि च ।	
पश्यन्नतिययौ शीघ्रं शरैरिव हयोत्तमैः	३
शृण्वन्वाचो मनुष्याणां ग्रामसंवासवासिनाम् ।	
राजानं धिग्दशरथं कामस्य वशमास्थितम्	४
हा नृशसाद्य कैकेयी पापा पापानुबन्धिनी ।	
तीक्ष्णा संभिन्नमर्यादा तीक्ष्णकर्मणि वर्तते	५

अयोध्यानगरीमध्ये गायन, उत्सव, नृत्य आणि वादन यांचा अगदी शुक्रशुक्राट झाला. दुकानें उघडून माल मांडणें बंद झालें आणि अशा प्रकारें ती अयोध्या-नगरी उदक नाहीसे झालेल्या महासागराप्रमाणे शून्य झाली ( ३२-३७ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतालि अयोध्या-कांडापैकी अठ्ठेचालिसावा सर्ग समाप्त झाला ॥ ४८ ॥

ब्राह्मणांना चुकविल्यानंतर, जी कांही रात्र अवशेष राहिली होती, ती रात्र उजडेपर्यंत पुरुषश्रेष्ठ रामही पित्याची आज्ञा लक्षांत घेऊन बराच लांब गेला. त्याचप्रमाणे जातां जातां ती सुखावह रात्र संपली आणि प्रातःकाली कल्याण-दायक अशी प्रातःसंध्या करून तो राम आपल्या देशाची सीमा ओलांडून पुढे गेला. ज्यांच्या सीमा अगदी एकमेकाला लागलेल्या आहेत असे गाव आणि प्रफुल्लित वनें अवलोकन करीत करीत धनुष्यापासून सुटलेल्या बाणाप्रमाणे वेगवान् अशा उत्कृष्ट अश्वान्या योगाने राम सत्वर चालता झाला. जातांना गाव आणि खेडींपाडीं यांत राहणाऱ्या लोकांचीं पुढील भाषणें त्याच्या कानावर येत होती " धिक्कार असो या विषयाधीन होऊन बसलेल्या दशरथ राजाला! काय रे

या पुत्रमीदृशं राज्ञः प्रवासयति धार्मिकम् ।	
वनवासे महाप्राज्ञं सानुक्रोशं जितेन्द्रियम्	६
अहो दशरथो राजा निःस्नेहः स्वसुतं प्रति ।	
प्रजानामनघं रामं परित्यक्तुमिहेच्छति	७
एता वाचो मनुष्याणां ग्रामसंवासवासिनाम् ।	
शृण्वन्नतिययौ वीरः कोसलान्कोसलेश्वरः	८
ततो वेदश्रुतिं नाम शिववारिचहां नदीम् ।	
उत्तीर्याभिमुखः प्रायाद्गस्त्याध्युषितां दिशम्	९
गत्वा तु सुचिरं कालं ततः शीतवहां नदीम् ।	
गोमतीं गोजुतानूपामतरत्सागरङ्गमाम्	१०
गोमतीं चाप्यतिक्रम्य राघवः शीघ्रगैर्हयैः ।	
मयूरहंसाभिरुतां ततार स्यन्दिकां नदीम्	११

सत्री ही दुष्ट व पापी कैकेयी ! पापकर्म करण्याविषयी ही तत्पर आहे. हिचे दर्शनही भयंकर आहे आणि मर्यादा सोडून ही घोर कर्म करण्यास उद्युक्त झाली आहे. ( १-५ )

कारण, अशाप्रकारच्या धर्मनिष्ठ, महाज्ञानी, दयाळू व जितेंद्रिय राजपुत्राला ती वनवासाकरिता हाकून देत आहे. काय हो हा दशरथराजा आपल्या पुत्रासंबंधाने निर्दय आहे ! अहो, प्रजाजनाना प्रिय असलेल्या या निरपराधी रामाचा त्याग करण्याची तो इच्छा करीत आहे.” अशा प्रकारचीं गाव व खेडीं यांत राहणाऱ्या मनुष्यांचीं भाषणें श्रवण करीत करीत तो कोसलाधिपति वीर राम कोसलदेश ओलांडून पुढे गेला. तदनंतर मंगलकारक उदक वाहणारी वेदश्रुतिनामक नदी उतरून तो दक्षिण दिशेकडे तोंड करून चालला आणि नंतर बऱ्याच वेळाने शीत जलाने युक्त अशा गोमती नदीला जाऊन गाईंनी भरलेले जलप्राय देश जिच्यामध्ये आहेत आणि जी सागराला जाऊन मिळालेली आहे, अशी ती गोमती नदी तो उतरून गेला ( ६-१० )

गोमतीही ओलांडल्यावर शीघ्र गमन करणाऱ्या अश्वान्या योगाने तो रघुवंशज राम मयूर आणि हंस यांच्या ध्वनींनी युक्त असलेली स्यंदिका नदी

स महीं मनुना राज्ञा दत्तामिक्ष्वाकवे पुरा ।	
स्फीतां राष्ट्रवृतां रामो वैदेहीमन्वदर्शयत्	१२
सूत इत्येव चाभाष्य सारार्थं तमभीक्षणशः ।	
हंसमत्तस्वरः श्रीमानुवाच पुरुषोत्तमः	१३
कदाहं पुनरागम्य सरय्वाः पुष्पिते वने ।	
मृगयां पर्यटिष्यामि मात्रा पित्रा च संगतः	१४
नात्यर्थमभिकाङ्क्षामि मृगयां सरयूवने ।	
रतिह्येषातुला लोके राजर्षिगणसंमता	१५
राजर्षीणां हि लोकेऽस्मिन्नत्यर्थं मृगया वने ।	
काले कृतां तां मनुजैर्धन्विनामभिकाङ्क्षिताम्	१६
स तमध्वानमैक्ष्वाकः सूतं मधुरया गिरा ।	
तं तमर्थमभिप्रेत्य ययौ वाक्यमुदीरयन्	१७

इत्यार्षे श्रीमद्रामा० वा० आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः।४९। [१९४०]

तरुन गेला. जातांना मनु राजाने पूर्वी इक्ष्वाकूला दिलेली समृद्ध व इतर देशांनी मर्यादित झालेली कोसलदेशरूप भूमि त्या रामाने सीतेला दाखविली. नंतर सूता, म्हणून दीर्घस्वराने त्या सारथ्याला वारंवार हाक मारून मत्त हंसासारख्या स्वराने युक्त असलेला तो पुरुषश्रेष्ठ वैभवशाली राम त्याला म्हणाला “ पुनरपि स्वदेशाला परत येऊन मातापितरांची भेट झाल्यावर सरयूनदीचे तीरीं असलेल्या प्रफुल्लित वनामध्ये मी कधी बरं मृगया करीन ? सरयूच्या वनामध्ये मृगया करण्याची मला फारशी उत्कंठा नाही; परंतु, जगतामध्ये ही क्रीडा राजर्षिगणाला संमत असल्यामुळे सर्वथाच निषिद्ध आहे असे नाही. (११-१५)

या जगामध्ये राजर्षि करमणूक होण्याकरिता वनामध्ये मृगया करित असत आणि श्राद्धाचा वगैरे समय प्राप्त असतां मनुपुत्रांनीही तिचा स्वीकार केलेला आहे. परंतु, धनुर्धान्यांना इष्ट असलेल्या या मृगयेची मला फारशी उत्कंठा नाही.” याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या विषयाला उद्देशून सारथ्याशीं मधुर वाणीने भाषण करित करित तो इक्ष्वाकुवंशज राम त्या मार्गाचें आक्रमण करूं लागला. (१६-१७)

पञ्चाशः सर्गः ।

विशालान्कोसलान्स्थान्यात्वा लक्ष्मणपूर्वजः ।	
अयोध्यामुन्मुखो धीमान्प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् १	१
आपृच्छे त्वां पुरिश्रेष्ठे काकुत्स्थपरिपालिते ।	
दैवतानि च यानि त्वां पालयन्त्यावसन्ति च २	२
निवृत्तवनवासस्त्वामनृणो जगतीपतेः ।	
पुनर्द्रक्ष्यामि मात्रा च पित्रा च सह संगतः ३	३
ततो रुचिरताम्राक्षो भुजमुद्यम्य दक्षिणम् ।	
अश्रुपूर्णमुखो दीनोऽब्रवीज्जानपदं जनम् ४	४
अनुकाशो दया चैव यथार्हं मयि वः कृतः ।	
अचरं दुःखस्य पापीयो गम्यतामर्थसिद्धये ५	५
तेऽभिवाद्य महात्मानं कृत्वा चापि प्रदक्षिणम् ।	
विलपन्तो नरा घोरं व्यतिष्ठंश्च क्वचित्क्वचित् ६	६

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी एकूणपन्नासावा सर्ग समाप्त झाला ॥ ४९ ॥

विस्तृत आणि रमणीय अशा कोसल देशाला गेल्यानंतर बुद्धिमान् रामाने अयोध्येकडे तोंड केलें आणि हात जोडून तिला म्हणाला “ काकुत्स्थरक्षित श्रेष्ठ नगरी, मी तुझा निरोप घेतों आणि ज्या देवता तुझें रक्षण करीत असून तुझे ठिकाणीं वास्तव्य करीत असतात, त्यांचीही मी प्रार्थना करितों. वनवास परिपूर्ण होऊन मी भूपतीच्या ऋणांतून मुक्त झालों म्हणजे मातापितरांशीं संगत होऊन मी पुनरपि तुझें दर्शन घेईन. ” त्यानंतर अश्रूंनी ज्याचें मुख भिजून गेलें आहे आणि मनोहर व आरक्तवर्ण नेत्रांनी जो युक्त आहे, तो दीन राम उजवा हात वर करून आपल्या दर्शनाकरिता तेथे आलेल्या स्वदेशांतील लोकांना म्हणाला, “ तुम्हीं योग्यतेप्रमाणे माझे ठिकाणीं आदरबुद्धि व दया केली आहे; परंतु मला आता पुष्कळ दिवसपर्यंत अशुभ स्थितीचा अनुभव घेणें आहे, यास्तव तुम्हीं आता जा; आम्हीही आपला उद्देश सिद्धांस नेण्याकरिता आता पुढे जातों. ” ( १-५ )

याप्रमाणे रामाने सांगितल्यानंतर, त्या लोकांनी त्या महात्म्याला अभिवंदन



तथा विलपतां तेषामनुमानां च राघवः ।	
अचक्षुर्विषयं प्रायाद्यथार्कः क्षणदामुखे	७
ततो धान्यधनोपेतान्दानशीलजनाञ्छिवान् ।	
अकुतश्चिद्भयान् रम्यांश्चैत्ययूपसमावृतान्	८
उद्यानाभ्रवणोपेतान्संपन्नसलिलाशयान् ।	
तुष्टपुष्टजनाकीर्णान् गोकुलाकुलसेवितान्	९
रक्षणीयान्नरेन्द्राणां ब्रह्मघोषाभिनादितान् ।	
रथेन पुरुषव्याघ्रः कोसलानत्यवर्तत	१०
मध्येन मुदितं स्फीतं रम्योद्यानसमाकुलम् ।	
राज्यं भोज्यं नरेन्द्राणां ययौ धृतिमतां वरः	११
तत्र त्रिपथगां दिव्यां शीततोयामशैवलाम् ।	
ददर्श राघवो गङ्गां रम्यामृषिनिषेविताम्	१२

कहन प्रदक्षिणा केली आणि घोर विलाप करीत करीत ते लोक ठिकठिकाणी उभे राहिले. तेव्हा रामाच्या दर्शनाविषयी तृप्त न झालेले ते लोक विलाप करीत असतांना प्रदोषसमयी ज्याप्रमाणे सूर्य दृष्टीच्या टप्प्यांतून निघून जातो त्याप्रमाणे राम त्यांच्या दृष्टीच्या आटोक्यांतून पलीकडे गेला. तदनंतर धनधान्यसंपन्न, दानशूर पुरुषांनी युक्त, कल्याणकारक, सर्वथा निर्भय, रम्य, देवताधिष्ठानभूत वृक्षांनी व यज्ञस्तंभांनी व्याप्त, उपवनें, आम्रवृक्षांचीं वनें आणि समृद्ध जलाशये यांनी युक्त, संतुष्ट अशा प्रजाजनांनी व्याप्त, गाईंच्या खिल्लारांनी अतिशय गजबजून गेलेला, राजांनी रक्षण करण्यास योग्य व वेदघोषाने नादित असा कोसल देश रथाने ओलांडून तो पुरुषश्रेष्ठ राम पलीकडे गेला व तो देश ओलांडित्यावर मध्यगतीने धैर्यवानांमध्ये श्रेष्ठ असलेला तो राम इतर राजांच्या ताब्यांत असलेल्या आनंदित, समृद्ध व रमणीय उपवनांनी व्याप्त अशा देशांतून चालला. ( ६-११ )

अयोध्येच्या राज्यापासून दक्षिण दिशेस असलेल्या त्या देशामध्ये रामाने तीन मार्गांनी जाणारी, दिव्य, रमणीय, ऋषींनी सेवित, शीत उदकाने युक्त आणि शैवालें नसलेली अशी गंगा अवलोकन केली. तीरापासून जवळच असलेल्या भव्य

आश्रमैरविदूरस्थैः श्रीमद्भिः समलङ्कृताम् ।	
कालेऽप्सरोभिर्हृष्टाभिः सविताम्भोहृदां शिवाम् १३	१३
देवदानवगन्धर्वैः किन्नरैरुपशोभिताम् ।	
नागगन्धर्वपत्नीभिः सेवितां सततं शिवाम् १४	१४
देवाक्रीडशताकीर्णां देवोद्यानयुतां नदीम् ।	
देवार्थमाकाशगतां विख्यातां देवपत्नीनाम् १५	१५
जलाघाताद्गहासोत्रां फेननिर्मलहासिनीम् ।	
क्वचिद्वेणीकृतजलां क्वचिदावर्तशोभिताम् १६	१६
क्वचिस्तिमितगम्भीरां क्वचिद्देगसमाकुलाम् ।	
क्वचिद्गम्भीरनिर्घोषां क्वचिद्भैरवनिःस्वनाम् १७	१७
देवसङ्घाप्लुतजलां निर्मलोत्पलसंकुलाम् ।	
क्वचिदाभोगपुलिनां क्वचिन्निर्मलवालुकाम् १८	१८

आश्रमांनी ती भूषित झालेली होती आणि क्रीडासमयीं अप्सरा आनंदित होऊन त्या पुण्यगंगेच्या डोहाच्या आश्रय करीत असत. देव, दानव, गंधर्व आणि किन्नर यांच्या योगाने तिला शोभा आलेली होती व नागपत्न्या आणि गंधर्वपत्न्या त्या शुभ गंगेचें सतत सेवन करीत होत्या. देवांच्या शकडों क्रीडापर्वतांनी ती नदी गजवजलेली होती, देवांच्या उपवनांनी ती युक्त होती आणि देवांकरिता आकाशामध्ये गेलेल्या त्या गंगेमध्ये देवांनाच उपभोग घेण्यास योग्य अशीं सुवर्ण-कमलें होती. जलाघातरूप अट्टाहासामुळे ती उग्र दिसत होती, फेनरूप निर्मल हास्याने ती युक्त होती, कोठे कोठे आंत येऊन मिळालेल्या उदकामुळे ती वेणीसारखी दिसत होती आणि कोठे कोठे भोवण्यांनी तिला शोभा आलेली होती. ( १२-१६ )

कोठे कोठे ती निश्चल व गंभीर होती, कांही ठिकाणीं वेगाने ती खवळून गेली होती, कोठे कोठे गंभीर ध्वनीने ती युक्त होती आणि कोठे कोठे भयंकर शब्दानेही ती संपन्न होती. देवगण तिच्या उदकामध्ये येऊन स्नान करीत होते, निर्मल कमलांनी ती व्याप्त झालेली होती, कोठे कोठे तिच्या तीरीं विस्तृत वाळवंटें होती आणि कोठे कोठे निर्मल वाळूने ती युक्त झाली होती. हंस व सारस

हंससारससंघुष्टां चक्रवाकोपशोभिताम् ।	
सदा मत्तैश्च विहगैरभेपन्नामनिन्दिताम्	१९
क्वचित्तीररुहैर्वृक्षैर्मालाभिरिव शोभिताम् ।	
क्वचित्फुल्लोत्पलच्छन्नां क्वचित्पद्मवनाकुलाम्	२०
क्वचित्कुमुदखण्डैश्च कुङ्कुमलैरुपशोभिताम् ।	
नानापुष्परजोध्वस्तां समदामिव च क्वचित्	२१
व्यपेतमलसंघातां मणिनिर्मलदर्शनाम् ।	
दिशागजैर्वनगजैर्मत्तैश्च वरवारणैः	२२
देवराजोपवाह्यैश्च संनादितवनान्तराम् ।	
प्रमदामिव यत्नेन भूषितां भूषणोत्तमैः	२३
फलपुष्पैः किसलयैर्वृतां गुल्मैर्द्विजैस्तथा ।	
विष्णुपादच्युतां दिव्यामपपां पापनाशिनीम्	२४
शिशुमारैश्च नक्तैश्च भुजङ्गैश्च समन्विताम् ।	
शंकरस्य जटाजूटाङ्गुष्ठां सागरतेजसा	२५

पक्ष्यांनी ती नादित झालेली होती, चक्रवाक पक्ष्यांनी तिला शोभा आलेली होती आणि त्या निर्दोष गंगेचा नेहर्मा मत्त असलेल्या पक्ष्यांनी आश्रय केलेला होता. कोठे कोठे तीरावर वाढलेल्या वृक्षांमुळे माळा घातल्याप्रमाणे तिला शोभा आलेली होती, कोठे कोठे प्रफुल्लित कमलांनी ती आच्छादिलेली होती आणि कोठे कोठे कमलवनांनी ती गजबजून राहिलेली होती. कोठे कोठे उमलं लागलेल्या कमल-कलिकांच्या समूहांनी तिला शोभा आलेली होती आणि कोठे कोठे अनेक प्रकारच्या पुष्पपरागांनी युक्त झाल्यामुळे ती मत्त स्त्रीप्रमाणे दिसत होती. (१७-२१)

पापसमूह जिने नाहीसा केला आहे, अशा त्या गंगेचें स्वरूप मोत्यांप्रमाणे निर्मल दिसत होतें; दिग्गज, वनगज आणि सुराधिपर्तिनाच बसण्यास योग्य अशा इतर श्रेष्ठ गजांनी तिच्या तीरावरिल वनें नादित झालेलीं होती आणि यत्नपूर्वक उत्कृष्ट भूषणांनी भूषित केलेल्या स्त्रीप्रमाणे ती दिसत होती; कारण दिव्य, पापराहित आणि पापनशक अशी ती विष्णुपदापासून च्युत झालेली गंगा फले, पुष्पे, पद्मव, शुडपे आणि पक्षी यांनी व्याप्त झालेली होती.

समुद्रमहिषीं गङ्गां सारसकौञ्चनादिताम् ।	
आससाद् महाबाहुः शृङ्गवेरपुरं प्रति	२६
तामूर्मिकलिलावर्तामन्ववेक्ष्य महारथः ।	
सुमन्त्रमब्रवीत्सूतमिहैवाद्य वसामहे	२७
अविदूरादयं नद्या बहुपुष्पप्रवालवान् ।	
सुमहानिङ्गुदीवृक्षो वसामोऽत्रैव सारथे	२८
प्रेक्षामि सरितां श्रेष्ठां संमान्यसलितां शिवाम् ।	
देवमानवगन्धर्वसृगपन्नगपक्षिणाम्	२९
लक्ष्मणश्च सुमन्त्रश्च बाढमित्येव राघवम् ।	
उक्त्वा तमिङ्गुदीवृक्षं तदोपययतुर्हयैः	३०
रामोऽभियाय तं रम्यं वृक्षमिक्ष्वाकुनन्दनः ।	
रथादवतरत्तस्मान्सभार्यः सह लक्ष्मणः	३१
सुमन्त्रोऽप्यवतीर्याथ मोचयिन्वा हयोत्तमान् ।	

जळमाकडे, मगर आणि भुजंग यांनी ती युक्त होती आणि भगीरथाच्या तपश्चर्ये-मुळे शंकराच्या जटाकलापापासून ती भ्रष्ट झालेली होती. ( २२-२५ )

असे. सारस व कौंच पक्ष्यांनी नादित झालेली ती समुद्रपत्नी गंगा महा-पराक्रमी रामाला शृंगवेरपुराजवळ लागली. तेव्हा जिच्यातील भोवण्यांमध्ये लाटा मिसळल्या आहेत, अशा त्या गंगेला अवलोकन करून तो महारथि राम सुमंत्र सारथ्याला म्हणाला “ आज आपण येथेच वास्तव्य करू. या नदीच्या जवळच एक प्रचंड इंगुदीवृक्ष आहे व त्याला असंख्य पुष्पे व पल्लव आहेत. तेव्हा, हे सारथ्या, आपण येथेच वास्तव्य करू. देव, मनुष्य, गंधर्व, सृग, भुजंग आणि पक्षी यांना जिचे उदक संमत आहे, अशी ही शुभ व श्रेष्ठ नदी मी अवलोकन करितों. ” ( २६-२९ )

याप्रमाणे रामाने सारथ्याला सांगितलें असतां ‘ ठीक आहे ’ असें रामाला म्हणून लक्ष्मण व सुमंत्र अर्थांच्या योगाने त्या इंगुदीवृक्षाजवळ गेले. तेव्हा त्या रम्य वृक्षाजवळ गेल्यानंतर इक्ष्वाकुवंशज राम भार्या आणि लक्ष्मण यासहवर्त-त्या रथांतून खाली उतरलीं. नंतर सुमंत्रही खाली उतरला आणि ते उत्तम अथ-

वृक्षमूलगतं राममुपतस्थे कृताञ्जलिः	३२
तत्र राजा गुहो नाम रामस्यात्मसमः सखा ।	
निषादजात्यो बलवान्स्थपतिश्चेति विश्रुतः	३३
स श्रुत्वा पुरुषव्याघ्रं रामं विषयमागतम् ।	
वृद्धैः परिवृतोऽमात्यैर्ज्ञातिभिश्चाप्युपागतः	३४
ततो निषादाधिपतिं दृष्ट्वा दूरादुपास्थितम् ।	
सह सौमित्रिणा रामः समागच्छद्गुहेन सः	३५
तमार्तः संपरिष्वज्य गुहो राघवमब्रवीत्	३६
यथायोध्या तथेदं ते राम किं करवाणि ते ।	
ईदृशं हि महाबाहो कः प्राप्स्यत्यतिथिं प्रियम्	३७
ततो गुणवदन्नाद्यमुपादाय पृथग्विधम् ।	
अर्घ्यं चोपानयच्छीघ्रं वाक्यं चेदमुवाच ह	३८
स्वागतं ते महाबाहो तवेयमखिला मही ।	
वयं प्रेष्या भवान्भर्ता साधु राज्यं प्रशाधि नः	३९

सोडिल्यावर वृक्षमूलांशीं बसलेल्या रामासमीप जाऊन तो हात जोडून उभा राहिला. त्या ठिकाणीं रामाचा आत्मतुल्य मित्र असा एक गुहनामक राजा होता. तो जातीचा निषाद असून बलाढ्य आणि प्रख्यात असा निषादांचा अधिपति होता. पुरुषश्रेष्ठ राम आपल्या प्रदेशाला आल्याचें ऐकून वृद्ध अमात्य आणि ज्ञातिबांधव यांनी परिवेष्टित असलेला तो गुह रामाचे समीप आला. ( ३०-३४ )

तेव्हा निषादाधिपति आला आहे, असें दुरून पाहून लक्ष्मणासहवर्तमान रामाने त्याची भेट घेतली असता, दुःखित झालेला तो गुह रामाला कडकडून भेटल्यावर म्हणाला “ हे रामा, जशी अयोध्या तसें हें नगर आपलेंच आहे. मी आपलें काय कार्य करावें ? हे महापराक्रमी रामा, अशा प्रकारच्या प्रिय अतिथीचा लुभ कोणाला बरें होणार आहे ? ” असें म्हटल्यानंतर नानाप्रकारचें चांगलें चांगलें अन्न व पूजासामग्री सत्वर आणून तो गुह रामाला म्हणाला “ हे महापरा-  
क्रमी रामा, आपलें स्वागत असो; ही संपूर्ण पृथ्वी आपली आहे; आम्ही आपले

भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्यं चैतदुपस्थितम् ।  
 शयनानि च मुख्यानि वाजिनां खादनं च ते ४०  
 गुहमेवं ब्रुवाणं तु राघवः प्रत्युवाच ह ।  
 अर्चिताश्चैव दृष्टाश्च भवता सर्वदा वयम् ४१  
 पद्भ्यामभिगमाच्चैव स्नेहसंदर्शनेन च ।  
 भुजाभ्यां साधुवृत्ताभ्यां पीडयन्वाक्यमब्रवीत् ४२  
 दिष्ट्या त्वां गुह पश्यामि ह्यरोगं सह बान्धवैः ।  
 अपि ते कुशलं राघ्रे मित्रेषु च वनेषु च ४३  
 यत्त्विदं भवता किञ्चित्प्रीत्या समुपकल्पितम् ।  
 सर्वं तदनुजानामि न हि वर्ते प्रतिग्रहे ४४  
 कुशचीराजिनधरं फलमूलाशनं च माम् ।  
 विद्धि प्रणिहितं धर्मे तापसं वनगांचरम् ४५  
 अश्वानां खादनेनाहमर्थी नान्येन केनचित् ।

सेवक आहोत आणि आपण आमचे प्रभु आहांत; यास्तव आपण खुशाल  
 आमचें राज्य करा. हें भक्ष्य, भोज्य, पेय आणि लेह्य येशे तयार असून उत्कृष्ट  
 शय्या व आपल्या घोड्यांना वैरण हींही तयार आहेत.” ( ३६-४० )

याप्रमाणे तो गुह बोलत असतांना राम त्याला म्हणाले “ तूं जो येथपर्यंत  
 पायांनी आलास आणि हें जें प्रेम दाखविलेंस, यामुळे तूं आमचें सर्वदा पूजन  
 केलें आहेस आणि आम्हांला हर्ष झाला आहे. ” असें बोलून आपल्या चांगल्या  
 गरगरीत वाहूंनी त्याला कडकडून भेटून राम त्याला म्हणाले “ गुहा, बांधवां-  
 सहवर्तमान मी तुला आज सुदैवाने आरोग्यसंपन्न अवलोकन करीत आहे. राघ्र,  
 मित्र व वनं यासंबंधाने तुझें कुशल आहे ना ? हें जें तूं कांही प्रेमाने येशे  
 आणिलें आहेस, त्याला मान देऊन मी तें सर्व तुला परत देतो; कारण, मी भोग-  
 विषयक प्रतिग्रह घेत नाही. मी कुश, बलकलें आणि अजिनें धारण करून व फल-  
 मूलांवर उपजीविका करून पित्राज्ञापालनरूप धर्माविषयी दक्ष, तापस व वनवासी  
 बनलों आहे, असें तूं समज. ( ४१-४५ )

अश्वानांच्या घास दाण्याची मला मात्र अपेक्षा आहे; दुसऱ्या कसल्याच गोष्टीची मला

एतावतात्र भवता भविष्यामि सुपूजितः	४६
एते हि दयितां राज्ञः पितुर्दशरथस्य मे ।	
एतैः सुविहितैरश्वैर्भविष्याम्यहमार्चितः	४७
अश्वानां प्रतिपानं च खादनं चैव सोऽन्वशात् ।	
गुहस्तत्रैव पुरुषांस्त्वरितं दीयतामिति	४८
ततश्चीरोत्तरासंगः सन्ध्यामन्वास्य पश्चिमाम् ।	
जलमेवाददे भोज्यं लक्ष्मणेनाहृतं स्वयम्	४९
तस्य भूमौ शयानस्य पादौ प्रक्षाल्य लक्ष्मणः ।	
समार्यस्य ततोऽभ्येत्य तस्थौ वृक्षमुपाश्रितः	५०
गुहोऽपि सह सूतेन सौमित्रिमनुभापयन् ।	
अन्वजाग्रत्तो राममप्रमत्तो धनुर्धरः	५१

तथा शयानस्य ततो यशस्विनो मनस्विनो दाशरथेर्महात्मनः ।

अदृष्टदुःखस्य सुखोचितस्य सा तदा व्यतीता सुचिरेण शर्वरी ५२  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चाशः सर्गः ५० [१९९२]

इच्छा नाही. तू जें हें प्रेम दाखविलेंस तेवळ्याने आज माझे अतिशयच आदरा-  
तिथ्य होईल. माझ्या पित्या दशरथ राजाचे हे आवडते घोंडे आहेत, तेव्हा  
तूं या अश्वार्चा उत्तम तऱ्हेने व्यवस्था लाविलीस, म्हणजे माझे आदरातिथ्य  
होईल. ( ४६-४७ )

याप्रमाणे रामाने सांगितल्यानंतर “ त्या अश्वाना खुराक व वैरण सत्वर द्या, ”  
म्हणून त्या गुहाने त्याच ठिकाणी आपल्या सेवकांना आज्ञा केली. तदनंतर  
वल्कलाचेंच प्रावरण घेतलेल्या रामाने सार्यसंध्या केली आणि लक्ष्मणाने स्वतः  
आणलेल्या उदकाचाच भोजनाचेऐवजीं स्वीकार केला. तदनंतर भार्येसहवर्तमान  
त्या रामाने भूमीवर शयन केलें असतां लक्ष्मणाने पाय धुतले आणि तेथून उठून  
जवळच वृक्षापाशी येऊन बसला व सुमंत्र सारथ्यासहवर्तमान धनुर्धर गुह्या  
रामाचें संरक्षण करण्याकरिता दक्ष राहून लक्ष्मणाशीं संभाषण करीत करीत  
जागत राहिला. असो. पूर्वी कधीही दुःखाचा अनुभव नसतांना सुखाचा उपभोग  
घेत असलेला तो यशस्वी व दृढप्रतिज्ञ महात्मा दशरथपुत्र राम तथा प्रकारें

एकप्रश्नाशः सर्गः ।

तं जाग्रतमदम्भेन भ्रतुरर्थाय लक्ष्मणम् ।  
 गुहः संतापसंतप्तो राघवं वाक्यमब्रवीत् १  
 इयं तात सुखा शय्या त्वदर्थमुपकल्पिता ।  
 प्रत्याश्वसिहि साध्वस्यां राजपुत्र यथासुखम् २  
 उचितोऽयं जनः सर्वः क्लेशानां त्वं सुखोचितः ।  
 गुप्त्यर्थं जागरिष्यामः काकुत्स्थस्य वयं निशाम् ३  
 न हि रामात्प्रियतमो ममास्ते भुवि कश्चन ।  
 ब्रवीम्येव च ते सत्यं सत्येनैव च ते शपे ४  
 अस्य प्रसादादाशंसे लोकेऽस्मिन्सुमहदशः ।  
 धर्मावाप्तिं च विपुलामर्थकामौ च पुष्कलौ ५  
 सोऽहं प्रियसखं रामं शयानं सह सीतया ।

भूमीवर शयन करीत असतांना झोप चांगली न आल्यामुळे ती रात्र पुष्कळ वेळाने गेल्यासारिखी त्याला भासली. (४८-५२)

या प्रमाणे महासुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-क्रीडापैकी पन्नासावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५० ॥

अदृत्रिम प्रेमाने भ्रात्याच्या रक्षणाकरिता जागत बसलेल्या त्या रघुवंशज लक्ष्मणाला दुःखसंतप्त झालेला गुह म्हणाला, “ बा राजपुत्रा, ही सुखकारक शय्या तुझ्याकरिता तयार केलेली आहे; तूं विश्रांति घे आणि सुख होईल त्या रीतीने तूं खुशाल या शय्येवर शयन कर. आम्हां सर्व लोकांना क्लेश भोगण्याची सवय असून तूं आजपर्यंत सुखाचाच उपभोग घेत आला आहेस. तेव्हा काकुत्स्थ-कुलोत्पन्न रामाच्या रक्षणाकरिता आम्ही रात्रभर जागूं. रामाशिवाय या पृथ्वी-मध्ये दुसरा कोणीही मला अत्यंत प्रिय नाही, हें मी तुला सत्याची शपथ वाहून सांगत आहे. या जगतामध्ये याच्याच प्रसादामुळे फारच मोठी क्रीति, पुण्यप्राप्ति आणि पुष्कळ अर्थ व काम यांची समृद्धि ही प्राप्त होत असतात, असें मी समजतों. ( १-५ )

“तेव्हा सीतेसहवर्तमान शयन करणाऱ्या प्रिय मित्र रामाचें मी आपल्या ज्ञाती-



रक्षिष्यामि धनुष्पाणिः सर्वथा ज्ञातिभिः सह	६
न मेऽस्यविदितं किञ्चिद्धनेऽस्मिञ्चरतः सदा ।	
चतुरङ्गं ह्यतिबलं सुमहत्संतरेमहि	७
लक्ष्मणस्तु ततोवाच रक्ष्यमाणास्त्वयानघ ।	
नात्र भीता वयं सर्वे धर्ममेवानुपश्यता	८
कथं दाशरथौ भूमौ शयाने सह सीतया ।	
शक्या निद्रा मया लब्धुं जीवितं वा सुखानि वा	९
यो न देवासुरैः सर्वैः शक्यः प्रसहितुं युधि ।	
तं पश्य सुखसंसुप्तं तृणेपु सह सीतया	१०
यो मन्त्रतपसा लब्धो विविधैश्च पराक्रमैः ।	
एको दशरथस्यैष पुत्रः सदृशलक्षणः	११
अस्मिन्प्रव्रजिते राजा न चिरं वर्तयिष्यति ।	
विधवा मेदिनी नूनं क्षिप्रमेव भविष्यति	१२
विनद्य सुमहानादं श्रमेणोपरताः स्त्रियः ।	

सहवर्तमान हातांत धनुष्य घेऊन सर्व प्रकारें रक्षण करीन. मेहमी या वनांत नंचार करणाऱ्या माझ्या गैरमाहितांतलें असं कांहीही नाही. शत्रूचें अतिशय प्रचंड चतुरंग बल जरी असलें, तरी आम्ही युद्धामध्ये जिंकूं.” यावर लक्ष्मण म्हणाला, “ हे निष्पापा, या देशामध्ये आम्हांला कोणाला कसलीही भीति नाही; कारण धर्माकडेच दृष्टि देऊन वागणारा तूं आमचें रक्षण करणारा आहेस; परंतु दाशरथी राम सीतेसहवर्तमान भूर्मावर पडला असतां मला निद्रा, सुखी जीवित अथवा सुखोपभोग प्राप्त होणें शक्य कसें आहे ? सर्व देवदैत्यांनाही युद्धामध्ये ज्याचा पराक्रम सहन होणें अशक्य आहे, त्या रामाला सीतेसहवर्तमान तृणावर खुशाल राह झोप लागली आहे, हें पहा. ( ६-१० )

“जप, तप व मोठ्या कष्टाने केलेलीं नाना प्रकारचीं अनुष्ठानें यांमुळे लक्षांणी स्वतःसारखा असा हा अद्वितीय पुत्र दशरथाला प्राप्त झाला आहे. हा वनांत गेल्याकारणाने राजा फार दिवस जगणार नाही. खरोखर पृथ्वी सत्वरच अनाथ होऊन जाईल. राजगृहांतील आणि अयोध्यानगरांतील स्त्रिया अतिशयच मोठा

निर्घोषोपरतं तात मन्ये राजनिवेशनम्	१३
कौसल्या चैव राजा च तथैव जननी मम ।	
नाशंसे यदि जीवन्ति सर्वे ते शर्वरीमिमाम्	१४
जीविदपि हि मे माता शत्रुघ्नस्यान्ववेक्षया ।	
तद्दुःखं यदि कौसल्या वीरसूर्विनशिष्यति	१५
अनुरक्तजनाकीर्णा सुखालोकप्रियावहा ।	
राजव्यसनसंसृष्टा सा पुरी विनशिष्यति	१६
कथं पुत्रं महात्मानं ज्येष्ठपुत्रमपश्यतः ।	
शरीरं धारयिष्यन्ति प्राणा राज्ञो महात्मनः	१७
विनष्टे नृपतौ पश्चात्कौसल्या विनशिष्यति ।	
अनन्तरं च मातापि मम नाशमुपैष्यति	१८
अतिक्रान्तमतिक्रान्तमनवाप्य मनोरथम् ।	
राज्ये राममनिक्षिप्य पिता मे विनशिष्यति	१९
सिद्धार्थाः पितरं वृत्तं तस्मिन्काले ह्युपस्थिते ।	

आक्रोश करून भ्रम झाल्यामुळे स्वस्थ झाल्या असतील आणि वा गुहा, राज-  
गृहांतही थकवा आल्यामुळे विलाप शब्द बंद होऊन, शुकशुक्राट झाला असेल,  
असें मला वाटतें. कौसल्या, राजा आणि त्याचप्रमाणे माझी माता हे सर्व जिवंत  
राहतील, असें मला दिसत नाही. फारतर हीच रात्र ते सर्व जिवंत राहतील.  
शत्रुघ्नाकडे पाहून माझी माता कदाचित् जगेलही; परंतु, वीरमाता कौसल्या  
नाहीशीच होईल व तें तर अतिशयच दुःखप्रद होईल. ( ११-१५ )

“रामाचे ठिकाणीं प्रेम करणाऱ्या प्रजाजनांनी गजबजलेली आणि सर्वदा सुखो-  
त्पादक व प्रिय अशा गोष्टींनीच युक्त असलेली ती नगरी राजाच्या मरणदुःखांने  
युक्त होऊन नाश पावेल. महात्मा ज्येष्ठ पुत्र दिसेनासा झाल्यावर महात्म्या दशरथ-  
राजाचे प्राण शरिराला धरून राहतील कसे ? राजाचा नाश झाल्यानंतर कौस-  
ल्याही नाश पावेल आणि तदनंतर माझ्या मातेलाही मरण येईल. रामराज्याभिषेक-  
रूप मनोरथ प्राप्त न झाल्यामुळे “घात झाला, घात झाला,” असें म्हणत म्हणत  
माझा पिता परत आलेल्या रामाला राज्यावर न बसवितांच नाश पावेल. तो समय

प्रेतकार्येषु सर्वेषु संस्करिष्यन्ति राघवम्	२०
रम्यचत्वरसंस्थानां संविभक्तमहापथाम् ।	
हर्म्यप्रासादसंपन्नां गणिकावरशोभिताम्	२१
रथाश्वगजसंबाधां तूर्यनादनिनादिताम् ।	
सर्वकल्याणसंपूर्णां हृष्टपुष्टजनाकुलाम्	२२
आरामोद्यानसंपन्नां समाजोत्सवशालिनीम् ।	
सुखिता विचरिष्यन्ति राजधानीं पितुर्मम	२३
अपि जीवेद्दशरथो वनवासात्पुनर्वयम् ।	
प्रत्यागम्य महात्मानमपि पश्याम सुव्रतम्	२४
अपि सत्यप्रतिज्ञेन सार्धं कुशलिनो वयम् ।	
निवृत्ते वनवासेऽस्मिन्नयोध्यां प्रविशेमहि	२५
परिदेवयमानस्य दुःखार्तस्य महात्मनः ।	
तिष्ठतो राजपुत्रस्य शर्वरी सात्यवर्तत	२६
तथा हि सत्यं ब्रुवति प्रजाहिते नरेन्द्रसूनौ गुरुसौहृदाद्गुहः ।	

प्राप्त झाला असतां मृत झालेल्या रघुवंशज पित्याचा ज्यांच्या हातून सर्व प्रकारच्या क्रियेसंबंधाने सत्कार होईल, ते खरोखर कृतकृत्य होत. ( १६-२० )

रमणीय चव्हाटे व धर्मशाला, परिमित अंतरावर असलेले मोठमोठे मार्ग, वाडे आणि देवालये यांनी संपन्न, उत्कृष्ट गणिकांनी सुशोभित, रथ, अश्व आणि गज यांनी व्याप्त, तूयेवाद्यांच्या ध्वनीने नादित, सर्व प्रकारच्या कल्याणांनी संपूर्ण, आनंदित व पुष्ट जनांनी व्याप्त, उपवने व बागा यांनी समृद्ध व समाजविषयक उत्सवांनी शोभणाऱ्या माझ्या पित्याच्या राजधानीमध्ये भरतप्रभृति सुखी होऊन संचार करतील. दशरथ जिवंत राहण्याचा संभव आहे काय ? आम्ही परत येऊन, त्या सदाचरणसंपन्न महात्म्याला अवलोकन करू, हे संभवनीय आहे काय ? सत्य-प्रतिज्ञा रामासहवर्तमान आम्ही कुशल राहून हा वनवास संपल्यावर पुनरपि अयोध्येत प्रविष्ट होण्याचा संभव आहे काय ? ” याप्रमाणे तो महात्मा राजकुमार लक्ष्मण दुःखाकुल होऊन शोक करीत बसला असतांनाच ती रात्र निघून गेली आणि प्रजाजनांच्या हिताविषयी तत्पर असलेला तो राजकुमार लक्ष्मण त्याप्रमाणे

सुमोच वाष्पं व्यसनाभिपीडितो ज्वरातुरो नाग इव व्यथातुरः २७  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे एकपञ्चाशः सर्गः । ५१ ।

द्विपञ्चाशः सर्गः ।

[ २०१९ ]

प्रभातायां तु शर्वर्यां पृथुवक्षा महायशाः ।

उवाच रामः सौमित्रिं लक्ष्मणं शुभलक्षणम् १

भास्करोदयकालोऽसौ गता भगवती निशा ।

असौ सुकृष्णो विहगः कोकिलस्तात कूजति २

वर्हिणानां च निर्वोषः श्रूयते नदतां वने ।

तराम जाह्नवीं सौम्य शीघ्रगां सागरंगमाम् ३

विज्ञाय रामस्य वचः सौमित्रिर्मित्रनन्दनः ।

गुहमामन्त्र्य सूतं च सोऽतिष्ठद्भ्रातुरग्रतः ४

स तु रामस्य वचनं निशम्य प्रतिगृह्य च ।

स्थपतिस्पूर्णमाहूय सचिवानिदमब्रवीत् ५

सत्य भाषण करुं लागला असतां, श्रीरामाविषयीच्या पराकाष्ठेच्या प्रेमामुळे, अन्तःकरणाळा अतिशय दुःख झाल्याकारणाने, ज्याप्रमाणे ज्वरातुर गज अत्यन्त अस्वस्थ होतो, त्याप्रमाणे अत्यन्त अस्वस्थचित झालेला तो गुह नैत्रांतून अश्रु दाळूं लागला. ( २१-२७ )

याप्रमाणे महासुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथोऽध्याकांडापैकी एकावजावा सर्ग समाप्त झाला ॥ ५१ ॥

रात्र उजाडल्यानंतर विशाल वक्षःस्थलाने युक्त असलेला महायशस्वी राम शुभ-लक्षणसंपन्न सुमित्रापुत्र लक्ष्मणाला म्हणाला, "हा सूर्योदयाचा समय झाला; भगवती रात्र निघून गेली. बा लक्ष्मणा, हा अत्यंत कृष्णवर्ण कोकिलपक्षी शब्द करीत आहे आणि वनामध्ये गर्जना करणाऱ्या मयूर पक्ष्यांचाही श्रवण कानावर येत आहे. तेव्हा, हे सौम्या, वेगयुक्त व समुद्रगामिनी जान्हवी आपण तरून जाऊं." हें रामानें बोलणें ऐकून घेऊन मित्रांना आनंद देणारा तो सुमित्रापुत्र लक्ष्मण गुहाला व सारथ्याला हाक मारून 'लवकर नाव आणा,' असें सांगून पुनरपि आपल्या भ्रात्यापुढे येऊन उभा राहिला. ( १-४ )

अस्य वाहनसंयुक्तां कर्णग्राहवतीं शुभाम् ।	
सुप्रतारां दृढां तीर्थे शीघ्रं नावमुपाहर	६
तं निशम्य गुहादेशं गुहामात्यो गतो महान् ।	
उपोह्य रुचिरां नावं गुहाय प्रत्यवेदयत्	७
ततः स प्राञ्जलिभूत्वा गुहो राघवमब्रवीत् ।	
उपस्थितेयं नौदैव भूयः किं करवाणि ते	८
तवामरसुतप्रख्य तर्तुं सागरगामिनीम् ।	
नौरियं पुरुषव्याघ्र शीघ्रमारोह सुव्रत	९
अथोवाच महातेजा रामो गुहमिदं वचः ।	
कृतकामोऽस्मि भवता शीघ्रमारोप्यतामिति	१०
ततः कलापान्सन्नह्य खड्गौ बद्ध्वा च धन्विनौ ।	
जग्मतुर्येन तां गङ्गां सीतया सह राघवौ	११

तेव्हा रामाचें तें वचन ऐकून व शिरसामान्य करून, तो निषादराज गुह सत्वर आपल्या सचिवांना हाक मारून म्हणाला, “ पाणी तोडून नाव तोराळा नेऊन पोचविणारें सुकाणू लावलेली सुखाचे तरून जातां येईल अशी, बळकट आणि शुभ नाव सुकाणू चालविणाऱ्यासहवर्तमान उतारावर सत्वर घेऊन ये. ” ही गुहाची आज्ञा ऐकून घेऊन त्याचा एक मोठा अमात्य गेला आणि एक मनोहर नाव समीप आणल्यावर त्याने तसें त्याला कळविलें, तदनंतर तो गुह हात जोडून रामाला म्हणाला, “ हे राजा, ही नाव तयार आहे; आता आपलें आणखी काय कार्य मी करावें ? हे देवकुमारतुल्य पुरुषश्रेष्ठा, समुद्रगामिनी गंगा तुम्हांला तरून जातां येण्याकरितां ही नाव आणलेली आहे. हे सदाचरणसंपन्न, आता सत्वर हिच्यामध्ये बसा. ” ( ५-९ )

यानंतर महातेजस्वी राम गुहाला म्हणाला, “ तूं आमचें मोठें काम केलें आहेस; करिता सामानसुमान नावेमध्ये सत्वर ठेवून निघण्याची तयारी करा. ” इतकें झाल्यावर कवच चढवून आणि भाते व खड्ग बांधून घेऊन ते धनुर्धारी रामलक्ष्मण सांतेसहवर्तमान ज्या मार्गाने लोक नावेंत बसून गंगा तरून जात असत, त्या मार्गाने गंगा उतरून जाण्याकरिता निघाले. याप्रमाणे धर्मवेत्ता राम

राममेवं तु धर्मज्ञमुपागत्य विनीतवत् ।  
 किमहं करवाणीति सूतः प्राञ्जलिरब्रवीत् १२  
 ततोऽब्रवीद्दाशरथिः सुमन्त्रं स्पृशन्करेणोत्तमदक्षिणेन ।  
 सुमन्त्रं शीघ्रं पुनरेव याहि राज्ञः सकाशे भव चाप्रमत्तः १३  
 निवर्तस्वेत्युवाचैतमेतावद्धि कृतं मम ।  
 रथं विहाय पद्भ्यां तु गमिष्यामो महावनम् १४  
 आत्मानं त्वभ्यनुज्ञातमवेक्ष्यार्तः स सारथिः ।  
 सुमन्त्रः पुरुषव्याघ्रमैक्ष्वाकमिदमब्रवीत् १५  
 नातिक्रान्तमिदं लोके पुरुषेणेह केनचित् ।  
 तव सभ्रातृभार्यस्य वासः प्राकृतवद्वने १६  
 न मन्ये ब्रह्मचर्ये वा स्वधीते वा फलोदयः ।  
 मार्दवार्जवयोर्वापि त्वां चेद्यसनमागतम् १७  
 सह राघव वैदेह्या भ्रात्रा चैव वने वसन् ।

निष्वाला असतां सुमन्त्रसारथि त्याच्या समीप आला आणि “ मी आता काय करावे ? ” म्हणून हात जोडून नम्रपणे त्याला म्हणाला. तेव्हा दाशरथि राम उत्कृष्ट अशा आपल्या उजव्या हाताने सुमन्त्राला स्पर्श करून म्हणाला, “ हे सुमन्त्रा, तू पुनरपि सत्वर परत जा आणि राजापाशी सावधपणाने असत जा. ( १०-१३ ).

“आतापर्यंत राजाच्या आज्ञेने आम्ही रथांत बसून आलों; आता मला या रथाची गरज नाही; कारण रथ सोडून देऊन आम्हांला पार्यांनीच महावनामध्ये जावयाचें आहे. तस्मात् तू आता कांहीएक मनामध्ये न आणतां परत फीर. ” असें राम सुमन्त्राला म्हणाला असतां, आपणांला जाण्याची अनुज्ञा झाली, असें जाणून तो सुमन्त्रसारथि दुःखाकुल झाला आणि पुरुषश्रेष्ठ इक्ष्वाकुवंशज रामाला म्हणाला, “ भ्राता आणि भार्या यांसहवर्तमान ज्याने तुला श्रद्धे जनांप्रमाणे वनांत वास्तव्य करणें भाग पाडलें आहे, त्या या दैवाचें उद्दंघन या जगतामध्ये कोणत्याही पुरुषाला करितां आलें नाही. ज्या अर्थी तुला हें असलें संकट प्राप्त झालें आहे, त्या अर्थी ब्रह्मचर्य, उत्कृष्ट वेदाध्ययन, दया आणि सरलपणा हीं सर्व निष्फल आहेत, असें मला वाटतें. हे वीर रामा, सीता आणि भ्राता लक्ष्मण यांसहवर्तमान.

त्वं गतिं प्राप्स्यसे वीर त्रल्लोकांस्तु जयन्निव	१८
वयं खलु हता राम यत्त्वया ह्युपवञ्चिताः ।	
कैकेय्या वशमेष्यामः पापाया दुःखभागिनः	१९.
इति ब्रुवन्नात्मसमं सुमन्त्रः सारथिस्तथा ।	
दृष्ट्वा दूरगतं रामं दुःखार्तो रुरुदे चिरम्	२०
ततस्तु विगते बाष्पे सूतं स्पृष्टोदकं शुचिम् ।	
रामस्तु मधुरं वाक्यं पुनः पुनरुवाच तम्	२१
इक्ष्वाकूणां त्वया तुल्यं सुहृदं नोपलक्षये ।	
यथा दशरथो राजा मां न शोचेत्तथा कुरु	२२
शोकोपहतचेताश्च वृद्धश्च जगतीपतिः ।	
कामभारावसन्नश्च तस्मादेतद्ब्रवीमि ते	२३
यद्यथा ज्ञापयेत्किञ्चित्स महात्मा महीपतिः ।	
कैकेय्याः प्रियकामार्थं कार्यं तदविकाङ्क्षया	२४
एतदर्थं हि राज्यानि प्रशासति नराधिपाः	

वनामध्ये पित्याची आज्ञा शेवटाला नेण्याकरिता वास्तव्य करून त्रैलोक्य जिकल्या-  
प्रमाणे तुझा उत्कर्ष होईल. हे रामा, तूं आमचा त्याग केल्यामुळे आम्हां सर्वांचाच  
घात झाला आहे. आता आम्ही दुष्ट कैकेयीच्या आधीन होऊन दुःखाचे वाटेकरी  
होणार. ” ( १४-१९ )

याप्रमाणे आपल्या नांवाला योग्य असें भाषण करीत करीत तो सुमंत्रसारथी-  
राम आतामात्र खरोखरच दूर चालला, हें पाहून दुःखाकुल झाला आणि पुष्कळ-  
वेळपर्यंत रडत बसला. तदनंतर अश्रु थांबल्यावर तो पवित्र सारथी गंगोदकाचे  
आचमन करून लागला असतां राम पुन्हा मधुर वाणीने त्याला म्हणाला, “इक्ष्वाकु-  
वंशजांचा तुझ्यासारखा सुहृद् मला कोणी दिसत नाही. यास्तव दशरथराज-  
माझ्याकरिता शोक न करील असें तूं कर. त्या भूपतीचे मन शोकाने अगदी  
प्रस्त झालें आहे व तो वृद्ध झाला असून, त्याचे सर्व मनोरथ भग्न झाले  
आहेत, म्हणून मी हें तुला सांगत आहे. कैकेयीचा मनोरथ, सिद्धीस नेण्याकरिता  
तो महात्मा भूपति जी जी कांही आज्ञा करील, ती ती तूं निःशंकपणें सिद्धीस ने-

यदेषां सर्वकृत्येषु मनो न प्रतिहन्यते	२५
यद्यथा स महाराजो नालीकमधिगच्छति ।	
न च ताम्यति शोकेन सुमन्त्र कुरु तत्तथा	२६
अदृष्टदुःखं राजानं वृद्धमार्यं जितेन्द्रियम् ।	
ब्रूयास्त्वमभिवाद्यैव मम हेतोरिदं वचः	२७
न चाहमनुशोचामि लक्ष्मणो न च शोचति ।	
अयोध्यायाश्च्युताश्चेति वने वत्स्यामहेति वा	२८
चतुर्दशसु वर्षेषु निवृत्तेषु पुनः पुनः ।	
लक्ष्मणं मां च सीतां च द्रक्ष्यसे शीघ्रमागतान्	२९
एवमुक्त्वा तु राजानं मातरं च सुमन्त्र मे ।	
अन्याश्च देवीः सहिताः कैकेयीं च पुनः पुनः	३०
आरोग्यं ब्रूहि कौसल्यामथ पादाभिवन्दनम् ।	
सीताया मम चार्यस्य वचनाल्लक्ष्मणस्य च	३१
ब्रूयाश्चापि महाराजं भरतं क्षिप्रमानय ।	

कारण कोणत्याही कृत्यासंबंधाने आपला मनोभंग होऊं नये, एतदर्थच राजे राज्य करीत असतात. ( २०-२५ )

“तस्मात्, हे सुमंत्रा, त्या महाराजाचा ज्या रीतीने मनोभंग होणार नाही आणि ज्या रीतीने तो शोकाने खिन्न होणार नाही, त्या रीतीने तू व्यवस्था ठेवीत जा आणि वृद्ध, सभ्य, जितेंद्रिय आणि दुःखाचा अनुभव नसलेल्या राजाला माझ्याकडून अभिवंदन करून तू असें सांग की, आम्ही अयोध्येला मुकून वना-मध्ये वास्तव्य करीत आहोत, म्हणून मला अथवा लक्ष्मणाला मुळीच वाईच वाटत नाही. चौदा वर्षे निघून गेलीं, म्हणजे लवकरच परत आलेल्या लक्ष्मणाला, मला व सीतेला आपण वारंवार अवलोकन कराल. ( २६-२९ )

याप्रमाणे राजाला, माझ्या मातेला, माझ्या मातेबरोबर असलेल्या इतर राज-मार्यांना आणि कैकेयीला फिरून फिरून सांगून, हे सुमंत्रा, मी आरोग्यसंपन्न आहे असें तू सर्वांना सांग; कौसल्येला सीतेचा, माझा व आर्य लक्ष्मणाचा माझ्या वचनावरून प्रणिपात कळीव; भरताला सत्वर आणा, म्हणून महाराजांनाही



आगतश्चापि भरतः स्थाप्यो नृपमते पदे	३२
भरतं च परिष्वज्य यौवराज्येऽभिषिच्य च ।	
अस्मत्सन्तापजं दुःखं न त्वामभिभविष्यति	३३
भरतश्चापि वक्तव्यो यथा राजनि वर्तसे ।	
तथा मातृषु वर्तेथाः सर्वास्वेवाविशेषतः	३४
यथा च तव कैकेयी सुमित्रा चाविशेषतः ।	
तथैव देवी कौसल्या मम माता विशेषतः	३५
तातस्य प्रियकामेन यौवराज्यमवेक्षता ।	
लोकयोद्धभयोः शक्यं नित्यदा सुखमोधितुम्	३६
निवर्त्यमानो रामेण सुमन्त्रः प्रतिबोधितः ।	
तत्सर्वं वचनं श्रुत्वा स्नेहात्काकुत्स्थमब्रवीत्	३७
यदहं नोपचारेण ब्रूयाः स्नेहादविक्रवम् ।	
भक्तिमानिति तत्तावद्भाक्यं त्वं क्षन्तुमर्हसि	३८
कथं हि त्वद्विहीनोऽहं प्रतियास्यामि तां पुरीम् ।	

सांग आणि भरत आला, म्हणजे दशरथाच्या अनुमतीने त्याला राज्यावर बसविण्याची व्यवस्था होऊं वा. तूं भरताला भेटून त्याला यौवराज्याचा अभिषेक करविलास, म्हणजे आम्हांकरिता संताप उत्पन्न होऊन, तुला दुःख होणार नाही. भरताला माझा असा निरोप सांग की, “ जसा तूं राजाशीं वागत असतोस, तसाच कांहीएक भेद मनांत न आणतां सर्वही मातांशीं वागत जा. (३०-३४)

“ ज्याप्रमाणे तुला कैकेयी व सुमित्रा यांमध्ये भेद नाही, त्याचप्रमाणे माझी माता कौसल्या हिलाही तूं त्यांच्यासारखीच समजत जा. पित्याचें प्रिय करण्याचा उद्देश धरून तूं यौवराज्याचा अंगिकार केलास, म्हणजे उभयलोकीं सर्वदा तुझें सुख वृद्धिगत होणें शक्य आहे. ” याप्रमाणे सुमंत्राला परत पाठविताना रामाने बोध केला असतां, त्याचें तें सर्व भाषण श्रवण करून तो सुमंत्र प्रेमासुळे त्या ककुत्स्थकुलोत्पन्न रामाला म्हणाला, “ मी तुझ्याशीं सत्कारपूर्वक भीत भीत भाषण न करितां प्रेमासुळे निर्भयपणाने भाषण करीत आहे; परंतु मी भक्तिमान् आहे, असें समजून तूं त्या भाषणाबद्दल मात्र मला क्षमा कर. वा रामा, तुझ्या

तव तात वियोगेन पुत्रशोकातुरामिव	३९
सराममपि तावन्मे रथं दृष्ट्वा तदा जनः ।	
विना रामं रथं दृष्ट्वा विदीर्येतापि सा पुरी	४०
दैन्यं हि नगरी गच्छेद् दृष्ट्वा शून्यामिमं रथम् ।	
सूतावशेषं स्वं सैन्यं हतवीरमिवाहवे	४१
दूरेऽपि निवसन्तं त्वां मानसेनाप्रतः स्थितम् ।	
चिन्तयन्तोऽद्य नूनं त्वां निराहाराः कृताः प्रजाः	४२
दृष्टं तद्वै त्वया राम यादृशं त्वत्प्रवासने ।	
प्रजानां संकुलं वृत्तं त्वच्छोकक्लान्तचेतसाम्	४३
आर्तनादो हि यः पौरैरुन्मुक्तस्त्वत्प्रवासने ।	
सरथं मां निशाम्येव कुर्युः शतगुणं ततः	४४
अहं किं चापि वक्ष्यामि देवीं तव सुतो मया ।	
नीतोऽसौ मातुलकुलं सन्तापं मा कृथा इति	४५

वियोगामुळे पुत्रशोक झाल्यासारिख्या दुःखित झालेल्या त्या अयोध्या नगरीला तुझ्याशिवाय मी कसा बरें परत जऊं ! ( ३५-३९ )

“नगरांतून बाहेर निघतांना रामासहवर्तमान माझा रथ अवलोकन करून लोक अतिशय दुःखित झाले, मग रामावाचून रथ परत आलेला पाहून तर ती नगरी दुःखाने विदीर्णच होऊन जाईल. युद्धामध्ये वीरांचा वध झाल्यामुळे वीररहित झालेल्या अनाथ सैन्याप्रमाणे सारथीच ज्यांत शिळक राहिला आहे, असा हा शून्य रथ अवलोकन करून सर्व नगरी दीन होऊन जाईल. तू दूर रहात असतांनाही तमोर असल्याप्रमाणेच मनामध्ये तुझें चिंतन करणारे प्रजाजन आज खरोखर मी एकटा परत गेलों, म्हणजे, मरेपर्यन्त निराहाराचा संकल्प करून बसतील. हे रामा, तू अनवासांत निघालास, त्या वेळीं तुझ्या शोकाने मांवावून गेलेल्या एकंदर सर्व लोकांच्या वर्तनांत काय गडबड उडाली, ती तू पाहिलीच आहेस. तू प्रवासा-ला निघतेवेळीं नगरांतील लोकांनी जो दुःखाने आक्रोश केला, त्या आक्रोशापेक्षा रथासहवर्तमान मला अवलोकन करितांक्षणीं, ते शंभरपटीने जास्त आक्रोश करूं लागतील. मी कौसल्यादेवीला तरी काय सांगूं बरें ? “ मी तुझ्या मुलाला

असत्यमपि नैवाहं ब्रूयां वचनमीदृशम् ।	
कथमप्रियमेवाहं ब्रूयां सत्यमिदं वचः	४६
मम तावन्नियोगस्थास्त्वद्बन्धुजनवाहिनः ।	
कथं रथं त्वया हीनं प्रवाह्यन्ति हयोत्तमाः	४७
तन्न शक्ष्याम्यहं गन्तुमयोध्यां त्वद्वत्सेनघ्न ।	
वनवासानुयानाय मामनुज्ञातुमर्हसि	४८
यदि मे याचमानस्य त्यागमेव कारिष्यासि ।	
सरथोऽग्निं प्रवेशामि त्यक्तमात्र इह त्वया	४९
भविष्यन्ति वने यानि तपोविघ्नकराणि ते ।	
रथेन प्रतिबाधिष्ये तानि सर्वाणि राघव	५०
त्वत्कृतेन मया प्राप्तं रथचर्याकृतं सुखम् ।	

आजेळीं पोचविलें आहे; तूं उगीच संताप करून घेऊं नको, "असं का मी तिला सांगूं ? ( ४०-४५ )

“अशा प्रकारें बोलणें जरी तिला प्रिय होणारें आहे. तरी असत्य म्हणून मी तें कधीही बोलणार नाही आणि त्याचप्रमाणे रामाला मी मोठ्या अरण्यांत सोडलें हें सांगणें जरी सत्य आहे, तरीही पण तें अप्रिय म्हणून माझ्याने होणार नाही. सारांश, मला आता अयोध्येमध्ये परत जातां येत नाही; शिवाय, हा रथही मला तिकडे नेतां येणार नाही; कारण, हे उत्कृष्ट अश्व एक मीच हाकणारा असलों, म्हणजेच चालणारे आहेत आणि मी जरी हाकणारा असलों, तरी तुमच्या कुटुंबांतील माणसें जर आंत बसलेलीं असतील तरच ते रथ ओढीत असतात. तेव्हा तुझ्याशिवाय हे अश्व रथ ओढून नेतील कसा ? तस्मात्, हे निष्पापा रामा, तुझ्याशिवाय मला अयोध्येंत जातां येणें शक्य नाही. तेव्हा तुझ्याबरोबरच वनवासाला येण्याची तूं मला अनुज्ञा दे. मी ही प्रार्थना करीत असतांही तूं जर माझा त्याग करशील, तर तूं त्याग करितांक्षणींच येथल्या येथेच मी रथासह-बर्तमान अग्नीमध्ये प्रवेश करीन. ( ४६-४९ )

“ वनामध्ये तुझ्या तपाला कांडी विघ्न करणाऱ्या गोष्टी प्राप्त होण्याचा संभव आहे, त्या सर्वांचा, हे राघवा, मी रथाच्या योगाने प्रतिकार करीन. तुझ्या

आशंसे त्वत्कृतेनाहं वनवासकृतं सुखम्	५१
प्रसीदेच्छामि तेऽरण्ये भवितुं प्रत्यनन्तरः ।	
प्रीत्याभिहितमिच्छामि भव मे प्रत्यनन्तरः	५२
इमेऽपि च हया वीर यदि ते वनवासिनः ।	
परिचर्यां करिष्यन्ति प्राप्स्यन्ति परमां गतिम्	५३
तव शुश्रूषणं मूर्ध्ना करिष्यामि वने वसन् ।	
अयोध्यां देवलोकं वा सर्वथा प्रजहास्यहम्	५४
न हि शक्या प्रवेष्टुं सा मयायोध्या त्वया विना ।	
राजधानी महेन्द्रस्य यथा दुष्कृतकर्मणा	५५
वनवासे क्षयं प्राप्ते ममैष हि मनोरथः ।	
यद्नेन रथेनैव त्वां वहेयं पुरीं पुनः	५६
चतुर्दश हि वर्षाणि सहितस्य त्वया वने ।	
क्षणभूतानि यास्यन्ति शतसंख्यानि चान्यथा	५७
भृत्यवत्सल तिष्ठन्तं भर्तृपुत्रगते पथि ।	

कृपेने, तुझां रथ हाकावयास मिळाव्यामुळे लाभणारं तुझ्या सहवासाचें सुख येथे प्राप्त झालें. आता तुझ्याच कृपेने, वनवासांतही तें तुझ्या सहवासाचें सुख मिळावें, अशी इच्छा आहे. तूं मजवर कृपा कर; मी अरण्यामध्ये तुझ्यासमीप राहण्याची इच्छा करीत आहे व " तूं माझ्याजवळ रहा, " असें प्रीतीने तुझें भाषण कानीं पडायें, अशी माझी इच्छा आहे. हे वीरा, हे अश्वही तूं वनवासामध्ये असतांना जर तुझी सेवा करतील तर यांना उत्कृष्ट गति प्राप्त होईल. ( ५०-५३ )

" वनामध्ये राहून मी अत्यंत नम्रपणाने तुझी सेवा करीत जाईन आणि अयोध्येचाच नव्हे, परंतु देवलोकाचाही तुझ्याकरिता मी सर्वस्वी त्याग करीन. पाप-कर्म केलेल्या पुरुषाचा इंद्राच्या अमरावती राजधानीमध्ये प्रवेश होणें जसें अशक्य आहे, तसेंच तुझ्यावाचून अयोध्येमध्ये माझा प्रवेश होणें अशक्य आहे. वनवास समाप्त झाल्यानंतर याच रक्षाने मी तुला पुनरपि अयोध्यानगरीत घेऊन जाईन, हा माझा मनोरथ आहे. तुझ्यासहवर्तमान माझी वनामध्ये चौदा वर्षे एका क्षणाप्रमाणे निघून जातील; नाही तर तीं मला शेकडो वर्षांसारखीं होतील.

भक्तं भृत्यं स्थितं स्थित्या न मां त्वं हातुमर्हसि	५८
एवं बहुविधं दीनं याचमानं पुनः पुनः ।	
रामो भृत्यानुकम्पी तु सुमन्त्रमिदमब्रवीत्	५९
जानामि परमां भक्तिमहं ते भर्तृवत्सल ।	
शृणु चापि यदर्थं त्वां प्रेषयामि पुरीमितः	६०
नगरीं त्वां गतं दृष्ट्वा जननी मे यवीयसी ।	
कैकेयी प्रत्ययं गच्छेदिति रामो वनं नतः	६१
विपरीते तुष्टिहीना वनवासं गते मयि ।	
राजानं नातिशङ्केत मिथ्यावादीति धार्मिकम्	६२
एष मे प्रथमः कल्पो यदम्बा मे यवीयसी ।	
भरतारक्षितं वृत्तं पुत्रराज्यमवाप्स्यते	६३
मम प्रियार्थं राज्ञश्च सुमन्त्र त्वं पुरीं व्रज ।	
संदिष्टश्चापि यानर्थास्तांस्तान्ब्रूयास्तथा	६४

हे सेवकावर प्रेम करणाच्या रामा, आपल्या धन्याच्या पुत्राने स्वीकारलेल्या मार्गाचें अवलंबन करून मर्यादेने वागत असलेल्या मंजसारख्या भक्त सेवकाचा श्याम करणें तुला योग्य नाही. ” ( ५४-५८ )

याप्रमाणे नाना प्रकारांनी अरण्यांत राहण्याविषयी काकुळतीने प्रार्थना करणाऱ्या सुमंत्राला सेवकावर दया करणारा राम म्हणाला, “ हे राजनिष्ठा, तुझी उत्कृष्ट भक्ति मी समजून आहे; परंतु मी तुला कशाकरिता अयोध्यानगरीमध्ये पाठवीत आहे, तें तूं ऐकून घे. नगरीमध्ये परत गेल्याचें पाहून माझ्या कनिष्ठ माता कैकेयीला “ राम वनामध्ये खरोखर गेला, ” असा विश्वास वाटेल. नाहीतर मी वनवासाला गेलों असतांनाही तिला संतोष होणार नाही. तस्मात्, “ मिथ्यावादी ” म्हणून धार्मिक अशा राजाविषयी तिला भलतीच शंका न येईल, असें केलें पाहिजे. माझ्या कनिष्ठ माता कैकेयीला भरताने रक्षिलेल्या विस्तीर्ण अशा पुत्रराज्याचें सुख प्राप्त व्हांवें, हा माझा तुला अयोध्यानगरीमध्ये पाठविण्याचा मुख्य उद्देश आहे. ( ५९-६३ )

“ करिता, हे सुमंत्रा, तूं माझे आणि राजाचें प्रिय करण्याकरिता नगरीमध्ये

इत्युक्त्वा वचनं सूतं सान्त्वयित्वा पुनः पुनः ।

गुहं वचनमक्लीबो रामो हेतुमदब्रवीत् ६५

नेदानो गुह योग्योऽयं वासो मे सजने वने ।

अवश्यमाश्रमे वासः कर्तव्यस्तद्रतो विधिः ६६

सोऽहं गृहीत्वा नियमं तपस्विजनभूषणम् ।

हितकामः पितुर्भूयः सीताया लक्ष्मणस्य च ६७

जटाः कृत्वा गमिष्यामि न्यग्रोधक्षीरमानय ।

तत्क्षीरं राजपुत्राय गुहः क्षिप्रमुपाहरत् ६८

लक्ष्मणस्यात्मनश्चैव रामस्तेनाकरोजटाः ।

दीर्घबाहुर्नरव्याघ्रो जटिलत्वमधारयत् ६९

तौ तदा चीरसंपन्नौ जटामण्डलधारिणौ ।

अशोभेतामृषिसमौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ७०

ततो वैखानसं मार्गमास्थितः सह लक्ष्मणः ।

जा आणि मी जें जें सांगितलें आहे, तें तें सर्व तसें तसें तेथे सांग. ” याप्रमाणे सारथ्याला सांगून व पुन्हापुन्हा त्यांचें सात्वन करून, तो वीर राम गुहाला म्हणाला, “ हे गुहा, ज्यांत माणसें आहेत, अशा वनामध्ये हें माझें वास्तव्य योग्य नाही; निर्जन अशा आश्रमामध्ये मला वास्तव्य करणें अवश्य आहे. तस्मात्, आश्रमवासाला योग्य असा विधि आता केला पाहिजे. सारांश, ( वन्य-आहार, भूमीवर शयन वगैरे ) नेम धरून आणि तपस्वी लोकांच्या भूषणांचा स्वीकार करून सीता आणि लक्ष्मण यांच्या अनुमतीने पित्याचें हित करण्याचा माझा उद्देश आहे. ( ६४-६७ )

“तात्पर्य, मी आता जटा धारण करून पुढे जाणार आहे. करिता वडाचा चीक घेऊन ये. ” ( याप्रमाणे रामाने सांगितलें असतां ) गुहाने त्या राजकुमाराला तो चीक सत्वर आणून दिला व त्याच्या योगाने आजानुबाहु पुरुषश्रेष्ठ रामाने लक्ष्मणाकरिता व आपणाकरिता जटा करून जटिलत्व धारण केलें. तेव्हा वल्कलें व जटामंडल धारण केलेले ते भ्राते रामलक्ष्मण ऋषीप्रमाणे शोभूं लागले. तदनंतर वानप्रस्थाश्रमांतील धर्म स्वीकारण्याचा उद्देश धरून लक्ष्मणासहवर्तमान

व्रतमादिष्टवान् रामः सहायं गुहमब्रवीत्	७१
अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा ।	
भवेथा गुह राज्यं हि दुरारक्षतमं मतम्	७२
ततस्तं समनुज्ञाप्य गुहमिक्ष्वाकुनन्दनः ।	
जगाम तूर्णमव्यग्रः समर्थः सहलक्ष्मणः	७३
स तु दृष्ट्वा नदीतीरे नावमिक्ष्वाकुनन्दनः ।	
तितीर्षुः शीघ्रगां गङ्गामिदं वचनमब्रवीत्	७४
आरोह त्वं नरव्याघ्र स्थितां नावमिमां शनैः ।	
सीतां चारोपयान्वक्षं परिगृह्य मनस्विनीम्	७५
स भ्रातुः शासनं श्रुत्वा सर्वमप्रतिकूलयन् ।	
आरोप्य मैथिलीं पूर्वमारुरोहात्मवांस्ततः	७६
अथारुरोह तेजस्वी स्वयं लक्ष्मणपूर्वजः ।	
ततो निषादाधिपतिर्गुहो ज्ञातीनचोदयत्	७७
राघवोऽपि महातेजा नावमारुह्य तां ततः ।	

रामाने वानप्रस्थव्रताच्चा अंगिकार केल्या आणि तो राम त्या सहाय्यकर्त्या गुहाला म्हणाला, ' हे गुहा ! सैन्य, खजिना, किळे आणि देश यांसंबंधाने तूं दक्ष रहात जा; कारण राज्य रक्षण करणें अतिशय कठिण आहे.' ( ६८-७२ )

असें सांगून त्या इक्ष्वाकुवंशज रामाने त्या गुहाला परत जाण्याची अनुज्ञा दिली आणि भार्या व लक्ष्मण यांसहवर्तमान तो दक्ष राम सत्वर निघाला. नदीचे तीरीं तयार असलेली नाव अवलोकन करून वेगाने वाहणारी गंगा तरून जाण्याच्या उद्देशाने तो इक्ष्वाकुनन्दन राम ( लक्ष्मणाला ) म्हणाला, " हे पुरुष-श्रेष्ठा, या उभ्या असलेल्या नावेवर प्रथम तूं आरोहण कर व लागलीच या विचारी सीतेला हातांचा आधार देऊन हलकेच वर चढाव. ही भ्रात्याची आज्ञा श्रवण करून त्याच्या आज्ञेविरुद्ध यकचित्ही न वागणारा तो जितेंद्रिय लक्ष्मण सीतेला प्रथम वर चढवून नंतर आपणही त्या नावेवर आरूढ झाला. ( ७३-७६ )

तदनंतर तेजस्वी राम नौकेत बसल्यावर निषादराज गुहाने आपल्या जात-भाईना जाण्याविषयी आज्ञा केली व महातेजस्वी रामही नावेत आरूढ होऊन,  
म० २२ ( अयोध्या )

ब्रह्मवत्क्षत्रवच्चैव जजाप हितमात्मनः	७८
आचम्य च यथाशास्त्रं नदीं तां सह सीतया ।	
प्रणमत्प्रतिसन्तुष्टो लक्ष्मणश्च महारथः	७९
अनुज्ञाय सुमन्त्रं च सबलं चैव तं गुहम् ।	
आस्थाय नावं रामस्तु चोदयामास नाविकान्	८०
ततस्तैश्चालिता नौका कर्णधारसमाहिता ।	
शुभस्फ्यवेगाभिहता शीघ्रं सलिलमत्यगात्	८१
मध्यं तु समनुप्राप्य भागीरथ्यास्त्वानिन्दिता ।	
वैदेही प्राञ्जलिभूत्वा तां नदीमिदमवर्षात्	८२
पुत्रो दशरथस्यायं महाराजस्य धीमतः ।	
निदेशं पालयत्वेनं गङ्गे त्वदभिरक्षितः	८३
चतुर्दश हि वर्षाणि समग्राण्युष्य कानने ।	
भ्रात्रा सह मया चैव पुनः प्रत्यागमिष्यति	८४
ततस्त्वां देवि सुभगे क्षेमेण पुनरागता ।	

आपले हित होण्याच्या उद्देशाने ब्राह्मण व क्षत्रिय या उभयतांनाही जपण्यास योग्य अशा नौकारोहणसंबंधी मंत्राचा जप करून लागला. नंतर यथाविधि आचमन करून, सीतेशहवर्तमान रामाने व महारथी लक्ष्मणाने संतुष्ट होऊन, त्या गंगेला प्रणाम केला. नंतर रामाने सुमन्त्र सारथ्याला व सैन्यासहवर्तमान आलेल्या त्या गुहाला जाण्याची अनुज्ञा दिली आणि नावेमध्ये नाट बसून त्याने नावाड्यांना नाव हाकण्यास सांगितलें. ( ७७-८० )

तेव्हा सुकाणू धरणाच्याने सज ठेविलेली ती नाव ते नावाडी वल्हवू लागले आणि जोराने वल्हून मारून चालविलेली ती नाव शीघ्र वेनाने पाणी कापीत चालली. भागीरथीच्या मध्यधारेमध्ये आल्यावर निष्पाप सीता हात जोडून त्या गंगेला म्हणाली, "हे गंगे, हा विचारी दशरथ महाराजांचा पुत्र तुझ्या संरक्षणाच्या बळावर आपल्या पित्याची आज्ञा शेषटास नेण्यास समर्थ होवो. संपूर्ण चौदा वर्षे वनामध्ये वास्तव्य करून भ्राता व मी यांसहवर्तमान तो पुनरपि परत येईल, तेव्हा हे देवि, हे भाग्यशाली गंगे, सर्व मनोरथ परिपूर्ण होऊन मी सुखरूप



यक्ष्ये प्रमुदिता गङ्गे सर्वकामसमृद्धिनी	८५
त्वं हि त्रिपथगे देवि ब्रह्मलोकं समक्षसे ।	
भार्या चोदधिराजस्य लोकेऽस्मिन्संप्रदृश्यसे	८६
सा त्वां देवि नमस्यामि प्रशंसामि च शोभने ।	
प्राप्तराज्ये नरव्याघ्रे शिवेन पुनरागते	८७
गवां शतसहस्रं च वस्त्राण्यन्नं च पेशलम् ।	
ब्राह्मणेभ्यः प्रदास्यामि तव प्रियचिकीर्षया	८८
सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।	
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता	८९
यानि त्वत्तीरवासीनि दैवतानि च सन्ति हि ।	
तानि सर्वाणि यक्ष्यामि तीर्थान्यायतनानि च	९०
पुनरेव महाबाहुर्मया भ्रात्रा च संगतः ।	
अयोध्यां वनवासात्तु प्रविशत्वनघोऽनघे	९१
तथा संभाषमाणा सा सीता गङ्गामनिन्दिता ।	
दक्षिणा दक्षिणं तीरं क्षिप्रमेवाभ्युपागमत्	९२

परत आलें, म्हणजे तुझें मोठ्या आनंदाने पूजन करिन. ( ८९-८५ )

“ हे त्रैलोक्यगामिनी देवी, तूं ब्रह्मलोक व्याप्त करीत आहेस आणि महासागराची भार्या म्हणून या लोकामध्ये दृष्टोत्पत्तीस येत आहेस. हे देवि हे कल्याणि, माझा पुरुषश्रेष्ठ भर्ता वनांतून सुखरूप परत येऊन राज्य करूं लागला, म्हणजे मी तुला वन्दन करीन, तुझें स्तवन करीन आणि तुला संतुष्ट करण्याकरिता लक्ष गोप्रदानें, वस्त्रें आणि उत्तम अन्न ब्राह्मणांना देईन. इतकेंच नव्हे, परंतु हे देवि, मी अयोध्यानगरीला परत आलें, म्हणजे सहस्र घट मद्य आणि मांसमिश्र ओदन यांचा तुला बली देईन; गंगे ! तूं मला प्रसन्न हो. तुझ्या तीराचे ठिकाणी ज्या कांही देवता, तीर्थे आणि पुण्यस्थानें असतील, त्या सर्वांचे मी पूजन करीन; परंतु हे निष्पाप गंगे, मी आणि भ्राता लक्ष्मण यांसहधर्तमान माझा महापराक्रमी निष्पाप भर्ता वनवासांतून अयोध्येत प्रविष्ट होवो. ” ( ८६-९१ )

याप्रमाणे गंगेला उद्देशून बोलत असलेली ती निष्पाप व सरळ स्वभावची

तीरं तु समनुप्राप्य नावं हित्वा नरर्षभः ।  
 प्रातिष्ठत सह भ्रात्रा वेदेह्या च परन्तपः ९३  
 अथाब्रवीन्महाबाहुः सुमित्रानन्दवर्धनम् ।  
 भव संरक्षणार्थाय सजने विजनेऽपि वा ९४  
 अवश्यं रक्षणं कार्यं मद्भिर्धैर्विजने वने ।  
 अग्रतो गच्छ सौमित्रे सीता त्वामनुगच्छतु ९५  
 पृष्ठतोऽनुगमिष्यामि सीतां त्वां चानुपालयन् ।  
 अन्योन्यस्य हि नो रक्षा कर्तव्या पुरुषर्षभ ९६  
 न हि तावदतिक्रान्ता सुकरा काचन क्रिया ।  
 अद्य दुःखं तु वैदेही वनवासस्य वेत्स्यति ९७  
 प्रणष्टजनसम्बाधं क्षेत्रारामविवर्जितम् ।  
 विषमं च प्रपातं च वनमद्य प्रवेक्ष्यति ९८  
 श्रुत्वा रामस्य वचनं प्रतस्थे लक्ष्मणोऽग्रतः ।

सीता लवकरच गंगेच्या दक्षिण तीराला जाऊन पोचली व तीर प्राप्त झाल्यानंतर नाव सोडून देऊन तो शत्रुतापन पुरुषश्रेष्ठ राम, भ्राता लक्ष्मण व विहेदकन्या सीता यांसहवर्तमान पुढे निघाला आणि जातांना तो महापराक्रमी राम सुमित्रेचा आनंद वृद्धिगत करणाऱ्या लक्ष्मणाला म्हणाला, “ कोणताही प्रदेश निर्जन असो अथवा जनयुक्त असो, त्यांत तू सीतेच्या संरक्षणाकरिता सावध रहात जा. निर्जन वनामध्ये माझ्यासारख्यांनी तुमच्यासारख्यांचें रक्षण अवश्य केलें पाहिजे. यास्तव, हे लक्ष्मणा, तू पुढे हो; सीतेला तुझ्या मागोमाग येऊं दे आणि मी सीतेचें व तुझें रक्षण करण्याकरिता तिच्या मागून येईन. हे पुरुषश्रेष्ठा, आपण एकमेकांचें रक्षण केलें पाहिजे. ( ९२-९६ )

“आजपर्यंत आपल्या शक्तीबाहेर असें कोणतेंही दुष्कर कर्म करण्याचा आपणां-  
 ला प्रसंग आला नाही; पण आतापासून तशा प्रकारचे प्रसंग येण्याला आरंभ  
 झाला, असें तूं समज. आज वनवासाचें दुःख सीतेला कळून येईल; कारण ज्यांत  
 माणसाची रहदारी मुळीच नाही आणि शेतें अथवा उपवनें यांचें जेथे नांव नाही  
 असें उंच, सखल व खाचखळगे असलेल्या वनामध्ये आज तिला प्रवेश करावा

अनन्तरं च सीताया राघवो रघुनन्दनः १९

गतं तु गङ्गापरपारमाशु रामं सुमन्त्रः सततं निरीक्ष्य ।  
 अध्वप्रकर्षाद्द्विनिवृत्तदृष्टिर्मुमोच बाष्पं व्यथितस्तपस्वी १००  
 स लोकपालप्रतिमप्रभावस्तीर्त्वा महात्मा वरदो महानदीम् ।  
 ततः समृद्धाञ्छुभसस्यमालिनः क्षणेन वत्सान्मुदितानुपागमत् ॥  
 तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान्वराहमृश्यं पृषतं महारुरुम् ।  
 आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ वासाय काले ययतुर्वनस्पतिम् १०२  
 इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥  
 त्रिपञ्चाशः सर्गः । [ २१२१ ]

स तं वृक्षं समासाद्य सन्ध्यामन्वास्य पाश्चिमाम् ।

रामो रमयतां श्रेष्ठ इति होवाच लक्ष्मणम् १

अद्येयं प्रथमा रात्रिर्याता जनपदाद्वाहिः ।

लागेल. " रामाचें बोलणें ऐकून लक्ष्मण पुढे निघाला आणि नंतर सीतेच्या मागून रघुनंदन राम जाऊं लागला. गंगेच्या पलीकडल्या तीराला सत्वर गेलेल्या रामाकडे सुमंत्र एकसारखा पहात होता आणि जेव्हा फारच अंतर पडलें, तेव्हा आपली दृष्टि त्याच्या मार्गापासून निवृत्त करून तो विचारा सुमंत्र दुःखित होऊन अश्रु ढाळूं लागला. ( १७-१०० )

असो. लोकपालाप्रमाणे ज्याचा प्रभाव आहे, असा तो महात्मा वरप्रद राम महानदी तरून गेल्यावर एका क्षणामध्ये समृद्ध आणि उत्कृष्ट पिकें व आनंदित प्रजा यांनी युक्त असलेल्या वत्स देशामध्ये गेला. तेथे त्या क्षुधेने पीडित झालेल्या राम-लक्ष्मणांनी ऋश्य, पृषत व महारुरु हीं तीन प्रकारचीं हरणें आणि वराह असे चार मोठे मृग मारून त्यांच्या पवित्र मांसाचा सत्वर स्वीकार केला आणि सायं-काळीं ते वास्तव्य करण्याकरिता एका वृक्षासमीप गेले. ( १०१-१०२ )

याप्रमाणे महामुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्या-कांडापैकी बावन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५२ ॥

त्या वृक्षासमीप उतरून सायंसंध्या केल्यावर चित्त-रंजन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेला तो राम लक्ष्मणाला म्हणाला, " सुमंत्र सारध्याशिवाय मनुष्यवसतीच्या

या सुमन्त्रेण रहिता तां नोत्कण्ठितुमर्हति	२
जागर्तव्यमतन्द्रिभ्यामद्यप्रभृति रात्रिषु ।	
योगक्षेमौ हि सीताया वर्तते लक्ष्मणावयोः	३
रात्रिं कथञ्चिद्देवेमां सौमित्रे वर्तयामहे ।	
अपवर्तामहे भूमावास्तीर्य स्वयमर्जितैः	४
स तु संविश्य मेदिन्यां महार्हशयनोचितः ।	
इमाः सौमित्रये रामो व्याजहार कथाः शुभाः	५
ध्रुवमद्य महाराजो दुःखं स्वपिति लक्ष्मण ।	
कृतकामा तु कैकेयी तुष्टा भवितुमर्हति	६
सा हि देवी महाराजं कैकेयी राज्यकारणात् ।	
अपि न च्यावयेत्प्राणान्दृष्ट्वा भरतमागतम्	७
अनाथश्च हि वृद्धश्च मया चैव विना कृतः ।	
किं करिष्यति कामात्मा कैकेय्या वशमागतः	८
इदं व्यसनमालोक्य राज्ञश्च मतिविधमम् ।	

बाहेरची आजची ही पहिलीच रात्र होय. करिता तूं आता अयोध्येचें स्मरण होऊं देऊं नकोस. आजपासून आपल्याला सावध राहून रात्री जागलें पाहिजे; कारण हे लक्ष्मणा, सीतेचा योगक्षेम आपणांवर अवलंबून आहे. हे लक्ष्मणा, ही रात्र आपण कशीतरी काढूं आणि स्वतः आणलेलीं पानें वगैरे भूमीवर अंथरून आपण कसेतरी पडूं.” ( १-४ )

याप्रमाणे लक्ष्मणाला सांगून मोठमोठ्या मृत्यवान् मंचकावर शयन करण्याची सवय असलेला तो राम भूमीवर पडला आणि लक्ष्मणाला या शुभ गोष्टी सांगूं लागला. “ हे लक्ष्मणा, आज महाराज निःसंशय दुःख करीत शय्येवर पडले असतील. कैकेयी मात्र मनोरथ सिद्धीस गेल्यामुळे संतुष्ट असणें शक्य आहे; परंतु ती राजपत्नी कैकेयी भरत आलेला पाहून राज्य-कारणाकरिता महाराजांना प्राणत्याग करावयाला लावण्यावाचून राहिल, असें दिसत नाही. अनाथ, वृद्ध आणि त्यांतूनही माझा वियोग झालेला आणि विषयलोलुप असल्यामुळे कैकेयीच्या तावडींत सापडलेला पिता काय बरें करील ? हें संकट आणि राजाच्या बुद्धीला पडलेला भ्रम

काम एवार्थधर्माभ्यां गरीयानिति मे मतिः	९
को ह्यविद्वानपि पुमान्प्रमदायाः कृते त्यजेत् ।	
छन्दानुवर्तिनं पुत्रं तातो मामिव लक्ष्मण	१०
सुखी वत सुभार्यश्च भरतः कैकेयीसुतः ।	
मुदितान्कोसलानेको यो भोक्ष्यत्यधिराजवत्	११
स हि राज्यस्य सर्वस्य सुखमेकं भविष्यति ।	
ताते तु वयसातीते मयि चारण्यमाश्रिते	१२
अर्थधर्मौ परित्यज्य यः काममनुवर्तते ।	
एवमापद्यते क्षिप्रं राजा दशरथा यथा	१३
मन्ये दशरथान्ताय मम प्रवाजनाय च ।	
कैकेयी सौम्य संप्राप्ता राज्याय भरतस्य च	१४
अपीदानीं तु कैकेयी सौभाग्यमदमोहिता ।	
कौसल्यां च सुमित्रां च सा प्रवाधेत मत्कृते	१५

यांचा विचार केला, म्हणजे अर्थ आणि धर्म यांपेक्षा कामच प्रबल आहे, असें मला वाटते ( १-९ )

“( असें जर नसेल तर ) हे लक्ष्मणा, पित्याने ज्याप्रमाणे माझा त्याग केला, त्याप्रमाणे कोणता बरें अज्ञानीसुद्धा पुरुष स्त्रीकरिता आपल्या मर्जाप्रमाणे वामणाच्या पुत्राचा त्याग करील ? खरोखर कैकेयीचा पुत्र भरत आपल्या भाव्येसहवर्तमान सुखी आहे; कारण, आनंदित अशा कोशल देशाचा सार्वभौम राजाप्रमाणे तो एकटा उपभोग घेणार आहे. पिता वयातीत झाला असून मी अरण्याचा आश्रय केल्यामुळे आता सर्व राज्यसुखाचा उपभोग तो एकटाच घेणार आहे. धर्म आणि अर्थ सोडून देऊन जो कामाचेंच अवलंबून करतो, त्याला दशरथ राजाप्रमाणे अशी सत्वर विपत्ति प्राप्त होते. हे सौम्या, दशरथाच्या मृत्यूकरिता, मला हाकून देण्याकरिता आणि भरताला राज्य प्राप्त करून देण्याकरिता कैकेयीचा जन्म आहे, असें मला वाटते. ( १०-१४ )

“पति आपल्या मुठीत आहे, या मदाने धुन्द झालेली कैकेयी अजूनसुद्धा माझ्याकरिता कौसल्येला व सुमित्रेला पीडा तर देणार नाही ? आणि आपल्या-

मातास्मत्कारणाद्देवी सुमित्रा दुःखमावसेत् ।	
अयोध्यामित एव त्वं काले प्रविश लक्ष्मण	१६
अहमेको गमिष्यामि सीतया सह दण्डकान् ।	
अनाथाया हि नाथस्त्व कौसल्याया भविष्यासि	१७
शुद्रकर्मा हि कैकेयी द्वेषादन्यायमाचरेत् ।	
परिदद्याद्धि धर्मज्ञ गरं ते मम मातरम् ।	१८
नूनं जात्यन्तरे तात स्त्रियः पुत्रैर्वियोजिताः ।	
जनन्या मम सौमित्रे तदद्यैतदुपस्थितम्	१९
मया हि चिरपुष्टेन दुःखसंवर्धितेन च ।	
विप्रयुज्यत कौसल्या फलकाले धिगस्तु माम्	२०
मा स्म सीमन्तिनी काचिज्जनयेत्पुत्रमीदृशम् ।	
सौमित्रे योऽहमम्बाया दद्वि शोकमनन्तकम्	२१
मन्ये प्रीतिविशिष्टा सा मत्तो लक्ष्मण सारिका ।	
यत्तस्याः श्रूयते वाक्यं शुक पादमरेर्दश	२२

करिता माता सुमित्रादेवीला दुःखाने दिवस कंठावे लागतील. तस्मात्, हे लक्ष्मणा, अजून वेळ निघून गेली नाही, तोंच तूं येथूनच अयोध्येला परत जा. सीतेशहवर्तमान मी एकटा दंडकारण्यांत आणि तूं अयोध्येत गेलास, म्हणजे सध्या अनाथ असलेल्या कौसल्येचें रक्षण करशील. कैकेयी ही दुष्ट कर्म करणारी आहे. या कारणस्तव हे धर्मवैत्या लक्ष्मणा, द्वेषामुळे ती आपल्या मातासंबंधांत अन्यायाचें वर्तन करील आणि त्यांना विषदेखील घालील. वा लक्ष्मणा, माझ्या मातेने जन्मान्तरीं कांही स्त्रियांचा पुत्रांशीं वियोग केलेला आहे आणि त्यामुळे आज हें पुत्रवियोगदुःख तिला प्राप्त झालें आहे. ( १५-१९ )

“ पुष्कळ दिवसपर्यंत कौसल्येने मला पोसून कष्टाने वाढविलें आणि शेवटीं इतके कष्ट सोसल्याचें फल प्राप्त होण्याचा समय आला असताना माझा तिला वियोग झाला. तस्मात्, मला धिक्कार असो ! हे लक्ष्मणा, मी आपल्या मातेला अक्षय्य दुःख देत आहे. तस्मात्, कोणत्याही स्त्रीला असा ( माझ्यासारखा ) पुत्र न होवो ! हे लक्ष्मणा, माझ्या मातेने पालन करून बोलण्याला शिकविलेली

शोचन्त्याश्चाल्पभाग्याया न किंचिदुपकुर्वता ।	
पुत्रेण किमपुत्राया मया कार्यमरिन्दम	२३
अल्पभाग्या हि मे माता कौसल्या रहिता मया ।	
शेते परमदुःखार्ता पतिता शोकसागरे	२४
एको ह्यहमयोध्यां च पृथिवीं चापि लक्ष्मण ।	
तरेयमिषुभिः क्रुद्धो ननु वीर्यमकारणम्	२५
अधर्मभयभीतश्च परलोकस्य चानघ ।	
तेन लक्ष्मण नाद्याहमात्मानमभिषेचये	२६
एतदन्यच्च करुणं विलप्य विजने बहु ।	
अश्रुपूर्णमुखो दीनो निशि तुष्णीमुपाविशत्	२७
विलापोपरतं रामं गतार्चिषमिवानलम् ।	
समुद्रमिव निर्वेगमाश्वासयत लक्ष्मणः	२८

सारिका माझ्यापेक्षा माझ्या मातेचे ठिकाणी अधिक प्रीति करणारी आहे, असें मला वाटतें; कारण, ' हे शुक, शत्रूच्या पायाला दंश कर.' असें तरी त्या सारिकेचें वाक्य तिच्या कानावर पडत असतें; परंतु, शत्रूचा पराभव करण्या-संबंधाने तसे नुसते माझे शब्ददेखील तिच्या कानावर पडत नाहीत. हे शत्रु-दमना लक्ष्मणा भाग्यहीनतेमुळे पुत्र असूनही निपुत्रिकाप्रमाणे शोक करीत बसलेल्या माझ्या मातेला यत्किंचितही उपकार न करणाऱ्या या पुत्राचा काय बरें उपयोग आहे? माझी माता कौसल्या निःसंशय दुर्दैवी आहे आणि म्हणूनच माझ्या वियोगामुळे शोकसागरांत पडलेली ती सध्या अत्यंत दुःखाकुल स्थितीत आहे. ( २०-२४ )

“हे लक्ष्मणा, मी एकटा क्रुद्ध झालों असतां अयोध्याच काय, सर्व पृथ्वी-देखील बाणांनीं जिकून टाकीन; परंतु, वीर्याचा या प्रसंगी कांही उपयोग नाही. हे निष्पापा लक्ष्मणा, मी अधर्माला भीत असून, परलोकाचें भय बाळगीत आहे आणि म्हणूनच आज आपणाला अभिषेक करून घेत नाहीं.” व अशाच प्रकार-च्या दीनपणाने त्या निर्जन वनामध्ये पुष्कळ विलाप करून अश्रूंनी मुख व्याप्त झालेला तो दीन राम रात्री स्वस्थ बसला. विलाप करून स्वस्थ बसलेल्या आणि

ध्रुवमद्य पुरी राम अयोध्या युधिनां वर ।	
निष्प्रभा त्वयि निष्कान्ते गतचन्द्रेव शर्वरी	२९
नैतदौपयिकं राम यदिदं परितप्यसे ।	
विषादयसि सीतां च मां चैत्र पुरुषर्षभ	३०
न च सीता त्वया हीना न चाहमपि राघव ।	
सुहूर्तमपि जीवावो जलान्मत्स्याविवोद्धृतौ	३१
न हि तातं न शत्रुघ्नं न सुमित्रां परन्तप ।	
द्रष्टुमिच्छेयमद्याहं स्वर्गं चापि त्वया विना	३२
ततस्तत्र समासीनौ नातिदूरे निरीक्ष्य ताम् ।	
न्यग्रोधे सुकृतां शय्यां भेजाते धर्मवत्सलौ	३३

स लक्ष्मणस्योत्तमपुष्कलं वचो निशम्य चैवं वनवासमादरात् ।  
समाः समस्ता विदधे परंतपः प्रपद्य धर्मं सुचिराय राघवः ३४

म्हणूनच ज्वालारहित झालेल्या अग्नीप्रमाणे अथवा वेगारहित झालेल्या समुद्राप्रमाणे दिसत असलेल्या त्या रामाचें लक्ष्मण सांत्वन करूं लागला की, “ हे योध्यांमध्ये श्रेष्ठ रामा, तूं निघून गेल्यामुळे चंद्र अस्तास गेलेल्या रात्रीप्रमाणे आज अयोध्या-नगरी निःसंशय निस्तेज झाली असेल. ( २५-२९ )

“ परंतु, हे पुरुषश्रेष्ठा रामा, असा शोक करीत बसणें योग्य नाही. यामुळे तूं सीतेला व मला अधिक दुःखी करीत आहेस. हे राघवा, उदकांतून बाहेर काढलेले मासे ज्याप्रमाणे जिवंत राहणें अशक्य आहे, त्याचप्रमाणे तुझा वियोग झाला असतां सीतेला अथवा मला क्षणभरदेखील जिवंत राहणें अशक्य आहे. हे शत्रुतापना रामा, तुझ्याशिवाय पिता, शत्रुघ्न, सुमित्रा अथवा स्वर्ग हीं आज मला दृष्टीपुढेदेखील पाहण्याची इच्छा नाही. ” याप्रमाणे लक्ष्मणाने सांगितल्यानंतर प्रथमतः त्या वटवृक्षापाशीच बसलेले ते धर्मवत्सल सीताराम जबळच चांगली तयार करून ठेविलेली ती शय्या अवलोकन करून तिच्यावर जाऊन पडले. याप्रमाणे वनवासासंबंधाने आदरपूर्वक लक्ष्मणाने केलेलें अत्यंत श्रेष्ठ भाषण श्रवण करून आणि पुष्कळ काल लोटपर्थत स्वतः वनवासधर्माने वागण्याचें ठरवून त्या शत्रुतपन रामाने सर्व वर्षे संपेपर्यंत लक्ष्मणाला वनवासाची अनुज्ञा दिली



ततस्तु तस्मिन्विजने महाबलौ महावने राघववंशवर्धनौ ।  
न तौ भयं संभ्रममभ्युपेयतुर्यथैव सिंहौ गिरिसानुगोचरौ ३५  
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥५३॥

चतुष्पञ्चाशः सर्गः ।

[ २१५६ ]

ते तु तस्मिन्महावृक्षे उषित्वा रजनीं शुभाम् ।	
विमलेऽभ्युदते सूर्ये तस्माद्देशात्प्रतस्थिरे	१
यत्र भागीरथीं गङ्गां यमुनाभिप्रवर्तते ।	
जग्मुस्तं देशमुद्दिश्य विगाह्य सुमहद्वनम्	२
ते भूमभागान्विविधान्देशांश्चापि मनोहरान् ।	
अदृष्टपूर्वान्पश्यन्तस्तत्र तत्र यशस्विनः	३
यथा क्षेमेण सपश्यन्पुष्पितान्विविधान्द्रुमान् ।	
निवृत्तमात्रे दिवसे रामः सौमित्रिमब्रवीत्	४
प्रयागमभितः पश्य सौमित्रे धूममुत्तमम् ।	

व तदनंतरं पर्वतशिखरावरून हिंडणाच्या सिंहांप्रमाणे त्या निर्जन महावनांत असलेल्या त्या महाबलाढ्य रघुवंशवर्धक राम-लक्ष्मणांना भय वाटलं नाही आणि ते घाबरूनही गेले नाहीत. (३०-३५)

याप्रमाणे महामुनि वाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडापैकी त्रिपञ्चाशः सर्ग समाप्त झाला ॥ ५३ ॥

त्या मोठ्या वृक्षासमीप ती शुभ रात्र काढून चांगला सूर्योदय झाल्यावर ते त्या प्रदेशांतून पुढे चालते झाले आणि फारच मोठे वन ओलांडून गेल्यावर जेथे यमुनेचा भागीरथीशी संगम होत आहे, त्या प्रयाग देशाला जाण्याकरिता ते निघाले. पूर्वी कधी न पाहिलेले असे नाना प्रकारचे भूमिप्रदेश आणि मनोहर देश ठिक-ठिकाणी अवलोकन करीत करीत ते यशस्वी रामलक्ष्मण चालले आणि नाना प्रकारचे प्रफुल्लित वृक्ष त्यांनी यथेष्ट अवलोकन केले. जातां जातां दिवस अस्ताला जाण्याची वेळ होताक्षणीच राम लक्ष्मणाला म्हणाला, “ हे लक्ष्मणा, भगवान् अभीर्चं चिन्ह असा उत्कृष्ट धूम तूं या प्रयागापाशी अवलोकन कर. यावरून या ठिकाणी

अग्नेर्भगवतः केतुं मन्ये सन्निहितो मुनिः	५
नूनं प्राप्ताः स्म संभेदं गङ्गायमुनयोर्वयम् ।	
तथा हि श्रूयते शब्दो वारिणोर्वारिघर्षजः	६
दारूणि परिभिन्नानि वनजैरुपजीविभिः ।	
छिन्ना चाप्याश्रमे चैते दृश्यन्ते विविधा द्रुमाः	७
धन्विनौ तौ सुखं गत्वा लम्बमाने दिवाकरं ।	
गङ्गायमुनयोः संधौ प्रापतुर्निलयं मुनेः	८
रामस्त्वाश्रममासाद्य त्रासयन्मृगपक्षिणः ।	
गत्वा मुहूर्तमध्वानं भरद्वाजमुपागमत्	९
ततस्त्वाश्रममासाद्य मुनेर्दर्शनकाङ्क्षिणौ ।	
सीतयानुगतौ वीरौ दूरादेवावतस्थतुः	१०
स प्रविश्य महात्मानमृषिं शिष्यगणैर्युतम् ।	
शंसितव्रतमेकाग्रं तपसा लब्धचक्षुषम्	११

मुनि असावेत, असें वाटते. ( १-५ )

“ खरोखर आपण गंगा-यमुनांच्या संगमाजवळ आलों आहेत; कारण त्यांची उदकें एकमेकांवर आदळल्याकारणाने, उत्पन्न झालेला त्यांचा ध्वनि कानावर येत आहे. वनावर उपजीविका करणाऱ्या वनचरांनी ज्यांचीं काष्ठें तोडून नेलीं आहेत, असे हे नाना प्रकारचे तुटके वृक्षही आश्रमांत दिसत आहेत. ” याप्रमाणे बोलणें चाललें आहे, तोंच सूर्य कळला असतांना सुखाने मार्ग चालून आलेले ते धनुर्धारी राम-लक्ष्मण गंगायमुनांच्या संगमासंनिध असलेल्या मुनींच्या निवासस्थानाजवळ गेले. राम आश्रमासंनिध प्राप्त झाला असतां त्याने धनुष्य धारण केलें असल्यामुळे तेथील पशुपक्षी भीतिग्रस्त झाले. एक क्षणभर मार्ग चालून पुढे गेल्यावर तो राम भरद्वाज मुनींच्या अगदी आश्रमासमीप गेला. तदनंतर भरद्वाज मुनींच्या दर्शनाची इच्छा धरून ते वीर राम-लक्ष्मण वरींवर येत असलेल्या सीतेसह आश्रमांत येऊन दूर उभे राहिले. ( ६-१० )

पुढे आंत येण्याची अनुज्ञा मिळाल्यावर राम पर्णकुटिकेमध्ये गेला, तों शिष्य-गणांनी परिवेष्टित असे महात्मे भरद्वाज ऋषि त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांचें व्रता-

हुताग्निहोत्रं दृष्ट्वैव महाभागः कृताञ्जलिः ।	
रामः सौमित्रिणा सार्धं सीतया चाभ्यवादयत्	१२
न्यवेदयत् चात्मानं तस्मै लक्ष्मणपूर्वजः ।	
पुत्रौ दशरथस्यावां भगवन् रामलक्ष्मणौ	१३
भार्या ममेयं कल्याणी वैदेही जनकात्मजा ।	
मां चानुयाता विजनं तपोवनमनिन्दिता	१४
पित्रा प्रव्राज्यमानं मां सौमित्रिरनुजः प्रियः ।	
अयमन्वगमद्भ्राता वनमेव धृतव्रतः	१५
पित्रा नियुक्ता भगवन्प्रवेक्ष्याम तपोवनम् ।	
धर्ममेवाचरिष्यामस्तत्र मूलफलाशनाः	१६
तस्य तद्वचनं श्रुत्वा राजपुत्रस्य धीमतः ।	
उपानयत् धर्मात्मा गामर्ध्यमुदकं ततः	१७
नानाविधानन्नरसान्वन्यमूलफलाश्रयान् ।	
तेभ्यो ददौ तप्तपा वासं चैवाभ्यकल्पयत्	१८

चरण मोठें कडकडात होतें; तपःरामथर्यानि सर्व जगतांतील सर्व कालच्या वृत्तांता-  
चें त्यांना ज्ञान होतें. आणि अग्निहोत्र होम देऊन ते एकाग्र बसले होते. त्यांचे  
दर्शन होतांक्षणीं महाभाग्यवान् रामाने लक्ष्मणासहवर्तमान हात जोडून त्यांना  
अभिवर्दन केलें व सीतेकडूनही त्यांना नमस्कार करविला. तदनंतर त्या मुर्तींना  
राम आपला वृत्तान्त सांगूं लागला की, “ हे भगवन्, आम्ही रामलक्ष्मण दश-  
रथाचे पुत्र आहोंत. ही माझी कल्याणी भार्या वैदेही जनकराजाची कन्या आहे  
व निष्पाप अशी ही माझ्याबरोबर निर्जन तपोवनामध्ये आली आहे. पिता मला  
वनवासांत पाठवूं लागला असतां हा माझा कनिष्ठ भ्राता सुमित्रापुत्र प्रिय लक्ष्मणही  
माझ्यासारखें व्रत धारण करून माझ्याबरोबर वनामध्ये आला. (११-१५ )

“ हे भगवन्, पित्याची आज्ञा झाली असल्यामुळे आम्ही तपोवनामध्ये जाणार  
आणि तेथे फलमूलांवर उपजीविका करून वानप्रस्थ धर्माचेच अवलंबन करणार  
आहोंत.” हें त्या विचारी राजकुमाराचें भाषण श्रवण करून धर्मात्म्या भरद्वाज-  
मुर्तींनी मधुपर्कारिता गाय, अर्घ्य आणि उदक हीं तेथे आणविलीं; वनांतील

मृगपक्षिभिरासीनो मुनिभिश्च समन्ततः ।	
राममागतमभ्यर्च्य स्वागतेनागतं मुनिः	१९
प्रतिगृह्य तु तामर्चामुपविष्टं स राघवम् ।	
भरद्वाजोऽब्रवीद्वाक्यं धर्मयुक्तमिदं तदा	२०
चिरस्य खलु काकुत्स्थ पश्याम्यहमुपागतम् ।	
श्रुतं तव मया चैव विवासनमकारणम्	२१
अवकाशो विविकोऽयं महानद्योः समागमे ।	
पुण्यश्च रमणीयश्च वसत्विह भवान्सुखम्	२२
एवमुक्तस्तु वचनं भरद्वाजेन राघवः ।	
प्रत्युवाच शुभं वाक्यं रामः सर्वहिते रतः	२३
भगवन्नि त आसन्नः पौरजानपदो जनः ।	
सुदर्शमिह मां प्रेक्ष्य मन्येऽहमिममाश्रमम्	२४
आगमिष्यति वैदेहीं मां चापि प्रेक्षको जनः ।	
अनेन कारणेनाहमिह वासं न रोचये	२५

फळें व मुळें यांचे तयार केलेले नाना प्रकारचे अन्नरस त्या मुनींनी त्यांना दिले व त्या तपस्वी भरद्वाजमुनींनी त्यांच्या वसतिस्थानाचीही सोय केली. राम तेथे आला असतां मृग, पक्षी आणि मुनि यांसहवर्तमान भरद्वाज मुनींनी त्याचें स्वागत केलें आणि मुनींसहवर्तमान ते त्यांच्या भोवताली बसले. तेव्हा त्यांच्या त्या आदरातिथ्याचा स्वीकार करून राम बसला असतां धर्माला अनुसरून भरद्वाजमुनि त्याला असें म्हणाले. ( १९-२० )

“ हे ककुत्स्थवंशजा रामा, बराच काळ लोटल्यावर तुला मी आज येथे आलेला पहात आहे व तुला निष्कारण वनवासांत पाठविल्याचेंही मी ऐकलें आहे. महानद्यांच्या संगमावर असलेला हा प्रदेश जनशून्य, पुण्य व रमणीय आहे. तेव्हा तूं येथे सुखाने रहा.” याप्रमाणे भरद्वाजमुनींनी सांगितलें अस्तां सर्वांच्या हिताविषयी तत्पर असलेला रघुवंशज राम त्यांच्याशीं शुभ भाषण करूं लागला. “ हे भगवन्, या आश्रमापासून नगरांतील व देशांतील लोक अगदी जवळचं आहेत आणि ते या आश्रमामध्ये माझी सहज भेट होते, असें समजून सीतेला

एकान्ते पश्य भगवन्नाश्रमस्थानमुत्तमम् ।	
रमते यत्र वैदेही सुखार्हा जनकात्मजा	२६
एतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं भरद्वाजो महामुनिः ।	
राघवस्य तु तद्वाक्यमर्थग्राहकमब्रवीत्	२७
दशक्रोश इतस्तात गिरिर्यस्मिन्निवत्स्यासि ।	
महर्षिसेवितः पुण्यः पर्वतः शुभदर्शनः	२८
गोलाङ्गूलानुचरितो वानरर्क्षनिषेवितः ।	
चित्रकूट इति ख्यातो गन्धमादनसन्निभः	२९
यावता चित्रकूटस्य नरः शृङ्गाण्यवेक्षते ।	
कल्याणानि समाधत्ते न माँहे कुरुते मनः	३०
ऋषयस्तत्र बहवो विहृत्य शरदां शतम् ।	
तपसा दिवमारूढाः कपालशिरसा सह	३१

व मला पाहण्याच्या उद्देशाने या आश्रमांत येऊं लागतील, असें मला वाटतें. तस्मात्, या कारणामुळे येथे वास्तव्य करणें मला योग्य वाटत नाही. (२१-२५)

“हे भगवन्, एकांत प्रदेशामध्ये एखादें उत्कृष्ट आश्रमस्थान असल्यास पहा; म्हणजे सुखाचा उपभोग घेत आलेली ही जनककन्या वैदेही तेथे सुखाने आनंदांत राहील. ” हें शुभ वाक्य श्रवण करून महर्षि भरद्वाज राघवाने दर्शविलेला उद्देश सिद्धीस जाईल, अशा रीतीने त्याला म्हणाले, “ वा रामा, येथून दहा कोसांवर एक पर्वत आहे, त्या ठिकाणीं तूं वास्तव्य कर. त्या पुण्यपर्वताचा महर्षींनी आश्रय केलेला आहे व त्याचें दर्शनही शुभकारक आहे. गाईच्या शेपटाप्रमाणे शेपूट असलेले गोलांगूलसंज्ञक वानर तेथे संचार करीत असतात व इतर वानर आणि अखलें तेथे वास्तव्य करीत असतात. गंधमादन पर्वताप्रमाणे असलेला तो पर्वत चित्रकूट म्हणून प्रसिद्ध आहे. चित्रकूटपर्वताच्या शिखराचें दर्शन झाल्याबरोबर मनुष्याच्या मनांत साद्विचारच येऊं लागतात; मोहाकडे त्याची प्रवृत्तीच होत नाही. त्या ठिकाणीं अनेक ऋषि शोकडो वर्षेपर्यंत शंकरासहवर्तमान × क्रीडा करून तपाच्या योगाने स्वर्गाला गेलेले आहेत. (२६-३१)

× ‘कपालशिरसा’ या पदाचा अर्थ शंकर असा सरळ होत असतांना टीकाकारांनी ओढूनताणून कांहीतरी अर्थ केलेला आहे, तो योग्य दिसत नाही.

प्रविविक्तमहं मन्ये तं वासं भवतः सुखम् ।	
इह वा वनवासाय वस राम मया सह	३२
स रामं सर्वकामैस्तं भरद्वाजः प्रियातिथिम् ।	
सभार्यं सह च भ्रात्रा प्रतिजग्राह हर्षयन्	३३
तस्य प्रयागे रामस्य तं महर्षिमुपेयुषः ।	
प्रपन्ना रजनी पुण्या चित्राः कथयतः कथाः	३४
सीतातृतीयः काकुत्स्थः परिश्रान्तः सुखोचितः ।	
भरद्वाजाश्रमे रम्ये तां रात्रिमवसत्सुखम्	३५
प्रभातायां तु शर्वर्यां भरद्वाजमुपागमत् ।	
उवाच नरशार्दूलो मुनिं ज्वलिततेजसम्	३६
शर्वरीं भगवन्नद्य सत्यशील तवाश्रमे ।	
उषिताः स्मोऽह वनतिमनुजानांतु नो भवान्	३७
रात्र्यां तु तस्यां व्युष्टायां भरद्वाजोऽब्रवीदिदम् ।	
मधुमूलफलोपेतं चित्रकूटं व्रजेति ह	३८

“मला वाटते, त्या ठिकाणीं तुझे वास्तव्य एकांतामध्ये सुखाने होईल अथवा हे रामा, वनवासाकरिता तूं येथेच माझ्या संनिध रहा.” तदनंतर सर्व इष्ट वस्तु अर्पण करून त्या भरद्वाजमुनीनी, भार्या सीता आणि भ्राता लक्ष्मण यांसहवर्तमान त्या प्रिय अतिथि रामाचें त्याला आनंद होईल, अशा रीतीने आदरातिथ्य केलें. असो. तेव्हा प्रयागतीर्थाचे ठिकाणीं त्या महर्षीची भेट घेऊन राम अद्भुत कथा सांगत असतांना शुभकारक अशी रात्र झाली. तेव्हा सुखाची सवय असलेला व श्रांत झालेला राम भरद्वाजमुनींच्या रम्य आश्रमामध्ये सीता व लक्ष्मण यांसहवर्तमान ती रात्र सुखाने राहिला नंतर रात्र उजाडल्यावर अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या त्या भरद्वाजमुनींकडे जाऊन तो पुरुषश्रेष्ठ राम त्यांना म्हणाला, “ हे भगवन्, हे सत्यशील मुने, ही रात्र आपल्या आश्रमामध्ये आम्ही वास्तव्य केलें. आता आपण आम्हांला जाण्याची अनुज्ञा या. ” ( ३२-३७ )

त्या वेळीं ती रात्र निघून गेल्यावर भरद्वाज त्याला म्हणाले, “ मध, सुळें आणि फळें यांनी युक्त असलेल्या चित्रकूटपर्वतावर जा. हे महाबलाढ्य रामा, त्या

वासमौपयिकं मन्ये तव राम महाबल ।	
नानानगगणोपेतः किन्नरोरगसेवितः	३९
मयूरनादाभिरतो गजराजनिषेवतः ।	
गम्यतां भवता शैलश्चित्रकूटः स विश्रुतः ।	
पुण्यश्च रमणीयश्च बहुमूलफलायुतः	४०
तत्र कुञ्जरयूथानि मृगयूथानि चैव हि ।	
विवरन्ति वनान्तेषु तानि द्रक्ष्यासे राघव	४१
सरित्प्रस्त्रवणप्रस्थान्दरीकन्दरनिर्झरान् ।	
चरतः सीतया सार्धं नन्दिष्यति मनस्तव	४२

प्रहृष्टकोयष्टिभकोकिलखनैर्विनोदयन्त च सुखं परं शिवम् ।

मृगैश्च मत्तैर्बहुभिश्च कुञ्जरैः सुरम्यमासाद्य समावसाश्रयम् ४३

इत्यार्षे श्रीमद्रामा० वाल्मी० आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुष्पञ्चाशः सर्गः ५४ [२१९९]

ठिकार्णां तुल्ये वास्तव्ये होषे येन्य आहे, असं मला वटते. त्या पर्वतावर नाचा प्रकारचे वृक्षसमुदाय आहेत. किन्नर आणि उरग तेथे वास्तव्य करीत आहेत. मयूरपक्ष्यांच्या ध्वनींनी तो गर्जन राहिलेला आहे व मोठमोठ्या गजांनी त्याचा अश्रय केलेला आहे. चित्रकूट म्हणून तो प्रख्यात आहे आणि पवित्र व रमणीय असून नाना प्रकारच्या फलमूलांनी संपन्न आहे. करिता अशा पर्वतावर तू जा. हे राघवा, त्या ठिकार्णां वनांतून गजांचे व मृगांचे कळप संचार करीत असतात, ते तू अवलोकन करशील व लहान लहान जलप्रवाहांनी युक्त असलेली पर्वतशिखरे, दऱ्या, गुहा व झरे हींही तुझ्या अवलोकनांत येतील आणि सीतेसहवर्तमान तेथे तू संचार करू लागलास, म्हणजे तुझ्या मनला आनंद होईल. आनंदित झालेल्या टिड्डी व केकिल पक्षांच्या शब्दांनी चित्ताला आनंद देणारा, सुखावह, अत्यंत कल्याणकरक आणि मत्त मृग व अनेक गज यांमुळे अत्यंत रमणीय असा जो आश्रमस्थानभूत असलेला चित्रकूट पर्वत तेथे तू वास्तव्य कर. (३८-४३)

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अयोध्याकांडांपैकी चौपञ्चावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५४ ॥

म० २३ ( अयोध्या )

पञ्चपञ्चाशः सर्गः ।

उपित्वा रजनीं तत्र राजपुत्रावरिन्दमौ ।  
 महर्षिमभिवाद्याथ जग्मतुस्तं गिरिं प्रति १  
 तेषां स्वस्त्ययनं चैव महर्षिः स चकार ह ।  
 प्रास्थितान्प्रेक्ष्य तांश्चैव पिता पुत्रानिवारसान् २  
 ततः प्रचक्रमे वक्तुं वचनं स महामुनिः ।  
 भरद्वाजो महातेजा रामं सत्यपराक्रमम् ३  
 गङ्गायमुनयोः संधिमादाय मनुजर्षभ ।  
 कालिन्दीमनुगच्छेतां नदीं पश्चान्मुखाश्रिताम् ४  
 अथासाद्य तु कालिन्दीं प्रतिश्रोतः समागताम् ।  
 तस्यास्तीर्थं प्रचरितं प्रकामं प्रेक्ष्य राघव ५  
 तत्र यूयं प्लवं कृत्वा तरतांशुमतीं नदीम् । ६  
 ततो न्यग्रोधमासाद्य महान्तं हरितच्छदम् ।  
 परीतं बहुभिर्वृक्षैः श्यामं सिद्धोपसेवितम् ७  
 तास्मिन्सीताञ्जलिं कृत्वा प्रयुञ्जीताशिषां क्रियाम् ।

त्या भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये ती रात्र काढल्यावर ते शत्रुदमन करणारे राजपुत्र राम-लक्ष्मण भरद्वाज महर्षिंना अभिवंदन करून त्या पर्वताकडे निघाले असतां, त्यांना निघालेले पाहून ज्याप्रमाणे औरस पुत्रांकरिता पिता पुण्याहवाचन करितो, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकरिता पुण्याहवाचन केले. नंतर महातेजस्वी भरद्वाज महामुनींनी अमोघपराक्रमी रामाशीं भाषण करण्यास आरंभ केला की, “ हे पुरुषभ्रेष्ठा रामा, गंगा आणि यमुना यांच्या संगमापर्यन्त ज जून, तेथून पश्चिमेस यमुना नदीच्या काठाकठाने तुम्ही जा आणि ती नदी जेथे उलटी वहात आहे, तेथे अतिशय प्रचारांत असलेला नावेचा उत्तर दृष्टोत्पत्तीस आल्यावर, हे राघवा, त्या ठिकाणीं तुम्ही कांहीतरी तरून जाण्याचें साधन करा आणि यमुना नदी तरून जा. ( १-६ )

“तदनंतर हिरव्या पानांनी युक्त, अनेक वृक्षांनी परिवेष्टित, श्यामवर्ण आणि सिद्धांनी आश्रित असा मोठा वटवृक्ष लागला, म्हणजे सीतेने हात जोडून त्याची



समासाद्य च तं वृक्षं वसेद्वातिक्रमेत वा ।	
क्रोशमात्रं ततो गत्वा नीलं प्रेक्ष्य च काननम्	८
सल्लकीवदरीमिश्रं राम वन्यैश्च यामुनैः ।	
स पन्थाश्चित्रकूटस्य गतस्य बहुशो मया	९
रम्यो मार्दवयुक्तश्च दावैश्चैव विवर्जितः ।	
इति पन्थानमादिश्य महर्षिः संन्यवर्तत	१०
अभिवाद्य तथेत्युक्त्वा रामेण विनिवर्तितः ।	
उपावृत्ते मुना तस्मिन् रामो लक्ष्मणमब्रवीत्	११
कृतपुण्याः स्म भद्र ते मुनिर्यज्ञोऽनुकम्पते ।	
इति तौ पुरुषव्याघ्रौ मन्त्रयित्वा मनस्विनौ	१२
सीतामेवाग्रतः कृत्वा कालिन्दीं जग्मतुर्नदीम् ।	
अथासाद्य तु कालिन्दीं शीघ्रस्रोतस्विनीं नदीम्	१३
चिन्तामापोदरे सद्यो नदीजलतितीर्षवः ।	
तौ काष्ठसंघाटमथो चक्रतुः सुमहाप्लवम्	१४

आर्षवी करावी अणि त्या वृक्षापाशी आल्यावर तुम्ही तेथे राहवें अथवा तेथून पुढे जावें. तेथून एत कोसभर गेल्यानंतर सल्लकी व दरी या वृक्षांनी युक्त व यमुनातीराला असलेल्या श्वपदांनी संपन्न असें नीलवर्ण वन दृष्टोत्पत्तीस आलें, म्हणजे तोच चित्रकूट पर्वताचा मार्ग होय; मी त्या मार्गाने पुष्कळ वेळ गेलों आहे. तो मोठा रमणीय व शूद्र असून, त्यांत कधी वणवे लागत नाहीत.” (७-१०)

याप्रमाणे मार्ग सांगितल्यावर महर्षि परत फिरले व “ठीक आहे,” असें म्हणून रामानेही अभिवंदनपूर्वक त्यांना परत फिरविलें. ते मुनि परत फिरल्यावर राम लक्ष्मणाला म्हणाला, “तुजें कल्याण असो. ज्या अर्थी भरद्वाजमुनि आपणांवर दया करीत आहेत, त्या अर्थी आपण कांहीतरी पुण्य केलें आहे.” याप्रमाणे ते विचारी पुरुषश्रेष्ठ रामलक्ष्मण आपआपसांत बोलून आणि सीतेला पुढे घालून यमुनानदीकडे गेले. तदनंतर शीघ्रप्रवाह ने युक्त असलेल्या यमुनानदीसमीप आल्यावर त्या नदीच्या उदकांतून लगेच तरून जाण्याची इच्छा करणाऱ्या त्या त्रिवर्गिना भरद्वाजांनी सांगितल्याचें (प्लव तयार करण्यासंबंधी) स्मरण झालें. तेव्हा काष्ठें

शुक्लैर्वन्यैः समाकीर्णमुरीरैश्च समावृतम् ।	
ततो वैतसशाखाश्च जम्बुशाखाश्च वर्यवान्	१५
चकार लक्ष्मणद्विष्टत्वा सीतायाः सुखमासनम् ।	
तत्र श्रियमिवाचिन्त्यां रामो दाशरथिः प्रियाम्	१६
ईषत्सलज्जमानां तामध्यारोपयत प्लवम् ।	
पाश्वे तत्र च वैदेह्या वनने भूषणानि च	१७
प्लवे कठिनकाजं च रामश्चक्रे सहायुधैः ।	
आरोप्य सीतां प्रथमं संघाटं परिगृह्य तौ	१८
ततः प्रतरेतुर्यत्तौ प्रीतौ दशरथात्मजौ	१९
कालिन्दीमध्यमायाता सीता त्वेनामवन्दत ।	
स्वास्ति देवि नराभि त्वां पारयेन्मे पतिव्रतम् ॥	
यक्ष्ये त्वां गोसहस्रेण सुराघटशतेन च	२०
स्वस्ति प्रत्यागते रामे पुरीमिश्वाकुपालिताम् ।	
कालिन्दीमथ सीता तु याचमाना कृताञ्जलिः	२१

एकत्र बांधून त्यांनी एक मोठासा पेठा तयार केला व वनातील वाळलेली काष्ठे त्यांत घातली आणि काढ्या व ळ्याने तो मढविला. ( ११-१५ )

तदनंतर वर्यवान् लक्ष्मणाने वैतस वृक्षांच्या व जंबू वृक्षांच्या फांद्या तोडून आणून सुखाने बसतां येईल, अशी जागा सीतेकरिता तयार केली. अचित्त्व प्रभावाने युक्त असलेली लक्ष्मणची क्रीं कय, अशा त्या किंचित् सलज्ज अशा आपल्या प्रियेला दाशरथि रामाने पेठ्यावर चढविलें आणि त्या पेठ्यावर एका वाजूला सीतेचीं वस्त्रें, भूषणें, कुदळ व पेठी हें सामान आयुधांसुद्धा ठेवून दिलें. मग त्या दोघांनी तो पेठा, हातांनी धरून ठेऊन, प्रथम सीतेला त्यावर बसवून, नन्तर स्वतः बसून ते जितेंद्रिय दशरथपुत्र आनंदाने तरून आऊं लागले. यमुनेच्या मध्यभागी आल्यानंतर सीता वंदन करून तिला म्हणाली, " हे देवी, मी जशी तुझ्यांतून तरून जात आहे तसें मझ्या पतीने स्वीकारलेलें व्रत पार पडावें. इक्ष्वाकुवंशजांनी रक्षण केलेल्या अयोध्यानगरीला राम मुखरूप परत आल्यावर सहस्र गाई व शंभर मद्यघट यांच्या योगाने मी तुझे पूजन करीन." ( १६-२१ )

तीरमेवाभिसंप्राप्ता दक्षिण वरवणिनी ।	
ततः प्लुवेनांशुमतीं शीघ्रगःसूर्मिमालिनीम्	२२
तीरजैर्बहुभिवृक्षैः संतेरुर्यमुनां नदीम् ।	
तेषु ते प्लवमुत्सृज्य प्रस्थाय यमुनावनात्	२३
श्यामं न्यग्रोधप्रासेदुः शीतलं हरितच्छदम् ।	
न्यग्रोधं समुपागम्य वैदेही चाभ्यवन्दत	२४
नमस्तेऽस्तु महावृक्ष पारयेन्मे पतिव्रतम् ।	
कौसल्यां चैव पश्येम सुमित्रां च यशस्विनीम्	२५
इति सीताञ्जलिं कृत्वा पर्यगच्छन्मनस्विनी ।	
अवलोक्य ततः सीतामायाचन्तीमनिन्दिताम्	२६
दयितां च विधेयां च रामो लक्ष्मणमब्रवीत् ।	
सीतामादाय गच्छ त्वमग्रतो भरतानुज	२७
पृष्ठतोऽनुगमिष्यामि सायुधो द्विपदां वर ।	
यद्यत्फलं प्राथेयते पुष्पं वा जनकात्मजा	२८

याप्रमाणे सीता यमुनेची ह त जोडून प्रार्थना करीत असतांनाच ती श्रेष्ठ स्त्री नदीच्या दक्षिण तीराला जाऊन पोचली आणि येणेप्रमाणे तीरावर असलेल्या अनेक वृक्षांनी, लाटांनी व शीघ्रप्रवाहाने युक्त असलेली सूर्यकन्या यमुनानदी ते तरून गेले व त्या तीरावरील वृक्षांमध्ये तो पेटा टाकून देऊन ते यमुनेच्या वनांतून पुढे गेले असतां हिरव्या पानांनी युक्त, शीतल आणि श्यामवर्ण असा वटवृक्ष त्यांना लागला व त्या वटवृक्षासमीप आल्यानंतर सीता अभिवंदनपूर्वक त्याला म्हणाली, “ हे महावृक्षा, तुला माझा नमस्कार असो. माझ्या पतीच्या हातून चौदा वर्षे वनवास कारण्याचें व्रत शेवटास जावें आणि कौसल्येचें व यशस्विनी सुमित्रेचें मला दर्शन व्हावें. ” याप्रमाणे हात जोडून प्रार्थना करीत करीत त्या विचारी सीतेने त्या वटवृक्षाला प्रदक्षिणा केली. ( २२-२६ )

तेव्हा प्रिय, आज्ञेत वागणारी आणि निष्पाप अशा सीता वृक्षाची प्रार्थना करीत आहे, असें अवलोकन करून राम लक्ष्मणाला म्हणाला, “ हे पुरुषश्रेष्ठा लक्ष्मणा, तूं सीतेला घेऊन पुढे चल; मी धनुष्य घेऊन मागून येतो. ही जनक-

तत्तत्प्रयच्छ वैद्यह्या यत्रास्या रमते मनः ।	
एकैकं पादपं गुलमं लतां वा पुष्पशालिनीम्	२९
अदृष्टरूपां पश्यन्ती रामं पप्रच्छ सावला ।	
रमणीयान्वहृविधान्पादपान्कुसुमोत्करान्	३०
सीतावचनसंरब्ध आनयामास लक्ष्मणः	३१
विविचित्रवालुकजलां हंससारसनादिताम् ।	
रेमे जनकराजस्य सुता प्रेक्ष्य तदा नदीम्	३२
क्रोशमात्रं ततो गत्वा भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।	
बहून्मेघ्यान्मृगान्हत्वा चैरतुर्यमुनावले	३३

विहृत्य ते वह्निपूगनादित शुभे वने वारणवानरायुते ।

समं नदीवप्रमुपेत्य सत्वरं निवासमाजग्मुरदीनदर्शनाः ३४

इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्येऽथोऽध्याकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥५५॥

[ ३२३३ ]

कन्या जें जें फल अथवा पुष्प मागेल आणि ज्या ज्या वस्तूवर हिचें मन जाईल, ती ती तूं हिला आणून दे. याप्रमाणे रामाने लक्ष्मणाला सांगितल्यानंतर वृक्ष, झुडूप अथवा पुष्पवेली असें जें कांहीं पूर्वी पाहण्यांत न आलेलें सीतेच्या दृष्टी-त्पत्तीस येऊं लागलें, त्या प्रत्येकाबद्दल ती अबला रामाला वेगवेगळें विचारूं लागली आणि सीतेने सांगतांक्षणीं लक्ष्मणही त्वरा करून नाना प्रकारच्या रमणीय वृक्षांचे पुष्पगुच्छ तिला आणून देऊं लागला. जातां जातां आश्चर्यकारक वाकू व उदक यांनी युक्त आणि हंस सारस पक्ष्यांनी नादित अशी यमुना नदी अवलोकन करून जनककन्येच्या चित्ताला आनंद वाटला. ( २७-३२ )

असो. तेथून एक कोस गेल्यावर भ्राते राम-लक्ष्मण अनेक पवित्र भृग मारून यमुनेच्या वनांत संचार करूं लागले आणि मयूर पक्ष्यांच्या समुदायांनी नादित व गज आणि वानर यांनी युक्त अशा त्या शुभ वनामध्ये विहार केल्यावर सत्वर नदीच्या तीरीं धेऊन ते भव्य त्रिवर्ग निवसस्थानाला गेले. ( ३३-३४ )

याप्रमाणे महामुनिवाल्मीकिप्रणीत श्रीमद्रामायणसंज्ञक आदिकाव्यांतील अथोऽध्या-कांडापैकी पंचावशावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५५ ॥

श्री वाल्मीकि-रामायणांतील

अयोध्या काण्डाच्या पूर्वार्धाचे

## निरीक्षण

प्रास्ताविक

श्री महर्षि वाल्मीकींच्या रामायणांतील बालकाण्डाचे निरीक्षण प्रथम भागा-  
मध्ये करून, त्या काळच्या ऋषींनी त्या वेळच्या तरुणांचीं मनं रावणाचें साम्राज्य  
उलथून पाडण्याच्या व धर्माचें ( राम- ) राज्य स्थापण्याच्या कल्पनेने कशीं भारलीं,  
हें दाखविलें. या विचारक्रान्तीचा परिणाम हळूहळू जसा व्हावयाचा तसाच  
झाला. दशरथाच्या विख्यात राजसूय यज्ञांत ऋषि व देव यांनी मिळून “रावणाच्या  
पाशवी शक्तीने उभारलेल्या साम्राज्याचा नाश करण्याचा जो ठराव केला होता,”  
तो कसा सफल झाला, याचें वर्णन यापुढील काण्डांत हळूहळू यावयाचें आहे.

बालकाण्डाच्या पुढचें अयोध्याकाण्ड आहे. या काण्डांत राजा दशरथाच्या  
घरची कौटुम्बिक स्थिति प्रथमतः प्रामुख्याने वर्णिलेली दिसते. राजा दशरथाच्या  
तीन मुख्य राण्या होत्या. कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या त्या तीन राण्या होत.  
यांशिवाय तीनशे साडे तीनशे लम्बाच्या बायका त्यास होत्या ! या इतर बायकांचें  
फारसें वर्णन या काव्यांत नाही. पण वरील तीन राण्यांमध्ये आपसांत धुंसपूस  
होती व त्यामुळे दशरथाचें मन आंतून अस्वस्थच होतें, हें मात्र रामायणांत  
स्पष्ट दिसतें. पुष्कळ बायका असल्या, म्हणजे नवऱ्याची कशी स्थिति होते, त्याचें  
उत्तम चित्र दशरथ राजाच्या गृहस्थितींत पाहण्यासारखें आहे.

कौसल्या राणी ही पट्टराणी व सर्वांत मुख्य महाराणी होती. नांवाचा मोठे-  
पणाच काय तो हिला लाभलेला होता. राम वनांत जाईपर्यंत म्हणजे तो २८  
वर्षांचा होईपर्यंत हिला फारसे सुखाचे दिवस लाभले नव्हते व हें सर्व राम,

लक्ष्मण, दशरथ, सुमंत्र या सर्वास पूर्णपणे माहीत होतें. म्हणजे ही घरगुती गुप्त शोध उघड होण्याइतकी प्रकट होती !

दशरथराजा म्हातारा होता व त्याने उतार वयांत कैकेयीशी लग्न केलें होतें. म्हातारपणामुळे कैकेय राजा आपली मुलगी दशरथास देण्यास तयार होईना, तेव्हा “ हिच्या ( कैकेयीच्या ) मुलास गादी देईन, ” असा गुप्त करार दशरथाने कैकेयराजाशी केला व या मुलीशी लग्न केलें ! म्हातारा नवरा, तरुण नवरीच्या मुठींत जातो, त्याप्रमाणे राजा दशरथ कैकेयीच्या कक्षांत सर्वस्वी गेला होता. रात्रंदिवस तो कैकेयीच्या वाड्यांत पडून असे व त्यामुळे कैकेयीचा कुरी फारच वाढला होता व तो इतर राण्यांस वारंवार जाचकही होत असे. यामुळे या राण्यांची वारंवार आपसांत धुसफूस चालत असे; पण कैकेयीचें पारडें दशरथाच्या तेंथेच पडून राहण्याने नेहेमीच जड झालेलें सर्वांच्या प्रत्ययास येई !

दशरथाची ही गृहस्थिति मुलीच समाधानकारक नव्हती. त्याचें मन कैकेयी-विषयी साशंकच होतें. त्याचें वचनही पूर्वी सांगितल्याप्रमाणे गुंतलेलें होतें. या वचनामुळे कैकेयी फारच चढेल बनलेली होती. बाहेरून ती सर्वास सारखें वागवी; पण आंतून तिला या वचनाचें सामर्थ्य माहीत होतें.

हें वचन फोल ठरवावें, म्हणून दशरथाने भरत-शत्रुघ्नांना आजोळीं पाठवले, तें १२ वर्षे झालीं, तरी परत आणलें नाहीं; इतकेंच नव्हे तर त्यांना न बोलावतां व त्यांच्या मामालाहि न बोलावतांच रामाला गादीवर बसवण्याचाही त्याने प्रयत्न केला ! एवढ्याने साधेल, असं दशरथास वाटलें होतें; पण तें साधलें नाहीं व कैकेयीच्या पक्षाच्या प्रयत्नांस शेवटीं यश आलें.

राजाचें लग्न झालें म्हणजे राणीबरोबर माहेरचे बरेच लहानमोठे लोक येऊन सासरच्या गावीं रहात असत. यांत कांही नातलग मोठे मानकरीहि असत व कांही दासदासीहि असत. यांचेच पक्ष बनत, वाढत व यांची आपसांत धुसफूस नेहमी चालत असे.

**कौसल्या, सुमित्रा व कैकेयी** यांचे परिवार अयोध्येत अशा रीतीने येऊन

बसले होते व वाढलेही होते. ते सर्व अयोध्येचे नागरिकच बनले होते. दशरथ-राजाचा गोतावळा तर फारच मोठा होता व तो स्वतः राज्यच करीत असल्याने त्याच्या शब्दास मान्यता फार मोठी होती. यामुळेच जरी वचन गेलेलें असलें, तरी भरतास १२ वर्षे बाहेर काढला, म्हणजे रामाचा राज्याभिषेक आपल्या स्वतःच्या वजनाने निर्विघ्नपणें पार पडेल, असें त्यास वाटलें, तें मुळीच अयोग्य नव्हतें; पण कैकेयीने त्यास त्याच्याच वचनांत पकडून घट्ट धरल्यामुळे त्यास मुळीच हालचाल करतां आली नाही व शेवटीं तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याला करणें भाग पडलें. अशा रीतीने या सप्तादाला स्वतःच्या मर्जीविरुद्ध करण्यास भाग पाडण्याइतकें सामर्थ्य या पारिवारिक लोकांच्या पक्षांत होतें, हें येथे पाहण्यासारखें आहे.

दशरथ कोसल देशाचा अधिपति होता व त्याच देशांतील दुसऱ्या प्रांतांतील राजपुत्री कौसल्या ही होती. कोसलराजाची कौसलकन्या ही स्त्री असल्यामुळे बौद्धांनी हें बहिणभावांचें लग्न होतें, असें केवळ नालस्ती करण्यासाठीच लिहून ठेवलें ! वस्तुतः यांत ऐतिहासिक सत्य मुळीच नाही. बुद्धांनी वैदिक धर्माचा अशी पुष्कळ प्रकारें नालस्ती केलिली आहे. ती त्या वेळीं जरी त्यांस आपला संप्रदाय वाढवण्यास उपयोगी पडली असली, तरी ती आज उपेक्षणीयच ठरण्यासारखी आहे. कोसल देशाचे दोन भाग होते व दोन स्वतंत्र राजे त्यांवर राज्य करीत होते, हें पाहिलें म्हणजे वरील कोडे सहज उलगडण्यास रेंखें आहे.

रामाच्या आईचें नांव संबंध रामायणांत नाही व तसेंच तें भरताच्या आईचेंहि नाही. 'कौसल्या' व 'कैकेयी' हीं देशनांवें किंवा आडनांवें आहेत. सध्या 'कोसलकर' व 'कैकयकर' (अथवा कोसलकरीण किंवा कैकयकरीण) म्हणावें, त्याप्रमाणे हीं देशनांवें आहेत. या मुख्य राण्यांचीं नांवें सर्व रामायणांत नाहीत; पण मधल्या 'सुमित्रे' चें मात्र नांव आहे. पण या सुमित्रेस रामायणांतील राजकारणांत फारसे महत्त्व नाही. कौसल्या पट्टराणी म्हणून व कैकेयी आवडती म्हणून जशा मानाने झळकतात, तसें सुमित्रेचें नाही. ती इतरांची मनधरणी करीत, गरीबीने पडतें घेऊन वागत असलेली दिसते. नेहेमी पडतें घेणाऱ्या सुमित्रेचें नांव दिलें जातें व मानसन्मान असलेल्या कौसल्या व कैकेयी-

चें नांव दिलें जात नाही, यावरून प्रतिष्ठित स्त्रियांचें नांव सन्मानासःठीक घेतलें अत नसे, असें दिसतें, असें कित्येक म्हणतात; पण सीतेचें नांव रामायणभर आलिलें आहे. 'वैदेही, मैथिली' हीं 'तिचीं आडनांवां जशीं आहेत; तसेंच 'सीता' हें हे नांव रामायणांत प्रसिद्ध आहे. मग कैसल्या-कैकयींचीं नांवां न घेण्याचें करण दुसरें कांहीतरी असावें, असें म्हणणें भाग पडतें. त्या सीतेच्या सासूचा असल्यामुळे रामायणांत त्यांचा मान मोठा असणें स्वाभाविक आहे व सीता जरी आदर्श स्त्री असली, तरी ती त्यांची 'सून'च आहे. सासू-पेक्षा सुनेचा मान कमीच असणेंही अस्वाभाविक नाही. हे कैसल्या-कैकयींच्या नांवांचा उल्लेख नसण्याचें कारण या त्या वेळच्या मानपानाच्या कल्पनांत आहे कीं दुसरीकडे केठे सापडण्यासारखें आहे, तें सूत्र वाचकांनी पहावें.

दशरथाची ही कौटुंबिक परिस्थिति लक्षांत घेतली, म्हणजे त्याच्या मनाची स्थिति कशी असेल, याची कल्पना करतां येणें शक्य आहे. य संबंधींचें सविस्तर वर्णन आपण पुढे पाहणारच आहों. तत्पूर्वी कवीने जो आदर्शपुरुष राष्ट्राच्या पुढे ठेवला आहे व त्याकडून शत्रूचा निःपात करविला आहे, तो आदर्श पुरुष कसा आहे, तें प्रथम पाहूं—

### आदर्श युवराज.

आदर्श युवराज कसा असावा, त्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक सद्गुण कोणते असवे, कोणत्या गुणांनी मण्डित झालेला युवराज राज्यधुरा वाहण्यास योग्य आहे असें समजले जात असे, तें वाल्मीकि ऋषींनी श्रीरामचन्द्राच्या वर्णनामध्ये दाखविलें आहे. तें युवराजाचें वर्णन हें आहे—

### वीरत्व.

वीर्यवान् १।९; १।१३; संग्रामे क्रुद्धैः सुरासुरैरपि अप्रभृष्यः  
१।३०; वीर्यं शचीपतेस्तुल्यः।१।३२, २।३०; अप्रभृष्यपराक्रमः  
१।३४; यमशक्रसमो वीर्ये १।३९; पुरंदरसमो वीर्ये २।११;  
परपुरंजयः २।१; दिव्यः गुणैः शक्रसमः २।२८; सत्यपराक्रमः  
२।२८, २।४८; महेश्वासः २।४१; शौर्यवीर्यपराक्रमैः लोका-



भिरामः २ । ४४; सर्वशत्रुनिर्बहणः २।५३; विख्यातपौरुषः ३।२९;  
महासत्वः ३ । २८; गंधर्वराजप्रतिमः ३ । २८; आत्मवान् १ । ११;  
स्वेन महता वीर्येण न विस्मितः १ । १३; क्षात्रं स्वधर्मं बहु मन्यते  
१ । १६; क्षात्रात् महत्स्वर्गफलं मन्यते १ । १६; इष्वस्त्रे पितुः  
श्रेष्ठः १ । २०; अदीनः १ । २१; अदीनात्मा २ । ३५; धनुर्वेदविदां  
श्रेष्ठः १ । २९; लोके अतिरथसंमतः १ । २९; अभियाता १ । २९;  
प्रहर्ता १ । २९ सेनानयविशारदः १ । २९; देवासुरमनुष्याणां  
सर्वास्त्रेषु विशारदः २ । ३४; यदा संग्रामं व्रजति नाविजित्य  
विवर्तते २ । ३६-३७; कृतात्मा ३ । २३ ॥

शूर, पराक्रमी, वीर्यवान्, मोठें धनुष्य वापरणारा, महा बलवान्, इन्द्राप्रमाणे  
व यमाप्रमाणे शूर व पराक्रमी, युद्धामध्ये ज्याचा कधीहि पराजय होत नाही  
असा शूर, शत्रूचे किल्ले जिंकणारा, लढाईवर गेला तर विजय मिळवूनच परत  
येणारा, गंधर्वराजाप्रमाणे प्रतापी, ज्याचें पौरुष जगांत प्रसिद्ध आहे, क्षत्रियांचीं  
कर्तव्यें करून स्वर्ग प्राप्त होतो असें मानणारा, ज्यामध्ये दैन्य मुळीच नाही,  
धनुर्विद्येंत प्रवीण, अतिरथ्यांनी मान देण्यास योग्य, आपल्या वडिलांपेक्षाही  
युद्धविद्येंत अधिक निपुण, शत्रूवर चाल केव्हा करावी हें ज्यास उत्तमपणाने  
समजतें, शत्रूवर प्रहार करणारा, आपल्या सैन्याच्या हालचाली करण्यांत प्रवीण,  
तत्काळ निर्णय करणारा, देव राक्षस व मानव यांच्या सर्व शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण,  
अप्रतिम शूर असा जो युवराज असतो, तो सर्वास प्रिय होतो.

### विद्वत्ता व बुद्धिमत्ता.

युवराजाची विद्वत्ता व बुद्धिमत्ता कशी असावी, याविषयी वाल्मीकि ऋषि वर्णन  
करतात—

बुद्धिमान् १ । १३; स्मृतिमान् १ । २२; प्रतिभानवान् १ । २२;  
स्थिरप्रज्ञः १ । २४; बुद्ध्या बृहस्पतेस्तुल्यः १ । ३२; बृहस्पतिसमो  
मतौ १ । ३९; स्थिराचेत्तः २ । ३२; महामतिः २ । ३५; कुलो-  
चितमतिः १ । १६ ॥

युवराज बुद्धिमान्, स्मृतिमन्, स्थिरबुद्धिनि युक्त अर्थात् ज्याच्या बुद्धीमध्ये चञ्चलता नाही, असा महामति असावा, बृहस्पतीसमान बुद्धिवान् असावा, प्रतिभायुक्त ज्याची बुद्धि आहे, असा व आपल्या कुलाला शोभेल अशी ज्याची बुद्धि आहे, असा असावा. तसेंच—

विद्वान् १।१४; सर्वविद्याव्रतस्नातः १।२०; सम्यग् विद्याव्रत-  
स्नातः २।३४; शास्त्रसमूहेषु श्रेष्ठ्यं प्राप्तः १।२७; व्यामिश्रिकेषु  
श्रेष्ठ्यं प्राप्तः १।२७; यथावत् सांगवेदावित् १।२०; २।३४;  
शास्त्रज्ञः १।२५; गान्धर्वे श्रेष्ठः २।३५ ॥

युवराज विद्वान् असावा, सर्व विद्यांचें व वेदवेदांगांचें उत्तम अध्ययन केलेला, सर्व शास्त्रांचा ज्ञाता असावा, तो गनाविद्येतही निपुण असावा. तसेंच—

वाग्मी १।१८; मधुराभाषी १।१३; स्मितपूर्वाभिभाषी २।४२;  
प्रियंवदः १।१३; प्रियवादी २।३२; पूर्वभाषी १।१३; न अनृतकथः  
१।१४; मृदुपूर्वं भाषते १।१०; सत्यवाक् १।२१; सत्यवादी २।३२;  
२।४१; न दुर्वचः १।२४; उत्तरोत्तरयुक्तीनां वक्ता बृहस्पतिर्यथा  
१।१७; २।४३ ॥

युवराज उत्तम वक्ता असावा, त्याच्या वक्तृत्वामध्ये दोष नसावा, तो प्रिय व मधुर भाषण करणारा असावा, स्मित करून बोलणारा असावा, खोटे बोलणारा नसावा, कठोर व दुष्ट भाषण करणारा नसावा, बोलण्याने त्याने श्रोत्यांस वश करून घ्यावें अशी त्याची वाणी असावी, उत्तमोत्तम युक्त्या योजून आपलें म्हणणें श्रोत्यांस पटवणारा तो असावा. तसेंच—

धर्मज्ञः १।१५; २।३१; धर्मार्थतत्त्वज्ञः १।२२; सर्वात्मना धर्मं श्रितः  
२।४२; अश्रेयसि न रतः १।१७; न विरुद्धकथारुचिः १।१७; देश-  
कालवित् १।१८; ऋजुः १।२१; साधुः १।२१; २।३५; एकः साधुः  
१।१८; अर्थधर्मौ च संगृह्य सुखतन्त्रः १।२७; धर्मभृतां वरः १।२२;  
सत्यः सत्यपरायणः २।२९; श्रेयसां सम्यग्योक्ता २।४२; न विगृह्य  
कथारुचिः २।३२; शुचिः १।१५; सक्षात् धर्मः २।२९; दृढभक्तिः १।२४

युवराज धार्मिक असावा, धर्माचे सर्व तत्त्व जणगारा असावा, श्रेयःप्राप्तीच्या कार्यात ज्याची प्रवृत्ति आहे असा असावा, देश व काल यांचा संबंध ओळखून वागणारा असावा, सदाचारी सत्यनिष्ठ व सर्व प्रकारे धर्माचे पालन करणारा असावा, धर्म व अर्थ यांची प्राप्ति झाल्यावर मग सुखाकडे प्रवृत्त होणारा असावा, उर्गीच गप्पा हाकणारा अथवा लोकांच्या व्यर्थ कुटाळक्या करणारा नसावा, सर्व प्रकारे श्रेयःप्राप्तीची कामे वाढवणारा असा सज्जन असवा. तसेच—

अनसूयकः १।१९; २।३२; अनसूयः १।३०, २।३१; न मत्सरी १।३० ॥

अस्या, मत्सर आदि हीन मनःप्रवृत्ति युवराजामध्ये कधीहि असू नयेत, दुसऱ्यांचा उन्नति पाहून त्यास आनंद वाटावा, कधीहि त्यांचा हेवा त्याने करू नये. तसेच—

वृद्धानां प्रतिपूजकः १।१४; वृद्धसेवी २।४२; ब्राह्मणप्रतिपूजकः १।१५; कल्याणामिजनः १।२१; धर्मार्थदर्शिभिः वृद्धैः द्विजैः अभिविनीतः १।२१; श्रेष्ठैः धर्मार्थनिपुणैः द्विजैः अभिविनीतः २।३६; सत्पुरुषः २।२३; बहुश्रुतानां वृद्धानां ब्राह्मणानां उपासिता २।३३; अस्त्रयोग्यान्तरेष्वपि शीलवृद्धैः ज्ञानवृद्धैः वयोवृद्धैश्च सज्जनैः नित्यं कथयन्नस्ति १।१२; ॥

वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, शीलवृद्ध धर्मज्ञ अशा लोकांना आपल्याजवळ नेहमी वाळगणारा युवराज असावा. यांच्या सहवासाने बहुश्रुतपणा येतो व धर्मव्यवहार समजतो, थोडा वेळ मिळेल त्या वेळीहि अशा सज्जनांबरोबरच युवराजाने भाषण करावे. असे सज्जन सहवासांत असले, म्हणजे राजपुत्र सहसा विघडत नाहीत. म्हणून राजपुत्राला अशा थोर, सदाचारी लोकांचा सहवास मिळावा. उपरी व भुर्ख्या लोकांच्या सहवासांत राजपुत्राने राहू नये.

नित्यं प्रशान्तात्मा १।१०; विनीतः ३।४२; सानुक्रोश १।१५; जितक्रोधः १।१५; १।३०; नित्यं प्रग्रहवान् १।१५; कृतकल्पः १।२२; गुप्तमंत्रः १।२३; त्यागसंयमकालवित् १।२३; नासद्ग्राही

१। २४; अप्रमत्तः १। २४; कृतज्ञः १। २५; २। ३१; वृत्तसंपन्नः  
 १। ३४; सत्यसंधः २। ३१; शीलवान् २। ३१; क्षान्तः २। ३१; सान्त्व-  
 यिता २। ३१; श्रृक्षणः २। ३१; विजितेन्द्रियः २। ३१; न रागो-  
 पहितेन्द्रियः २। ४४; २। ४१; मृदुः २। ३२; सदा भव्यः २। ३२;  
 गुणसंपन्नः २। ४८; गुणैः विरोचते २। ४७; गुणज्येष्ठः ३। ४०;  
 गुणवान् ३। ४२; श्रेष्ठैः गुणैः युक्तः १। १९; बहुभिः अनुपमैः  
 गुणैः युक्तः १। ३५; सर्वैः गुणैः श्रेष्ठः २। २१ ॥

युवराज नेहमी शान्त असावा, नम्र असावा, रागीट नसावा, इन्द्रियें स्वाधीन  
 ठेवणारा असावा, त्याचे राजकीय बेत गुप्त रहावे, दान व संयम यांचा योग्य  
 काल कोणता तें जाणणारा असावा, उन्मत्त नसावा, कृतज्ञ असावा, सदाचारी व  
 शीलसंपन्न असावा, वचन पालन करणारा असावा. प्रेमळ असावा, स्नेह ठेवणारा  
 असावा, स्वभावाने मृदु असावा, सर्व श्रेष्ठ गुणांनी संपन्न असावा, भव्य असावा,  
 वाईट विचारांचें प्रहण करणारा नसावा. तसेंच—

प्रजाभिः अनुरक्तः १। १४; प्रजाः अनुरज्यते १। १४; दीनानु-  
 कम्पी १। १५; स्वगुणैः प्रजा अनुरक्षिताः ३। ४१; क्षमागुणैः  
 युक्तः १। ३२; २। ३० ॥

युवराज प्रजांवर प्रीति करणारा, आपल्या गुणांनी प्रजांना आनन्द देणारा,  
 क्षमा करणारा, दीनांवर दया करणारा असावा. तसेंच—

वपुष्मान् १। १८; तरुणः १। १८; अरोगः १। १८; रूपेः प-  
 संपन्नः १। ९; अनुपमः १। ९; सुभूः २। ४३; आयतताम्राक्षः  
 २। ४३; दीर्घवाहुः ३। २८; चन्द्रकान्ताननः ३। २९; प्रियदर्शनः  
 ३। २९; मत्तमातंगगामी ३। २८; राजीवपत्राक्षः ४। २; लोक-  
 पालोपमः १। ३४; भुवि श्रेष्ठः २। ३५;

युवराज तरुण असावा, निरोगी असावा, सुरूप असून शरीर सुदृढ व दिसा-  
 वयास भव्य असावें. डोळे कमलाप्रमाणे असावे, चन्द्राप्रमाणे तोंड असावें, मुवया  
 उत्तम असाव्या, बाहु मोठे असून पुष्ट असावे, मत्त हत्तीप्रमाणे डौलाने चालणारा

असावा. रोगी, खुजा, कृश, हिनदीन असा राजपुत्र नसावा. राजपुत्राचा एकंदर प्रभाव लोकांवर पडेल, असा तो असावा. तसेंच—

लोके पुरुषसारज्ञः १।१८; पुरुषान्तरकोविदः १।२५;  
स्वदोषपरदोषवित् १।२४; सर्वभूतानुकम्पकः १।३८; महीधरसमो  
वृत्त्यां १।३९ ॥

मनुष्यांच्या अन्तःकरणांत काय आहे, तें समजणारा युवराज असावा, समोर मनुष्य येतांच त्याच्या अन्तःकरणाचा ठाव घेणारा, मनुष्याची परीक्षा करणारा, अपले व दुसऱ्याचे दोष जाणणारा व ते सुधारावे कसे, तें ज्यस समजतें, असा तो असावा. सर्व प्राण्यांवर दया करणारा युवराज असावा. तसेंच—

न स्मरति अपकाराणां शतं १।११;

एकेन उपकारेण तुष्यति १।११;

उच्यमानोऽपि परुषं नोत्तरं प्रतिपद्यते । १।१० ॥

एक उपकार केला, तरी तेवढ्याने राजपुत्राला संतोष वाटावा, कोणी अनेक अपकार केल, तरी त्यांकडे त्याने पाहूं नये, कोणी कठोर भाषण केलें तरी युवराजाने कधीहि कठोर भाषण करूं नये, असा गंभीर व थोर मनाचा युवराज असावा. तसेंच—

निस्तन्द्री १।२४; न अलसः १।२७; निभृतः १।२३; संवृता-  
कारः १।२३; न हतः १।३० ॥

युवराज आळशी नसावा, तो उद्योगी, सभ्य, शान्त, असतांही अपल्या अन्तःकरणांतली गुप्त घेतांची गुप्तता नीट रीतीने जो ठेवूं शकतो, असा गंभीर असावा. उथळ मनाचा नसवा. गर्विष्ठ, घमंडखोर नसावा.

वैहारिकाणां शिल्पानां विज्ञातार्थविभागावित् । १।२८;

वारणवाजिनां आरोहे विनये चैव युक्तः १।२८ ॥

काव्यनाटकादि विहारशिल्पांमध्ये निपुण असतांही त्याची धर्मातुकूल मर्यादा पालन करणारा युवराज असावा व हत्ती आणि घोडे यांच्यावर बसण्यांत व त्यांना शिकवण्यांत प्रवीण असावा. काव्यनाटकादींमध्ये त्याने गहनच जालं

नये. आपलेपणा सोई नये व आपली मर्यादा उल्लंघिली न जाईल इकडे त्याने त्याने लक्ष्य द्यावें. तसेंच—

प्रजाजसुखे चन्द्रतुल्यः २।३०; सर्वप्रजाकान्तैः प्रीतिसंजननैः गुणैः युक्तः १।३२; उत्सवेषु पितेव परितुष्यति २।४१; मनुष्याणां व्यसनेषु भृशं दुःखितो भवति २।४०; संग्रामादागत्य पौरान् कुशलं परि पृच्छति २।३८; प्रजापालनसंयुक्तः २।४४; सर्वलोकस्य हिते निविष्टः २।५४; युनक्ति अर्थे प्रहृष्टः २।४६; दान्तैः सर्वप्रजाकान्तैः प्रीतिसंजननैः गुणैः विरोचमानः १।२।४७ वहिश्चर इव प्राणः गुणतः प्रजानां प्रियः १।२९ ॥

युवराज प्रजाजनांचें हित पाहणारा, प्रजाजनांना सुख होईल असे करणारा, प्रजांना सुख झालें असतां ज्याला आनंद होतो, प्रजांच्या दुःखने ज्याला दुःख होतें, प्रजांचें पालन करण्याच्या कार्यामध्ये जो सदैव गुंतलेला, प्रजांची आर्थिक सुधारणा करण्याचा विचार करणारा, प्रजांना सुख देणारे शुभ गुण ज्यामध्ये आहेत व त्यामुळे प्रजांना प्राणाहूनहि जो प्रिय वाटतो, असा युवराज असावा. तसेंच—

लौकिके समयाचारे विशारदः १।२२; अमोघक्रोधहर्षः १।२३; नास्य क्रोधः प्रसादश्च निरर्थकः २।४५; प्रग्रहानुग्रहयोर्यथान्यायं विचक्षणः १।२५; निग्रहस्य स्थानवित् १।२६; आयकर्मण्युपायज्ञः १।२६; संहृष्टव्ययकर्मवित् १।२६; सत्संग्रहानुग्रहणे स्थानवित् १।२६; वध्यानेष नियमात् हन्ति २।४६; अवध्येषु न कुप्यति २।४६; सहाय्यवान् १।२३ ॥

युवराज लौकिक व्यवहारांमध्ये प्रवीण असावा. त्याचा क्रोध व्यर्थ नसावा, म्हणजे ज्यावर तो प्रसन्न होईल, त्याचें कल्याण व्हावें व ज्यावर तो रागावेल त्याला योग्य शासन व्हावें. दण्ड देणें व अनुग्रह करणें हीं ज्याच्याकडून यथान्याय होत असतात, दुष्टांचा निग्रह कसा करावा, हें ज्यास समजतें, आय, व्यय यांचें तत्त्व ज्याला समजतें म्हणजे राष्ट्रांचें धन कसे वाढवावें व योग्य खर्च कसा करावा, तें ज्यास समजतें, सज्जनांचा संग्रह करावा व त्यांवर अनुग्रह कसा करावा व

दण्डनीयांचा निग्रह करून त्यांस दण्ड कसा द्यावा, हें ज्यास उत्तम कळतें, तसेंच अशा सुयोग्य मित्रांचें ज्यास सहाय्य आहे, असा युवराज असावा.

**भूतानां न अवज्ञेयः १।३१;**

**न कालवशानुगः १।३१;**

**संमतः त्रिषु लोकेषु १।३२;**

**अस्य अतुला कीर्तिः यशः तेजश्च वर्धते २।३३**

युवराज सर्व प्रजाजनांना प्रिय असावा, कालाचीच अपेक्षा न करित बसतो जो पुरुषार्थाने कालाला आपल्या अनुकूल बनवितो, म्हणून जो सर्वांना प्रिय होतो व ज्याची कीर्ति, यशस्विता व तेजस्विता चंद्रकडे वाढत असते, असा युवराज असावा.

### तरुणांचें शिक्षण,

युवराज किंवा राजपुत्र या गुणांनी युक्त असावा. राजपुत्रांच्या पुढे किंवा सरदारांच्या मुलांपुढे हा आदर्श वाळ्मांकि ऋषींनी ठेवला आहे. या गुणांचा अधिक विचार वाचकांनी करावा. देशांतिल पुढील पिढी कशी बनवावी, तिच्या पुढे आदर्श काय ठेवावा व तिचें शिक्षण कसें व्हावें, याचा उलगाडा येथे होण्यासारखा आहे.

तरुणांचें शिक्षण असें व्हावें व त्यांमध्ये हे गुण विकास पावलेले दिसावे, हें व्येय येथे आहे.

श्रीरामचंद्र या गुणांनी संपन्न होता, हा तरुणांचा अदर्श आहे. तरुणांनी आपली तुलना या आदर्शाशी करावी व आपणांला असें बनावयाचें आहे, असें मनांत बाळगावें.

विजयी राष्ट्रांतील तरुणांनी हा आदर्श आपणांपुढे नेहमी ठेवण्यासारखा आहे.

## रामायण-कालचे राजवाडे व नगरें.

रामायणामध्ये दशरथराजाच्या व रामाच्या राजवाड्यांचें वर्णन आहे. तसेंच वानरराज सुग्रीव, राक्षसराज रावण यांच्या मोठमोठ्या महालांचें वर्णनही पुढे येणार आहे. या वर्णनावरून हे राजवाडे फार मोठे, फार भव्य व गगनचुंबित होते, असें म्हणणें प्राप्त आहे.

### सात-मजली घरें.

‘विमान’ हा शब्द कमीत कमी सात मजले असलेल्या राजवाड्यांचा वाचक संस्कृतमध्ये प्रसिद्ध आहे.

### विमानो व्योमयाने च सप्तभूमिगृहेऽपि च ।

‘विमान’ हा शब्द आकाशयान व सात मजले असलेल्या घराचा वाचक आहे. ब्राह्मिहिराच्या बृहत्संहितेमध्ये दहा मजल्यांपर्यंत राजमहालांचें मोजमाप दिलें आहे. यावरून दहा मजले मोठमोठ्या राजवाड्यांना पूर्वी असत, असें दिसतें. भारत-चंपूमध्ये हस्तनापूरच्या उंच उंच घरांतून चन्द्राला जावें लागे, त्यामुळे रात्रौ जळत असलेल्या दिव्यांची जी काजळी चन्द्राला लागली, ती अजून धुतळी गेली नाही, असें तेथील उंच घरांचें वर्णन केलेलें आहे ! ही अतिशयोक्ति असली, तरी त्यावरून पूर्वी घरें सातसात मजली तरी उंच होती, हें सिद्ध होऊं शकतें. प्रत्येक मजला दहा फूट उंच धरला, तरी दहा मजल्यांसाठी १०० फूट म्हणजे सुमारे ७० हात उंची असली पाहिजे, हें निर्विवाद आहे.

वाल्मीकि रामायणामध्ये राजवाड्याला ‘हिमालया’ ची उपमा दिलेली आढळते. ती त्याच्या भव्यतेची, उंचीची व शुभ्र वर्णाची द्योतक आहे. राजवाड्यांना ‘सुधा’ म्हणजे चुना लावलेला असे. म्हणून त्यांस ‘सौध’ असें म्हणत. गिलावाही चुन्याचाच असे. यामुळे सौध हे हिमालयाप्रमाणे दिसणें शक्य आहे-

पुत्रैरनुगतः श्रीमान् श्रीमद्भिश्च महायशाः ।

प्रविवेश गृहं राजा हिमवत्सदृशं प्रियम् ॥

( वा० रा० बाल० ७७१९ )



राजपुत्रांचीं लमें हीऊन मुलांसह व सुनांसह राजा दशरथाने आपल्या राज-वाड्यांत प्रवेश केला, तेव्हाचें हें वर्णन आहे. " आपल्या पुत्रांसह महायशस्वी राजाने हिमालयासारख्या आपल्या राजवाड्यांत प्रवेश केला. " राजवाडा हिमालयासारखा होता, याचा अर्थ राजवाडा उंच, लांबरुंद, भव्य व पांढराशुभ्र होता, असा आहे. निदान सात मजले तरी हा राजवाडा उंच असावा. कित्येक चौक आंत असल्याने, हा फारच लांबरुंदही असावा, चुनेगची असल्याने तो पांढराशुभ्र असावा.

गावांतील देवतेच्या मन्दिराचें शिखर जितकें उंच असेल, त्यापेक्षा राहण्याचीं घरें कमी उंचीचीं असावीं, असा प्राचीन परिपाठ आहे. यावरून अयोध्ये-तील देवतामन्दिरें हीं या राजवाड्याच्यापेक्षाहि उंच असावीं व त्यापेक्षा राजवाडे उंचीने कमी असावे, असें दिसतें. या राजवाड्यापेक्षा इतर श्रीमंत लोकांचीं व सरदारांचीं घरें हीं कमी उंचीचीं असावीं, हें कमप्राप्तच आहे. तसेंच—

अवतार्य सुमन्त्रस्तु राघवं स्यन्दनोत्तमात् ।  
पितुः समीपं गच्छन्तं प्राञ्जलिः पृष्ठतोऽन्वगात् ॥  
स तं कैलासशृंगभं प्रासादं रघुनन्दनः ।  
आरुरोह नृपं द्रष्टुं सहसा तेन राघवः ॥

(वा० रा० अयोध्या. ३ । ३०-३२ )

' सुमन्त्राने रथातून रामाला उतरून घेतलें व तो रामाच्या मागोमाग चालूं लागला. रथातून उतरल्यानंतर कैलास-शिखराप्रमाणे असलेल्या त्या राजवाड्यामध्ये राजाचें दर्शन घेण्यासाठी राम त्वरेने वर चढून गेला. '

(कैलास-शिखराभं प्रासादं) हिमालयाच्या कैलास नामक शिखराप्रमाणे उंच दशरथाचा राजवाडा होता व त्या राजवाड्यांत जाण्यासाठी ( आरुरोह ) पायऱ्या चढून वर जावें लागत असे. म्हणजे पहिला मजला निदान आठदहा हात तरी जमिनीपासून उंच असावा व सर्व पायऱ्या चढल्याशिवाय राजवाड्यांत प्रवेश होणें शक्य नसावें, असें या वर्णनावरून वाटतें.

मोठ्या घरांचा पहिला मजला असाच उंच करण्याची वहिवाट फार प्राचीन आहे. जमिनीबरोबरच घर असलें, तर थोडा अधिक पाऊस पडतांच पाणी घरांत शिरण्याचा संभव असतो. पहिला मजलाच जमिनीपासून ८-१० हात उंच असला, म्हणजे खालचा पायाही मजबूत बांधून काढतां येतो. वाड्याची शोभा वाढते व पावसाचें पाणी आंत येण्याची कांही भीति रहात नाही. दशरथाचा राजवाडा हा असा पायऱ्या चढून आंत प्रवेश करतां येण्याजोगा भव्य व उंच होता. रामाला गादीवर बसवण्याचा निश्चय करण्यासाठी जी राजसभा भरली होती, त्यांत बसण्यासाठी राम जात आहे, त्या वेळचें हें वर्णन आहे. तसेंच आणखी पहा—

उपवासयितुं वीरं मन्त्रविन्मन्त्रकोविदम् ।  
 ब्राह्मं रथवरं युक्तं आस्थाय सुधृतव्रतः ॥  
 स रामभवनं प्राप्य पाण्डुराभ्रघनप्रभम् ।  
 तिस्रः कक्ष्या रथेनैव विवेश मुनिसत्तमः ॥  
 तमागत ऋषिं रामत्वरन्निव ससंभ्रमम् ।  
 मानयिष्यन् स मानाहं निश्चक्राम निवशनात् ॥  
 अभ्येत्य त्वरमाणोऽथ रथाभ्याशं मनीषिणः ।  
 ततोऽवतारयामास परिगृह्य रथात्स्वयम् ।

( वा. रा. अयोध्या. ५१४-७ )

रामाला दुसऱ्या दिवशीं राज्याभिषेक व्हावयाचा असल्यामुळे “ पूर्वे दिवशीं ल्याला उपवास करावयास सांगण्यासाठी वसिष्ठ ऋषि ब्राह्मणाला बसण्यास योग्य अशा रथांत बसून रामचन्द्राच्या पांढऱ्या मेवाप्रमाणे स्वच्छ शुभ्र चमकत असलेल्या वाड्याकडे गेले. त्यांचा रथ तीन चौक ओलांडून आंत गेला. वसिष्ठ ऋषि स्वतः आले आहेत, असें समजतांच गडबडीने राम आपल्या वाड्यांतून उतरून रथाजवळ गेला व त्यांनी स्वतः वसिष्ठांना हात देऊन उतरून घेतलें. ”

चुनेगच्ची वाडे.

या ठिकाणीं रामाच्या वाड्याचें वर्णन ( पाण्डुराभ्रघनप्रभं ) पांढऱ्या

मेघाप्रमाणे चमकत असणारा असं आहे. या वाड्यांच्या आंत (तिःस्रः कक्ष्याः) तीन चौक आंत वसिष्ठांचा रथ गेला. घोड्यांसह रथ तीन चौकांचीं तीन महा-द्वारं ओलांडून आंत गेला. यावरून हा मार्ग जरी सार्वजनिक नसला, तरी तो वसिष्ठ, दशरथ, कौसल्या व श्रीराम यांचे रथ जाण्यास योग्य होता, हें उघड आहे. तीन भिंतींचे तीन दरवाजे रथ आंत जाण्याजोगे मोठे होते. कांही नाही तरी दहा हात, किंवा पंधरा हात तरी हा रस्ता रुंद असावा. कदाचित् येथपर्यंत हत्तीहि येत होते, असं मानलें तर हा मार्ग याहीपेक्षा रुंद मानावा लागेल व दरवाजे पुष्कळच उंच मानावे लागतील; पण रथ जाण्याजोगा मार्ग व दरवाजा होता, एवढेंच तूर्त मानून रस्त्याची रुंदी कमीत कमी दहा बारा हात व द्वाराची उंची कमीत कमी १२-१५ हात मानणें भाग आहे, एवढेंच आपण येथे पाहिलें आहे. या तीन कक्ष्या म्हणजे हा वाड्याचा सार्वजनिक भागच होय; कारण याच्या आंत अन्तर्गृहाचे चौक होते.

### राजवाडा.

स कक्ष्या धन्विभिर्गुप्तास्तिस्रोऽतिक्रम्य वाजिभिः ।

पदातिरपरे कक्ष्ये द्वे जगाम नरोत्तमः ॥२१॥

स सर्वाः समतिक्रम्य कक्ष्या दशरथात्मजः ।

सन्निवर्त्य जनं सर्वं शुद्धान्तःपुरमत्यगात् ॥२२॥

( अयोध्या. १७ )

“ तो राम राजवाड्यांत प्रविष्ट झाला. त्या राजवाड्याच्या पहिल्या तीन चौकांत धनुष्यधारी वीरांचा पहारा चालू होता. हे तीन चौक रामाने घोड्यांसह चाललेल्या रथांत बसूनच ओलांडले. तेथे राम उतरला व त्यांपुढचे दोन चौक रामाने पायांनी ओलांडिले. यापुढे राजाचें ‘ शुद्धान्तःपुर ’ लागलें व रामाने त्यांत प्रवेश केला. ” यावरून राजवाड्याचा विस्तार लक्ष्यांत येईल.

तीन चौक रथांत बसून ओलांडले, पुढले दोन चौक पायांनी ओलांडले, त्या-पुढे शुद्धान्तःपुर हातें व तेथे राजा बसलेला होता. रामाचा किंवा वसिष्ठाचा रथ तीन चौकांपर्यंत जाणें शक्य होतें; पण इतरांस आपलें वाहन पहिल्या चौकाच्या

बाहेरच सोडणें आवश्यक होत असावें, असें वाटतें. तीन चौक हे खड्या पाहरे-  
वाल्यांनी दक्षतेने रक्षिले जात व आंतील चौकांतहि पाहारे असत; पण ते इतके  
कडक नसावे. या वर्णनावरून त्या वेळच्या बंदोबस्ताची कल्पना वाचकांस येणें  
स्वाभाविक आहे.

### कौसल्येचा वाडा.

जेव्हा रामाने वनांत जावें, असें ठरलें, तेव्हा लक्ष्मणासह राम कौसल्येच्या  
महालांत गेला. तेव्हा तेथील वर्णनहि पाहण्यासारखें आहे—

सोऽपश्यत् पुरुषं तत्र वृद्धं परमपूजितम् ।

उपविष्टं गृहद्वारि तिष्ठतश्चापरान् बहून् ॥१॥

दृष्ट्वैव तु तदा रामं ते सर्वे समुपस्थिताः ।

जयेन जयतां श्रेष्ठं वर्धन्ति स राघवम् ॥१०॥

प्रविश्य प्रथमां कक्ष्यां द्वितीयायां ददर्श सः ।

ब्राह्मणान् वेदसंपन्नान् वृद्धान् राज्ञाभिसत्कृतान् ॥११॥

प्रणम्य रामस्तान् वृद्धान् तृतीयायां ददर्श सः ।

स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च द्वाररक्षणतत्पराः ॥१२॥

वर्धयित्वा प्रहृष्टास्ताः प्रविश्य च गृहं स्त्रियः ।

न्यवेदयन्त त्वरितं राममातुः प्रियं तदा ॥१३॥

ददर्श मातरं तत्र हावयन्तीं हुताशनम् ॥१६॥

( अयोध्या. २० )

“ राम कौसल्येच्या बाळांत गेला, तेव्हा त्याने बाहेरच्या महाद्वारावर वृद्ध व  
मान्य असा पाहारेकरी पाहिला. त्याशिवायही अनेक रक्षक तेथे उभे होते. रामाला  
पाहतांच ते उठून उभे राहिले व त्यांचा त्यांनी जयजयकार केला. या पहिल्या  
चौकांतून तो दुसऱ्या चौकांत गेला. तेथे वेदवेत्ते ब्राह्मण बसलेले होते. त्यानंतर  
राजाने ज्यांचा सत्कार केला आहे, असे वृद्ध लोक जमलेले होते. त्या सर्वांस रामाने  
प्रणाम केला व तिसऱ्या चौकांत त्याने प्रवेश केला. तेथे स्त्रिया, बालक व वृद्ध  
होते व द्वारपालही होते. राम तेथे पोचतांच तेथील स्त्रियांनी राम आल्याचे

वृत्त कौसल्येस निवेदन केलें. त्या वेळीं कौसल्या अग्नीमध्ये हवन करीत व करवीत होती. ”

अर्थात् तेथे ब्राह्मण जमून हवन व पूजन करीत होते व रामाचें अभीष्ट चिंत-ण्यांत सर्व गर्क झालेले होते. अशा आनंदाच्या शिखरावर असतांना कौसल्येस रामाने आपल्या वनवासाचें वृत्त निवेदन केलें. तें ऐकून त्या माउलीस काय वाटलें असेल, याची कल्पनाच केलेली बरी !

या ठिकाणच्या वर्णनांत स्त्रियांच्या महालावरील पहारेकरी वृद्ध असत व तिसऱ्या चौकाच्या आंत स्त्रियाच असत, असें दिसतें. दुसऱ्या चौकांत ब्राह्मण, तिसऱ्या चौकांत वृद्ध व त्यापुढे स्त्रिया, बालक व वृद्ध असत. यावरून कोणत्या चौकांत कोणाची पोच असे, तें समजूं शकेल. या कालांतील राजवाड्यांत कोण कोठे बसत, हेंहि या वर्णनावरून समजून येणें शक्य आहे.

हे अन्तर्गृहाचे चौक निदान चार तरी असतील. बाहेरचे उघडे चौक तीन असले, तर बांदिस्थ चौक चारतरी असतीलच. मृच्छकटिकांत वर्णिलेला वसंत-सेनेचा महालही पांचचार चौकी होता. मग तो राजकुमार रामचन्द्राचा वाडा सात चौकांचा असला, तर तें कांही अयोग्य आहे, असें कोणीहि म्हणूं शकणार नाही.

लहानांत लहान चौक शंभर हात तरी लांबरुंद असतो; कारण अशा चौकांत मध्ये मोकळें अंगण, उद्यान, कारंजी, रस्ते, लतागृहें वगैरे असतात. म्हणून शंभर हात लांबरुंद चौक मानला, तर तो अगदी लहानसाच होईल. असे सात चौक रामाच्या वाड्यांत होते, असें मानलें, तर सातशे हात लांबीचा वाडा ७ चौकांच्या हिशोबाने होता, असें दिसत आहे. तीन चौकांत जेथे रथच जातो, तेथे एवढा वाडा असणें शक्य आहे.

राजवाड्यांतच रहावें लागलें, शत्रूचा वेढा पडला, तर आंतल्या आंतच थोर लोकांचे सर्व व्यवहार सुखाने व्हावे, अशी योजना आंतल्या आंत असते. यावरून लक्ष्यांत येईल की, आम्ही जें या वाड्यांचें माप मानलें आहे, तें लहानांत लहान आहे. पुण्यांतील पूर्वांचे वाडे, तसेंच सध्या हैदराबाद, लष्कर, बडोदें येथे

दिसणारे राजवाडे विस्ताराने यापेक्षा मोठे आहेत.

प्रत्येक चौकांत जलाशय, उद्यानें, पशुपक्ष्यांचे पिंजरे, लंतागृहे, कंदुकक्रीडेची जागा, पाण्याचे फवारे, यांस थोडथोडी जरी जागा दिली, तरी एक एक चौक शेदोनशे हात मोठा मानणें भाग असतें. याबाहेर घर व कचेऱ्यांच्या जाग्रा असणार.

दशरथाचा मुख्य राजवाडा तर याहीपेक्षा कितीतरी मोठा होता, असें वाटतें; कारण त्याच्या सर्व साम्राज्याच्या उलाढाली त्या वाड्यांतच होत होत्या. ज्या ठिकाणी दशरथाचा हा दरबार भरला, तेथे तर सोन्यारताने मढवलेलीं आसनें होती व अशा आसनांवर शकडो माण्डलिक राजे, सरदार, मानकरी व प्रतिष्ठित प्रजाजन बसलेले होते. एवढ्या प्रशस्त जागा जेथे दरबारासाठीं असत, तेथे एकंदर राजवाड्याचा अगदी बाहेरचा घेर पाव कोस तरी असणें शक्य आहे. याच्याबाहेर महा उद्यान असतें. सध्या सरदारांचीं आवारें मैल अर्धा मैल लांबीचीं असलेलीं आपण पाहतों. तोच थाट या अयोध्येत असावा.

### ब्राह्मण बसण्याचे रथ.

वसिष्ठ रामभवनांत गेले, ते ( ब्राह्मं रथवरं ) ब्राह्मणाला बसावयास योग्य अशा श्रेष्ठ रथांत बसून गेले होते. यावरून ब्राह्मण, क्षत्रिय, राजे, राजकुमार वैश्य व शूद्र यांचे रथ निरनिराळ्या प्रकारचे असत कीं काय, अशी शंका येते. रथ चाललेला पाहूनच त्यांतून कोण चालला आहे, तें समजावें, अशासाठीं असा रथांचा निरनिराळापणा असावा, असें वाटतें. आपलें साम्राज्य असलें, पिढ्यान् पिढ्या राज्यश्री चालत आलेली असली, म्हणजे असे प्रकार व अशा पद्धति होणें स्वाभाविक आहे.

जसा रथावरून हा ब्राह्मणाचा रथ चालला आहे, असें बाहेरूनच समजावें, तसेंच हा राजा चालला आहे व हा व्यापारी चालला आहे असें समजावें, यासाठीं कांही जाद्य चिन्हें रथाला असलीं तर तें अयोग्य आहे, असें कोणीहि म्हणणार नाही. ब्राह्मणादि चार वर्णांचे रंग पांढरा, लाल, पिवळा व काळा असें क्रमाने होते, असें मानण्यांत येतें. तसे वर्ण असोत किंवा तशा खुणा असोत, कांही तरी

असे। चन्ह या रथावर होतें की, त्यावरून हा रथ ब्राह्मण बसण्यासच योग्य आहे, असें सर्वास बाहेरूनच समजत असे.

वासिष्ठ रामभवनांत आले, तेव्हा दुरून रथावरूनच वसिष्ठ आले, हें रामास समजलें व वसिष्ठ रथांतून उतरण्यापूर्वीच राम आपल्या वाड्यांतून रथ थांबण्याच्या जागी पोचला व त्याने स्वतः वसिष्ठांस रथांतून उतरून घेतलें. यावरून पुरोहिताचा आदर राजलोक किती ठेवीत, हें समजून येतें व हा आदर आज समूळ नष्ट झाला आहे, हें पाहून मन उद्विग्न होऊन जातें. एकंदर समाजाची स्थितीच इतकी बदललेली आहे.

वसिष्ठ रामाला उपवास करण्यास सांगून पुनः राजभवनामध्ये गेला, तेव्हाच्या वर्णनांताहि राजवाड्याचें वर्णन असें आहे—

**सिताभ्रशिखरप्रख्यं प्रासादमधिरुह्य च ।**

( वा. रा. अयोध्या. ५।२२ )

“ शुभ्र पांढऱ्या हिमालयाच्या शिखराप्रमाणे असणाऱ्या त्या राजवाड्यांत वसिष्ठ चढून वर गेले ” व वसिष्ठांनी राजाला ‘ सर्व काम झालें ( कृतं ) ’ असें सांगितलें. या ठिकाणी असलेलें वर्णन हें राजवाड्याची उंची व लांबीरुंदी दाखवीत आहे व ( अधिरुह्य ) वर चढून जाऊन वसिष्ठ आंत पोचले. या वर्णनावरून पहिल्या मजल्याची उंची व तेथे पोचण्यासाठी चढाव्या लागणाऱ्या पायऱ्या सुचविल्या जात आहेत.

कैकेयीचा महालही ( प्रासादं चन्द्रसंकाशं आरुरोह वा. रा. अयोध्या ० ७।१ ) कैलासशिखराकारात् प्रासादादवरोहत । ( वा. रा. अयोध्या ७।१२ ) चन्द्र सारख्या कैकेयीच्या महालाच्या गच्चीवर कुब्जा मन्थरा चढली व कैलासशिखरासारख्या वाड्यावरून खाली उतरली, असें लिहिलें आहे, त्यावरून कैकेयीचा महालही चन्द्रसारखा पांढरा स्वच्छ होता व त्यास कित्येक मजले होते, असें दिसतें; कारण गच्चीवर जातांच तिला सर्व नगर शृंगावरलें आहे, हें दिसलें, असें येथे म्हटलें आहे. सर्व नगराचें दृश्य दिसण्यासाठी उंच वाडा असलाच पाहिजे, यांत शंका नाही. वाडा ठेंगू असला, तर नगराची सर्व

शोभा गच्चीवरूनहि दिसणार नाही.

जर कैकेयीचा वाडा असा मोठा होता, तर त्याहोपेक्षा मोठा कौसल्येचा होता असेल. निदान त्यापेक्षा लहान तरी नसेलच. दशरथाचा वाडा, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांचे महाल व राम आणि भरत यांचे वाडे निरनिराळे होते व ते असे प्रचण्ड होते. म्हणून एका वाड्यांतून दुसऱ्या वाड्यांत जाण्यासाठी बराच मार्ग आक्रमावा लागत असे. प्रत्यक्ष राजासाठी आंतला जवळचा मार्ग म्हणून स्वतंत्र मार्ग असेलही कदाचित्; पण रथांतून जाणाऱ्यांसाठी राजवाड्यांतून रामभवना पर्यंत पाव कोस अन्तर तरी ओलांडावे लागे, असे दिसते. राम राजवाड्यांत गेला, आला व पुनः गेला तो रथानेच गेला आहे. पायांनी सहज जाण्याजोगे हें अन्तर नव्हतें, ही गोष्ट निर्विवाद होय.

वानरराज सुग्रीवाच्या किष्किंधा नगरींतहि अशीच मोठमोठी वानरांच्या सरदारांचीं भवनें होती, असें वर्णन किष्किंधाकांडांत आहे पहा—

### किष्किंधेंतील वानरांचे वाडे.

हर्म्यप्रासादसंबाधां नानारत्नोपशोभिताम् ।  
 एतेषां कपिमुख्यानां राजमार्गे महात्मनाम् ।  
 ददर्श गृहमुख्यानि महासाराणि लक्ष्मणः ।  
 पांडुराभ्रप्रकाशानि गन्धमाल्ययुतानि च ॥  
 पांडुरेण तु शैलेन परिक्षिप्तं दुरासदम् ।  
 वानरेन्द्रगृहं रम्यं महेन्द्रसदनोपमम् ।  
 शुक्लैः प्रासादशिखरैः कैलासशिखरोपमैः ।  
 स सप्त कक्ष्या धर्मात्मा यानासनसमावृताः ।  
 ददर्श सुहृद्भुक्तं ददर्शान्तःपुरं महत् ।  
 हैमराजतपर्यकैर्बहुभिश्च वरासनैः ॥  
 महार्हास्तरणोपेतैस्तत्र तत्र समावृतम् ।

( वा. रा. किष्किंधा. ३३ । ५-२० )

लक्ष्मण जेव्हा किष्किंधा नगरीमध्ये शिरला, तेव्हा राजमार्गाच्या दोनही



बाजूना मोठमोठे राजवाडे, गगनचुंबित घरे, हर्म्य व प्रासादांची उंच उंच शिखरें त्याने पाहिलीं. वानर सरदारांची मोठमोठीं गगनचुंबित सर्व घरें त्याला दिसलीं. घरें पांढरीं शुभ्र चुनेगच्ची व चांगलीं मजकृत बांधणीचीं होतीं. इन्द्राच्या राजवाड्यांप्रमाणे तीं विस्तीर्ण होतीं. कैलासशिखराप्रमाणे त्यांचे मनोरे उंच व शोभायमान होते. हिमालयाप्रमाणे ती शोभा दिसत होती. घरांमध्ये सोन्यारुप्याचे पलंग असून, त्यांवर बहुमोल वस्त्रें पसरलेलीं व आच्छादिलेलीं होतीं. सात चौक ओलांडून लक्ष्मण सुग्रीवाकडे पोचला. '

या वर्णनावरून वानरांचीं घरेंही 'कैलासशिखरा' प्रमाणे उंच, स्वच्छ, पांढरीं, चुनेगच्ची व विस्तीर्ण होतीं, हें निःसंशय ठरत आहे. जे लोक वानरांना रानटी व जंगली अथवा असभ्य म्हणतात, त्यांनी हें या वानरांच्या राजधानीचें व त्यांच्या राजवाड्यांचें वर्णन अवश्य पहावें. म्हणजे वानरांच्या संस्कृतीचें कल्पना त्यांस येईल.

सुग्रीवाच्या राहण्याच्या ठिकाणीं पोचावयास लक्ष्मणाला (सप्त कक्ष्याः) सात चौक ओलांडावे लागले व या सात कक्ष्यांमध्ये निरनिराळीं यानें व आसनें व्यवस्थेने ठेवलेलीं होतीं. हें वर्णन लक्ष्यपूर्वक पाहिलें, म्हणजे या राजवाड्यांचा मोठेपणा व त्यांचें वैभव तेव्हाच ध्यानीं येईल. वानरांचीं जर अशीं मोठीं घरें होतीं, तर दशरथ व राम यांचीं याहीपेक्षा मोठीं होतीं, असें मनांत येणें शक्य आहे. आता रावणाच्या लंकेंतील घरें कशीं होतीं, तें पाहूं—

### राक्षसांचे लंकेंतील वाडे.

आससाद् च लक्ष्मीवान् राक्षसेन्द्रनिवेशनम् ।

प्राकारेणार्कवर्णेन भास्वरेणाभिसंवृतम् ॥२॥

समीक्षमाणो भवनं चकाशे कपिकुञ्जरः ॥३॥

रूप्यकोपहितैश्चित्रैस्तोरणैर्हेमभूषणैः ।

विचित्राभिश्च कक्ष्याभिर्द्वारैश्च रुचिरावृतम् ॥४॥

महात्मनो महावेश्म महारत्नपरिच्छदम् ॥१५॥

गृहाद्गृहं राक्षसानां उद्यानानि च सर्वशः ।

वीक्षमाणोऽप्यसंत्रस्तः प्रासादांश्च चचार सः ॥२६॥

शिबिका विविधाकाराः स कपिर्मास्तुतात्मजः ।

लतागृहाणि चित्राणि चित्रशालागृहाणि च ॥२६॥

क्रीडागृहाणि चान्यानि दारुपर्वतकानि च ।

कामस्य गृहकं रम्यं दिवागृहकमेव च ॥२७॥

ददर्श राक्षसेन्द्रस्य रावणस्य निवेशने ।

स मन्दरसमप्रख्यं मयूरस्थानसंकुलम् ॥२८॥

( वा. रा. सुन्दर. स. ७ )

‘ मारुतीने लंकेमध्ये प्रवेश केला व तेथे त्याने रावणाचा राजवाडा व इतर राक्षससरदारांचे वाडे पाहिले. राजवाड्याबाहेर मोठमोठे विस्तीर्ण व उंच प्रकार होते, ते सोन्यारुप्याच्या विलक्षण कलाकुसरीच्या कारागिरीने चमकत होते. हे वैभव पाहून मारुती चकित झाला. विलक्षण उंच भिती, उत्तम नक्षीचे दरवाजे, मनोहर चौक, त्यांत रमणीय नकशी, आंतबाहेर भरगच्च ऐश्वर्य दिसत होतें. जिकडे पहावें तिकडे सोनें, रत्नें, हिरे व इतर जडजवाहीर चमकत होतें. बाहेर उद्यानें होती, आंत विहारमन्दिरें होती, रथ, गड्या, पालख्या हीं सर्व वाहनें योग्य स्थानावर झळकत होती, बागेंत विविध लतागृहे, विचित्र शालागृहे, खेळण्याच्या जागा, लांकडाचे व दगडाचे कृत्रिम पर्वत व डोंगर, ठिकाठिकाणीं करून कृत्रिम वनश्रीचें दृश्य बनवलें होतें, तें फार मनोहर दिसत होतें. दिव-साला विहार करण्याची जागा निराळी व रात्रीचा विहार करण्याची जागा निराळी होती. ’ असें वैभव मारुतीने लंकेमध्ये पाहिलें.

मारुतीचें स्वतःचें घर किष्किंधेत कांही लहान नव्हतें व सुग्रीवाचा राजवाडा तर सातापेक्षा अधिक चौकांचा होता. तेथेही श्रीमंतीचा थाट होताच; पण लंकेतील ऐश्वर्य बघून मारुतीही थक्क झाला. तेव्हा तेथील ऐश्वर्य अधिकच होतें यांत शंका नाही. लंका खरोखर सोन्याने मढवल्याप्रमाणेच दिसत होती.

आपण अयोध्या, किष्किंधा व लंका या तीन राजधान्यांतील घरांचीं वर्णनें पाहिलीं. त्यांत लंकेतील श्रीमंतीचीं भपका फारच अधिक होता ती श्रीमंतीची बाब सोडून दिली, तर सात सात मजले उंचच उंच घरे व आठ आठ चौक

असलेलीं घरें या राजधान्यांत होतीं, हें उघड आहे. लहान, संकुचित व कोंदट घरांची कल्पनासुद्धा या रामायणांत दिसत नाही.

लंकेतील घरांवर तर चांदीसोन्याचें काम चमकत होतेंच, पण अयोध्येत-ही घरांवर सोन्याचें काम केलेलें होतें. (अष्टापदाकारां। वा. रा. बाल. ५।१६) अष्टापद हें एक प्रकारचें सुवर्ण आहे. त्याचे निरनिराळे आकार घरांवर शोभे-साठी लावलेले असतात, किंवा सोन्याच्या रंगाने भिंतींवर विविध चित्रें काढलेलीं असतात, त्यांचें वर्णन अयोध्येच्या वर्णनांत आलेलें आहे.

या अयोध्येत सात सात मजली घरें एकमेकांस भिडलेलीं होतीं, बाहेर प्राकार होता, त्यावर वुरुजांवर तोफा लावून शत्रूला अभेद्य अशी ही अयोध्या (अ-योध्या) नगरी वसवलेली व तयार केलेली होती. तटाच्या बाहेर खंदक होते. आंतल्या बाजूस सुंदर घरें, उपवनें वगैरे सर्व कांही सुखसोई या नगरांत होत्या.

घरें उंच, लांबरुंद व सुशोभित अशीं होतीं. तीं बहुतेक सर्व चुनेगची होतीं. गोपुरें गगनचुंबीत होतीं. पाहणारास आपण हिमालयाची शिखरेंच पहात आहों कीं काय, असें वाटत असे.

राजवाडे तर आठ आठ दहा दहा चौकांचे व सात सात मजल्यांचे भव्य होते. चौकांत बागा, लतागृहे, क्रीडास्थाने, कारंजीं, पशुपक्षीगृहे असल्यामुळे चहूंकडे पुष्कळ शोभा वाढलेली दिसत असे. येथे सर्वत्र प्रशस्तपणा, टापटीप व ऐश्वर्य दिसत असे. यासंबंधीचें कैकेयीच्या महालाचें वर्णन येथे पाहण्यासारखें आहे—

### बागेची शोभा

स कैकेय्या गृहं श्रेष्ठं प्रविवेश महायशाः ॥१२॥

पाण्डुराभ्रमिवाकाशं राहुयुक्तं निशाकरः ।

शुकबर्हिसमायुक्तं क्रौंचहंसरुतायुतम् ॥१३॥

लतागृहैश्चित्रगृहैश्चम्पकाशोकशोभितैः ।

दान्तराजतसौवर्णवैदिकाभिः समायुतम् ॥१४॥

नित्यपुष्पफलैर्वृक्षैर्वापीभिरुपशोभितम् ।

दान्तराजतसौवणैः संवृतं परमासनैः

॥१५॥

उपपन्नं महाहैश्च भूषणैस्त्रिदिवोपमम् ॥

( वा. रा. अयोध्या. स. १० )

‘ दशराराजा कैकेयीच्या महालांत गेला. तो महाल स्वच्छ पांढऱ्या मेघाप्रमाणे चमकत होता. त्या वाड्याच्या आवारांत पोपट, मैना, कौंच, मोर, हंस हे पक्षी शब्द करीत होते. यांच्या शब्दांनी तो गजबजून गेला होता. सुंदर लतागृहे व चित्रविचित्र उद्यान-गृहांनी त्याची शोभा वाढवली होती. चाफे, अशोक व इतर नेहमी फुलणाऱ्या व फळणाऱ्या वृक्षांनी सजलेली ती बाग होती. सुवर्ण व रजत यांच्या आसनांनी ती जागा शोभिवंत झालेली होती. नाना प्रकारचीं मूल्यवान् वस्त्रें व भूषणें यांनी तें स्थान सजवल्यामुळे तें स्वर्गाप्रमाणे शोभिवंत दिसत होतें.

जसा कैकेयीचा महाल शोभिवंत होता, तसाच तो इतर राण्यांचाहि असणें स्वाभाविक आहे व त्याचप्रमाणे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे वाडेहि सुशोभित होते. अयोध्येतील श्रीमंत, सरदार, शेट, सावकार यांचे वाडेहि तसेच डौलदार असणें अगदी स्वाभाविक आहे. दशरथाच्या वेळच्या श्रीमंतीची यावरून कल्पना येईल व त्या वेळच्या ( Engineering & Architecture ) स्थापत्यकौशल्याचीहि कल्पना यावरून येणें शक्य आहे.

अयोध्येतील रस्ते विस्तीर्ण होते, रस्त्यांच्या दुतर्फा घरें होती, तीं स्वच्छ, सुंदर, डौलदार, मनोहारी व मजबूत बांधणीचीं चुनेगचीं ( विमानगृहशोभितां ) सात सात मजली होती. कांही कमी श्रीमंतांचीं दुमजली किंवा तिमजलीहि असतात. या घरांच्या भिंतींवर बाहेरून सौंदर्य आणण्यासाठी चित्रें व नाना प्रकारची नकशी काढलेली होती व फार श्रीमंत लोकांच्या घरांवर ती सोन्याच्या पत्र्याने अथवा मुलाम्याने केलेलीही होती. सर्व घरांना चुनेगचची गच्छ्या होत्या व त्यांवर बसून चांदण्या रात्रीच्या वेळी लोक करमणूक करीत असत.

### श्रीमंतीचा थाट.

एकंदरीत बाहेरील देखावा असा दिसे की, या नगरींत एकही गरीब नाहीः कारण जो मनुष्य रस्त्यावर दिसे, तो ( न अकुंडली, न अमुकुटी ) किराट,

कुंडलें व नाना सुवर्णरत्नांचि अलंकार घालून नीटनेटका होऊन बाहेर पडत असे. प्रत्येकाच्या गळ्यांत उत्तम फुलांच्या माळा दिसत, अंगाला चंदन, अत्तर वगैरे लावलेलें असे, गंध वगैरे लावलें जाई. हातांत कडीं, तोडे, बाहूमध्ये कडीं असे अलंकार शरिरांवर दिसत. कपडे स्वच्छ, शरिरें भव्य व चेहऱ्यावर विद्वत्तेची कांति दिसत असे. हीन, दान, क्षाण, मलीन, असा मनुष्यच अयोध्येत दिसत नसे.

### स्वच्छता.

रस्ते स्वच्छ झाडलेले असून, त्यांवर सुरेख रांगोळ्या घातलेल्या असत. दुतर्फी घरें झाडून सारवून पुष्पमालांनी उत्तम सजविल्लीं असत. घरोघर हवन होत असल्यानि हवनाचा सुगन्ध व फुलांचा आमोद या सर्व वरील शोभेस बहार आणीत असे. रात्रीच्या वेळीं दुतर्फी घरांच्या द्वारांच्या दोनही बाजूस दिवे लावीत, त्यामुळे सर्व रस्त्यांवर उत्तम प्रकाश पडत असे व रस्त्यामध्ये मधूनमधून दीपस्तंभही उभारलेले असत. हे रात्रीचा अंधकार दूर करीत व रस्त्यांची शोभा वाढवीत असत.

चतूकडे वेदधोष, मंगल वाद्यांचा ध्वनि अशाच प्रकारचे इतर आनंदाचे शब्द ऐकूं येत. यामुळेही अयोध्या म्हणजे देवांची नगरीच आहे कीं काय, असें वाटत असे. ( पहा बालकाण्ड सर्ग ५-६ )

अयोध्येची ही राहणी पाहिली, म्हणजे ही फारच उत्तम राहणी होती, असें म्हणावयास हरकत नाही. उत्तर हिंदुस्थानांत रस्ते झाडून त्यांवर दुतर्फी घरांच्या मालकांनी रांगोळ्या घालून शोभा आणणें व आपआपलीं घरें दारें झाडूनपुसून पुष्पमालांनी सजविणें ही आर्यांची प्राचीन पद्धति सुसलमानी अमदानीमुळे लोपली आहे; पण ही पद्धति अंशतः दक्षिणेकडे अद्यापीही दिसत आहे. ही उत्तम पद्धति आहे, यांत शंका नाही.

प्रत्येक घराचा मालक दररोज आपल्या प्रयत्नाने आपलें घर व घरापुढचा रस्ता साफ व स्वच्छ करीत असल्यामुळे सूर्योदयापूर्वीच सर्व नगर प्राचीन काळीं स्वच्छ होत असे. सध्या ही स्वच्छतेची बाब म्युनिसिपालिटी स्थापून तिच्याकडून

केली जात आहे, त्यामुळे प्रत्येक घर या स्वच्छतेच्या कार्मी उदास शालें व म्युनि-  
सिपालिटीकडूनच जेवढें होईल तेवढेंच नगर स्वच्छ होणार. यापेक्षा प्रत्येक घरा-  
मध्ये स्वच्छतेची व शोभिची जर चढाओढ लागली, तर नगराची स्वच्छता  
अधिक होईल व प्रत्येकास स्वच्छतेसाठी अधिक प्रयत्न करावा लागेल, असें  
वाटते. असा.

यावरून दशरथराजा राज्य करीत असतांना नगरें व घरे, उद्यानें व सार्व-  
जनिक स्थानें कशीं होतीं, त्याची कल्पना येईल.

या राजवाड्यांमध्ये 'क्रोधागार' म्हणजे राग आला असतां, तेथे जाऊन  
रुसून वसण्याची निराळी खोली असे, असें दिसतें. सध्या कोठे 'क्रोधागार'  
म्हणून कांही खोल्या कोणी बांधलेल्या ऐकण्यांत नाहीत. घराच्या इतर भागांत  
कोणीहि रुसावयाचें किंवा रागवावयाचें नाही. राग आला तर क्रोधागारांत जावें व  
तेथे रुसणें, फुगणें करावें, असा निर्बंध असला तर तो बरा आहे; पण रामायणा-  
शिवाय ही कल्पना फारशी कोठे दिसत नाही.

याशिवाय 'अग्निशाला, देवतायतन ( देवघर )' असेही भाग या  
घरांमध्ये असत. सूपशाला, नर्तनशाला, शयनमंदिर, क्रीडामंदिर  
असेही घराचे भाग असत. अर्थात् हे मोठमोठ्या हवेल्यांचे व प्रासादांचे असत,  
हे निराळें सांगण्याचें कारण नाही.

## देवालये, देवघरे व उपासनाविधि

अयोध्येमध्ये दशरथराजा राज्य करीत असतांना जसें घरोघर देवघर म्हणजे  
देवपूजेची खोली, हवन करण्याचें यज्ञगृह किंवा संध्या करण्याची जागा असे,  
त्याचप्रमाणे गावांमध्ये देवतांचीं मंदिरे म्हणजे देवालये किंवा देवळेंहि असत.  
यासंबंधीचें रामायणामध्ये आलेले कांही उल्लेख येथे पाहण्यासारखे आहेत—

मंगलालापनैर्होमैः शोभिताः क्षौमवाससः ।

देवतायतनान्याशु सर्वास्ताः प्रत्यपूजयन् ॥

( वा. रा. बाल. ७७ । १२ )

दशरथ, राजकुमार, सर्व स्त्रिया व सुना राजवाड्यांत पोचल्यानंतर "त्या सर्वांनी ( श्रौमवाससः ) रेशमी वस्त्रे परिधान केलीं, अलंकार वगैरे धारण करून सुशोभित होऊन, त्यांनी मंगल होमहवन केलें व ( देवतायतनानि ) देवतांच्या मंदिरांत जाऊन ( आशु ) तत्काल त्यांनी ( प्रत्यपूजयन् ) तेथील प्रत्येक देवतेची पूजा केली."

या वर्णनामध्ये ' देवतायतन ' हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हे देवतेचें स्थान घरोघरी असणारेंहि असूं शकेल व गळोगळीं असणाऱ्या सार्वजनिक मंदिराचेंहि असूं शकेल; पण हें वर्णन राजवाड्यांतील गृहप्रवेशाचें असल्याने, हें मन्दिर राजवाड्याच्या आंतलेंच असणें स्वाभाविक आहे. दशरथाच्या राजवाड्याजवळच हें मन्दिर असावें. येथे ' देवतायतनानि ' असा बहुवचनी शब्द प्रयोग आहे. यावरून ही तिहींपेक्षा अधिक मन्दिरे असावीं, असे वाटतें. निदान तीनतरी असतीलच. हीं मिरनिराळ्या देवतांचीं होतीं कीं काय, हें समजत नाहीं. कोणत्या देवता आंत होत्या, तेंहि कांही समजत नाहीं.

जेव्हा रामाला राज्याभिषेक होणार हें कौसल्येस समजलें, तेव्हा ती ध्यानस्थ बसली होती—

सीता चानायिता श्रुत्वा प्रियं रामाभिषेचनम् ॥३१॥

तस्मिन्कालेऽपि कौसल्या तस्यावामीलितेक्षणा ॥

सुमित्रयान्वास्यमाना सीतया लक्ष्मणेन च ॥३२॥

श्रुत्वा पुष्ये च पुत्रस्य यौवराज्येऽभिषेचनम् ।

प्राणायामेन पुरुषं ध्यायमाना जनार्दनम् ॥३३॥

तथा सनियमामेव सोऽभिगम्याभिवाद्य च ।

उवाच वचनं रामो हर्षयंस्तामिदं वरम् ॥३४॥

( वा. रा. अयोध्या. ४ )

गोविंदराज-टीका- प्राणायामेन प्राणायामपूर्वकं पुरुषं पुरुषसूक्तप्रतिपाद्य-पुरुषशब्दवाच्यं जनार्दनं नारायणं ध्यायमाना ध्यायन्ती आमिलितेक्षणा तस्थौ ।

रामायणशिरोमणिटीका— प्राणायामेन जनार्दनं महाजनैः प्रार्थितं पुरुषं ध्यायमाना ।

म० २५ ( अयोध्या )

“जेव्हा कौसल्येने उद्याच रामाला राज्याभिषेक होणार, अशी आनंदाची वार्ता ऐकली, तेव्हा ती (तस्मिन् काले) त्याच वेळीं म्हणजे तीन प्रहर झाल्यानंतर (आमालितेक्षणा तस्थौ) डोळे बंद करून ध्यानस्थ बसली. तिथेच सुमित्रा, सीता व लक्ष्मण ही तिघेही होतीच. आपल्या मुलाला उद्या पुद्ध्यनक्षत्रावर यौवराज्याभिषेक होणार, हें प्रिय वृत्त ऐकून ती कौसल्या प्राणायाम करून “जनार्दन” नामक देवाचें ध्यान करूं लागली. ती याप्रमाणे धर्मानियमांत गर्क असतांच राम तिच्याजवळ गेला व त्याचे तिला नमस्कार करून, हें प्रिय वृत्त कथन केलें.” यावरून असें दिसतें की—

( १ ) कौसल्येला रामराज्याभिषेकाचें वृत्त समजलें,

( २ ) तेंच तिने प्राणायाम केले व

( ४ ) डोळे मिटून ‘जनार्दन पुरुषा’ चें ध्यान करण्यास तिने प्रारंभ केला.

या ठिकाणीं ‘जनार्दन पुरुष’ या पदाचें स्पष्टीकरण टीकाकार ‘पुरुषसूक्तामध्ये ज्या नारायणचें प्रतिपादन आहे व ज्याचें सर्व लोक आराधन करतात, तो पुरुष’ होय, असें करीत आहेत. अर्थात् या वेळीं कौसल्या ज्या देवाचें डोळे मिटून व प्राणायाम करून ध्यान करीत होती, तो पुरुषसूक्तांत वर्णिलेला ‘पुरुष’ होय. यावरून असें म्हणतां येतें की—

( ५ ) कौसल्येला पुरुषसूक्तांत प्रतिपादन केलेल्या पुरुषाचें ज्ञान होतें व त्या देवाचें ध्यान ती करीत असें.

येथे प्राणायाम करणें व पुरुषसूक्तप्रतिपादित नारायण देवाचें डोळे मिटून ध्यान करणें या गेष्टी वैदिक ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच ह्योष्य सारख्या आहेत कीं वेदज्ञानाशिवाय होणें शक्य आहेत, हा मोठ्या विचाराचा प्रश्न आहे. उपनयनाशिवाय वेदाचें सक्षात् ज्ञान होणें शक्य नाही. सध्या स्त्रियांचें उपनयन होत नाही व त्या प्राणायामहि करीत नाह्यात; पण कौसल्या येथे प्राणायाम करीत असल्याचें वर्णन आहे. प्राणायाम करण्यास उपनयनाची आवश्यकता आहे कीं काय, हाही येथे महत्त्वचा प्रश्न आहे.

प्राणायामपूर्वक पुरुषसूक्त प्रतिपादित नारायणचें डोळे मिटून ध्यान कौसल्या करीत होती. या वर्णनावरून रामायणकालच्या आर्यस्त्रियांना अशा ध्यानधारणेंत



एक उच्च प्रतीचा दर्जा प्राप्त झालेला होता, असे म्हणावे लागेल. कौसल्या ही तर क्षत्रिया आहे. जर ही अशी ध्यानधारणेत उच्च भूमिकेवर आरूढ होती, तर ब्राह्मण स्त्रियाहि अशाच किंवा यापेक्षा कदाचित् अधिक उच्च स्थितीला पोचल्या असतीलही.

प्राणायाम करावयाचा, म्हणजे त्यास ठी आसनावर बसून, सुखासन किंवा दुसरें एखादें आसन, आसनमांडी घालून बसून, करावा लागतो. उर्गाच उभ्या-उभ्या प्राणायाम करता येत नाही. प्राणायाम करून ती कौसल्या ध्यानस्थ बसली होती. यासाठी हिने विधिपूर्वक शास्त्रशुद्ध आसन घालून, मगच तिने प्राणायाम करून ध्यान केलें असलें प हिजे, हें उघड आहे.

राम ला उद्या पुष्यनक्षत्रावर राज्य भिषेक होणार, यासाठी पूर्वदिवशी संघ्या-काळीं रामाकडे पुरोहित वसिष्ठ ऋषि आले व त्यांनी सीतेसहवर्तमान रामाला त्या रात्री उपवास करण्यास सांगितलें व यावेळीं काय करावयाचें तेंहि त्यांनी त्यांस समजाऊन सांगितलें. त्या वसिष्ठ ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राम ने सीतेसह केलें, तें असे—

गते पुरोहिते रामः स्नातो नियतमानसः ।

सह पत्न्या विशालाक्ष्या नारायणमुपागतम् ॥१॥

प्रगृह्य शिरसा पार्त्री हविषो विधिवत्ततः ।

महते दैवनायाज्यं जुहाव ज्वलितानले ॥२॥

शेषं च हविषस्तस्य प्राश्याऽऽशास्यात्मनः प्रियम् ।

ध्यायन्नारायणं देवं स्वास्तीर्णं कुशसंस्तरे ॥३॥

वाग्यतः सह वैदेह्या भूत्वा नियतमानसः ।

श्रामानायतने विष्णोः शिश्ये नरवरात्मजः ॥४॥

एकयामावशिष्टायां रात्र्यां प्रतिविबुध्य सः ।

पूर्वां संघ्यामुपासीनो जजाप सुसमाहितः ॥६॥

तुष्टाव प्रणतश्चैव शिरसा मधुसूदनम् ॥

विमलक्षौमसंवीतो वाचयामास स द्विजान् ॥७॥

( धा. रा. अयोध्या. ६ )

राजपुरोहित वसिष्ठ ऋषि रामाला उपवासाचा विधि समजावून सांगून निघृत गेल्यानंतर रामाने स्नान केलें, मनाचा संयम केला व सातिसह नारायणाची उपासना करण्यास प्रारंभ केला. हवनपात्र घेऊन विधीप्रमाणे अग्नि-प्रज्वलित करून, त्याने त्यामध्ये ( महते दैवताय ) मोठ्या देवतेच्या उद्देशाने हवन केलें. हुतशेष घृत प्राशन करून, आपलें हित करण्यासाठी त्या देवतेची प्रार्थना रामाने केली. आपण स्वतःच दर्भाचें आसन पसरून वाणांचा आणि मनाचा संयम करून, सातिसह नारायण देवतेचें ध्यान करण्यास त्याने प्रारंभ केला. अशा रीतीने ध्यानस्थ होऊन रामाने त्या विष्णूच्या मंदिरांतच त्या रात्री शयन केलें. एक प्रहर रात्र शिळक राहिली असता, उठून, स्नान आदि आटोपून पूर्वदिशेकडे लक्ष्य लावून करावयाची प्रातःसंध्या त्याने केली व शान्त अन्तःकरणाने गायत्री मंत्राचा जप केला. मधुसूदनाला आपल्या मस्तकाने नमस्कार करून धौत रेशमी वस्त्र नेसलेल्या रामाने ब्राह्मणाला पुण्याह-वाचन करावयास सांगितलें. ”

कौसल्या ' जनार्दन पुरुषा ' ची उपासना करित होती, असें वर वर्णन आले आहे. रामाने सातिसह बसून जी उपासना केली आहे, ती ' नारायण मधुसूदन ' या देवाची आहे.

- १ ( रामः पत्न्या सह नारायणं उपागमत् )= राम पत्नीसह नारायणा-जवळ गेला व त्याने नारायणाची उपासना केली.
- २ ( ज्वलितानले महते दैवताय आज्यं जुहार )= प्रज्वलित अग्नी-मध्ये मोठ्या दैवताच्या उद्देशाने घृताचें हवन केलें.
- ३ ( विष्णोः आयतने शिश्ये )= विष्णूच्या देवालयामध्ये राम त्या रात्री निजला.
- ४ ( पूर्वा संध्या उपासीनः नजाप )= सकाळची संध्या करतांना त्याने जप केला ( गायत्रीमंत्राचा जप केला. )
- ५ ( मधुसूदनं शिरसा प्रणतः )= मधुसूदनाला मस्तक नम्र करून प्रणाम केला.

रामाने केलेल्या उपासनेच्या वर्णनांत हीं पांच वाक्यें महत्त्वाचीं आहेत. ( १ ) नारायणाची उपासना, ( २ ) मोठ्या देवतेच्या उद्देशाने हवन, ( ३ ) विष्णूच्या मंदिरांत शयन, ( ४ ) सकाळची संध्या व गायत्रीचा जप आणि ( ५ ) मधुसूदनाला प्रमाण, हे पांच विधि रामाने त्या रात्री केले. याशिवाय वाणी, मन व इतर इंद्रियें यांचा संयम व उपवास हेहि विधि केले आहेत. यांत ' नारायण, विष्णु व मधुसूदन ' हीं तीनही नांवें एकाच देवाचीं आहेत, हें उघड आहे. कौसल्येने ज्या ' जनार्दन पुरुषा ' ची उपासना डोळे मिटून केली, तो पुरुष व हा ' नारायण ' एकच होय. हाच पुरुषसूक्तांत वर्णिलेला पुरुष होय. अर्थात् कौसल्येने ज्या देवाचें ध्यान केलें, त्याच देवाचें रामाने सातिसह ध्यान केलें, असें वाटतें.

' महत् दैवत ' या देवाच्या उद्देशाने रामाने हवन केलें, तें ' महत् दैवत ' ही हाच नारायण होय; कारण पुरुषसूक्त-प्रातिपादित नारायणाशिवाय आणखी मोठें दैवत दुसरें तिसरें कोणतेंहि नाही. तसेंच ( विष्णोः आयतनं ) विष्णूचें देवालय म्हणून जें वर्णन या ठिकाणीं आलें आहे, तेंहि यान नारायणाचें देवालय होय. अर्थात् ' महत् दैवत, पुरुष, नारायण, विष्णु, मधुसूदन, जनार्दन, ' हीं सर्व नांवें एकाच देवतेचीं समजणें योग्य आहे.

या देवतेची उपासना कशी करीत असत, तें येथे समजत नाही. कौसल्येने डोळे मिटून प्राणायामपूर्वक ध्यान केलें आहे, रामाने हवन केलें आहे व मस्तक वाकवून नमन केलें आहे. रामाने संध्या, ध्यान व उपासना हीं केलीं आहेत. जप केला, तो गायत्री मंत्राचाच जप होय.

या उपासना मूर्तीच्या कीं काय, हा प्रश्न येथे उद्भवतो. ज्या अर्थी ' विष्णोः आयतनं ' असे शब्द वर आले आहेत, त्या अर्थी या देवतागृहामध्ये विष्णूची मूर्ति होती, असें वाटतें. तसेंच रामाने अग्नीमध्ये हवनही केलें आहे, तेव्हा याच देवतेजवळ हवनकुण्डही असावें, असें दिसतें. मन्दिरामध्ये मूर्ति असावी, त्याच्याजवळच हवन कुण्डहि असावें. रामाने अग्नि प्रज्वलित करून हवन केलें, असें वर्णन आहे. तसूचीं तो सातिसह नारायणाजवळ गेला ( नारायणं उपागमत् ) असें वर्णन आहे. ही नारायणाची मूर्ति असावी, असें वाटतें.

नारायण म्हणजेच कांही अग्नि नव्हे. राम स्नान करून नारायणाचें दर्शन घेण्यासाठी नारायणाच्या मूर्तीजवळ गेला. त्याने त्या देवाचें दर्शन घेतलें. नंतर अग्नि प्रदीप्त करून त्याने त्यांत घृताचें हवन केलें, त्यानंतर हुतशेष घृत प्राशन केलें. त्यापुढे त्याने नारायणाचें ध्यान केलें व तेथेच त्या विष्णुमंदिरांत दर्भासनावर शयन केलें. हा रामाचा पूर्वात्रीचा कार्यक्रम आहे.

यांत प्रथम व नंतर नारायणाचें दर्शन व मध्ये हवन असा क्रम दिसत आहे. सर्व नांवें हीं अग्नीचीच मानून, हीं सर्व उपासना अग्नीचीच आहे, असें कांही येथे म्हणतां येणार नाही. अग्नीशिवाय निराळ्या मूर्तिरूपी देवतेसाठीच येथील 'विष्णु' व 'नारायण' हे शब्द आहेत, असें वाटतें.

कौसल्येने आपल्या महालांत सुमित्रा, सीता व लक्ष्मण यांस जवळ बसवून (सीतया सुमित्रया लक्ष्मणेन च अन्वास्यमाना) जनार्दनाची उपासना चालविली हे ती. हें जनार्दनाचें उपासनागृह कौसल्येच्या महालांतीलच होतें.

राम सीतेसह विष्णूच्या मंदिरांत निजला. नारायणाच्या जवळ ज ऊन त्याची उपासना केली व अग्नीमध्ये हवन केलें. हें उपासनेचें स्थान रामाच्या वाड्यांतीलच होय.

तसेंच सर्व सुनांसह ज्या देवतागृहांमध्ये ज ऊन सर्वांनी मिळून पूजा केल्याचा उल्लेख बालकाण्डाच्या ७७ व्या सर्गांत आहे, तीं देवतामंदिरांहि राजवाड्यांतील असतील, अथवा कदाचित् सार्वजनिकही असतील. यावरून प्रत्येकाचें आपआपल्या घरां देवगृह असे व सर्वांचें मिळून सार्वजनिक देवालयही असे, असें म्हणावें लागतें.

कैकेयीच्या आग्रहाने व हृष्टाने राज्यरोहणाच्या मुहूर्तावरच रामाला वनांत जावें लागलें. हें दुःखःमय वृत्त कौसल्येस सांगण्यासाठी राम कौसल्येच्या मंदिरांत गेला, तेव्हा कौसल्या पूजा व हवन करीत बसली होती. रामाला राज्य मिळून त्याचें कल्याण होवो, अशी प्रार्थना या वेळीं ती करीत होती. या वेळच्या देवपूजेचें वर्णनहि उपासनाविधीच्या दृष्टीने मननपूर्वक पाहण्यासारखें आहे. कौसल्या यावेळीं आनंदाच्या भरांत होती, तिचे सर्व मनोरथ आज सफल झाले, असें तिला वाटत

होते, अशा स्थितीत ती मोठ्या भक्तीने देवपूजा करीत होती, ती अशी—

कौसल्याऽपि तदा देवीं रात्रिं स्थित्वा समाहिता ।  
 प्रभाते चाकरोत् पूजां विष्णोः पुत्रहितैषिणी ॥१४॥  
 सा क्षौमवसना हृष्टा नित्यं व्रतपरायणा ।  
 अग्निं जुहोति स्म तदा मंत्रवत् कृतमंगला ॥१५॥  
 प्रविश्य तु तदा रामो मातुरन्तःपुरं शुभम् ।  
 ददर्श मातरं तत्र हावयन्ती हुताशनम् ॥१६॥  
 देवकार्यनिमित्तं च तत्रापश्यत् समुद्यतम् ।  
 दध्यक्षतघृतं चैव मोदकान् हविषस्तथा ॥१७॥  
 लाजान् माल्यानि शुक्लानि पायसं कृसरं तथा ।  
 समिधः पूर्णकुम्भांश्च ददर्श रघुनन्दनः ॥१८॥  
 तां शुक्लक्षौमसंवीतां व्रतयोगेन कर्षिताम् ।  
 तर्पयन्तीं ददर्शाङ्घ्रिः देवतां वरवर्णिनीम् ॥१९॥

( वा. रा. अयोध्या. स. २० )

“कौसल्या पूर्व रात्रीं व्रतस्थ राहिली होती. ती सकाळी उठली व तिने आपल्या पुत्राचें कल्याण व्हावें, यासाठी ( विष्णोः पूजां अकरोत् ) विष्णूची पूजा केली. व्रतवैकल्ये करणारी ती कौसल्या सोबळें रेशमी वस्त्र नेसून मंगलमंगल्य करून ( मन्त्रवत् ) समंत्रक ( अग्निं जुहोति स्म ) अग्नीमध्ये हवन करीत बसली होती. इतक्यांत रामाने तेथे प्रवेश केला व आपली आई हवन करवीत आहे, असें त्याने पाहिलें. या देवकृत्यासाठी जमवलेला पुष्कळसा संभार तेथे जवळच होता, तोहि त्याने पाहिला. दही, अक्षता, तूप, मोदक, हविर्द्रव्य, लाह्या, पांढरीं फुलें, पायस, तिलमिश्रित अन्न, खिचडी, समिधा, पूर्ण कुम्भ हें सर्व तेथे होतें व ब्राह्मणांच्या द्वारें तेथे हवन चाललेलें होतें, असें रामाने तेथे पाहिलें. कौसल्या व्रत व उपवास यांनी कृश झालेली होती व ती पांढरें रेशमी वस्त्र नेसली होती. ती देवतेचें जलाच्या यांगाने तर्पण करीत होती, असें रामाने पाहिलें. ” या वर्णनावरून असें दिसतें की—

- ( १ ) पूजेच्या वेळीं, ध्यानधारणेच्या वेळीं किंवा होमहवनाच्या वेळीं रेशमी वस्त्र सोवळें वस्त्र नेसत असत.
- ( २ ) स्त्रिया पूजा करीत, ( जुहाव ) हवन करीत, प्राणायामपूर्वक ध्यान-धारणाही करीत.
- ( ३ ) तसेंच स्त्रिया ( ब्राह्मणांकडून ) हवन करवीत. ( हावयन्ती ) या शब्दप्रयोगावरून हवन करवीत, असेंहि दिसते.
- ( ४ ) पूजेचे साहित्य फुलें व जल हें असे व हवनाचे साहित्य लाह्या, तूप, लाडू, मोदक, अक्षता, पायस, ( खिचडी ) मुद्गतिलाच, हें असे. पाण्याने भरलेले कलश हवनाजवळ ठेवात असत.
- ( ५ ) वर विष्णूचें पूजन कौसल्येने सकाळींच केले, असें म्हटलें आहे. त्यावरून स्त्रिया विष्णुपूजा करीत, असें दिसते.
- ( ६ ) कौसल्येने हें आपल्या राहत्या महालांतच केलेलें आहे, त्यावरून प्रत्येक घरांत ' देवघर ' असे; असें वाटते.

कौसल्येने आपल्या वाड्यांत व रामाने आपल्या वाड्यांत पूजा, अर्चा, हवन हें सर्व केलेलें आहे. यावरून यांना स्वतः हीं कृत्यें करतां येण्याइतकें कर्म करण्याचें ज्ञान होतें, असें उघड होतें. विशेष आन्हिक असलें, तर मग ब्राह्मणास बोलवीत व त्यांच्याकडून तें विशेष कृत्य करवीत. किंवा ब्राह्मण पूजा सांगत च कौसल्यादि स्त्रिया पूजा करीत, असेंहि असेल.

वर ( मन्त्रवत् जुहाव ) कौसल्येने समंत्रक हवन केलें, असें म्हटलें आहे. यावरील टीका अशा आहेत—

१ तिलकटीका- अग्निं अग्निहोत्रं मन्त्रवत् जुहोति स्म ज्येष्ठपत्नीत्वात् ऋत्विजा इति शेषः ॥ १५ ॥

२ रामायणशिरोमणिटीका- मन्त्रवत् मन्त्रविशिष्टं यथा स्यात् तथा अग्निं जुहोति स्म ॥१५॥

३ गोविंदराजटीका- जुहोति हावयति ब्राह्मणैरिति शेषः ।

हे सर्व टीकाकार ती ब्राह्मणांकडून समंत्रक हवन करवीत होती, असें म्हणतात. कौसल्या पट्टराणी असल्याने हिला समंत्रक हवन करवण्याचा अधिकार होता, असें सर्व टीकाकारांनी लिहिलें आहे.

रामाला स्वतः सर्व वैदिक कर्मे समंत्रक करतां येत होती. त्याला तीं वसिष्ठांनी शिकविलीं होती. चित्रकूटपर्वतावर जेव्हा भरताकडून त्यास दशरथ मेल्याचें समजलें, तेव्हा त्याने स्वतःच तेथल्या जलप्रवाहावर जाऊन त्याची उत्तरक्रिया केल्याचा उल्लेख आहे. ज्यास स्वतः समंत्रक उत्तर क्रिया करतां येते, त्यास पूजा व होमहवन करतां येईल, हें कांही निराळें सांगण्याची आवश्यकता नाही.

### संध्या व हवन.

राम, लक्ष्मण हे प्रवासांत असतां व अयोध्येहून विश्वामित्राच्या आश्रमास जात असतां, न चुकतां सकाळ-संध्याकाळ संध्या करीत होते, असें बालकाण्डावरून दिसतें, तसेंच अयोध्याकाण्डावरूनहि दिसतें. तें पहा—

#### प्रातःसंध्या.

स्नात्वा कृतोदकौ वीरौ जेपतुः परमं जपम् ॥ ३ ॥

कृताह्निकौ महावीर्यौ विश्वामित्रं तपोधनम् ॥

अभिवाद्यातिसंहृष्टौ गमनायाभितस्थतुः ॥४॥

( वा. रा. बाल. स. २३ )

ततः प्रभाते विमले कृताह्निकमरिंदमौ ॥१॥

( वा. रा. बाल. स. २४ )

सुप्रभाता निशा राम पूर्वा संध्या प्रवर्तते ।

उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रं ते गमनायाभिरोचय ॥१॥

तच्छ्रुत्वा वचनं तस्य कृतपूर्वाह्निकक्रियः ॥३॥

( वा. रा. बाल. स. ३५ )

पूर्वा संध्यां उपासीनो जजाप सुसमाहितः ।

( वा. रा. अयोध्या. ६।६ )

## सायं-संध्या.

स्नाताश्च कृतजप्याश्च हुतहव्या नरोत्तम ॥१८॥

( वा. रा. बाल. स. २३ )

हा संध्याकाल प्रहररात्र उलटपर्यंत असतो, यविषयी पुढील वचन पहा—

शनैर्विसृज्यते संध्या नभो नेत्रैरिवावृतम् ॥१६॥

( वा. रा. बाल. स. ३४ )

फार रात्र पडल्यामुळे संध्येचा समय निघून जात आहे, असें येथे म्हटलें आहे. जनकराजाने प्रातःकालीं करावयाचीं संध्यादिक धर्मकृत्यें केलीं, असें पुढील श्लोकांत म्हटलें आहे—

ततः प्रभाते जनकः कृतकर्मा महर्षिभिः ॥१॥

( वा. रा. बाल. स. ७० )

या सर्व वचनांत सकाळीं सूर्योदयी व संध्याकालीं सूर्यास्तसमयी. नियम-पूर्वक संध्या केली जात असे, असें स्पष्ट दिसते. ही संध्या वैदिक संध्याच होय. क्षत्रिय कुमारांना वेदमंत्रांनी संध्या करण्याचा अधिकार आहेच. या संध्येत—

( १ ) (परमं जपं जेपतुः कृतजप्याः) गायत्री मंत्राचा जप मुख्य होता.

( २ ) ( कृताह्निकां ) आन्हिक असें यास नांव होतें, आन्हिक म्हणजे दर-दिवशीं करावयाचें कर्म. ( कृतकर्मां )

( ३ ) ( कृतोदकौ ) जलने तर्पण, मार्जन वगैरे कर्म या वेळीं केलें जात असे.

( ४ ) ( कृतपूर्वाह्निकक्रियाः ) अगदी सकाळच्या प्रहरां करावयाचें धर्म-कृत्य असें यास म्हटलेलें आहे.

( ५ ) ( हुतहव्याः ) संध्येनंतर हवनही करीत असत, असें यावरून वाटते.

( ६ ) ( स्नात्वा ) स्नान करूनच हें कर्म केलें जात असे. कदाचित् सायंसंध्येला नेहमी स्नान करीत नसतीलही.

( ७ ) संध्येचा काल एक प्रहर रात्र होऊन जाईपर्यंत समजला जात असे. कांही अडचणीमुळे कोणार वेळेवर संध्या करतां न आली, तर ती त्याचे



एक प्रहरपर्यंत पुढेही करावी, असा नियम असे. ( बाल. ३४।१६ )

संध्या, हवनादि, आन्हिकाचा भाग हा त्रैवर्णिकांना निदान ब्राह्मणक्षत्रियांना तरी शिकवला जात असे असे वाटतें. श्रीरामाला श्रौतस्मार्तसकलधर्मरहस्य जाण-गारा असें म्हटलेलें आहे. 'वेदवेदाङ्गतत्त्वज्ञः, सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञः' ही योग्यता श्रीरामाची होती. तेव्हा सर्व श्रौतकर्माची माहिती रामाला होती; हें उघड आहे. आवश्यक कर्मे त्यास स्वतःसुद्धा करतां येत असत.

राम, लक्ष्मण किंवा विश्वामित्र यांनी प्रवासांत विष्णु नारायण किंवा जनार्दन यांची पूजा केल्याचा उल्लेख नाही. तेव्हा प्रवासांत अशा देवतांची पूजा होत नसे, असें दिसतें; पण देवतांच्या प्रार्थना प्रवासांतही केल्या जात.

प्रत्येक घरामध्ये ( देवतायतन ) देवघर असे, त्या देवघरामध्ये ' विष्णु, नारायण, जनार्दन,' यांच्या मूर्ति असत व त्यांची पूजाअर्चा केली जात असे. प्राणायामपूर्वक ध्यान व.यकाही करीत असत. याच देवघरामध्ये हवनकुण्ड असे व त्यांत हवन केलें जात असे. हें हवन महान् देवतेच्या उद्देशाने होत असे व वर लिहिलेली नारायणाची उपासना ही पुढसूक्तांत वर्णिलेल्या पुरुषाची उपासना असे. याशिवाय प्रत्येकाची वैयक्तिक उपासना, संध्या, जपजाप्य, वगैरे जें काय आन्हिक असे, तें ज्याचा तो वेळेवर करीत असे. हें सर्व रेशमी वस्त्र नेसून केलें जात असे.

मूर्तीच्या पूजेसाठीं फुलें, फुलांच्या माळा वापरल्या जात व चन्दन, सुगंधी उटणीं वगैरे हीं वापरलीं जात असत. याशिवाय आणखी कांहीं उपासनेचा जर प्रकार असला, तर तो वाल्मीकि रामायणांत शोधला पाहिजे.

### सार्वजनिक देवळें.

उंच उंच शिखरें असलेल्या सार्वजनिक देवळांचा उल्लेख रामायणांत आहे.  
पहा—

सिताभ्रशिखराभेषु देवतायतनेषु च ।

चतुष्पथेषु रथ्यासु चेत्येषु अट्टालकेषु च ॥

( वा. रा. अयोध्या. स. ६।११ )

‘स्वच्छ पांढऱ्या मेघांप्रमाणे चमकणारीं शिखरें ज्यांना आहेत, अशीं ( देव-  
तायतनेषु ) देवालयें अयोध्येंत होतीं. ( चैत्येषु ) उंच देवतास्थानें, धार्मिक  
पूजास्थानें, मन्दिरे, ( अट्टालक ) तटाला असलेले बुरूज ज्यांमध्ये शत्रूशीं  
रुढावयाचीं साधनें असतात. या ठिकाणीं ध्वजपताका लाऊन शोभा आणावी, अशीं  
राजाज्ञा राज्याभिषेकाच्या पूर्वदिवशीं झालेलीं होती.

या ठिकाणचा ‘चैत्य’ शब्द बौद्ध मंदिराचा वाचक आहे, असें गोविंदराज-  
दत्तकेंत म्हटलेलें आहे—

( १ ) गोविंदराज-टीका— चैत्येषु बौद्धालयेषु, अट्टालकेषु प्राकारोपरि  
युद्धार्थं परिकल्पितचतुःस्तंभमण्डपेषु ।

( २ ) रामायणशिरोणि-टीका— चैत्येषु चैत्यं चैतन्यमास्ति येषु...  
...चैत्येषु बौद्धालयेषु इति गोविन्दाचारिव्याख्यानं तु... त्यक्तव्यम् ॥

( अयो. ६।११ )

‘चैत्य’ याचा अर्थ ‘ देवालय, उंच शिखराने युक्त असलेलें देवस्थान ’ असा  
आहे. बौद्धदेवस्थानाचें हें नांव आहे, असें गोविन्दराज म्हणतात व रामायण-  
शिरोमणिकार त्यांचें ‘ हें मत त्याज्य आहे, ’ असें म्हणतात. चैत्य शब्दाला  
बौद्ध मंदिर असा अर्थ पुढील संस्कृतमध्ये आलेला आहे, हें खरें आहे; पण हाच  
कांही केवळ अर्थ या शब्दाचा होतो, असें खात्रीने म्हणतां येणार नाही. तेव्हा  
याच शब्दावरून बौद्धानंतर हा रामायणग्रंथ झाला, असें म्हणणें योग्य होणार  
नाही. यासंबंधाचीं अन्य प्रमाणें पाहून याचा निर्णय करणें योग्य होईल. याचा  
रुढापोह याच लेखांत आजच करण्याचें आम्हांस कारण दिसत नाही.

या देवालयांच्या द्वारांना पांढरा स्वच्छ रंग लावीत असत, असें दिसतें. पहा—

शुक्लदेवगृहद्वारां ॥ ( वा. रा. अयोध्या. ७।४ )

‘ देवघरांचीं द्वारें पांढरीं रंगविलेलीं असत, ’ शिखरें मेघांप्रमाणे स्वच्छ असत,  
हें मागे आलें आहेच. या कालांत कोणत्या देवता मानल्या जात होत्या, तें पुढील  
बर्णनांत दिसेल. पहा—

शृण्वन्तु त्रयस्त्रिंशद्देवाः सेन्द्रपुरोगमाः ॥१३॥

चन्द्रादित्यौ नभश्चैव ब्रह्मा रात्र्यहनी दिशः ।

जगच्च पृथिवी ज्येयं सगन्धर्वाः सराक्षसाः ॥१४॥

निशाचराणि भूतानि गृहेषु गृहदेवताः ।

यानि चान्यानि भूतानि जानीयुर्भाषितं तव ॥१५॥

( वा. रा. अयोध्या ११ )

‘इन्द्रासह तेहेतांस देवता, चन्द्र सूर्य, आकाश, गृह, रात्र, दिवस, दिशाः, जगत, ही पृथ्वी, गन्धर्व व राक्षसांसह सर्व निशाचर भूतें, घरांतील गृहदेवता व जीं दुसरें भूतें आहेत, हीं सर्व दशरथ काय बोलत आहे, तें ऐकोत.’ असें कैकेयी ओरडून म्हणत आहे.

या ठिकाणीं अनेक देवतांचा उल्लेख आहे; पण हा उल्लेख शास्त्रीय दिसत नाही. ३३ देवतांमध्ये चन्द्र, सूर्य, पृथ्वी यांचा समावेश होत असावा; पण येथे असावधानाने त्यांची गणना निराळी केल्ली आहे. कदाचित् कैकेयीच्या या वेळच्या मनोवृत्तीस साजेसें हें भाषण असेल. पण यांत ( गृहेषु गृहदेवताः ) हा उल्लेख महत्त्वाचा आहे. घरोघर घरांत पूजल्या जाणाऱ्या देवता असत, ही गोष्ट यावरून उघड होत आहे. घरांतील देवघरांत याच देवता असत, सार्वजनिक देवळांत सार्वजनिक पूजले जाणारे देव होते. वरील कैकेयीच्या भाषणांत गंधर्व, राक्षस व अन्यान्य भूतांचा उल्लेख आहे; पण यांची पूजा अर्थ करत होते, असें वाटत नाही. भगवद्गीमध्ये—

यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः ।

भूतानि यान्ति भूतेज्याः यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥

( भ. गी. ९।२५ )

असें म्हटलें आहे. यांत ‘देव, पितर, भूत व भगवान्’ यांची पूजा या वेळीं होती, असें दिसतें; पण यांतील भूत शब्द व वरील भूत शब्द एका अर्थाचा आहे, असें वाटत नाही. दशरथ कैकेयीच्या भाषणाने संतापून कैकेयीस म्हणत आहे—

स्वर्गोऽपि खलु रामस्य कुशलं दैवतैरहम् ।  
प्रत्यादेशादभिहितं धारयिष्ये कथं बत ॥६॥

( वा. रा. अयोध्या. स. १२ )

“ हे कैकेयी ! मी मेल्यानंतर स्वर्गात पोचेल, तेव्हा तेथील देवांनी जर मला विचारलें की, ‘ राम खुशाल आहे ना ? ’ तर मी त्यांस काय बरें सांगूं ? ”

या ठिकाणीं स्वर्गातील देवांचा उल्लेख आहे; पण हे देव कांही माणसांनीं पूजावयाचे देव नव्हत. जे स्वर्गात जातात, ते सर्वच देव बनतात. हे सर्वच देव कांही मानवांचे उपास्य नव्हत. यांपैकी कांही उपास्य असतील व कांहीं नसतील. यापेक्षा या रामायणामध्ये देवतांच्या उपासनेसंबंधी कांही उल्लेख आढळले तर ते बारकाईने पाहिले पाहिजेत. येथपर्यंतचे उल्लेख आलेले आहेत, ते हे आहेत.

### देवपूजेचीं साधनें.

देवपूजेला काय काय वापरीत, याचा विचार फारच महत्त्वाचा आहे. सध्या षोडश उपचार देवाच्या पूजेमध्ये सांगितले आहेत. पाहुणा मनुष्य घरीं आला असतां प्रथम त्याला बसावयाला आसन देतात, पाय धुवावयास पाणी देतात, चार प्रशंसेचे शब्द बोलतात. खावयास व प्यावयास खाद्यपेय देतात, वेळ सकाळची असेल, तर स्नानास पाणी, नंतर वस्त्र, चन्दन देऊन पुष्पहार, तुरे देतात. नंतर भोजन वगैरे होतें, नंतर नाच, निदान गणें बजावणें करून त्याची करमणूक करतात. नंतर त्यास गाडीत बसवून फिरावयास नेतात. हेच प्रकार रामायणकालीन पूजेमध्ये असावे, असें वाटतें. हेच षोडशोपचार होत. तेव्हा पूर्वी रामायणकालीं माणसें कशीं परस्परगंचा सत्कार करीत व स्वतः कशीं वागत, तें समजलें, म्हणजे देवपूजेमध्ये कोणते उपचार केले जात, तें समजणें शक्य आहे, म्हणून तें आपण पाहूं.

रामाच्या राज्याभिषेकासाठीं जें सामान आणलें होतें, त्यांत आपणांस पूजासाहित्यासंबंधी कांहीतरी सापडेल, असें वाटतें; म्हणून येथे आतां तें साहित्य पाहूं या—

## राज्याभिषेकाचा संभार

राज्याभिषेकाच्या सामानाचें वर्णन अयोध्यकाण्ड सर्ग ३, श्लोक ९ ते १२ पर्यंत आलेलें आहे, त्यांत पुढील वस्तूंचा निर्देश आहे— [ १ ] सुवर्णादिं सर्व रत्नें, [ २ ] (बलीन् = पूजाद्रव्याणि) पूजेला लागणरीं द्रव्ये, [ ३ ] सर्व औषधि, [ ४ ] पांढरीं फुलें, [ ५ ] लाह्या, [ ६ ] मध, [ ७ ] तूप, [ ८ ] (अहतानि वासांसि) कांरीं न वापरलेलीं नवीं वस्त्रे, [ ९ ] रथ व सर्व आयुधे, [ १० ] चतुरंग सेना, [ ११ ] सुलक्षणी हत्ती, [ १२ ] चवरी व पंखा, [ १३ ] ध्वज, [ १४ ] पांढरें छत्र, [ १५ ] सोन्याचे शंभर कलश, [ १६ ] सोन्याने मढवलेल्या शिंगांचा बैल, [ १७ ] समग्र अखण्ड व्याघ्रचर्म.

यांत रत्नें, पूजाद्रव्ये, फुलें, मध, तूप, वस्त्रे, छत्र, चामर, व्यजन हें सर्व सत्काराचें साहित्य आहे. हेंच पूजासाहित्य आहे.

यापुढचे आदेशहि पूजेचा विचार करतांना पाहण्यासारखे आहेत—

### द्वारपूजा.

अन्तःपुरस्य द्वाराणि सर्वस्य नगरस्य च ।

चन्दनस्त्रग्भिरर्च्यन्तां धूपैश्च घ्राणहारिभिः ॥

( वा. रा. अयोध्या. स. ३ । १३ )

“ अन्तःपुराचीं सर्व दारें, नगरांतील सर्व द्वारें, चन्दन, पुष्पहार व उत्तम सुगंधित धूप यांना सुपूजित करा. ”

या वर्णनावरून ‘द्वारपूजा’ रामायणकालीं केली जात असे, असें स्पष्ट दिसतें. सध्या उत्तरभारतमध्ये द्वारपूजा छत्र झळत्यासारखी आहे. दक्षिण भारतामध्ये मात्र अजूनही द्वारपूजा आदराने केली जाते. वेदामध्ये ही ‘देवीः-द्वारः’ ही देवता मानलेली आहे. यांची पूजा चन्दन, फुलें व धूप यांनी केली जात असे. तेव्हा पूजासाहित्यामध्ये चन्दन, फुलें, पुष्पमाला, धूप यांचा समावेश होत होता, हें निर्विवाद आहे.

राज्याभिषेकाच्या साहित्याचें वर्णन पुनः सर्ग १४, श्लो. २६-४१ व सर्ग

१५ श्लो. ४-८ पर्यंत आलेले आहे. पूर्वी न आलेल्या ज्या वस्तु यांत गणल्या आहेत, त्या तेवढ्या आपण आता पाहू—

[ १ ] चन्दन, अगुरु व धूप चारही बाजूंना घातले होते, [ २ ] गंगोदकाच्या व समुद्रजलाच्या सोन्याच्या घागरी, [ ३ ] औदुंबराचे आसन, [ ४ ] सर्व प्रकारची बीजे, [ ५ ] सुगन्ध, [ ६ ] फुले, दूध, दही, मध, लाह्या, दर्भ, [ ७ ] आठ कन्या, [ ८ ] सिंह, [ ९ ] समिधा, [ १० ] अग्नि. इ०

यांत खानासाठी गंगोदक, समुद्रजल व चन्दन, धूप, आसन, सुगंध ( अतरें ) हे सर्व पूजासाहित्यच दिसत आहे. तसेंच स. १५ श्लो. ४-१३ मध्ये नाना नद्यांचे जल व इतर पूर्वी लिहिलेलेच सर्व पदार्थ येथे पुनः सांगितले आहेत. या तीनही ठिकाणच्या वस्तूंतून सोळा उपचार पूजेसाठी कोणते वापरात, ते सहज कळू शकते.

राज्याभिषेक ही राजाची महापूजाच आहे. दररोजची अल्पशी पूजा करावयाची असतांना आपण थोडेसे साहित्य जमा करतो, तेथे ते मोठ्या प्रमाणांत जमा केलेले असते; पण साहित्य जवळ जवळ एकच असते, निदान जेवढा पूजेचा भाग आहे, तेवढा दोनही ठिकाणी सारखाच असतो, हे सहज समजण्यासारखे आहे.

ध्यान, आवाहन [ बोलावणे ], आसन, पाद्य [ पाय धुण्यास पाणी ], अर्घ्य, आचमनीय [ तोंड धुण्यास पाणी ], स्नान, वस्त्र, अलंकार-समर्पण, चन्दन, नाना परिमलद्रव्ये, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य-भोजन, आरति, तांबूल, पुष्पांजलि.-- हार, तुरे, गजर, अत्तर गुलाब देणे. याबरोबरच छत्र, चामर व्यजन, नृत्य, वाद्य आदि राजोपचार समर्पण करणे, हा आदरसत्काराचा कार्यक्रम होता. सध्याही जवळ जवळ तोच आहे. कांही उपचार कमी झाले असून, दुसरे कांही वाढले आहेत; पण सर्वसाधारण रीति व पद्धति होती तशीच आजही आहे. देवपूजेचा कार्यक्रमहि हाच आहे, हे आपण आतां पर्यंत पाहिले आहे.

### चन्दन लावीत असत.

स्नान झाल्यानंतर चन्दन व शरिरावर उटणें लावण्याचा परिपाठ रामायण-काली होता, असें दिसतें पहा—

वराहरुधिराभेण शुचिना च सुगन्धिना ।

अनुलिप्तं परार्ध्येन चन्दनेन परंतपम् ॥ ९ ॥

( वा. रा. अयोध्या. स. १६ )

‘ शुद्ध, सुगन्धित, अखंत मूल्यवान् लाल रंगाचें चन्दन रामाने अंगावर लावलेलें होतें. ’ यावरून त्या वेळीं स्नानानंतर चन्दन लावीत असत, असें सिद्ध होतें. देवपूजेमध्येहि हा एक उपचार यामुळेच आलेला आहे.

रामाच्या अंगावर या वेळीं शिवलेला कपडा नव्हता, हें उघड आहे. शिवलेला कपडा, सदरा, कोट, कुडता वगैरेसारखा कांहीं कपडा त्याने घातलेला असता तर त्याच्या अंगावरचें चन्दन वाहेरून दिसलें नसतें.

### रस्त्यावर धूप जाळीत.

पुष्कळ गर्दी असेल, त्या वेळीं रस्त्यांवर हवाशुद्धीसाठी धूप जाळीत असत, असें दिसतें—

राजमार्गं ययौ रामो मध्येनागुरुधूपितम् ।

चन्दनानां च मुख्यानां अगुरूणां च संचयैः ॥ ३ ॥

उत्तमानां च गंधानां क्षौमकौशाम्बरस्य च ।

आविद्धाभिश्च सुक्ताभिः उत्तमैः स्फाटिकैरपि ॥ ४ ॥

शोभमानमसंवाधं तं राजपथमुत्तमम् ।

संवृतं विविधैः पुष्पैः भक्ष्यैश्चावचैरपि ॥ ५ ॥

( वा. रा. अयोध्या. स. १७ )

“ राजमार्गावर चन्दन, अगुरु यांच्या लाकडांचे ( संचयैः ) ढांग जाळीत असत. या सुगंधाने सर्व शहर अगदी दरवळून गेलें होतें. सर्व राजमार्ग फुलें, रेशमी वस्त्रें व इतर वस्तूंनी भरगच्च भरून गेलेला होता. ”

म० २६ ( अयोध्या )

रामाने हा असा सुन्दर देखावा पाहिला. रस्त्यावर चन्दनाचीं लाकडे जाळीत असत, असें यावरून वाटनें. शहराची स्वच्छता राखण्यासाठी हें चन्दन जाळीत कीं चवाट्याची पूजा करण्याच्या वळीं जाळीत, हें पाहणें येथे इष्ट आहे. पहा—

ददर्श तं राजपथं दिवि देवपतिर्यथा ॥ ६ ॥

दध्यक्षतहविर्लाजैर्धूपैरगुरुचन्दनैः ।

नानामाल्योपगन्धैश्च सदाभ्यर्चितचत्वरम् ॥ ७ ॥

( वा. रा. अयोध्या. स. १७ )

‘ चवाट्याची पूजा केल्यामुळे ठिकठिकाणीं दही, अक्षता, हवि, लाह्या, धूप, अगुरु, चन्दन व अनेक प्रकारचीं फुलें दिसत होतीं. ’ अशी चवाट्यांची पूजा केल्यामुळे तेथे चन्दन, अगुरु यांचे ढीग जळत होते व त्यांचा सुगंध शहरभर पसरला होता.

चवाट्याची पूजा होत असल्यामुळे चन्दन जाळीत असोत अथवा हवा शुद्ध करण्यासाठी जाळीत असोत, उघड्या ज. गेंत अयोध्येच्या रस्त्यावर असें चन्दन जाळीत होते व त्या योगाने शहरभर सुवास पसरलेला होता व तो सुवास सर्व लोकांस आनंद देत होता, हें निर्विवाद आहे. ही वेळ म्हणजे सकाळीं सूर्योदयाची वेळ होय. सूर्योदय होऊन घटकाभर अवकाश झाला असेल, या वेळीं इतक्या घमघमाट होईल, इतकें चन्दन जाळलें गेलें होतें. याशिवाय घोरोघर जें हवन होत होतें, त्यांतही चन्दनाच्या समिधा असतीलही कदाचित्. अशी ही धार्मिक पद्धति फारच उत्तम आहे. धर्मविधि व हवाशुद्धि यांची कशी उत्तम सांगड येथे घातली होती, तें पहा.

सध्या म्युनिसिपालिटीच्या गंधक जाळतात व फिनेल टाकतात. त्याची रस्ते-रस्तीं घाण येत असते; पण रामायणकालीं सकाळीं सूर्योदयापूर्वीच सर्व रस्ते स्वच्छ होत, द्वारपूजा केली जाई. द्वारावर चंदन लावलें जाई, पुष्पमाला टांगल्या जात व धूपही दाराजवळ जाळला जाई व ( चत्वारपूजा ) चवाट्याची पूजा होऊन तेथे चंदनाचे ढीग जाळले जात. या दोन जुन्या व नव्या पद्धतीपैकी चांगली कोणती,



तं विचारी लोकांनी ठरवावें.

देवालयें, देवघरें व देवतोपासनेसंबंधानें एवढा विचार झाला. यावरून रामायणकालीन धार्मिक व्यवहाराची कल्पना वाचकांस होईल. देवपूजेसंबंधी आणखीहि थोड्या वचनांचा विचार केला पाहिजे, तो आता करूं—

### देवपूजा

जी स्त्री ( निवृत्ता देवपूजनात् । अयोध्या. २४।२७ ) देवपूजा न करतां पतीची सेवा करते, त्या स्त्रीला स्वर्ग मिळतो, इतकें पतिसेवेचें महत्त्व आहे.

भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् ।

अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ॥

( रा. अयोध्या. २४।२७ )

येथे स्त्रियांच्या देवपूजेचा उल्लेख आहे. येथील हें देवपूजन म्हणजे देवांच्या मूर्तींचेंच पूजन होय. तसेंच—

अग्निकार्येषु च सदा सुमनोभिश्च देवताः ।

पूज्यास्तं मत्कृते देवि ब्राह्मणाश्चैव सत्कृताः ॥

( रा. अयोध्या. २४।२९ )

‘ अग्नीमध्ये हवन करण्याच्या वेळी उत्तम फुलांनी देवतांचें पूजनही ( मत्कृते ) माझें हित व्हावें, म्हणून कर व ब्राह्मणांचा सत्कार कर. ’ या ठिकाणीं फुलांनी देवतांचें पूजन करण्याचा निर्देश आहे व हें पूजन अरण्यांत जाणाऱ्या रामाचें कल्याण व्हावें, यासाठी आहे. कौसल्या पुनः म्हणते—

येभ्यः प्रणमसे पुत्र देवेष्वायतनेषु च ।

ते च त्वामभिरक्षन्तु वने सह महर्षिभिः ॥४॥

( रा. अयोध्या. २५ )

‘ हे रामा, ज्या देवांना व देवालयांतील दैवतांना तूं नमस्कार करतोस, ते देव तुझें अरण्यांत संरक्षण करोत. ’ या कौसल्येच्या भाषणामध्येहि देवालयांतील देवतांना नमन केलें जात होतें, हें सिद्ध होत आहे. कौसल्या आणखीहि म्हणत आहे—

नृमांसभोजना रौद्रा ये चान्ये सर्वजातियाः ।

मा च त्वां हिंसिषुः पुत्र मया संपूजितास्त्विवह ॥२०॥

( रा. अयोध्या. २५ )

‘नरमांस भक्षण करणाऱ्या ज्या कांही जाति आहेत, त्यांचें पूजन मी येथे करीन. त्या पूजेने संतुष्ट होऊन, त्या तुझे हिंसन करणार नाहीत.’

येथे देवांप्रमाणे हिंसक जातींचेंहि पूजन करण्याचा प्रकार या वेळीं चालू होता कीं काय, अशी शंका येते व या यांच्या पूजनाने या जाति संतुष्ट होतात व त्या संतुष्ट झाल्या, म्हणजे त्या वनांत हिंडणाऱ्या रामाला खाणार नाहीत, ही अपेक्षा येथे या पूजेमध्ये आहे, हेहि पाहण्यासारखें आहे. जर या हिंसक जीवांची पूजा या वेळीं होत असेल, तर पूजनीय देवतागण फारच मोठा असणें अगदी संभवनीय आहे.

कौसल्येने या वेळीं रामाचें अभीष्ट-चिंतन केलें व या निमित्ताने कित्येक देवतांचा निर्देश केला आहे. त्या देवता येथे पाहणें योग्य आहेत. यांमध्ये या वेळच्या पूजनीय देवता आहेत व इतरही पूज्य वस्तु आहेत.

( रा. अयोध्या २५।७-३० ) समिधा, दर्भ, वेदी, देवालये, स्थण्डिलें, शैल, वृक्ष, झुडपें, हृद, पक्षी, सर्प, सिंह, साध्य, विश्वेदेव, मरुत्, महर्षि, धाता, विधाता, पूषा, भग, अर्यमा, लोकपाल, इन्द्रप्रमुख देव, सहा ऋतु, महिने, संवत्सर, रात्री, दिवस, मुहूर्त, श्रुति, स्मृति, धर्म, स्कंद, चन्द्र, बृहस्पति, सप्तर्षि, नारद, सिद्ध, दिशा व दिशांचे अधिपति, पर्वत, समुद्र, राजा वरुण, बुलोक, अन्तरिक्ष, पृथिवी, वायु, नक्षत्रें, ग्रह, अहोरात्र, दोनही संध्याकाल, कला, काष्ठा, देव, दैत्य, हे सर्व तुझे रक्षण करोत. राक्षस, पिशाच, भयंकर क्रूरकर्में जे कोणी असतील, त्यांपासून तुला भय न होवो. कृमि-क्रीट-पतंग वगैरेंपासून तुला भय न होवो. कोणापासूनही तुला भय न होवो. शुक्र, सोम, सूर्य, कुबेर, यम हे सर्व तुझे रक्षण करोत. अग्नि, वायु, धूम, मन्त्र, ब्रह्मदेव, ऋषि, इतर देव हे सर्व तुझे संरक्षण करोत. असें म्हणून फुलें, गंध आदि साहित्याने

कौसल्येने या देवगणांचें पूजन केलें. ब्राह्मणाच्या द्वाराने विधिपूर्वक हवन करविलें. तूप, पांढरीं फुलें, समिधा, मोहऱ्या या साहित्याने यथायोग्य विधीने पूजा व हवन करविलें. नंतर बाहेर जाऊन—

### दुतहव्यावशेषेण ब्राह्मं बलिमकल्पयत् ।

( वा. रा. अयोध्या २५।२९ )

‘ शिल्लक राहिलेल्या अवाशिष्ट हविर्द्रव्यांनी बलिहरण केलें. मध दही, अक्षता व तूप या साहित्याने हें सर्व कृत्य करून तिने रामाचें स्वस्त्ययन केलें.

या ठिकाणीं पुष्कळच देवतांचा उल्लेख आहे. यांतील बहुतेक मुख्य देवता वैदिक आहेत. यांत राक्षस, पिशाच व सर्प यांचाही उल्लेख आहे, तो पाहण्यासारखा आहे. सर्पपूजा आपल्यांत अजून आहे व ती नागपंचमीस केली जाते. सर्पांची देवालये आहेत व कित्येक जातींत सर्पांची पूजा अजून प्रचलित आहे, हीच रामायणाच्या वेळीं दिसत आहे. शेवटीं कौसल्या म्हणते—

मयार्चिता देवगणाः शिवादयो महर्षयो भूतगणाः सुरारोगाः ।

अभिप्रयातस्य वनं चिराय ते हितानि कांक्षन्तु दिशश्च राघव ॥

( रा. अयोध्या. २५।४३ )

‘ शिव आदि देवगण, महर्षि, भूतगण, सुर, सर्प व दिशा हे सर्व तुझे हित इच्छोत. मी यांची पूजा करून, त्यांना संतुष्ट करीन. ’

यानंतर कौसल्येने रामाला प्रदक्षिणा केली व अश्रुपूर्ण नेत्रांनी त्याकडे पाहून, त्यास हातांनी कवटाळून धरलें. रामानेहि आईच्या चरणवर आपलें मस्तक ठेवलें व तेथून राम सीतेच्या मंदिराकडे निघाला.

या उतान्यांत पूजनीय अशा अनेक देवतांचा उल्लेख आहे. या सर्वच देवतांच्या मूर्ति संभवत नाहीत. यांचें कशावर तरी आवाहन करून मग त्यांची पूजा गंध, फूल व अक्षता आदि उपचारांनी होत असावी, असें वाटतें. अर्थात् कांही देवतांच्या मूर्ति होत्या व कांही देवांची पूजा त्यांचे कशावर तरी आवाहन करून होत असावी. सध्याही असेंच पूजन होत असलेलें आपण पाहतों. तोच प्रकार या वेळीं

होता, असें दिसतें. सध्या सुपारीवर देवतांचें आवाहन करून पूजा करतात व किलेक मूर्तीही आहेत. तसाच हा विधि दिसत आहे.

राम राजवाड्यांत गेला होता. सीता रामाच्या वाड्यांतच होती. रामाला लवकरच राज्याभिषेक होणार, हें ठरलेंलेंच होतें. अशा वेळीं सीतेने रामाचें यशस्वितन करण्यासाठी देवपूजन केल्याचा उल्लेख आहे—

**देवकार्यं स सा कृत्वा कृतज्ञा हृतचेतना ।**

**अभिज्ञा राजधर्माणां राजपुत्री प्रतीक्षती ॥**

( रा. अयोध्या. २६ । ४ )

‘ सीतेने त्या वेळीं देवपूजन केलें व त्यामुळे ती आनंदित झालेली होती. ’ सीतेचें स्नान प्रातःकालींच झालें होतें. रामाबरोबर तिनेहि देवपूजा सकाळींच केली असली पाहिजे. त्यानंतर तास दोन तासांनी पुनः हें देवकार्य केलें, असा येथे उल्लेख आहे. याचा अर्थ असा दिसतो की, सीतेने पतीचें राज्याभिषेचन निर्विघ्न व्हावें, म्हणून या वेळीं तिने पुनः आपल्या वाड्यांतील देवतेला फुलें किंवा पुष्पहार घातले. देवपूजा झाल्यानंतर अशा रीतीने पुनः पुष्पहार अर्पण करण्याची चाल अजूनही आहे. या वचनांत सीता ही ( **राजधर्माणां अभिज्ञा राजपुत्री** ) राजकारणांतील गुंतागुंत जाणणारी होती, असें म्हटलें आहे. यावरून सीतेलाहि या राज्याभिषेकांत कांहीतरी विघ्न होईल, असें वाटत असावें व हें विघ्न दूर व्हावें, म्हणून पुनः देवाची पूजा करून तिने प्रार्थना केली असावी. असो. या उल्लेखावरून मुख्य पूजा झाल्यानंतर अशा उपपूजा होत असत, असें स्पष्ट दिसतें.

रामाचें वनवासांत जाण्याचें ठरलें, तेव्हा सीतेचा निरोप घेतल्यानंतर आपण गेल्यानंतर सीतेने मागें कसें वागावें, हें तिला राम समजावीत असतांना, सकाळीं देवपूजा कर, असें सांगण्यास तो चुकला नाही; पहा—

**कलयमुत्थाय देवानां कृत्वा पूजां यथाविधि ।**

**वन्दितव्यो दशरथः पिता मम जनेश्वरः ॥ ३० ॥**

( वा. रा. अयोध्या. २६ )

‘सकार्ळीं ऊठ, यथाविधि देवांची पूजा कर व राजादशरथाला वन्दन कर.’  
 अतः कार्ळीं उठून स्नान करून देवपूजा करण्याचा हा परिपाठ दिसतो. राज-  
 वाड्यांतील सुनांना ही पूजा करावी लागे, मग इतर सरदार व ब्राह्मण वर्गैरेच्या  
 मुली व मुलगे आप-आपल्या घरी देवपूजा करीत असत, हें काय सांगावयास  
 पाहिजे ?

### अतिथिपूजा.

सीतेने मीहि वनांत येतें, असें रामास सांगितलें, तेव्हा वनवासांत कसें वागावें  
 लागतें, तें राम तिला समजाविताना म्हणतो—

देवतानां पितृणां च कर्तव्यं विधिपूर्वकम् ।

प्राप्तानामतिथीनां च नित्यशः प्रतिपूजनम् ॥ १४ ॥

कार्यस्त्रिरभिषेकश्च काले काले च नित्यशः ।

उपहारश्च कर्तव्यः कुसुमैः स्वयमाहृतैः ॥ १५ ॥

( रा. अयोध्या. २८ )

‘देव, पितर व अतिथी यांचें विधिपूर्वक पूजन दररोज केलें पाहिजे व  
 त्रिकाल स्नानही केलें पाहिजे.’ अर्थात् वनवासांतही देवपूजा, पितृपूजा व  
 अतिथिपूजा करणें आवश्यक होतें. स्वतः आपल्या हातांनी आणलेल्या फुलांनी ही  
 ( उपहारः ) पूजा करावयाची असते, हें यांत विशेष आहे.

### नगर-रक्षक देवता.

कोसलदेशाच्या बाहेर जेव्हा राम पडला, तेव्हा तो अयोध्येच्या संरक्षक  
 देवतांची प्रार्थना करतो. ती प्रार्थना देवपूजेच्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे—

अयोध्यामुन्मुखो धीमान्प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥

आपृच्छे त्वां पुरिश्रेष्ठे काकुत्स्थपरिपालिते ।

दैवतानि च यानि त्वां पालयन्त्यावसन्ति च ॥ २ ॥

निवृत्तवनवासस्त्वामनृणो जगतीपतेः ।

पुनर्द्रक्ष्यामि मात्रा च पित्रा च सह संगतः ॥ ३ ॥

( रा. अयोध्या. ५० )

‘अयोध्येकडे तोंड करून हात जोडून बुद्धिमान् राम म्हणाला— हे श्रेष्ठ अयोध्ये ! तुझा मी आता निरोप घेत आहे. ज्या देवता तुझे पालन करीत आहेत व ज्या तुझ्यांत रहात आहेत, त्यांनाही मी विचारीत आहे. वनवास पूर्ण करून पित्याच्या ऋणांतून मुक्त होऊन मी पुनः येथे येईन, तेव्हा मातापित्याचें दर्शन घेईन व तुमचेंही दर्शन घेईन.’

यामध्ये नगराची अधिष्ठात्री देवता असल्याचा उल्लेख आहे. प्रत्येक गाव व नगर यांची एक एक देवता रक्षक म्हणून मानली जात असावी, असें येथे दिसतें. सध्याही हिंदुस्थानांतिल दरएक गावाची एक ‘ग्रामदेवता’ मानली जात आहे. आजही ग्रामदेवता व स्थानदेवता प्रत्येक गावांत आहेत.

### गंगेची प्रार्थना.

राघवोऽपि महातेजा नावमारुह्य तां ततः ।  
 ब्रह्मवत् क्षत्रवच्चैव जजाप हितमात्मनः ॥ ७८ ॥  
 आचम्य च यथाशास्त्रं नदीं तां सह सीतया ।  
 प्रणमत् प्रतिसंतुष्टो लक्ष्मणश्च महारथः ॥ ७९ ॥  
 मध्यं तु समनुप्राप्य भागीरथ्यास्त्वानिदिता ।  
 वैदेही प्राञ्जलिर्भूत्वा तां नदीमिदमब्रवीत् ॥ ८२ ॥  
 ततस्त्वां देवि सुभगे क्षेमेण पुनरागता ।  
 यक्ष्ये प्रमुदिता गंगे सर्वकामसमृद्धिनी ॥ ८५ ॥  
 गवां शतसहस्रं च वस्त्राण्यन्नं च पेशलम् ।  
 ब्राह्मणेभ्यः प्रदास्यामि तव प्रियचिकीर्षया ॥ ८८ ॥  
 सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।  
 यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता ॥ ८९ ॥  
 यानि त्वचीरवासीनि दैवतानि च संति हि ।  
 तानि सर्वाणि यक्ष्यामि तीर्थान्यायतनानि च ॥ ९० ॥

(रा. अयोध्या. ५२.)

‘महातेजस्वी राम नौकेवर चडला व नौका चालू लगली, तेव्हा रामाने ब्राह्मण-

क्षत्रियांनी जपण्यास योग्य असे मंत्र जपावयास प्रारंभ केला. आचमन करून यथाशास्त्र त्यांनी त्या नदीला नमन केलें. जेव्हा नौका गंगानदीच्या मध्यमार्गी गेली, तेव्हा सीतेने हात जोडून त्या गंगा नदीची प्रार्थना केली. हे देवि ! जेव्हा आम्हीं सुखरूप वनवासांतून पुनः परत येऊं, त्या वेळीं हजार गाईं, अनेक वस्त्रें व उत्तम अन्न तुला संतुष्ट करण्यासाठीं ब्राह्मणांना देईन. सुराघटसहस्र व मांसौदन यांनी तुझे यजन करीन. तुझ्या तारावर जीं दैवतें, तीर्थें व देवालयें आहेत, त्या सर्वांचें यजनपूजन मी करीन. '

ही प्रार्थना गंगेची सीतेने केली आहे. रामाने गंगेला नमन केलें आहे व दैवतांची पूजा करण्याचा संकल्प केला आहे. यावरून देवपूजेसंबंधाच्या चालीरीतीं-वर पुष्कळच प्रकाश पडतो.

ग्रामदेवता, स्थानदेवता, गृहदेवता, वास्तुदेवता अशा या अनेक देवता उपास्य-त्वरूपाने येथे दिसत आहेत. अनेक वैदिक देवतांचीहि उपासना, निदान प्रार्थना तरी येथे स्पष्ट आहे. नारायण, जनार्दन यांच्या मूर्ति असल्याचाही उल्लेख आहे व बहुतेक सध्याप्रमाणेच गंध, माल्य, अक्षता, धूप आदि उपचारांप्रमाणेच या प्राचीन काळीहि पूजा होत होती, असें दिसतें.

आता वरील श्लोकांतील ८९ व्या श्लोकांसंबंधाने थोडासा विशेष विचार करणें आवश्यक आहे. याचा उघड अर्थ दिसतो, तो असा आहे— ' हजार मद्याच्या घागरी, मांसमिश्रित भात, यांनी गंगेची पूजा करीत, ' असें सीतेने म्हटलें असावें, असें दिसतें. या शब्दांचा असा अर्थ दिसतो. कित्येक टीकाकारांनी असाच मानला-ही आहे; पण **रामायणशिरोमणि**- टीकाकार याचा असा अर्थ करितात—

गङ्गापूजनसामग्रीं बोधयन्ती आह । सुरेति । पुरीं पुनः उपगता प्राप्ता अहं  
**सुराघटसहस्रेण** सुरेषु देवेषु न घटन्ते न सन्तीत्यर्थः तेषां सहस्रं तेन  
सहस्रसंख्याकसुरदुर्लभपदार्थेनेत्यर्थः । **मांसभूतौदनेन** मा नास्ति अंसो  
राजभागो यस्यां सा एव भूः पृथ्वी च उतं वस्त्रं च ओदनं च एतेषां समा-  
हारः तेन त्वां यक्ष्ये ॥८९॥

' (सुर) देवांमध्ये (अघट) न मिळणाऱ्या अशा अप्रतमि सहस्रो पदा-  
र्थानी व (मा-अंस-भू) ज्या भूमीवर राजाचा कर नाही, अशी भूमि, [उतं] :

वस्त्र व [ ओदनः ] भात यांनी मिळून तुझी पूजा करीन, म्हणजे या वस्तूंचे तुझ्या साठी समर्पण करीन. ' हा अर्थ व्याकरणशुद्ध असला तरी ओढाताणीचा दिसतो. कदाचित् हा श्लोक ' कूटश्लोक ' मानला, तरच असा अर्थ करता येईल. रामायणांत असे कूट श्लोक आहेत की काय, तेहि पाहिलें पाहिजे. कित्येक या श्लोकास प्रक्षिप्त समजतील. हा श्लोक मध्ये नसला, तरी मागच्या पुढच्या श्लोकांची संगति उत्तम लागते.

या अर्थासंबंधी जरी कांही मतभेद असेल, तरी त्यांचा संबंध आपल्या प्रस्तुत विषयाशी नाही. प्रस्तुत विषय देवपूजा हा आहे व तो या वचनांवरून सिद्ध होत आहे. देवपूजेचीं साधनें कांहीहि असोत, तो प्रश्न स्वतंत्र आहे; पण मूर्तिपूजा या ठिकाणीं वर्णिली आहे, हें सत्य आहे.

दशरथ वारल्यानंतर भरत अयोध्येंत येत असतांना त्याला अयोध्येच्या देवळांची जी उदास स्थिति दिसली, ती त्याने अशी वर्णिली आहे—

देवतागाराणि शून्यानि न भान्तीह यथा पुरा ।

देवतार्चाः प्रविद्धाश्च यज्ञगोष्ठास्तथैव च ॥ ४० ॥

माल्यापणेषु राजन्ते नाद्य पण्यानि वा तथा ।

देवतायतनचैत्येषु दीनाः पक्षिमृगास्तथा ॥ ४१ ॥

( रा. अयोध्या. ७१ )

भरत म्हणतो-- ' देवालयें अगदी शून्य दिसत आहेत, पूर्वीप्रमाणे गजबजलेली दिसत नाहीत. देवतांच्या पूजांमध्ये विघ्न झाल्याचें दिसत आहे. फुलांचे बाजार पूर्वीप्रमाणे भरलेले दिसत नाहीत. देवालये व चैत्यस्थानें यांत पक्षी व फसु हिंडत आहेत व सर्वत्र दीनता व उदासीनता दिसत आहे. ' भरताला दशरथ राजा वारल्याचें वृत्त माहीत नव्हतें. राजाचें शव अन्त्य संस्कारा-श्रीवाय राजवाड्यांत होतें, म्हणून नेहमीप्रमाणे गजबजलेल्या पूजा देवळांत होत नव्हत्या, पूजेअर्चेसंबंधाची ही पद्धतिहि येथे या वर्णनावरून ध्यानांत येते.

भरत रामाला आणण्यासाठी चित्रकूटावर गेला, त्या वेळीं राम भरताला राज्य-कारभारासंबंधी प्रश्न विचारतांना देवालयांची स्थिति कशी आहे, तें विचारण्यास



विसरत नाही. ( देवस्थानैः उपशोभितः कश्चित् । अयोध्या. १००।४२ )

कश्चिद् गुरुंश्च वृद्धांश्च तापसान् देवतातिथीन् ।

चैत्यांश्च सर्वान् सिद्धार्थान् ब्राह्मणांश्च नमस्यसि ॥ ६१ ॥

( रा. अयोध्या. १०० )

‘ गुरु, वृद्ध, तापसी, देवता, अतिथी, चैत्य, सिद्धार्थ, ब्राह्मण यांना नमस्कार करतोस ना ? ’

असा प्रश्न विचारून, ‘ राजाने दैवतांना नमन करावें, ’ असें सुचविलें आहे. यावरून देवपूजा महत्त्वाची मानली जात होती, यांत संशय नाही. पुढे राम सीतेसह अगस्त्य ऋषीच्या आश्रमांत गेला, तेव्हा त्या आश्रमांत रामाने अनेक देवतांचीं स्थानें पाहिलीं. तीं आता पहा—

### अगस्ति आश्रमांतील देवस्थानें.

स तत्र ब्रह्मणः स्थानं, अग्नेः स्थानं तथैव च ।

विष्णोः स्थानं, महेन्द्रस्य स्थानं, चैव विवस्वतः ॥१७॥

सोमस्थानं, भगस्थानं, स्थानं कौबेरमेव च ।

धातुर्विधातुः स्थाने च वायोः स्थानं तथैव च ॥१८॥

नागराजस्य च स्थानं, अनन्तस्य महात्मनः ।

स्थानं तथैव गायत्र्या, वसूनां स्थानमेव च ॥१९॥

स्थानं च पाशहस्तस्य वरुणस्य महात्मनः ।

कार्तिकेयस्य च स्थानं, धर्मस्थानं च पश्यति ॥२०॥

( रा. अरण्य. १२ )

‘ राम, लक्ष्मण व सीता यांनी त्या अगस्त्याच्या आश्रमामध्ये पुढील देवतांचीं निरनिराळीं स्थानें पाहिलीं— ब्रह्मा, अग्नि, विष्णु, महेन्द्र, विवस्वान्, सोम, भग, कुबेर, धाता, विधाता, वायु, नागराज, अनन्त, गायत्री, वसु, पाशहस्त, वरुण, कार्तिकेय व यमधर्म यांचीं निरनिराळीं स्थानें त्यांनी पाहिलीं. ’

यांच्या मूर्ति असोत व अन्य कांही चिन्हें असोत; पण इतक्या देवतांचीं चिन्हें केंथे निरनिराळीं होती, हें मात्र निर्विवाद आहे. तसेंच हीं सर्व उपासनेसाठींच

होती, यांतही शंका नाही.

ऋषींच्या आश्रमांत कोणत्या देवतांची उपासना होत असे, हें या वचनांवरून स्पष्ट होत आहे. यापैकी अग्नीचें हवनकुण्ड असेल व 'गायत्री' चें काय चिन्ह असेल, तें कांही सांगतां येत नाही. या बहुतेक वैदिक देवता आहेत; पण यांत नाग, अनंत हे सर्पही आहेत. जे लोक सर्पजातीला अनार्य मानतात, त्यांनी या वचनाचा विचार विशेष करावा. हा नाग या ऋषींचा उपास्य म्हणून येथे दिसत आहे. ही सर्पपूजा ऋषींच्या आश्रमांतही आहे, हें पाहण्यासारखें आहे.

### रावणाची शिवलिंगपूजा.

रावण मोठा शिवभक्त होता व तो पार्थिव लिंगाची पूजा नित्य करीत असे. याविषयी उत्तरकाण्डांत पुढील मजकूर आहे—

पुष्पोपहारं शनकैः करिष्यामि कपर्दिनः ।

रावणेनैवमुक्तास्तु प्रहस्तशुकसारणाः ॥३४॥

समहोदरधूम्राक्षा नर्मदां विजगाहिरे ॥३५॥

उत्तीर्य पुष्पाण्याजन्हुर्वल्यर्थं रावणस्य तु ।

राक्षसैस्तु मुहूर्तेन कृतः पुष्पमयो गिरिः ॥

पुष्पेषूपहृतेष्वेवं रावणो राक्षसेश्वरः ॥३८॥

अवतारिणो नदीं स्नातुं गंगामिव महागजः ।

तत्र स्नात्वा च विधिवज्जप्त्वा जप्यमनुत्तमम् ॥३९॥

वालुकावेदिमध्ये तु तल्लिंगं स्थाप्य रावणः ।

अर्चयामास गन्धैश्च पुष्पैश्चासृत्गन्धिभिः ॥४३॥

समर्चयित्वा स निशाचरो जगौ

प्रसार्य हस्तान् प्रणनर्त चाग्रतः ॥४४॥

( रा. उत्तर. ३१ )

‘ आता शंकराची पूजा करतां, असें रावण बोलला. नंतर प्रहस्त, शुक, सारण महोदर, धूम्राक्ष हे राक्षस नर्मदेमध्ये स्नान करण्यासाठी उतरले. त्यांनी स्नान केलें, फुलें आणलीं व त्यांची मोठी रास केली. नंतर रावण नदींत उतरला, स्नान करून

धौत वस्त्र नेसून त्याने उत्तम मंत्राचा जप केला. बाळूमध्ये शिवलिंगाची स्थापना करून त्याने त्याची गंध, पुष्पांनी पूजा केली. नंतर ( जगौ ) सामगान केले व हातवारे करून त्या देवापुढे नृत्यही केले. '

गायन व नृत्य हीं देवपूजेमध्ये पूजेचीं अंगें म्हणून केलीं जात, असें या वचनांवरून दिसतें. असो. श्रीरामचन्द्राने आपलें उपास्य दैवत विभीषणाला दिल्याचा उल्लेख आहे. पहा—

किंचान्यद्रक्तुमिच्छामि राक्षसेन्द्र महाबल ।  
आराधय जगन्नाथं इक्ष्वाकुकुलदैवतम् ॥२७॥  
तथेति प्रतिजग्राह रामवाक्यं विभीषणः ।

( रा. उत्तर. १०८ )

याविषयी पद्मपुराणांत असें वचन आहे—

इत्युक्त्वा प्रददौ तस्मै स्वविश्लेषासहिष्णवे ।  
श्रीरंगशायिनं स्वार्चां इक्ष्वाकुकुलदैवतम् ।  
रङ्गं विमानमादाय लङ्कां प्रायाद्विभीषणः ॥  
( पद्मपुराण )

राम विभीषणाला म्हणाला की, ' हे बलवान् राक्षस राजा ! इक्ष्वाकुकुलाचें दैवत जगन्नाथ आहे. त्याची तूं आराधना कर. ' हें ऐकून त्याने ' बरें आहे ' असें म्हणून ती उपासना त्याने स्वीकारली. पद्मपुराणांत ' शेषशायी श्रीरंग ' या देवतेची उपासना दिली, असें म्हटलें आहे. यांत राक्षसांना आर्य हे आपल्या उपासना देत व आपणाजवळ आणीत असत, असें दिसतें; पण उत्तरकाण्डांतील हा दांड श्लोक प्रक्षिप्त असल्याचें टीकाकार म्हणत आहेत पहा—

( तिलकटीका— ) इदं सार्धश्लोकद्वयं प्रक्षिप्तमित्यन्ये । २७-२८ ॥

' हे अर्डीच श्लोक प्रक्षिप्त आहेत, असें कांहींचें म्हणणें आहे. ' तिलकटीके-मध्ये हें दुसऱ्याचें मत म्हणून दिलें आहे. हे श्लोक सर्व टीकाकारांना प्रक्षिप्त वाटत नाहीत व स्वतः तिलक-टीकाकारहि यांस प्रक्षिप्त मानीत नाही. दुसरे कोणी प्रक्षिप्त मानतात, असें तो म्हणत आहे.

पूर्वी कौसल्या व राम ज्या देवांची उपासना करीत असल्याचें अयोध्याकाण्ड ( स. ४। ३१-३४ व ६। १-७ ) मध्ये वर्णन आहे, ती हीच उपासना होय. राक्षस हे शंकराची उपासना, किंवा लिंगाची उपासना करीत असत. रामाच्या घराण्यांत नारायण, जनार्दन, मधुसूदन, जगन्नाथ यांची म्हणजे विष्णूची उपासना चालू होती. शंकरोपासक विभीषणाला रामाने आपली विष्णूची उपासना करावयास लावले, हा येथे भाव आहे. हे श्लोक प्रक्षिप्त ठरले, तर हा मजकूर अमाननीय ठरेल; तथापि पूर्वी दिलेले इतके उल्लेख आहेत की, त्यांवरून मूर्तिपूजा रामायण लिहिलें त्या काळीं मान्य होती, हें निर्विवाद ठरतें. रामायणामध्ये वैदिक देवतांचा पुष्कळच उल्लेख आहे व त्याबरोबरच जनार्दन आदि अनेक देवतांचाहि आहे. वैदिक उपासनेनंतरचा हा काल असावा, असें यावरून दिसत आहे. असो. याप्रमाणे मूर्तिपूजेसंबंधी रामायणामध्ये उल्लेख आहेत. त्यावरून या काळीं मूर्तिपूजा होती, हें उघड होतें.

राम, लक्ष्मण, सीता, कौसल्या आदि भारतीय आर्य मूर्तिपूजा करीत असत, त्याचप्रमाणे लंकेतील राक्षसही मूर्तिपूजा करीत, यासंबंधीचीं प्रमाणें या पूर्वीच्या लेखांत आलीं आहेत; पण वानर मूर्तिपूजा करीत असत कीं काय, यासंबंधी प्रमाण अजून सापडलेलें नाही. तें कोणास सापडलें असेल, तर तें त्यांनी पुढे आणावें.

याप्रमाणे रामायणांतील मूर्तिपूजेसंबंधी मिळत असलेल्या प्रमाणांचा विचार झाला. आता प्रदक्षिणेच्यासंबंधीचा विचार करूं. उपास्याला, पूज्याला प्रदक्षिणा करण्याचा परिपाठ पूर्वापार आहे, असें दिसतें. देवपूजेमध्ये ' **प्रदक्षिणा** ' हा एक उपचार आहे, त्यासंबंधी रामायणांत काय सांपडतें तें पाहूं या-

### प्रदक्षिणा.

आई, बाप, वडील माणसें, गुरु, अतिथि अथवा ज्यांचा सत्कार करावयाचा असेल, त्यांना प्रदक्षिणा केली जात असे. पवित्र वृक्ष, देवालये, देवांच्या मूर्ति व पूजासाहित्य यांस प्रदक्षिणा करून जाण्याचा परिपाठ होता. पहा-

**चतुष्पथान् देवपथान् चैत्यान् चायतनानि च ।**

प्रदक्षिणं परिहरञ्जगाम नृपतेः सुतः ॥ १७ ॥

( रा. अयोध्या. १७ )

‘ चवाठे. देवालयकडे जाण्याचे मार्ग, चैत्य व देवालये यांना प्रदक्षिणा करून राजपुत्र चालला. ’ येथे यांना प्रदक्षिणा करण्याचा उल्लेख आहे.

ज्या वेळी वनांत जावयाचें ठरलें, तेव्हा रामाने कैकेयीस प्रदक्षिणा केल्याचा उल्लेख आहे—

वन्दित्वा चरणौ राज्ञो विसंज्ञस्य पितुस्तदा ।

कैकेय्याश्चाप्यनार्याया निष्पपात महाद्युतिः ॥ २८ ॥

स रामः पितरं कृत्वा कैकेयीं च प्रदक्षिणम् ॥ २९ ॥

( रा. अयोध्या. १९ )

‘ वनांत जावयाचें ठरतांच रामाने राजा दशरथाच्या चरणांला वन्दन केलें, अनार्य कैकेयीच्या चरणावरहि मस्तक ठेवलें व वडिलांस व कैकेयीस प्रदक्षिणा घातली ’ व तेथून निघाला. या वेळी आपल्या अभिषेकासाठी जमवलेल्या साहित्यालासुद्धा त्याने प्रदक्षिणा घातली आहे—

अभिषेचनिकं भाण्डं कृत्वा रामः प्रदक्षिणम् ।

शनैर्जगाम सापेक्षो दृष्टिं तत्राविचालयन् ॥ ३१ ॥

( रा. अयोध्या. १९ )

‘ अभिषेकासाठी जुळविलेल्या सर्व सामग्रीलाही त्याने प्रदक्षिणा केली. ’ यावरून सर्वाविषयी किती पूज्य भाव यांच्या अन्तःकरणांत वसत असे, याची जाणीव होते. पुढे राम आपल्या आईच्या महालांत गेला, तिला सर्व वृत्तांत त्याने सांगितला व तिचा निरोप घेतला, त्या वेळीहि रामाने कौसल्येस प्रदक्षिणा केलेली आहे—

चकार तां हृदि जननीं प्रदक्षिणम् ॥ ६४ ॥

( रा. अयोध्या. २१ )

‘ मातेला प्रदक्षिणा करून रामाने वनांत जाण्याचा निश्चय केला. ’ कौसल्येने रामाचें स्वस्थयन केलें, होमहवन व देवपूजन करून रामाचें अभीष्टचिंतन केलें,

व शोवटीं त्यास निरोप देण्याच्या पूर्वी त्याची प्रदक्षिणाही केली, पहा—

प्रदक्षिणं चापि चकार राघवं ।

तया हि देव्या च कृतप्रदक्षिणः ॥

(रा. अयोध्या. २५। ४४- ४५)

कौसल्येने रामाला प्रदक्षिणा केली. याप्रमाणे तिने प्रदक्षिणा केल्यानंतर रामाने तिचे चरण धरले व आज्ञा घेतली.

आईने मुलाला प्रदक्षिणा घातल्याचा येथे उल्लेख आहे. थोरानी लहानास प्रदक्षिणा घातल्याचा हा उल्लेख महत्त्वाचा आहे. बहुधा लहानांनी मोठ्यांना प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे. प्रेमातिशयामुळे या वेळीं कौसल्येने रामाला प्रदक्षिणा घातलेली असावी. नेहमीचा हा प्रघात दिसत नाही. अस्वाभाविक विकट प्रसंगांचा हा प्रघात असेल. रामाविषयी जो आदर कौसल्येच्या मनांत होता, तो येथे या रीतीने व्यक्त झाला आहे.

प्रदक्षिणा करणे हा एक पूजेचा उपचार आहे व तो सध्या पूजेमध्ये केला जातो. तो रामायणकाली होता, हें यावरून दिसते.

‘ प्रदक्षिणा ’ ही एक शिस्त आहे. सन्मान्याला उजव्या हाताला ठेवून आपण डाव्या बाजूने जाणे, ही सन्मान करण्याची एक पद्धति आहे. (Keep to the left) डाव्या बाजूने जा हा रस्त्यावरून चालण्याचा नियम व प्रदक्षिणेने जाणे याचा अर्थ अगदी एक आहे. प्रदक्षिणा ही पूर्णपणे चारही बाजूंनी फिरूनच केली पाहिजे, असे नाही. आपण डावीकडून गेलें व दुसऱ्यास उजवीकडून जाण्यास मार्ग दिला, म्हणजे प्रदक्षिणा झाली. रस्त्यावर पवित्र वृक्ष, पवित्र स्थाने व देवळें आलीं असतां शक्य असेल तेथे त्यांना उजवीकडे ठेवून आपण डावीकडून जाणे, हा त्यांचा सन्मान होय. कित्येक वेळीं असें करणे शक्य नसतें, तो निरुपाय आहे. श्रीरामचंद्र जेव्हा राज्याभिषेकाच्या पूर्वी राजवाड्यांत गेला, तेव्हा अशा पवित्र स्थानांस उजवीकडे ठेऊन गेला, प्रदक्षिणा करून गेला, असा उल्लेख वर आलेला आहे. त्याचा हा अर्थ आहे.

पूजेचा विचार करतांना प्रदक्षिणेचा जेवढा आवश्यक विचार करणे योग्य

तेवढा येथे केला आहे. यावरून ही प्रदक्षिणेची चाल रामायणकाली होती, असे सिद्ध होत आहे.

वर पूजेचा विचार करतांना पूज्य वस्तूंमध्ये गंगा आदि नद्या, अश्वत्थ आदि वृक्ष, पर्वत आदींचा अन्तर्भाव झालेला दिसत आहे. सध्या नद्या वृक्ष, पर्वत, यांना जड समजण्यांत येत असल्यामुळे त्यांच्यांत पूज्यभाव कांही नाही, असे प्रतिपादन करण्याकडे शिक्षितांचा कल दिसत आहे. यासाठी यासंबंधी थोडेंसे येथे विवरण करणें उचित आहे, असे वाटते.

रामायणकाली ज्या उपासना आपण पाहिल्या, त्यांत वैदिक देवतांची बहुसंख्या आहे, अर्थात् यावरून या रामायणकाली सध्याप्रमाणे वैदिक धर्माचा लोप झालेला नव्हता, हें उघड होतें. वेदामध्ये या संबंधाने कांही निर्णायक मन्त्र आहेत, तेहि येथे वाचकांनी पहावे—

१ इन्द्रो मायाभिः पुरुरूप ईयते ॥ ( ऋ. ६।४७।१८ )

२ पुरुष एव इदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् । ( ऋ. १०।९०।२ )

( वा. य. ३१।२ )

३ तदेवाग्निस्तदादित्यस्तद्रायुस्तदु चन्द्रमाः ।

तदेव शुक्रं तद्ब्रह्म ता आपः स प्रजापतिः ।

( वा. य. ३२ )

[ १ ] ( इन्द्रः ) ईश्वर आपल्या ( मायाभिः ) शक्तींनी अनेक रूपे धारण करून गति करतो. [ २ ] ( पुरुषः ) ईश्वरच हें सर्व आहे, जें ( भूतं ) पूर्वी झालें व ( भव्यं ) जें पुढे होणार आहे व जें या वेळीं समोर आहे. [ ३ ] तें ( तत् ) ब्रह्म च अग्नि, सूर्य, वायु, चन्द्रमा, शुक्र, ब्रह्म, ( आपः ) जल व तोच प्रजापति आहे.

याप्रमाणे सर्व विश्व हें ईश्वराचें ' विश्वरूप ' आहे, ही कल्पना वेदाची मूळची होय. तीच ' भगवद्गीतेने आपल्या अकराव्या अध्यायामध्ये विस्तारली. ईश्वर विश्वरूप आहे, हें एकदा ठरलें म्हणजे ( वृक्षवनस्पतयो लोमानि ) वृक्ष व वनस्पति हे ईश्वराच्या शरीरावरील केश, [ नद्यः धमनयः ] सर्व नद्या या ईश्वराच्या शरीरांतील शिरा, नाड्या व धमन्या होत, [ अन्तरिक्षं

म० २७ ( अयोध्या )

उदरं ] अन्तरिक्ष हें त्याचें पोट असून, इतर विश्वांतर्गत पदार्थ हे त्याचे इतर अवयव आहेत, हें स्पष्ट होतें.

ही वैदिक दृष्टि ज्यांना असते, त्यांना वृक्ष, नद्या, पर्वत यांकडे पाहून हीं ईश्वराचीं रूपें आहेत, असेंच त्यांस वाटणें स्वाभाविक आहे. यासंबंधी विकल्पाची दृष्टि त्यांच्यांत उद्भवणेंच शक्य नाही. गंगानदी पाहिल्यानंतर राम व सीता यांनी जे उद्गार काढले आहेत, त्यांवरून त्यांच्या मनांत ही “ ईश्वराची विभूति ’ आहे, याबद्दल कांहीएक शंका नव्हती, हें स्पष्ट आहे. गंगा नदी ही ईश्वराची विभूति मानली तरच वरील उद्गार, जे सीतेच्या व रामाच्या तोंडीं आहेत, तें, अन्वर्थक होऊं शकतात. वर दिलेल्या सर्व उपास्यांकडे पाहण्याची हीच पवित्र दृष्टि रामायणकालीं होती व तीच मूर्तिपूजेच्या मुळाशी आहे, एवढेंच वेधे सांगणें आवश्यक आहे. या मूलभूत सिद्धान्ताला मनांत धरून आपण या रामायणांतील उपासनेचें मनन केलें पाहिजे; म्हणजे बऱ्याच गोष्टी उलगडतील.

### संध्या.

रामायण वाचांत असतां एक गोष्ट प्रमुखाने दृष्टीस पडते ती ही की, राम कसाही प्रसंग आला असतां संध्या करण्याचें टाळीत नाही. चालण्याचे श्रम कितीही झालेले असोत, जेवण मिळो कीं न मिळो, इतर सोयी असोत वा नसोत, वेळेवर संध्या ही केलीच पाहिजे, असा रामाचा दिनचर्याक्रम दिसतो. देवपूजेला मूर्ति असली पाहिजे, गंधकूल पाहिजे, अशा साधनाने देवपूजा होत असते, पण संध्येचें तसें नाही. हातपाय धुवावयास पाणी असलें व आचमन करण्यासाठी तें मिळालें की, संध्या होऊं शकते.

**ऋषयो नित्यसंध्यत्वाद्दीर्घमायुरवाप्नुयुः ।**

( मनु )

‘ ऋषि प्रतिदिवशीं संध्या करीत, म्हणून त्यांस दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतां आलें. ’ संध्या करण्याने हा लाभ आहे, म्हणून प्राचीन कालचे द्विज संध्या चुकवात नसत. आदर्श पुरुष, मर्यादापुरुषोत्तम रामही नित्य संध्या करणारा आहे, हें मुद्दाम येथे वाचकांनी पहावें.



रामाच्या यौवराज्याभिषेकाच्या दिवशी सकाळीं रामाने स्नान केलें व—

**पूर्वा संध्यां उपासीनो जजाप सुसमाहितः ।** (अयोध्या. ६।६)

‘ (पूर्व दिशेच्या बाजूला तोंड करून करावयाची ) प्रातःसंध्या रामाने केली व स्वस्थ अन्तःकरणाने मन्त्राचा जपहि केला. ’ अर्थात् हा जप गायत्री मन्त्राचाच असला पाहिजे, हें उघड आहे. संध्या झाल्यानंतर ‘ मधुसूदना ’ चें पूजन त्याने केलें आहे.

यावरून संध्येनंतर पूजा हा क्रम दिसतो. यापुढे राम वनामध्ये जातो. वनांत त्यांची पहिली रात्र सुरू होते. चालण्याने थकून भागून अगदी [ बुभुक्षितौ । अयो. ५३ । १-२ ] भुकेलेल्या स्थितीत एका वृक्षाच्याजवळ जाऊन हे राहतात, अशा वेळींही राम संध्या करण्यास चुकत नाही. पहा—

**स तं वृक्षं समासाद्य संध्यां अन्वास्य पश्चिमाम् ॥१॥**

**अद्येयं प्रथमा रात्रिः याता जनपदाद्बहिः ॥२॥**

( अयोध्या. ५३ )

‘ राम आश्रयासाठी एका मोठ्या वृक्षाजवळ गेला, तेथे त्यान पश्चिमेकडे तोंड करून करावयाची सायंसंध्या केली व तो म्हणाला की, राज्य सोडल्यावरची ही आमची पहिली रात्र आली आहे. ’ बुभुक्षित, श्रांत, चिन्ताक्रांत अशा स्थितीत- हि रामचन्द्र संध्या करण्याचें टाळीत नाही, हें येथे पाहण्यासारखें आहे. प्रातः-संध्या व सायंसंध्या हीं क्रमाने पूर्वेकडे व पश्चिमेकडे म्हणजे सूर्याकडे दृष्टि ठेवून करावयाचें, जें स्मृतिकारांनी विधान केलें आहे, त्याप्रमाणे राम संध्यावंदन करीत आहे.

राम अयोध्येतून निघाला, तो रथांत बसून निघाला; आपलें राज्य संपेपर्यंतचा म्हणजे वन लागेपर्यंतचा त्याचा प्रवास रथानेच झाला. या प्रवासापैकी पहिल्या व दुसऱ्या दिवशीं संध्याकाळीं व सकाळीं रामाने संध्या केली आहे.

**आद्भिरेव हि सौमित्रे वत्स्याम्यद्य निशामिमाम् ॥१०॥**

**उपास्य तु शिवां संध्यां दृष्ट्वा रात्रिमुपागताम् ॥१३॥**

( अयोध्या. ४६ )

तथैव गच्छतस्तस्य व्यपायाद्रजनी शिवा ।

उपास्य तु शिवां संध्यां विषयानत्यगाहत् ॥ २ ॥

( अयोध्या. ४९ )

‘ पहिल्या रात्रीला नुसतें पाणी पिऊनच निजावें, असा त्याने निश्चय केला. तेथे त्याने सायंसंध्या केली ’ व निजण्याची तयारी केली. पुढे दुसऱ्या दिवशीं राज संपल्यानंतर स्नान करून प्रातःसंध्या केली व पुढील मार्गाला लागला. याप्रमाणे खडतर प्रवासांत त्यास अत्यंत त्रास पडले, असले तरीहि, राम संध्या करण्याचें टाळीत नाही, हें त्याच्या धर्मनिष्ठेचें द्योतक आहे व यांतच त्याचें बलही आहे. बालकाण्डामध्ये यांच्या संध्येसंबंधाने हे उल्लेख आहेत—

स्नात्वा कृतोदकौ वीरौ जपतुः परमं जपम् ॥ ( बा. स. २३ । ३ )

ततः प्रभाते विमले कृताह्निकमरिंदमौ ॥ ( बा. स. २४ । १ )

प्रभातायां तु शर्वर्यां कृतपौर्वाह्निकक्रियौ ॥ ( बा. ३१ । १ )

कृतपूर्वाह्निकक्रियः । ( बा. ३५ । ३ )

ततः प्रभाते विमले कृतकर्मा महर्षिभिः ॥ ( बा. ७० । १ )

यांत राम, लक्ष्मण, विश्वामित्र यांच्या संध्या करण्याचा उल्लेख आहे. बालकाण्डांतील राम लहान आहे, या बात्यांत ऋषींच्या भयाने त्याने संध्या केली असेल, असें कोणी म्हणतील; यासाठी अयोध्याकांडांतील आधार विशेष महत्त्वाचे समजले पाहिजेत; कारण या वेळीं राम २८ वर्षांचा झाला होता; पण या वेळींही हा संध्या करण्याचें टाळीत नाही—

ततश्चीरोत्तरासंगः संध्यां अन्वास्य पश्चिमाम् ।

जलमेवाददे भोज्यं लक्ष्मणेनाहतं स्वयम् ।

( अयोध्या. ५० । ४९ )

‘ नंतर वल्कलांचें उपरणें पांघरून, सायंसंध्या करून स्वतः लक्ष्मणाने आणलेले नुसतें पाणीच तो प्याला. ’ पुढे राम वनामध्ये सुतीक्ष्णाच्या आश्रमामध्ये पोचला, तेव्हा—

तमेवमुक्त्वा वरदं रामः संध्यामुपागमत् ॥ २१ ॥

अन्वास्य पश्चिमां संध्यां तत्र वासमकल्पयत् ।

सुतीक्ष्णस्याश्रमे रम्ये सीतया लक्ष्मणेन च ॥ २२ ॥

ततः शुभं तापसभोज्यमन्नं स्वयं सुतीक्ष्णः पुरुषर्षभाभ्याम् ।

ताभ्यां सुसत्कृत्य ददौ महात्मा संध्यानिवृत्तौ रजनीमवेक्ष्य ॥२३॥

( अरण्य. ७ )

उत्थाय तु यथाकालं राघवः सह सीतया ।

उपास्पृशत् सुशीतेन जलेनोत्पलगन्धिना ॥ २ ॥

अथ तेऽग्निं सुराश्चैव वैदेही रामलक्ष्मणौ ।

काल्यं विधिवदभ्यर्च्य तपस्विशरणे वने ॥ ३ ॥ (अरण्य. ८)

‘ राम त्या सुतीक्ष्णाच्या आश्रमांत गेला व तेथे त्याने सायंसंध्या केली व तेथेच मुकाम केला. सुतीक्ष्णाने तापसी लोकांचें भोजन, त्या राम-लक्ष्मणांची संध्या झाली, असे पाहून, त्यांना सत्कारपूर्वक दिलें. दुसऱ्या दिवशीं राम वेळेवर उठला. थंड पाण्याने चूळ भरली (स्नानसंध्या केली व) अग्नीची व इतर देवतांची राम-लक्ष्मण व सीता यांनी विधीप्रमाणे पूजा केली ’ व नंतर ऋषीचा निरोप घेतला.

या ठिकाणीं राम व लक्ष्मण यांच्या संध्या करण्याचा उल्लेख आहे, यांनी संध्या केली व जेव्हा ते देवपूजेस लागले, तेव्हा देवपूजेत सीता सामील झाल्याचें येथे लिहिलें आहे. पुढे जेव्हा शर्पणखा रामाच्या आश्रमांत आली, त्या दिवसाचा वृत्तांत असा आहे—

कृताभिषेको रामस्तु सीता सौमित्रिरेव च ।

तस्माद्गोदावरीतीरात्ततो जग्मुः स्वमाश्रमम् ॥ १ ॥

आश्रमं तमुपागम्य राघवः सहलक्ष्मणः ।

कृत्वा पौर्वाहिकं कर्म पर्णशालामुपागमत् ॥ २ ॥

( अरण्य. १७ )

“ राम, लक्ष्मण व सीता यांनी त्या गोदावरीनदीमध्ये स्नान केलें व तेथून ते आपल्या आश्रमाजवळ गेले. आपल्या पर्णशालेकडे जाऊन त्यांनी पूर्वाह्नसमयीं करावयाचें कृत्य, म्हणजे संध्या वगैरे केलें. ”

येथपर्यंत आलेल्या वर्णनामध्ये स्त्रियांनी संध्या केल्याचा उल्लेख नाही. राम-लक्ष्मण संध्या करीत होते, असे उल्लेख अनेक आहेत; पण सीता संध्या करीत होती, असा उल्लेख आलेला नाही. कौसल्येने ध्यान केलें, पूजन केलें, हवन केलें असे उल्लेख आहेत; पण तिने संध्या केल्याचा उल्लेख नाही. हवन कौसल्येने केलें, असा जो उल्लेख आहे, त्याचा अर्थ टीकाकारांनी 'ब्राह्मणांकडून ती हवन करवीत होती,' असा केला असल्याने व तेथे लागोपाठ १।२ श्लोकांत कर्तारि व प्रयोजक प्रयोग असल्याने त्यावरून निश्चयाने कौसल्या स्वतःच समंत्रक हवन करीत होती की काय, यासंबंधी शंका रहाते व दोनही प्रकारचे प्रयोग असल्याने तत्काल निर्णय होत नाही; पण सुंदरकाण्डांत सीतासंध्या करीत असेल, अशी शंका मारुतीस आल्याचा उल्लेख आहे व या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे. हनुमान लंकेंत गेला, त्याने सीतेचा पुष्कळ शोध केला; पण ती सापडली नाही. तेव्हा या पाण्याच्या ठिकाणी संध्याकाळी सीता संध्या करण्यास येईल, असे म्हणून तो तेथे तिची वाट पहात बसला—

संध्याकालमनाः श्यामा ध्रुवमेष्यति जानकी ।  
 नदीं चेमां शुभजलां संध्यार्थे वरवर्णिनी ॥४९॥  
 यदि जीवति सा देवी ताराधिपतिभानना ।  
 आगमिष्यति सावश्यं इमां शतजलां नदीम् ॥५१॥

( सुंदर. १४ )

'हा संध्याकाळचा समय आहे. या वेळीं सीता निश्चयाने या नदीवर संध्या करण्यासाठी येईल. जर ती जिवंत असेल तर ती या नदीवर या वेळीं येईलच.' असे मारुती म्हणत आहे. मारुती हा स्वतः वेदशास्त्रसंपन्न विद्वान् होता. तत्कालीन स्त्रिया संध्या करतात की नाहीत, हें त्यास पक्कें माहीत होतें. सीता संध्यासाठी येथे असली, तर येईलच, असे ज्याअर्थी तो म्हणत आहे, त्याअर्थी आर्यस्त्रिया संध्या करीत, हें त्यांस माहांत असावें. सीतेला त्याने एकदा रावण पळवून नेत असतांना काय तें पाहिलें होतें; ती संध्या करते की नाही, हें त्यांस माहीत नव्हतें; पण क्षत्रिय स्त्रिया संध्या करतात, हें त्यांस माहीत असल्याने सीता संध्याकाळच्या वेळीं संध्या करावयास नदीवर येईल, असे त्यास वाटलें. या वाटण्यांत त्या वेळची

सर्वसाधारण पद्धति काय होती, तें समजण्यासारखें आहे. शिवाय वाल्मीकी कवील आर्यस्त्रियांची रीति माहीत होती. तो येथे हें वर्णन देत आहे, तेव्हा (ब्राह्मणांच्या व) क्षत्रियांच्या स्त्रिया संध्या करीत असत, असें म्हणावें लागतें व जर या वेळची ही पद्धति निश्चित ठरली तर कौसल्या जप कसला करीत होती व स्वतः हवन करीत होती कीं नाही, हेंही यावरूनच आपोआपच ठरणें शक्य आहे.

### वानरही संध्या करीत.

वाली संध्या करीत असे, असें वर्णन उत्तरकाण्डांत आलेलें आहे, तें पहा—

रावणो वालिनं दृष्ट्वा संध्योपासनतत्परम् ॥१२॥

इत्येवं मतिमास्थाय वाली मौनमुपास्थितः ।

जपन् वै नैगमान्\* मंत्रांस्तस्थौ पर्वतराडिच ॥१८॥

वाल्यादयो हि स्वयं प्रतिभात-सकलवेदाः ।

जपस्तदर्थं ध्यायन् ॥१८॥

पश्चिमं सागरं वाली आजगाम सरावणः ॥२८॥

तस्मिन्संध्यामुपासित्वा स्नात्वा जप्त्वा च वानरः ॥२९॥

उत्तरे सागरे संध्यामुपासित्वा दशाननम् ।

वहमानोऽगमद्वाली पूर्वं वै स महोदधिम् ॥३१॥

तत्रापि संध्यां अन्वास्य वासविः स हरीश्वरः ।

किष्किंधामभितो गृह्य रावणं पुनरागमत् ॥३२॥

चतुर्ष्वपि समुद्रेषु संध्यामन्वास्य वानरः ॥३३॥

( उत्तर. ३४ )

“ रावणाच्या मनांत वालीवर स्वारी करून त्यास जिंकावा, असें आलें. तेव्हा वालीवर चढाई केली. या वेळीं वाली संध्या करीत बसला होता. वालीने मौन धारण केलें होतें व वैदिक मंत्रांच्या अर्थाचें ध्यान करीत तो हिमालयाप्रमाणे स्थिर राहिला होता. [ वाली हा वेदवेदांगपारंग होता, यामुळे तो वैदिक मंत्रांच्या अर्थाचें ध्यान करण्यास समर्थ होता. ] रावणाने हल्ला केला, तेव्हा लढाई जुंपली

\* तिलकटीका= नैगमान् वैदिकान् ।

व त्यांत वालीने रावणाचा पराभव केला व त्यास बांधला. अशा रीतीने त्याला पकडून वाली हा पश्चिम समुद्रतीरावर गेला व तेथे त्याने स्नान करून संध्या व मन्त्राचा जप वगैरे अनुष्ठान केले. तेथून उत्तर-सागरतीरावर जाऊन येथेहि त्याने संध्या केली. त्यानंतर वाली पूर्वसमुद्रावर गेला व तेथे त्याने संध्या केली व रावणाला बरोबर घेऊन तेथून तो किष्किंधेला आला. ” रावणाची अजून सुटका झालेली नव्हती. महिनाभर तो वालीच्या घरी राहिला व त्याच्या कृपेने पुढे त्याची सुटका झाली. तेव्हा परस्परांच्या मैत्रीचा तह करून रावण लंकेत निघून गेला.

वालीच्या संध्या करण्याचा उल्लेख असा उत्तरकाण्डामध्ये आहे. वाली वेद-वेदांगपारंगत होता, ध्यान लावून चित्त एकाग्र करून, मौन धारण करून, तो संध्या करीत असे, असें तेथे दिसत आहे. संध्येच्या वेळीं मौन धारण करण्याची अशी आवश्यकता आहे व संध्येच्या वेळीं वैदिक मन्त्रांच्या अर्थाचें एकाग्रतेने मनन करावयाचें असतें, हें येथे आपणांस कळून आलें. संध्या कशी करावी, हें यावरून सर्वास समजणें शक्य आहे.

वाली मौन धारण करून संध्या करीत होता, तरी तो आपल्या क्षत्रियपणाच्या कर्तव्याविषयी उदासीन नव्हता. शत्रूचा हल्ला होताच त्याचा पराभव करून त्याने आपल्या शत्रूस कैदही केले व तशा स्थितीतच चारही समुद्रांपर्यंत यात्रा करून तो आपल्या राजधानीत आला. प्रत्येक ठिकाणीं संध्या, ध्यान व जप योग्य वेळीं करीतच होता. अनुष्ठानांत कसूर न करतां आपल्या क्षत्रियाच्या कर्तव्यांत न्यून पडून देतां, पकडलेल्या शत्रूस आपल्याबरोबर वागवून तो घरीं आला व नंतर त्याच्याशीं बरोबरीचा तह करून तो त्याने मरेपर्यंत पाळला. असे.

याप्रमाणे वानरांच्या संध्या करण्याचा उल्लेख आहे. वाली जसा वेदाध्ययनपारंगत होता, तसाच माहतीही होता. याचप्रमाणे इतर वानरही असतील व तें संध्याही करीत असतील; पण वालीच्या संध्येचा उल्लेख आहे, तसा तो इतरांच्या संबंधाने नाही.

वानर देवपूजा करीत असल्याचाही उल्लेख सापडत नाही. असे. याप्रमाणे रामचन्द्र, लक्ष्मण, सीता, रावण व वाली यांच्या संध्या करण्यासंबंधी उल्लेख

आहत, त्यांचा विचार येथपर्यंत झाला. सीता संध्या करीत असलेले वर्णन नाही; पण माहतीला तसे वाटल्याचा उल्लेख आहे. यावरून रामायणकालीं संध्या करण्याला किती महत्त्व होतें व प्रमुख वीर ती वेळेवर नियमाने करीत, हें सिद्ध होतें आहे.

### डोक्यावरून स्नान.

रामायणामध्ये स्नान करण्याचा उल्लेख पुष्कळदा आहे; पण अयोध्येतील लोकांचें वर्णन करीत असतानां—

**शिरःस्नात-जनैः युतां । ( अयोध्या. ७३ )**

‘ डोक्यावरून स्नान केलेल्या लोकांनी युक्त अयोधानगरी होती, ’ असें वर्णन केलें आहे. अयोध्येत डोक्यावरून स्नान करणारे लोक होते, असें मुद्दाम सांगण्याचें कारण काय बरें असावें ? त्या वेळीं डोक्यावरचे सर्व केस ठेवण्याची प्रवृत्ति होती. संध्या जसे शिखर लोक आपल्या डोक्यावरचे सर्व केस राखतात त्याप्रमाणे या काळचे लोक डोक्यावरचे सर्व केस राखीत असतील व डोक्यावरील सर्व केस असले, म्हणजे डोक्यावरून रोजचें स्नान होणें कठीण असतें. जसें स्त्रिया या डोक्यावरून दररोज स्नान करीत नसतात, चार किंवा आठ दिवसांनी शिकेकाई, रिठे किंवा तेल व साबण लाऊन स्नान करतात. शिखांचें डोक्यावरचें स्नान असेंच चारआठ दिवसांनी होतें व त्यास वेळही बराच लागतो.

खेडेगावचे लोक जर डोक्यावर केस ठेवणारे असतील, तर ते असेच चार-आठ दिवसांनी डोक्यावरून स्नान करणारेच असणें स्वाभाविक आहे. शहरांतील लोक मात्र दररोज डोक्यावरून स्नान करणें शक्य आहे. शहरांतील लोकांची राहणी अधिक स्वच्छ असते व स्वच्छतेच्या कल्पना त्यांचा विशेष प्रगल्भ झालेल्या असतात. म्हणूनच असें वर्णन येथे केलेलें सयुक्तिक वाटतें की, अयोध्येतील लोक दररोज ‘ डोक्यावरून स्नान करीत होते. ’

वनवासांतिल तापसी लोक त्रिकाळ स्नान करीत, असा उल्लेख आहे. (कार्यः त्रिः आभिषेकश्च । अयोध्या. २८।१५ ) तीन वेळ स्नान करावें लागले, यासाठी हे सीते ! तूं वनांत येऊं नको, असें राम सीतेला सांगत आहे; पण हें त्रिकाळ-

स्नान जरी असेलें, तरी तें डोक्यावरून असेलच असें वाटत नाही. गळ्याखालून स्नान होणें शक्य आहे. राम व लक्ष्मण यांचे सर्व केश होते, म्हणून वनांत जातांच गुहाकडून चीक आणवून त्यांनी आपल्या जटा बनवल्या व तापसांप्रमाणे ते शोभूं लागले, असें वर्णन आहे.

या दृष्टीने 'अयोध्येतील लोक डोक्यावरून स्नान केलेले होते,' या वर्णनाचा अर्थ समजून घेणें इष्ट आहे.

### उत्तर-क्रिया.

मनुष्य मेल्यानंतर त्याची उत्तर-क्रिया, उदकक्रिया अथवा प्रेतक्रिया म्हणून कांही धर्मविधि करण्याचा वैदिक संप्रदाय रामायणकारांनी होता असें स्पष्ट दिसत आहे. जेव्हा कैकेयीने 'भरताला राज्य व रामाला वनवास' असें दोन वर मागितले, तेव्हा कैकेयीचें कुटिल अन्तःकरण दशरथाला कळून आलें व त्यासुळे क्रोधाने ती तिला म्हणत आहे—

**प्रियं चेद्भरतस्यैतद्रामप्रवाजनं भवेत् ।**

**मा स मे भरतः कार्पात् प्रेतकृत्यं गतायुषः ॥९२॥**

(अयोध्या. १२)

'हे कैकेयी ! जर भरताला रामाचें वनवासाला जाणें प्रिय असेल व पसेत असेल, तर मी मेल्यानंतर माझें प्रेतकृत्य भरताने करूं नये.' कैकेयीप्रमाणेच भरताचेंहि जर मत असेल, तर भरताने माझा पुत्र म्हणून करावयाची माझी उत्तर क्रिया करूं नये; कारण असें मानणारा पुत्र मला नको आहे. पुत्राने उत्तरक्रिया केली असतां त्याने दिलेले उदक परलोकांत मला मिळेल; पण असल्या अधर्माचें उदक मला घ्यावयाचें नाही, म्हणून माझी उत्तरक्रियाच त्याने करूं नये, असें दशरथ रागाने म्हणत आहे. कैकेयी व कैकेयीपासून झालेली संतति यांचा संबंधच नको, हा या वेळच्या बोलण्यांतील याचा हेतु आहे.

घरीं वडील मुलगा राम नसल्याने दशरथ मेल्यानंतर भरताला बोलावून आणला जाईल व तोच आपली उत्तरक्रिया करील, म्हणून दशरथ असें या वेळीं बोलत आहे.



यस्ते मन्त्रकृतः पाणिरग्नौ पापे मया घृतः ।

संत्यजामि स्वजं चैव तव पुत्रं सह त्वया ॥ १४ ॥

रामः कारयितव्यो मे मृतस्य सलिलक्रियाम् ॥ १६ ॥

सपुत्रया त्वया नैव कर्तव्या सलिलक्रिया ॥

व्याहन्तास्यशुभाचारे यदि रामाभिषेचनम् ॥ १७ ॥

( अयोध्या. १४ )

‘ हे कैकेयी ! जर तूं अशा रीतीने रामाच्या यौवराज्याभिषेकामध्ये विघ्न करणार असशील, तर हे दुराचारिणी स्त्रिये ! जें मी तुझें पाणिग्रहण अग्निसंनिध मन्त्रोच्चारपूर्वक केलें, तें तुझ्या मुलासह मी सोडून देत आहे. असेंच तूं करणार असशील तर, तूं किंवा तुझ्या मुलाने माझी उत्तर-क्रिया करूंच नये, मी मेलों म्हणजे जी ही राज्याभिषेकाची सामग्री येथे जुळवली आहे, त्याच सामग्रीने रामानेच येथे माझी उत्तरक्रिया करावी. ’

येथे दशरथ ‘ सोडविठी ’ ची भाषा बोलत आहे. हें भाषण संतापति-शायामुळे दशरथाच्या तोंडून निघालेलें आहे; कारण वैदिक-धर्मांत विवाहित द्विज-स्त्रीची सोडविठी होत नाही, हें सर्वास माहीत आहे. येथेहि भरताने आपली उत्तर-क्रिया करूं नये, तर ती रामाने करावी, असें दशरथाचें म्हणणें आहे. कैकेयी व तिची संतति यासंबंधानें पूर्ण नापसंति दर्शविण्यासाठी संतापलेला दशरथ असें म्हणत आहे.

वनवासांत असतांना ( पितृणां विधिपूर्वकं प्रतिपूजनं नित्यशः कर्तव्यम् । ( अयो. २८ । १४-१५ ) पितरांची पूजा विधिपूर्वक केली पाहिजे असें राम सांगितला म्हणत आहे. देव, पितर व अतिथि या तिघांचा येथे उल्लेख असल्याने येथील पितृपूजा ही, जीवित पितरांची नसून, मृत पितरांचोच असणें शक्य आहे.

मुलांनी केलेलें श्राद्ध व श्राद्धामध्ये किंवा उत्तरक्रियेमध्ये दिलेलें जें काय अन्नपाणी असेल तें परलोकांत मिळतें, अशी कल्पना येथे स्पष्ट दिसते. ही कल्पना मनांत धरूनच दशरथ बोलत आहे—

कैकेयि मामकाङ्गानि मा स्प्राक्षीः पापनिश्चये ।  
 नहि त्वां द्रष्टुमिच्छामि, न भार्या, न च बान्धवी ॥ ६ ॥  
 ये च त्वामनुजीवन्ति, नाहं तेषां, न ते मम ।  
 केवलार्थपरां हि त्वां व्यक्तधर्मां त्यजाम्यहम् ॥ ७ ॥  
 अगृह्णां यच्च ते पाणिं अग्निं पर्यणयं च यत् ।  
 अनुजानामि तत्सर्वं अस्मिन्नोके परत्र च ॥ ८ ॥  
 भरतश्चेत् प्रतीतः स्याद्राज्यं प्राप्यैतदव्ययम् ।  
 यन्मे स दद्यात्पित्रर्थं, मा मां तदहत्तं आगमत् ॥ ९ ॥

( अयोध्या. ४२ )

‘ हे पापिणी कैकेयी ! मला स्पर्श करूं नकोस, तूं माझी बायको नव्हेस व नातलग सुद्धा नव्हेस. तुझें तोंडसुद्धा मी पाहूं इच्छीत नाहीं. तुझ्यावर ज्यांची उप-  
 जीविका चालते, ते माझे कोणी नव्हेत व मी त्यांचा कोणी नव्हे. तूं धर्म सोडला  
 आहेस, म्हणून मी तुला टाकीत आहे. तुझ्यासह अग्नीला प्रदक्षिणा घालून जें  
 तुझें पाणिग्रहण केलें, त्यासंबंधाने या व परपरलोकामध्ये जें काय प्राप्त होणार  
 असेल, तें सर्व मी सोडीत आहे. भरताला हें पसंत असेल व राज्यप्राप्त झाल्या-  
 नंतर जर त्याला आनंद वाटे, तर बापाच्या उद्देशाने जें काय तो मला श्राद्धा-  
 मध्ये देईल, तें मला परलोकामध्ये प्राप्त न होवो. ’

तेथेहि दशरथ सोडचिठीची भाषा बोलत आहे, ती सर्व अत्यंत वैताग आल्या-  
 मुळेच आहे. भरताने केलेल्या उत्तर-क्रियेतील जल, अन्न आदि वस्तु परलोकांत  
 मला न मिळोत, असें जें तो म्हणत आहे, तें उत्तरक्रियेचा विचार करतांना  
 पुष्कळच विचार करण्यासारखें आहे. पितरांच्या उद्देशाने येथे श्राद्धांत जें दिलें  
 जातें, तें परलोकांत पितरांना प्राप्त होतें, ही कल्पना येथे स्पष्ट आहे.

### राम दशरथाची उत्तरक्रिया करतो.

चित्रकूटावर राम असतांना भरत त्याला नेण्यासाठी आला, तेव्हा दशरथ  
 वारल्याचें रामास समजलें, त्या वेळीं रामाने त्याची उत्तरक्रिया केली. तिचें  
 वर्णन असें आहे—

यो मृतो मम शोकेन स मया न च संस्कृतः ॥ ९ ॥  
 अहो भरत सिद्धार्थो येन राजा त्वयानघ ।  
 शत्रुघ्नेन च सर्वेषु प्रेतकृत्येषु सत्कृतः ॥ १० ॥  
 सीते मृतस्ते श्वशुरः, पितृहीनोऽसि लक्ष्मण ।  
 अब्रुवन् जगतीभर्तुः क्रियतां उदकं पितुः ॥ १७ ॥  
 आनयेद्दुग्दिपिण्याकं चीरमाहर चोत्तरम् ।  
 जलक्रियार्थं तातस्य गमिष्यामि महात्मनः ॥ २० ॥  
 सीता पुरस्ताद्भ्रजतु त्वमेनामभितो ब्रज ।  
 अहं पश्चाद्गमिष्यामिः गतिर्ह्येषा सुदारुणा ॥२१॥  
 ते सुतीर्था ततः कृच्छ्राद्दुपगम्य यशस्विनः ।  
 नदीं मन्दाकिनीं रम्यां सदा पुष्पितकाननाम् ॥२४॥  
 सिषिचुस्तूदकं राज्ञे ततरे एतद्भवत्त्विति ॥२५॥  
 प्रगृह्य नु महीपालो जलापूरितमञ्जलिम् ।  
 दिशं याम्यामभिमुखो रुदन् वचनं अब्रवीत् ॥२६॥  
 एतत् ते राजशार्दूल विमलं तोयं अक्षयम् ।  
 पितृलोकागतस्याद्य महत्तमुपातिष्ठतु । ॥२७॥  
 ततो मन्दाकिनीतीरं प्रत्युत्तीर्य स राघवः ।  
 पितृश्चकार तेजस्वी निर्वापं भ्रातृभिः सह ॥२८॥  
 ऐंगुदं वदरैर्मिश्रं पिण्याकं दर्भसंस्तरे ।  
 न्यस्य रामः सुदुःखार्तो रुदन् वचनमब्रवीत् ॥२९॥  
 इदं भुक्ष्व महाराज प्रीतो यदशना वयम् ।  
 यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः ॥३०॥

(अयोध्या. १०३)

‘जो माझ्या शोकाने मेली, त्याचा अन्त्यसंस्कार मी करू शकलो नाही, ही केवढी दुःखाची गोष्ट आहे बरं ! भरत व शत्रुघ्न हे कृतकृत्य होत; कारण त्यांनी

\* सूत्रं- सर्वे कनिष्ठप्रथमा अनुपूर्व इतरे स्त्रियोऽग्रे इति ।

वडिलांचा प्रेतसंस्कार केला. सीते ! तुझे मामाजी मेले बरें ! लक्ष्मणा ! तू आता पितृविहीन झालास. आता आम्हांस वडिलांची उदकक्रिया केली पाहिजे. आण बरें इकडे तें इंगुदीचें पीठ व तें वल्कलांचें उपरणेंहि इकडे कर. सीतेने पुढे चालावें, लक्ष्मणाने तिच्या मागे चालावें व सर्वांत मागून मी चालेन; ( कारण उत्तरक्रियेसाठी स्त्रियांनी सर्वांत पुढे असावें व कनिष्ठांनी पुढे चालावें व त्यामागून वयस्कांनी जावें, असें सांगितलें आहे. ) ते मन्दाकिनी नदीवर गेले व तेथे त्यांनी दशरथाला उदक दिलें ! 'तत ! एतत् उदकं अक्षय्यं भवतु' असें म्हणून त्यांनी दशरथाला उदकाच्या अञ्जलि अर्पण केल्या. रडत रडत दक्षिण दिशेला तोंड करून ( हे राजशार्दूल ! एतत् ते विमलं अक्षय्यं तोयं महत् उपतिष्ठतु ) हें तुला पवित्र व अक्षय्य उदक देत आहों, तें तुला पितृलोकामध्ये प्राप्त होवो, असें ते म्हणाले. याप्रमाणे उदक दिल्यानंतर नदीच्या बाहेर येऊन दर्भ पसरून त्यांवर इंगुदी, सावे व बोरें यांचे पिंड करून ते आपल्या भावांसह वडिलांच्या उद्देशाने दिले व रडत रडत तो म्हणाला की, हे महाराज ! हें अन्न तुम्ही खा बरें ! जें आम्ही खात आहों, तेंच पितृदेवतेच्या उद्देशाने घावयाचें आहे !'

याप्रमाणे रामाने दशरथाची उत्तरक्रिया केलेली आहे. या ठिकाणीं रामाला दशरथाच्या मृत्यूची वार्ता समजतांच त्याने स्वतःच सपिण्डीकरणापर्यंत सर्व उत्तरक्रिया त्याच दिवशीं करून टाकली. समजल्यापासून अशौचास प्रारंभ होतो, तेव्हा हें रामाने कसें केले, या संबंधीचा शास्त्रार्थ टीकाकारांनी बराच दिलेला आहे व जें रामाने केले, तें योग्य होतें, असें त्यांनी ठरवले आहे. येथे उदकाच्या अञ्जलि देणें व पिण्ड देणें या क्रिया आहेत. रामाने त्या सर्व क्रिया आपण स्वतः केलेल्या आहे. या वेळीं वसिष्ठ किंवा दुसरे कोणीहि पुरोहित तेथे नव्हते. ते नंतर तेथे पोचले. यावरून रामाच्या विद्याभ्यासामध्येच षोडश संस्कार कसें करावे, तें त्यास शिकवले होतें, हें उघड होत आहे.

भरताबरोबर त्याचे कुलगुरु सैन्याबरोबर होते. त्यांस न बोलावतां सीता, लक्ष्मण व राम हे नदीवर जातात व उत्तरक्रिया करतात. जशी संध्या करण्यास दुसरा कोणी लागत नसतो, त्याचप्रमाणे उत्तरक्रियेतही दुसरा कोणी लागलेला

नाही. पुरोहिताच्या मदतीशिवाय रामाने स्वतःच हें सर्व केले आहे. यावरून रामायणकालच्या राजपुत्रांच्या शिक्षणांत हें शिक्षण अन्तर्भूत झालेलें होतें, असें दिसतें.

स्त्रियांनी सर्वांत पुढे जावें व त्यांच्या मागून लहान वयाच्या पुरुषांनी व सर्वांत मागे मोठ्यांनी जावें, हा सर्व सूत्रोक्त विधि रामाने न चुकतां केला आहे. जलामध्ये उतरून जलाने पितृतर्पण करणें व त्यानंतर दर्भावर यथाक्रम पिण्डप्रदान करणें, हें जसें करावयाचें तसेंच रामाने स्वतः केले आहे.

मरणाचा वृत्तांत समजतांच सुतकास आरंभ होतो. या वेळीं उत्तरक्रिया करावयाची कीं न करावयाची, या संबंधाचा शास्त्रनिर्णय ठरवून रामाने तत्काल उत्तरक्रिया करतां येते, असें ठरवून, ती केली. यावरून धर्मक्रियाकलापाचें ज्ञान रामास किती होतें, तें समजणें शक्य आहे. जनकासारखी क्षत्रिय मण्डळी या वेळीं अशीच धर्मशास्त्रांत प्रवीण होती.

आता अयोध्येत भरताने दशरथाची जी उत्तरक्रिया वसिष्ठ ऋषींच्या समक्ष केली, तिचा वृत्तांत पहा—

वसिष्ठस्य वचः श्रुत्वा भरतो धरणीं गतः ।

प्रेतकृत्यानि सर्वाणि कारयामास धर्मवित् ॥३॥

उद्धृत्य तैलसंसेकात् स तु भूमौ निवेशितम् ॥४॥

संवेश्य शयने चाश्रये नानारत्नपरिष्कृते ॥५॥

प्रेतकार्याणि यान्यस्य कर्तव्यानि विशांपते

तान्यव्यग्रं महाबाहो क्रियतामविचारितम् ॥११॥

शिविकायामथारोप्य राजानं गतचेसतम् ॥१४॥

द्विरण्यं च सुवर्णं च वासांसि विविधानि च ।

प्रकिरन्तो जना मार्गं नृपतेरग्रतो ययुः ॥१५॥

चन्दनागुरुनिर्यासान् सरलं पद्मकं तथा ।

देवदारूणि चाहृत्य क्षेपयन्ति तथापरे ॥१६॥

गन्धानुच्चावचांश्चान्यान् तत्र गत्वाथ भूमिपम् ।

तत्र संवेशयामासुः चिंतामध्ये तं ऋत्विजः ॥१७॥

तदा हुताशनं हुत्वा जेपुस्तस्य तदृत्विजः ।  
जगुश्च ते यथाशास्त्रं तत्र सामानि सामगाः ॥१८॥  
प्रसव्यं चापि तं चक्रुर्ऋत्विजोऽग्निचितं नृपम् ।  
स्त्रियश्च शोकसंतप्ताः कौसल्याप्रमुखास्तदा ॥२०॥  
कृत्वोदकं ते भरतेन सार्धं नृपाङ्गना मन्त्रिपुरोहिताश्च ।  
पुरं प्रविश्याथुपरीतनेत्रा भूमौ दशाहं व्यनयन्त दुःखम् ॥  
( अयोध्या. ७६ )

ततो दशाहेऽतिगते+ कृतशौचो नृपात्मजः ।  
द्वादशेऽहनि संप्राप्ते श्राद्धकर्माण्यकारयत् ॥१॥  
ब्राह्मणेभ्यो धनं रत्नं ददावन्नं च पुष्कलम् ।  
वास्तिकं बहु शुक्लं च गाश्चापि बहुशस्तदा ॥२॥  
दासीर्दासांश्च यानानि वेश्मानि सुमहान्ति च ।  
ब्राह्मणेभ्यो ददौ पुत्रो राजस्तस्योर्ध्वदैहिकम् ॥३॥  
ततः प्रभातसमये दिवसे च त्रयोदशे ॥४॥  
सावशेषास्थितिचये किमिह त्वं विलम्बसे ॥२२॥  
अमात्यास्त्वरयन्ति स्म तनयौ चापराः क्रियाः ॥२६॥  
( अयोध्या. ७७ )

“ वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे भरताने दशरथाची प्रेतक्रिया करण्यास प्रारंभ केला. प्रथम प्रेत तेलाच्या डोर्णातून बाहेर काढलें. चांगल्या सजविलेल्या पालखीत तें ठेवलें व ते उचलून नेऊं लागले. त्याच्यापुढे सुवर्ण, वस्त्रें वगैरे उधळीत कांहीं लोक जात होते. चन्दन, अगुरु, गुग्गुळ, पद्मक, देवदारू, निर- निराले सुगंध, यांच्या चितेवर दशरथाचें शरीर ठेवलें व ऋत्विजांनी मन्त्र म्हणून भरताकडून अग्नि देवविला. सामगायकांनी सामें म्हटलीं. स्त्रियांनी व इतरांनी महा यज्ञ करणाऱ्या त्या दशरथाला अपसव्य प्रदक्षिणा केल्या. उदक- क्रिया करून ते सर्व पुनः अयोध्येमध्ये आले. अकराव्या दिवशीं भरत शुद्ध झाला. बाराव्या दिवशीं त्याने श्राद्ध केलें व ब्राह्मणांला धन, रत्न, अन्न, गाई आदिकांचे

दान पुष्कळच केलें. दास दासी, यानें व घरें यांचेंहि दान पुष्कळच केलें. याप्रमाणे राजाचें और्ध्वदेहिक भरताने केलें. तेराव्या दिवशीं अस्थिसंचय केला व शिल्लक राहिलेलें कृत्य आटोपून घेतलें. याप्रमाणे अयोध्येमध्ये दशरथाचा प्रेतसंस्कार केला. आता रावणाच्या अन्त्यसंस्काराचें वर्णन पहा—

### रावणाचा प्रेतसंस्कार.

मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम् ॥ १०० ॥  
 क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष तथा तव ।  
 त्वत्सकाशान्महाबाहो संस्कारं विधिपूर्वकम् ॥ १०१ ॥  
 क्षिप्रमर्हति धर्मेण त्वं यशोभाग्भविष्यसि ।  
 संस्कारयितुमारंभे भ्रातरं रावणं हतम् ॥ १०३ ॥  
 रावणस्याग्निहोत्रं तुं निर्यापयति सत्वरम् ।  
 शकटान् दारुरूपाणि अग्नीन् वै याजकांस्तथा ॥ १०४ ॥  
 तथा चन्दनकाष्ठानि काष्ठानि विविधानि च ।  
 अगरूणि सुगंधीनि गंधाश्च सुरभींस्तथा ॥ १०५ ॥  
 मणिमुक्ताप्रवालानि निर्यापयति राक्षसः ॥ १०६ ॥  
 ततो माल्यवता सार्धं क्रियामेव चकार सः ।  
 सौवर्णीं शिबिकां दिव्यां आरोप्य क्षौमवाससम् ॥ १०७ ॥  
 रावणं राक्षसाधीशं अश्रुपूर्णमुखा द्विजाः ॥ १०८ ॥  
 दक्षिणाभिमुखाः सर्वे गृह्य काष्ठानि भेजिरे ।  
 अग्नयो दीप्यमानास्ते तदाध्वर्युसमीरिताः ॥ ११० ॥  
 अन्तःपुराणि सर्वाणि रुदमानानि सत्वरम् ॥ १११ ॥  
 पृष्ठतोऽन्वयुस्तानि प्लवमानानि सर्वशः ।  
 रावणं प्रयते देशे स्थाप्य ते भृशदुःखिताः ॥ ११२ ॥  
 चितां चन्दनकाष्ठैश्च पद्मकोशीरचन्दनैः ।  
 ब्राह्म्या संवर्तयामासुः राङ्गवास्तरणायुताम् ॥ ११३ ॥  
 प्रचक्रू राक्षसेन्द्रस्य पितृमेधमनुत्तमम् ।

वेदिं च दक्षिणाप्राचीं यथास्थानं च पावकम् ॥ ११४ ॥  
 पृषदाज्येन संपूर्णं क्षुवं स्कंधे प्रचिक्षिपुः ।  
 पादयोः शकटं प्रापुः ऊर्वोश्चोल्खलं तदा ॥ ११५ ॥  
 दारुपात्राणि सर्वाणि अराणि चोत्तरारणिम् ।  
 दत्त्वा तु मुसलं चान्यं यथास्थानं विचक्रमुः ॥ ११६ ॥  
 शास्त्रदष्टेन विधीना महर्षिविहितेन च ॥ ११७ ॥  
 गंधैर्मात्यैरलंकृत्य रावणं दीनमानसाः ॥ ११८ ॥  
 विभीषणसहायास्ते वस्त्रैश्च विविधैरपि ।  
 लाजैरवकिरन्ति स्म बाष्पपूर्णमुखास्तथा ॥ ११९ ॥  
 स ददौ पावकं तस्य विधियुक्तं विभीषणः ।  
 स्नात्वा चैवार्द्रवस्त्रेण तिलान् दर्भविमिश्रितान् ॥ १२० ॥  
 उदकेन च संमिश्रान् प्रदाय विधिपूर्वकम् ।

( युद्ध. सर्ग १११ )

जेव्हा रावण मेला, तेव्हा विभीषण म्हणाला की, ' असल्या दुसऱ्याची बायको पळवणाऱ्या भावाचा संस्कार करणें योग्य नाही. ' हें ऐकतांच राम त्यास म्हणाला की, ' हे विभीषणा ! असें करणें तुला योग्य नाही. रावण शूर होता, चांगला लढवऱ्या होता. वैर हें मरणापर्यंतच असतें. त्यापुढे तें जाऊं देऊं नथे. यासाठी रावणाचा अन्त्यसंस्कार यथाविधि करणेंच तुला योग्य आहे. ' हें ऐकून विभीषणाने रावणाचा प्रेतसंस्कार केला. रावणाचें अग्निहोत्र होतें, तें अग्निहोत्राचें सर्व सामान त्याने आणवलें. शकट, लाकडाचीं उपकरणें, चंदन, विविध काष्ठें, अगरू, नाना प्रकारचे सुगंध हे सर्व आणले. मणि, मोत्यें, पोवळीं व रत्नें हीं वांटलीं. माल्यवानासह त्याने उत्तरक्रिया केली. सुवर्णाच्या पालखावर रेशमी वस्त्रें घालून, त्यांत रावणाचें शव ठेवलें. द्विजांनी तें उचलून दक्षिणादिशेला नेलें. लाकडेंहि तिकडे नेलीच होती. अध्वर्यूनी प्रेरणा केल्याप्रमाणे अग्नि-प्रदीप्त बेलें. अन्तःपुरांतील ह्रिया तेथे जमून रडूं लागल्या. शुद्ध जागीं रावणाचें प्रेत ठेवलें. चन्दन, अगरू आदि सुगंधित लाकडांच्या चितेवर तें ठेवलें व ब्राह्म-विधीप्रमाणे पितृभैश्चाचें सर्व कृत्य केलें. पृषदाज्यपूर्ण रस्वा खाद्यावर ठेवली.



शकट पायाच्या ठिकाणी ठेवला. जांघेच्या ठिकाणी उखळ ठेवलें. दारुपात्रें व अरणी, मुसलवगैरे सर्व जेथे ठेवावयाचें तेथे ठेवलें. महर्षींनी ठरविलेल्या शास्त्र-विधीप्रमाणे गंधमाल्यांनी रावणाचें शरीर अलंकृत करून, वस्त्रें, लाह्या वगैरे चहूकडे उधळून विधीप्रमाणे त्या चित्तेस त्यांनी अग्नि दिला. नंतर स्नान करून विभीषणाने ओल्यांनीच दर्भ, तिल यांनी मिश्रित उदक विधिपूर्वक त्याला अर्पण केलें.

याप्रमाणे अग्निहोत्री ब्राह्मणांचा ज्या रीतीने प्रेतसंस्कार करण्याचा शास्त्र-विधि आहे, त्या रीतीने रावणाचा संस्कार केला. रावणाचा संस्कार यथाशास्त्र झालाच पाहिजे, हें रामानेच विभीषणाला सांगितलें व त्याप्रमाणे त्याने तें सर्व केलें. यावरून और्ध्वदेहिक कृत्यें करण्यासंबंधाने रामाचें किती लक्ष्य होतें, तें समजून येणार आहे. या ठिकाणी तीन उत्तरक्रियांची वर्णने आहेत व त्यांत रावणाची उत्तरक्रिया अग्निहोत्र्याच्या उत्तरक्रियेसारखी केली होती; कारण तो स्वतः अग्निहोत्री होता, हें वाचकांनी लक्ष्यपूर्वक पहावें.

### वालीचें उत्तरकार्य.

वालीवधानंतर रामाच्या आज्ञेने सुग्रीवाने वालीचें और्ध्वदेहिक केलें, त्याचा वृत्तांत असा आहे—

आरोप्य शिबिकां चैव वालिनं गतजीवितम् ।

अलंकारैश्च विविधैर्मालयैर्वस्त्रैश्च भूषितम् ॥ २९ ॥

और्ध्वदेहिकमार्यस्य क्रियतामनुकूलतः ॥ ३० ॥

विश्राणयन्तो रत्नानि विविधानि बहूनि च ।

अग्रतः प्लवगा यान्तु शिबिका तदनन्तरम् ॥ ३१ ॥

तादृशं वालिनं क्षिप्तं प्राकुर्वन्और्ध्वदेहिकम् ॥ ३३ ॥

चक्रुश्चूर्वीरवीरेति भूयः क्रोशन्ति ताः प्रियम् ।

ताराप्रभृतयः सर्वा वानर्या हतवांधवाः ॥ ३५ ॥

पुलिने गिरिनद्यास्तु विविक्ते जलसंवृते ॥ ३७ ॥

चितां चक्रुः सुबहवो वानरा वनचारिणः ॥ ३८ ॥

सुग्रीवेण ततः सार्धं सोऽङ्गदः पितरं रुदन् ।

चितामारोपयामास शोकेनाभिष्टुतेन्द्रियः ॥ ४९ ॥

ततोऽग्निं विधिवद्दत्त्वा सोऽपसव्यं चकार ह ॥ ५० ॥

संस्कृत्य वालिनं तं तु विधिवत्त्ववर्षभाः ।

आजगमुरुदकं कर्तुं नदीं शुभजलां शिवाम् ॥ ५१ ॥

ततस्ते साहितास्तत्र अंगदं स्थाप्य चाप्यग्रतः ।

सुग्रीवतारासाहिताः सिषिचुर्वानरा जलम् ॥ ५२ ॥

समानशोकः काकुत्स्थः प्रेतकार्याण्यकारयत् ॥ ५३ ॥

( किष्किंधा. सर्ग २५ )

‘ वालीला पालखीत ठेवला. नाना अलंकार, फुलें व वलें यांनी त्यास शोभा आणली व त्याचें और्ध्वदेहिक करण्यास प्रारंभ केला. विविध रत्नें उधळत कांहीं वानर पुढे चालले. वालीची पालखी त्यांच्या मागून जाऊं लागली. त्या पालखीच्या मागून त्याच्या स्त्रिया रडत व आक्रोश करीत चालल्या. नदीच्या वालवंदांत पोचल्यावर तेथे वालीसाठी चिता रचली. सुग्रीव व अंगद यांनी रडत वालीचें प्रेत त्या चितेवर ठेवलें. विधीप्रमाणे अग्नि दिला व अपसव्य प्रदक्षिणा केणी. वालीचा असा प्रेतसंस्कार करून वानर उदकक्रिया करण्यासाठी नदीजवळ गेले. अंगद पुढे झाला, तारा व सुग्रीव या सर्वांनी वालीसाठी जलाचें अर्पण केलें. ’

याप्रमाणे वालीच्या उत्तरक्रियेचा वृत्तांत आहे. या सर्व वर्णनावरून उत्तर-क्रिया कशी करीत असत, याची चांगली कल्पना होते. येथे वालीला ‘ आर्य ’ म्हटलें आहे, हें पाहण्यासारखें आहे. रावणाची उत्तरक्रिया अग्निहोत्री ब्राह्मणाची करावी तशी समंत्रक केली आहे. दशरथाची क्षत्रियाला- विशेषतः अश्वमेधादि यज्ञ करणाऱ्या राजन्यला-साजेशी समंत्रक झालेली आहे, व वालीची उत्तरक्रिया साधारण तशीच, ( विधिवत् ) झाली असावी, असें वाटत आहे.

याप्रमाणे उत्तरक्रियेसंबंधाने रामायणांतील विधानें आहेत. कांही राक्षसांचीं शरिरें पुरतयाचाही उल्लेख आहे; पण त्यांचा विचार ते उल्लेख येतील, त्या वेळीं कसे.

येथे स्त्रिया स्मशानांत गेल्याचा उल्लेख आहे. अग्निहोत्र्याची स्त्री किंवा स्त्रिया स्मशानांत जाव्याच लागतात. त्या अनुरोधाने रावण व दशरथ यांच्या स्त्रिया गेल्या आहेत. वाली अग्निहोत्री होता की काय तें समजत नाही, पण त्याचाहि क्रिया यथाविधि झालेली आहे. तसेंच येथे अस्थिसंचय तेराव्या दिवशीं केल्याचा उल्लेख आहे. सध्या तिसऱ्या दिवशीं करतात. एवढा फरक सोडला, तर बाकी विधि आजच्यासारखाच दिसत आहे.

### स्वर्गलोक.

रामायणकालीं स्वर्गलोकाची कल्पना दृढमूल झालेली होती, व त्या वेळच्या लोकांचा या लोकांतील कार्यक्रम या स्वर्गाच्या कल्पनेने विलक्षण सुव्यवस्थित बनलेला दिसून येतो. 'या कृत्याचा परिणाम मला स्वर्गांत कसा भोगावा लागेल,' याचा विचार करून जो तो धार्मिक मनुष्य वागत असलेला या वेळीं दिसत आहे. जेव्हा कैकेयीने आपले दोन वर मागितले, तेव्हा दशरथ अगदी थक झाला व तिच्या म्हणण्याप्रमाणे केलें असतां स्वर्गांत माझी स्थिति कशी होईल, तें त्याच्या प्रथमतः डोळ्यांसमोर येऊं लागलें. तो म्हणतो—

स्वर्गेऽपि खलु रामस्य कुशलं दैवतैरहम् ।

प्रत्यादेशादभिहितं धारयिष्ये कथं वत ॥ ६ ॥

कैकेय्याः प्रियकामेन रामः प्रव्राजितो वनम् ।

यदि सत्यं ब्रवीम्येतत् तदसत्यं भविष्यति ॥ ७ ॥

( अयोध्या० सर्ग १३ )

“ हे कैकेयी ! मी मेल्यानंतर जेव्हा स्वर्गांत जाईन, तेव्हा ' राम कुशल आहे ना ? ' असें देवतांनी विचारलें तर मी त्यांस काय बरें उत्तर देऊं. ' मी त्याला कैकेयीच्या म्हणण्याप्रमाणे वनांत पाठवलें, ' असें जर मी त्या देवतांस सांगितलें, तर तें खरें असतानासुद्धा तेथे कोणास खरें वाटणार नाही; कारण अशा गुणसंपन्न रामास कोण बरें वनांत पाठवील ? ”

दशरथ येथे प्रथमतः आपण रामाला वनांत धाडलें, तर “ स्वर्गातील देवतांना काय उत्तर द्यावें, ” याचा विचार करीत आहे ! दशरथ अश्वमेधादि यज्ञ करणारा होता, तेव्हा यज्ञाने स्वर्ग मिळत असल्याने त्यास स्वर्ग मिळणार होता,

याविषयी त्याची खात्राचि होती. स्वर्गांत गेल्यानंतर तेथील देवतांशी बरोबरीच्या नात्याने गप्पागोष्टी या होणारच. तशा त्या गोष्टी चालल्या असता रामासंबंधी त्यांनी प्रश्न विचारला असता, मी काय बरें त्यांस उतर द्यावें, हें संकट दशरथास या वेळीं भासत आहे.

या वेळीं स्वर्गासंबंधी कशी काय कल्पना लोकांच्या मनांत होती, तें यावरून समजणें शक्य आहे. वनवासांत जाण्याचें ठरतांच रामही म्हणत आहे की, सर्वांत प्रथम मला वडिलांना परलोकाच्या भयापासून मुक्त केलें पाहिजे—

**सत्यः सत्याभिसंधश्च नित्यं सत्यपराक्रमः ।**

**परलोकभयाद्भीतो निर्भयोऽस्तु पिता मम ॥ ९ ॥**

( रा. अयोध्या. २२ )

‘ सत्यप्रतिज्ञ, सत्यवादी, पराक्रमी माझा पिता राजा दशरथ परलोकाच्या भयाने भयभीत झाला आहे. त्याचें तें भय दूर करणें हें माझें पहिलें कर्तव्य आहे.’ रामही वनवासांत जावयास जो तयार झाला, तो यासाठीच होय. आपल्या वनवासांत जाण्याने पिता सत्यप्रतिज्ञ होईल व त्याची प्रतिज्ञा खरी झाली, म्हणजे त्याला स्वर्गामध्ये कोणत्याही प्रकारचें भय होणार नाही. म्हणून वडील मुलाने वडिलांचा शब्द खाली पाडूं देतां नये, हें रामाच्या म्हणण्याचें तात्पर्य होय.

दशरथ राजाही माझें वचन खोटें झालें, तर मला स्वर्गप्राप्ति होण्यांत बाधा उत्पन्न होईल, म्हणून अत्यंत अप्रिय असतांही वचन पालन करण्यांत कसूर होऊं नये, म्हणून जपत असलेला दिसत आहे. दशरथाने कैकेयीस पूर्वीं दोन वर दिले होते. ते वर आताच दिले पाहिजेत, असें तिने त्याच्याजवळ मागणें मागितलें, तेव्हा दशरथ कामान्ध स्थितींत असतांना मागचापुढचा विचार न करतां म्हणाला की, ‘तूं हवे ते वर माग; मी ते देतो.’ कैकेयीने राजाकडून त्रिवार वदवून घेतलें व राजाही ‘देतो, देतो, देतो’ असें म्हणाला. याप्रमाणे कैकेयीने दशरथाला वचनांत उत्तम प्रकारें पकडलें व मग वरील वर मागितले. अर्थात् हे वर देणें हें दशरथाला मुळीच इष्ट नव्हतें; पण ‘देतो’ असें म्हटल्यावर ‘नाही देत’ असें म्हटलें, तर स्वर्गांत माझी स्थिति कशी होईल, ही भीति दशरथ राजाला

सारखी टोचत होती. या स्वर्गाच्या भयामुळेच काय वाटेल तें झालें, तरी तोंडांतून गेलेले वचन पाळलें गेलेच पाहिजे, असें त्यास वाटत होतें व वडिलांचें स्वर्गाचें भय दूर करण्यासाठी वडील पुत्र या नात्याने रामालाहि त्या वचनाप्रमाणे आपण वनांत गेलेच पाहिजे, असें वाटत होतें. स्वर्गाच्या कल्पनेचा या वेळीं केवढा पगडा लोकांच्या मनावर होता, तें यावरून दिसेल.

सध्या स्टॅप कागदावर लिहिलेला व सरकारांत नोंदवलेला कागदही मान्य न करणारे पक्षकार आपणांस दिसतात; पण या प्राचीन काळीं स्वप्नांत दिलेलें वचन पाळण्याचा अट्टाहास करणारा हरिश्चंद्र राजा व गैरसावध स्थितींत दिलेलें वचन पालन करण्यासाठी रामासारख्या प्रिय पुत्रालाही वनवासांत ढकलून देण्यास तयार होणारा दशरथ हे राजे आपणांस दिसत आहेत !

या प्रश्नाची दुसरीहि एक व्यावहारिकबाजू आहे, ती ही की, जर राजांचीच वचनें न टिकणारी आहेत असें जनतेस वाटलें, तर राज्याची घडीच नीट बसणार नाही व सर्व लोकांचे व्यवहार बिघडून जातील. यासाठी काय वाटेल ती आपत्ति ओढवली, तरी राजे आपली प्रतिज्ञा ढकलूं देत नसत व हीं उदाहरणें दृष्टीसमोर असल्यामुळे जनतेचे व्यवहारही सुरळीत चालत; पण जर राजेच आपलीं वचनें पाळीत नाहीत, असें जनतेस दिसलें, तर सर्व राज्यांत जी अव्यवस्था माजेल, तिचें वर्णन हाणें शक्य नाही. सध्या तीच अव्यवस्था चढूकडे चाललेली आहे. असा समाजरचनेंत बिघाड होऊं नये, यासाठीच हे आर्य राजे फार जपत असत, आपलें वचन पाळीत व तें पालन करीत असतां जे कष्ट येत, ते आनंदाने सहन करीत. वचनपालनाचा प्रत्यक्ष राज्यव्यवहाराशीं असा हा निकटचा संबंध आहे. स्वर्गाशीं असलेला संबंध पूर्वी दिला आहेच.

आम्ही वचन पाळलें नाही, तर जनतेचे व्यवहार बिघडतील, असें हे राजे म्हणत नाहीत. या प्रत्यक्ष दिसगान्या सुव्यवस्थित समाजरचनेसाठी आम्ही वचनें पाळलीं पाहिजेत, असेंही हे म्हणत नसून, 'स्वर्गाच्या संबंधाने भय उत्पन्न होऊं नये,' म्हणून वचन पाळलें पाहिजे, असें हे सर्व लोक म्हणत आहेत. यावरून या वेळीं स्वर्गाची कल्पना जनतेस सरळ मार्गावर ठेवण्यास कशी कारणीभूत झाली होती, हें समजून येईल.

राम वनांत गेला व महिल्या दिवशींच तो आपल्याच मनाशीं व लक्ष्मणाशीं जे आपले विचार प्रकट करीत आहे, त्यांतही परलोकाचें भयच त्याला वाटत होतें, असें तो म्हणत आहे—

एको ह्यहमयोध्यां च पृथिवीं चापि लक्ष्मण ।  
 तरेयमिषुभिः क्रुद्धो ननु वीर्यमकारणम् ॥ २५ ॥  
 अधर्मभयभीतश्च परलोकस्य चानघ !  
 तेन लक्ष्मण नाद्याहमात्मानमभिषेचये ॥ २६ ॥

( अयोध्या. ५३ )

राम म्हणतो— ‘ मी एकटासुद्धा अयोध्येशीं अथवा सर्व पृथ्वीशीं लढेन व माझ्याबरोबर धनुष्यबाण घेऊन लढण्यास कोणीहि समर्थ नाही, म्हणजे माझा जय होईल व सर्व राज्य मला आपल्या आधीन करून तें भोगतांही येईल, हें जरी खरें असलें, तरी ‘ अधर्म होईल ’ व परलोकाचें मोठें भय उत्पन्न होईल. या दोन भयानुळे मी आपणांस राज्यावर अभिषेक करून घेण्यास समर्थ असतांही करून घेत नाहीं. ’

लक्ष्मणही रामास राज्यावर बसवण्यास तयार होता. राम व लक्ष्मण हे दोघेही मोठे समर्थ योद्धे होते. त्यांच्या विरुद्ध त्या वेळीं कोणाचाहि टिकाव लागणें शक्य नव्हतें. धनुष्य सज्ज करून जर हे दोघे उभे राहिले असते, तर कैकेयी अथवा दुसरा कोणीहि त्यांस प्रतिबंध करूं शकला नसता. दशरथही असेंच म्हणत होता. त्याने तर असेंहि सांगितलें होतें की, “मला कैदेंत टाक व तूं राज्य कर.” म्हणजे दशरथ हा रामाला पूर्णपणें अनुकूल होता, सर्व प्रजा व सर्व मांडलिक. राजे यांनी ‘ तर रामालाच अनुकूल कौल दिला होता. ’ अशा स्थितींत राम जर राज्यावर बसणार, असें म्हणून उभा राहिला असता, तर त्यास कोणीहि प्रतिबंधसुद्धा केला नसता व कोणी उलट उभे राहिले असते, तर त्यांचा नाशच झाला असता व रामालाच खात्रीने गादी मिळाली असती. इतकी अनुकूलता असतांही राम ‘ अधर्म होईल व स्वर्गामध्ये विघ्न होईल. ’ या दोन भीतींमुळे खात्रीने मिळणारें राज्यही घेत नाही व वनवास स्वीकारतो ! यावरून

स्वर्गाची कल्पना या वेळच्या जीवनामध्ये किती प्रमुखपणाने कार्य करीत असे, तें समजून घेईल.

स्वर्ग मानीव आहे की खरा आहे, याचा विचार करण्याचें येथे कारण नाही. तो कसाही असला, तरी ज्यांचा त्यावर अढळ विश्वास आहे, ते त्यासाठी येथील व्यवहार अगदी शास्त्रपूत जसे केले पाहिजेत तसेच करतील, यांत शंका नाही. कोणीहि दुसरा नियामक नसतां, या स्वर्गाच्या कल्पनेने ज्याचा तो, स्वतःच स्वतःचा नियामक बनतो व यामुळे त्यांचे सर्व व्यवहार चोख होतात, आणि अशा नागरिकांचे आपसांतील व्यवहारही उत्तम चोख होतात. धर्माची एक कल्पना नीटपणाने मानली असतां, तीमुळे जनतेचें कसे रक्षण होतें, हें यावरून समजेल. 'धर्माचें रक्षण केलें असतां धर्म आपलें रक्षण करतो.' (धर्मो रक्षति रक्षितः) यांतील मूल तत्त्व यावरून स्पष्टपणाने समजून घेतें, तें वाचकांनी येथे पहावें.

### शपथ.

या रामायणामध्ये वारंवार शपथा घेऊन बोलण्याची पद्धति दिसत आहे. आपण बोलत आहों, तें अगदी मनापासून खरें आहे, यांत फेरबदल होणार नाही अशी प्रतिपक्षाची खात्री पटविण्यासाठी अशा शपथा घेतल्या जातात. दशरथ अशा तःहेने शपथ घेऊन जीव तोडतोडून कैकेयांस सांगत आहे की, तूं मागत आहेस, तें मी तुला देईन—

### दशरथ शपथा घेतो.

करिष्यामि तव प्रीतिं सुकृतेनापि ते शपे ।

(अयोध्या. १०।३६; १३।१०)

'हे कैकेयि ! पुण्याईची शपथ घेऊन सांगतो की, मी तुला संतुष्ट करीन' ( व तूं मागत असलेले वर तुला देईन ) तसेंच—

शपे ते जीवनाहंण ब्रूहि यन्मनसेप्सितम् ॥ ६ ॥

यं मुहूर्तमपश्यंस्तु न जीवेयं अहं ध्रुवम् ।

तेन रामेण कैकेयि शपे ते वचनाक्रियाम् ॥ ७ ॥

आत्मना चात्मजैश्चान्यैर्वृणो ये मनुजर्वभम् ।

तेन रामेण कैकेयि शपे ते वचनक्रियाम् ॥ ८ ॥

( अयोध्या० ११ )

“रामाची शपथ घेऊन सांगतो की, तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीन. बोल तुझ्या मनांत काय मागावयाचें आहे, तें सांग.”

असे दशरथ कैकेयीला सांगत आहे व कैकेयी त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार होत नाही. तीनतीनदा आणाभाका घेतल्यानंतरच ती आपल्या मनांतील हेतु त्याला सांगावयास तयार होते. दशरथाचें वर्तन पाहिलें असतां आणाभाका घेतल्या तरी विश्वास बसूं नये, अशा प्रकारचें कैकेयीशीं तरी असावें, असेंच वाटतें; कारण त्याने—

- ( १ ) भरतशत्रुघ्नांना १२ वर्षे पूर्वी जें मावळ्याकडे पाठवलें होतें, तें वरीं आणलें नव्हतें;
- ( २ ) भरताच्या मामाला व आजोळच्या माणसांना राज्यारोहणासाठीं निमंत्रणही पाठवलें नव्हतें, कीं तिकडच्या कोणास बोलावलेही नव्हतें;
- ( ३ ) सर्व नगरांत समजलें तरी कैकेयीसही या राज्यारोहणाचें वृत्त राजधानींतल्या राजधानींतही कळविलें नव्हतें;
- ( ४ ) रामाशीं बोलतांना दशरथच म्हणाला होता की, भरत येण्यापूर्वीच तुझा राज्याभिषेक झालेला बरा; ( अयो. ४१२५ )
- ( ५ ) कैकेयीच्या मुलाला राज्य देईन, अशी प्रतिज्ञा करून, तसें तें त्याला न देण्याच्या या खटपटी दशरथ करीत होता.

याप्रमाणे कैकेयीशीं आचरण करणारा दशरथ या वेळीं ‘रामाची व आपल्या पुण्याची शपथ घेत आहे,’ हें पाहण्यासारखें आहे ! दशरथाला ‘कैकेयीच्या मुलाला राज्य देईन,’ हें वचन पाळणेंही कठीण होतें व मोडणेंही कठीण होतें ! तसेंच रामाकडे तर त्याचें मन ओढ घेत होतेंच. अशा द्विधा स्थितीत तो आणाभाका व शपथा घेत आहे. शेवटीं कैकेयी रागावली व ती जीव द्यावयासही तयार झाली व तेव्हा ती भरताची शपथ घेऊन असें बोलली—



## कैकेयी शपथ घेते

अहं हि विषमद्यैव पीत्वा बहु तवाग्रतः ।

पश्यतस्ते मरिष्यामि रामो यद्यभिषिच्यते ॥ ४७ ॥

भरतेनात्मना चाहं शपे ते मनुजर्षभ ॥ ४९ ॥

( अयोध्या० १२ )

“हे राजा ! मी भरताची शपथ घेऊन व माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतें की, जर रामाला राज्याभिषेक झाला, तर आजच्या आज तूं पहात असतांना पुष्कळसें विष पिऊन मी तुझ्यासमोर मरून जाईन.”

असा जेव्हा कैकेयी त्रागा करण्यास तयार झाली, तेव्हा रामाची शपथ घेऊन दिलेलें वचन पालन करण्यास दशरथ तयार झाला. मग रामाची शपथ तरी दशरथाने कां घ्यावी ? जेव्हा दशरथ रामाच्या राज्याभिषेकाची सर्व तयारी केल्यानंतर कैकेयीच्या महालांत गेला, त्या वेळीं तो कामविकाराने मोहित झालेला होता. त्या विकारी स्थितींत असतांना तिचे गोड शब्द त्यास हवे होते; पण त्याएवजी तिची मनःस्थिति विलक्षण पालटलेली होती ! अशा स्थितींत तिचें मन आकर्षून घेण्यासाठी तो तिला आणाशपथा घेऊन ‘तुला प्रिय असलेलें हवें तें करीन’ असें म्हणत आहे; पण हा वेळपर्यंत कैकेयीस कळूं न देतां दशरथाने भरतास राज्य मिळूं नये, अशासाठी जें काय करतां येणें शक्य होतें, तें सर्व करून टाकलें होतें !!!

जेव्हा राम वनांत जाण्यास निघाला, त्या वेळीं दशरथ रामाला सत्याची शपथ घेऊन सांगत आहे की, ‘हें मला सुळीच प्रिय नाही’—

दुष्करं क्रियते कर्म सर्वथा राघव प्रिय ।

त्वया हि मत्प्रियार्थं तु वनमेवं उपाश्रितम् ।

न चैतन्मे प्रियं पुत्र शपे सत्येन राघव ॥ ३६ ॥

( अयोध्या० ३४ )

‘हे प्रिय रामा ! फार मोठें दुष्कर असें कर्म तूं करीत आहेस व माझ्याच-

साठी तू हा असा वनांत जात आहेस. हे पुत्रा ! मी तुला सत्याची शपथ घेऊन सांगतो की, हें मला सुळीच पसंत नाही.'

### राम शपथ घेतो.

ज्या वेळीं राम वनांत जावयास निघतो, त्या वेळीं तो पुढे दिल्याप्रमाणे शपथ घेत आहे—

त्वामहं सत्यमिच्छामि नानृतं पुरुषर्षभ ।

प्रत्यक्षं तव सत्येन सुकृतेन च ते शपे ॥ ४८ ॥

( अयोध्या० ३४ )

' हे राजन् ! तुमची प्रतिज्ञा सत्य व्हावी व ती खोटी ठरूं नये, म्हणून मी वनांत जात आहे, हें सत्याची व सुकृताची शपथ घेऊन मी प्रत्यक्ष व समक्ष सांगत आहे. '

कैकेयीबद्दल लोकांस अतिशय संताप आला होता व राम वनांत गेल्यानंतर ते कैकेयीच्या राज्यांत राहण्यासही तयार नव्हते, याविषयी लोक आपल्या मुलांची शपथ घेऊन म्हणत आहेत—

कैकेय्या हि वयं राज्ये भृतका हि वसेमहि ।

जीवन्त्या जातु जीवन्त्यः पुत्रैरपि शपामहे ॥ २३ ॥

( अयोध्या. ४८ )

' कैकेयी राज्य करूं लागल्यानंतर, तिने आमचें पालनपोषण केलें, तरी जिवांत जीव असेपर्यंत सुद्धा आम्ही तिच्या राज्यांत, आमच्या मुलांची शपथ, राहणार नाही, ' असें म्हणत आहेत. लोकांना तिचा इतका संताप आला होता व तिटकाराही आलेला होता.

याप्रमाणे शपथा घेऊन बोलण्याची चाल होती, हें यावरून दिसत आहे. दशरथ, कैकेयी, राम व अयोध्येतील जनता यांच्या शपथा वर दिलेल्या आहेत. अशाच शपथा दुसऱ्यांनी घेतलेल्याही मिळू शकतील. शपथ घेण्यासंबंधी मनुस्मृतीत असें म्हटलेलें आढळतें—

### मनुस्मृतींतील शपथ.

महर्षिभिश्च देवैश्च कार्यार्थं शपथाः कृताः ।  
 वसिष्ठश्चापि शपथं शेषे वै यवने नृपे ॥११०॥  
 न वृथा शपथं कुर्यात् स्वल्पेऽप्यर्थे नरो बुधः ।  
 वृथा हि शपथं कुर्वन् प्रेत्ये चेह च नश्यति ॥१११॥  
 कामिनीषु विवाहेषु गवां भक्ष्ये तथेन्धने ।  
 ब्राह्मणाभ्युपपत्तौ च शपथे नास्ति पातकम् ॥११२॥

( मनु. ८ )

‘ महर्षि व देव यांनी पूर्वी विशेष कार्यसाठी शपथा घेतलेल्या आहेत. वसिष्ठा-  
 नेही पूर्वी शपथ घेतली होती. व्यर्थ शपथ घेऊं नये. व्यर्थ शपथ घेतल्याने या  
 लोकीं व परलोकीं नाश होतो. स्त्रियांच्या बाबतीत, विवाहामध्ये, गाईला चारा  
 देण्यामध्ये, अग्निहोत्र्याला इन्धन देण्यासंबंधी, ब्राह्मणावरील आपत्ति टाळण्यासाठी  
 शपथ घेतली असतां पाप लागत नाही. ’

दशरथाने ज्या शपथा घेतल्या आहेत, त्या ( कामिनी ) स्त्रीसंबंधामध्ये,  
 कैकेयीचें मन आकर्षून घेण्यासाठी घेतल्या असल्यामुळे या नियमाने तें पाप होणें  
 शक्य दिसत नाही, असें काहींना म्हणतां येणें शक्य आहे. याचा विचार वाचकांनी  
 करावा.

### मद्यपान.

जेव्हा कैकेयीने आपले दोनही वर दशरथाला सांगितले व ‘ रामाला वनवास  
 व भरताला राज्य ’ या असें म्हटलें, तेव्हा कैकेयीच्या मनाची चांगलीच ओळख  
 राजास झाली व त्या वेळीं तो म्हणतो—

सतीं त्वां अहं अत्यन्तं व्यवस्थाम्यसतीं सतीम् ।

रूपिणीं विषसंयुक्तां पीत्वैव मदिरां नरः ॥ ७६ ॥

( अत्रोऽध्या० १२ )

‘ दृष्टीला सुंदर दिसणारें मद्य प्याल्यावर मग डोकें फिरावयास लागलें असतां,

त्यांत भयंकर विष मिसळलेलें होतें, असें जसे वाटतें, त्याचप्रमाणे कैकेया ही अ-सती असतां तिच्या मनोहर रूपाला भुलून मी तिला (सती) साध्वी, पतिव्रता असें आतापर्यंत समजत आलों. पण आता खात्री झाली की, ती तशी नाही.'

या ठिकाणीं मद्य व विषारी मद्य यांची उपमा दिली आहे. यावरून या कालीं मद्य होतें व मद्य प्यालें असतां काय होतें, तेंही लोकांस माहीत होतें, हें उघड होत आहे. याच्याचपुढे सुरापान करणाऱ्या ब्राह्मणाची उपमा दिलेली आहे.

**अनार्य इति मामार्याः पुत्रविक्रयकारकम् ।**

**विकारिष्यन्ति रथ्यासु सुरापं ब्राह्मणं यथा ॥ ७८ ॥**

( अयोध्या० १२ )

‘ पुत्राचा विक्रय करून स्त्रीसुखाचा भोग घेणारा हा दशरथ अनार्यासारखा दुष्ट आहे, असें मला लोक म्हणतील व सुरापान करणाऱ्या ब्राह्मणाची जशी रस्त्यांतून निंदा होते, तशी माझी निंदा सर्व लोक करतील. ’

या ठिकाणीं सुरापान करणाऱ्या ब्राह्मणाची निंदा रस्यांत होते, असें म्हटलेलें आहे. खालच्या खालच्या जातीच्या लोकांची सुरापानाने तशी निंदा होत नव्हती कीं काय ? अशी शंका या उपमेने येते.

**सुराघटसहस्रेण ( यक्ष्ये ) ।**

**सुराघटशतेन च ।**

( अयोध्या० ५२-८९ )

( अयोध्या. ५५-२० )

साता गंगानदीची व कालिंदी नदीची प्रार्थना करीत असतां हजार सुराघट अर्पण करीन, असें म्हणत आहे. हाच उल्लेख दोन ठिकाणीं आलेला आहे. याचा उत्तान अर्थ ‘ दारूच्या १००० चागरी ’ असा होतो. पण फक्त एका टीकाकाराने ( सुर-अ-घट-सहस्र ) देवांलहि दुर्माल सहस्र वस्तु असा याचा अर्थ केलेला आहे. दोनही ठिकाणीं हे श्लोक प्रक्षिप्त आहेत कीं काय, हें समजत नाही. कोणत्याही टीकाकारांनीं यांस प्रक्षिप्त म्हटलेलें नाही.

जर हे श्लोक व ही नद्यांची पूजा प्रक्षिप्त न ठरली, तर देवपूजेमध्ये सुरेचें अर्पण करण्याची पद्धति या कालीं होती कीं काय, हें ठरवावें लागेल; पण अशी पद्धति कौठे असल्याचें दिसत नाही. म्हणून हीं दोनही वचनें प्रक्षिप्त असावीं

असें वाटतें. 'सुराघटसहस्र' हे शब्द असलेले श्लोक तेथे न वाचले, तरी मागच्यापुढच्या सदर्भात कांही बिघाड होत नाही; म्हणून शाक्तपंथी उपासकांनी हे श्लोक येथे घातले असवे, असें वाटतें. राम, लक्ष्मण अथवा सीता यांपैकी कोणीहि सुरेला स्पर्श करणारे नव्हते, इतकेंच काय पण यांनी इतक्या ठिकाणां देवपूजा केलेल्या आहेत, पण त्यांत एकाही पूजेत सुरा आलेली नाही. ती एकदम येथेच येते व 'हजारो घागरी' अशा मोठ्या प्रमाणांत ती येते, म्हणून हें वर्णन संदर्भहीन आहे व यासाठी हें प्रक्षिप्त आहे, असें वाटतें.

हें प्रक्षिप्त मानलें तरी दशरथाच्या बोलण्यातील दोनही मद्यांच्या उपमा स्पष्ट आहेत व त्यांवरून त्या काली मदिरापान, अल्पस्वल्प का होईना, हीतें असें म्हणावें लागतें.

## मन्त्र व पिशाच.

पिशाचबाधा व मन्त्रसामर्थ्य यांवर या कालच्या लोकांचा विश्वास असावा, असें वाटतें. मन्त्राने सर्पाला मण्डलामध्ये थांबवतां येतें, असें पुढील वचनांत म्हटलें आहे—

**मण्डले पन्नगो रुद्धो मन्त्रैरिव महाविषः ॥ ५ ॥**

(अयोध्या० १२)

'महाविषरी सर्प मन्त्रांनी जखडून रेषेच्या मण्डलामध्ये थांबवता' म्हणजे त्याची स्वैर गति नष्ट व्हावी, तशी दशरथाची स्थिति कैकेयीच्या वर मागण्याने झाली, असें येथे वर्णन आहे.

एक रेषेची मर्यादा करतात व त्यांत सापाला मन्त्रांनी कोंडतात. अशी सध्याही समजूत आहे. हीच समजूत रामायणवालांहि अशीच होती, असें यावरून दिसतें.

पिशाचबाधेसंबंधाचे तीन उल्लेख याच प्रकरणांत आलेले आहेत. पिशाच-बाधा झाल्याप्रमाणे कैकेयी आज बोलू लागली आहे, असें दशरथ म्हणत आहे.

**भूतोपहतचित्तेव ।**

( अयोध्या १०।३० )

**अनुभूतोपसर्गो वा ।**

( अयोध्या. १२।२ )

**आविष्टासि गृहे शून्ये सा त्वं परवशं गता ॥**

( अयोध्या. १२।१८ )

( भूत-उपसर्ग ) भूतबाधा झाल्याप्रमाणे अथवा शून्य घरामध्ये एखादा माणूस गेला, म्हणजे जसें त्यामध्ये भुताचा ( आविष्ट ) संचार व्हावा त्याप्रमाणे कैकेयी बोलत आहे.

ज्या घरांत कोणी रहात नाही, जीं पडकीं व ओसाड घरे असतात, त्यांत भुते, पिशाचे असतात, अशी समजूत आजही आहे. हीच समजूत रामायणांत दिसत आहे. अशा ओसाड घरांत कोणी गेलें असतां पिशाचाचा संचार होतो. कैकेयी आजपर्यंत अशी कधीहि बोलली नाही, ती आज पिशाचबाधा झाल्यामुळे बोलत असावी, असें दशरथाला वाटलें.

दशरथाला पिशाचाची बाधा झाली असावी, असें लोक म्हणू लागले—

**अद्य नूनं दशरथः सखमाविश्य भाषते ।**

**न हि राजा प्रियं पुत्रं विवासयितुमर्हति**

॥ १० ॥

( अयोध्या. ३३ )

‘रामासारख्या प्रिय पुत्राला वनवासाला पाठवणें दशरथाला योग्य नाही. ज्या अर्थी तो असें बोलत आहे व तो रामाला वनांत पाठवीत आहे, त्या अर्थी त्यास पिशाचाने झपाटलें असावें.’

भूतबाधा माणसाला होते व माणसें त्या आवेशामध्ये हवें तें असंबद्ध बोलू व कळू लागतात, ही समजूत येथे दिसते.

## दशरथाला भरतासंबंधाने शंका कां बरें यावी ?

रामचन्द्राचा राज्याभिषेक करण्याचा विचार राजा दशरथाने केला, त्या वेळीं दशरथाच्या मनामध्ये भरताकडून अथवा भरतपक्षायांकडून कांहीतरी विघ्न उत्पन्न होईल, असें वाटत होतें, असें दिसतें. पहा—

श्वस्त्वामहं अभिषेक्ष्यामि यौवराज्ये परंतप ॥ २२ ॥  
तस्मात्स्वयाद्यप्रभृति निशेयं नियतात्मना ।  
सह बध्वोपवस्तव्या दर्भप्रस्तरशायिना ॥ २३ ॥  
सुहृदश्चाप्रमत्तास्त्वां रक्षन्त्वद्य समन्ततः ।  
भवन्ति बहुवघ्नानि कार्याण्येवंविधानि हि ॥ २४ ॥  
“ विप्रोपितश्च भरतो यावदेव पुरादितः । ”  
तावदेवाभिषेकस्ते प्राप्तकालो मतो मम ॥ २५ ॥  
कामं खलु सतां वृत्ते भ्राता ते भरतः स्थितः ।  
ज्येष्ठानुवर्ती धर्मात्मा सानुक्रोशो जितेन्द्रियः ॥ २६ ॥  
किं नु चित्तं मनुष्याणां अनित्यमिति मे मतम् ।  
सतां च धर्मनित्यानां कृतशोभि च राघव ॥ २७ ॥  
( वा० रा० अयोध्या० ४ )

“ हे रामा ! उद्या पुढ्य नक्षत्र आहे. म्हणून मी तुला उद्याच राज्याभिषेक करणार आहे, यासाठी तूं आपल्या धर्मपत्नीसह आज दर्भास्तरणावर निजावें व जितेंद्रिय रहावें. ( २ ) आज तुझे मित्रच तुझे रक्षण करोत; कारण अशा कार्यामध्ये पुष्कळ विघ्ने उत्पन्न होत असतात. ( ३ ) या अयोध्या-नगरांतून भरत यापूर्वीच आपल्या आजोळीं गेला आहे, हे फारच उत्तम झालें आहे. तो येण्यापूर्वीच राज्याभिषेक झालेला बरा, असें मला वाटतें. ( ४ ) जरी भरत धर्माप्रमाणे वागणारा आहे, तथापि चांगल्या म० २९ ( अयोध्या )

चांगल्या धार्मिकांचीं मनैहि प्रसंगाविशेषी चंचल होत असतात, हें आपण पाहतों.”

असें रामाला दशरथ म्हणत आहे. दशरथाचे राम व भरत हे दोघेही मुलगे. दोघेही उत्तम शिकून तयार झालेले. दोघांवरहि दशरथाची प्रीति. हें सर्व खरें पण भरताविषयी अथवा भरताच्या पक्षाच्या लोकांसंबंधाने दशरथाच्या मनांत फारच संशय होता, असें यावरून दिसतें.

राजाकडे गुप्त हेरांकडून गुप्त वातम्या येत असतात. त्यामुळे प्रजाजनांमध्ये काय चळवळी चालत आहेत, हें राजांस समजत असतें; पण कांही गोष्टी समजल्या, तरी त्या उघड बोलतां येत नाहीत व ज्या बोलतां येतात, त्याही संभाळूनच बोलणें भाग असतें ! असाच वरील प्रसंग आहे.

सर्व मांडलिक राजे, सरदारदरकदार, प्रजेचे नेते व महाजन या सर्वांची सभा बोलावून, त्या सभेमध्ये रामालाच राज्याभिषेक करावा, असें दशरथाने सर्वानुमते ठरवून घेतलें. हें झालें तरी तें रामाचें आसन सुट्ट करण्यासाठीच होय; कारण त्या वेळीं यौवराज्याभिषेकाला प्रजेची अनुमति प्रत्येक वेळीं लागतच होती, असें दिसत नाही; पण दुसरा भरताचा पक्ष आहे, तो प्रबळ होऊं नये, ही इच्छा या प्रकारची सभा बोलावण्यांत राजा दशरथाच्या मनांत असावी, असें दिसतें.

अशी सभा बोलावून त्या सभेंत रामाला उद्याच राज्याभिषेक करून टाकावा, असें दशरथाने ऐकमत्याने ठरवून घेतलें. ही सभा विसर्जन केली व पुनः रामाला एकान्तांत बोलावून आणलें व त्याच्याशीं एकान्तांतचें जें भाषण झालें, त्यांतील कांही भाग वर दिला आहे. एकान्तांत केवळ रामालाच समजावा, अशा महत्त्वाचा हा भाग आहे—

(१) उद्याच राज्याभिषेक करणार ( म्हणजे मध्ये दिवसगत लावावयाची नाही. )

(२) रामाचे जे प्रिय मित्र असतील, त्यांनाच आजच्या रत्रीं राम व सीता यांचें रक्षण करावें. ( नुसत्या नेहमांच्या पहारेकऱ्यांवर विसंबून आजचें



काम भागणार नाही. कदाचित् रातोरात रामाला मारेकरीहि घातले जातील. कदाचित् नेहमीचे पहारेकरी फितूरही झाले असतील, अशा अनेक आपत्ति अशा वेळीं उत्पन्न होणें शक्य आहे. यासाठी रामाच्या जिवलग मित्रांनीच आज रामाचें रक्षण करावें. )

- (३) भरत मावळ्याकडे जाऊन १२ वर्षे झालीं. तो येण्यापूर्वीच रामाचा राज्याभिषेक व्हावा, हें उत्तम होय. ( कारण तो आला तर काय होईल, कोणी सांगावें ? )
- (४) भरत जरी धार्मिक असला, तरी वेळप्रसंगीं धार्मिक माणसांचींही मनें बिघडलेलीं दिसतात. ( म्हणून सावध रहावें, हें उत्तम व याचसाठी तो येण्यापूर्वी रामाचा राज्याभिषेक करावा, हें योग्य होय. )

दशरथाच्या मनांत भरतासंबंधाने असे विचार येत होते. भरताच्या आचरणांत अशा प्रकारचा संशय घेतला जा ।, असें कांहीच घडलेलें नव्हतें. पण कैकेयी-बरोबर कैकेयीच्या वाजूची जी कांही मंडळी येऊन अयोध्येंत बसली होती, त्यांच्यांत अशीं कांहीतरी खलबतें चाललेलीं असणें, अगदी स्वाभाविक आहे. मुख्य नेत्याच्या नकळतच त्याचे अनुयायी हवीं तीं खलबतें करतात, असा पुष्कळा अनुभव येतो. तसाच प्रकार येथे होत असावा; पण दशरथाला भरतामुळे किंवा भरतपक्षीयांकडून कांहीतरी विघ्नें होतील, अशी दाट शंका वाटत होती, यांत मात्र तिळमात्र शंका नाही.

भरतपक्षीयांकडून अशा प्रकारच्या खटपटी होऊं नयेत, म्हणून लक्ष होतांच भरत व शत्रुघ्न यांना आजोळीं मामाकडे दशरथाने पाठवून दिलें, तें १२ वर्षेपर्यंत पुनः बोलावलेहि नाही ! भरत गेला, त्या वेळीं कदाचित् दशरथाच्या मनांत कांही संशय नसेलही; पण आपल्या भरताला १२ वर्षे झालीं, तरी राजा त्याला अयोध्येंत बोलावून आणित नाही; हें कांही विनाकारण घडलेलें नाही. दशरथ कांही भोळा नव्हता किंवा विसराळूही नव्हता. भरताचा पक्ष बळावला जाऊं नये, हा हेतु भरताला १२ वर्षे न बोलावण्यांत व मामाकडेच राहूं देण्यांत असावा, असें वाटतें. प्रथमचीं ४-५ वर्षे ही गोष्ट सहज घडली असल; पण

पुढे भरताला आणण्याची गोष्टसुद्धा जी दशरथाने काढली नाही, त्यांत हें राजकारण निःसंदेह होतें, असें वाटतें.

रामाला राज्यभिषेक करावा, ही गोष्ट दशरथाच्या मनांत बरीच वर्षे घोळत आसावी. राज्याभिषेकाच्या वेळीं रामाचें वय २८ वर्षांचें झालेलें होतें. भरत व इतर बंधूहि याच वयाचे होते. २० किंवा २२ हें वय यौवराज्याचें समजलें जातें; पण राम २८ वर्षांचा झाला, तरी दशरथाला या समारंभाची आठवणच झाली नाही, असें म्हणणें सयुक्तिक होणार नाही. राजा दशरथाचे यासंबंधीचे विचार मनांतल्या मनांत चाललेले आसावे व हेरांकडून जनतेतील पक्षोपपक्षांचे विचारहि त्याला समजले आसावे. या हेरांनी आणलेल्या माहितींत कैकेयीपक्षीय लोक भरताला गादीवर बसवावें, अशा विचारांत आहेत, ही गोष्ट दशरथास कळली आसावी व याचसाठीं भरत बाहेर राहिल तितका बाहेरच रहावा, असें त्याने मनांत ठरविलें आसावें. नाहीतर बारा वर्षे मावळ्याकडे राहूं देण्याचें दुसरें कांहीहि योग्य कारण संभवत नाही.

दशरथाची राज्यपरिषद् पुनर्वसु नक्षत्र असलेल्या दिवशीं भरली व दुसऱ्याच दिवशीं राज्याभिषेक उरकून घेण्याची घाई दशरथाने चालविली ! ही घाईहि सहेतुकच असली पाहिजे. दुपारी राजपरिषद् भरली व लगेच संध्याकाळीं राज्याभिषेकाची घोषणा झाली, तत्काळ शहरही श्रृंगारलें व दुसऱ्याच दिवशीं राज्याभिषेकाची घाई दशरथाने चालवली. याचें कारण असें दिसतें की, दुसऱ्या पक्षाची, म्हणजे भरतपक्षाच्या लोकांची अशीच तयारी या कार्यांत विघ्न करण्याची होती. निदान दशरथ राजाला तरी तसें वाटत आसावें, असें वाटतें.

दशरथ राजा रामाला सांगत आहे की, आजच्या रात्रीचे पहारेकरी तुझे जे सहृद्द, अगदी जीवश्च कंठश्च मित्र असतील, तेच आसावे. कदाचित् या रात्रीं तुझ्या जिवाला भीतीहि उत्पन्न होईल. नेहमीचे पहारेकरी फितुर होण्याचा संभवही असेल. म्हणून रामाच्या जिवलग मित्रांनाच रामाच्या खोलीवर रात्रभर पहारा करण्याचा प्रसंग आला ! राजनीति ही अशी भयंकर आहे. वेळप्रसंगीं सरदार राजाचें रक्षण करतात व सरदारपुत्र राजपुत्राचें रक्षण करतात, तसाच हा प्रसंग आहे.

भरत १२ वर्षे बाहेर गेला, हें बरें झालें, असें दशरथ म्हणजे भरताचा बापच स्वतः म्हणत आहे ! १२ वर्षे बाहेर भरत असल्यामुळे भरताचा पक्ष म्हणून फार मोठा पक्ष अयोध्येत नसेलहि कदाचित् ; पण कैकेयीबरोबर आलेल्या कडव्या सरहृद्प्रांतांतील लोकांचा कैकेयीच्या ज्ञातिबंधवांचा मोठा जमाव अयोध्येत स्थायी झालेला असावा. यापैकी एखादा उठेल व तो भरताचा कैवार घेऊन रामावर घाला घालील, म्हणून जिवाला जीव देणारे रामाचे मित्रच आजच्या रात्री रामाचें रक्षण करूं देत, असा आशय दशरथराजाच्या बोलण्याचा येथे स्पष्ट दिसत आहे.

### रामाला शत्रु होते काय ?

जेव्हा दशरथाने वर लिहिल्याप्रमाणे रामाला “ फार सावधगिरीने आजची रात्र काढ, भरत येथे नाही, हें बरेंच आहे, तो बाहेर असेपर्यंतच तुझा राज्याभिषेक झालेला बरा, ” असें सांगून त्यास जावयास सांगितलें, तेव्हा भरताविषयी राम एकही अक्षर बरें किंवा चाईट, कांहींएक बोललेला नाही. जर रामाचा विश्वास भरतावर पूर्णपणें असता, तर याच वेळीं दशरथाला त्याने असें सांगणें योग्य होतें की, ‘ बाबा ! भरताविषयी असा संशय घेणें कधीहि योग्य होणार नाही.’ पण राम तें दशरथाचें भाषण ऐकून घेतो व अगदी गप्प राहतो. यावरून उघड दिसतें की, कैकेयीच्या पक्षाच्या हालचालीबद्दल रामही थोडा साशंकच होता.

राजाचें भाषण ऐकून राजमंदिरांतून जो राम निघाला, तो कौसल्येच्या मंदिरांत आला. तेथे कौसल्या रेशमी सोवळें वस्त्र नेसून देवपूजा करीत बसली होती. डोळे मिटून ईश्वरांचें ध्यान करण्यांत मग्न होती; पण तेथे सुमित्रा, लक्ष्मण व सीता हीं तिघेही आधीच येऊन बसलीं होती. म्हणजे श्रीराम कौसल्येच्या मंदिरांत पोचण्यापूर्वीच तेथे सुमित्रा, लक्ष्मण व सीता हीं पोचलीं होती. कौसल्येने रामराज्याभिषेकाचें वृत्त ऐकतांच त्यांस आपणांजवळ बोलाविलें होतें.

कौसल्येने जर सुमित्रेस बोलाविलें, तर कैकेयीस कां बरें बोलावूं नये? हा महत्त्वाचा प्रश्न येथे उत्पन्न होतो व कौसल्येने सुमित्रेस बोलाविलें व कैकेयीस

बोलाविलें नाही, यामध्ये कांही तरी मतभेद असावा, असें स्पष्ट दिसतें. कैसल्या, सुमित्रा व कैकेयी यांचे महाल निरनिराळे होते. प्रत्येक महालाच्या बाहेर मोठें उद्यानही होतें. सुमित्रा जी आली ती थोड्या अंतरावर असलेल्या आपल्या महालांतूनच आली असली पाहिजे. जर कौसल्येने कैकेयीस असेंच बोलाविलें असतें, तर कदाचित् तीहि आली असती; पण कौसल्या व सुमित्रा यांची जशी मैत्री होती, तशी ती यांची कैकेयीशीं नसावी, असें तिला वगळलें, त्यावरून वाटतें.

### कैकेयीचा दरारा.

म्हाताच्या दशरथाला कैकेयीने अगदी आपल्या मुठींत ठेवलें होतें. यामुळे दशरथाला कैकेयीचें भय सर्वांत अधिक वाटत होतें. ही गोष्ट मन्थरेच्या भाषणांत व्यक्त होत आहे. पहा—

दयिता त्वं सदा भर्तुः अत्र मे नास्ति संशयः ।  
 त्वत्कृते च महाराजा विशेदपि हुताशनम् ॥ २४ ॥  
 न त्वां क्रोधयितुं शक्तो न क्रुद्धां प्रत्युदीक्षितुम् ।  
 तव प्रियार्थं राजापि प्राणानपि परित्यजेत् ॥ २५ ॥  
 न ह्यतिक्रमितुं शक्तः तव वाक्यं महीपतिः ।  
 मन्दस्वभावे बुध्यस्व सौभाग्यबलं आत्मनः ॥ २६ ॥

( वा० रा० अयो० ९ )

“ तुझ्यावर ( हे कैकेयी ! ) पतीचें फार प्रेम आहे, यांत मला संशय नाही. इतकेंच नव्हे, तर तूं रागावलीस, तर तो तुझ्याकडे पाहूंहि शकणार नाही. तुला प्रिय असलेली गोष्ट करण्यांत राजा आपल्या प्राणांचीहि पर्वा करणार नाही. तुझा शब्द खाली पाडण्यास तो राजा समर्थ नाही. हे मूर्खें ! पतीच्या प्रेमाचें केवढें हें बळ तुला अनुकूल आहे, हें तूं लक्ष्यांत घे. ”

कैकेयीचें एवढें वजन राजावर होतें व याचमुळे कैकेयी इतर राण्यांस तुच्छ समजत असे व आपल्याच घमंडीत असे. हिची ही घमंड कौसल्येस व सुमित्रेस त्या तिच्यापेक्षा बडील असल्याने असह्य होई; पण दशरथामुळे त्यांचें कांही

चालत नसे. कौसल्या व कैकेयी यांचे एकमत नसे, हे समजण्यास एवढे प्रमाण पुरे आहे. कैकेयी यामुळेच इतर राण्यांचा अपमान कसा करी, तें पहा—

कुब्जा मन्थरा कैकेयीस म्हणते—

दर्पान्निराकृता पूर्वं त्वया सौभाग्यवत्तया ।

राममाता सपत्नी ते कथं वैरं न यापयेत् ॥ ३७ ॥

( वा० रा० आयोध्या० ८ )

“ हे कैकेयी ! तूं आपल्या सौंदर्याच्या घमंडीने कौसल्येला पूर्वी झिडकारलें होतेस, हे वैर ती कसे बरे विसरून जाईल ? ”

या कुब्जेच्या बोलण्यावरून कैकेयी ही आपल्या सौंदर्याने उन्मत्त झालेली पोरगी होती व त्यामुळे ती इतर कौसल्या व सुमित्रा यांशीं फटकून वागे, असें दिसतें. कैकेयी ही केकय देशातील तरुण मुलगी होती. तो देश सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिच्या सुंदरपणास भुलूनच म्हातारपणीं दशरथाने हिच्याशीं लग्न केलें होतें. कौसल्या व सुमित्रा ह्या मध्यभारतांतील स्त्रिया असल्यामुळे साधारणपणें निमगोऱ्या असाव्या व कैकेयी ही सरहद्द-प्रांतांतील असल्यामुळे अधिक गोरी-गोमटी, नटेल व चढेल असावी.

कैकेयीचा बाप या दशरथास, बहुधा वयातीतपणामुळेच मुलगी देत नसावा; पण नंतर बरीच रदबदली झाल्यावर हिच्या मुलास राज्य देण्याच्या करारामुळे कैकेयी ही दशरथास मिळाली होती. असें वचन दशरथाने केकय राजास दिलें असल्याचें, रामच भरताला चित्रकूटावर सांगत आहे—

पुरा भ्रातः पिता नः स मातरं ते समुद्रहन् ।

मातामहे समाश्रौषीत् राज्यशुल्कं अनुत्तमम् ॥

( वा० रा० अयो० १०७३ )

“ हे भरता ! आमच्या वडिलांनी तुझ्या आईशीं-कैकेयीशीं-विवाह करण्याच्या प्रसंगीं तुझ्या आजोबांना असें वचन दिलें होतें की, कैकेयीच्या मुलाला राज्य देईन. ”

हे वचन दिल्यामुळेच म्हाताऱ्या दशरथाची या राज्याभिषेकाच्या वेळीं

तिरपिट उडालेली दिसत आहे. हें वचन त्याच्या अंतःकरणांत जाचत असल्याचें येथे स्पष्ट दिसत आहे. याच कारणाने दशरथाने भरताला मामाकडे पाठवला व तेथून त्याला १२ वर्षे परत आणला नाही. भरताचे लोक कट करीत असतील, राज्याभिषेकाच्या रात्रीं रामाच्या जिवावरही अघात होईल, या भीतीने या वेळीं जो दशरथ गांगरलेला दिसत आहे, त्याच्या मुळांत हें त्याचेंच वचन होतें, असें वाटतें.

जेव्हा राम कौसल्येच्या मंदिरांत पोचला, त्या वेळीं तेथे सुमित्रा होती; पण कैकेयीला बोलावले नव्हतें व बोलावले असतें, तरी ती कदाचित् आलीहि नसती, असें वरील वागणुकीवरून दिसतें. ती फटकून वागत होती व तिला अधिक ताटा होण्याचें कारणही असें होतें की, राजकारणाचें कामकाज आटोपल्यानंतर दशरथ राजा कैकेयीच्याच महालांत नेहमी पडलेला असे. याचें कारण तिच्या असाधारण सौंदर्यामुळे तो म्हातारा तिच्यावर फारच आकर्षित झालेला होता व याच कारणामुळे कौसल्या व सुमित्रा यांचा एक पक्ष व आवडत्या कैकेयीचा दुसरा पक्ष बनलेला होता. म्हणून रामराज्याभिषेकाचें वृत्त समजतांच कौसल्येने सुमित्रेस आपल्या महालांत बोलावून घेतलें; पण याची वार्ताहि कैकेयीस तिने कळविली नव्हती. सर्व नगर शृंगारलें गेलें, तरी या मंगल उत्सवाची वार्ताही कैकेयीच्या कानांनीं अथवा तिच्या दासीच्या कानांनीं कोणीहि पोचविलेली नव्हती ! यावरून दोन पक्ष अयोध्येंत होतें व त्यांत ऐकमत्य नव्हतें, हें उघड होतें. याची उत्तम छाया कौसल्येच्या भाषणांत दिसत आहे—

वत्स राम, चिरं जीव, हतास्ते परिपंथिनः ।

ज्ञातीन् मे त्वं श्रिया युक्तः सुमित्रायाश्च नन्दय ॥

( वा० रा० अयो० ४।३९ )

जेव्हा राजा दशरथाचा निरोप घेऊन राम कौसल्येकडे आला व त्याने आपल्या आईस ही आपल्या राज्याभिषेकाची मंगल वार्ता सांगितली, तेव्हा कौसल्या म्हणत आहे की—“ हे बाळा रामा ! चिरंजीव हो ! तुझे शत्रु नाहीसे झाले ! आता राजश्रुतीने युक्त होऊन माझ्या व सुमित्रे या जातिबांधवांना आनंद दे. ”

दावरून स्पष्ट होत आहे की, रामाला कांहीतरी शत्रु होते व ज्या अर्थी कौसल्य म्हणत आहे की, माझ्या व सुमित्रेच्या ज्ञातिबांधवांना आनंदित कर; ज्या अर्थी ती कैकेयीच्या ज्ञातिबांधवांना आनंदित कर, असें मुळीच म्हणत नाही व कैकेयीचें किंवा भरताचें नांवसुद्धा आपल्या भाषणांत काढीत नाही, त्या अर्थी रामपक्षीयांचे ( परिपंथिनः ) शत्रु हे कैकेयीपक्षीय असले पाहिजेत, हें उघड होतें. या कौसल्येच्या बोलण्यांत 'आपले व सुमित्रेचे ज्ञातिबांधव' आलेले आहेत. तसेंच मंथरेच्या बोलण्यात कैकेयीचे ज्ञातिबांधव आलेले आहेत पहा—

रामस्तु भरते पापं कुर्यादेव न संशयः ॥ ३२ ॥

तस्माद्राजगृहादेव वनं गच्छतु राघवः ॥

एतद्धि रोचते मह्यं भृशं चापि हितं तव ॥ ३३ ॥

एवं ते ज्ञातिपक्षस्य श्रेयश्चैव भविष्यति ।

यदि चेद्भरतो धर्मात् पित्र्यं राज्यमवाप्सति ॥ ३४ ॥

स ते सुखोचितो बालो रामस्य सहजो रिपुः ।

( वा० रा० अयो० ८ )

“राम राज्यावर आला, तर भरताचा नाश करील, यांत मुळीच संशय नाही; म्हणून राम राजवाड्यांतून आजच वनांत जाऊं दे. मला हेंच बरें वाटतें व यांतच तुझें हितहि आहे. असें ज्ञालें, तरच (ते ज्ञातिपक्षस्य श्रेयः) तुझ्या ज्ञातिबांधवांचें कल्याण होईल. भरताला जर वडिलांचें राज्य मिळेल, तर तें योग्य होईल. रामाचा (सहजो रिपुः भरतः) सहज शत्रु भरत आहे.” अर्थात् भरताचाही सहज शत्रु राम हाच आहे.

हें कुब्जा मंथरेचें भाषण आहे. कैकेयीच्या ज्ञातिबांधवांमध्ये कोणते विचार चालत होते, तें या मंथरेच्या बोलण्यांत स्पष्ट दिसत आहे. येथे कैकेयीचे ज्ञातिबांधव अयोध्येंत होते, असें स्पष्ट म्हटलें आहं व ते रामाला आपला सहज शत्रु समजत होते, हेंहि स्पष्टच आहे.

पूर्वी कौसल्येच्या भाषणांत ( १ ) कौसल्येचे ज्ञातिबांधव व ( २ ) सुमित्रेचे ज्ञातिबांधव आलेले आहेत व रामाला राज्याभिषेक होतांच ( ३ ) रामाचे

शत्रु नष्ट होतील, असें हे म्हटलेलें आहे. या भाषणांत मंथरेने ( १ ) कैकेयीचे ज्ञातिबांधव येथे आहेत, असें सांगितलेलें असून, ( २ ) भरत गादीवर येण्यानेच त्यांना आनन्द होईल, असें म्हटले आहे. ( ३ ) भरत व राम हे सहज शत्रु आहेत, असेंही म्हटले आहे.

कौसल्येचें व मंथरेजें म्हणणें अगदी एकसारखेंच, पण परस्परविरोधी आहे. तेव्हा रामपक्ष व भरतपक्ष असे दोन पक्ष अयोध्येत होते, असें म्हणणें अगदीच अयोग्य होईल, असें वाटत नाही; पण हा पक्षभाव प्रत्यक्ष राम व भरत यांत कदाचित् नसेलहि; पण तत्पक्षीयांत तो प्रबल स्वरूपांत होता, हें उघड होत आहे.

( १ ) दशरथाला रामाच्या जिवाबद्दल भीति वाटते, ( २ ) तो राज्याभिषेकाच्या पूर्वरान्नीला रामचें रक्षण करण्यासाठी विशेष विश्वासू लोकांची नेमणूक करतो, ( ३ ) दशरथ भरताविषयी संशय घेतो, ( ४ ) हें ऐकून राम गप्प बसतो, ( ५ ) रामराज्याभिषेकाची वार्ता ऐकून कौसल्येस रामाचे शत्रु समले, असें वाटून बरें वाटतें व ( ६ ) आपल्या व सुमित्रेच्या ज्ञातिबांधवांस यापुढे बरे दिवस येतील, असेंही वाटतें, ( ७ ) तसेंच कैकेयीपक्षाच्या लोकांसही भरत गादीवर आला, तर आपले ज्ञातिबांधव सुखांत राहतील, असें वाटतें व ( ८ ) राम व भरत हे स्वाभाविक शत्रूच आहेत, असें वाटतें. ( ९ ) कौसल्येशी बोलत असतानासुद्धा राम कैकेयीबद्दल अथवा भरताबद्दल एकसुद्धा बरा शब्द बोलत नाही; हे सुद्धे येथपर्यंत स्पष्टपणें प्रतिपादिले.

या मुद्द्यांचा राजकीय दृष्टीने विचार केला असता, असें स्पष्ट दिसतें की, या वेळीं अयोध्येत ( १ ) रामपक्ष, किंवा कौसल्यापक्ष, ( २ ) सुमित्रापक्ष, ( ३ ) भरतपक्ष अथवा कैकेयीपक्ष, असे पक्ष होते व त्या पक्षांत बरेच ज्ञातिबांधव सामीलहि होते. कौसल्या व सुमित्रा यांच्या पक्षांत एकजूट होती व कैकेयीपक्ष मात्र अगदी निराळा होता. या पक्षांच्या मुख्यांमध्ये फार वैमनस्य नसलें, तरी त्यांच्या अनुयायांत फार चुरस होती व ती चुरस राजा दशरथ, महाराणी कौसल्या व युवराज रामचन्द्र यांच्या कानावर जाईल, इतकी तीव्र स्वरूपाची होती, हें वर दिलेल्या माहितीवरून वाचकांच्या ध्यानीं येईल.



या पक्षांमध्ये ही चुरस असण्याची कारणेहि तशींच महत्त्वाची होती. ती अशी आहेत- ( १ ) कौसल्या पट्टराणी असल्यामुळे तिच्या मुलाला राज्य मिळालेच पाहिजे, हा चालू वहिवाटीचा हक्क आहे, हें या पक्षाचें सरळ म्हणणें होतें. ( २ ) दशरथालाहि हा हक्क मोडून कैकेयीस दिलें तसें वचन देण्याचा अधिकारच नाही, असें या पक्षाचें म्हणणें होतें. ( ३ ) राम गुणांनीहि लोकप्रिय होता, तेव्हा तुलनेनेहि रामाकडे लोकमताची अनुकूलता अधिक होती. ( ४ ) सुमित्रेच्या ज्ञातिबांधवांचा पक्ष स्वतंत्र उभा राहूं शकत नसल्यामुळे तो रामपक्षालाच अनुकूल होणें क्रमप्राप्तच होतें. या पक्षाने रामाची बाजू अधिक बळकट केली होती. ( ५ ) दशरथाने भरताला १२ वर्षे दूरदेशीं त्याच्या मामाकडे पाठवून रामपक्षाला मदत व भरतक्षाची हानि करण्याची खटपट जाणूनबुजून केली होती. भरत अयोध्येत असता, तर त्याच्या पक्षाला जेवढा जोर येणें शक्य होते, तेवढा जोर भरत येथे नसल्याने येणें शक्य नव्हतें, हें दशरथ जाणून होता. ( ६ ) कैकेयीच्या पक्षाचें म्हणणें असें होतें की, लमाच्या वेळीं दशरथाने कैकेयीच्या पुत्राला राज्य देण्याचें वचन स्पष्ट शब्दांत दिलेलें आहे. हें वचन मिळालें नसतें, तर हें लग्नच झालें नसतें. यामुळे हें वचन पाळणें हेंच राजाचें आय कर्तव्य आहे. ( ७ ) या वचनाप्राणे नेहमी राजा कैकेयीकडेच पडलेला असतो, तेव्हा तो तिच्या मुठींत गेलेला आहे. म्हणून भरतच राज्यावर आला पाहिजे, असें भरतपक्षीयांस वाटे.

असें हें या पक्षांतिल लोकांचें म्हणणें दशरथ, कौसल्या व राम यांना चांगलें माहीत होतें. दशरथाचें वचन गेलें होतें, हें दशरथ विसरला नव्हता. म्हणूनच त्याने भरताला १२ वर्षे मामाकडे पाठवले व त्याला अयोध्येत आणलेंच नाही, यामुळे कैकेयीच्या पक्षाची त्याने शक्ति पुष्कळच कमी केलेली होती. इतकेंच नव्हे तर राजपरिषदेस अनेक राजांना बोलाविलें; पण कैकेय राजा, अथवा युधाजित् ( भरताचा मामा ) यांस बोलावलेसुद्धा नाही-

नानानगरवास्तव्यान् पृथग्ज्ञानपदानपि ।

समामिननाय मेदिन्यां प्रधानान् पृथिवीपतिः ॥ ४६ ॥

तान् वेद्म नानाभरणैर्यथाहं प्रतिपूजितान् ।

ददर्शालंकृतो राजा प्रजापतिरिव प्रजाः ॥ ४७ ॥

न तु केकयराजानं जनकं वा नराधिपम् ।

त्वरया चानयामास पश्चात् तौ श्रोष्यतः प्रियम् ॥ ४८ ॥

( वा० रा० अयो० १ )

अथ तत्र सहासीनाः तदा दशरथं नृपम् ।

प्राच्योदीच्याः प्रतीच्याश्च दाक्षिणात्याश्च भूमिपाः ॥ २५ ॥

म्लेच्छाश्चार्याश्च ये चान्ये वनशैलान्तवासिनः ।

उपासांचक्रिरे सर्वे तं देवा वासवं यथा ॥ २६ ॥

( वा० रा० अयो० ३ )

“ दशरथाने पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांतील देशांचे सर्व मांडलिक राजे, म्लेच्छ व आर्यराजे, पर्वत व वनं यांतील राजे, जे बोलावण्याजोगे होते, त्या सर्वांस बोलाविलें होतें. ते आल्यानंतर त्यांचा यथायोग्य सत्कार करून त्यांना योग्य आसनावर बसविलें होतें. दशरथाची ही अशी राजपरिपद् भरली; पण यांत फक्त कैकयराजा व जनकराजा या दोघांसच बोलाविलें नव्हतें; कारण त्यांना ही मंगल वार्ता आपोआप मागाहून कळेल व आनंद होईल, असें त्यास वाटलें ! ”

दशरथाच्या अंतःकरणांत कशी कालवाकालव चाललेली होती, तें यावरून समजून येतें. दूरदूरचे राजे बोलावले व या दोनच राजांस कां बरें वगळलें? अयोध्येपासून चार दिवसांच्या रस्त्यावर पूर्वेस जनक होता व पश्चिमेस ७ दिवसांच्या मार्गावर केकय राजा होता. या दोघांलाच तेवढे वगळण्यांत दशरथाचा फार मोठा राजकीय हेतु होता व यांस त्याने मुद्दामच वगळलें होतें.

समजा, केकय राजाला बोलावले असतें, तर तो कैकेयीच्या लग्नाच्या वेळीं दिलेलें वचन पुढे करून भरताला गादी मिळाली पाहिजे, असें म्हणालाच असता. हे सरहद्द-प्रांतांतले राजे नेहमीच युद्धास तयार असत व ते नेहमीच युद्धासाठीं सज्ज असत. तेव्हा दशरथाने मुकाब्याने भरताला राज्य तरी द्यावें, किंवा राम व भरतामध्ये अर्धें राज्य विभागून तडजोड तरी करावी, अथवा युद्धास तरी उभें रहावें; याशिवाय त्यास गत्यंतर नव्हतें. तसेंच केकय राजास आमंत्रण

दिलें असतें, तर जनकालाहि बोलावणें भाग होतें. जनक आला असता, तर त्याने रामाचाच पक्ष घेतला असता. अशा रीतीने या दोर्धाना बोलावण्यांत राज्यारोहण तर घडलेंच नसतें; पण आपसांत यादवी माजली असती, रक्तपात झाला असता व शेवटीं काय घडतें, हें सांगणें कठीण झालें असतें. म्हणून दशरथाने केकयराजा व जनक यांपैकी कोणासच बोलावलें नाही व आपल्या मताने करतां येईल, तें करून रामाचा राज्याभिषेक निर्विघ्न व्हावा, असें केलें.

दशरथाने या दोनच राजांस वगळण्यांत वर लिहिल्याप्रमाणे फार मोठा झहाणपणा व दूरदर्शीपणा केला होता, हें खरें आहे; पण अयोध्येत हें दुपक्षी राजकारण शिजत होतें व चांगलें ऊतास आलें होतें, हेंहि यावरूनच उघड होत आहे व यामुळेच रामाने जेव्हा दशरथाच्या तोंडून भरताविषयीचा संशय ऐकला, तेव्हा जी मुग्धता स्वीकारली, ती दशरथाच्या बोळण्यास अनुमोदन देणारीच होती, यांत शंका रहात नाही.

### रामालाहि शंका होतीच.

श्रीरामचंद्राला दशरथाने कैकेयीच्या वडिलांस दिलेंलें वचन माहीत होतें. या वचनामुळे आपल्या राज्याभिषेकास अडथळा येणार, याची जाणीव रामास होती, दशरथासहि होती व कौसल्येसहि होती. या वचनामुळेच कैकेयी ही कौसल्येस मुळीच जुमानत नव्हती. सुमित्रा तर बिचारी मधली असल्यामुळे तिला कांही अधिकार नव्हताच. दशरथाच्या भाषणांत व कौसल्येच्या भाषणांत या अडथळ्याची स्पष्ट जाणीव आहे. उद्याच राज्याभिषेक होणार, हें समजतांच (हतास्ते परिपंथिनः) तुझ्या शत्रूंचा नायनाट झाला, असें सद्गुरू कौसल्या म्हणत आहे, तें यामुळेच होय. दशरथाचें भाषण व कौसल्येचें भाषण ऐकून राम गप्प राहतो, ती त्याची मुग्धता संमतिदर्शकच होती, असें वाटतें; कारण थोर राजकारणी लोक फार चडबडे नसतात.

राजसभेमध्ये रामाला राज्याभिषेक करण्याचें ठरलें व सभा समाप्त होतांच राम आपल्या मंदिरांत पोचला. इतक्यांत दशरथ राजाने त्यास पुनः बोलावेंलें. राजसभेच्या मंडपापासून रामाचें मंदिर पाव कौसापेक्षा फार दूर नव्हतें. इतक्या

तातडीने राजाचें बोलावणें आल्यामुळे रामाला कांहीतरी बिघडलें असल्याची शंका आली, ती या शिजत असलेल्या राजकारणामुळेच होय.

रामस्य भवनं शीघ्रं राममानयितुं पुनः ॥ ४ ॥

द्राःस्थैरावेदितं तस्य रामायागमनं पुनः ।

श्रुत्वैव चापि रामस्त प्राप्तं शङ्कान्वितोऽभवत् ॥ ५ ॥

प्रवेश्य चैनं त्वरितो रामो वचनमब्रवीत् ।

यदागमनकृत्यं ते भूयस्तद् ब्रूह्यशेषतः ॥ ६ ॥

( वा. रा. अयोध्या. ४ )

दशरथाच्या सभेंतून राम आपल्या वाज्यांत पोचत आहे, इतक्यांत पुनः राजाकडून बोलावणें आलें, हें पाहून राम ( शङ्कान्वितोऽभवत् ) संशयग्रस्त झाला व बेलवावयास आलेल्या दूतास म्हणाला की— 'कां बरें पुनः बोलावलें आहे, तें सविस्तर सांग पाहूं ?' प्रश्न विचारण्याचा उद्देश असा दिसतो की, इतक्या अवधीत आणखी कोणीतरी विघ्नकर्ते राजाकडे गेले कीं काय, राजाच्या मनांत कांही निराळाच विचार आला कीं काय, तें आपणांस समज वें. असा कांहीतरी घोटाळा होईल, अशी शंका रामाला वाटत असावी, असें येथे स्पष्ट दिसत आहे.

दशरथही आपलें मन कदाचित् बदलेल, तें बदललें नाही तोपर्यंत, म्हणजे उद्याच्या उद्याच रामाला राज्याभिषेक व्हावा, असें तोच म्हणत अहे. यावरून दशरथ वरहि अनेक ठिकाणांहून दडपणें घेत असलीं पाहिजेत, अथवा तसें होण्याचा संभव तरी असावा, असें वाटतें—

प्रायेण च निमित्तानामीदृशानां समुद्भवे ।

राजा हि मृत्यमाप्नोति घोरं चापदमृच्छति ॥ २ ॥

तद्यावदेव मे चेतो न विमुह्यति राघव ।

तावदेवामिषिञ्चस्व चला हि प्राणिनां मति ॥ ३ ॥

( वा. रा. अयोध्या. ४ )

‘अशीं निमित्तें झालीं, म्हणजे राजा तरी मरतो अथवा त्याला घोर आपत्ति

तरी सोसावी लागते. यासाठी जोंपर्यंत माझे मन बदलले नाही. तोंपर्यंतच तुझा राज्याभिषेक होऊं दे; कारण मनुष्याची मति फार चञ्चल आहे ?'

दशरथ स्वतःच आपणांविषयी असे उद्गार काढीत आहे ! त्याचे मन बदलले जाईल, अशी परिस्थिति त्या ठिकाणी होती, असें यावरून स्पष्ट दिसते. दशरथाचे मन बदलणार म्हणजे तें आज रामाला अनुकूल आहे, तें कांही वेळाने भरताला अनुकूल होणार, एवढाच फरक होणें शक्य होतें. जर भरता-साठी भीड घालणारे लोक तेथे नसते व त्यांची भीड मोडणें दशरथास शक्य असतें, तर असे शब्द दशरथ कधीहि न बोलता. दशरथाची या वेळची परिस्थिति अगदी केविलवाणी दिसत आहे.

दशरथाचे मन रामाकडे नऊ आणे व भरताकडे सात आणे होत होतें. असें यावरून दिसतें. कदाचित् तें दडपणाने भरताकडेही अधिक वळण्याचा संभव होता. भरतास आजोळीं १२ वर्षे ठेवल्यावरहि भरताकडे इतकें मन वळलें जाणें शक्य होतें, हें येथे पाहण्यासारखें आहे. कौसल्या ज्या ( परिपंथिनः ) शत्रूंचा उल्लेख करीत आहे, ते हेच शत्रु होत. रामालाहि ही परिस्थिति माहीत असावी; कारण तो तर अयोध्येतच रहात होता.

दशरथ व कौसल्या यांच्या बोलण्यानंतर राम गप्प राहतो, भरताच्या अनुकूल एकही शब्द रामाच्या तोंडांतून निघत नाही, यावरून रामालाहि आपला राज्याभिषेक निर्दिष्ट पार पडेल, अशी खात्री नसावी, असें दिसतें. जेव्हा कौसल्येच्या महालांत असतांनाच उद्याच्या राज्याभिषेकाची तयारी करण्या संबंधाचें कांही बोलणें झालें, तेव्हा राम लक्ष्मणास म्हणत आहे—

इत्येवमुक्तो मात्रा तु रामो भ्रातरमब्रवीत् ।

प्राञ्जलिं प्रह्वमासीनं अभिवीक्ष्य स्मयन्निव ॥ ४२ ॥

लक्ष्मणेमां मया सार्धं प्रशाधि त्वं वसुंधराम् ।

द्वितीयं मेऽन्तरात्मानं त्वामियं श्रीरुपस्थिता ॥ ४३ ॥

सौमित्रे भुंक्ष्व भोगांस्त्वं इष्टान् राज्यफलानि च ।

जीवितं चापि राज्यं च त्वदर्थमभिकांक्षये ॥ ४४ ॥

( वा. रा. अयोध्या. ४ )

‘आईचें भाषण ऐकून राम लक्ष्मणाला म्हणाला की, हे लक्ष्मण ! माझ्यासह तूही या राज्याचें शासन कर. तूं खरोखरच माझा दुसरा अन्तरात्माच आहेस व तुलाच हें राज्यवैभव प्राप्त झालें आहे, असें समज. तुला जे भोग प्रिय असतील, ते तूं यथेष्ट भोग. माझें जीवित व हें राज्य हें सर्व तुझ्यासाठीच आहे.’

लक्ष्मणाला राम येथे असें म्हणत आहे; पण तेथेही भरताचें नांवसुद्धा राम घेत नाही. भरतासह आपण आता राज्यसुख भोगूं, असें तो म्हणत नाही. कैकेयीकडे जाऊन तिला ही राज्याभिषेकाची वार्ता सांगत नाही. या गोष्टी नजर-चुकीने किंवा घाईमुळे झाल्या असतील, असें मानतां येणें अगदी अशक्य आहे. दशरथ, कौसल्या या दोघांच्या उद्गारांत स्पष्टता फार आहे. दशरथ राजकारणी असल्यामुळे फारच संभाळून बोलली आहे व कौसल्या स्त्रीस्वभावाप्रमाणे ‘तुझ्या शत्रूंचें वाटोळें झालें,’ असें स्पष्ट बोलली आहे; पण दोघांच्याहि हृदयांत एकाच प्रकारचें शक्य जाचत होतें, हें उघड आहे. रामाने आपला गंभीरपणा सोडला नाही; पण तीनही प्रसंगी तो भरतासंबंधी अगदी मुग्ध रहात आहे. दोन वेळची ही मुग्धता ‘मी ऐकत आहे, तें खरे आहे,’ असें म्हणण्यासाठीच असावी, असें वाटतें.

भरतासंबंधी म्हणावयाचें तर असें म्हणतां येईल की, शंका घेतां येईल असा एकहि शब्द केव्हाहि भरताने उच्चारलेला नाही. खरें म्हटलें तर रामाच्या तोंड-चाहि एकसुद्धा शब्द असा नाही की, जो भरताच्या विरुद्ध होता, असें खात्रीने म्हणतां येईल. दशरथाने भरताविषयी शंका घेतली, तेव्हा राम गप्प राहिला व कौसल्येच्या बोलण्यानंतरहि राम भरताच्या अनुकूल बोलला नाही, किंवा राज्याभिषेकासारख्या प्रसंगी भरतशत्रुघ्न असते, तर बरें झालें असतें, असेंहि म्हणाला नाही. एवढेंच काय तें यासंबंधी म्हणतां येतें.

कोणी बोलला नाही, हा कांही भरपूर पुरावा होऊ शकत नाही; पण दशरथ, कौसल्या व राम जें काय बोलले, तें जमेल धरलें, तर त्यावरून राम व भरत यांना राज्याभिषेक करावा, असें म्हणणारे दोन प्रबल पक्ष अयोध्येत होते, हें स्पष्ट दिसत आहे. दशरथाला व कौसल्येला शत्रुत्व वाटावें, एवढा प्रबल भरताचा पक्ष होता, हेंहि त्यावरूनच दिसत आहे.

येथे आम्ही **रामाचा पक्ष** व **भरताचा पक्ष** असे शब्दप्रयोग केलेले आहेत. हे शब्दप्रयोग केवळ सूचक आहेत; ते खरे नाहीत, हें येथे वाचकांनी ध्यानांत ठेवावें; कारण रामाला राज्यावर बसवावें, असें म्हणणारा एक पक्ष होता व दशरथच या पक्षांत होता; तरी रामानेच स्वतः या पक्षाची उभारणी केली असेल, असें म्हणतां येत नाही. तसेंच भरताला राज्यावर बसवावें, असें म्हणणारा कैकेयीच्या ज्ञातिबांधवांचा एक पक्ष होता; पण त्या पक्षाची उभारणी भरतानेहि केलेली नव्हती; कारण भरत १२ वर्षे अयोध्येत नव्हता. हें लक्षांत घेऊन, हे पक्ष असले, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल रामाला किंवा भरताला उत्तरदायी म्हणतां येणार नाही, हें वाचकांनी विसरतां नये.

रामाने उभा केलेला नसला, तरी रामालाच गादी मिळावी, असें म्हणणारा तो '**रामाचा पक्ष**' व भरताने प्रत्यक्ष उभा केला नसला, तरी भरताला गादी मिळावी, असें म्हणणारा तो '**भरताचा पक्ष**' असें येथे समजलें पाहिजे. यापेक्षा यांत या दोनही राजपुत्रांचा अधिक संबंध नाही, असें आम्हास वाटतें. हे दोघेहि स्वतः आदर्श बंधु असूनहि ज्ञातिबांधवांमुळे हे पक्ष बनले होते, हें येथे विशेष लक्ष्यांत ठेवणें इष्ट आहे.

दशरथ राजा राज्य करीत असल्यामुळे त्याच्या म्हणण्यास रुकार देणारे लोक पुष्कळच असणें स्वाभाविक आहे. राजांचीं जेव्हा लक्ष्मं होतात, तेव्हा मुलीबरोबर माहेराकडून बराच मोठा लवाजमा येत असतो. हजारो दासदासी व इतर लोक बरोबर येतात. या इतर लोकांत बरीच मानमान्यतेची मंडळी असतात. कौसल्या ज्यांस '**स्वज्ञाति**' असें म्हणत आहे व मुमित्रेच्या ज्ञातींचा उल्लेख करीत आहे व कैकेयीच्या ज्ञातींचा उल्लेखहि कुब्जेने केला आहे, त्या त्या '**स्वज्ञाति**' या होत व या स्वज्ञातींमधील लोक वरील पक्षांची उभारणी करण्यांत गुंतलेले होते. यावरून लक्ष्यांत येईल की, राम व भरत यांचीं मनें परस्परांविषयीं सांशंक नसलीं, तरी असे पक्ष उभे होणें शक्य आहे. राम राजधानींतच असल्याने व दशरथाची अनुकूलता त्यास असल्याने रामपक्ष जोरावला व भरत अयोध्येतच नसल्याने व त्यास दशरथाची प्रतिकूलता असल्याने भरताचा पक्ष हिनबल झाला, हें निराळें; पण यानंतर भरताच्या पक्षाचा

जार कैकेयीनेच खतः उचल केल्यामुळे व राजाला वचनांत पकडल्यामुळे वाढला व रामालाच वनांत जावें लागलें. हें पुढे ओघाने व्हावयाचें तसेंच झालें; कारण राजकारणांत पक्ष असले, म्हणजे कोणत्या पक्षाचें केव्हा काय होईल व काय नाही, हें कांही सांगतां येणार नाही. दशरथसुद्धा म्हणतच आहे कीं, ' माझे मन कदाचित् बदलेंल. ' हें म्हणण्याचें कारण खरें होतें, हें रामाच्या वनवासाने ठरलें. असो.

आता आपण कैकेयीकडे वळूं. कैकेयी आनंदाने नेहमीप्रमाणेच आपल्या महा-लांत स्वस्थ होती. तिची दासी मंथराही तिच्याच महालांत होती. सर्व अयोध्येत गुढ्या-तोरणें उभारण्याची धावपळ चालली होती. सर्व नगर शृंगारलें होतें. सर्व लोक दुसरा दिवस उगवण्याची वाट पाहूं लागले होते, तरी रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता कैकेयीपर्यंत पाचली नव्हती. नगर कां शृंगारताहेत, असा प्रश्न मंथरेने रामाच्या दाईस विचारला, तेव्हा तिच्याकडून मंथरेंस समजलें की, उद्यासकाळीं रामाला राज्याभिषेक होणार आहे, म्हणून सर्व नगर शृंगारलें जात आहे व लोक आनंदाने उर्चंबळत आहेत. हें ऐकतांच मंथरेच्या पायाची कळ मस्तकापर्यंत पोचली व ती तेशून तत्काल निघून कैकेयीकडे गेली.

प्रथम मंथरेने रामराज्याभिषेकाची वार्ता कैकेयीस सांगितली. ती ऐकून कैकेयीस आनंद झाला. ( वा० रा० अयोध्या ७३३-३६ ) पण पुढे जेव्हा मंथरेने खूपच विष तिच्या मनांत भरविलें, तेव्हा ती रागावली व ती मंथरेच्या म्हणण्याप्रमाणे या उत्सवांत विघ्न करण्यास तयार झाली.

### मंथरेचें भाषण

“ हे मूर्ख कैकेयी ! भयंकर दुःख प्राप्त झालें असतां, तूं आनंदित होत आहेस, या तुला म्हणावें तरी काय ? तुझ्या सवतीचा पोर उद्या गादीवर बसणार, मग तुला येथे कोण बरें विचारील ? हें राज्य जसें रामाला मिळवें, असें ठरवलें आहे, तसाच या राज्यावर भरताचाहि अधिकार आहे. यामुळे भरतापासून रामाला व रामापासून भरताला भय हाणें स्वाभाविक आहे. रामाच्या पक्षाच्या लोकांनी उचल खाली, यामुळे उद्याच रामाला राज्याभिषेक होणार आहे. मग तुझ्या



मुलाला कोण बरें विचारील ? त्यासाठी मला फारच दुःख होत आहे. ”

“ उद्या एकदा राम राज्यावर बसला, म्हणजे तुला कौसल्येची दासी होऊन येथे वागावें लागेल. तुझा मुलगा भरत तर रामाचा दासच होईल. रामाच्या पक्षाचीं माणसें आनंदित होतील व तुझ्या पक्षाच्या माणसांचें दुःख वाढत जाईल. अशा रीतीने हा उद्या भरताचा नाशच होणार आहे. ” ( वा० रा० अयो० स० ८११-१२ )

हें मंथरेचें भाषण ऐकून कैकेयी तिला म्हणाली की, “ अगे मंथरे ! राम व भरत यांत मला कांहीसुद्धा फरक वाटत नाही. रामाला राज्य मिळालें, तरी तो कांही आम्हांला वाईट रीतीने वागवणार नाही. ” असें कैकेयीचें भाषण ऐकून मंथरा फारच दुःखित होऊन म्हणाली—

“ अगे मूर्ख कैकेयी ! तुला राजकारण मुळीच कळत नाही. उद्या राम राज्यावर बसला, म्हणजे भरताच्या सर्व वंशाचे राज्यावरील सर्व अधिकार गेले म्हणून समज. राम राज्यावर आला, म्हणजे प्रथमतः तो भरताला देशोधडीस लावील. भरताला राजाने बरा वर्षे मावळ्याकडे पाठवला आहे, त्यांतील कपट तुझ्या ध्यानीं आलेलें दिसत नाही. भरत येथे असता, तर त्याचे मित्र वाढले असते. ते वाढूं नयेत, भरताचा पक्ष वाढूं नये. म्हणून त्याला अयोध्येच्या वाहेर काढले ! राम राज्यावर आल्यावर तो भरताचें कांहींतरी वाईट केल्यावाचून कधीहि राहणार नाही. म्हणून आजच येथून रामाने वनांत जावें, हें मला बरें वाटतें. असें झालें तरच तुझ्या ज्ञातिबांधवांचें कल्याण होईल. (ज्ञातिपक्षस्य श्रेयः भविष्यति। वा० रा० अयो० ८१३४)

“ राम व भरत या दोघांचाहि राज्यावर हक्क असल्याने ते दोघेहि परस्परांचे शत्रूच आहेत. अशा स्थितींत जर राम गादीवर आला, तर भरताला रामाचें दास्य स्वीकारावेंच लागेल. मग तो जिवंत तरी कसा राहील बरें ? पूर्वी तूं कौसल्येचा अपमान केला होतास ना ? आता ती याचा वचपा चांगलाच काढील. ” ( वा० रा० अयो० ८१३७ )

अशा प्रकारें मंथरेने कैकेयीच्या मनांत विष भरवून दिलें व त्याप्रमाणे कैकेयी-

हि तैच खरें मानून ( १ ) भरताला राज्य व ( २ ) रामाला वनवास आजच्या आज करावयास लावीन, तरच अन्नग्रहण करीन, असें म्हणून रसून बसली. दशरथाने पूर्वी तिला दोन वर दिले होते, त्या वचनांत त्यास पकडून कैकेयीने भरताला राज्य मिळावें व राम वनांत जावा, असें दशरथाकडून वदवून घेतलें.

येथे कैकेयीच्या मनांत नसलेली गोष्ट मंथरेने तिच्या मनांत भरवली, असें म्हटलें आहे. त्यावरूनच स्पष्ट होतें की, कैकेयीच्या ज्ञातिबांधवांत धुमसत असलेले विचार योग्य वेळप्रसंग पाहून कैकेयीच्या मनांत घुसविले व तिच्याकडून रामाला वनवास घडेल, असें या पक्षाच्या लोकांनी करविलें. येथे केवळ मंथरेनेच हें केले, असें समजण्यापेक्षा कैकेयीच्या ज्ञातिबांधवांच्या मनांत शिजत असलेलें विष मंथरेने कैकेयीच्या मनांत ओतलें, असें म्हणणें अधिक खरें ठरेल.

या ठिकाणीं कांही टीकाकारांनी “ देवतांनी रावणाचा वध व्हावा, याकारिता रामाला वनवासांत पाठवावें, म्हणून मंथरेकडून कैकेयीच्या मनांत असे विचार भरवले, ” असें लिहिलें आहे—

**रावणवधकांक्षिभिः देवैः आविष्टमन्थरावाक्यात्  
रामाभिषेकविघ्नः प्रतिपाद्यते ॥**

( गोविंदराजदटीका, वा. रा. अयो. स. ७१ )

“ रावणाचा वध व्हावा, असें इच्छिणाऱ्या देवांनी मंथरेला फितविली व तिच्याकडून हे विचार कैकेयीच्या मनांत भरवले, ” असें म्हटलें आहे. ऋषि, देव व आर्य यांच्या मनांतून रावणाचें साम्राज्य उलथून पाडावें, असें होतें. तसा त्यांनी ठरावहि अयोध्येच्या दशरथाच्या अश्वमेधाच्या सभेंत पसार केला होता. या ठरावास अनुसरून देवांनी, ऋषींनी अथवा दुसऱ्या कोणी मंथरेस फितवून कैकेयीच्या मनांत वरील विचार भरविलेहि असतील. हें मानलें तरी रामराज्याभिषेकाच्या विरुद्ध अयोध्येत कट झाला होता, हेंच त्यावरून सिद्ध होतें. या कटांत देव, ऋषि व आर्यांपैकी कांही रावणवधाचा बेत सिद्धीस जावा, म्हणून सामील झाले असतील व कैकेयीचे ज्ञातिबांधव भरत आपला आहे, म्हणून त्यास

गादीवर बसवावा, यासाठी सामील झाले असतील. कोणताहि पक्ष जो बनतो, त्यांत अनेक उपपक्ष अनेक हेतूंनी शिरतात व आपआपले ध्येय गाठण्याची खटपट करीत असतात. " राम राज्यावर बसवला जाऊं नये, " एवढी एक गोष्ट सर्वांची सारखी असली, म्हणजे भरताचा पक्ष बनला. मग देव रावणवधासाठी रामाला गादी मिळू नये म्हणत असले व कैकेयीचे ज्ञातिबांधव भरतालाच राज्य मिळावें, यासाठी रामाला तें मिळू नये, असें म्हणत असले, तरी ते दोघेहि एका पक्षांत राहूं शकतील. यासाठी देवांनी मंथरेस पुढे केली, हें खरें होतें, असें मानलें, तरीहि त्यावरून रामाला राज्य मिळू नये, असा म्हणणारा एक पक्ष अयोध्येत होता, एवढें खरें असून या पक्षाचें म्हणणें मंथरेचें जें भाषण वर दिलें आहे, त्यावरून उघड दिसून येतें. पद्मपुराणांत असा हा वृत्तांत आलेला आहे-

**मन्थरा नाम कार्यार्थं अप्सरा प्रेषिता सुरैः ।**

**दासी काचन कैकेय्यै दत्ता केकयभूभृता ॥ ( पद्मपुराण )**

' मन्थरा नांवाची एक अप्सरा देवांनी मुद्दाम याच उद्देशाने केकय राजाकडे पाठविली होती. ती त्याने कैकेयीबरोबर दिली होती. ' देवांनी गुप्तपणाने एक अप्सरा कैकेयीच्या लहानपणापासून तिच्याजवळ राहण्यासाठी म्हणून पाठविली होती. तिने तिच्याजवळ रहावें व देवांच्या सांगण्याप्रमाणे वेळप्रसंगीं करावें, यासाठी तिची योजना होती. ही भेदनीति आहे. आधीपासून नाना रूपांनी आपले लोक ठिकठिकाणी ठेवावे व त्यांच्या द्वारे इष्ट वाटेल तेथे, इष्ट वाटेल तसला भेद करावा, हा ' पंचमस्तंभीयं ' ( Fifth column ) राजनीतीचा नेहमीचा परिपाठ आहेच. ' चतुरंग बल ' असतें, तें रणावर लढतें व हें ' पद्म अंग ' घोरोघर राहून राज्य पोखरीत असतें. सध्या याला ' पंचम स्तंभ ' म्हणतात. पूर्वी यालाच ' भेद ' असें नांव होतें. रावणाचें राज्य उलथून पाडण्यासाठी देवांनी जो कट केला होता, त्यातील एक पात्र ' मन्थरा ' असलें, तर तें कांही अविश्वसनीय म्हणता येणार नाही. मंथरेने अयोध्येत राहून कैकेयीचा विश्वास संपादन करून, कैकेयीच्या ज्ञातिबांधवांशीं सलग्नीने वागून, देवांच्या पक्षाला सहाय्य केलें असेल. या म्हणण्याने " रामाला राज्य मिळू नये व तें भरतालाच मिळावें. " असें म्हणणारा पक्ष अयोध्येत होता, हेंच ठरत आहे. या पक्षांत अनेक प्रकारचे व

अनेक मतांचे लोकहि मिळालेले असतील. 'रामाला राज्य मिळू नये,' एवढे सर्वच एक सामान्य ध्येय असल्यामुळे त्या सर्वांचा मिळून हा एक पक्ष झालेला होता. असो. ऐन वेळीं कैकेयीच्या सहाय्याने दशरथाला वचनाचें पालन करावयास भाग पाडून, रामाला वनास जावयास भाग पाडलें. त्याबरोबर सीता व लक्ष्मण हीं दोघेहि वनवासाला निघून गेलीं. आदल्या दिवशीं सर्व नागरिकांस उद्या रामाला राज्याभिषेक होणार, म्हणून अतोनात आनंद झाला होता. हौसेने सर्व नगरवासी जन जवळ जवळ जागतच होते व दुसरा दिवस उजाडण्याची वाट पहात होते. आसमंतात् उपनगरें व समीपस्थ नगरें यांतील जनतेची रांगहि अयोध्येत लागली होती. उद्या रामाला राज्याभिषेक होणार व हा सोहळा पाहून आम्ही कृतार्थ होणार, हा ध्यास सर्व जनतेस लागलेला होता. जो तो आपल्याकडून होईल, तें करून या अभूतपूर्व समारंभाची शोभा वाढवीत होता, दुसऱ्या दिवशीं प्रातः-काळींच सर्व तयारीसह व सर्व विप्रवृंदांसह वसिष्ठ ऋषि राजमंदिरांत आले व आता पुण्याहवाचनाची तयारी करणार, इतक्यांत समजलें की, राजाचें मन अस्वस्थ आहे. नंतर राम वनांत जाणार, हें ठरलेलें अशुभ वृत्त सर्वतोमुखीं झालें. हें ऐकून जनतेस किती दुःख झालें असेल बरें? पूर्वे दिवसापासून सर्व जनता जी आनंदाच्या शिखरावर चढण्याचा अनुभव घेत होती, ती आता एकदम दुःखाच्या खोल गर्तेत पडल्याचा अनुभव करूं लागली. जो हा धक्का जनतेला या वेळीं बसला, तो सहन होणें अशक्य होतें.

### लोकमत.

हें वृत्त समजतांच सर्व जनता दशरथ राजाची व कैकेयीची ' न भूतो न भविष्यति ' निंदा करूं लागली व या वेळीं निष्पाप भरताचीहि निंदा जनतेने केली असली, तर जनतेला कोणीहि दोष देऊं शकणार नाही. अशा वेळीं जनता कांही तराजू घेऊन कोणाचा अपराध किती, हें ठरवीत बसत नाही. संशय आला की, मत देऊन टाकणें, हा जनतेचा स्वभावच असतो. भरताविषयी ज्या अयोध्येत दशरथ व कौसल्या यांसही संशय वाटला, त्या अयोध्येत त्या वेळीं जनतेतलि कांही माणसें भरताची निंदा करणारी निघाली, तर कांहीएक आश्चर्य करण्याचें कारण नाही.

यापुढे लवकरच दशरथ स्वर्गाला गेला, यामुळे तर कैकेयी व भरताविरुद्ध जनक्षोभ फारच वाढला. वसिष्ठादिक नेत्यांनी भरताला आजोळाहून बोलावून आणले तोंपर्यंत दशरथाचा प्रेतसंस्कार होऊ शकला नाही. राजाचा प्रेतसंस्कार न झाल्यामुळे अयोध्येतील जनतेला जेवण सुखाने मिळणेहि शक्य झाले नाही. यामुळे जनतेचा क्रोध कैकेयी व भरत यांसंबंधाने वाढतच जाणे शक्य आहे. अयोध्येभर यांच्या निदेशिवाय या वेळी दुसरी महत्त्वाची गोष्टच घडली नसेल.

पुढे भरत केकय देशांतून आला. अयोध्येत भरताचा रथ जेव्हा प्रविष्ट झाला, तेव्हा लोक आपल्याकडे तिरस्काराने पहात आहेत, असे पाहून भरताला फारच आश्चर्य वाटले ! सर्वत्र उदास वातावरण पाहून अयोध्येत असे दुःखप्रद काय घडले, ते भरताच्या लक्षांत येईना. भरताला या उलाढालींची यत्किंचितही कल्पना नसल्यामुळे त्याचे प्रेमळ मन भांबावून गेले असल्यास मुठीच नवल नाही.

याच्या उलट जनतेच्या मनाची स्थिति होती. जनता समजत होती की, भरत हा याच दुष्ट कैकेयीचा मुलगा आहे. या दोघांमुळे राम, लक्ष्मण व सीता वनांत गेली व दशरथ महन गेला. आता हे राजेश्री राज्यावर बसावयास येत आहेत !

भरताला आईने काय केले, तेही माहीत नव्हते. आईच्या बाजूच्या लोकांनी काय केले, तेही त्यास कळले नव्हते. दशरथाच्या मनातील विचार त्यास समजणे शक्य नव्हते. तो जसा निष्कपट प्रेमाने मामाकडे गेला, तसाच वडिलांनी बोलाविले म्हणून परत आला. मधली राज्यारोहणासंबंधाने उत्पन्न भालेली भानगड त्यास यत्किंचित् माहीत नव्हती. जनतेचा राग त्याला समजणे शक्य नव्हते व भरताचे निष्पाप मन जननेस समजणे शक्य नव्हते. अशा स्थितीत भरत अयोध्यानगरांत प्रविष्ट होऊन राजवाड्यांत पोचला.

तेथील उदासीनता पाहून आपल्या आईकडे जाऊन 'बाबा कोठे आहेत ?' हा पहिला प्रश्न त्या प्रेमळ भरताने आपल्या आईस विचारला. कैकेयीने आपले सर्व कर्तृत्व सांगितले. तेव्हा त्यास रामाचा वनवास व वडिलांचा स्वर्गवास समजला व सर्व अयोध्येतील वातारणाचा त्यास उलगडा झाला. त्याने आईची निर्भर्त्सना केली व कौसल्येकडे जाऊन तिचे सांत्वन करण्याचा तो यत्न करू

लागला; पण सांत्वना व्हावी, असें तेथे वायुमण्डलच नव्हतें, त्यास तो तरी काय करणार ? पण भरताने आपल्या निष्कपटपणास साजेसें जें काय करणें शक्य होतें, तें सर्व केलें.

पुढे वसिष्ठादि पुढान्यांनी राज्यारोहण करावयास त्यास आग्रह केला; पण हे राज्य रामाचें आहे व रामच आम्हां सर्वांचा राजा आहे, असें सर्वास सांगून रामाला आणावा, असा तो यत्न करूं लागला; पण राम इतक्या लवकर येण्यासाठी वनांत गेलाच नव्हता व तो येणें शक्यही नव्हतें; पण भरताने आदर्श, निष्कपट व प्रेमळ बन्धु जें काय करूं शकेल, तें केलें व सद्बन्धूचा कित्ता जनतेस घालून दिला.

वसिष्ठापासून तो पौलकसापर्यंत सर्वांच्या अन्तःकरणांत तिरस्काराचें इतकें प्रभुत्व वातावरण असतां कोण बरें शहाणा तरुण राज्यावर बसण्यास धजेल ? आईवापांस व बांधवांस मारून राज्य भोगावें, असे कूरात्मे इतिहासांत नाहीत, असें नाही; पण भरताच्या चरित्रांत असा एकही क्षण दिसत नाही की, ज्या क्षणी त्याच्या शुद्ध मनांत रामाविषयी पाप होतें, असें म्हणण्यास जागा होईल. म्हणून भरताला ' आदर्श बन्धु ' असें म्हणतात, तेंच खरें.

ऐतिहासिक कालांत श्रीछत्रपती राजाराम महाराजही असेच भरतासारखे महाराष्ट्राच्या इतिहासांत विराजत आहेत. ' मा भ्राता भ्रातरं द्विक्षत् ' ( अथर्व० ३।२०।३ ) हा वैदिक आदर्श होय. ' सह वीर्यं करवावहै ' हाहि वैदिक आदर्शच. याचें उदाहरण राम व भरत यांचें जें वाल्मीकि रामायणांत आहे. त्यास इतिहासांत तोड नाही. हें उदाहरण भारतीय काय पण सर्व जगांतील जनतेपुढे रहावें, इतक्या महत्त्वाचें आहे. याचा वाचकांनी अधिक विचार करावा.

### कौसल्येची आर्थिक स्थिति.

भरत गादीवर आला असतां कौसल्येस फार त्रास होईल, यासाठी लक्ष्मणाने अयोध्येतच रहावें व कौसल्येस सहाय्य करावें, असें रामाने सुचविलें, तेव्हा लक्ष्मणाने पुढें दिल्याप्रमाणे उत्तर दिलें आहे. त्यांत कौसल्येची आर्थिक स्थिति.

कशी होती, त्याचें वर्णन आलेलें आहे. तें पहा—

कौसल्या विभ्रयादार्या सहस्रं मद्भिधानपि ।

यस्याः सहस्रं ग्रामाणां संप्राप्तमुपजीविनाम् ॥ २२ ॥

तदात्मभरणे चैव मम मातुस्तथैव च ।

पर्याप्ता मद्भिधानां च भरणाय मनस्विनी ॥ २३ ॥

( अयो० ३२ )

“ आर्या कौसल्या माझ्यासारख्या हजार लोकांचें पोषण करील; कारण तिला हजार गावांचें उत्पन्न आहे. यासाठी स्वतःचें व माझ्या आईचें व माझ्यासारख्या अनेकांचें पोषण करण्यास ती बुद्धिवान् कौसल्या समर्थ आहे. ”

कौसल्येला हजार गावांचें उत्पन्न होतें. या गावांतील राज्यव्यवस्थेचे अधिकार तिला असोत वा नसोत, पण या इतक्या हजार गावांचें उत्पन्न तिला मिळत होतें, हें निर्विवाद होय. सध्या सरासरी प्रत्येक गावाचें उत्पन्न तीनचार हजार रुपये तरी येत असतें. आपण तें बाकीचा खर्चवेच जाऊन फक्त एक हजार रु. एका गावाचें उत्पन्न येतें, असें म्हटलें तरी १००० गावांचें उत्पन्न कौसल्येस निदान १०,००,००० रु. ( दहा लक्ष रुपये ) येत होतें, असें मानण्यास हरकत नाही. म्हणूनच लक्ष्मण म्हणत आहे की, माझ्यासारख्या हजारो माणसांचें उत्तम पालनपोषण एकटी कौसल्य करूं शकेल. वरील उत्पन्नाने लक्ष्मणासारख्या हजारो माणसांचें उत्तम पोषण होऊं शकेल, यांत शंका नाही.

लक्ष्मणही राजपुत्र होता. यासाठी त्याचा खर्चही कांही कमी होता, असें मानण्याचें कारण नाही. रामाच्या संपत्तीचें वर्णन अयोध्याकाण्डांत ( सर्ग ३२ मध्ये आलेलें आहे. तितकें जरी लक्ष्मणाचें ऐश्वर्य नसलें, तरी तें राजपुत्रास साजेसें असलें पाहिजे, यांत शंका नाही.

तसेंच कौसल्येइतकें अन्य राण्यांचें वार्षिक उत्पन्न नसलें, तरी तें असेंच मोठें असणें अगदी स्वाभाविक आहे. सध्या दहावीस लाख रु० उत्पन्न असणाऱ्या जमीनदाराची जशी श्रीमंती असूं शकते, तशीही कौसल्येची होती व ही तिची खासगी मिळकत होती. याहून किंचित् कमी इतर राण्यांची प्राप्ति असावी.

अशी सांपत्तिक सुस्थिति असणान्या या पट्टराणीला गृहसौख्य कशा तऱ्हेचें  
होतें, तें तिच्याच शब्दांत पहा—

### कौसल्येचें दुःख.

कौसल्या पट्टराणी होती खरी; पण म्हातारा दशरथ कैकेयीच्या सुन्दर रूपाला  
मोहून व तिच्यावर अति आसक्त होऊन, तिच्याच मंदिरांत नेहमी पडलेला  
असे. यामुळे कैकेयी फारच उन्मत्त झालेली होती. या तिच्या उन्मत्तपणामुळे  
कौसल्येस कशा त्रास होत होता, तें तिच्याच शब्दांत पहा—

यदि पुत्र न जायेथा मम शोकाय राघव ।

न स्म दुःखमतो भूयः पश्येयमहमप्रजाः ॥ ३६ ॥

एक एव हि वन्ध्यायाः शोको भवति मानसः ।

अप्रजास्मीति सन्तापो न ह्यन्यः पुत्र विद्यते ॥ ३७ ॥

न दृष्टपूर्वं कल्याण सुखं वा अतिपौरुषे ।

अपि पुत्रं विपश्येयं इति रामास्थितं मया ॥ ३८ ॥

सा बहून्यमनोज्ञानि वाक्यानि हृदयच्छिदाम् ।

अहं श्रोष्ये सपत्नीनां अवरणां परा सती ॥ ३९ ॥

अतो दुःखतरं किंनु प्रमदानां भविष्यति ।

मम शोको विनाशश्च यादृशोऽयमनन्तकः ॥ ४० ॥

त्वयि सन्निहितेऽप्येवमहमासं निराकृता ।

किं पुनः प्रोषिते तात ध्रुवं मरणमेव हि ॥ ४१ ॥

अत्यन्तं निगृहीतास्मि भर्तुर्नित्यमसंमता ।

परिवारेण कैकेय्याः समा वाप्यथवाऽवरा ॥ ४२ ॥

यो हि मां सेवते कश्चिदपि वाप्यनुवर्तते ।

कैकेय्या पुत्रमन्वीक्ष्य स जनो नाभिभाषते ॥ ४३ ॥

नित्यक्रोधतया तस्याः कथं नु खरवादिनम् ।

कैकेय्या वदनं द्रष्टुं पुत्र शक्ष्यामि दुर्गता ॥ ४४ ॥

सप्त दश च वर्षाणि जातस्य तव राघव ।

अतीतानि प्रकाङ्क्षन्त्या मया दुःखपरिक्षयम् ॥ ४५ ॥



तदक्षयं महद् दुःखं नोत्सहे सहितुं विरात् ।

विप्रकारं सपत्नीनां एवं जीर्णापि राघव ॥ ४६ ॥

( वा. रा. अयोध्या. २० )

कौसल्या म्हणते, “ हे रामा ! तूं जर मला झालाच नसतास, तर मला या-  
पेक्षा अधिक दुःख खात्रीने झालें नसतें. वन्ध्येला पुत्र नाही, एवढाच शोक होतो;  
पण पुत्र झाल्यानंतर जो शोक होतो, तो फारच असह्य असतो. तुझे वडील  
पुष्कळ शूर आहेत; पण त्यांच्याकडून मला सुख किंवा कल्याण कांहीसुद्धा लाभ-  
लेलें नाही. यामुळे तुझ्याकडून तरी सुख मिळेल, या अशेने मी जीव धरून  
राहिलें होतें; ( पण आता तर तूं वनांत च लला आहेस, तेव्हा आता मी कोणा-  
कडे पाहून जिवंत रहावें बरें ? ) मी ( परा ) वडील पट्टराणी असतांही ( अव-  
राणां ) धाकट्या सवतींची मर्मच्छेदक व हृदयभेदक कठोर भाषणें ऐकून घेत  
आहें ! माझी अशी अवस्था आहे, ही मी कोणाला सांगावी बरें ? बायकांना  
सवतीच्या त्रासापेक्षा अधिक दुःख तें आणखी कोणतें असणें शक्य आहे बरें ?  
मला वाटतें की, हा माझा शोकमय विनाशच येऊन ठेपला आहे. हे रामा ! तूं  
येथे असतां तुझ्या समक्षच मी जवळ जवळ ( निराकृता ) तिरस्कृत, तुच्छ व  
बहिष्कृत अशी समजली जात आहे, मग तूं वनांत गेल्यावर मला कोण बरें  
विचारील ? मी पतीला अगदी ( असंमता ) अप्रिय असल्यामुळे मी अत्यंत  
परार्थीन व दुःखी झालेली आहे. मला येथे कैकेयिच्या बरोबरीचेंहि स्थान नाही;  
पण ( अचरा ) मला अगदी तिच्या खालचें म्हणजे निकृष्ट स्थान देण्यांत येत  
आहे. जे माझी सेवा करतात किंवा मला अनुकूल वागतात, तेहि कैकेयाला अथवा  
तिच्या मुलाला पाहून माझ्याशीं नीट बोलतसुद्धा नाहीत ! कैकेयी उन्मत्तपणाने  
व चढेलपणाने नेहमीच कठोर भाषण करीत असते. कधी चुकूनसुद्धा एकही गोड  
शब्द बोलत नाही, अशी माझी सध्याची स्थिति आहे. तेव्हा तूं गेल्यानंतर तिचें  
तें कठोर भाषण करणारें तोंड मी कसें बरें पाहूं शकें ? ( तुझें उपनयन होऊन,  
म्हणजे तूं गुरुगृहीं जाऊन ) आज सतरा वर्षे झालीं. या काळांत या दुःखाचा  
आज अन्त होईल, उद्या अन्त होईल, अशी आशा धरून मी जिवंत राहिलें  
आहें. धाता हें अक्षय्य मोठें दुःख मजवर येणार आहे, तें मला सहन हाणें

शक्य नाही; विशेषतः सवतींचा जाच सहन करणं मला आता अगदीच अशक्य आहे.”

यारून या पट्टराणी कौसल्येची स्थिति दशरथाच्या राजवाड्यांत किती कैवल्यवाणी झालेली होती, तें सहज समजण्यासारखें आहे. कौसल्या पट्टराणी असतांही दशरथाचें मन कैकेयीच्या सौंदर्यावर व नटवेपणावर मोहित झालेलें होतें व त्यामुळे कैकेयी अत्यंत उन्मत्त व चढेल वृत्तीची बनलेली होती. हें नीट समजण्यासाठी कौसल्या म्हणत आहे, त्यांतील कांहीं वाक्यें येथे पुनः पाहण्यासारखी आहेत—

- (१) [ कल्याणं सुखं वा न दृष्टपूर्वं ] रामाला २८ वर्षे होत आलीं, तरी कौसल्येला दशरथाकडून कल्याण किंवा सुख होईल, अशी आशा नव्हती.
- (२) [ परा सती अवरानां अमनोज्ञानि श्रोष्ये ] कौसल्या पट्टराणी असतांही धाकट्या कैकेयीचीं मर्मभेदक व मानहानिकारक भाषणें ऐकून तिला गप्प रहावें लागे ( कारण दशरथाची कैकेयीवर प्रीति होती, तशी कौसल्येवर नव्हती. )
- (३) [ रामे सांनिहितेऽपि ] रामा जवळ असतांही कैकेयीमुळे कौसल्येची अशी निकृष्ट स्थिति झालेली होती, मग राम वनांत गेल्यावर तिलां कोण विचारील बरें ?
- (४) [ निगृहीता, भर्तुः असंमता ] पतीला अप्रिय असल्यामुळे राजवाड्यांत असतांही कौसल्या अत्यंत पराधीन, दुःखी व दीन बनलेली होती.
- (५) [ समा वा अवरा ] कौसल्या पट्टराणी असतांही तिला केव्हातरी फार तर कैकेयीच्या बरोवरीचा मान मिळें; पण बहुतेक निकृष्ट असल्याप्रमाणेच राहणें भाग पडत असे.
- (६) [ यः सेवते सोऽपि नाभिभाषते ] जे सेवक म्हणून आहेत, तेही कैकेयीच्या भीतीने कौसल्येशीं गोड शब्द बोलत नाहीत, तुसडेपणाचे वागतात.

- (७) [ नित्यक्रोधतया कैकेय्याः खरवादिनं मुखं ] कैकेयी ही नेहमी रागीट व तिरसट असल्यामुळे नेहमीच कठोर भाषण करीत असते.
- (८) [ सपत्नीनां विप्रकारं सहितुं नोत्सहे ] सवतीचा हा जाच आता कौसल्येस सहन होत नसे.
- (९) कौसल्या या वेळीं [ जीर्णा ] म्हातारी झालेली होती. या वेळीं दशरथ ८८ वर्षांचा झाला होता व कौसल्या निदान ६०।६५ वर्षांची तरा असारी.

कौसल्येची ही अशी हीन व दीन स्थिति दशरथाच्या समक्ष राजवाड्यांतल्या राजवाड्यांतच झालेली होती. दशरथाला कौसल्येशीं असे वागणे मुळीच भूषणावह नव्हतें. दशरथ म्हातारपणामुळे बाईलवेडा होऊन कैकेयीच्या महालांत पडलेला असे. तो कौसल्येकडे जातही नसे व कधी काळीं गेलाच, तर तिच्याबरोबर तो तुसडेपणाने वागत असे ! कैकेयीशीं लग्न होईपर्यंत कौसल्येचे काय सुखाचे दिवस गेले असतील, तेवढे तिचे सुखाचे दिवस गेले; पण कैकेयीशीं लग्न झाल्यानंतर दशरथाने कौसल्येकडे प्रेमळ दृष्टीने कधीही पाहिलें नाही. कौसल्येचें वय या वेळीं ६५ वर्षांचें असेल, सुमित्रेचें ५५ वर्षांचें असेल व कैकेयी ५० वर्षांची असेल. रामाच्या जन्मकाळीं कैकेयी २२ वर्षांची, सुमित्रा २७ वर्षांची व कौसल्या ३७ वर्षांची असेल अथवा ५।७ वर्षांनीं हें वय कमी-अधिकही कदाचित् असेल. या वेळीं हे मुलगे २८ वर्षांचें झालेले होते, हें लक्ष्यांत ठेऊन यांचें वय मोजलें पाहिजे.

### दशरथाची कबुली.

कौसल्येची स्थिति अशी केषिलवार्णा झालेली होती, अशी राजा दशरथानेहि कबुली दिलेली आहे, ती आता पहा—

किं मां वक्ष्यति कौसल्या राघवे वनमास्थिते ॥६७ ॥

किं चैनां प्रतिवक्ष्यामि कृत्वा विप्रियमीदृशम् ।

यदा यदा च कौसल्या दासीव च सखीव च ॥ ६८ ॥

भार्यावद् भगिनीवच्च मातृवच्चोपतिष्ठति ।

सततं प्रियकामा मे प्रियपुत्रा प्रियंवदा ॥ ६९ ॥

न मया सत्कृता देवी सत्कारार्हा कृते तव ।

इदानीं तत् तपति मां यन्मया सुकृतं त्वयि ॥ ७० ॥

( वा. रा. अयोध्या. सर्ग १२ )

दशरथ कैकेयीस म्हणतो— “ अगे कैकेयी ! तुझ्या म्हणण्याप्रमाणे रामाला वनांत पाठवले असतां, कौसल्येस मी काय बरें सांगूं ? जेव्हा जेव्हा कौसल्या माझ्याशीं दासीप्रमाणे अज्ञाधारणपणाने, सखीप्रमाणे सलगाने, भयेंसारखें जिवलगप्रमाणे, बहिर्णिसारखें प्रेमळपणाने व मातेसारखें निष्कपट प्रेमाने वागत असे, तेव्हा तेव्हा ( प्रियकामा ) मला जें आवडतें तेंच करण्यास ती उद्युक्त होई, ( प्रियंवदा ) माझ्याबरोबर ती नेहमी प्रिय भाषण करी. त्या वेळीं ( सत्कारार्हा ) ती खरोखरच सत्कार करण्यास योग्य असतांना, हे कैकेयी ! केवळ तुझ्यास ठी मी ( मया सा न सत्कृता ) तिचा मुळीच सत्कार केला नाही, हें माझें कौसल्येशीं झालेलें आचरण आता माझें हृदय जाळीत आहे. ”

या दशरथाच्या म्हणण्यावरून वर जें कौसल्या म्हणत आहे, तें अगदी खरें होतें, असें ठरतें. दशरथाचें मन आपल्याकडे वळवून घ्यावें, यासाठी सती कौसल्येने नाना प्रकारचे यत्न करून पाहिले; पण दशरथाने तिच्याकडे दुंकूनहि पाहिलें नाही. नेहमी कैकेयीकडे तो पडून रहात असे, कैकेयीच्या तंत्राने वागत असे व कौसल्येकडे दुर्लक्ष करीत असे. इतकेंच नव्हे तर कैकेयी कौसल्येशीं उर्मटपणाने व तुसडेपणाने वागत असे, याचा कांहीसुद्धा बंदोबस्त त्याने केला नाही व पट्टाणीस त्रास न व्हावा, इतकासुद्धा बंदोबस्त त्याने केलेला नव्हता. कैकेयीसाठी दशरथ किती वेडा झाला होता, तें त्याच्याच शब्दांत येथे पहा—

कस्य वापि प्रियं कार्यं केन वा विप्रियं कृतम् ॥ ३१ ॥

कः प्रियं लभतामद्य को वा सुमहदप्रियम् ।

अवध्यो वध्यतां को वा वध्यः को वा विमुच्यताम् ।

दरिद्रः को भवेदाढ्यो द्रव्यवान् वाप्यकिञ्चनः ॥ ३२ ॥

अहं च हि मदीयाश्च सर्वे तव वशानुगाः ।

न ते कश्चिदभिप्रायं व्याहन्तुमहमुत्सहे ॥ ३३ ॥

आत्मनो जीवितेनापि ब्रूहि यन्मनासि स्थितम् ।  
कारिष्यामि तव प्रीतिं सुकृतेनापि ते शपे ॥३५॥

( वा. रा अयोध्या. स. १० )

दशरथ म्हणतो की, ' हे कैकेयी ! तुझ्यासाठी कोणाचें कोणतें प्रिय मी करावें ? कोणी तुझें चाईट केलें आहे ? कोणाचें आज मी तुझ्यासाठी हित करूं ? कीं कोणाचें अप्रिय करूं ? अवध्य असलेल्या कोणास मी तुझ्यासाठी ठार मारूं व वध्य असलेल्या कोणास मी सोडून देऊं ? कोणत्या दरिद्री माणसाला धन देऊन आजच मी तुझ्यासाठी श्रीमंत बनवूं अथवा कोणा श्रीमंताला दरिद्री बनवून टाकूं ? मी व ( मदीयाः ) मझ्या ज्ञातीचे सर्व लोक ( तव वशा-  
जुगाः ) तुझ्या आज्ञेत वागणारे आहेत. तुला जें हवें असेल, तें करण्यास आम्ही तयार आहोंत. तुझ्या मनांत जें असेल, त्याच्या उलट वागण्यास आम्ही कोणीहि तयार नाही. माझें जीवित संकटांत घालून हे तुझ्या मनाप्रमाणे आम्ही वागूं व तुला संतुष्ट करूं. माझ्या सर्व पुण्याईची शपथ घेऊन मी हें तुला सांगत आहे. '

हे दशरथाचें म्हणणें आहे. या वेळीं दशरथ [ कामबलसंयुक्तो रत्यर्थां । वा. रा. अयो. १०।१७; कामी । १०।२७; ११।४; तं मन्मथशरैर्विद्धं कामवेगवशाजुगम् । ११।१ ] कामातुर झालेला होता. यासाठी या वेळच्या याच्या बोलण्यांत कांही बाद करावें लागेल. तथापि, श्रीमंताचा दरिद्री बनवणें व अवध्याचा वध करणें, या गोष्टी वरील भाषणांत आहेत. त्या ' अनियंत्रित देशपती ' चें स्वरूप दाखवीत आहेत व त्या दशरथाच्या बोलण्यांत मुळीच शोभा देत नाहींत. कैसल्येसारख्या सात्त्विक पट्टराणीकडे डुंकूनहीं न पाहतां, तिला दुःखांत ढकलून देणें व उन्मत्त व चढेल कैकेयीसाठी हवें तें करावयास तयार होणें, हें आचरण कोणाचाहि घात केल्याशिवाय राहणारच नाही. त्याप्रमाणेच तो रामाचा घात या दशरथाच्या आचरणानेच झाला. दशरथाने एकापेक्षा अधिक बायका केल्या, हा दोष न मानला, तरी बायका-बायकांत असले धरसौडीचें व पक्षपाताचें आचरण दशरथाला क्षम्य होतें, असें कधीहि म्हणतां येणार नाही. या बाबतींत दशरथाने जी चूक केली, तीच त्याला शेवटीं भोवली.

## राज्यावर सूर्य मावळत नाही.

दशरथ राजा आपल्या राज्यावर सूर्य मावळत नाही, एवढें माझे साम्राज्य आहे, असें म्हणत आहे.

यावदावर्तते चक्रं तावती मे वसुंधरा ॥ ३६ ॥

ततो वृणीष्व कैकेयि यद्यत्त्वं मनसेच्छसि ॥ ३८ ॥

( वा. रा. अयोध्या. १० )

‘जेथपर्यंत सूर्यमण्डल प्रकाशत आहे, तेथपर्यंत माझे साम्राज्य आहे. यांपैकी जें पाहिजे, तें माग व संतुष्ट हो, ’ असें कैकेयीस दशरथ म्हणत आहे. जो राजा अशा रितीने राणीच्या तंत्राने राज्यांतील व्यवस्थेंत ढवळाढवळ करूं इच्छित असतो, त्याच्याचकडून त्या राणीच्या कारणाने राज्यावर केवढे अनर्थ गुदरू शकतात, तें रामाच्या वनवासाच्या उदाहरणावरून वाचकांच्या लक्षांत येण्यासारखें आहे. अशी स्थिति असणें, हें सुरळीत राज्य चालविण्याच्या दृष्टीने अगदी घातक आहे, यांत मुळीच शंका नाही.

## युवराजाचें मत.

युवराज रामचन्द्र या वेळीं २८ वर्षांचा होता. लक्ष्मणहि तेवढाच होता. श्रीराम तर राज्यकारभार पहातहि होता. तेव्हा त्यास दशरथाचें कौसल्येशीं होत असलेलें अनिष्ट वर्तन समजलें नसेल, हें संभवनीय दिसत नाहीं. राजकुमार केवढाही मोठा झाला, तरी तो राज्यशासक राजापुढे मेहमी कुमारच असणार, हें उघड आहे !

अठ्ठावीस वर्षांचा युवराज झाला, तरी तो आपल्या मातेचें कौसल्येचें दुःख दूर करण्यास असमर्थ होता, ही स्थिति येथे वाचकांनीं पाहण्यासारखी आहे. बापाच्या एका बायकोशीं अधिक प्रेम करण्याने, आपल्या सात्त्विक आईस मरण-प्राय दुःख भोगावें लागत आहे, या दुःखामुळे ती झुरणीसही लागली आहे, हें पहात असूनहि २८ वर्षांचा तरुण राम आपल्या ८८ वर्षांच्या आतेवृद्ध राजाला कांहीएक समजाऊन सांगूं शकत नव्हता व त्याने समजावण्याचा यत्न केला.

असता, तरी राज्य करीत असलेल्या बापाने युवराजाचें म्हणणें ऐकलेंच असतें, असेंहि म्हणतां येत नाही. दशरथाच्या घरची स्थिति कशी होती, तें ठरवण्यासाठी या अनियंत्रित सत्तेचा विचार होणें आवश्यक आहे.

राजाचा अधिकार असा अनियंत्रित होता, हेंच यावरून अनुमान निघूं शकतें व अशा स्थितीत रामासारखा राजपुत्र वनवासांत पाठवला गेला, याचें आश्चर्य करण्याचें कांहीसुद्धा कारण उरत नाही. जेथे ' अवध्याचा वध करूं कीं काय ? ' असें स्वतः दशरथ म्हणत आहे, तेथे ' वनवासाला अयोग्य असणारास वनांत पाठवूं कीं काय ? ' असेंहि तो म्हणाला असता ! दशरथाने नुसतें म्हटलें असतें, असें नसून त्याच्याकडून तसें घडलेंहि आहे !!!

### लोकमताची छाप.

या वेळीं लोकमताची छाप राजावर किती असे, याचा विचार करावयाचा असतां, रामाला राज्यावर बसवण्यासाठी दशरथाने लोकसभा बोलावली होती व तिच्यामार्फत रामराज्याभिषेकाला लोकमताची अनुकूलता संपादन केली, असें कांही लोक समजतात; पण यापूर्वी कोणत्याही राजकुमाराला युवराज्याभिषेक करावयाचा असतां अशी सभा बोलावल्याचा वृत्तांत फारसा कोठे आढळत नाही. यावरून अशी लोकसमिति बोलावणें ही कांही त्या वेळची परिपाठी होती, असें म्हणतां येत नाही. तथापि दशरथ म्हणत आहे की, (सर्वं कुपितं जगत्स्यात् । अयोध्या० १२:१०२ ) सर्व लोक खवळतील; तेव्हा कांहीतरी लोकमताची धास्ती होतीहि असेल.

दशरथाने भरतपक्षाचें बल कमी करण्यासाठी ही एक युक्ति योजली होती, यापेक्षा या लोकसभेची जास्त किंमत असेल, असें वाटत नाही. शिवाय लोकसभेने जें ठरवलें, तें कैकेयीसारख्या एका चढेल राणीच्या लहरीने बदललेंही गेलें, हें पाहिलें म्हणजे लोकमताची किंमत या वेळीं फारशी नव्हती, असेंच दिसतें.

दशरथाने लोकांस बोलावले, लोकांनी आपलें मत दिलें, दशरथाने लोकांस गौरविलें व लोकांनी दशरथाचा गौरव केला; पण ज्याला लोकमताची

राजावर छाप म्हणतां येईल, असें येथे कांहींही नाही. इतकेंच काय, पण कैकेयी म्हणे तेंच होत होतें कीं काय, असाही येथे संशय येतो.

कैकेयीला वचन दिलें हें खरें आहे; पण कैकेयीला दिलेलें वचन लोकमताला लाथाडण्यास पुरेंसें झालें, हेंही तितकेंच खरें आहे.

आजच्या लोकमताची कल्पना दशरथाच्या वेळच्या लोकांस होती, असें म्हणण्याचें कांहींएक कारण नाही; पण जे लोक तसें प्रतिपादन करतात, त्यांनीं बरील लोकमताचें स्वरूप पहावें, एवढेंच येथे सुचवणें आहे.

आज युरोपांत जें लोकमत म्हणून आहे, तेंसुद्धा बहुतेक कांहीं भांडवलवाल्यांचेंच मत आहे. हें पाहिलें म्हणजे सध्याही खऱ्या लोकमताची पूर्वा कोणी करीत नाही, असेंच म्हणावें लागतें. ' लोकांनी चालविलेलें लोकांसाठी राज्य ' हा एक नुसता शब्दसमूह आहे. अजूनहि हा व्यवहारांत आलेला सिद्धांत नाही. तेव्हा तो दशरथाच्या वेळीं व्यवहारांत आला नव्हता, असें ठरलें, तर तें कांहीं फारसें अयोग्य होतें, असें कोणासहि म्हणतां येणार नाही.

### लक्ष्मणाचें म्हणणें.

दशरथ, कौसल्या, राम, कैकेयी, सुमित्रा या सर्वांमध्ये लक्ष्मण हा उघड्या अन्तःकरणाचा तडकाफडकी निकाल लाऊन टाकणारा होता. तो रामाला वनवसांत धाडण्याच्या उलाढाली पहात होता. जेव्हा रामाला वनवासांत जाण्याची आज्ञा कैकेयीने केली, तेव्हा दशरथ तिचा प्रतिस्कार न करतां नुसताच रडत बसला व जेव्हा कौसल्येला हें समजलें, तेव्हा ती मूर्च्छित झाली व पूर्वांचें आपलें सर्व दुःख आठवून रडूं लागली, त्या वेळीं लक्ष्मणाच्याने गप्प राहवेलें नाहीं. तो उसळून एकदम म्हणाला—

विपरीतश्च वृद्धश्च विषयैश्च प्रधर्षितः ।

नृपः किमिव न ब्रूयाच्चोद्यमानः समन्मथः ॥ ३ ॥

नास्यापराधं पश्यामि नापि दोषं तथाविधम् ।

येन निर्वास्यते राष्ट्रात् वनवासाय राघवः ॥ ४ ॥

तदिदं वचनं राज्ञः पुनर्वाल्यमुपेयुषः ।



पुत्रः को हृदये कुर्यात् राजवृत्तमनुस्मरन् ॥ ७ ॥  
 भरतस्याथ पक्ष्यो वा यो वास्य हितमिच्छति ।  
 सर्वास्तांश्च वधिष्यामि मृदुर्हि परिभूयते ॥ ११ ॥  
 प्रोत्साहितोऽयं कैकेय्या संतुष्टो यदि नः पिता ।  
 अमित्रभूतो निःसंगं वध्यतां वध्यतामपि ॥ १२ ॥

( वा. रा. अयोध्या. स. २१ )

“ आमचे वडील बायकोच्या नादाला लगले असून, फारच कामन्ध झालेले आहेत ! अशा स्थितीत ते काय बरें करणार नाहीत ? त्यांच्यामध्ये आता विचारशक्ति तर मुळीच राहिलेली नाही. आतापर्यंत वनांत पाठवण्याजोगा एकही दोष रामाने केलेला नाही. अशा स्थितीत राजधर्माचा विचार करणारा कोणता मुलगा बापाची असली अज्ञा मनील बरें ? रामचा मी पाठीराखा आहे. मी धनुष्य घेऊन उभा राहिल्यावर भरत असो अथवा त्याच्या पक्षाचा कोणीहि का असेना, त्या सर्वांचा वध करावयास मला उशीर लागणार नाही. मऊ दिसले की, त्याचा लोक असाच पराभव करतात. दुष्ट कैकेयीने प्रोत्साहन दिल्यामुळे आमचे प्रत्यक्ष वडील असले म्हणून काय झालें, एकदा ते शत्रु झाले, म्हणजे मग त्यांना बंधनांत घालावयास अथवा ठार मारावयास तरी काय हरकत आहे ? ”

असें लक्ष्मण तडातड बोलूं लागला. राज्यलोभाने वडिलांना व भावांना ठार मारणारे वा बंधनांत टाकणारे बादशहा कांहीं या जगांत कमी नाहीत. लक्ष्मणाचा स्वभाव कांहींसा जरी अशासारखा दिसत आहे, तरी पण तो जो बापाचा वध करण्यास अथवा त्यास बंधनांत घेण्यास तयार झाला, तो राज्यलोभाने नसून अन्यायाची चीड आल्यामुळे होय, हें येथे लक्षांत ठेवणें इष्ट आहे. लक्ष्मणाला राज्यलोभ नव्हतच; पण त्याला रामावर हेणारा हा एवढा अन्याय सहन होणें शक्य नव्हतें. राज्यलोभाने पितृवध करावयास प्रवृत्त होणें व अन्यायाची चीड येऊन पितृवध करावयास तयार होणें, यांत अन्तर आहे. लक्ष्मण जो येथे पितृवधास प्रवृत्त झालेला दिसत आहे, तो राज्यलोभाने नसून केवळ अन्यायाची चीड आल्यानेच होय. लक्ष्मणाच्या सर्व जीवनचरित्रावरून त्याच्यामध्ये स्वार्थाचा लेशही नव्हता, हें अगदी उघड आहे.

या वेळच्या लक्ष्मणाच्या बोलण्यांत भरताच्या ( भरतस्य पक्ष्यः ) पक्षाचें अस्तित्व अयोध्येंत होतें, असें दिसत आहे. लक्ष्मणाच्या कानावर या सर्व गोष्टी आलेल्या होत्या, यामुळेच त्याला या सर्व कारस्थानाची व यांत सामील झालेल्यांची व त्यामुळेच आपल्या वडिलांची— दशरथ राजाची— चीड आलेली होती. राज्यारोहणाच्या दिवशीं एकमेकांचा वध करण्यापर्यंत वितुष्टें वाढलेलीं होती व याच कारणासाठीं भरताच्या मामाला व कैकेयीच्या बापाला दशरथाने या समारंभाला बोलावले नव्हते. हे आले असते, तर रक्तपात होण्यास उशीर लागला नसता व कदाचित् अशा वेळीं लक्ष्मणाला आपले धनुष्यही सज्ज करावें लागलें असतें. या दृष्टीने लक्ष्मणाचें हें भाषण फार महत्त्वाचें आहे.

वरील लक्ष्मणाचें भाषण कौसल्येस आवडलें. ती म्हणते—

भ्रातुस्ते वदतः पुत्र लक्ष्मणस्य श्रुतं त्वया ।

यदत्रानन्तरं तत्त्वं कुरुष्व यदि रोचते ॥

( वा. रा. अयो. स. २१ । २१ )

‘ बाळा रामा ! लक्ष्मण काय बोलला तें तूं ऐकलेंस ना ? हें त्याचें म्हणणें तुला मान्य असलें, तर तसें करावयाचें असेल तर कर. ’

लक्ष्मणाच्या भाषणांत दशरथाला—वडिलांना—कैद करावें किंवा वधाचें व आपण राज्याचा ताबा घ्यावा, असें होतें. हें कौसल्येस आवडलें. आपल्या पतीचा वध तिला इष्ट होता, असा याचा अर्थ नसून घरांतील अन्तःस्थ सवतीच्या, विशेषतः कैकेयीकडून होणाऱ्या जात्राला ती इतकी कंटाळली होती की, तिला या वैलीं लक्ष्मण म्हणत आहे, तें तसें केलें तरी चालेल, असें वाटलें. म्हणूनच तिने लक्ष्मणाचा निषेध तर केला नाहीच, पण उलट त्याला पुष्टि दिली व तसें करण्यास रामालाच अनुमोदन दिलें.

दशरथाच्या घरांत सवतीमत्सर हा या इतक्या विकोपास पोचलेला होता. कौसल्या विचारी जन्मभर घरांत असतांही घनवासांत असल्याप्रमाणे दुःखी होती, म्हणूनच तिच्या तोंडून हे शब्द निघाले आहेत.

## दशरथाचे बांधव.

अयोध्येत दशरथ राज्यच करीत होता, तेव्हा त्याचा पक्ष प्रबल असणे स्वाभाविक आहे व त्याचे तेथे बांधव असणेहि शक्य आहे. स्वतः दशरथच आपल्या बांधवांचा वध होईल, असें म्हणत आहे—

**निहत्य बांधवान् भम । ( अयो. १२ । १०६ )**

‘ माझ्या बांधवांना ठार मारून मग कैकेयी अयोध्येचें राज्य करू दे ! ’ असें त्रासाने म्हणत आहे. कैकेयीच्या हाती राज्यकारभार गेल्यावर कौसल्या, सुमित्रा, दशरथ यांना आपले बांधव सुरक्षित राहणार नाहीत, असें वाटत होते. यावरून तेथील पक्षोपक्षांमध्ये कशी वितुष्टी होती, तें उघड होत आहे.

दशरथ, कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांचे ज्ञाति बांधव निरनिराळे होते व त्यांत चुरसही होती, असें दिसते. पहा—

### ( १ ) दशरथाचे ज्ञातिबांधव.

दशरथच कैकेयीस म्हणत आहे की—

**पुरं च राष्ट्रं च निहत्य बांधवान् ममाहितां च भवाभिभाषिणी ॥**  
( अयोध्या. १२ । १०६ )

‘ हें नगर, हें राष्ट्र व माझे बांधव यांना ठार मार व हे कैकेयी ! तूं माझ्या शत्रूंशीं गोड बोलणारी हो. ’ यामध्ये दशरथ आपल्या बांधवांचा उल्लेख करीत आहे. व कैकेयी या आपल्या बांधवांस ठार मारील व आपल्या शत्रूस मदत करील, असेंही त्यास वाटत आहे ! पक्षोपपक्ष असले म्हणजे असें होणें शक्य असतें.

### ( २ ) कौसल्येचे व ( ३ ) सुमित्रेचे ज्ञातिबांधव

कौसल्या रामास म्हणत आहे की हे रामा !—

**ज्ञातीन् मे, सुमित्रायाश्च नन्दय ॥ ( अयो० ४ । ३९ )**

‘ तूं आता उद्या राज्यावर येणार आहेस, तेव्हा तूं माझ्या ज्ञातिबांधवांना व

सुमित्रेच्या ज्ञातिबांधवाना अनन्दित कर.' यावरून कौसल्येच्या मनांत काय आकांक्षा होत्या, तें समजून येणें शक्य आहे. रामाने राज्यावर येऊन आपल्या व सुमित्रेच्या ज्ञातिबांधवांस आनंदवावें, अशी कौसल्येची अपेक्षा होती, यांतहि कौसल्या व सुमित्रा एका बाजूस व फक्त कैकेयी दुसऱ्या बाजूस असलेली दिसत आहे. कैकेयीचें इतर दशरथ-पत्न्यांशीं फारसें सरळ नव्हतें, असें यावरून दिसत आहे. कुब्जा दासी कैकेयीला समजाऊन सांगत असताहि ती हाच भाव वर्णन करीत आहे—

### ( ४ ) कैकेयीचे जातिबांधव.

एवं ते ज्ञातिपक्षस्य श्रेयश्चैव भविष्यति ।

( अयोध्या. ८।३४ )

‘हे कैकेयी ! भरताला राज्य व रामाला वनवास झाला तरच तुझ्या जातिबांधवांचें कल्याण होईल.’ यावरून अयोध्येत कैकेयीचे निराले जातिबांधव होते व त्यांचें कल्याण होण्यासाठी भरतालाच गादी मिलणें आवश्यक होतें, हें उघड दिसतें. पुढे जेव्हा लक्ष्मण रामावला, तेव्हा तो भरताच्या पक्षाच्या लोकांचा वध करण्यासहि तयार झाला, तें पहा—

तमहं दुर्गतिं क्रूरं वधिष्यामि न संशयः ।

तत्पक्षीयानपि सर्वान् ॥ ( अयोध्या. ३१।२१ )

‘त्या दुष्ट व क्रूर भरताचाच मी वध करीन व त्याच्या पक्षाचे जे लोक असतील, त्यांचाही मी वध करीन, यांत शंका नाही.’ असें लक्ष्मण म्हणत आहे. यामध्ये भरताला तो ‘दुर्गति व क्रूर’ अशीं विशेषणें लावीत आहे. ज्यांचीं चालचलणूक वाईट आहे, ते दुर्गति होत. भरत असा असेल काय ? असा पुरावा सर्व रामायणांत नाही. येथे भरतपक्षीय लोकांच्या कुटिल कारवायांमुळे भरतावर हा प्रवाद आलेला दिसत आहे. पण यावरून कैकेयीचा व भरताचा असा पक्ष अयोध्येत असावा, असें म्हणावें लागतें व त्याच्या नरडीला घोंट घ्यावा, असें वाटण्याइतका द्वेषामि लक्ष्मणाच्या अन्तःकरणांत पेटावा, येथपर्यंत या पक्षोपपक्षां-

तील राजकारण या वेळीं चिघळलेलें हेतें, हें निर्विवाद होय.

### रामाला संशय.

कैकेयी अत्यंत दुष्ट आहे, ती वेळप्रसंगी आपली आई कौसल्या, हिला विष यावयासहि मागे पुढे पाहणार नाही, असें रामासहि वाटलें होतें, म्हणून तो म्हणत आहे—

क्षुद्रकर्मा हि कैकेयी द्वेषादन्यायमाचरेत् ।

परिदद्याद् हि धर्मज्ञ गरं ते मम मातरम् ॥

( अयोध्या. ५३-१८ )

‘कैकेयी अगदी क्षुद्रकर्मे करणारी आहे. द्वेषामुळे ती अन्याय करण्यास चुकणार नाही. ( मम ) माझी कौसल्या व ( ते ) तुझी माता सुमित्रा यांना कदाचित् ती विष सुद्धा देईल. ’ हें रामाचें भाषण आहे. यासाठी राम लक्ष्मणास म्हणत आहे की, लक्ष्मणाने अयोध्येतच रहावे. यामुळे कैकेयीवर वचक राहिल व तिच्या अत्याचारांस आळा बसेल. रामाच्या मनांत हे विचार येत आहेत ते अगदी निष्कारण असतील, असें समजण्याचें कारण नाही. सवतीभस्तर व पक्षभेद हे काय करतील व काय करवतील, हें कोण सांगूं शकेल बरें ? याची साक्ष या दशरथाच्या घरच्या स्थितींत चांगली दिसून येते. तसेंच आणखी राम काय म्हणत आहे, तें पहा—

सा हि राज्यमिदं प्राप्य नृपस्याश्वपतेः सुता ।

दुःखितानां सपत्नीनां न करिष्यति शोभनम् ॥ १३ ॥

न स्मरिष्यति कौसल्यां सुमित्रां च सुदुःखिताम् ।

भरतो राज्यमासाद्य कैकेय्यां पयवस्थितः ॥ १४ ॥

( अयोध्या. ३१ )

‘अश्वपति राजाची मुलगी कैकेयी ही भरताला राज्य प्राप्त झाल्यानंतर, [ अर्थात् ही राजमाता झाल्यानंतर ] आपल्या दुःखित सवतींचें कधीहि चांगलें करणार नाही. भरत तर कैकेयीच्याच तंत्राने वागूं लागेल व दुःखित कौसल्या व सुमित्रा यांचें स्मरण सुद्धा करणार नाही. ’ रामाच्या मनांत हे विचार भरता-

संबंधाने व कैकेयी संबंधाने घोळत होते ! यावरून दशरथाच्या घरातील हा सव-  
तीचा मत्सर कोणत्या थरास पोचला होता, तें समजणें शक्य आहे. परस्परांचा  
विश्वास परस्परांवरून सपशेल उद्धन गेलेला होता, हें येथे स्पष्ट होत आहे. पहा  
भरताबद्दल राम आणखी काय म्हणत आहे—

सुखी वत सभार्यश्च भरतः कैकेयी-सुतः ।

मुदितान् कोसलान् एको यो भोक्षत्यधिराजवत् ॥११॥

स हि राज्यस्य सर्वस्य सुखं एकं भविष्यति ।

ताते तु वयसातीति मयि चारण्यमाश्रिते ॥ १२ ॥

अपीदानां तु कैकेयी सौभाग्यमदमोहिता ।

कौसल्यां च सुमित्रां च सा प्रबाधेत मत्कृते ॥ १५ ॥

(अयोध्या. ५३)

‘कैकेयीचा मुलगा भरत हा आपल्या वयकोसह आता सुखी होईल; कारण  
तोच एकटा आता या कोसल देशाचा स्वामी होऊन राहणार आहे. वडील तर  
म्हातार झाले आहेत व मी अरण्यांत जात आहे. अशा स्थितीत या सर्व राज्याचा  
भोग तोच एकटा आता करणार, हें निर्विवाद होय. आता कैकेयी ही सौभाग्य-  
मदानं मोहित होऊन माझ्या कारणानें कौसल्येला व सुमित्रेला विशेषच दुःख  
देईल.’

या रामाच्या बोलण्यांत पुष्कळच अर्थ आहे. अरण्यांत जाण्याने आपल्या  
घरची स्थिति कशी होईल, याविषयीचें रामाचें हें मत आहे. दशरथ म्हातारा  
असल्यामुळे भरताला तो प्रतिबंध करूं शकणार नाही. मी तर १४ वर्षे अरण्यांत  
राहणार आहे, तेव्हा भरत हा सर्व निष्कटंक राज्याचा उपभोग घेईल व सुखी  
होईल. आपणास मात्र दुःखांत दिवस काढावे लागणार, हें रामाचें म्हणणें आहे.  
रामाच्या मनांत कैकेयी व भरत यांविषयी कांही विकल्प मूळचा नसला तरी  
अरण्यांत जाण्याने तो उत्पन्न झाला असावा, असें येथे वाटतें.

कौसल्या व राम यांच्या मनामध्ये व लक्ष्मणाच्या मनामध्ये कैकेयी व भरत  
यांसंबंधाने असे विकल्पाचे भाव उत्पन्न झालेले होते. हे सकारण होते असें  
कैकेयीच्या वर्तनावरून उघड होत आहे. कुव्जेच्या भाषणांतही यासंबंधीचे

धागेदोरे दिसून येत आहेत. ते आता. पहा कुब्जा दासी कैकेयीस समजून सांगत आहे—

मंथरा म्हणते—

**भरतादेव रामस्य राज्यसाधारणात् भयम् । ( अयोध्या. ८१५ )**

“ राम व भरत यांचा राज्यावर सारखा अधिकार असल्यामुळे भरतापासून रामाला भय आहे. ’ व त्याचप्रमाणे रामापासून भरतालाही भय होणें शक्य आहे. ‘ **राज्य-साधारण** ’ म्हणजे राज्यावर सारखा अधिकार असणें. राम पट्टराणीचा मुलगा म्हणून त्याचा अधिकार राज्यावर आहे व भरताच्या आईच्या लग्नाच्या वेळीं दशरथाचें वचन मिळालेलें असल्याने भरताचाही राज्यावर अधिकार उत्पन्न झाला. अशा रीतीने राज्यावर दोघांचाहि अधिकार समान उत्पन्न झाल्यामुळे दोघांनाही एकमेकापासून भय उत्पन्न होणें स्वाभाविक आहे. रामाच्या वरच्या बोलण्यांतहि याचें अल्पसें दिग्दर्शन झालेलें आहे. मंथरा म्हणते की भरत हा रामाचा सहज शत्रु आहे—

**स ते सुखोचितो वालो रामस्य सहजो रिपुः ।**

( अयोध्या. ८१५ )

‘ हे कैकेयी ! तुझा सुख भोगण्यास योग्य असलेला मुलगा भरत हा रामाचा जन्मजात वैरी आहे. ’ हें जन्मजात ( **सहजः** ) वैर कां बरें उत्पन्न व्हावें ? वाला एकच कारण होतें व तें हें की राज्यावर या दोघांचे हक्क सारखे उत्पन्न झाले होते. वडीलपणामुळे रामाचा राज्यावर हक्क होता व दशरथाचें वचन गेल्यामुळे भरताचा हक्क राज्यावर उत्पन्न झाला होता. जन्मतः वैर हें जन्मापूर्वी विद्यमान असणाऱ्या कारणांनी व या समान हक्कामुळे उत्पन्न होत असतें. रामाचा व भरताचा जन्म होण्यापूर्वीपासून हें वैराचें बीज रुजत घातलें गेलें होतें. कैकेयीच्या लग्नाच्या वेळीं कैकेयीच्या बापाला दशरथाने जें वचन दिलें होतें, तें जर दिलें गेलें नसतें तर हें सहज वैर उत्पन्न होण्याचें कारणच नव्हतें. पण दशरथाने तें वचन दिलें असल्यामुळे दोघांचे जन्मजात समान हक्क उत्पन्न झाले व जन्मजात हक्क झाल्यामुळे जन्मजात वैरही उत्पन्न झालें.

जर दशरथ ने केकय राजाला वचन दिलें नसतें, तर भरत हा रामाचा भाळ म्हणून राज्यांत राहिला असता. तो एखाद्या हुद्द्याच्या ज ग्यावर राहता. त्या स राज्यावर अधिकार सांगतां आला नसता. असा अधिकार नसता तर सहज शत्रुवर्ही झालें नसतें. यावरून राम व भरत यांचें सहज शत्रुत्व व्हावें, अशी परिस्थिति दशरथाच्या या केकय राजास दिलेल्या वचनामुळे उत्पन्न झालेली होती.

भरत व लक्ष्मण यांतील भेदही याच कारणामुळे उत्पन्न झालेला होता व हा मंधरेच्या भाषणांतहि व्यक्त झालेला आहे पहा—

तस्मात् न लक्ष्मणे रामः पापं किञ्चित् करिष्यति ।  
रामस्तु भरते पापं कुर्यादेव न संशयः ॥

(अयोध्या. ८-३२)

‘याचसाठी राम लक्ष्मणाचें अहित करणार नाही; पण राम भरताविषयी मात्र कांहीतरी पाप करील, यांत संशय नाही.’

अर्थात् लक्ष्मणाला राज्यावर कांहीएक अधिकार नाही. यासाठी रामाकडून लक्ष्मणाचा द्वेष व्हावा अशासाठी कांहीएक कारण दिसत नाही. पण वरील कारणासाठी मात्र भरताचा द्वेष राम करील, कारण एका राज्यावर हक सांगणारे हे दोघे उत्पन्न झालेले आहेत. याचसाठी भरताचा नाश राम करील, याकरिता जपलें पाहिजे. असे मंधरा कैकेयीस सांगत आहे.

कैकेयीच्या मनांत आपणाविषयी भयंकर संशय आहे, हें राम जाणत होता. म्हणून तो सुमंत्राला परत अयोध्येत जा, म्हणजे मी वनांत गेलों, याविषयी कैकेयीस खात्री पटेल व ती दशरथास जाच करणार नाही, असें म्हणत आहे. पहा—

नगरीं तां गतं दृष्ट्वा जननी मे यवीयसी !  
कैकेयी प्रत्ययं गच्छेत् इति रामो वनं गतः ॥ ६१ ॥  
विपरीते तुष्टिहीना वनवासं गते मयि ।  
राजानं नातिशंकेत मिथ्यावादीति धार्मिकम् ॥ ६२ ॥

[अयोध्या. ५२]



‘ हे सुमंत्रा ! तूं अयोध्येस परत गेलास म्हणजे, माझी धाकटी आई कैकेयी राम वनांत गेला असें समजेल व निश्चित हेईल. नाहीतर मी वनांत गेलों तरी तिचें समाधान होणार नाही व धार्मिक दशरथ राजाला तो खोटें बोलणारा आहे असें ती म्हणेल व छळत राहील. ’ रामाचें हें म्हणणें कैकेयीच्या स्वभावानें व राजघराण्यांतील या स्त्रियांत कशा खळबळी चालू होत्या, त्याचें द्योतक आहे.

कैकेयी स्वतःला शत्रुरहित करून राहूं इच्छांत होती. म्हणून ती म्हणते की—  
**निःसपत्नां च मां कृत्वा ।** ( अयोध्या. १४। २२ ) निःसपत्न होणें म्हणजे काय तें कांही आता वाचकांस सांगण्याचें कारण नाही. भरतासंबंधी इतकी अनुदार भाषा या मंडळीमध्ये बोलली जात होती. त्याला कैकेयीचें व तिच्या पक्षीयांचें आचरणच मुख्यतः कारण आहे. भरताचें स्वतःचें एकही वचन या सर्व अनुदार भाषणाला कारण होण्यासारखें असें दाखवता येणार नाही व भरत येथे १२ वर्षे नव्हताही. वसिष्ठही भरताचा निर्वाला देत आहे, तो ही येथे विचारांत घेणें इष्ट आहे—

**भरतश्च सशत्रुघ्नः चरिवासा वनेचरः ।**

**वने वसन्तं काकुत्स्थं अनुवत्स्यति पूर्वजम् ॥**

( अयोध्या. ३७। २७ )

‘ हे कैकेयी ! तूं जरी असा हा अनर्थ केलास, तथापि शत्रुघ्नासह भरत वल्कलें नेसून वनांत जाईल व वनांत राहणाऱ्या रामाबरोबर वनांतच राहूं लागेल. ’ असें वसिष्ठ कैकेयीस बजावीत आहेत. वसिष्ठांजवळच हीं सर्व मुलें शिकून तयार झालीं होती. तेव्हा त्यांस या सर्वांचा स्वभाव माहीत होता. म्हणून वसिष्ठ कैकेयीस सांगत आहे की तूं जरी भरताला राज्य दिलेंस तरी तो त्याचा मुळीच स्वीकार करणार नाही व तो राम असेल तेथे वनांत जाईल व वल्कलें नेसून रामाप्रमाणेच वनवास भोगेल.

वसिष्ठाने जसा हा भरताचा निर्वाला दिलेला आहे, तसा तो दुसऱ्या कोणीहि दिलेला नाही. प्रत्यक्ष दशरथालाही थोडी शंका होतीच. रामावर तर

वनवासाचा प्रसंगच आला होता. तेव्हा त्याच्या मनांत संशय येणें स्वाभाविक होतें. भरद्वाजासारख्या ति-हाईत ऋषीलाही भरताबद्दल संशय वाटला होता. पण कुलगुरु वसिष्ठाने मात्र भरताचें अन्तःकरण पूर्णपणें ओळखलें होतें व जसें त्याने भरताविषयी म्हटलें तसेंच भरताने आल्यावर केलें; यावरून भरताचें अन्तःकरण शुद्ध असावें, असेंच म्हणणें प्राप्त होतें.

भरद्वाज ऋषि रामाला म्हणतात—

**चिरस्य खलु काकुत्स्थ पश्याम्यहमुपागतम् ।**

**श्रुतं तव मया चैव विवासनं अकारणम् ॥**

(अयोध्या. ५४।२१)

‘ हे रामा ! निष्कारण तुला वनवासाला जावें लागलें, हें मी ऐकलें आहे व त्यानंतर बऱ्याच कालाने तुला येथे आलेला मी पहात आहे. ’ असें भरद्वाज मुनि म्हणत आहेत, यावरून रामाच्या वनवासाचा वृत्तांत ऋषींच्या आश्रमांत चर्चिला जात होता, ही गोष्ट उघड होत आहे. अयोध्येतून रामाला वनवासाला जावें लागलें हें वृत्त तत्काल या ऋषींच्या आश्रमांत पोचलें व तेथे त्यासंबंधाची चर्चा सुरू झाली. याला कांही दिवस लोटल्यानंतर राम भरद्वाजाच्या आश्रमांत येऊन पोचलेला आहे. ऋषींनी भवति न भवति करून ‘रामाला निष्कारण वनवा-साला पाठविलें ’ असें निश्चित मत ठरवलें होतें, हें भरद्वाजांच्या बोलण्यावरून व्यक्त होत आहे. यामुळे हे सर्व ऋषि रामाशीं पूर्ण सहानुभूति ठेवूं लागले होते, ही गोष्ट भरद्वाज रामाला दुसऱ्या दिवशीं बरेच दूरवरपर्यंत पोचवावयास गेले होते, यारून उघड होते. भरद्वाजांनी राम लक्ष्मण सीता यांना आपल्याच आश्रमांत रहावयास सांगितलें होतें, तेंही याच सहानुभूतीमुळे होय. दशरथाच्या घरांतील हीं भांडणें व हे पक्षोपपक्ष याप्रमाणे ऋषींच्या आश्रमांत चर्चिले जाण्याइतके सार्वजनिक झालेले होते, हें यावरून उघड दिसतें.

या सर्व वर्णनावरून रामाचा राज्याभिषेक ही सहज होणारी बाब होती, असें म्हणतां येणें शक्य नव्हतें, हेंच खरें. या सर्व गोष्टी विचारांत घेतल्या असतां दशरथाने जी तयारी केली होती, ती फार दूरदर्शापणाची होती, हें उघड होतें. ती शिवटी साधली नाही, हें निराळें.

पातिव्रत्याचा धर्म.

रामायणामध्ये “ सीता ” हा पातिव्रत्याचा आदर्श म्हणून दाखवलेला आहे व तो सर्व स्त्रियांच्या पुढे सतत आदर्श म्हणूनच राहण्यासारखा आहे. जेव्हा रामाने वनवासांत जावे असे ठरले, त्यावेळीं कौसल्या विचारी दुःखीकष्टी होऊन रामाला म्हणाली की, ‘ मीहि तुझ्या बरोबर वनांत येते; कारण तूं गेल्यावर या सवतीचा जाच मला येथे सहन होणें शक्य नाही. ’ हें कौसल्येचें भाषण ऐकून रामाने आपल्या आईस जो उपदेश केला आहे, तो प्रत्येक स्त्रीने मनन करण्यासारखा आहे पहा—

भर्तुः पुनः परित्यागो नृशंसः केवलं स्त्रिया ।  
 स भवत्या न कर्तव्यो मनसापि विगर्हितः ॥ १२ ॥  
 यावज्जीवति काकुत्स्थः पिता मे जगतीपतिः ।  
 शुश्रूषा क्रियतां तावत् स हि धर्मः सनातनः ॥ १३ ॥  
 मया चैव भवत्या च कर्तव्यं वचनं पितुः ॥ १६ ॥  
 जीवन्त्या हि स्त्रिया भर्ता दैवतं प्रभुरेव च ।  
 भवत्या मम चैवाद्य राजा प्रभवति प्रभुः ॥ २१ ॥  
 व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा ।  
 भर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत् ॥ २६ ॥  
 भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् ।  
 अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ॥ २७ ॥  
 शुश्रूषामेव कुर्वीत भर्तुः प्रियहिते रता ।  
 एष धर्मः स्त्रियो नित्यो वेदे लोके श्रुतः स्मृतः ॥ २८ ॥  
 ( अयोध्या. २४ )

‘ हे आई ! पतीचा त्याग करणे हें स्त्रियांना केव्हाहि चांगलें नाही. मनाने नवऱ्याचा त्याग करण्याचा विचार करणेहि अत्यंत निन्द्य आहे. यासाठी तसा तो कधीहि करूं नये. जोपर्यंत राजा जिवंत आहे, तोपर्यंत त्याची शुश्रूषा तूं करावीस, हाच तुझा सनातन धर्म आहे. मी व तूं त्याच्या वचनाप्रमाणे चालावे, हेंच उत्तम

आहे. जिवांत जीव असेपर्यंत स्त्रीला पति हेंच दैवत आहे व तोच त्यांचा प्रभु आहे. जी स्त्री आपल्या पतीची सेवा-शुश्रूषा न करतां व्रतें, उपवास वगैरे करीत राहते, ती अधोगतीला जाते. तसेंच जी स्त्री देवपूजा करीत नाही, देव ला नमनही करीत नाही, पण एकचित्ताने पतीची शुश्रूषा करते, तिला उत्तम स्वर्ग मिळतो. म्हणून स्त्रीने पतीची शुश्रूषा करावी व पतीचें हित करण्यांत दक्ष असावें, हाच स्त्रियांचा नित्य धर्म आहे, असें वेदामध्ये सांगितलें आहे व लोकांमध्येहि प्रसिद्ध आहे. म्हणून—

नियता नियताहारा भर्तृशुश्रूषणे रता ।

प्राप्त्यसे परमं कामं मयि पर्यागते सति ॥ ३० ॥

( अथो० २४ )

‘ आहाराचा संयम कर, नियमाप्रमाणें वाग व पतीची शुश्रूषा कर, म्हणजे परम श्रेष्ठ सिद्धि प्राप्त होईल. ’

असें रामाने सांगतांच सती कौसल्या गप्प राहिली व पतीची सेवा करून सवतीचा कितीहि जाच झाला तरी तो सहन करून, तेथेच रहावयास तयार झाली. इतकें पातिव्रत्याचें माहात्म्य आर्यास्त्रियांच्या अन्तःकरणांत वसत असतें.

### कौसल्येचा उपदेश.

पातिव्रत्यासंबंधाने स्वतः कौसल्येने आपल्या हृदयांतील भाव प्रकट केले आहेत तेही येथे पहा. कौसल्या सीतेस उपदेश करते—

सतिला आळिंजन देऊन, मस्तकाचें अवघ्राण करून कौसल्या प्रेमने सतिला म्हणते— “ हे सीते ! नेहमी सुखांत वाढलेल्या व प्रिय भोग्य पदार्थ सतत प्राप्त होत असल्यामुळे संतुष्ट आहेत असें दिसणाऱ्या [ असत्यः ] वर्डेट स्त्रिया [ विनिपातगतं भर्तारं नानुमन्यन्ते ॥२०॥ ] संकटांत सापडलेल्या आपल्या पतीच्या प्रतिकूल अचरण करतात, त्यांना साध्वी स्त्री असें कोणी समजत नाही. पूर्वी सुखाचा अनुभव घेतल्यानंतर थोडीशी विपत्ति सोसण्याचा प्रसंग आला असतां, या स्त्रिया पतीला दूषण देतात अथवा त्याचा त्यागहि करतात.

[ एष स्वभावो नारीणां ॥२१॥ ] असा कांही दुष्ट स्त्रियाचा स्वभाव दिसून येत असतो—

असत्यशीला विकृता दुर्गा अहृदयाः सदा ।

असत्यः प. पसंकल्पाः क्षणमात्रविरागिणः ॥२२॥

न कुलं न कृतं विद्या न दत्तं नापि संग्रहः ।

स्त्रीणां गृह्णाति हृदयं अनित्यहृदया हि ताः ॥२३॥

( अयो० ३९ )

‘असत्य बोलणाऱ्या, वाईट मार्गाने जाणाऱ्या, दुष्ट कृत्यांतच त्यांचें मन जातें, हृदयामध्ये शुभ भावना नसतेच, अशा जारिणी किंवा असाध्वी स्त्रिया, पापाचरण करणाऱ्या व क्षणमात्र प्रेम करणाऱ्या स्त्रिया, नहमी विषडलेल्याच असतात. कुल, सुकृत, विद्या, दान किंवा संग्रह यांपैकी कशानेही या स्त्रियांचें मन पापापासून निवृत्त करतां येत नाही. कारण त्यांचें हृदय चंचल असतें.’ तसेंच—

साध्वीनां तु स्थितानां तु शीले सत्ये श्रुते स्थिते ।

स्त्रीणां पतित्रं परमं पतिरेको विशिष्यते ॥ २४ ॥

( अयोध्या. ३९ )

‘शील, सत्य, उपदेश, सदाचार आणि धर्ममर्यादा यांना अनुसरून वागणाऱ्या ज्या पतिव्रता स्त्रिया असतात, त्यांना पति हें एकच परम श्रेष्ठ असें पुण्यसाधन आहे. यासाठी हे सीते ! राम वनांत जत आहे असें म्हणून ( स त्वया नावमन्तव्यः ॥ २५ ॥ ) तूं त्याचा अपमान कधीहि करूं नकोस. हा सधन असो अथवा निर्धन असो तो ( तव देवसमः ) तुला देवासारखा पूज्य आहे, हें विसरूं नकोस ’ ( वा. रा. अयोध्या. स. ३९ )

सीतेचें उत्तर.

कैसत्येचें वरील भाषण ऐकून, अपत्या सासूचा आशय समजून, सीतेने तिला पुढे लिहिल्याप्रमाणे समयोचित उत्तर दिललें आहे, तें आता पहा—

‘सासुबाई ज्याप्रमाणे बागवें असें मला सांगत आहेत, त्याप्रमाणे मी योग्य आचरण ठेवीन. पतीसंबंधी स्त्रीने कसें आचरण ठेवायें, तें मी ऐकलें आहे व

त्याविषयी मला सर्व कांही माहित आहे. माझ्यासंबंधी सासूबाईंनी मुळीच संशय येऊं नये. माझे पाऊल धर्म-मार्गावहन अग्र होणार नाही. ( धर्माद्विचलितुं नाहं अलं । २८ ) तारोशिवाय वीणा नसतो, चाक्राशिवाय रथ नसतो, त्याच-प्रमाणे लीला शंभर पुत्र असले तरी पतीशिवाय कधीहि सुख नसतें ( न अपतिः सुखं पेधेत । २९ ) पहा—

मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः ।

अमितस्य तु दातारं भर्तारं का न पूजयेत् ॥ ३० ॥

( अयो० ३९ )

‘ पिता भ्राता किंवा मुलगा हे थोडेंसें सुख देऊं शकतात. पतीपासूनच लीला अपरिमित सुख मिळत असतें, म्हणून अशा अपरिमित सुख देणाऱ्या पतीची पूजा कोणती बरें ली करणार नाही ? मला माहित आहे की ( स्त्रिया भर्ता दैवतं । ३१ । ) पति हेंच स्त्रीचें दैवत आहे. यासाठी ( श्रुतधर्मपरायणा ) धर्मांमध्ये पारंगत असलेली मी पतीचा अपमान करीन असें कां बरें सासूबाईंना वाटत आहे ? ’

कौसल्येचें भाषण व सतिचें उत्तर हीं दोनही फारच बहारीचीं आहेत. त्यांचा वाचकांनी या ठिकाणीं अवश्य विचार करावा. दशरथ राजा हा नेहमी कैकेयीच्या महलांत पडलेला असे व त्यामुळे कौसल्या आदि स्त्रियांना फारच दुःख मोगावें लागे, तथापि जेव्हा जेव्हा दशरथाची भेट होत असे, तेव्हा तेव्हा कौसल्या दशरथाशीं कशी वागत असे, तें सतीधर्माचा विचार करताना पाहणें योग्य आहे. दशरथ म्हणतो—

यदा यदा च कौसल्या दासीव च सखीव च ॥ ६८ ॥

भार्यावद्भगिनीवच्च मातृवच्चोपतिष्ठति ।

सततं प्रियकामा मे प्रियपुत्रा प्रियंवदा ॥ ६९ ॥

( अयोध्या. १२ )

‘ वेळोवेळीं कौसल्या ही दासी, सखी, भार्या, बहिण, व माता याप्रमाणें वागून माझी शुश्रूषा करते, ती सतत मला प्रिय होईल असेंच आचरण करते, माझ्या

बरोबर नेहमी प्रिय बोलते व तिचा मुलगाही मला प्रिय आहे.' सती किती रीतींनी पतीची सेवा करते, तें येथे पहावें.

राम वनांत जाऊं लागला असतां त्याने सीतेला सांगितलें की, तूं अयोध्येंतच रहा व अमूक तऱ्हेने वाग. राम आपणास वनांत आपल्याबरोबर नेत नाही, असें पाहून सीता रागावली व क्रोधानेच रामाला म्हणाली—

‘ हे वीर ! हें जें आपण भाषण केलें, तें मी ऐकावें असें नाही. पिता, माता, भाऊ, पुत्र व सून हीं सर्व आपल्या सुकृताचाच उपभोग घेत असतात. ( भर्तुः भाग्यं तु नारी एका प्राप्नोति ॥ २७।५ ) पण पत्नीलाच नवऱ्याचें भाग्य भोगतां येतें. यासाठी आपणास वनांत जावें, अशी जी आज्ञा झालेली आहे, ती मलाही झालेली आहेच. पिता, पुत्र, आत्मा, माता व सखी यांपैकी कोणीहि पत्नीला सहायक होत नाहीत; पण ( नारीणां इह प्रेत्य च पतिरेको गतिः। ६ ) स्त्रियांना पति हाच आश्रय आहे. हे वीर ! जर तुम्ही वनांत निघाला आहां तर काटे एका बाजूला करीत मी तुमच्या पुढे जाईन. यासाठी मला बरोबर घेऊन जा. माझ्यामध्ये मुळीच पाप नाही. राजवाड्यांत, विमानांत किंवा आकाश-संचारांत ( भर्तुः पादच्छाया विशिष्यते ॥ ९ ) पतीच्या पायांच्या छायेंत राहणें हेंच पत्नीला सुखदायक होत असतें. आईबापांनी मला संसारांतील सर्व अवस्थांमध्ये कसें वागावें, तें सर्व नीटपणाने समजाऊन सांगितलें आहे. मी महेरीं राहिल्याप्रमाणे आनंदाने वनांत राहीन. त्रैलोक्याच्या ऐश्वर्यालाही तुच्छ मानीन व पातिव्रत्याने आनंदांत राहीन. शुचिर्भूत ब्रह्मचारिणी राहून ( ते नित्यं शुश्रूषमाणा ) तुमची नित्य शुश्रूषा करीत राहीन, ( अग्रतस्ते गमिष्यामि ) मी तुमच्या पुढे जाईन, ( भोक्ष्ये भुक्तवति त्वयि । १७ ) आपलें भोजन झाल्यावर जें काय उरेल तें मी खाईन. तुमच्याशिवाय मला स्वर्गातहि सुख वाटणार नाही. ( पादौ उपगृह्य संमता । २३ ) तुमच्या पायांची सेवा करीत तुमच्या मनाप्रमाणे वागेन. तसेच—

अनन्यभावां अनुरक्तचेतसं

त्वया वियुक्तां मरणाय निश्चिताम् ॥२३॥

“ माझ्या मनांत दुसरी कसलीहि भावना नाही, माझें मन आपल्याच ठिकाणीं

म० ३२ ( अयोध्या )

अनुरक्त झालेलें आहे व जर आपला वियोग झाला तर मरण्यचच मी निश्चय केलेला आहे. ”

हें सांतेचें भाषण प्रतिव्रता स्त्रीचे मनोभाव उत्कृष्ट तऱ्हेने दाखवणारें भाषण आहे. यामध्ये पतिव्रता स्त्रीने पतीशीं वसें वर्तन करावें, तें उत्तम प्रकारें सांगितलें आहे. सीता रामाला अणखी म्हणते—

पतिर्हीना तु या नारी न सा शक्यति जीवितुम् ॥७॥

भर्तारमनुगच्छन्ती भर्ता हि परदैवतम् ॥ १६ ॥

इहलोकं च पितृभिर्या स्त्री यस्य महाबल ।

अद्भिर्दत्ता स्वधर्मेण प्रेत्यभावेऽपि तस्य सा ॥ १८ ॥

एवमस्मात् स्वकां नारीं सुवृत्तां हि पतिव्रताम् ।

भक्तां पतिव्रतां दीनां मां समां सुखदुःखयोः ॥ १९ ॥

( अयो० स० २९ )

‘ स्त्रीला पति नसेल तर ती जिवंत राहूं शकत नाही. पत्नीने पतीच्या अनुकूल आचरण करावें; कारण पति हेंच तिचें श्रेष्ठ दैवत आहे. या लोकीं पाणी सोडून जी स्त्री ज्याला दिली जाते, ती मेल्यानंतरही त्याचीच असते. पतिव्रता स्त्री उत्तम आचरण करणारी, पतीची सेवा करणारी व भक्ति करणारी आणि सुखदुःखांत पतीशीं समभावाने वागणारी असते. ’ असें म्हणून ती पुढे रामाला म्हणते—

पत्रं मूलं फलं यत्तु अल्पं वा यदि वा बहु ।

दास्यसे स्वयमाहृत्य तन्मन्येऽमृतोपमम् ॥ १५ ॥

न मातुर्न पितुस्तत्र स्मरिष्यामि न वैश्मनः ।

आर्तवान्युपभुञ्जाना पुष्पाणि च फलानि च ॥ १६ ॥

मत्कृतेन च ते शोको न भविष्यामि दुर्भरा ।

यस्त्वया सह स स्वर्गो निरयो यस्त्वया विना ॥१७॥

( अयोध्या, ३० )

‘ जें काय पत्र, पुष्प, फल अथवा मूल, थोडें किंवा अधिक तुम्हीं आणून घ्याल, तें मी अमृतासारखें मानून घेईन. वनांत असतांना आईबाप किंवा घर



यांचें मी स्मरणसुद्धा करणार नाही. ऋतूप्रमाणे उत्पन्न होणारीं फळे किंवा फुल्लें जें काय मिळेल तेवढें खाईन. माझ्यासाठी तुम्ही शोक करण्याचें कारण नाही. माझ्या पोषणाचा भार तुम्हांस सहन करण्यास अशक्य आहे, असें वाटणार नाही. तुमच्यासह जें स्थान असेल, तोच स्वर्ग व तुमच्या विरहाने नरक होतो, असें मला वाटत आहे.

साध्वी सीतेचें आचरण याचप्रमाणे झालेलें आहे. रावणाने सीता चोरून नेली, त्यावेळीं राम वनवासी निर्धन असा होता व रावण सम्राट् व धनसंपत्तीने संपन्न होता; पण रावणाचा स्वीकार तिचे केला नाही व रमावरच निष्ठा ठेऊन ती राहिली. रामाने येऊन रावणाचा निःपात करावा, आपलें व आपल्या कुळाचें सुयश वाढवावें व मला सोडवून न्यावें, ही तिची अपेक्षा होती. रामाचें सुयश वाढावें, हा हेतु यांत स्पष्ट दिसतो. साध्वी स्त्रीला ऐहिक भोग कसे तुच्छ असतात व पतीचें यशच कसे प्रिय असतें, हें या सीतेच्या चरित्रावरून व्यक्त होतें. हाच साध्वीपणाचा आदर्श रामायणाने सर्व स्त्रियांपुढे ठेवला आहे.

जेव्हा कैकेयी राजा दशरथापुढे आपला दृष्ट धरून बसली व त्यामुळे राजाला ती छळूं लागली, तेव्हा तें तिचें वर्तन पाहून राम स फारच आश्चर्य व टलें व तो म्हणाला—

**कथं प्रकृतिसंपन्ना राजपुत्री तथागुणा ।**

**ब्रूयात् सा प्राकृतेव स्त्री मत्पीडयं भर्तृसंनिधौ ॥ १९ ॥**

( अथोध्या. २२ )

‘कैकेयी राजपुत्री अशी गुणसंपन्न असतांही आपल्या पतीच्या समोर हलकट स्त्रीप्रमाणे मला पीडा देणारें भाषण कसें बरें करूं शकते?’ हें खरोखर अश्चर्य आहे. सद्गुणी स्त्रिया असें कधीहि करणार नाहीत, असा रामाच्या म्हणण्याचा आशय आहे. प्राकृत स्त्रिया व सुसंस्कृत स्त्रिया असे स्त्रियांचे दोन भेद येथे रामाच्या बोलण्यांत आले आहेत. सभ्य व संस्कृतिसंपन्न जातीच्या स्त्रिया सुसंस्कृत असतात व असभ्य जातीच्या स्त्रिया प्राकृत असतात. कैकेयी या ठिकाणीं सभ्य घराण्यांतील स्त्री असतां ती प्राकृत स्त्रीप्रमाणे आचरण करीत आहे, म्हणून ती (प्रकृतिसंपन्ना) आपल्या नेहमींच्या स्वभावामध्ये नाही, कोणाच्या तरी कर्मांत गलेली

आहे असे रामाचें म्हणणें आहे. साध्वी स्त्री असें कधीहि करणार नाही.

जेव्हा कैकेयी कोणाचेच ऐकत नाही असें दिसलें, तेव्हा सुमन्त्र नामक दशरथाचा एक मंत्री तिच्यावर रागाऊन दात ओठ खात व बोटे मोडीत तिला म्हणाला—

यस्यास्तव पतिस्त्यक्तो राजा दशरथः स्वयम् ॥ ५ ॥

न ह्यकार्यतमं किञ्चित् तव देवीह विद्यते ।

पतिघ्नीं त्वामहं मन्ये कुलघ्नीमपि चान्ततः ॥ ६ ॥

(अयोध्या. ३५)

‘ हे दुष्टे कैकेयी ! राजा दशरथासारख्या पतीचा तूं त्याग केला आहेस, म्हणून तूं पतिघातकी व कुलघातकी आहेस व तुला न करण्यासारखें दुष्कार्य कोणतें ही या जगांत राहिलेलें नाही. ’ तसेंच—

मावमंस्था दशरथं भर्तारं वरदं पतिम् ।

भर्तुरिच्छा हि नारीणां पुत्रकोट्या विशिष्यते ॥ ८ ॥

(अयोध्या. ३५)

‘ राजादशरथाचा असा तूं अपमान करूं नकोस. कारण कोट्यवधि पुत्रापेक्षा पतिची इच्छा हीच स्त्रीला अधिक वाटली पाहिजे. ’

आभिजात्यं हि ते मन्ये यथा मातुस्तथैव च ।

न हि निवात् स्ववेत् क्षौद्रं लोके निगदितं वचः ॥ १७ ॥

(अयोध्या. ३५)

‘ तुझ्या आईचे दुर्गुण तुझ्यामध्ये आले आहेत, असें मला वाटतें; कारण लिंबाच्या झाडांतून कधीहि मध गळू शकत नाही ’ असें म्हणून कैकेयीच्या आईचा इतिहास सांगण्यास सुमंत्राने प्रारंभ केला आहे. तो म्हणाला—

कैकेयीची पतिघातकी आई.

‘ तुझ्या वडिलांना एका ऋषीने असा वर दिला होता कीं त्याला सर्व प्राण्यांच्या भाषांचा अर्थ समजावा. या वराने तुझ्या वडिलांस सर्व प्राण्यांची भाषा समजूं

लागली. पुढे एकदा तुझा पिता केकयराजा निजला असतां एका पक्ष्याने जें काय म्हटलें, तें त्यास समजलें व त्यामुळे तो निजल्यानिजल्याच फार मोठमोठ्याने हसूं लागला. राजा फार हंसत आहे असें पाहून त्याची पत्नी- कैकेयीची आई- राजास म्हणाली की 'तुम्ही कां हसत आहां, तें मला सांगा.' तेव्हा तो तिला म्हणाला की, 'मी कां हसलों हें जर मी तुला सांगितलें, तर तत्काळ मी मरेन; यासाठी तें मी तुला सांगणार नाही.' तेव्हा ती राजास म्हणाली की- 'तूं जग अथवा मर, मला त्याची पर्वा नाही, पण हसण्याचें कारण मला समजलेंच पाहिजे.' राजाने हें सर्व त्या ऋषीला निवेदन केलें. तेव्हा ऋषीने राजास सांगितलें की 'ही तुझी बायको राहो वा निघून जावो, तूं तें कारण तिला सांगूं नकोस.' या ऋषिवचनावरून हे कैकेयी ! तुझ्या वडिलाने तुझ्या आईचा त्याग केला व त्यामुळे तो सुखाने राहूं लागला.'

कैकेयीची आई अशी असाध्वी कैदाशीण होती. हे कैकेयि ! तूहि तसेंच आचरण करीत आहेस.

तथा त्वमपि राजानं दुर्जनाचरिते पथि ।

असद्ग्राहमिमं मोहात् कुरुषे पापदर्शिनी ॥ २७ ॥

सत्यश्चात्र प्रवादोऽयं लौकिकः प्रतिभाति मे ।

पितृन् समनुजायन्ते नरा मातरमङ्गनाः ॥ २८ ॥

(अयोध्या ३५)

'हे पापिणी कैकेयि ! तूं असें हें दुर्जनांनी आचरण्यास योग्य अशा असन्मानाचें आचरण केलें आहेस, म्हणून मला असें वाटतें कीं मुलगे बापाच्या वळणावर जातात व मुली आईच्या वळणावर जातात, असें जें सर्व लोक मानतात तेंच खरें आहे.'

कैकेयीचें व कैकेयीच्या आईचें वर्तन साध्वी स्त्रियांस साजेंसे नाही, हें येथे दाखवलें आहे. तसेंच लग्न करतेवेळीं कुल व शील पहावें, आईबाप कसे आहेत, इतर बहिणी कशा आहेत हें पहावें व मग सुशील मुलगी पसंत करावी, हें येथे सुचविलें आहे. कैकेयीचें लग्न झाल्यानंतर जेव्हा दशरथ तिच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन तिच्याच महालांत पडून राहूं लागला, तेव्हा इतर राण्यांस जाच

होळ लागला. त्यावेळीं कैकेयीच्या माहेरच्यांच्या वागणुकीची चर्चा होऊं लागली व त्या चर्चेमधून हा वृत्तांत अयोध्येमध्ये पसरला असला पाहिजे. नाहीतर सुमंत्राला हा वृत्तांत समजण्याचें कांहीच कारण दिसत नाही.

कैकेयी ही अशा खाष्ट आईची पोरगी होती. दशरथाला जर कैकेयीच्या आईचा वृत्तांत महीत असता, किंवा माहीत झाल्यानतरहि त्याने रूपापेक्षा कुळाला अधिक प्राधान्य दिलें असतें, तर त्यावर अशी ही आपत्ति आलीच नसता. इतके कष्ट सोसून कैसल्या व सुमित्रा या कशा सुशिल राहिल्या व सीता कशी आदर्श सती-धर्माने वागली, तशी कैकेयी वागली नाही, तर ती आपल्या आईच्या वळणावर गेली ! अर्थात् येथे कैकेयीचें उदहरण हें उच्छृंखल स्त्रियांच्या वागणुकीचा नमुना म्हणून दिलें असून, कौसल्या, सुमित्रा व सीता हे आदर्श साध्वींच्या चारित्र्याचे नमुने म्हणून व लिमकने वर्णिले आहेत. सर्व वाचकांनी व विशेषतः स्त्री-वाचकांनी हे आदर्श पहावे व आपल्या जीवनामध्ये सतीधर्माचें उत्तम आचरण उतरवून स्त्रियांनी सीतेचें अनुकरण करावें.

सध्याच्या समतेच्या व स्वातंत्र्याच्या युगांतील अल्प शिक्षितांस कदाचित् या सतीधर्माचा किंवा पतीची सेवा करण्याची कल्पना पसंत पडणार नाही. असें झाल्यास हें त्यांचें दुर्दैवच आहे, असें समजावें लागेल. यांनी सीतेचें सर्व चरित्र विचारांत घ्यावें, त्यांतील आदर्श आपल्या दृष्टिपुढे ठेवावा व अशा तेजस्वी स्त्रिया ज्या समाजांत असतील तो समाज किती उच्च मानला पाहिजे, याची खूणगाठ आपल्या मनांत बांधावी व अशा स्त्रिया आपल्या समाजांत होतील असें करावें. पतीपुढे श्रीरामाचा व स्त्रियांपुढे सीतेचा आदर्श नेहमी रहावा.

### अन्तःपुरांतील दक्षता.

अन्तःपुरांत वृद्धांचा पहारा असे. त्यानंतर स्त्रियांचा व विश्वासू वयोवृद्धांचा पहारा असे. याशिवाय दासी विरूप ठेवीत असत—

### कुब्जा-वामनिका-युतम् ।

( अयोध्या १० । १२ )

‘ कुब्जा कुरूप स्त्रिया व खुजा बेडौल अशा स्त्रियाच ’ दासी म्हणून नेमलेल्या

असत. कुबड्या, खुजा, पांग आलेल्या, वाकडे तिकडे अवयव अललेल्या, तिरळ्या, कुरूप व विरूप अशा स्त्रिया निवडून त्यांना दासी म्हणून नेमलें जात असे. सुंदर स्त्रिया दासीपणाला योग्य समजल्या जात नसत. यांतील हेतु सहज ध्यानीं येण्यास रखा आहे. यजमानीणबाईच्या पतीची दृष्टी दासीवर जाऊं नये, त्या कितीहि नटल्या मुरडल्या तरी मोह घालण्याजोग्या त्या कोणत्याही रीतीने होऊं नयेत, हा हेतु येथे स्पष्टपणें दिसत आहे.

पुरुषाची दृष्टि दासीवर जाऊं नये, यासाठी हा उपाय योजलेला येथे दिसत आहे.

## राजनीति.

रामाला राज्यावर बसवण्याचें ठरतांच दशरथाने रामाला थोडासा राजनीतीचा उपदेश केला आहे, तो पहा—

त्वया यतः प्रजाश्चेमाः स्वगुणैरनुरक्षिताः ॥ ४१ ॥

कामतस्त्वं प्रकृत्यैव विनीतो गुणवानसि ।

भूयो विनयमास्थाय भव नित्यं जितेन्द्रियः ॥ ४२ ॥

कामक्रोधसमुत्थानि त्यजस्व व्यसनानि च ।

परोक्षया वर्तमानो वृत्त्या प्रत्यक्षया तथा ॥ ४३ ॥

अमात्यप्रभृतीः सर्वाः प्रजाश्चैवानुरक्षय ।

कोष्ठागारायुधागारैः कृत्वा संनिचयान् बहून् ॥ ४४ ॥

इष्टानुरक्तप्रकृतिर्यः पालयति मेदिनीम् ।

तस्य नन्दन्ति मित्राणि लब्धामृतमिवामराः ॥ ४५ ॥

तस्मात् पुत्र त्वमात्मानं नियम्यैवं समाचार ॥ ४६ ॥

( अयोध्या. ३ )

‘ हे रामा ! तूं या प्रजाजनांचा आपल्या गुणांनी संतोष केला आहेस. तूं स्वभावतः अत्यंत गुणवान् आहेस व विनयशील आहेस, हें खरें आहे; तथापि अजूनही तूं अधिक विनय धारण कर व जितेन्द्रिय हो. काम व क्रोध यांपासून दृष्टपन्न होणारीं व्यसनें सोडून दे. हेरांच्या द्वारें आपल्या राष्ट्रांतील व परराष्ट्रांतील

सर्व वृत्तांत समजून घ्यावा, त्याचा योग्य निर्णय स्वतः करावा व राजसभेमध्ये त्याचा विचार होऊं घ्यावा. सर्वांना योग्य न्याय मिळेल, अशी व्यवस्था ठेवावी. धान्याचीं कोठारें, खजिने व शस्त्रायुधागारें यांची उत्तम वाढ करावी. रत्नभाण्डार वाढवून सर्व अमात्यांना व प्रजाजनांना संतुष्ट ठेवावें. जो आपल्या प्रजेवर प्रेम करतो त्यावर प्रजा प्रेम करते. अशा प्रजारजन करणाऱ्या राजाचे मित्र आनंदित होत असतात. यासाठी हे रामा ! तूं आत्मसंयम करून आपला राज्य-कारभार चालव.

राजा दशरथाने रामाला हा आपल्या अनुभवाचा सारभूत उपदेश दिलेला आहे. आत्मसंयम करावा, प्रधानांचा संतोष करावा, अधिकारी आपलें काम नीट करीत आहेत की नाही तें पहावें, खजिना भरलेला ठेवावा, रत्नादिकांचा संग्रह वाढवावा, धान्याचीं कोठारें भरलेलीं असावी. दुष्काळ आदि प्रसंग व युद्धाच्या आपत्ति यावेळीं यांचा उपयोग होतो. राजाने व्यसनें करूं नयेत. राजा व्यसनार्थीन झाला असतां जवळचे लोक त्याचा फायदा घेतात, आपला फायदाही करून घेतात व अशा रीतीने त्या राजाचा नाश होतो. सर्व प्रजांचें कल्याण व प्रजांचा संतोष हें साधावें. संक्षेपाने ही राजनीति येथे दशरथाने श्रीरामचंद्राला राज्याभिषेकाच्या पूर्वदिवशीं सांगितली आहे.

पुढे राम घनांत गेल्यानंतर जेव्हा गुहाला भेटला, तेव्हा गुहाने रामाचें पुष्कळ आदरातिथ्य केलें; पण तें रामाने घेतलें नाहीं. दुसऱ्या दिवशीं गुहाचा निरोप घेण्याच्या वेळीं रामाने गुहाला अगदी थोडक्यांत राजनीतीचा सिद्धान्त जातां जातां सांगितला आहे. पहा—

**अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा ।**

**भवेथा गुह राज्यं हि दुरारक्षतमं मतम् ॥ ७२ ॥**

( अयोध्या. ५२ )

‘सैन्य, खजिना, किल्ले, राज्यव्यवस्था यांसंबंधीच्या व्यवहारामध्ये चुका न करतां राज्याचें पालन करावें. असें केलें नाहीं तर राज्याचें रक्षण होणें कठीण असतें.’ वरील चार प्रकारांपैकी एखाद्या प्रकारामध्ये जरी प्रमाद घडला, दुर्लक्ष्य झालें, तरी तें राज्यनाशाला कारण होत असतें. संक्षेपाने हें राजनीतीचें तत्त्व

आहे. राष्ट्रामध्ये कोणाही निरपराध्यास दण्ड होऊं नये, याविषयी सिद्धार्थ प्रधान म्हणत आहे—

**अदृष्टस्य हि संत्यागः सत्पथे निरतस्य च ।**

**निर्देहेदपि शकस्य द्युतिं धर्मविरोधवान् ॥ २९ ॥**

( अयोध्या, ३६ )

‘ जो मनुष्य दुष्ट नसेल व जो सन्मार्गाने चालत असेल, त्याला जर वनवासा-  
सारखे दण्ड होऊं लागले तर ते इन्द्राच्या तेजाचाहि नाश करतील. कारण  
यामध्ये अन्याय किंवा अधर्म होत असतो व तो अधर्म करणाराला जाळून टाकतो.’  
रामासारख्या सदाचरणी माणसाला जर वनवासाचा दण्ड होऊं लागला, तर तो  
अधर्म या राज्याचा नाश करील, म्हणून असा अन्याय राज्यव्यवस्थेमध्ये व  
न्यायदानामध्ये होऊं देतां कामा नये. याप्रमाणे राजनीती संबंधाने विधानें या  
विभागामध्ये आहेत. कैकेयीला संतुष्ट करण्यासाठी दशरथ कांही बोलत आहे, तें  
राज्यव्यवस्थेसंबंधी अगदी अयोग्य असें वर्तन आहे; पण तेंहि येथे पहा. दशरथ  
म्हणत आहे—

( अयोध्या. १०।३१-३५ ) “ हे प्रिये, हे कैकेयी ! तुझ्यासाठी कोणाचें बरें  
प्रिय करूं ? अथवा कोणाचें अप्रिय ( वाटोळें ) करूं ? कोणत्या अवध्याचा वध  
करावा, अशी तुझी इच्छा आहे बरें ? कोणत्या वध्याला सोडावा, असें तुला  
वाटत आहे ? कोणत्या दरिद्राला श्रीमंत करावा व कोणत्या धनाढ्याला भिकेला  
लावावा असें तुला वाटत आहे ? मी व माझे सर्व नोकर तुझ्या आज्ञेत आहोंत.  
काय तुझी इच्छा असेल तें सांग, तें आम्ही तुझ्या प्रीतीसाठी करूं. ”

दशरथ येथे जें बोलत आहे, तें अगदी अयोग्य असें बोलत आहे. कामातुर  
स्थितीतील हीं त्याचीं वाक्यें विचारांत घेण्याजोगीं नाहीत. स्वतः त्याने रामाला  
जो उपदेश केला, त्याच्याविरुद्ध येथे तो बोलत आहे. एखादा झोटिंग राजा  
असावा, त्याप्रमाणे सूर्यवंशी राजे नव्हते. यासाठी कामवश स्थितीतील हें दशरथाचें  
बोलणें, नुसतें अलड पोरानाची समजूत घालण्यासाठी होतें. पण असल्या बोलण्यांनी  
तीच पोर उन्मत्त झाली व त्याच्याकडून करूं नये तें करवून घेण्यास उद्युक्त  
झाली, हें वाचकांनी पहावें व राज्य करणारांनी अशीं वचनें देताना व बोलताना

फार सावधगिरी बाळगर्व, एवढेंच येथं सुचविणें आहे.

### दशरथाची विषयी प्रवृत्ति.

राम लक्ष्मण व सीता यांनी वनवासाचा मार्ग धरला. यावेळीं वनांत पोचल्यानंतर रामाने दशरथासंबंधाने पुढे दिल्याप्रमाणे उद्गार काढलेले दिसत आहेत—

कृतकामा तु कैकेयी तुष्टा भवितुमर्हति ॥६॥

सा हि देवी महाराजं कैकेयी राज्यकारणात् ।

अपि न च्यावयेत् प्राणान् दृष्ट्वा भरतमागतम् ॥७॥

अनाथश्च हि वृद्धश्च मया चैव विना कृतः ।

किं करिष्यति कामात्मा कैकेय्या वशमागतः ॥८॥

इदं व्यसनमालोक्य राज्ञश्च मतिविभ्रमम् ।

काम एवार्थधर्माभ्यां गरीयानिति मे मतिः ॥९॥

को ह्यविद्वानपि पुमान् प्रमदायाः कृते त्यजेत् ।

छन्दानुवर्तिनं पुत्रं तातो मामिव लक्ष्मण ॥१०॥

अर्थधर्मौ परित्यज्य यः काममनुवर्तते ।

एवमापद्यते क्षिप्रं राजा दशरथो यथा ॥१३॥

मन्ये दशरथान्ताय मम प्रवाजनाय च ।

कैकेयी सौम्य संप्राप्ता राज्याय भरतस्य च ॥१४॥

( अयोध्या, ५३ )

लोकवस्तीपासून दूर महा अरण्यांत पोचल्यावर रामाला जो शोक झाला, त्यावेळीं ( करुणं विलप्य विजने बहु । अश्रुपूर्णमुखो दीनो । अयो. ५३। २७ ) ढळढळा रडत असताना तो जें काय बोलला, त्यातील हे शब्द आहेत. यावेळीं रामाच्या आसपास लक्ष्मण व सीता याशिवाय कोणीहि नव्हतें. रानांतील ती भयंकर रात्र होती. यावेळपर्यंत अयोध्या सोडून रामाला ४५ दिवस झालेले होते. आता सर्व लोक निघून गेल्यामुळे त्याचा आवरून धरलेला शोक यावेळीं हृदय फोडून बाहेर निघालेला आहे. राम हा आदर्श मर्यादापुरुषोत्तम



असल्यामुळे समाजांत कसे वागावे, कसाही विकट प्रसंग आला असतां मनोधैर्य कसे स्थिर ठेववे, हे त्यास उत्तमपणाने माहीत होतें. यामुळे राजवाड्यांत, अयोध्येत व प्रजाजनांच्या व मित्रांच्या समोर जसे धीरोदात्तपणें व गंभीरपणें वागणें योग्य होतें, तसेंच राम वागलेला आहे व इतक्या भयंकर कसेटीच्या वेळीं सुद्धा त्याने आपला तोंड सोडलेला नाही; पण आता महा अरण्यांत हा एकटा व बरोबर सीता व लक्ष्मण एवढेच असल्याने त्याचें अन्तःकरण उघडें झलें व आंत दाबून ठेवलेले विचार यावेळीं बाहेर पडले; म्हणूनच हे उद्गार फार महत्त्वाचे आहेत. यांत राम दशरथासंबंधी म्हणत आहे, तें असें—

(१) कैकेयीचे मनोरथ आता सफल झाले आहेत, तरी ती कैकेयी भरत येतांच राज्यासाठी ( दशरथ ) महाराजांना प्राणत्याग करावयासुद्धा लावील असें वाटतें. ( ६-८ )

(२) अनाथ, वृद्ध, माझ्या वियोगाने दुःखी झालेल्या ( कामात्मा ) काम-विकाराच्या आधीन झाल्यामुळे कैकेयीच्या कथांत सर्वस्वी गेलेल्या राजाने काय बरें करावें ? ( ८ )

(३) हें आलेलें संकट पाहिलें व राजाचा ( मतिविभ्रम ) बुद्धिभ्रंश झालेला आहे हें पाहिलें म्हणजे धर्म व अर्थ यांपेक्षा कामच श्रेष्ठ आहे, असें म्हणावें लागतें. ( ९ )

(४) कृणता अडाणी पुरुष पिता-सुद्धा आपल्या स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी माझ्यासारख्या ( छन्दानुवर्तिनं ) वडिलांच्या आज्ञेत राहणाऱ्या पुत्राचा त्याग करूं शकल बरें ? ( १० )

(५) जो धर्म व अर्थ सोडून देतो व कामोपभोगाचेंच अनुसरण करतो, त्याला या दशरथ राजाप्रमाणेच विपत्ति प्राप्त होते. ( १३ )

(६) मला असें वाटतें की, कैकेयीचा जन्मच दशरथाचा अन्त करण्यासाठी, माझ्या वनवासासाठी व भरताला राज्य मिळावें यासाठी झालेला आहे.

या ठिकाणीं दशरथाला रामाने ( कामात्मा ) कामातुर, ( कैकेय्या चशं आगतः ) बायकोच्या तंत्रानें वेडा झालेला, बाईलवेडा, बायकोच्या मुठींत गेलेला

(**राज्ञः मतिविभ्रमः**) दशरथाचा बुद्धिभ्रंश झाला, त्याला म्हातारचळ लागलें, ( **धर्माधर्मौ परित्यज्य कामं अनुवर्तते** ) दशरथाने धर्म व अर्थ सोडले असून एका कामाचाच अवलंब केलेला आहे, जो असें वागेल तोही ( **एवं आपद्यते** ) असाच आपर्तीत पडेल, असें म्हटलें आहे.

रामाच्या परिस्थितीत पोचलेल्या कोणत्याही पुत्राने आपल्या बापाविषयी याही-पेक्षा अधिक कठोर व अधिक अनुदार उद्गार काढले असते. परिस्थितीच्या व शोकातिरेकाच्या मानाने पाहतां यावेळींहि रामाने आपलें आत्मसंयमनच केलें आहे, असें म्हणावें लागतें. पण अशा आत्मसंयमन करणाऱ्या रामासारख्या आदर्श पुरुषानेहि दशरथाला ' **कामातुर, मतिभ्रंश झालेला, बाईलवेडा** ' असें म्हटलें आहे. यावरून दशरथाच्या या स्वभावाबद्दल हा ग्रह त्यावेळीं सर्वांचाच झालेला होता, असें दिसतें. रामाने आपल्या वडिलांविषयी असे उद्गार यापूर्वी केव्हाही काढलेले नव्हते. याचें कारण असें की, आपल्या लोकांशीं वागतांना जी मर्यादा बोलण्यांत पाळली पाहिजे, ती मर्यादा तो पालन करीत होता. या कारणाने त्याच्या तोंडून असे शब्द निघालेले नाहीत; पण जेव्हा त्यास अगदी एकान्त सापडला, तेव्हा त्याच्या हृदयांतून हे उद्गार निघाले व तसें होणें अगदी स्वाभाविकही आहे. राजा दशरथाबद्दल सर्वच लोक असें म्हणत, पहा—

**राज्ञानं धिग् दशरथं कामस्य वशं आस्थितम् ।**

( अयोध्या. ४९ । ४ )

' कामातुर दशरथाला धिक्कार असो ! ' असें देशातील सर्वच लोक बोलत होते. रामानेही ही लोकांनी केलेली टीका अनेकदा ऐकलेली होती. पण त्याने आपली धीरगंभीर वृत्ति सोडली नव्हती.

**लक्ष्मण काय म्हणतो ?**

दशरथासंबंधी बोलताना जरा राम जपून बोलत होता, तसा लक्ष्मण नव्हता. लक्ष्मण तडकाफडकी बोलणारा होता. जेव्हा कौसल्येच्या महाश्रांत असतानां रामाने सांगितलें की, मला वनामध्ये जावें लागणार, तेव्हा चवताळून लक्ष्मण जें बोलला, त्यांतहि दशरथाबद्दल असेच अनुदार शब्द प्रयुक्त झालेले आहेत—

० स्त्रिया वाक्यवशं गतः ॥ २ ॥

विपरीतश्च वृद्धश्च विषयैश्च प्रधर्षितः ।

नृपः किमिव न ब्रूयात् चोद्यमानः समन्मथः ॥ ३ ॥

तदिदं वचनं राज्ञः पुनर्बाल्यमुपेयुषः ॥ ७ ॥

प्रोत्साहितोऽयं कैकेय्या सन्तुष्टो यदि नः पिता ।

अभिन्नभूतो निःसंगं बध्यतां बध्यतामपि ॥ १२ ॥

गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः ।

उत्पथं प्रतिपन्नस्य कार्यं भवति शासनम् ॥ १३ ॥

हनिष्ये पितरं वृद्धं कैकेय्यासक्तमानसम् ।

कृपणं च स्थितं बाल्यं वृद्धभावेन गर्हितम् ॥ १९ ॥

( अयोध्या. २१ )

लक्ष्मण म्हणतो— “ ( स्त्रिया वशं गतः ) बायकोच्या स्वाधीन झालेला, ( विषयैः प्रधर्षितः ) विषयांनी पछाडलेला म्हातारा, ( समन्मथः ) कामातुर असल्यामुळे ( विपरीतः ) कळं नये तें करावयास प्रवृत्त झालेला म्हणजे मातिभ्रंश झाल्याप्रमाणे वागणारा, बायकोने प्रेरणा केल्यानंतर काय बरें बोलणार नाही ? हा दशरथ ( बाल्यं उपेयुषः ) पोरकट बनत आहे. ( बाल्ये स्थितं ) पोरकट बनणारा, ( कृपणं ) अनुदार, ( वृद्ध भावेन गर्हितं ) म्हातारचळ लागल्याने शोचनीय बनलेला असा हा आमचा पिता दशरथ आहे. हा कैकेयीवर मन आसक्त झाल्यामुळे असें बोलत आहे, म्हणून याचा मी वध करीन. हीन मार्गाने जाणाऱ्या, कर्तव्य व अकर्तव्य न समजणाऱ्या गुरूलाही शासन करणें योग्य आहे. कैकेयीच्या संतौषासाठी जर तो असें करील, तर त्याला ठार तरी मारावा किंवा बंधनांत तरी टाकावा, हेंच उत्तम होय. ”

लक्ष्मण हें असें म्हणत आहे. लक्ष्मण अगदी सरळ स्वभावाचा धोपटमार्गी होता. त्याला आंत बाहेर कांही नव्हतें. जें जसें मनांत येईल तसें तो बाहेर बोलून टाकीत असे. तसेंच या वेळचें याचें हें भाषण आहे. याने बापाला— दशरथाला— ‘ कामी, विषयान्ध, बाईलवेडा, म्हातारचळ लागलेला, आडमार्गस लागलेला, कैद करण्यास अथवा ठार मारण्यास योग्य ’ असें म्हटलें आहे. रामाच्या

भाषणांत जरी हाच भावार्थ असला तरी शब्द बरेच सौम्य आहेत, मर्यादा आहे व वडिलांचें बंधन किंवा त्यांचा वध हे शब्द नाहीत. लक्ष्मणाच्या व रामच्या भाषणांतील हा भेद लक्ष्यांत येण्यासारखा आहे. शिवाय लक्ष्मण हा अयोध्येत प्रत्यक्ष राजवाड्यात बोलत आहे व राम हा वनांतील एकान्तांत बोलत आहे, हाही भेद या ठिकाणी लक्षांत आणणें योग्य आहे.

दशरथासंबंधाने लक्ष्मणाचें हें भाषण फारच कठोर आहे यांत संशय नही. त्यांत त्याला बांधवा किंवा ठार करावा, असें म्हणण्यापर्यंत पाळी गेलेली आहे. लक्ष्मणाने तसा प्रसंगच पडता तर इतक्या थरास ही गोष्ट नेली नसती कदाचित्. पण त्याने असे उद्गार कढले आहेत हें खरें.

लक्ष्मणाचे हे उद्गार तरक्षणीच भावनावश होऊन निघालेले होते कीं कैकेयीशीं दशरथाचें होत असलेलें कामातुरतेचें वर्तन या सर्वांना इतकें असह्य झालेले होते याचा शोध करावयासाठी फर लांब जाण्याचें कारण नाही. लक्ष्मणाचें हे भाषण होतांच कौसल्या-प्रत्यक्ष दशरथाची पट्टराणी- हीच लक्ष्मणाच्या या भाषणाचें अनुमोदन करित आहे. पहा—

**एतत्तु वचनं श्रुत्वा लक्ष्मणस्य महात्मनः ।**

**उवाच रामं कौसल्या रुदती शोकलालसा ॥ २० ॥**

**भ्रातृस्ते वदतः पुत्र लक्ष्मणस्य श्रुतं त्वया ।**

**यदत्रानन्तरं तत् त्वं कुरुष्व यदि रोचते ॥ २१ ॥**

( अयोध्या, २१ )

कौसल्या रामास म्हणते— ' हे रामा ! हें लक्ष्मणाचें भाषण ऐकलेंस ना ? तें ऐकून काय करावयाचें तें कर ' असें जरी कौसल्या बोलली असली, तरी दशरथाबद्दल जें जें लक्ष्मण बोलला होता, तें तें सर्व कौसल्येस प्रिय वाटणें शक्यच नव्हतें. पण राम-लक्ष्मण या दोघांनीं मिळून आपल्या पराक्रमाने दशरथाला एका बाजूस सारून रामाने राज्यावर बसावें, एवढें मात्र तिला वाटत हें तें. दशरथानेहि रामाला असेंच सुचविलें होतें ( अयोध्या, ३४।२६ ). पण तसें करणें रामाला केव्हाही पसंत पडणें शक्य नव्हतें.

कौसल्येला, कैकेयीच्या तंत्राने राजा वगत आहे, हें सुळीच पसंत नव्हते, पण तिच्या किंवा सुमित्रेच्या तोंडून यासंबंधी कांही उद्गार निघालेले नाहीत. यावरून आर्य स्त्रिया किती मर्यादशील असतात, हें समजून येणें शक्य आहे.

रामाने आणखी एक दोन ठिकाणी दशरथाच्या कामातुरपणासंबंधी म्हटलें आहे. तें पहा—

**स कामपाशपर्यस्तो महातेजा महीपतिः ।**

( अयोध्या. ३१।१२ )

**शोकोपहतचेताश्च वृद्धश्च जगतीपतिः ।**

**कामभारावसन्नश्च तस्मादेतद्भवीमि वः ॥ २३ ॥**

( अयोध्या. ५२ )

‘ महातेजस्वी राजा दशरथ कामपाशांनी बांधला गेला आहे. तो राजा वृद्ध असून शोकाने व्याप्त झाला आहे व कामभाराने दबला गेला आहे. ’

या दुसऱ्या (५२ । २३) श्लोकामधल्या “ कामभारावसन्न ” या पदाचा अर्थ कांही टीकाकारांनी निराळा केला आहे; पण कांही टीकाकार कामातुर असाच याचा अर्थ करतात. स्वतः राजाच आपणा स्वतःविषयी जें म्हणत आहे, तेंहि येथे विचारांत घेणें योग्य आहे—

**वाल्लिशो वत कामात्मा राजा दशरथो भृशम् ।**

**स्त्रीकृतं यः प्रियं पुत्रं वनं प्रस्थापायष्यति ॥**

( अयोध्या. १२ । ८३ )

राजा दशरथ असें म्हणत आहे की हे कैकेयी ! जर मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे रामाला वनांत पाठवलें, तर लोक मझी अशी निंदा करतील व ते असें म्हणतील की— “ हा दशरथ मूर्ख व कामातुर झाला आहे. याने आपल्या स्त्रीसाठी प्रियपुत्राला वनांत पाठवून देण्यासहि मागेपुढे पाहिलें नाही. ” राजा दशरथाला आपली अशी निंदा होईल, अशी पक्की खत्री होती व त्याचप्रमाणे घडलेंहि.

वाल्मीकी कवीही दशरथ राजाला असेंच म्हणत आढित—

( १ ) कामी कमलपत्रार्क्षी उवाच वनितां इदम् ॥ २७ ॥

( अयोध्या. १० )

( २ ) तं मन्मथशरैर्विद्धं कामवेगवशानुगम् ।

उवाच पृथिवीपालं कैकेयी दाहणं वचः ॥ १ ॥

( ३ ) कामी हस्तेन संगृह्य मूर्धजेषु भुवि स्थिताम् ॥ ४ ॥

( अयोध्या. २१ )

( ४ ) ततः परं उवाचेदं वरदं काममोहितम् ॥ २३ ॥

( अयोध्या. ११ )

कवि वाल्मीकी म्हणतात— ( १ ) कामी दशरथाने त्या कमलनेत्र स्त्रीला ( कैकेयीला ) असें म्हटलें. ( २ ) मदनाच्या बाणांनी वेधलेल्या व कामातुर झालेल्या त्या राजाला कैकेयी असें कठोर वचन बोलली. ( ३ ) त्या कामातुर दशरथाने जमिनीवर पडलेल्या त्या कैकेयीस उचललें. ( ४ ) नंतर त्या कामातुर दशरथाला तिने असें म्हटलें.

या प्रमाणे वाल्मीकी कवि, स्वतः दशरथ, रामचन्द्र, लक्ष्मण व सर्व लोक दशरथाबद्दल काय बोलत होते हे पाहिलें, म्हणजे दशरथामध्ये हा मोठा दोषच होता असें वाटतें. ज्याने त्याने या त्याच्या दोषाबद्दल त्याची निंदा केलेली आहे व याच दोषामुळे त्याने कैकेयीबरोबर म्हातारपणीं लग्न केलें व लग्न करण्याच्या वेळीं अविचाराने देऊं नये तें वचनहि दिलें आणि शेवटीं त्याचमुळे त्याच्यावर दुःखाचे डोंगर अशा रीतीने कोसलले. यासाठीं या बाबतींत जितका धर्मानुकूल संयम करावा तितका तो लाभदायक होणें शक्य आहे. हें लक्षांत आणूनच राम असें म्हणत आहे—

द्वेषो भवत्यर्थपरो हि लोके ।

कामात्मता खल्वति न प्रशस्ता ॥ ( अयोध्या. २१।५८ )

“ जो पैशाचा लोभ करतो, त्याची जगांत निंदा होते व या जगांत अत्यंत कामातुरपणा प्रशंसनीय आहे, असें कोणीहि म्हणत नाही. ”

धर्मानुकूल काम-विषयाचें सेवन करणें योग्य आहे, असें जें स्मृतिकारांनी लिहिलें आहे, तेंच योग्य आहे व त्याचकडे सर्वांनी आपलें लक्ष वेधवणें योग्य आहे.

## धन, ऐश्वर्य व दान.

रामायणाच्या काळीं राजाजवळ व लोकांजवळ पुष्कळच धन व ऐश्वर्य असे. त्याचा ते दानधर्मही पुष्कळच करीत असत. पुष्कळ मिळवावें व पुष्कळ दान द्यावें, अशी त्यांची परिपाठी असल्याचें दिसत आहे. राम ज्या वेळीं वनाला जावयास निघाला, तेव्हा त्याने आपल्या जवळचें जें ऐश्वर्य ब्राह्मणांना दान दिलें आहे, त्याची किंमत आज कोट्यवधि रुपये होईल. याचा तपशील मनोरंजक असल्यामुळे तो येथे दिला जात आहे, तो वाचकांनी पहावा—

(१) सुयज्ञाला देणगी— रामाने सर्वांत प्रथम वसिष्ठाचा मुलगा सुयज्ञ यास बोलावून आणलें. सुयज्ञ मध्यान्ह संध्या करून रामाच्या भेटीला आला. यास रामाने पुढील देणगी दिली आहे— (१) सुवर्णाचीं बाहुभूषणें, कुंडलें, सोन्याच्या सरांत ओवलेल्या रत्नमाला, कडी, आंगठ्या, इतर अनेक रत्नें, हीं रामाने त्याचा सत्कार करून त्यास दिलीं. नंतर सीतेच्या प्रेरणेने सुयज्ञाच्या बायकोसाठीं म्हणून देणगी देण्यांत आली ती ही आहे— (२) हार, सोन्याची गळेसरी, सीतेने आपला कमरपट्टाही तिच्यासाठी दिला. बाहुभूषणें, कडी व सुंदर आभूषणेंहि सीतेने दिलीं. (३) नाना रत्नांनी सजवलेला व उत्तम आच्छादनांनी आस्तरलेला पलंग सीतेने त्या सुयज्ञाला दिला. हजार निष्कांसह (मोहोरांसह) आपला हत्तीही रामाने त्याला दिला. (अयो० ३२।४-१०)

इतकें दान मिळाल्यानंतर सुयज्ञाने राम, सीता व लक्ष्मण यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर रामाने अगस्त्येचे पुत्र व विश्वामित्राचे पुत्र यांना बोलावून आणलें व त्यांनाही पुष्कळच धन दिलें—

(२) प्रत्येकीं सहस्र गाई, सुवर्ण, रजत (चांदी) अर्थात् सोन्याचे अलंकार व चांदीचीं भांडीं वगैरे व अनेक रत्नें देऊन अगस्त्य व कौशिक यांना संतुष्ट केलें. (अयोध्या. ३२।१३-१४)

(३) कौसल्येजवळ तैत्तिरीय शाखेचा आचार्य आहे, तो वेदवेत्ता असून फारच चांगला ज्ञानी आहे. त्याला वाहनें, दासी व रेशमी वस्त्रें जितकीं त्याला हवीं असतील तितकीं दे व हे लक्ष्मणा, त्याला संतुष्ट कर. (अयो. ३२।१५-१६)

म० ३३ (अयोध्या)

(४) हा आमचा सारथी चित्ररथ नांवाचा आहे. हा फारच वर्षांपसून आमच्या घरी राहिलेला आहे. हा फार सभ्य असून उत्तम सल्लमसलत देणारा आहे. यास ठी याला मौल्यवान् रत्नें, वखें, पुष्कळ संपत्ति, अनेक शैल्यां मेळ्या व हजार गाई दे व संतुष्ट कर. ( अयो० ३२१७-१८ )

(५) हे कठ व कलाप शाखांचें अध्ययन करणारे दण्डधारी ब्राह्मण आहेत. हे नित्य वेदाध्ययन करीत असल्याने दुसरें कांहीं करूं शकत नाहीत. त्यांना रत्नांनी भरलेलीं ऐंशीं यानें, हजार बैलांनी वाहून नेलें जाईल इतकें भात व दोनशे बैल इतर धान्य व हजार गाई दे. ( अयो. ३२१९-२१ )

(६) कौसल्येजवळ हजार ब्रह्मचारी येऊन बसले आहेत. त्यापैकीं प्रत्येकाला हजार हजार मोहोरा दे.

(७) आपल्या सर्व आश्रितांना उपजीविकेस पुढून उरेल इतकें द्रव्य रामाने दिलें व त्या सर्वांना सांगितलें कीं आपला व लक्ष्मणाचा वाडा आपण परत येईपर्यंत रक्षण करीत रहा.

(८) नंतर रामाने आपल्या धनाध्यक्षाला ( खजिनदाराला ) आपलें सर्व द्रव्य आणावयास सांगितलें. तेव्हा धनाध्यक्ष ने त्या सर्व द्रव्याची मोठी रास तेथे केली. हें सर्व द्रव्य राम व लक्ष्मण यांनी द्विज, बाल, वृद्ध व दीन यांना वाटून टाकलें. ( अयो० ३२१७-३० )

(९) त्रिजट नामक विद्वान् ब्राह्मणाला कित्येक हजार गाई रामाने दिल्या व पुष्कळ धनही दिलें. ( अयो. ३२१३०-४४ )

(१०) रामाने आपल्या मित्रांना असंख्य धन दिलें. ( अयो. ३२१४६ )

रामचंद्राने आपलें सर्व धन याप्रमाणे वटून दिलें. येथे कांही नाही तरी दहावीस हजार गाई व टल्या आहेत, हजारो मोहोरा देऊन टाकल्या आहेत व लाखो रु. चें जवाहीर ऋषींना दिलेलें आहे. मोठमोठे अलंकार ऋषिपत्नींना मिळाले आहेत. केव्हाचहि रुपयांचा हा दानधर्म या वेळीं राम ने केलेला आहे.

या वेळीं तैत्तिरीय, कठ, कलाप या शाखा होत्या असें दिसतें. अयोध्येमध्ये तैत्तिरीय शाखा होती, असें येथे म्हटलें आहे. तैत्तिरीयांचा मोठा आचार्य कौसल्ये-



जवळ याजक होता. उत्तरेच्या बाजूला वाजसनेयी मध्यदिन शाखेचें अध्ययन करणारे असत, असें म्हणतात व दक्षिणेच्या बाजूला तैत्तिरीय संहिता सध्याही प्रचलित आहे. पण या वेळीं तरी माध्यंदिनांचा उल्लेख येथे झालेला नाही व तैत्तिरीय, कठ व कलाप यांचा उल्लेख आलेला आहे.

वनांत राहणाऱ्या ऋषिमुनींना रत्नजडित हार, बाहूभूषणें व स्त्रियांनी घालावयाचीं आभूषणें दिलेलीं आहेत. रत्नजडित पलंग व रेशमी मूल्यवान् वस्त्रें दिलीं आहेत. ऋषींच्या आश्रमांमध्ये हे सर्व जिन्नस शोभण्यासारखे व सजण्यासारखेच असतील. हत्ती व हजारो गाई तसेंच दासदासीही दिल्या आहेत. एवढें ऐश्वर्य ऋषींनी सहज घेतलेंहि आहे. सध्याच्या काळांतील गावांत राहणाऱ्या ब्राह्मणांनाही आपल्या घरीं असले दागदागिने ठेवतां येणें कठीण अहे. वसिष्ठ, अगस्त्य व विश्वामित्राच्या मुलांनी व इतर मुनींनी एवढें ऐश्वर्य घेऊन आपल्या आश्रमांत नेऊन ठेवलें आहे व तसें करतांना त्यांना चोर, डाकू, लुटारू यांची भीति वाटलेली नाही. इतकी सुरक्षितता या आश्रमांमध्ये या वेळीं राज्यव्यवस्थेने राखलेली होती, हें यावरून व्यक्त होत आहे.

वसिष्ठ व जमदग्नि यांच्या आश्रमांतील ऐश्वर्य पुराण-प्रसिद्ध आहे. क्षत्रियांनी ते आश्रम लुटून तेथील ऐश्वर्य लांबविलें, यावरून यांच्या ऐश्वर्याची कल्पना येणें शक्य आहे. येथे आपण पहात आहों की, रामाने दिलेलें लाखो ६० किंमतीचें जडजवाहीर ऋषि आपल्या आश्रमांत नेऊन ठेवित आहेत व ऋषींच्या पत्न्या तें अंगवर वापरीत आहेत; कारण सीतेने आपले दागिने व सिष्ठाच्या सुनेने अंगावर घालून वापरावे, यासाठीच दिलेले हे ते. ऋषींचे आश्रम ऐश्वर्याने परिपूर्ण असताही ते निर्भय असत, ही गोष्ट येथे व्यक्त होत आहे. त्या वेळच्या सुस्थितीची यावरून कल्पना वाचकांस येईल.

## ज्योतिषावर विश्वास.

राम जेव्हा सीतेला वनांत न्य वयास तयार होईना, तेव्हा सीतेने रामाला असें सांगितलें की, ' मला वनवास घडणार अहे, असें माझ्या लहानपर्णाच जोशी-बुवांनी भविष्य वर्तवून आपल्या वडिलांस सांगितलेलें मी ऐकलें आहे. ' तसें घड-

भ्यांचा हा सुअवसर आलेला आहे. तेव्हा मी वनांत येणार व आपण मला वनांत न्यावें—

अथापि च महाराज ब्राह्मणानां मया श्रुतम् ।  
 पुरा पितृगृहे सत्यं वस्तव्यं किल मे वने ॥ ८ ॥  
 लक्ष्मिभ्यो द्विजातिभ्यः श्रुत्वाहं वचनं गृहे ।  
 वनवासकृतोत्साहा नित्यमेव महाबल ॥ ९ ॥  
 कालश्चायं समुत्पन्नः सत्यवाग्भवतु द्विजः ॥ ११ ॥  
 कन्यया च पितुर्गौहे वनवासः श्रुतो मया ।  
 भिक्षिण्याः शमवृत्ताया मम मातुरिहाग्रतः ॥ १३ ॥  
 ( अयो. २९ )

यत्सृष्टासि मया सार्धं वनवासाय मैथिलि ।  
 न विहातुं मया शक्या प्रीतिरात्मवता यथा ॥ २९ ॥  
 ( अयो. ३० )

सीता म्हणते, 'हे रामचन्द्रा ! मी वाडिलांच्या घरी असतांना अनेक ब्राह्मणांच्या तोंडून ऐकलें आहे की, मला वनवास घडणार आहे व तो टळणें शक्य नाही. ज्योतिष वर्तवणाऱ्या ब्राह्मणांनी हें सांगितलें आहे. आता तो काल या वेळीं प्राप्त झाला आहे. ते ब्राह्मण खरे बोलणारे ठरोंत म्हणजे त्यांचीं वाणी खरी होवो. एकदा एक भिक्षुकीण माझ्या आईजवळ आली होती. तिनेही माझें भविष्य वर्तवून मला वनवास घडणार आहे, असेंच सांगितलेलें मला पक्कें स्मरत आहे.'

सीता असें म्हणून रामाला सांगत आहे की, जें जोशांनीं वर्तविलें होतें, तेंच आज प्राप्त झालेलें आहे. हें ऐकून राम तिला म्हणाला की—

'हे सीते ! ज्या अर्थी वनवासासाठीच तूं उत्पन्न झाली आहेस, त्या अर्थी मी तुला प्रतिबंध करणें शक्य नाही.'

असें म्हणून रामाने सीतेला बरोबर नेण्याचा विचार ठरवला. या ठिकाणीं जें भविष्य वर्तविलें होतें तें खरें ठरलें असें म्हटलें आहे व यावरून त्या कार्ळां फलज्योतिष प्रचारांत होतें व त्यावर लोकांचा विश्वासही होता, असें दिसत आहे.

## श्रीरामचंद्राचा वनवास.

श्रीरामचंद्राचा वनवास हा अद्भुत कथाभाग आहे. रामाच्या राज्याभिषेकाकाला ( १ ) दशरथराजा, ( २ ) सर्व माण्डलिक राजे, ( ३ ) सर्व प्रजाजन, यांची पूर्ण संमति होती. दशरथाने सर्वांची संमति वेळेवर घेतलीहि होती. अशा रीतीने प्रजाजनांची संमति घेऊन रामाला राज्याभिषेक करावा असें ठरविण्यांत आलेलें हातें. प्रजाजनांच्या अनुमतीने रामाच्या राज्याभिषेकाचा निश्चय झालेला असल्यामुळे जर लोकमताची पर्वा करावयाची असेल, तर रामाला वनांत पाठवणें अथवा न पाठवणें, यालाहि प्रजेची संमति घेणें अत्यंत आवश्यक होतें. पण या वेळीं प्रजाजनांच्या अनुमतीचें एवढें महत्त्व नसावेंसं वाटतें. अथवा राज्यावर बसणारा राजा प्रजेवर शासक होणार असल्यामुळे त्यासाठीच प्रजेची अनुमति घेणें योग्य होतें. पण जर तो राज्यावर बसावयास तयार नसेल, तर त्याच्या राज्यत्यागासाठी प्रजेचें मत पुनः घेणें आवश्यक आहे, असें म्हणतां येणार नाही. असें दुसऱ्या बाजूने म्हणतां येईल.

रामाला राज्यावर बसावयासाठी प्रजेची अनुमति घेतलेली होती, दशरथाने- हि आपणास कैद कर व तूं राज्यावर बैस, असें रामाला म्हटलें होतें, सर्व स्त्री-पुरुष रामाला अनुकूल होते. स्वतः राम व लक्ष्मण हे एकैकटेहि इतरांची पर्वा न करतां राज्यावर बसूं शकले असतें; मग ते दोघे मिळून उभे राहते, तर त्यांस कोणीहि प्रतिबंध करूं शकला नसता, लक्ष्मणाने तसें मुचविलेंहि होतें, सर्वांची अनुकूलता असल्यामुळे रक्तपात न होतांहि रामाला राज्यावर बसतां आलें असतें.

पण इतकी अनुकूलता असतांहि रामाने आपण स्वतःच वनवास पत्करला व आपसांतील दुर्हाचा अग्नि वाढूं दिला नाही. या दुर्हाच्या अग्नीचें स्वरूप येथे थोडेंसं विस्ताराने पाहणें अगत्याचें आहे.

अयोध्येमध्ये ( १ ) दशरथ-कौसल्या-राम-सुमित्रा व ( २ ) कैकेयी असे दोन पक्ष होते. सुमित्रेचा पक्ष रामाला अनुकूल होता असें मानलें म्हणजे दोनच पक्ष होते. असें ठरतें. कैकेयीच्या पक्षांत भरताचा भाग कांही नसावा; पण तिच्या

पक्षाच्या लोकांच्या बराच भाग त्यांत अस वा, असें दिसतें.

दशरथाने भरताला मावळ्याकडे १२ वर्षे पाठवून देऊन त्याचा पक्ष मोडून टाकण्याचा यत्न केला होता, हें दशरथाच्या बोलण्यानेच सिद्ध होत आहे. जर दशरथाच्या 'इच्छेप्रमाणे राम गादीवर बसला असता, तर भरतास राज्य-मिळालें नसतें व ही गोष्ट केकयराजास समजतांच त्यास अतिशय राग आला असता. दशरथाच्या वचनाप्रमाणे कैकेयीच्या मुलास कां राज्य दिलें नाही, याचा जबब त्याने दशरथास विचारला असता व भरतासाठी निदान अर्धे तरी राज्य मागितलें असतें. मुद्दाम भरतास आजोळीं पाठवणें इतर सर्व राजांस निमंत्रणें देऊन राज्याभिषेक-समारंभास बोलावणें व भरतास व केकय राजास न बोलावणें, किंवा कांही सूचनाही न देणें, भरताच्या आईस दिलेलें वचन मोडणें, इत्यादि अनेक अपराधांची मालिका दशरथाने जाणूनबुजून केली होती. या सर्व कारणांसाठी केकय राजा खवळेल, ही संभावना निःसंशय होती.

भरताने काय केलें असतें, हें रामाला समजण्यास कांहीएक मार्ग नव्हता. लक्ष्मण तर भरतपक्षीयांचा नाश करण्यासहि उद्युक्त झाला होता, इतकी उलाढाल कैकेयीच्या पक्षाच्या लोकांनी केलेली होती. केकयराजा चिडेल व भरतासाठी राज्य मागेल, हें अगदी उघड व त्याच्या दृष्टीने योग्यही हेतें. रामाला आपल्या दृष्टीसमोर जें काय दिसूं लागलें होतें, तें हें होतें.

यामुळे सूत्र रामापुढे दोनच प्रश्न उत्पन्न झालेले होते ते हे कि- [ १ ] आपण राज्यावर बसावें व केकयराजाच्या वैरास कारण वनावें, [ २ ] किंवा आपण राज्यावरचा हक्क सोडावा व सर्व भांडणाचें मूळच नाहीसें करावें. रामाने दुसरा मार्ग स्वीकारला व फार मोठें कन्याणकारक त्यागचें उदाहरण राज्यभार वाहणारांना घालून दिलें. हा रामाचा थोरपणा व मनाचा उदारपणा फारच प्रशंसनीय आहे.

राम राज्यावर बसता; तर केकयराजा चिडला असता. दशरथाच्या वचनामुळे हें भांडण विक्रोपासहि गेलें असतें, याचा परिणाम म्हणून युद्ध जुंपणेंहि अशक्य नव्हतें. युद्ध जुंपलें म्हणजे मग निरपराधी प्रजाजनांचे बलि जाणार, हें उघडच आहे. राम गादीवर आल्यानंतर केकयराजाची समजूत घालण्यासाठी दशरथाकडे

कांहीसुद्धा साधन नव्हतें. अर्धें राज्य भरतास देणें हा एकच मार्ग शिल्लक राहिलेला होता; पण तो केकयराजाने मानला पाहिजे, नाहीतर त्याचा कांहीसुद्धा उपयोग होण्यासारखा नव्हता. कारण दशरथाचें वचन 'कैकेयीच्या मुलस सर्व राज्य देईन,' असें होतें. जर केकयराजा युद्धासच प्रवृत्त झाला असता, तर त्याने अर्ध्या राज्यावर तरी कां संतुष्ट रहावें ? याला कांही एक कारण नाही. अशी अपसांत दुही व ढत गेली, तर तिचा शेवटीं काय परिणाम होईल, हें कोण बरें सांगू शकेल ?

कैकेयी आपल्या प्रत्यक्ष नवऱ्याच्या पुढे असें अक्राण्डतांडव करूं शकली, मग तिचा बाप सैन्यासह चालून आला असता, तर युद्धाचा दावानल फारच भडकणें शक्य होतें. अयोध्येतील पक्षोपपक्षांतील वितुष्टें पाहून रामाला ही परिस्थिति स्पष्ट दिसूं लागली होती. म्हणून कैकेयीकडून तिचें मनोगत समजतांच, त्याचीं पळें-मुळें कोठपर्यंत पोचणें शक्य आहे, हें रामासारख्या राजकारणी पुरुषास तत्काळ समजलें व त्याने राज्यत्याग करण्याचा निश्चय करून दुहीचा अग्नि विझविला व 'त्यागाचें वातावरण उत्पन्न केलें.' हें राजकारणाच्या दृष्टीने रामाने केवढें मोठें कार्य केलें, हें निराळें सांगण्याचें येथे कारण नाही.

रघूपुढे हा त्यागाचा आदर्श केवढा मोठा आहे, हें वाचकांनी येथे अवश्य पाहावें. लक्ष्मणाने जेव्हा सर्व भरतपक्षीयांस ठार मारून, बापास कैद करून, राम स राज्य देतो, असें म्हटलें, तेव्हा राम काय म्हणत आहे, तेंहि लक्ष्यपूर्वक पाहणें इष्ट आहे.

राम म्हणतो — 'हे लक्ष्मणा ! तुझा पराक्रम मला माहीत आहे. तूं हें सर्व करशील, हें खरें आहे; पण सर्व जग मध्ये धर्म हा श्रेष्ठ आहे व धर्मावरच सत्य प्रतिष्ठित झालेलें आहे. यासाठी—

**तदेतां विसृज अनार्या क्षत्रधर्माश्रितां मतिम् ।**

( अयो०२१।४४ )

'क्षत्रधर्माचा आश्रय करणारी ही तुझी अनार्य संमति सोडून दे' व धर्माचें अवलंबन कर !

अशा वेळीं इतर क्षत्रियांनी लक्ष्मण म्हणत होता तसेंच केलें असतें, हें राम जाणत होता; पण तसें करणें रामाला पसंत नव्हतें. त्याने द्वेषाभि भडकणार, हें तो जाणत होता. म्हणून दुसरें क्षत्रिय या वेळीं कसें वागतील, हें रामास माहीत असूनहि तसें वागण्यास राम तयार झाला नाही, हाच रामाचा भोटेपणा होय.

राम गादीवर बसल्यावर केकयराजाशीं युद्ध जुंपतें, तर राम-लक्ष्मणांच्या नेतृत्वामुळे रामाचा जय जरी झाला असता, तथापि प्रजेला जें अपरिमित दुःख भोगावें लागलें असतें, तें कांही टाळलें नसतें. त्यापेक्षा आपणच राज्याचा त्याग करावा व आपण स्वतःच भरताला राज्य द्यावें, अशा रीतीने दुर्हाचिं बीजच नाहीसें करावें व त्यागाचा आदर्श जनतेपुढे ठेवावा, हें जें रामाने ठरवलें, तेंच अनेक दृष्टींनी या वेळीं योग्य होतें, यांत शंका नाही.

लक्ष्मणाच्या म्हणण्याप्रमाणे रामाने आचरण केलें नाही, यांतच रामाचा थोरपणा आहे व हाच आदर्श वाल्मीकीने तरुणांपुढे ठेवला आहे. हा जर जनतेमध्ये ठसेल, तर कितीतरी भाऊबंदकीचीं भांडणें जेथल्या तेथेच शमतील व भाऊबंदकी हा शब्द द्वेषाचा वाचक झालेला आहे, तो प्रेमाचा वाचक होईल. लक्ष्मणाच्या म्हणण्याप्रमाणे रामाने आचरण केलें असतें, तर दशरथाच्या घरांत कौरव-पांडवांप्रमाणे कलह उत्पन्न झाला असता व या आपसांतील युद्धांत राष्ट्राची तरुण पिढी कापली गेली असती. रामाने आपसांतील यादवी टाळली व आपली सर्व शक्ति विदेशी शत्रूंचें साम्राज्य उलथून पाडण्याकडे खर्च केली, हें त्याचें थोरपण होय.

वनवासांत जाण्याच्या वेळीं रामाच्या दृष्टीसमोर राक्षस-वध किंवा रावण-वध हें कार्य नव्हतें व आपणांकडून असें कांही घडणार आहे, याचीहि कल्पना या वेळीं त्यास नव्हती. तथापि राक्षसांच्या उपद्रवाची जाणीव विश्वामित्राच्या आश्रमांत त्यास उत्तम प्रकारें आली होती व तेथील राक्षसांचा संबंध कोठपर्यंत पोचला आहे, हेहि त्यास कळून चुकलें होतें. तथापि रावणाचा काटा काढून टाकण्याची कल्पना या वेळीं त्याच्या अन्तःकरणांत उत्पन्न झाली नव्हती, ती पुढे वनवासांत उत्पन्न झाली.

तथापि जर रामाची शक्ति आपसांत आपल्या भाऊवंदांतच लढण्यांत खर्च झाली असती, तर जें कार्य मोकळेपणाने त्यास करतां आलें, तें करतां आलें नसतें. भीष्म द्रोण अर्जुनासारखे अप्रतिम योद्धे आपसांत लढून मेले. हेच आपली शक्ति एकवटते, तर जगभर आर्यांचें राज्य झालें असतें. तशीच वेळ रामाच्या वेळीं उपस्थित झालेली होती; पण रामाच्या त्यागाच्या आदर्शाने आपसांतील यादवी टळली, सूर्यवंशाचें तेज वाढलें व त्यामुळे आपली शक्ति विदेशी शत्रूच्या नाशासाठीं रामाला उपयोगांत आणतां आली. रामाच्या जिवनांतली मोठेपणा तो हा आहे.

या दृष्टीने रामाने जें केलें, तेंच योग्य व सर्वांना आदर्शरूप आहे, यांत मुळीच शंका नाही.

लक्ष्मण व सीता यांनी वनांत कां जावें, हा प्रश्न येथे उपस्थित होतो. सीतेला रामाची प्रतिनिधीण म्हणून गादीवर बसवावी, असें वसिष्ठांनी सुचविलें होतें—

**आत्मा हि दाराः सर्वेषां दारसंग्रहचर्तिनाम् ।**

**आत्मेयमिति रामस्य पालयिष्यति मेदिनीम् ॥ २४ ॥**

( अयोध्या. ३० )

‘स्त्री हा पुरुषाचा आत्मा आहे, यासाठीं राम वनांत गेला तर त्याची स्त्री सीता ही त्याचें राज्य चालवील.’ असें कुलगुरु वसिष्ठ यांनी सुचविलें व रामाची अथवा सीतेची थोडीशी जरी अनुकूलता दिसली असती, तरी तसें घडलेंहि असतें. पण या करण्याने वर लिहिलेली आपसांतील यादवी मात्र टळली नसती. सीतेने किंवा रामाने या वसिष्ठांच्या सूचनेचा विचारहि केलेला नाही. जो आदर्श रामाच्या मनांत होता, तो त्याने स्तब्धलाच नसता व रामाचें वनवासांत जाणेंहि असें करण्याने व्यर्थ झालें असतें.

सीतेने वनांत जाण्याचा जो आग्रह धरला, तो पातिव्रत्याच्या आदर्शामुळेच होय व याच आदर्शामुळे सीतेचें चारित्र्य फारच बहारीचें व बोधप्रद झालें आहे. सीतेने वसिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे रामाचें राज्य स्वीकारलें असतें, तर राज्यावर बसलल्या सीतेचा आदर्श आजच्या वनवासिनी सीतेसारखा कधीहि मानला गेला नसता.

सीतेला राज्य स्वीकारण्याचा विचार रुचला नाही व रुचणें शक्यही नव्हतें. राम ने अयोध्येतच रहा असें सातेला सांगतांना कसें वागावें, तेंहि त्याने सातेला सांगितलें आहे, तें कोणाही स्वाभिमानी तेजस्वी पतिव्रता स्त्रीला रुचणें शक्य नव्हतें. रामाच्या आदेशांतल कांही मुद्दे जे सातेच्या मनाला विंचवासारखे डसले, ते हे आहेत—

वन्दितव्याश्च ते नित्यं याः शेषा मम मातरः ॥३२॥  
 विप्रियं न च कर्तव्यं भरतस्य कदाचन ।  
 स हि राजा च वैदेहि देशस्य च कुलस्य च ॥३४॥  
 आराधिता हि शीलेन प्रयत्नैश्चोपसेविताः ।  
 राजानः संप्रसीदन्ति प्रकुप्यन्ति विपर्यये ॥३५॥  
 सा त्वं वसेह कल्याणि राज्ञः समनुवर्तिनी ।  
 भरतस्य रता धर्मे सत्यव्रतपरायणा ॥३७॥  
 यथा व्यलीकं कुरुषे न कस्यचित्  
 तथा त्वया कार्यमिदं वचो मम ॥३८॥

(अयो० २६)

राम म्हणतो— 'हे सीते! सकाळीं उठावें. स्नान करून देवपूजा केल्यानंतर दशरथ व कौसल्या यांना नमन करावें व इतर माझ्या आयांना—कैकेयीलाहि— नमन करावें. भरताच्या मर्जीविरुद्ध तूं कधीहि वागूं नयेस; कारण ती आपल्या देशाचा राजा व कुलाचा स्वामी आहे. सुर्यलपणाने राजांच्या मर्जीप्रमाणे वागलें असतांच ते संतुष्ट होतात, नाहीतर ते रागावतात. यासाठी हे सीते! तूं धर्मवर निष्ठा ठेऊन येथे रहा व भरताच्या अनुकूल वागत जा. तुझ्या हातून काहीएक वाईट कृत्य होऊं नये, याविषयी नेहमी दक्ष रहा. "

रामाचें हें बोलणें सीतेला मुळीच रुचलें नाही. भरताच्या मर्जीप्रमाणे वाग. कैकेयीने मला वनांत पठवलें तरी तिला रोज नमस्कार कर. यांनी कांही म्हटलें तरी त्यांच्या विरुद्ध एकाही शब्द बोलूं नकेम. राजे लोकांची मनधरणी करणेंच योग्य आहे. इत्यादि बोलणें सीतेला रुचण्यासारखें नव्हतें व कोणत्याही



स्वाभिमानी पतिव्रता स्त्रीलाहि तें रुचगार नाही. म्हणूनच रामाच्या या बोलण्यावर सीतेने जें भाषण केलें आहे, तें निरुपयाने रामालाहि बोचण्यासारखें झालें आहे. सीता रामला असें म्हणाली—

( अयो. २७ सर्ग ) ' हे पुरुषश्रेष्ठ ! आपण हें काय बोलत अहां ? मी काय अशी क्षुद्र आहे कीं काय ? अपण असलें भाषण केलें आहे कीं तें शत्रुजगणणाच्या वीर राजपुत्राला मुळीच शोभण्यासारखें नाही. ( स. २७। १-३ ) पुरुषरूप धारण करणारा ( स्त्रियं पुरुषविग्रहं । ३ ) पण आंतून स्त्रीसारखा असणारा जावई मिळाला अहं, असें जर माझ्या पित्याला समजलें, तर त्यास काय बरें वाटेल ? राम तेजस्वी आहे असें जर कोणी म्हटलें तर तें खरें नाही असें मी यापुढे म्हणें ! मला बरोबर नेण्यांत आपणास खिन्नता कां यावी व भय कां वाटावें ? मी इतके दिवस पतिव्रत्याने तुमच्याजवळ रहात असतां, आता आपण ( शैलूष इव मां परेभ्यो दातु इच्छसि । ८ ) खीवर उपजीविका करणाऱ्या हीन माणसाप्रमाणे मला दुसऱ्याच्या- भरताच्या- स्वाधीन करूं इच्छात आहां काय ? ज्या- भरताच्या- मर्जाप्रमाणे वागत जा, असें तुम्ही मला या वेळीं सांगत आहां, त्याच्याचसाठी तुमचा हा राज्याभिषेक भरतपक्षीयांनी हाणून पाडला आहे; त्याच्या मर्जाप्रमाणे मी वागूं काय ? तुम्हीच त्याच्या मर्जाप्रमाणे हवें तर वागा व त्याच्या आज्ञेत इच्छा असल्यास रहा; तें मजकडून मुळीच होणार नाही. ( मा वशं द्विषतां गमं । १९ ) शत्रूंच्या आधीन होऊन येथे राहणें मजकडून कधीहि होणार नाही. असें पराधीन दुःखी जीवन प्राप्त होईल तर ( दुःखेन मम नैवास्ति जीवितं । २० ) मला जिवंत राहणेंहि शक्य नाही [स. ३०], हें तुम्ही ध्यानांत ठेवा व याचसाठी मला बरोबर घेऊन वनांत जा. '

या सीतेच्या भाषणांत रामाला टेंचतील असे शब्द आहेत. पण ते या परिस्थितींत क्षम्य आहेत. रामाने ' भरताच्या मर्जाप्रमाणे वाग ' असें सामान्य अर्थाने म्हटलें होतें, तें सीतेच्या लक्ष्यांत न येतां, तिने त्याचा अर्थ भलताच मानला व ती रामावर फार रागावली व अशा वेळीं सीतेच्या तोंडून ही कठोर भाषा बाहेर पडली आहे. यासाठीच ती क्षम्य आहे. रामानेहि याच दृष्टीने

या सीतेच्या भाषणाकडे पाहिलेले आहे.

भरतासंबंधाने केवढा गैरसमज या वेळीं राजघराण्यांतील मंडळींमध्ये कैकेयीच्या वागण्यामुळे पसरला होता, हें या सीतेच्या भाषणाने व्यक्त होत आहे. राजघराण्यांतील परस्पर व्यवहारांची ज्यांना माहिती आहे, त्यांस हें तेव्हाच समजून येणें शक्य आहे की, 'भरत' व 'राम' यांचे दोन पक्ष आहेत. असें मानल्यानंतर व भरतपक्षीयांनी रामाला वनवासांत घालविल्यानंतर जे जे म्हणून रामपक्षीय असतील, त्यांस भरताच्या राजवटीमध्ये सुख लाभेल, असें कधीहि वाटणार नाही. रामाच्या वनवासाच्या वेळीं इतका अविश्वास भरतासंबंधी अयोध्येत पसरलेला होता. दशरथानेहि म्हटलें आहे की 'भरताने माझे श्राद्ध कळू नये व त्याने दिलेले उदकही मला स्वर्गांत भिळूं नये.'

भरत जेव्हा रामाला परत बोलावण्यासाठी ससैन्य चित्रकूटावर गेला, तेव्हा भरद्वाज ऋषींनासुद्धा व लक्ष्मणालाहि भरताबद्दल प्रथम संशय असा आला की, हा भरत रामाचा नाश करण्यासाठीच वनांत सैन्यासह आलेला आहे. ही अविश्वासाची परम सीमाच होय. निष्कपट भरताबद्दल हा इतका संशयकळोळ सर्वांच्या मनांत पक्कें स्थान करून राहिला होता !!

अशा संशयाच्या व अविश्वासाच्या वातावरणामध्ये रामाच्या मागे सीतेचें अयोध्येमध्ये राहणें व लक्ष्मणाचें राहणें ही गोष्ट घडणें अशक्यच होतें. भरताने सीतेची पूजाच केली असती, हें खरें आहे; पण ही गोष्ट या वेळीं अयोध्येत बोलणार कोण व कोणी सांगितली तर तीवर विश्वास तरी ठेवणार कोण ? वसिष्ठानी भरताचा निर्वाळा दिलेला आहे. पण त्याकडे वरील अविश्वासाच्या वातावरणामुळे कोणीहि यत्किंचित् सुद्धा लक्ष्य दिलें नाही.

सीता व लक्ष्मण यांनी वनांत जाण्याचा जो दृष्ट धरला, त्याला हें अविश्वासाचें वातावरणच मुख्यतः कारण आहे. राजघराण्यांमधील भावाभावांच्या संबंधाने असेच गैरसमज चट्टांकडे पसरलेले असतात व एक भऊ गादीवर बसतांच दुसरे भऊ बाहेर जाऊन राहूं लागतात. जर एका भावासाठी दुसऱ्यास वनवास भोगण्याची पाळी आली, तर दुसरा कितीहि निरपराधी असला, तरी त्यासंबंधी

गैरविश्वासच तेथे वाढत जातो व कोणाचें सरळ भाषणही तेथे कोणास समजे-  
नासें होतें. हें आपण आजही पाहतों. तीच इतिहासाची पुनरावृत्ति आपण येथे  
पहात आहों.

भरतासंबंधी गैरविश्वास दशरथ, राम, कौसल्या, सीता व लक्ष्मण यांच्या  
अन्तःकरणांत कर्माधिक. प्रमाणाने वसत होता, हें आपण येथे पाहिलें आहे.  
रामाचें बोलणें फारच सावधपणाचें असल्याने त्याच्या भाषणांत तो सर्वांत कर्मा  
व्यक्त झाला असून लक्ष्मणाच्या भाषणांत तो सर्वांत अधिक व्यक्त झाला आहे.  
सीता व लक्ष्मण यांनी वनवासांत जाण्याचा जो हट्ट धरला, त्याला असें हें परस्पर  
अविश्वासाचें मुख्य कारण आहे. भरताबद्दल गैरसमज यांपैकी कोणाच्याही  
मनांत नसता, तर यांनी कदाचित् वनांत जाण्याचा हट्ट धरलाहिनसता. तसेंच  
दशरथाने भरतास १२ वर्षे मावळ्याकडे पाठविला, तो तिकडे पाठविला नसता व  
भरत जर येथे अयोध्येंतच असता, तर त्याने वेळीच आपल्या आईस प्रतिबंध  
करून वनवासाचें रामावरचें संकट टाळलेंहि असतें.

दशरथाने भरताला आजोळीं पाठवण्याची जी दक्षता आपल्यापरी दाखवली,  
त्याच कारणाने भरत दूर राहिला व योग्य वेळीं तो आपल्या आईस आवरूं  
शकला नाही. त्याचमुळे भरतासंबंधी असे व इतके गैरसमज वाढले व ते या  
तिघांस वनवासांत जाण्यास शेवटीं कारण झाले. राजकारणी पुरुष एखादी गोष्ट  
फार शहाणपणाने म्हणून करतात, पण तीच त्यांच्याविरुद्ध जाते, तसें येथे  
झालें आहे. भरतामुळे रामाच्या राज्याभिषेकामध्ये विघ्न येऊं नये, म्हणून भरतास  
दशरथाने १२ वर्षे अयोध्येबाहेर ठेवले, पण त्याचमुळे योग्य वेळीं कैकेयीस आवर-  
णारा कोणीहि अयोध्येंत राहिला नाही, तिघांस वनवासास जावें लागलें व शेवटीं  
दशरथास मृत्युच्या घरीं जावें लागलें ! भरत अयोध्येंत असता, तर बहुधा ही  
सर्व आपत्ति त्याच्या सरळपणाने टळली असती.

कोणी असें म्हणतिल की, भरतही कदाचित् कैकेयीस मिळाला असता व  
तिचा पक्ष अधिक बळावला असता. पण भरतासंबंधाने संशय यावा, असें एकही  
भरताचें वाक्य सर्व रामायणांत नाही; तेंव्हा भरत कैकेयीचा पक्ष बळावण्यास  
कारण झाला असता, असें मानण्यास मुळीच आधार नाही.

## वनवास.

राम, पाण्डव व नल यांचे वनवास आपल्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत. ज्याला त्याला 'वनवास'च करावयास लावण्याने या दण्डांतील वैविध्य नाहीसं झालें आहे. नळाच व दमयंतीचा वनवास हा अत्यंत कष्टदायक होता, तसाच तो रामाचा व सीतेचाही कष्टतर होता. धर्मराज आदि पांडवांचा वनवास मात्र त्यांच्या राजेपणांमुळेच कष्टदायक मानला पाहिजे. कारण धर्मराजाच्या पंक्तीस हजार पांचशे पान प्रत्येक दिवशी जेवत असे. ही संख्या केव्हा केव्हा पांच सह हजारापर्यंत पोचली होती. ज्यांच्या पंक्तीस रोजचे पांचशे पात्र जेवतें, एवढा ज्याच्या स्वयंपाक-घरांतील प्रबंध मोठा आहे, तो त्याचा वनवास म्हणजे राम व नल यांच्याशी तुलना करतांना वनवासच नव्हे, असें वाटतें. धर्मराजाच्या वनवासांत हजार पांचशे ऋषि पंक्तीला असत, दुपारपर्यंत यज्ञाची अनुष्ठाने चालत व तिसऱ्या प्रहरा कथा, कीर्तने, प्रवचने व नाना शास्त्रीय विषयांचे शास्त्रार्थहि होत असत. धर्मराजाची १२ वर्षे हि अशी हजार पान्वशे विद्वानांच्या सहवासांतच गेली ! धर्मराज जर आपल्या राजवाड्यांत असता, तर त्यास असा व इतका ऋषींचा सहवास लाभला नसता. हा धर्मराजाचा वनवास होय ! याला काय वनवास म्हणावयाचें ?

राजवाडे, राजवैभव व राज्याची उलाढाल एवढेंच काय तें धर्मराजाला या वेळीं कमी होतें. बाकी १२ हि वर्षांच्या वनवासांतिल धर्मराजाचा कार्यक्रम मोठ्या थटांतच गेलेला आहे. वनवासाचें जें दुःख नल व राम यांनी भोगलें, तसलें दुःख धर्मराजाच्या वाड्यास आलेलें नाही. एक वर्ष अज्ञातवास हा मात्र त्यास कष्टाचा वाटला असेल; पण तोही राजाच्या पंक्तीला बसून गेला आहे. राजांना राज्य नसलें तर जे कष्ट होतात, ते कष्ट फारच जाचक वाटतात. पंक्तीस हजार ब्राह्मण जेवीत आहेत, याने त्यांस समधान मिळणें शक्य नसतें. यामुळे धर्मराज आदि पाण्डवांस कष्ट झाले असतील. पण जेव्हा आपण रमव नल यांच्या वनवासची तुलना करतो, तेव्हा पांडवांचा वनवास हा 'अरण्यांतील सहली-संरखा दिसतो.

हरिश्चन्द्रालाहि थोडासा वनवास झालेला आहे व तो थोडा असला तरी अत्यंत

त्रासाचा व विपत्तीचा झालेला आहे. नलाला कोणी मदत करील तर त्यास मोठा दण्ड केला जाईल असे त्याच्या भावाने सर्वत्र घोषित केले होते. यामुळे नलाला फा च त्रास झाले. रामाला सर्व लोक हवी ती मदत करावयास तयार होते व रामाला मदत करणारांस कोणीहि त्रास दिला नसता. पण रामच स्वतः नागरिक भोग कोणी दिले तरी ते घेत नसे, नगरांत रहात नसे व कोणी सुग्रास अन्न आदि पदार्थ दिले तरी तो त्यांचा स्विकार करीत नसे. रामाने स्वतः जितकें कसोशीने व धर्म म्हणून वनवासाचें व्रत पालन केले तितकें दुसऱ्या कोणीहि केले नसेल.

दशरथाचें किंवा भरताचें राज्य संपल्यावर दुसऱ्यांच्या राज्याजवळ पोचल्या-नंतरहि जें रामाने वनवास-व्रत कसोशीने पाळलें, त्याचें आश्चर्य वाटतें ! गुहाच्या भेटाच्या वेळीं किंवा सुग्रीवाच्या राजधानीजवळ रहात असताना व रावणवधानंतर त्रिभीषणाच्या राज्याभिषेकाच्या वेळीं रामाने नगरांत प्रवेशही केला नाही, नागरिक भोगांना स्पर्शहि केलेला नाही, हा रामचा आत्मसंयम फारच विलक्षण आहे.

किष्किधेंत किंवा लंकेंत रामाने नगरांत प्रवेश केला कीं न केला, याची वार्ताही कैकेयीस अयोध्येत समजली नसती. अशा वेळीं भोगाव्याची शिक्षा किंवा केलेल्या प्रतिज्ञेचा भोग अगदीं कसोशीने करणें, हें खरोखरच आश्चर्य करण्याजोगें आत्मनियमनाचें उदाहरण आहे.


सध्या जर एखाद्या राजाने अशी वनवासाची शिक्षा एखाद्यास दिली, तर तो शिक्षा भोगणारा कदाचित् त्या राजाच्या हद्दींत वनांत राहण्याचें सोंग करील; पण दुसऱ्या राजाच्या हद्दींत जातांच तेथे नगरांत जऊन आनंदांन कालक्रमणा करण्याचा यत्न करील व सध्याचा राष्ट्रांतरीय कायदा असें करण्यास अनुकूल ही आहे. हद्दपार केलेले लोक परराष्ट्रांत स्वतंत्र नागरिक म्हणून सध्या राहू शकत त. गम हा हद्दपार केलेला इसम असल्यामुळे सध्याच्या काळांत त्यास दुसऱ्या राज्यांत सुखने राहण्याचा हक्क आहे, तसा तो पूर्वी कां नसावा, हें समजत नाही. पण पूर्वीचे लोक केलेली प्रतिज्ञा स्वतःच कसोशीने पाळत असत. या कारणांमुळे त्यांच्यावर दुसऱ्याचें नियंत्रण असण्याची आवश्यकता नसे.

## स्वयंशासित समाज.


‘स्वाराज्य’ व्यवस्था ती हीच होय. या व्यवस्थेमध्ये प्रत्येक मनुष्य स्वतःच्या वचनाने बांधलेला असतो व परलोकाच्या भयाने त्याचें या लोकांतील वर्तन नियंत्रित होत असतें. यामुळे रामाला एकदा सांगितलें की, यापुढे नगरांत रहावयाचें नाही, नागरिक सुखें भोगावयाचीं नाहीत, वनांत रहावयाचें व वन्य आहारच घ्यावयाचे. हें ऐकल्यानंतर रामाने तसें मान्य करून तसें करीन असें वचन दिलें म्हणजे झालें. तसें घडणारच याविषयी सर्वांची खात्री असणार. जनतेच्या इतर सर्व व्यवहारामध्येहि पूर्वी अशीच स्वयंनियंत्रणा असे ‘स्वयं-शासन’ असें याला म्हणतां येतें. यालाच ‘स्वाराज्य’ असें म्हणतात. या स्वाराज्यांतील प्रत्येक मनुष्य स्वयंशासित असतो. त्याचेंच नांव स्व-राज्य होय. व्यवहार चालण्यास दुसऱ्याच्या शासनाची आवश्यकताच येथे नसते. मनुष्यां-तांल पारस्परिक व्यवहार स्वयंशासनाने चालले म्हणजे तेथील राज्य-शासनाला फारसा खर्चहि येत नाही. ज्याचा तो योग्य रीतीने व आपऱ्या मर्यादेनेच वागणार. जेथे दुसऱ्याच्या नियंत्रणाची आवश्यकता असते, तें ‘परराज्य’ व जेथे स्वतःचेंच नियंत्रण स्वतःवर असतें व या स्वयंनियंत्रणानेच सर्व व्यवहार चालतात, तें ‘स्व-राज्य’ होय. रामाच्या वेळीं अशी स्वयंशासित सर्व प्रजा होती. हेंच सत्य-युग होय.

सत्य-युगामध्ये सर्व लोक स्वयंशासित होते. ज्याचें त्याचें आचरण स्वतःच्य धर्मबुद्धीनेच नियंत्रित होत असे. म्हणून त्या काळच्या जनतेस अधिक सुख मिळत होतें. हळूहळू आपणावर दुसऱ्याचें नियंत्रण असलें तरच नीट आचरण घडाचें, अशी अवनतिकारक विचारसरणी वाढली, यामुळे सात कुलपांत व सात पाहण्यांत ठेवलेला कैदीहि आज फरारी होतो; पण राम अगदी मोकळा असतांहि स्वतःच्या वचनाने स्वयंशासित होत असल्याने तो आपलें वचन पालन करी व त्यावर देखरेख ठेवण्याचें दुसऱ्यास कारण पडत नसे. हा दोन काळांतील फरक पाहण्या-सारखा आहे.

राम व लक्ष्मण यांनी मिळून नवीन राज्यही आपल्या शौर्याच्या जोरावर



रामायण वनवासाचा मार्ग.





स्थापन केलें असतें. पण वचनभंग होईल, यासाठी त्यांनी मोजून १४ वर्षे नगराबाहेर काढलीं! लक्ष्मणाला हद्दपारी झालेली नव्हती. तो स्वखुशीने वनवासांत गेला होता. म्हणून तो केव्हा केव्हा नगरामध्ये जात असे. या रीतीने तो किष्किंधा व लंका या नगरींत गेला होता. पण रामाने १४ वर्षेपर्यंत कोणत्याही नगरांत पाय ठेवला नाही !!! केवढा हा संयम आहे तो पहा.

पांडवांचेहि तसेच आहे. पांचही पांडव आपल्या शौर्याने नवे राज्य स्थापून शकले असते. पण १२ वर्षे वनवास पतकरला, तो तसा अक्षरशः त्यांनी पाळला. सध्या राजांच्या वचनांला व संधीच्या कागदांना कचऱ्यांतील कपट्यांचीहि किंमत राहिलेली नाही व आपलें वचन मानलेंच पाहिजे असें कोणीहि समजत नाही व यालाच प्रगति व सुधारणा असेहि मानण्यांत येत आहे ! पण यामुळे मानवी जिवनांत किती दुःखाची भर पडली आहे तें पहावें, म्हणजे वचन पालन करणें व सर्व मानव स्वयंशासित होणें, धर्माचें शासन सर्व मानवांवर होणें, हें मानवांच्या सुखास कारण होणारें कसे आहे, तें समजून येईल.

कितीहि प्रयत्न केला तरी यच्चयावत् मानव या प्राचीन अर्थाने स्वयंशासित होतांल असें नाही; कारण सत्त्व, रज व तम हे तीन गुण मानवांमध्ये राहणारच. यामुळे रज व तमाचें अंशतः व्यक्तीकरण रावणासारख्यामध्ये दिसणें स्वाभाविक आहे. पण सत्त्वबहुल-समाज बनवतां येणें शक्य आहे. सध्या रजोगुण वाढीस लागला आहे; तेथे सत्त्वगुण समाजांत वाढवतां आला, तर पुनः स्वयंशासित व धर्मशासित समाज बनतां येणें शक्य आहे. श्रीरामचन्द्राच्या वेळीं असा सत्त्वबहुल समाज असल्याचें दिसत आहे. यामुळेच दशरथ व राम आपलें वचन कसोशीने पालन करीत असलेले त्या वेळीं दिसत आहेत व वचनपालनामुळे येणारी सर्व आपत्ति ते सोशीत असलेले दिसत आहेत. थोरांची हीं उदाहरणें सर्वकालीं जनतेस मार्गदर्शक होणारी आहेत.

## वनवासांतील सामान.

रामाने वनवासांत आपल्याबरोबर काय काय सामान घेतलें होतें; हेहि येथे पाहिलें पाहिजे—

म० ३४ (अयोध्या)

ये च राज्ञो ददौ दिव्ये महात्मा वरुणः स्वयम् ।

जनकस्य महायज्ञे धनुषी रौद्रदर्शने ॥ २९ ॥

अभेद्ये कवचे दिव्ये तूष्णी चाक्षय्यसायकौ ।

आदित्यविमलामौ द्वौ खड्गौ हेमपरिष्कृतौ ॥ ३० ॥

सत्कृत्य निहितं सर्वमेतदाचार्यसञ्चानि ।

सर्वमायुधमादाय क्षिप्रमात्रज लक्ष्मण ॥ ३१ ॥

( अयोध्या. ३१ )

तथैवायुधजातानि भ्रातृभ्यां कवचानि च ।

रथोपस्थे प्रविन्यस्य सचर्म कठिनं च यत् ॥ ३५ ॥

( अयोध्या. ४० )

“ ( १ ) जनकाच्या महायज्ञामध्ये दिसण्यांत भयंकर अशीं प्रत्यक्ष वरुणाने दिलेलीं दोन धनुष्यें, ( २ ) दोनही दिव्य अभेद्य कवचें, ( ३ ) अक्षय बाणांनी भरलेले दोनही माते व ( ४ ) सुवर्णाने मढवलेलीं खड्गें, हीं इतकीं आयुधें आचार्याच्या घरीं सत्कारपूर्वक ठेवलीं आहेत, तीं सर्व आयुधें घेऊन लवकर ये. ” असें रामाने लक्ष्मणास सांगितलें आहे व त्याप्रमाणे लक्ष्मणाने हीं सर्व आयुधें आणलीं आहेत व हीं त्यांनी आपल्या बरोबर वनांत नेलीं होतीं. तसेंच—

सर्वाण्येवानुजानामि श्रीराण्येवानयन्तु मे ।

खनित्रपिटके चोभे समानयत गच्छत ॥ ४ ॥

( अयोध्या. ३७ )

‘ मी फक्त वत्कलें बरोबर घेणार, आणखी कांही मला नको. तसेंच कुदल व पेटारा हीं दोन मात्र मला आणून या. ’ कुदल ही वन्य मुळें खोदण्यासाठी व तीं साठवून ठेवण्यासाठी पेटारा, अशा दोन वस्तु रामाने बरोबर नेण्यासाठी मागून घेतल्या. कुन्हाडही घेतली असली पाहिजे. कारण कुन्हाडीने झाडें तोडून, राहण्यासाठी उत्तम झोपडी लक्ष्मणाने बनवल्याचा उल्लेख आहे व चित्रकूटाला जाण्याच्या पूर्वी नदीपार करण्यासाठी लाकडे तोडून नदीवर ताफाही त्यांनीं बनवला होता, असा उल्लेख आहे.

कैकेयीने जेव्हा वत्कलें निर्लेजपणाने आणून दिलीं, त्या वेळीं तीं रामलक्ष्मण

नेसले, पण सीतेला वल्कलें नसण्याचा अभ्यास नसल्याने ती वल्कलें हातांत घेऊन उभी राहिली व म्हणाली ' हें कसें बरें नसावें ?' ही सीतेची स्थिति पाहून वसिष्ठांस फार वाईट वाटलें व ते म्हणाले—

अथोत्तमान्याभरणानि देवि देहि स्नुषायै व्यपनीय चीरम् ॥३४॥

एकस्य रामस्य वने निवासस्त्वया वृतः केकयराजपुत्रि ।

विभूषितेयं प्रतिकर्मनित्या वसत्वरण्ये सह राघवेण ॥३५॥

यानैश्च मुख्यैः परिचारकैश्च सुसंवृता गच्छतु राजपुत्रि ।

वस्त्रैश्च सर्वैः सहितैर्विधानैर्नय वृता ते वरसंप्रदाने ॥३६॥

(अयोध्या. ३७)

' हे कैकेयि ! तूं एका रामालाच वनवास मागून घेतला आहेस. सीता ही स्व-  
खुषीने वनांत चालली आहे, म्हणून जीं वस्त्रें व आभूषणें सीता नेहमी घालते,  
तीं परिधान करून सीता रामाबरोबर वनांत जाऊं दे. उत्तम वाहनें, सेवक, सर्व  
वस्त्रें व इतर आवश्यक सामानसुमान घेऊन चांगल्या बंदोबस्ताने सीता वनांत  
जाऊं दे.'

याप्रमाणे सीतेविषयी वसिष्ठाने अशी रदवदली केली. दशरथानेहि त्यास अनु-  
मति दिली व म्हटलें—

वासांसि च वरार्हाणि भूषणानि महान्ति च ।

वर्षाण्येतानि संख्याय वैदेह्या क्षिप्रमानय ॥ १५ ॥

(अयोध्या. ३९)

आरुरोह वरारोहा कृत्वालंकारमात्मनः ॥ १३ ॥

वनवासं हि संख्याय वासांस्याभरणानि च ॥

भर्तारमनुगच्छन्त्यै सीतायै श्वशुरो ददौ ॥ १४ ॥

[ अयोध्या. ४० ]

' उत्तम वस्त्रें, बहुमूल्य भूषणें १४ वर्षें वनांत रहावयाचें आहे, हें जाणून  
सीतेसाठी आणून द्या,' असें दशरथाने म्हणतांच सेवकांनी तें सर्व आणून सीतेला  
दिलें व सीतेने तीं आभूषणें आपल्या शरिरावर धारण केलीं, तेव्हा ती  
सूर्याप्रमाणे तेथे चमकूं लागली.

चवदा वर्षांपर्यंत पुरतील इतकी लुगडीं सातेला मौजूद दिली, असें येथे मोघम म्हटलें आहे; किती दिलीं त्यांची संख्या येथे दिलेली नाही. स्त्रियांना वर्षांला दोन लुगडीं तरी लागतात. वनवासांत प्रवासाची धावपळ असल्यामुळे लुगडीं फाटण्याचा संभव अधिक, यामुळे कांही अधिक लुगडींही घेतलीं असतील. निदान वीसपंचवीस तरी लुगडीं घेतलीं असावीं.

इतक्या लुगड्यांचें वजन ३०।४० शेर होणें स्वाभाविक आहे. कुदळ व पेटारा व आयुधें यांचेहि कांही वजन होईलच. रामाची तलवार व धनुष्य स्वतः रामाने घेतलें, तर लक्ष्मणाचीं आयुधें व हा पेटारा, कुन्हाड कुदळ व हीं २०।२५ वज्रें इतकें वजन लक्ष्मणास उचलावें लागलें आहे. सातेंकडून आपल्या सर्व लुगड्यांचें गाठोडें उचललें जाण्याचा संभव नव्हता. यासाठी जेव्हा रथ परत फिरला, त्या ठिकाणापासून लक्ष्मणानेच हा मण दीड मणाचा भार वाहिलेला आहे, हें उघड आहे. राजपुत्राची कार्यक्षमता कशी होती, तें येथे दिसत आहे.

### वनांतील भोजन.

राम वनामध्ये असतांना कोणतें अन्न खात होता, हा एक बिकट प्रश्न आहे. त्याचा विचार येथे आता केला पाहिजे. कौसल्येच्या महालांत राम गेला, तेव्हा तो आपल्या आईस म्हणाला—

गमिष्ये दण्डकारण्यं किमनेनासनेन मे ।

विष्टरासनयोग्यो हि कालोऽयं मासुपस्थितः ॥ २८ ॥

चतुर्दश हि वर्षाणि वत्स्यामि विजने वने ।

कन्दमूलफलैर्जीवन् हित्वा मुनिवदामिषम् ॥ २९ ॥

आसेवमानो वन्यानि फलमूलैश्च वर्तयन् ॥ ३१ ॥ (अयो. २०)

सीताही वनवासांतील जेवणासंबंधी म्हणत आहे, तें हें आहे—

फलमूलाशाना नित्यं भविष्यामि न संशयः ॥ १६ ॥

(अयोध्या ० २७)

राम वनवासाचें दुःख कसें असतें, तें सातेला समजाऊन देत असतांना म्हणत आहे—

सुप्यते पर्णशय्यासु स्वयंभग्नानु भूतले ॥ १६ ॥  
फलैर्बृक्षावपतितैः सीते दुःखमतो वनम् ॥ १७ ॥

(अयोध्या. २८)

सीता पुनः हें ऐकून रामाला म्हणते—

आर्तवान्युपभुञ्जाना पुष्पाणि च फलानि च ।  
मत्कृते न च ते शोको न भविष्यामि दुर्भरा ॥ १२ ॥

(अयोध्या. ३०)

गुहाजवळं राम पोचला, तेव्हा गुहाने रामाच्या आदरसत्कारासाठी पुष्कळ खाण्यापिण्याचे पदार्थ आणले, ते पाहून राम म्हणतो—

यत्त्विदं भवता किञ्चित् प्रीत्या समुपकल्पितम् ।  
सर्वं तदनुजानामि नहि वर्ते प्रतिग्रहे ॥ १३ ॥

कुशचीराजिनधरं फलमूलाशिनं च माम् ।  
विद्धि प्रणिहितं धर्मं तापसं वनगोचरम् ॥ १४ ॥

(अयोध्या. ५०)

राम भरद्वाज ऋषीला म्हणतो—

पित्रा नियुक्ता भगवन् प्रवेक्ष्याम तपोवनम् ।  
धर्ममेवाचरिष्यामः तत्र मूलफलाशनाः ॥ १६ ॥

तस्य तद्वचनं श्रुत्वा राजपुत्रस्य धीमतः ।  
उपानयत धर्मात्मा गां अर्घ्यं उदकं ततः ॥ १७ ॥

नानाविधानन्नरसान् वन्यमूलफलाश्रयान् ।  
तेभ्यो ददौ तप्तपा वासं चैवाभ्यकल्पयत् ॥ १८ ॥

(अयो० ५४)

असा सहा ठिकाणी निरनिराळ्या वेळीं रामाला वनांत काय काय खावें लागेल, त्याचा उल्लेख आलेला आहे व या सर्व ठिकाणी 'कन्द, मूल, फूल व फल खाऊन (मुनिवत् आमिषं हित्वा) मुनीप्रमाणे मांस सोडून राहण्याचा उल्लेख आलेला आहे. वल्कलें व कृष्णाजिनें पांघरणें व दर्भासनावर बसणें इतका आणखी उल्लेख आहे. या कारणासाठी गुहाने आणलेलें खाद्यपेय रामाने घेतलें नाहीं.

रामाने न घेतल्यामुळे लक्ष्मण व सीता यांनीहि घेतले नाही. नाहीतर त्यांना तें घेण्यांत नियमाप्रमाणे कांही हरकत नव्हती. सीता तर वन्य वेषामध्ये नव्हतीच व तिला वनवासाची आज्ञा झाली नसल्याने तिला तें अन्न घेतां आलें असतें: पण पतीला जें सुख मिळत नाही, तें पत्नीने भोगणें योग्य नव्हे, म्हणून सीतेनेहि तें घेतलें नाही.

रामाच्या वनांत येण्याचा वृत्तांत ऐकल्यानंतर भरद्वाज मुनींनी रामाच्या स्वागतासाठी वनांतील मुळें व फलें यांच्या योगाने तयार केलेले नाना प्रकारचे अन्नरस राम, लक्ष्मण व सीता यांस दिले. गाई, अर्ध्य व उदकही दिलें. यावरून गाईचें दूध, दही, लोणां किंवा तूप खाण्यास वनवासांत प्रत्यवाय नव्हता, असें दिसतें.

या ठिकाणीं भरद्वाजांनी रामाला मधुपर्कासाठी गाय आणून दिली, असा उल्लेख आहे. रामाने आपण तपस्वी लोकांचा धर्म आचरणार व फक्त कंदमूलकलांचा आहार करणार, असें म्हटल्यानंतर भरद्वाजांनी गाय दिली आहे. यावरूनही मधुपर्कासाठी आणलेली गाय मारण्यासाठी नसून ती फक्त दुग्धपानासाठीच होती, असें दिसतें व केवळ धारोष्ण गोदुग्धाने मधुपर्क होणें शक्य आहे, असेंहि वाटतें. जे लोक मधुपर्क हा मांसाशियाय होतच नाही, असें समजतात, त्यांनी हा प्रसंग अवश्य पहावा. येथे 'निरामिष भोजन करणार' असें म्हटल्यानंतर भरद्वाजांनी गाय आणून उभी केली आहे व ती कापलेली नसून, ती तशीच जिवंत परत नेली आहे. यावरून मधुपर्कासाठी मांसाची आवश्यकता नाही, असें ठरतें व केवळ दुग्धग्रहणानेहि मधुपर्क होऊं शकतो, हेंहि येथे ठरतें. तात्पर्य, राम असंदिग्ध रीतीने म्हणत आहे की, आपणांस मुनिजन ज्या धर्मपद्धतीने वान-प्रस्थाश्रमांत धर्माचरण करतात, तसें वनांत रहावयाचें आहे. हें जर खरें मानलें, तर मग पुढील टीकाकारांच्या वचनांची अडचण येते—

वरील ( अयोध्या कांड ५४। १७ मधील ) 'गां' शब्दाचा अर्थ सर्व टीकाकार 'महोक्ष' ( म्हणजे मोठा हृष्टपुष्ट बैल ) असा करतात. स्मृतीमध्येहि मधुपर्काला गायच लिहिलेली आहे—

**गोमधुपर्काहो वेदाध्यायी आचार्य ऋत्विक् स्नातको राजा वा धर्मयुक्तः ।**

‘गाय आणून मधुपर्क करावयाचा, तो वेदाध्यायी, आचार्य, ऋत्विज, स्नातक च धार्मिक राजा यांसाठी करावयाचा असतो.’ हें स्मृतिवचन देणारेच ‘गां’ चा अर्थ ‘बैल’ असा करित आहेत ! तसेंच ( अथो. २० । २९ मधील ) ‘ **हित्वा मुनिवत् आमिषं** ’ याचा अर्थ असा पुढे दिल्याप्रमाणे ते करित आहेत—

**तिलकटीका**— मुनिवदामिषं सूदैर्विशिष्टसंस्कारसंस्कृतं मांसम् ।

**रामायणशिरोमणिटीका**— आमिषं राजभोग्यं वस्तु हित्वा त्यक्त्या.

**गोविंदराजटीका**— आमिष शब्देन सूदैः संस्कृतं मांसमुच्यते केवलं मांस-  
स्वीकारस्योत्तरत्र वक्ष्यमाणत्वात् । ( २० । २९ )

‘ आमिष ’ म्हणजे स्वयंपाकी लोकांनी विशेष मसाले वागैरे घालून अनेक संस्कार करून तयार केलेले, राजेलोकांनी भक्षण करण्यास योग्य मांस होय. कारण रामाने वनामध्ये मांस खाल्ल्याचे अनेक उल्लेख आहेत. तेव्हा ‘ **आमिषं हित्वा** ’ चा अर्थ ‘ मांसाचा संपूर्ण त्याग करून ’ असा अर्थ न करता ‘ राज-भोग्य सुसंस्कृत मांसाचा त्याग करून ’ असा अर्थ करावा, असे टीकाकारांचें म्हणणें आहे. टीकाकारांना तरी असा अर्थ करण्याचें कारण असे आहे की, पुढे अनेक ठिकाणी रामाने हरणांची शिकार करून मांस खाल्ल्याचे अनेक उल्लेख आलेले आहेत. तेव्हा त्या वचनांशीं या वचनाची संगति लावावयाची असतांना ‘ आमिष ’ शब्दाचा असा अर्थ करणें टीकाकारांना भागच पडलें आहे.

**वानप्रस्थाचें व्रत.**

हा टीकाकारांचा अर्थ खरा धरतां येतो की काय, हें पाहण्यासाठी वानप्रस्था-श्रमी तापसी कसला आहार करित असत, तें पाहिलें पाहिजे. तें मनुस्मृतीप्रमाणे पहा. राम म्हणत आहे की, ( **मुनिवत् वत्स्यामि** ) मुनीप्रमाणे मी वनांत राहीन, वन्य कन्द-मूल, फल खाईन, आमिष मांस सोडीन, वृक्षावरून पडलेलीं फळें खाईन, ऋतूमध्ये जीं मुळें व फळें उत्पन्न होतील, तीं खाईन; तपोवनांतील धर्म आचरीन. या म्हणण्यांत अमूक तऱ्हेचें मांस खाईन, असा उल्लेख मुळीच नाही; पण तसा अर्थ करून रामाला मांस भक्षणास मोकळीक होती, असें टीका-

कारांचें म्हणणें आहे. यासाठी वानप्रस्थधर्मासंबंधाने स्मृतिकारांचें काय म्हणणें आहे, तें आपण पाहू—

मनुस्मृतीच्या आठव्या अध्यायांत वानप्रस्थाश्रमी मनुष्याने कसे वागावे, तें दिलें आहे, तें पहा—

वानप्रस्थ-आश्रम स्वीकारल्यानंतर नगरांत राहून जें भोजन करण्यांत येतें, त्या भोजनाचा त्याग करावा. ( संत्यज्य त्राभ्यं आहारं !' ३ ), सर्व नागरिक उपभोगाच्या वस्तूंचा त्याग करावा, इच्छा असेल तर बायकोला बरोबर घ्यावी, इच्छा नसेल तर मुलाजवळच बायको ठेवावी. अरण्यांत जावें व तेथे इंद्रियसंयम करून रहावें. अरण्यांत उगवणाऱ्या नाना प्रकारच्या धान्यांनी, सुनींना योग्य असणाऱ्या पवित्र फळें, फुलें व झाका यांनी पंच-यज्ञ करावे. ऋग्चर्म, वल्कलें व जटा यांचें धारण करावें. तीन वेळा स्नान करावें व श्मश्रु, नखें व केस वाहू द्यावे; स्वतः खाण्यासाठी जें मिळालें असेल, त्यांतूनच कांही भाग दुसऱ्यांसाठी अर्पण करावा. वेदाध्ययन व इंद्रियदमन करावें. सर्वांशी मित्रभावाने वागून दान द्यावें. दान घेऊं नये. हृदयांत दया धरावी. ऋतुकालीं उत्पन्न होणाऱ्या सुनींनी स्वीकार करण्यास योग्य अशा अन्नानेच सर्व यज्ञ करावे. (वर्जयेत् मधु मांसं च । १४ ) मधु व मांस यांचा त्याग करावा. अपवित्र शाकभाज्याही घेऊं नये. नीवार आदि धान्यें, पुष्कळ दिवस टिकणाऱ्या भाज्या, फुलें व फळें घ्यावीं, पण आश्विन महिन्यापर्यंतच तीं संपवावीं; शिल्लक राहिली, तर तीं टाकून नवीं घ्यावीं. वखेंही याच महिन्यांत नवीं घ्यावीं. शेतकऱ्याने पिकविलेलीं धान्यें घेऊं नयेत. नांगरलेल्या जमिनींत तयार झालेलीं फुलें व फळें घेऊं नयेत. वनांत उत्पन्न झालेलीं धान्यें शिजवून घ्यावीं किंवा ऋतूमध्ये पिकलेलीं फळें घ्यावीं. दगडाने कुटून धान्य घ्यावें. झाडावर पिकून खाली पडलेलीं फुलें, फळें व इतर मुळें सेवन करावीं. ( मनुस्मृति ८१-३० )

या वानप्रस्थ वैखानस तापसी वृत्तीने राहण्याचीच पुनरावृत्ति रामाच्या वरील भाषणांत आहे. मनुचें म्हणणें व रामाचें म्हणणें जवळ जवळ एक आहे. 'वर्जयेत् मधुमांसं' असें मनुने म्हटलेलें आहे व रामाने 'हित्वा मुनिवद् आमिषं' असें म्हटलें आहे. मनुने अमूक मांस खावें व अमूक खाऊं नये, असें



म्हटलेलें नाही. तसेंच तें रामानेहि म्हटलेलें नाही. मग आमिष शब्द विशेष सुसंस्कृत मांसाचा वाचक मानावा व त्यावरून रामाला मसाले न घातलेलें मांस म्हणजे नुसतें विस्तवावर भाजलेलें मांस खावयास मोकळीक होती, असा जो टीकाकारांनी अर्थ केला आहे, तो बरोबर दिसत नाही.

रामायणांत रामाने मांस खाल्ल्याचे अनेक उल्लेख पुढे येणार आहेत. ते सर्व जर प्रक्षिप्त न मानलें तर टीकाकारांच्या म्हणण्याप्रमाणेच अर्थ करणें भाग आहे, हें खरें आहे; पण तसें मानले तर रामाने (मुनिवत्) मुनिप्रमाणे (तापसं) वानप्रस्थ व्रत पाळलें नाहीं असें होतें. मुनीप्रमाणे वैखानसी तापसी वानप्रस्थी व्रताने राम राहिला असेल, तर त्याने मांस खाल्लें नाही, असें मानून मांसाशनाचे पुढचे सर्व उल्लेख प्रक्षिप्त मानावे अथवा मांस खाल्लें, असें मानून पहिली प्रतिज्ञा चुकीची मानावी अथवा कडक वानप्रस्थाश्रमाचें तरी पालन केलें नाही, असें मानावें. कांहीतरी व कोठेतरी चूक मानल्याशिवाय गत्यंतर नाही.

वनांत असतांना रामाने मांस खाल्लें, असें जर मानलें तर (अयोध्या. १०३) २९-३०) मध्ये त्याने दशरथाचें श्राद्ध केलें, असा उल्लेख आहे. येथे वडिलांच्या नांवाने त्याने इंगुदी, बोरें व सांवे यांचे पिंड दिले आहेत व रडत असें म्हटलेलें आहे की, 'जें अन्न मी खात आहे, तें मी तुम्हास अर्पण करीत आहे. हें प्रिय करून घ्या.' जर रामाच्या जेवणांत मांस येत असतें, तर असे दीनपणाचे उद्गार त्याने काढले नसते. तो मांस खात असता, तर मांसमिश्रित पिठाचे पिण्ड त्याने दिले असते. मांसाहारी लोक मांसाज्ञाने श्राद्ध करूं शकतात. आपण स्वतः मांस खाऊन तें पितरांस न देणारा राम नव्हता.

तात्पर्य हें की, रामाने जर मांस खाल्लें असेल, तर त्याने वैखानस वानप्रस्थ तापसी व्रताचें आचरण कडकपणाने केलें नसेल अथवा तें तसें केलें नसलें, तर प्रथम केलेली प्रतिज्ञा तरी टीकाकार म्हणतात तशी दिल्या अर्थाची असेल, असें मानल्याशिवाय रामायणांतील पूर्वापर विधानांची नीट संगति लागत नाही.

रामायणामध्ये जे उल्लेख श्रीरामाच्या मृगवधाचे येतात, ते असे आहेत—  
तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान् वराहं ऋश्यं पृषतं महारुरुम् ।  
आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ वासाय काले ययतुर्वनस्पतिम् ।  
(अयोध्या. ५२।१०२)

‘क्षुधेने पांडिल्लिया रामलक्ष्मणांनी तेथे ऋश्य, पृषत व महारुह अशीं तीन जातींचीं हरिणें मारलीं. एक डुकर मारला. त्यांच्या मांसाचा सत्वर स्वीकार केला आणि ते वास्तव्य करण्यासाठीं एका वृक्षासमीप गेले.’ तसेंच—

**क्रोशमात्रं ततो गत्वा भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।  
बहून् मेध्यान् मृगान् हत्वा चैरतुर्यमुनावने ॥**

( अयोध्या. ५५-३२ )

‘एक कोस पुढे जाऊन, रामलक्ष्मणांनी पुष्कळ पवित्र मृगांना मारून, यमुनेच्या वनामध्ये त्यांनी उत्तम विहार केला.’

असे पुष्कळ उल्लेख आहेत. कित्येकांच्या मताने हे सर्व उल्लेख प्रक्षिप्त आहेत व ते असें म्हणतात की, रामाने वनवासामध्ये मांस भक्षण केलें नाहीं. दुसरे असें मानतात की, रामांचा वनवास हा आश्रमधर्माप्रमाणे त्यास प्राप्त झालेला नव्हता; कारण मुलाला मुलगा झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम घ्यावा, अशी स्मृति आहे. तशी वेळ रामाला अजून आलेली नव्हती. हा रामाचा वनवास केवळ वडिलांच्या आज्ञेप्रमाणे स्वीकारणें त्यास भाग पडलें. हा वनवास अकालीं झाला असल्यामुळे वानप्रस्थाचे सर्व नियम पाळणें रामाला आवश्यक नव्हतें. मुलाला मुलगा झाल्यावर योग्य वेळीं वानप्रस्थाश्रम स्वीकारला असतां त्याने शरीरशोषणाचे सर्व नियम पालन करणें योग्य झालें असतें. तसा वानप्रस्थाश्रम स्वीकार करण्यास अजून रामाला २५,३० वर्षांचा अवधि होता. यासाठीं स्मृतीप्रमाणे वानप्रस्थाचा हा काळच नाहीं, तेव्हा ते नियम कडकपणें पालन करणें या वेळीं रामाला बंधनकारक नव्हतें. म्हणूनच रामाने मांसभक्षणादि केलें, तें नियमाविरुद्ध होत नाहीं, असें कांहींचें म्हणणें आहे.

येथे वाचकांसमोर दोनही पक्ष ठेवले आहेत. रामायणांतील वचनें यथाप्रसंगीं पुढे वाचकांच्या समोर येतांलच. तीं पाहून वाचकांनीं या संबंधींचा अधिक विचार करावा.

## श्रीरामाची वनवासांतील दिनचर्या.

### वनवासाच्या पूर्वदिवशीं.

श्रीरामचन्द्राचा वनवास पुष्य-नक्षत्राच्या दिवशीं प्रारंभ झाला. याच दिवशीं त्याचा राज्याभिषेक करण्याचें ठरलें होतें. राज्याभिषेकासाठीं निश्चित केलेल्या दिवशींच त्याला वनवासाला जावें लागलें. या दिवसाच्या पूर्वदिवशीं अर्थात् पुनर्वसु नक्षत्राच्या दिवशीं राजा दशरथाने बोलावलेली राजपरिषद भरली. या परिषदेत मांडलिक राजे, सरदार, महाजन व इतर सर्व सभ्य व मान्य लोक उपस्थित होते. या दिवशीं पुढे दिल्याप्रमाणे कार्यक्रम झाला—

दोन प्रहर दिवस आल्यानंतर दशरथाची राजपरिषद भरली. रामाला राज्याभिषेक करावा कीं न करावा, या विषयाची चर्चा या परिषदेत झाली. सर्वानुमते रामालाच राज्याभिषेक करावा, असें ठरलें. दुसऱ्या दिवशीं पुष्य नक्षत्र आहे व त्याच सुहृतांवर हा राज्याभिषेकसमारंभ करावा, असें सर्वानुमताने ठरलें. या परिषदेत श्रीराम उपस्थित होता. ( या परिषदेचें काम दुपारी सुमारे ३ वाजतां संपलें ).

राजपरिषद संपतांच श्रीराम आपल्या निवासस्थानाला गेला. तो तेथे पोचत आहे, इतक्यांत दशरथाकडून त्यास पुनः बोलावणें आलें. रथांत बसून राम राजवाड्यांत गेला. राजा दशरथ त्यास प्रेमाने भेटला व त्याने रामास थोडासा राजनीतीचा उपदेश करून सांगितलें की, 'भरत येण्यापूर्वी तुझा राज्याभिषेकसमारंभ करून घेण्याचें मी ठरविलें आहे.' इतकें सांगून रामास जाण्यास आज्ञा दिली. राम आपल्या मंदिरांत पोचला. ( सुमारे ४॥ वाजण्याचा समय )

वसिष्ठ ऋषि रामाच्या महालांत येऊन त्यास उपवास वगैरे करण्याचा विधि समजाऊन देतात व परत राजवाड्यांत जाऊन राजास सांगतात की, सर्व ठरल्याप्रमाणे केलें आहे. ( सुमारे ५॥ वाजण्याचा समय )

दशरथ राजा कैकेयीच्या महालांत रामराज्याभिषेकाचा वृत्तांत सांगण्यासाठीं जातो. तेथे कैकेयी रसून बसलेली असते. तिची समजूत घालण्याचा यत्न राजाने

केला; पण शेवटीं सर्व यत्न अयशस्वी ठरले व कैकेयीचा हट्ट पुरवून रामास वनवासाला पाठवणें भाग पडलें. ( या वाटाघाटींत सर्व रात्र गेली व दुसरा दिवस उजाडला. )

वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे राम व सीता यांनी रात्रीचें उपवासव्रत यथासांग केलें. दुसऱ्या दिवशीं पहाटे स्नान, संध्या व पूजा आटोपून राज्याभिषेकासाठीं निघण्याची तयारी रामाने केली. ( सूर्योदयाचा समय )

### राज्यारोहणाचा दिवस.

कैकेयीच्या महालांतून राजाचा निरोप घेऊन रामाकडे सुमंत्र येतो व त्याबरोबरच राम कैकेयीच्या महालांत जातो. तेथे त्यास समजतें की, आपणांस १४ वर्षे वनवास पत्करणें भाग आहे. या दुःखद विचारांत राजाला रात्रभर जाग्रण झालें आहे व त्यामुळे कोणाचें स्नानही झालेलें नव्हतें. ( सुमारे ९ वाजण्याचा सकाळचा समय. )

राम राजवाड्यांतून कौसल्येच्या वाड्यांत जातो. तेथे ती पूजा-अर्चा व हवन करित व रामाचें अभीष्टचिंतन करित बसलेली होती. भेट होतांच रामाने वनवासाची तयारी करण्याची वेळ आल्याचें सांगितलें, तेव्हा कौसल्या मूर्च्छित झाली. पुढे लक्ष्मण, कौसल्या व राम यांचीं पुष्कळ बोलणीं झालीं व कौसल्येने रामाचें स्वस्त्ययन केलें व वनांत जाण्यास अनुमति दिली. रामाने येथेच भोजन केलें. ( सुमारे दुपारचा ११ वाजण्याचा समय. )

तेथून राम आपल्या मंदिरांत जातो. सीतेला वनवासासाठीं जाण्याचें वृत्त सांगतो. ती बरोबर येण्याचा हट्ट धरते व शेवटीं राम, सीता व लक्ष्मण या तिघांनी वनवासांत जावयाचें ठरतें. ( सुमारे १२ वाजण्याचा दुपारचा वेळ. )

राम आपली सर्व संपत्ति ब्राह्मणांस वाटतो. सुयज्ञ आदि ब्राह्मण माध्यान्हसंध्या करून रामाजवळ येतात व रामाने दिलेली अगणित धनसंपत्ति घेऊन जातात. ( हें सर्व दुपारीं ३ वाजेपर्यंत संपतें. )

राम, सीता व लक्ष्मण दशरथाची आज्ञा घेण्यासाठीं कैकेयीच्या महालांत

येतात. वसिष्ठ, सुमंत्र, सिद्धार्थ वगैरेंची कैकेयीच्या निषेधपर भाषणें होतात; पण कैकेयीवर त्यांचा कांही परिणाम होत नाही व शेवटीं राम, लक्ष्मण व सीता रथांत बसून वनांत जातात. ( सुमारे ५ वाजण्याचा संध्याकाळचा समय. )

या दिवशीं राजवाड्यांत कोणी जेवत्याचें दिसत नाही. दशरथाने व कैकेयीने तर स्नानही केलें नव्हतें.

## वनवासाचा प्रारंभ.

### पहिला दिवस.

( संध्याकाळ व रात्र )

राम, लक्ष्मण व सीता हीं तिथे रथांत बसून वनवासाला निघालीं. तमसा नदीवर पोचतांच ( इयमद्य निशा पूर्वा । ४६-२ ) रात्र पडली. म्हणून त्यांनीं तिथेच तमसा-तीरावर मुकाम केला. नुसतें पाणीच पिऊन पर्णशय्येवर सीता व राम निजले. ( ४६ । १०-१५ ) लक्ष्मण व सुमंत्र यांनीं ती वनवासाची पहिली रात्र जागून काढली.

( पहाट झाली ) मोठ्या पहाटेस उठून, बरोबर आलेल्या प्रजाजनांस चुक-विण्यासाठी, प्रथम रथ उलटा उत्तरेकडे अयोध्येकडे तोंड करून चालवला व मग पुनः वळवून ते वनाच्या मार्गास लागले. ( ४६ । ३०-३१ )

### दुसरा दिवस.

मोठ्या पहाटेस उठून इतर लोक उठण्यापूर्वीच ते पुष्कळ अंतरावर पोचले. इकडे बरोबर आलेले लोक उठून पाहतात तों राम नाही. तेव्हा दुःखाने ते परत फिरतात. पुढे रामाने स्नानसंध्या करून कोसल देश सोडला व पुढे बराच प्रवास केला. ( ४९ । २-८ ) वेदश्रुति, गोमती, स्यादिका या नद्या उतरून रथ गंगानदीच्या तीरावर पोचला. ( ५० । १२ ) येथे गुहाची भेट झाली. दुसरी रात्र गंगातीरावर काढली. राम या रात्रीहि नुसतें पाणीच घ्याला. राम व सीता पर्णशय्येवर निजतात. गुह, लक्ष्मण व इतर लोक जागृत राहतात.

## तिसरा दिवस.

तिसऱ्या दिवशीं सूर्योदयीं स्नानसंध्या करून नौकेंत बसून गंगापार केली. रथासह सुमंत्राला परत अयोध्येंत जावयास रामाने आज्ञा दिली; पण सुमंत्र राम चित्रकूटास पोचल्याचें कळेपर्यंत येथेच थांबला होता. गंगापार केल्यानंतर ( ५२।१-१७; ७३-७६ ) लक्ष्मण, सीता व राम हीं तिथें पायीं चालूं लागलीं. वत्सदेशाला हीं सर्व पोचलीं. ( ५२।१०१ ) येथून पुढे अरण्य लागलें. निर्जन-वनांत या तिघांची हीच पहिली रात्र होय. ( ५३।२-३ )

## चवथा दिवस.

सूर्य उगवतांच स्नानसंध्या करून हे तिथे पुढे निघाले. प्रयागला भरद्वाजांचा आश्रम दिसला. तेथे मुक्काम केला. भरद्वाजांनी आदरातिथ्य केलें व आपल्याच आश्रमांत १४ वर्षे रहा, असें आग्रहाने म्हटलें; पण अयोध्या जवळ असल्याने येथे प्रजाजन येतील, म्हणून येथे राहणें योग्य नव्हे, असें रामाने सांगितलें. तेव्हा 'येथून १० कोसांवर चित्रकूट पर्वत आहे. तेथे पुष्कळ तपस्वी राहतात. तेथे जाऊन रहा,' असें भरद्वाजांनी सांगितले ( ५४।२२-२५ )

ही रात्र भरद्वाजाश्रमांतच घालविली.

## पांचवा दिवस.

भरद्वाज ऋषि रामाला बरेच दूरपर्यंत पोचवावयास गेले व पुढचा मार्ग दाखवून परत आश्रमांत आले. कालिंदी म्हणजे यमुना नदीवर राम, लक्ष्मण व सीता पोचल्यानंतर त्यांनी लाकडांचा ताफा केला व त्यावर बसून तें परतीरावर पोचले व तेथून पुढे एकदोन मुक्कामांनी चित्रकूटावर जाऊन पोचले.

पहिले दोन दिवस राम, लक्ष्मण रथांतून गेले असून, पुढचे ३।४ दिवस पायीं गेले आहेत. रामायणाचे १० कोस चालावयास सातेंला तीन दिवस लागले असावे. भरद्वाजांच्या आश्रमापासून चित्रकूट सातेंच्या चालीने तीनचार दिवसांच्या रस्त्यावर असावा. अयोध्येपासून चित्रकूट सुमारे १०० मैल असेल, असें वाटतें.

## कांही स्थलांचे निर्देश.

**तमसा नदी**— अयोध्येच्या दक्षिणेस सरयू व गोमतीच्या मध्ये वाहणारी नदी.

**वेदश्रुती, वेदश्रुती नदी**— तमसा नदी, हिला सध्या तानसा असें म्हणतात.

**गोमती नदी**— गोमती नदी, या नदीवरच सध्या लखनौ शहर वसलें आहे.

**स्यंदिका नदी**— सध्या सई असें हिला नांव आहे. गोमती व गंगा नद्यांच्या मध्यभागीं कोसल देशाच्या दक्षिण-सीमेवर ही नदी आहे.

**चित्रकूटपर्वत**— चित्रकूट स्टेशनजवळच हा पर्वत आहे. सध्या या पर्वताला कामतानाथ-गिरि असें नांव आहे.

**केकयदेश**— झेलम व चिनाब या दोन नद्यांच्या मधला प्रदेश.

**कोसलदेश**— सध्या याला औध (किंवा अवध) प्रांत म्हणतात.

**दक्षिणकोसल**— गोंडवन जिल्हा.

**प्रयाग**— गंगायमुना-संगमावरचे क्षेत्र. भरद्वाजाश्रम.

**वत्सदेश**— प्रयागच्या पश्चिमेचा प्रांत.

यांचें वर्णन या भागांत आलेलें आहे.

वनवास किंवा निर्जन वनांतील वास्तव्य, याचा अर्थ जेथे कोणीहि माणूस रहात नाही, असा प्रदेश असा समजण्याचें कारण नाही. या अरण्यांत ठिक-ठिकाणीं ऋषींचे आश्रम होते; तेथे अध्ययन करणारे ऋषिकुमार व अध्यापन करणारे तत्त्वज्ञानी ऋषि यांचें वास्तव्य होतें. चित्रकूटापर्यंत असे अनेक आश्रम होते. गाईचीं खिल्लारें येथे होतीं. गोमती नदीच्या दुतर्फा तर फारच गाई होत्या. ऋषींच्या आश्रमामध्ये दूधदुभतें व खाण्याचे पदार्थ भरपूर असत. चित्रकूट-पर्वतावर तर ऋषींचे अनेक आश्रम होते. हा पर्वत तपस्वी लोकांनी गजबजलेलाच होता. या दृष्टीने चित्रकूटाचें वर्णन कालजीपूर्वक पाहण्यासारखें आहे. पहा—

महर्षिसेवितः पुण्यः पर्वतः शुभदर्शनः ॥ २८ ॥

ऋषयस्तत्र बहवो विहृत्य शरदां शतम् ।

तपसा दिवमारूढाः कपालाशिरसा सह ॥ ३१ ॥

फलमूलफलोपेतं चित्रकूटं व्रजेति ह      ॥ ३८ ॥  
 पुण्यश्च रमणीयश्च बहुमूलफलायुतः      ॥ ४० ॥  
 सरित्प्रस्रवणप्रस्थान् दरीकन्दरनिर्झरान् ।  
 चरतः सीतया सार्धं नन्दिष्यति मनस्तव      ॥ ४२ ॥  
 ( अयोध्या. ५४ )

भरद्वाज ऋषि म्हणतात— ' हे रामा ! चित्रकूटावर पुष्कळ ऋषि, मुनि व तापसी तप करीत आहेत. त्या पर्वतावर फळें व मुळें विपुल आहेत. जलप्रवाह रमणीय आहेत. सर्वत्र पुण्य व रमणीय वायुमंडल आहे. सीतेसह तूं तेथे हिंडूं लागलास, म्हणजे तुझे मन तेथे रमून जाईल. '

यावरून चित्रकूट पर्वतावर राहणें हें रमणीयतेच्या दृष्टीनेहि चित्ताकर्षक आहे. ऋषींचा सहवास असल्याने मन उच्च विचारांनी भरून जाणें शक्य आहे. दुसरी श्रेणतीहि चिंता नाही. भरपूर फळें व मुळें असल्यामुळे व विपुल शाकभाज्या निर्माण होत असल्याने हवें तितकें शुद्ध सात्त्विक अन्न मिळण्याची सोय आहे. उन्हाळ्यांत उन्हाचा ताप नाही. शीत कालांत बेताची थंडी, हवा निरोगी, अशी सर्व प्रकारें येथे सोय आहे.

जसे नागरिक ऐषआराम येथे नाहीत, तसेंच राज्यांतील ईर्ष्याद्वेषही नाहीत. कैकेयीचे कठोर बोल ऐकावयास नकोत व अजीर्ण होईपर्यंत मिष्टान्नांचेंही मिळावयाचीं नाहीत. शरीरपोषणाचें बेताची पुष्टि करणारें अन्न हवें तितकें मिळतें. शुद्ध विचार सतत चालावे, अशी सोय येथे आहे.

चित्रकूटावरील वनवास हा शरीर, मन व बुद्धि यांचें सात्त्विक पोषण करणारा होता, असें समजण्यास हरकत नाही. हा राजकुमाराला फार त्रासाचा वाटला, तरी मनुष्याच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने पाहिलें असतां नराचा नारायण होण्यास सहाय्यक होणारा होता, असें म्हणावयास कांही प्रत्यवाय नाही.

पुढच्या कष्टतर वनवासाचा विचार योग्य प्रसंगीं पुढे येईलच.

या अयोध्याकांडांतील कांही विचारांचा परामर्श उत्तरभागांतील समा-  
 लोचनेंत वाचकांनी पहावा.